

किरण ९ वं

छन्दोरचना

रचनार

प्रा. माधव त्रिं. पटवर्धन, अम्. ओ.,
सदस्य, रविकिरणमण्डळ



क नाटक प ब्लिंग हाउस, मुम्बई २

सिस्तशके १९३७

मूल्य चार रुपये

माधव-जूलियन् यांचे काव्यग्रन्थ

- १ विरहतरङ्गा
- २ सुधारक
- ३ द्राक्षकन्या
- ४ गजलाञ्जलि
- ५ स्वप्नरञ्जन

॥ १ ॥

प्रकाशित व्हावयाचे

- १ नकुलालङ्कार
- २ सुनीताञ्जलि

॥

प्रा. माधव त्रिं. पटवर्धन यांचे ग्रन्थ

- १ फासी-मराठी कोश
- २ छन्दोरचना (२ री आवृत्ति)
- ३ अुमरखव्यामकृत रुबाया

॥

थोरले मामा

श्रीयुत महादेव विश्वनाथ सहस्रबुद्धे, बडोदे

यांस

सादर समर्पण

INTRODUCTION

This work being intended mainly for students of Marāṭhī versification is written in Marāṭhī; but as it will be no less useful to students of Sanskrit prosody, I propose to give here in English a brief statement of what I have attempted.

From very ancient times writers on Metre have been content merely to give a list of metres with mnemonic descriptions and illustrations often composed by themselves for the occasion. For the first time an attempt is here made to go over the whole field of versification, Sanskrit and Marāṭhī, ancient and modern, in order to study historically metres already known and to discover others which have not been mentioned by prosodists but illustrations of which are met with in literature. In this book I have given all of these newly discovered metres along with others given in the works of Bharata, Piṅgala, Virahāṅka, Svayambhū, Hema-candra, Kedārabhaṭṭa and the ancient Kannada writer Nāgavarma. Everywhere I have given references to authorities which are so necessary but which are so rarely given in these works. I have moreover, attempted to reduce the great confusion of names of metres caused by the vicious habit of calling one and the same metre by many names and many different metres by one and the same name. In classifying these metres the old system of classification according to the number of syllables in a line is rejected in favour of that of basing it on the nature of rhythm and the internal rhythmic structure of the line.

I have thus reached the fundamentals of prosody—the rhythms on which metres are founded and which, though casually, darkly hinted at by one obscure Marathi author, no one has ever elaborated upon. I have discussed various questions connected with metre, for instance, that of the relation of verse-rhythm with music and that of free verse. Metre is not a mere play of permutation and combination of short and long syllables. A line to be truly metrical has got to be rhythmic. These rhythms, I have found, are of

eight, seven, six or five Mātrās or syllabic instants. Once the fundamentals were grasped, I was able to co-ordinate all the three kinds of metrical composition : Vrttas, Jātis and Chandas, which have been always employed by Marāthī poets.

As for Jātis, three or four of them were mentioned by Marāthī prosodists who on the analogy of Vrttas merely counted the number of syllabic instants in a line. But more important than the number of syllables or syllabic instants in a line is its internal rhythm-structure, as also is the pattern of the stanza formed by lines. Two metres having the same number of syllabic instants in each line may yet be different from each other because of different internal rhythmic structures.

The same rules of rhythm are exemplified in the Chandas in which all syllables whether short or long are treated uniformly as long. This kind of verse does not appear in classical Sanskrit and though Vedic metres are called Chandas the difference of short and long appears to be observed in them. This type of versification, however, is common in modern Bengali.

In the field of vrttas my work has been mainly of compilation and re-classification, though I have discovered and emphasized the factor of internal rhythmic structure. Besides, I have collected a good deal of new material and made it available to students for the first time.

But my studies in the field of Jāti and Chandas and the general theoretical ground-work with which I have now provided the science of prosody—these I humbly submit as my contribution to the knowledge of metrics.

The author acknowledges his indebtedness to the University of Bombay for the substantial financial help it has granted towards the cost of publication of this book.

January, 1937.

Madhav T. Patwardhan

सिंहावलोकन

सहज फिरायला म्हणून वाहेर पडावें आणि नादांतल्या नादांत कित्येक डोऱ्गर नि दन्या ओलाण्डून अेखाया अुत्तुङ्ग शिखरावर चढावें; आणि तेथून सिंहावलोकन करितांना काय प्रदेश पादाक्रान्त झाला हा म्हणून सानन्द आश्रय करीत रहावें तशी माझ्या मनाची स्थिति हे शब्द लिहितांना झाली आहे. या प्रकरणी किती परिश्रम घ्यावे लागणार आहेत याची यथार्थ कल्पना आरम्भी आली असती तर मनाने कच्च खाली असती आणि मग हातून कांहीहि झाले नसते. बेतापुराते पुढे पाहून काम करण्यानेच सुखावह प्रगति होते असें दिसते.

२०—२१ वर्षांपूर्वी वी. ओ. ची परीक्षा आटोपल्यावर पुढील अभ्यासासाठी म्हणून मी स्वकषणे फार्सी छन्दःशास्त्राचा अभ्यास आरम्भला. छन्दःशास्त्राशी असा हा माझा पहिलाच परिचय होता. तत्पूर्वी मी पद्मरचना केली होती पण लग्नःशास्त्राकडे दुङ्गकूनहि पाहिलें नव्हते. फार्सी छन्दःशास्त्र म्हणजे निष्कारण कठिण करून टेविलेला अेक विषय आहे. मी प्रत्येक वृत्तांचे चार चार चरण तोण्डपाठ करावे, पुनः पुन्हा म्हणून त्यांना काही तरी अेक गोड पण साधी चाल लावावी, आणि दोन वृत्तांतील साम्यभेद ओळखण्याचितका कान सुसंकृत झाल्यावर अन्धुकपणे प्रतीत होणारा हा साम्यभेद पृथक्करण आणि तुलना करून स्पष्ट घग्गोचर करून घेण्याचा प्रयत्न करावा. अशा रीतीने अभ्यास करीत असतांना फार्सी छन्दःशास्त्रांतील कित्येक दोष अुघड-कीस आले. परन्तु त्या शास्त्राची मी म्हणजे ओका परकीयाने केलेली पुनर्घटना ही अिराणांतील लोकांना मान्य होण्याचा सम्भव नसल्याने मी त्या दिशेने अिड्यजीत अेक पुस्तिका लिहिण्यापलीकडे काही प्रयत्न केला नाही.

परन्तु हा अभ्यास करितांना पृथक्करण आणि तुलना करून शोध करण्याची जी सवय मला लागली ती फार हितकर ठरली. मराठी पद्मरचना मी अनेक वर्षांपासून करीत असल्याने माझे लक्ष जारीकडे म्हणजे मात्रावृत्तांकडे वळलें. विविध जारीत रचना प्राचीन काळापासून होत आली होती; पण दिण्डी साकी अित्यादि चार पाच प्रकारांपलीकडे छन्दःशास्त्रकारांची दृष्टि गेलेली नव्हती. चरणांतील मात्रांची सङ्ग्रह्या मोजण्यापलीकडे त्यांनी काहीहि केले नव्हते.

छन्दोरचना

८

चरणाच्या अन्तर्गत घटनेचा विचार केला पाहिजे, दोन चरण सममात्रक असूनहि अन्तर्गत घटनाभेदामुळे भिन्न होऊ शकतात या गोष्टीचा कोणाला पत्ता लागलेला नव्हता. मी या जातिरचनेचा अभ्यास आरभिला आणि खिस्त शके १९२२, जानेवारी ८ या दिवशी येथील शारदामन्दिरांत 'नवीन चलनी वृत्ते' या विषयावर अेक निवन्ध वाचला. तो नन्तर मी विविध-ज्ञानविस्तारमासिकाकडे पाठविला असतां सम्पादकांनी त्याला स्थान देअून मला अुत्तेजन दिले. ज्ञानकोशकारांनीहि हा लेख आपल्या ज्ञानकोशांत समाविष्ट करून माझा अेकप्रकारे गैरवच केला. या गुणग्राहकांचा मी फार आभारी आहे. पुढे छन्दांचाहि मी थोडा अभ्यास केला आणि डॉ. केतकर यांच्या अध्यक्षतेखाली येथे भरलेल्या शारदोपासकसमेलनांत छन्दावर अेक निवन्ध वाचला तोहि अध्यक्षांना मनोरञ्जक आणि अुत्तेजनार्ह वाटला. परन्तु ग्रन्थनिर्मितीच्या दृष्टीने खरे अुत्तेजन अकलिपतपणे निराळ्याच ठिकाणाहून मिळाले. फर्युसन् कॉलेजांतील संस्कृतविषयाचे प्राध्यापक डॉ. वासुदेव गोपाळ परान्जपे, ओम. ओ., अल्लेल. वी., डी. लिट., यांनी आर्यसंस्कृतिसुद्रणालय नुकतेंच स्थापिले होतें आणि त्या मुद्रणालयांतून गम्भीर विषयांवरील पुस्तके त्यांना प्रकाशित करावयाची होतीं. मी असें अेखादें पुस्तक लिहून देअू शकेन का म्हणून त्यांनी प्रश्न याकितांच मी छन्दःशास्त्रांतील जातिविचार हा विषय चालेल का म्हणून अुलट प्रश्न केला. त्यांच्याकडून होकारार्थी अुत्तर तत्काळ येतांच मी कार्याला आरम्भ केला. पुस्तक अितर दृष्टीनीहि विद्यार्थ्यांच्या आणि कवींच्या अुपयोगी पडावें म्हणून त्यांत वृत्तविचारहि समाविष्ट केला, अरवीफार्सी वृत्तेहि घालण्यांत आली आणि शेवटी, ज्याचा छन्दःशास्त्राशी काही सम्बन्ध नाही पण काव्याशी आहे अशा 'पद्माची भाषा' या विषयाचीहि चर्चा करण्यांत आली. अेक वर्षांच्या अवधींत पुस्तक लिहून छापून होअून ते खिस्तशके १९२७ मध्ये प्रकाशित झाले! प्रकाशनाचें आश्वासन न मिळते तर ही ग्रन्थनिर्मिति न होती. तेब्बा या ग्रन्थाचें योग्य तें श्रेय डॉ. परान्जपे यांनाच दिले पाहिजे. तो काल विशेषतः पद्मरचनेचा असल्याने ग्रन्थाला मागणीहि चाढगली आली आणि हा गम्भीर साहित्याला आश्रय देण्याचा प्रयत्न आश्रयदात्यांना भोवला नाही हें त्यांचे आणि माझें सुदैवच समजले पाहिजे.

पण या ग्रन्थांत अनेक अुणीवा राहून गेल्या होत्या. प्राकृत पैद्यगलाचा अुपयोग करून घेण्यांत आला असला तरी प्राचीन संस्कृत छन्दःशास्त्रकारांनी वृत्तांची चर्चा कशी केली आहे आणि संस्कृत कवींनी त्यांची सम्भावना कशी केली आहे याचा विचार करण्यांत आलेला नव्हता. पुन्हा जाति आणि छन्द यांत आढळणारी आवर्तनात्मकता वृत्तांत कोठे आणि कशी आढळते याचाहि शोध घेण्यांत आला नव्हता. म्हणून छन्दोरचना प्रकाशित झाल्यानन्तर २-३ वर्षांनीच मी पुन्हा या विषयाचा अभ्यास आरम्भिला. भरतपिड्गलादि संस्कृत छन्दःशास्त्रकारांचे ग्रन्थ अभ्यासून आणि संस्कृत नि मराठी प्राचीन-अर्वाचीन वाङ्मय डोळ्याखाली घालून, पुष्कळच नवीन सामग्री मिळवून, जुळवून आतां छन्दोरचना हा ग्रन्थ अथपासून अितिपर्यन्त नवीनच लिहून काढलेला आहे. याला पूर्वीच्या आवृत्तीचा आधार आहे आणि ऐकदा प्रसिद्ध झालेले नाव पालटण्यांत अर्थ नाही म्हणूनच छन्दोरचनाहें नाव तसेच टेकिले आहे. ताढून पहाणाराला ही दुसरी आवृत्ति म्हणजे वस्तुतः जबळ जबळ नवीनच असा ऐक ग्रन्थ आहे हें स्पष्ट दिसून येअील.

पद्म म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय हें साधें तत्त्व जें पूर्वीच्या छन्दःशास्त्रकारांना सापडले नाही आणि ऐका आधुनिकाला अगदी पुसटपुसटच दिसले तें मला परिश्रमान्तीं हव्हाहव्हा स्पष्ट होत गेले. या तत्त्वाप्रमाणे, पत्ररचना ही वृत्तस्वरूप असो, वा जातिस्वरूप असो वा छन्दःस्वरूप असो, ती कशी सम, अर्धसम आणि विषम असूं शकते हें या ग्रन्थांत विस्ताराने दाखविलेले आहे. छन्दःशास्त्राची काहीतरी व्यापक आणि पायाशुद्ध अशी घटना आता निश्चित केलेली आहे. अश्वघोषापारूप जगन्नाथारायापर्यन्तचे संस्कृत आणि अव्यावत् मराठी प्रसिद्धअप्रसिद्ध कवि यांचा योग्य तो परामर्श घेण्यांत आला आहे. कोठे काही महत्त्वाचें वगळले गेले असल्यास तें अनवधानानेच वगळले गेले आहे याविषयी सन्देह नसावा. कोणाच्याहि श्रेयाचा अपहार करण्याचा प्रयत्न केलेला नाही. दिण्डी-शारदा अित्यादि ४-५ मात्रावलींचा विचार करिताना श्री. गोविन्दराव टेंम्बे आणि श्री. वामनराव पांड्ये यांच्याशी मी विचारविनिमय केला होता ही गोष्ट येथे साभार साडून याकितों. तथापि मुख्य कार्य सारें मी ऐकव्यानेच केलेले आहे.

पण या ओवढ्या व्यापारापासून प्राप्ति काय असा प्रश्न करणारे केव्हा केव्हा
भेटतातच त्यांना काय समजावून साड्गवयाचें?

बुभुक्षितैः व्याकरणं न भुज्यते
पिपासितैः काव्यरसो न पीयते
नच्छन्दसा केनचिदुद्धृतं कुलं
हिरण्यमेवार्जय निष्फलाः क्रियाः

या सुभाषिताचा अर्थ मलाहि कळतो. पण छन्दाला मोल नाही, गत्यन्तरहि
नाही. अितक्या वर्षीच्या सहवासानन्तर अशी, हातावेगळी झाली तरी हृदयांत
घर करून रहाणारी गोष्ट अितर जाणत्यांनाहि आवडली, मान्य झाली म्हणजे
जें समाधान होअील तेंच सान्या श्रमांचें सार्थक होय.

ता. २३ जानेवारी १९३७ अिसवी. } माधवराव पटवर्धन
डेक्कन जिम्खाना, पुणे ४. }

अनुक्रमणिका

संख्येपांचे स्पष्टीकरण

पृष्ठांद्वारा

अध्याय १ ला : काही छन्दोविषयक प्रश्न

(१-४७)

गद्य आणि पद्य (२), पद्यरचनेचे व्याकरण (३-४), पद्यक्षेत्राचा सङ्कोच (४-५), पद्याची काव्यानुकूलता (५-६), पद्यरचनेची कृत्रिमता (६-७), छन्दोज्ञान काव्यप्रेरक नाही, पण काव्यशोधक आहे (७-८), छन्द आणि चाल (८-९), काव्यपठन आणि गायन (९-११), चाल कशी असावी ? (११-१२), पद्यप्रकार रूढ कसा होतो ? (१२-१३), रचनाशैथिल्याची अिष्टानिष्टता (१३-१६), लय म्हणजे काय ? (१६-१९), छन्द अस्वाभाविक आणि नियम-विरुद्ध नाही (२०), पद्यप्रवाहाची दिशा (२१-२२), सम्मिश्रणाची प्रतिक्रिया (२२-२६), पद्यांतील दुमी (२६-२७), मराठी पद्यरचनेचा अितिहास-छन्द, जाति; वृत्त (२७-३३), मुक्तपद्याचे प्रयोग [चूर्णिका (३३-३५); लयमुक्त स्वैरपद्य (३५-३७), लयबद्ध स्वैरपद्य (३७-४३), मुक्तच्छन्द (४३-४६), निष्कर्ष (४६-४७)].

अध्याय २ रा : यमक, यति, अक्षर आणि गण

(४८-४९).

यमक हा पदलालित्याचा ओक प्रकार आहे (४८), अनेकाक्षरावृत्ति आणि यमक (४९-५०), यमकाचा अितिहास (५०-५२), यमक-विषयी तीव्र मतभेद (५२-५३), यमक अपरिहार्य नाही, पण स्वाभाविक, आल्हाददायक आणि अुपयुक्त आहे (५३-५५), यमक-स्थान (५५-५८), यमकांतीचे खटका असतो (५८-५९), यमकाचे साथ जातीची मोडणी कलण्यास होतें; पण यमक हें चरणनिर्णयाचे गमक नाही (६०-६१), यमक कसें असावें ? (६१), मराठींतील यमकोपयोगाचा अितिहास (६२). यतिविचार (६३-६५), पिंडगलाची धरसोड (६५-६७), अक्षरविचार-विवृतसंवृत (६७-६९), प्लुत (६९-७०), संयुक्तवर्णपूर्व अक्षर (७०-७४), कळ हे शुद्धस्वर नव्हेत (७४-७६), स्वरभक्ति (७६-७७), चरणान्त्य अकार (७७-८०), शिष्टसम्मत स्पष्टोच्चाराचे महत्त्व (८०-८१),

निरङ्गुकुशत्वाच्या मर्यादा (८१-८६). पिंडगलोक गणांची चर्चा (८७-८९).

अध्याय ३ रा : वृत्तविचार आणि वृत्तविस्तार (९०-२०६)

वृत्त कशास म्हणावें (९०-९१), विषमवृत्त (९१-९२), चूलिका (९२-९३), अर्धसमवृत्त (९३), समवृत्तांचे प्राचीन वर्गीकरण (९३-९४), वृत्तांची अतिन्हस्वता वा अतिदीर्घता (९४-९५), अनावर्तनी वृत्त कशास म्हणावें? (९६-९७), वृत्तांची न्यूनाधिक कविप्रियता (९७), वृत्तांचा अुगम (९७-१००), वृत्तनामचर्चा (१००-१०५), अनुष्टुभू (१०५-१०७), वैतालीय (१०७-१०८), गीति (१०८-१०९). वृत्तविस्तार-अनावर्तनी समवृत्तां (११०-१२८), पद्मावर्तनी समवृत्तां (१२९-१७०), अग्न्यावर्तनी समवृत्तां (१७१-१७६), भृङ्गावर्तनी समवृत्तां (१७७-१८७), हरावर्तनी समवृत्तां (१८८-१९८), अर्धसमवृत्तां (१९८-२०६)

अध्याय ४ था : वृत्तविहार (२०७-३३३)

युदाहरणे, अनावर्तनी समवृत्तां (२०७-२३४), पद्मावर्तनी समवृत्तां (२३४-२७८), अग्न्यावर्तनी समवृत्तां (२७८-२८७), भृङ्गावर्तनी समवृत्तां (२८७-३१०), हरावर्तनी समवृत्तां (३१०-३२५), अर्ध-समवृत्तां (३२५-३३३).

अध्याय ५ वा : जातिजीवन (३३४-३६१)

ध्रुवपद (३३४), कडवें (३३५-३३६), ध्रुवपद हें जातिप्रकाराचें निर्णायिक नाही (३३६-३३८), अन्तरा (३३८-३४०), कडव्याचा अन्त्य चरण (३४१-३४३), खण्डन (३४३-३४४), चरण (३४४-३४५), जातीचे मुख्य प्रकार (३४५-३४७), पद्मगणाचे प्रकार (३४७-३४८), आद्यतालकपूर्वगण (३४८-३४९), चरणांची सान्धेजोड (३४९-३५१), पादाकुलकानन्तर आद्यतालक-पूर्वगण निषिद्ध आहे (३५१-३५२), यतिविचार (३५२-३५३),

निषिद्ध पदविच्छेद कसे टाळावेत ? (३५३-३५६), चौकस अनुकरणाची आवश्यकता (३५५-३५७), तालसंयोग (३५७), काही गुन्तागुन्तीच्या मात्रावली (३५८-३५९), विषम जाति (३५९-३६०), जातींचे नामकरण (३६०-३६१).

अध्याय ६ वा : जातिजृम्भण (३६२-५११)

भुदाहरणे पद्मावर्तनी समजाती (३६२-४०३), अग्न्यावर्तनी समजाती (४०३-४०४), भृङ्गावर्तनी समजाती (४०५-४१०), हरावर्तनी समजाती (४११-४१३), पद्मावर्तनी अर्धसमजाती (४१३-४४३), भृङ्गावर्तनी अर्धसमजाती (४४३-४४४), हरावर्तनी अर्धसमजाती (४४४-४४५), पद्मावर्तनी विषमजाती (४४५-४९७) अग्न्यावर्तनी विषमजाती (४९७-४९८), भृङ्गावर्तनी विषमजाती (४९८-५०६), हरावर्तनी विषमजाती (५०६-५०८), विषमजाती प्रकार २ रा (५०८-५१०), स्वैरपद्य जाति (५१०-५११).

अध्याय ७ वा : छन्दश्लाया (५१२-५४३)

छन्दोविचार (५१२-५१३), ओवी (५१४-५१६), समछन्द (५१६-५२९), अर्धसमछन्द (५२९-५३२), विषमछन्द (५३२-५४३), स्वैरपद्य छन्द (५४३).

अध्याय ८ वा : छन्दशास्त्राचा इतिहास (५४४-५६४).

पिंगलाचीं छन्दसूत्रे (५४४-५४६), भरताचे नाञ्यशास्त्र (५४६-५४८), वराहमिहिराची बृहत्संहिता (५४८-५४९), अग्निपुराण (५४९), कालिदासकृत श्रुतबोध (५४९-५५०), विरहाङ्काचा वृत्तजातिसमुच्चय (५५०-५५१), जयदेवकृत छन्दोवृत्ति (५५१), स्वयभूच्छन्द (५५१-५५२), हलायुधाची मृतसङ्खीविनी (५५२-५५३), अुपलाची विवृति (५५३), क्षेमेन्द्राचे सुवृत्ततिलक (५५४-५५५), नागवर्माचा छन्दोभूषिधि (५५४-५५५), हेमचन्द्राचे छन्दोनुशासन (५५५) कविदर्पण (५५५), केदारभट्टप्रणीत वृत्तरत्नाकर (५५६-५६७), प्राकत पैङ्गल (५५७-५५८), गङ्गादासकृत छन्दोमञ्जरी (५५८),

श्रीकृष्णकविकृत मन्दारमरन्दचम्पू (५५९), निरञ्जनमाधवाची सद्वृत्त मुक्तावली (५५९-५६०), रामचन्द्रदैवज्ञाची छन्दोमञ्जरी (५६०), परशुरामतात्यांचें वृत्तदर्पण (५६०-५६१), राजवाडेकृत मराठी छन्द (५६१-५६२), देशपाणडेकृत छन्दोलङ्घार (५६२), जगन्नाथ-प्रसादकृत छन्दः प्रभाकर (५६२-५६३), रणछोडभाअकृत रणपि-डगला (५६३), छन्दोरचना (५६३-५६४).

सङ्क्षेपांचे स्पष्टीकरण

दोन सङ्क्षेप जेथे कंसांत अेकापुढे अेक असे दिले आहेत तेथे त्याच्यामध्ये अवग्रहचिन्ह – घातले आहे. ते या सूचीत वेगळे वेगळे पहावेत. अवग्रहापुढील सङ्क्षेप ग्रन्थाच्या नावाचा आहे. पुढील दोन अड्कांपैकी १ ला खण्डाचा वा ग्रन्थविभागाचा असून दुसरा पदाचा वा सूत्राचा वा पृष्ठाचाहि आहे.

अनेककविकृत कविता.	अकक
अनेककविकृत लघुकाव्यमाला.	अकलका
अमृतरायकृत कवितासङ्ग्रह	अकस
अभिनवकाव्यमाला.	अकामा
अनन्तकृत कुशलवाख्यान	अकुल
अनन्तकृत गरुडगर्वपरिहार.	अग
अमितगतिकृत धर्मपरीक्षा.	अधप
अज्ञातवासीकृत अज्ञातनाद.	अना
वि. वा. भिडेकृत अलड्कारनिरूपण.	आनि
अमरचन्द्रसूरिप्रिणीत पद्मानन्द.	अप
अनन्तकृत पदसङ्ग्रह.	अपस
अनिलकृत फुलवात.	अफु
अश्वघोषकृत बुद्धचरित.	अबुच
त्र्यं. रा. अभड्गकृत मेजवानी.	अमे
अनन्तकृत सीतास्वयंवर.	असीस्व
अनन्तकृत मुलोचनाख्यान.	असु
अश्वघोषकृत सौन्दरनन्द	असौ
अज्ञातवासीची कविता.	अज्ञा
आनन्द (वि. ल. बर्वे)	आ
आगरकर गड्गाधर काशीनाथ	आगका
आनन्दतनयकृत गोरसकीडा.	आगो
आनन्दतनयकृत पूतनावध.	आपू

आश्रमभजनावलि.	आभ
आनन्दमासिक.	आमा
वि. ह. आपटेकृत माला.	आमाला
आमोद.	आमो
आनन्दतनयकृत विश्वामित्रयज्ञरक्षण.	आवि
कु. अिन्दुमती, बी. ओ.	अि.
अीश्वरदत्तप्रणीति धूर्तविटसंवाद.	अीधू
अुमरखग्यामकृत रुवाया.	अुखरु
अुपाध्ये जयकृष्ण.	अुज
जयकृष्ण अुपाध्येकृत पोपटपञ्ची.	अुपो
अुद्गवचिद्घनकृत भगवद्गीता.	अुभ
भट्ट अुत्पलाची बृहत्संहितेवरील ठीका.	अुबृ
अुत्साहतीर्थ महाजनकृत अुदात्तवाणी.	अुवा
रविकिरणमण्डळाचें तिसरे पुस्तक.	अुषा
खिस्ती अुपासनासङ्गीत.	अुस
ओकनाथ.	ओ
ओड्कारमुनिकृत लक्ष्मणास्वयंवर.	ओलस्व
कवनगुच्छ.	कगु
काशिकवि.	काक
अनन्तकाणेकरकृत चान्दरात.	काचा
कविर्धण.	कद
करभार	कभा
कविसंमेलन	कस
काव्यकिङ्कर	काकि
के. नारायण काळे	काकेना
गिका पहा.	कागा
अच्युत दामोदर कारेकृत नन्दादीप.	कान
काळेले रामचन्द्र अनन्त.	काराअ
रा. अ. काळेलेकृत वाग्वसन्त.	कावा

काव्यविहारीकृत काव्यविहार.	कावि
कात्रे विश्वनाथ शड्कर.	काविश
कालिदासकृत शृङ्गारतिलक	काशृ
के. ना. काठेकृत सहकारमञ्जरी	कास
काव्यविहारीकृत स्फूर्तिलहरी.	कास्फू
किरण	कि
समग्र किलोस्कर ग्रन्थ.	किग्र
किलोस्कर मासिक	किमा
किरात (कु. ल. सोमण)	किरा
कुसुमाग्रज	कु
कुमुदवान्धवाची कविता	कुक
कुञ्जविहारीकृत गीतगुञ्जारव	कुगी
कुसुमाग्रजकृत जीवनलहरी.	कुजी
य. ख. कुळकण्ठीकृत मानसनिश्चयन्द.	कुमा
कुमारसम्भव	कुमार
कुमारयशोदकृत यशोदायिनी.	कुयशो
कृष्णकेशव.	कुके
केदारभट्टप्रणीत वृत्तरत्नाकर.	के
केशवसुत यांची कविता.	केक
केशवकुमार (प्र. के. अत्रे).	केकु
केशवकुमारकृत गीतगुञ्जा.	केगी
केशवकुमारकृत झेणद्वांचीं फुलें.	केझे
वृत्तरत्नाकराची निर्णयसागरी आवृत्ति.	केनिया
न. चिं. केळकरकृत पद्यगुच्छ.	केपगु
केशवस्वामी भागानगरकर.	केस्वा
य. स. कोरेकलकृत काव्यकुसुमकलिका	कोका
श्री. कृ. कोल्हटकरकृत गुप्तमञ्जूष.	कोगु
कोलते दत्तात्रय भिकाजी	कोदभि
श्री. कृ. कोल्हटकरकृत प्रेमशोधन.	कोप्रे

श्री. कृ. कोल्हटकरकृत मूकनायक.	कोमू
प्रो. विष्णु भिकाजी कोलतेकृत लळ्हाळी.	कोल
क्षेमेन्द्रकृत दशावतारचरित.	क्षेद
क्षेमेन्द्रकृत सुवृत्ततिलक.	क्षेसु
ना. धो. खाण्डेकरकृत कविताकलाप....	खाक
ना. धो. खाण्डेकरकृत प्राकृत कविता.	खाप्राक
माझूरा पहा.	ग
गड्गादासप्रणीत छन्दोमञ्जरी.	गछ
बावा गदें.	गबा
गाड्गेय.	गा
गायकवाड प्राच्यग्रन्थमाला.	गाप्राघ्रमा
गिरीशकृत अभारी कमल.	गिअक
गिरीशकृत आम्बराओ.	गिआ
गिरीशकृत काञ्चनगड्गा....	गिका
गिरीशकृत फलभार.	गिफ
जयदेवविप्रणीत गीतगोविन्द.	गीगो
गोविन्दकवीची कविता.	गोक
गोदातटींचा गुजारव.	गोगु
गोविन्दराव टेम्बे.	गोटे
गोपीनाथ तळवळकर.	गोत
गोखले दत्तात्रय लक्ष्मण.	गोदल
गोपीनाथ तळवळकरकृत दूर्वाङ्कूर.	गोदू
गोरे पाण्डुरङ्ग श्रावण.	गोपाश्रा
पा. श्रा. गोरेकृत बोबडे बोल.	गोबो
विठ्ठलराव घाटे....	घा
व्यं. गं. घारपुरेकृत लीलेचा संसार.	घाली
राजकवि चन्द्रशेखरकृत चन्द्रिका.	च
चतुर्विंजयकृत वर्धमानषट्ट्रिंशिका.	चव
कान्ना पदा			न्नागा

कृष्णशास्त्री चिपकूणकरकृत पव्यरत्नावली.	...	चिप
जगन्नाथप्रसादकृत छन्दःप्रभाकर.	...	छप्र
जगद्वरकृत स्तुतिकुसुमाञ्जलि.	...	जस्तु
जोशी अनन्त हरि.	...	जोअह
गजानन गोपाळ जोशीकृत पव्यपुष्पहार.	...	जोप
सीताराम बाळकृष्ण जोशीकृत वनमाला.	...	जोव
जोगलेकर सदाशिव विष्णु.	...	जोसवि
जोशी सीताराम बाळकृष्ण.	...	जोसविआ
जोभिन्दुकृत योगसार.	...	जोयो
ज्योत्स्ना.	...	ज्यो
नारायण वामन ठिळक यांची कविता.	...	टिक
ठिळक वि. सि.	...	टिविसी
आनन्दराव टेकाडे.	...	टे
टेकाडेकृत आनन्द गीत.	...	टेंआ
गजानन लक्ष्मण ठोकळ.	...	ठो
डिम्भ (कृष्णमुनि) कृत रुक्मिणीस्वयंवर.	...	डिरुस्व
तडफ.	...	त
तण्डालं रामचन्द्ररावकृत सुदामभाग्योदयचरित.	...	तरासु
भास्कर रामचन्द्र ताम्हे यांची समग्र कविता.	...	तासक
दत्तांची कविता.	...	दक
दशवैकालिक सूत्र.	...	दवै
दडकर सुमतिब्राह्मी.	...	दसु
रघुनाथपण्डिताचें दमयन्तीस्वयंवर.	...	दस्व
दाते शङ्कर गणेश सम्पादित मणिमाळ.	...	दाम
दाते शङ्कर गणेश सम्पादित लोककथा.	...	दालो
सौ. अपर्णा देशपाण्डे.	...	देअ
देवनाथकृत कवितासङ्ग्रह.	...	देक
सौ. कुसुमावती देशपाण्डे.	...	देकु
देवलकृत छुञ्जारराव.	...	देशू

गुणवन्त हनमन्त देशपाण्डे. —	देगुह
ना. घ. देशपाण्डे —	देनाघ
देशपाण्डे यांची निर्माल्यमाला. —	देनिमा
पुस्पोत्तम यशवन्त देशपाण्डे.	देपुय
देवलकृत मृच्छकटिक.	देमृ
वामन नारायण देशपाण्डे.	देवाना
देवलकृत विक्रमोर्वशीय.	देविक्र
सौ. विमलायाअी देशपाण्डे.	देवि
देवलकृत शारदा.	देशा
देवलकृत शापसम्भ्रम.	देशाप
देवलकृत संशयकळोळ.	देस
द्रोणपर्व.	द्रोप
नरहरिकृत गड्गारत्नमाला.	नग
नवजीवन मासिक.	नजीमा
कान पहा.	नदी
नयचन्द्रसूरिप्रणीत हम्मीरमहाकाव्य.	नह
नागवर्मकृत छन्दोम्बुधि	नाग
देनाघ पहा	नाघदे
के. नारखेडेकृत चन्द्रकला	नाच
के. नारखेडेकृत बालगीतमाला	नावा
सौ. नावलेकरकृत भाव कुसुमाञ्जलि	नाभा
सौ. मनोरमावाअी नावलेकर	नाम
नागेशकृत बन्यपुष्ये.	नाव
निरञ्जन माधवाची कविता....	निक
निरञ्जनमाधवकृत चिद्रोधरामायण	निचि
निशिगन्धकृत ज्योत्स्नागीत.	निज्यो
निशिगन्धकृत निशागीत.	निनि
निरञ्जनमाधवकृत सदृवृत्तमुक्तावली.	निस, निमास
श्री. पण्डितकृत चवथीचा चान्द	पचचा

पद्मदल.	पद
कु. पद्मा पटवर्धन.	पप
पदसङ्ग्रह (निर्णयसागर).	पस
भवानीशाङ्कर पण्डितकृत पिचलेला पावा.	पपि
परमात्मप्रकाश जोअिन्दुकृत.	पप्र
श्रीधर सखाराम पण्डितकृत स्वैरालाप.	पस्वै
पार्थिव (हरि काशिनाथ कुळकर्णी).	पा
वा. भा. पाठककृत आशागीत.	पाआ
पाण्डुरङ्गकविकृत गयगनन्धर्वाख्यान.	पाग
पाटणकर परशुराम नारायण.	पापना
पारिजात मासिक.	पामा
भा. दा. पाळन्दे यांची रत्नमाला.	पार
गणेश हरि पाटिलकृत रानजाअी.	पारा
पारिजात.	पारि
पालेकर सौ. शान्ताबाअी.	पाशा
पाण्डुरङ्ग कविकृत स्थालीपाककथा.	पास्था
पिंगलविरचित छन्दःशास्त्र.	पि
पिम्पळपान.	पिपा
पुष्पदन्तविरचित णायकुमारचरित्र.	पुणा
पूज्यपादकृत नन्दीश्वरभक्ति.	पून
पूज्यपादकृत योगिभक्ति.	पूयो
अुपो पहा.	पैप
शे. पोहनेरकरकृत वागशाही.	पोबा
प्रभाकर याची कविता.	प्रक
प्रफुल्पद्माकर (द. बा. पद्माकरकृत).	प्रप
कुन्दकुन्दाचार्यकृत प्राकृत गुरुभक्ति.	प्रागुभ
प्राकृत पैङ्गलम्.	प्रापै
फटकार.	फ
फर्ग्युसन कॉलेज त्रैमासिक.	फत्रै

फाटक गणेश कृष्ण.	फागळु
बीकृत फुलांची ओऱ्डळ.	फुओ
बल्लवकवि.	बक
बालकवि (ठोम्हरे) यांची कविता.	बाक
बालवोधमेवा मासिक.	बाबोमा
बापट सारजाबाअी.	बासा
बृहत्स्तोत्रतन्त्वाकर.	बृस्तो
बेडेकर श्रीराम गोविन्द.	बेश्रीगो
श्री. रा. बोबडे,	बा
वा. भ. बोरकरकृत प्रतिभा.	बोप्र
भरतप्रणीत नाट्यशास्त्र.	भ
भट्टिकाव्यम्.	भका
भगवद्गीता.	भगी
भवभूतप्रणीत मालतीमाधव.	भमा
भक्तिमार्गप्रदिप.	भमाप्र
भासकृत अभिषेक.	भाअ
भासकृत अविमारक.	भाअवि
भासकृत कर्णभार.	भाक
भागवतम्.	भाग
भालचन्द्र दत्त.	भाद
भासकृत प्रतिभा.	भाप्र
भावलेखा. —	भाले
भासकृत स्वप्नावासवदत्ता.	भास्व
वि. वा. भिडेकृत अलङ्कारनिरूपण.	भिआनि
वि. वा. भिडे जीवजागृति.	भिजी
भिक्षुकविकृत द्रौपदीवस्त्रहरण.	भिद्रौ
वि. वा. भिडेकृत मन्दारमञ्जरी अिं०	भिम
भिडेकृत राघवीय परीवाह (राम).	भिरा
मञ्जुबाळ.				म

महानुभावीयकाव्यांतील काही नवीन छन्द.	मका
मधुमाधव.	मधुमा
मनोहर मासिक.	मनोमा
महाभारत.	मभा
महाभाष्य.	मभाष्य
श्रीकृष्णकविविरचित मन्दारमरन्दाचम्पू.	ममच
मध्यमुनीश्वराच्ची कविता.	ममुक
महाराष्ट्रशारदा	मशा
मङ्गखककृत श्रीकण्ठचरित.	मश्री
मराठे कु. सर्जीवनी.	मस
मायदेवकृत अभिनयगीत.	माआ
माळव्यांतील अर्वाचीन कवि	माअक
माधव (के. मा. काटदरे) कवीची कविता.	माक
माडखोलकर रा. ब्र्यं.	मागऱ्यं
माधवजूलियनकृत गजलाञ्जलि.	माजूग
माधवजूलियनकृत द्राक्षकन्या.	माजूद्रा
माधवजूलियनकृत स्वप्नरञ्जन.	माजूस्व
माधवी.	माध
माधवानुजांची कविता.	मानुक
मायदेवकृत भावतरङ्गा.	माभा
मायामच्छिन्द्र बोलपट.	मामबो
माढेकर, मा. ह.	मामाह
मालविका.	माल
मायदेवकृत शिशुगीत.	माशि
मुक्तेश्वरकृत रामायण अुत्तरकाण्ड.	मुराशु
मोरोपन्तकृत अहत्योद्धार.	मोअ
” कुशलवाख्यान.	मोकुल
” कृष्णविजय.	मोक्षवि
” दोहा रामायण.	मोदारो

मोरोपन्ती प्रकरणे.	मोप्र
,, भीष्मभक्तिभाग्य.	मोभीभ
,, मञ्जुरामायण.	मोमञ्जु
शङ्कराचार्यकृत मोहमुद्र.	मोमु
मोरोपन्त कृत विराटपर्व.	मोविप
,, विष्णलप्रणाधि.	मोविप्र
,, विबुधप्रिय रामायण.	मोविबु
,, विचित्र रामायण.	मोविरा
,, विष्णलस्तुति.	मोविस्तु
,, समग्र ग्रन्थ.	मोसग्र
,, सवया रामायण अुत्तरकाण्ड.	मोसराआ
,, सार रामायण.	मोसारा
,, सीता रामायण.	मोसीरा
,, स्फुटकाव्ये	मोस्फुका
यशवन्तकृत यशोगन्ध.	यम
,, जयमङ्गला.	यज
,, यशोधन.	यध
,, बन्दिशाळा.	यब
,, भावमन्थन.	यभा
यशवन्त मासिक.	यमा
युवराजप्रणीत रससदन भाण.	युर
रघुवंश.	रघु
न. दा. रहाळकरकृत पुष्पाञ्जलि.	रपु
कु. रणदिवे मालती.	रमा
रत्नाकरमासिक....	रमा
रत्नाकरकृत हरविजय.	रह
राजशेखरकृत कर्पूरमञ्जरी.	राक
रामदासकृत करुणाष्टके, धार्था, सवाया.	राकधास
राघवकवि.	राघव

राजकवि चन्द्रशेखर.	राच
(भिरा) राघवीय परीवाह.	राप
राजाराम प्रासादी.	राप्रा
रामदासकृत भीमरूपी स्तोत्रे.	राभास्तो
क. मनोरमावारी रानडे.	राम
रामजोशीकृत लावण्या	राला
प्रो. श्रीधर बाळकृष्ण रानडे.	राश्री
रूपदेवकृत स्तवमाला.	रूस्तमा
रेन्दाळकरांची कविता.	रेक
लघुकाव्यमाला	लकामा
ललितविस्तर	लवि
ओलस्व पहा	लस्व
लक्ष्मण गणेश लेलेकृत तिलकनिधन	लेति
—	—	—	—	—

वकील व्यङ्कटेश शङ्कर...	वव्यश
वराहमिहिरकृत बृहत्संहिता.	वबृ
वराहमिहिरकृत बृहज्ञातक.	वबृजा
वाग्भटकृत अष्टाङ्गहृदय अुत्तरस्थान...	वाअअु
,, „ चिकित्सास्थान.	वाअचि
वामनी ग्रन्थ.	वाग्र
वामनकृत द्वारकाविजय.	वाद्रा
वामनकृत भागवत रामायण.	वाभारा
दामोदरमिश्रविरचित वाणीभूषण	वाभू
वागीश्वरी मासिक.	वामा
वामन विराटपर्व.	वावि
वाङ्मयश्रीखण्ड-पद्यविभाग	वाश्रीपवि
वामनकृत हरिविजय.	वाहवि
विनायकाची कविता.	विक

विठोबाअण्णा दत्तरदारकृत पदसङ्ग्रह	विद्प
विठ्ठलकृत पदसङ्ग्रह.	विप
विरागीकृत मधुसम्भार.	विम
विहङ्गम मासिक.	विमा
विश्वाणी मासिक.	विमा
विठ्ठलकृत रसमञ्जरी.	विरस
विठ्ठलकृत रुक्मिणी स्वयंवर	विस्त्व
विविधज्ञानविस्तार मासिक.	विविमा
विदर्भवीणा.	विवी
विरहाङ्ककृत वृत्तजातिसमुच्चय.	विवृ
वीरेश्वरकृत गजमुखचरित.	वीगच
परशुराम तात्या गोडबोलेकृत वृत्तदर्पण.	वृद
वेङ्कटाध्यरिकृत लक्ष्मीसहस्र.	वेलस
„ विश्वगुणादर्शचम्पू.	वेविच
शाङ्कराचार्यप्रणीत गोविन्दाष्टक.	शगो
शाशाङ्क (बा. मा. दाभाडेकृत) मालती.	शमा
शाङ्कर ग्रन्थावलि.	शांग्र
शाङ्गंधरपद्धति.	शाप
शिशुपालवध.	शिशु
श्रीधरस्वामी.	श्रीस्वा
सहविचार द्वैमासिक.	सद्वै
सरपटवार, नारायण माधव.	सनामा
सञ्जीवनी पाक्षिक.	सपा
सबनीस पाण्डुरङ्ग जिवाजी.	सपांजि
सरन्जामे रघुनाथ दत्तात्रय.	सरद
वि. ज. सहस्रबुद्धेकृत हुरुप.	सहु
साधुदास.	सा
सुहृत्तचम्पाकृत साधना आणि अितर कविता.			साआआयिक
साधुदासकृत गृहविहार	सागृ

साहित्यदर्पण. —	साद्
साधुदासकृत निर्माल्यसङ्ग्रह.	सानि
साधुदासकृत रणविहार.	सार
सावरकरकृत रानफुले.	सारा
साधुदासकृत वनविहार.	साव
सुग्री. —	सुगी
सुमन्तकृत भावलहरी.	सुभा
सुभाषितावलि.	सुभाषि
सुमन्तकृत माझे दुर्दिन.	सुमादु
सुमन्तकृत मौक्किकमाला.	सुमौ
सुमनहार.	सुहा
सूत्रकृताङ्ग.	सूक्त
सोहिरोबा अम्बिये यांचा पद्यसङ्ग्रह.	सोआप
के. म. सोनाळकरकृत कमलपराग.	सोक
सोपानदेव चौधरीकृत काव्यकेतकीनक.	सोका
सोपानदेव चौधरी.	सोचौ
सोमदेवकृत यशस्तिलकचम्पू.	सोय
स्नेहप्रभा.	स्नेप्र
स्फूर्ति मासिक.	स्फूर्मा
स्वयम्भूच्छन्द.	स्व
माजूस्व पहा.	स्वर
वि. प. पण्डितसम्पादित. स्त्रीगायनसङ्ग्रह.	स्त्रीगास
हरिचन्द्रकृत धर्मशार्माभ्युदयकाव्य.	ह्यधश
हेमचन्द्रकृत छन्दोनुशासन.	हे
ज्ञानेश्वर	ज्ञा
ज्ञानप्रकाश दैनिक.	ज्ञाप्र

पीडीएफ 'सुरेशभट.इन'च्या सौजन्याने

छन्दोरचना

→००←

अध्याय १ ला

काही छन्दोविषयक प्रश्न

“ अये कविमनोभवे, सहजसम्भवे स्वामिनी,
सु-वर्णमयदेहिनी, नवरसात्मके, भासिनी,
प्रसाद-मयजीविते, अनुविच्चारसञ्चारिणी,
चमत्कृतिविलासिनी, रसिकसन्मनोहारिणी ! ”

(च ११५)

अशा यथार्थ शब्दांनी ज्या ‘कविता-रती’चें आवाहन राजकवि चन्द्रशेखर यांनी केले आहे तिचा सहवास जितका हृदयङ्गम नि सरस असणार तित-काच तिच्या अवयव-रचनेचा म्हणजे छन्दःशास्त्राचा अभ्यास हा केवळ बुद्धिगम्य आणि रुक्ष वाटणार हें अुघड आहे. काव्यानुभूतीच्या पुढे जर काव्यमीमांसा ही नीरस आणि अनावश्यक वाटते तर पद्याच्या म्हणजे काव्याच्या शरीराच्याच रचनेचा विचार करणारी छन्दो-विचित्रित ही किती शुक्र आणि व्यर्थ वाटेल ! परन्तु छन्दःशास्त्राचें ज्ञान हें जितपत् कवीला अवश्य आहे तितपत रसिक वाचकालाहि आहे. रसिक हा जाणता नि चिकित्सक होण्याला या शास्त्राच्या अभ्यासाचें साह्य होतें. मनुष्यप्राणी हा जसा सहृदय तसाच बुद्धिमानहि आहे. केवळ अनुभव घेअून तो स्वस्थ रहात नाही. अनुभवांचा तुलनात्मक अभ्यास करून मूलभूत नियम शोधून काढण्यांत मनुष्याला पराकाष्ठेचा आनन्द वाढू शकतो. काही मनुष्यांच्या या शोधक प्रवृत्तीमुळेच विविध शास्त्रे निर्माण झाली आहेत. छन्दःशास्त्राचीहि अुत्पत्ति अशीच असली पाहिजे.

१ गद्य आणि पद्य

बहिरङ्गाकडे पाहिल्यास वाढमयाचे गद्य आणि पद्य असे दोन प्रकार आढळतात. जें आपल्या नेहमीच्या बोलण्यासारखें (गद्) तें गद्य होय. गद्याचे अर्थपूर्तीच्या अनुरोधाने जे तुकडे पडतात त्यांना वाक्ये म्हणतात. गद्यांत या वाक्यांची लाम्बी किती असावी, आणि त्यांची अक्षररचना कशी असावी याविषयी, म्हणजे वाक्यांत अक्षरांची सङख्या, लघुगुरुक्रम आणि विरामस्थान यांविषयी काही नियम नसतो. अर्थाकडेच्च लक्ष्य देखून ठिकठिकाणी न्यूनाधिक विश्राम घेत जें आपण नेहमीच्या बोलण्याप्रमाणे, आणि केलाच तर स्वरांत किञ्चित् चढाऊतार करून अुच्चारितों तें गद्य होय. ज्याचे तुकडे म्हणजे पाद वा चरण हे गद्यांतील वाक्यांप्रमाणे अर्थपूर्तीच्या अनुरोधाने पडत नाहीत तर मुख्यत्वे नियमित अन्तराने येणाऱ्या विरामांच्या ठिकाणी पडतात, आणि ज्याच्या चरणांतील अक्षररचनेला अक्षरसङख्या आणि लगक्रम या गोष्टीत काहीतरी नियम असल्यामुळे जें स्वाभाविकपणेच अर्थपेक्षा लग्याकडे अधिक लक्ष्य देखून ओकन्दरीने सलगपणे, गळ्यावर, काही ठराविकच ठिकाणी ठराविकच वेळ थाम्बत, म्हटलें जातें तें पद्य होय.

पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय. पद्याची काही चाल असावी म्हणून पद्यांत ठराविक लाम्बीचे पादै वा चरण म्हणजे अक्षरावली असतात. गद्याचे सारख्या लाम्बीचे तुकडे पाढून ते ओकावाली ओक असे माण्डून त्याचें पद्य करितां येअील. पण हें दिखाआू पद्य होअील, त्याला छन्द-पण येणार नाही. लिहिल्यासारखा अुच्चार करीत थोडेसें गळ्यावर म्हणायला लागतांच जें गोड लागतें, आणि जें अन्तर्गत लयबद्धतेमुळे सहज अवगत होतें तेंच खरें पद्य होय. छन्दपण हें या सहज लयबद्धतेतच असतें.

१ “ गद्यं पद्यमिति प्राहुर्वाह्मयं द्विविधं बुधाः ” (गछ ६/१)

२ “ अनिबद्धं पदब्रुन्दं तथा चानियताक्षरम्

अथोपेक्षाक्षरयुतं ह्येयं चूर्णपदं बुधैः ” (भ १५/३५)

३ “ पादेन संयोगात् पद्यम् ” (हपि ५२).

४ “ नियताक्षरसम्बन्धं छन्दोयतिसमन्वितम्

निबद्धन्तु पदं ह्येयं सतालपतनात्मकम् ” (भ ३२/२९)

२. पद्यरचनेचें व्याकरण

छन्दःशास्त्र हें पद्यरचनेचें व्याकरणच होय. हें शास्त्र पद्याच्या घटनेचा म्हणजे लयबद्ध अक्षररचनेचा विचार करितें. व्याकरण हें अर्थपूर्ण शब्द जोडून होणाऱ्या वाक्यांचा आणि त्या वाक्यांच्या घटकांचा विचार करितें तर छन्दःशास्त्र हें लघुगुरु अक्षरांच्या जोडणीने होणाऱ्या चरणांचा आणि ते चरण मिळून होणाऱ्या पद्याचा विचार करितें. व्याकरणाची घटना ही ज्याप्रमाणे वाड्यायामागून होते त्याच्यप्रमाणे छन्दःशास्त्राची रचना काव्यनिर्मितीच्या नन्तर होते. वैश्याकरण हा दैनिक बोलींतील आणि लेखी वाड्यायांतील वाक्प्रयोगांचें समालोचन करून शिष्टजनमान्य अतअेव रूढ अशा मनोगत नियमांना स्पष्ट करून माण्डतो तर छन्दःशास्त्रकार हा पूर्वकालीन कवींच्या कृतींचें पृथक्करण—वर्गीकरण करून कवींनी नकळत अनुसरलेल्या मनोगत छन्दांना स्पष्ट करितो. कवींच्या विविध मनोगत स्वरान्दोलनाला अनुकूल अशी रचना तो अक्षरसङ्घात्या, लगक्रम आणि यति अित्यादिकांनी नियमबद्ध करून ठेवितो. व्याकरणाच्या घटनेनन्तर ज्याप्रमाणे व्याकरणावाही प्राचीन प्रयोग हे व्याकरणाच्या पूर्वांचे म्हणून क्षम्य तथापि अननुकरणीय मानण्यांत येतात त्याच्यप्रमाणे प्राचीन कवींचे छन्दोदोष हे क्षम्य पण अननुकरणीय गणायचे असतात. भाषा ही जिवन्त आहे तोंपर्यंत ती ओखाद्या व्याकरणाने नि कोशाने सर्वथैव बद्ध होऊं शकत नाही, आणि तिच्यांत नवनव्या वाक्प्रयोगांची भर पडत राहते; त्याच्यप्रमाणे काळ्य हें जिवन्त आहे तोंपर्यंत तें ठराविक छन्दःप्रकारांत पूर्णपणे अडकून रहात नाही, तें नवनवे छन्दःप्रयोग करून पाहते. प्रभावी लेखकांचे नवनवे वाक्प्रयोग परिणामकारक वठल्यास रूढ होतात त्याच्यप्रमाणे कवींचे नवनवे छन्द, कविता सरस आणि चटकदार अुतरल्यास अनुसरिले जाओून रूढ होतात. सुशिक्षितमान्य अतअेव शुद्ध अशा भाषेत रचना करावयाची असल्यास ज्याप्रमाणे व्याकरणाकडे अवश्यमेव लक्ष्य द्यावें लागतें, त्याच्यप्रमाणे रूढ नि सहजगम्य अशा छन्दांत सुद्धा शुद्ध रेखीव रचना करावयाची असल्यास त्या छन्दांच्या घटनेचें ज्ञान अवश्य पाहिजे. बोलायला आपण केवळ अनुकरणाने, व्याकरण न शिकतांच, लागतों; पण शुद्धच बोलतों असें नाही. पद्यरचनाहि सहजच मनोगत आन्दोलनानुसार होऊं लागते, पण ती रेखीव

नि शुद्ध होतेच असें नाही. व्याकरणाने ज्याप्रमाणे भाषेतील अमुक शुद्ध नि तमुक अशुद्ध कां हें समजतें नि दुसऱ्याला समजावून देतां येतें त्याप्रमाणे अमुक पद्य शुद्ध कां हें नि तमुक अशुद्ध कां हें छन्दःशास्त्राने समजतें आणि दुसऱ्याला स्पष्ट दारखवितां येतें. व्याकरण शिकल्याने ज्याप्रमाणे फार तर चार वाक्यं शुद्धपणे बोलतां लिहितां येतील, पण आदर्शभूत जिवन्त गद्य लिहितां येअीलच असें नाही, त्याप्रमाणे छन्दःशास्त्राच्या अभ्यासाने अेक दोन शुद्ध पद्यं अतिक्ळिष्ट वृत्तांतहि रचितां येतील, पण सरस प्रवाही काव्य हें निसर्गदत्त प्रतिभेविना, केवळ छन्दःशास्त्राच्या बळाने निर्माण करणें अशक्य आहे. अुत्कृष्ट काव्यरसाला छन्दःशुद्ध पद्याचें घाटदार पात्र अिष्ठ आहे, परन्तु रसाची तहान घाटदार सुवर्णपात्राच्या दर्शनाने भागणार नाही. केवळ छन्दःशुद्ध पद्य म्हणजे काव्य नव्हे. पद्य हें काव्याचें केवळ शरीरे होय. तें सप्रमाण आणि सुरेख पाहिजेच. पण हें कलेने नटवायचें शरीर रमणीय भावार्थाने सचेतन हेंव; शृङ्गारलेले कलेवर काय कामाचें ?

३ पद्यक्षेत्राचा सङ्कोच

सारस्वताचा म्हणजे संस्मरणीय बाड्यमयाचा आरम्भ पद्यांत होतो आणि काही कालपर्यंत त्याची बाढाहि पद्यांतच होते. मनुष्य हा गायनप्रिय असल्यामुळे काही पद्यरचना म्हणजे गेय शब्दरचना ही आपोआप सम्भवते; अथवा ओढून ताणून काही शब्दरचना गेय होऊं शकते. तिच्याविषयी चमक्कार वाटतो. ती ध्यानांत ठेवावीरी वाटते आणि सहज ध्यानांत रहातेहि. तिचें अनुकरणहि करावेसें वाटते. पद्य हें सहज तोण्डपाठ होऊं शकतें आणि दीर्घकाळपर्यंत ध्यानांत राहतें हें पद्याच्या यशाचें अेक मुख्य

१ ' अिति वृत्तं तु काव्यस्य शरीरं परिकीर्तितम् ' (भ २१/१)

२ अेका चुरमुरे-विक्याने आपले नेहमीचेंच वाक्य पण मारून-मुटकून ' सुकु-मार असुनि तू फार ' या पद्याच्या चालीवर बसविल्याने मोर्ठे कुतूहल अुत्पन्न करून आत्मप्रासिद्धि मिळविलेली माझ्या पहाण्यांत आहे. त्याचें वाक्य असें,

" शेङ्गदाणे, गरम चिरमुरे, खारे फुट्टाणे—

फुट्टाणे खारे, चिरमुरे, गरम शेङ्गदाणे ! "

कारण आहे. मुद्रणकलेच्या शोधापूर्वी आणि विशेषतः लेखनकलेच्या शोधापूर्वी, जेव्हा ज्ञानसंरक्षणाचा सारा भार स्मरणशक्तीवर पडे तेव्हा गद्यरचना क्वचितच होअी. संस्कृतांत वेद, पुराणे, स्मृति अित्यादि ग्रन्थ पद्यांत आहेत आणि आज सुद्धा मराठींत भूगोलव्याकरणाच्या कारिका आढळतात याचें कारण पद्य हें हें स्मरणसुलभ असते हेंच होय.

सुधारणेच्या प्रगतीसऱ्गे गद्याचें क्षेत्र वाढते; पण पद्याचा प्रपञ्च अगदीच सम्पुष्टांत येत नाही. पद्याचा अुपयोग काव्यापुरता मर्यादित होतो. याचा अर्थ असा नाही की काव्य गद्यांत असूं शकतच नाही. काव्य रसात्मक, रमणीयार्थ-प्रतिपादक पाहिजे अवेदेंच साहित्याचार्य म्हणतात. गद्यांतहि रमणीय आनंदोलन असते. अखाद्या गद्यगड्गाधराच्या भाषें, जेव्हा लेखन अेक प्रकारच्या केवळ समाधींतच झालें असावें असें वाटते आणि भाषा ही कळोलिनीप्रमाणे भरपूर, ओढाळ आणि नादवती होते तेव्हा तींत अेक प्रकारचे श्रेष्ठ गूढ आनंदोलन प्रत्ययास येते. परन्तु हें आनंदोलन अनियमित असते. तेंच नियमित, आवर्तनात्मक आणि अनुकरणीय होऊं लागलें की त्याला पद्याचें व्यवस्थित स्वरूप आलें म्हणून समजावें.

४ पद्याची काव्यानुकूलता

काव्य जर गद्यांतूनहि प्रगट होऊं शकते, आणि गद्य हें जर निवेदनाचें स्वाभाविक साधन आहे तर काव्याला तरी पद्याची आवश्यकता कां असावी? वाज्ञायांत जे हृदयङ्गम असते त्याचा मनावर खोल ठसा अुमटतो. तें वाचतांना आनन्द होतोच परन्तु तेवढ्याने त्याचा सम्बन्ध सुटत नाही. मनुष्याला तें पुनःपुन्हा मनांत घोकून त्या आनन्दाची पुनरावृत्ति करावीशी वाटते. तो भावार्थ जर थोडक्यांत आणि पद्यवद्ध असेल तर तो आठवून मनांत घोळणे सोपें जाते. गद्य हें द्रव मानिले तर पद्य हें केलासासारखें आहे. केलासाच्या आकृतिसौन्दर्यप्रमाणे पद्याचें बाह्यसौन्दर्य आल्हादकारक वाटते यांत शङ्का नाही, तरी रसास्वादांत मूलतः काही भेद पडत नाही; पद्य हें गद्याहून अधिक सोयीचे आहे अितकेंच. गायनाप्रमाणेच, स्वरांच्या आरोहावरोहाप्रमाणेच लयबद्धता ही भावना अुत्तेजित करण्यास फार अुपयोगी पडते; आणि ती पुन्हा

छन्दोरचना

६

आकृतिसौन्दर्यप्रमाणेच आनन्ददायक आहे. काव्य ही ओक आनन्द देणारी कला असल्याकारणाने भावार्थांचे मनांत संरक्षण करणारी^१ आणि भावना अुत्तेजित करण्यास साह्य करणारी ओक आनन्ददायक गोष्ट म्हणून पद्ध वै हें काव्याशी संलग्न व्हावें; तें काव्यांचे शरीर व्हावें हें योग्यच होय.

५ पद्धरचनेची कृत्रिमता

पद्धरचना ही मुळीच कृत्रिम नाही असें मात्र नाही. “तुजविण गमे वृथा संसार” वा “लोळत कन्च मुखविधुवारि। त्यांसि तोंचि कर निवारि” अशा सारख्या पद्धांचे आरम्भ सहजस्फुरित असूं शकतात. तथापि या अुदाहरणांमध्ये सुद्धा तुजविण, गमे, मुखविधु, कर हे दैनिक-बोलीच्या बाहेरील शब्द आहेत आणि वरि, तोंचि आणि निवारि हीं दैनिक-बोलीबाहेरील रूपें आहेत. या गोष्टी कृत्रिमतेचीच छटा दाखवितात. मग ओकाच ठराविक आन्दोलनाच्या साच्याची सारी दीर्घ कविता प्रतिज्ञापूर्वक रचण्यांत किंती कृत्रिमता येत असेल! पद्धरचना अगदी स्वाभाविक आणि सुकर नाही म्हणूनच कवीला अपरिचित शब्द वा रूपें योजण्याची नि प्रसङ्गविशेषीं व्याकरणाच्या नियमांचे अल्लङ्घन करण्याची मोकळीक असते. ही मोकळीक अल्पतम घेण्यांत आणि कृत्रिमता दिसूं न देण्यांतच कवींचे कौशल्य प्रगट होतें. अभ्यासाने ज्याप्रमाणे व्याकरणशुद्ध रचना करणें स्वाभाविक होतें त्याचप्रमाणे छन्दोवन्धन हें कवीच्या मनवळणीं पढून गेलें की त्याची भाषा आपोआप छन्दोबद्ध नि छन्दःशुद्ध अशी येते. तिच्यांतील कृत्रिमता पार दृष्टी आड होते. निसर्गाचा आभास म्हणजेच कलेचा विलास होय.

पद्धाच्या ज्या नियमित आन्दोलनामुळे वाचकाला ओक प्रकारची जागृत तन्द्रा लागून त्या तन्द्रेत त्याला कवीची यक्षणगरी पहायला मिळते, आणि कवीचा भावनाप्रवाह नियन्त्रित होअून, सारखा चालत राहून त्यांत त्याच्या कल्पनाच्काला सतत गति मिळते तें पद्धांचे नियमित आन्दोलन सर्वच

१ छन्द या शब्दाची सुचविष्यांत आलेली व्युत्पत्ति मोठी बोधप्रद आहे. “छन्द-यति आह्लादयति अिति छन्दः” असें कोणी म्हणतो, तर यास्क “मन्त्रा मननात् छन्दांसि छादनात्” या सूत्राने आच्छादन करणारे, रक्षण करणारे ते छन्द, असें म्हणतो.

ललितलेखनकारांच्या प्रकृतीला मानवते असें नाही. पद्यामुळे कित्येकांची कुचम्बणा होते. पद्य हें लीलेने रचितां येत असलें तरी त्यामुळे कित्येकांची कल्पना कुण्ठित होते. अुदाहरणार्थ, श्री. वि. स. खाण्डेकर हे ग्रन्त नि पद्य सुरख्याच लीलेने रचूं शकतात; पण त्यांच्या गद्यांत जसा भावनेचा विकास आणि कल्पनेचा विलास आढळतो तसा तो त्यांच्या पद्यांत दिसत नाही.

६. छन्दोज्ञान काव्यप्रेरक नाही, पण काव्यशोधक आहे.

केवळ लग्नकमनिदर्शक चित्र डोळ्यांपुढे ठेऊन सरस पद्यरचना करिता येअील काय? नाही. रचनाचित्राच्या साहाय्याने ओखाच्या अपरिचित वृत्तांत कविता लिहावय चें कवीच्या मनांत आलें तर प्रथम त्याला त्या चित्राप्रमाणे निरर्थक का होअीना पण लघुगुरु ध्वनि गुणगुणून त्या पद्याला काहीतरी चाल लाविली पाहिजे. चाल असुकच असली पाहिजे असें नाही; परन्तु कोणती तरी चाल मनांत वाणल्यावाचून सुसम्बद्ध पद्यरचना होअून शकत नाही असा अनुभव आहे. अुलटपक्षी स्थूलमानाने ओखादी चाल मनांत बाणली असूनहि पद्यरचनेकडे मूळचीच थोडीफार प्रवृत्ति असत्याविना पद्य-निर्मिति होअून शकत नाही. चाल प्रत्यक्ष औकायला मिळून अवगत झाली आणि स्वाभाविक प्रवृत्तीहि पद्यरचनेकडे असली तरी तेवढ्याने कार्यसिद्ध होत नाही. पद्यरचना होअील; पण अक्षरांचें मात्रामापन जर रेखीवपणाने ध्यानांत राहिलें नसेल आणि ताढून पहायला लग्नकमांचे चित्र जर डोळ्यापुढे नसेल तर झालेली पद्यरचना छन्दःशुद्ध असेलच असें निश्चयाने साड्यातां येणार नाही.

ओखादी कविता कवीला आपल्या मधुरस्वरांत म्हणून दाखवितां येते: आणि ती ऐकून श्रोते प्रमुदित होतात ओवढ्याने त्या कवितेची छन्दःशुद्धता सिद्ध होत नाही. गोड स्वराने आपली कविता म्हणून दाखविणाऱ्या कवीची रचना शिथिलच असण्याचा सम्भव असतो हें आश्र्यकारक वाटलें तरी दुर्दैवाने अनुभवसिद्ध आहे. गायक कवि हा कोठे दीर्घस्वर न्हस्वच अुच्चारील तर कोठे न्हस्व स्वर लाघवून दीर्घ करील; प्रसङ्गविशेषीं दोन तीन अक्षरे न्यून-कालांत द्रुत अुच्चारील तर केव्हा अक्षरांची अुणीव तो निरर्थक स्वर लाघवून

छन्दोरचना

८

भरून काढील; आणि पुन्हा अितके करून आपण काय करीत आहों याची त्याला जाणीव होणार नाही. औकणाऱ्यांपैकीहि सर्वोनाच ही जाणीव होते असें नाही. ज्याची श्रवणतुला सूक्ष्मवेदी झाली आहे, त्याला मात्र हे दोष जाणवून अुद्देग वाटल्यावाचून रहात नाही.

“ जेम ण सहभि कणअतुला
तिल तुलिअं अद्ध अद्देण ।
तेम ण सहभि सवणतुला
अवछन्दं छन्दभङ्गेण ” (प्रापै ११०)

अशावेळीं त्या गायक कवीला त्याच्या पद्याचें रचनाचित्र काढून दाख-विल्याविना त्याचे दोष त्याला सपष्टपणे हग्गोचर होउनुं शकत नाहीत. म्हणून छन्दःशास्त्राचें कामापुरते शान कर्वीस अवश्य आहे.

७ छन्द आणि चाल

चाल म्हणजे छन्द नव्हे; चाल म्हणजे ओखादा छन्द गळ्यावर म्हणण्याची धाटणी होय. ओका छन्दाला अनेक चाली लावितां येतात; ज्याला चाल स्वाभाविकपणे लागत नाही तो छन्दच होत नाही. छन्द म्हणजे अक्षरांची तालवद्द जुळणी होय. ही जुळणी तालवद्द असली की चाल सहज लागते. चालीने विशिष्ट स्वररचनेचा ओध होतो. चाल बदलली की छन्द बदलला असें वाटतें, पण हा निवळ आभास होय. मङ्गलाष्टकांतील

“ लक्ष्मीःकौस्तुभपारिजातकसुराधन्वन्तरिश्चन्द्रमा
गावःकामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गना
अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे
रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्युः सदामङ्गलम् ”

हा श्लोक रामरक्षास्तोत्रांतील

“ रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः

रामानास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहम्
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्गर्”

या रामनामार्चीं विभक्तिरूपे साड्गणाञ्चा सुप्रसिद्ध श्लोकापेक्षा निराळ्या चालीवर म्हणण्यांत येतो, पण वस्तुतः दोन्ही श्लोक शार्दूलविक्रीडित नावाच्या ओकाच्च वृत्तांतील आहेत. फार कशाला, ज्या श्लोकाचे चारी चरण अगदी सारखे असतात त्या श्लोकांतहि दुसरा चरण पहिल्या चरणाहून किंचित् निराळ्या रीतीने म्हटला जातो.^१ भूपाळी, लावणी या चाली आहेत, या भिन्न-भिन्न जाती नव्हत. ‘घनश्याम सुन्दरा श्रीधरा अरुणोदय झाला’ ही होनाजी चालाची सुप्रसिद्ध भूपाळी लावणीसारखी म्हणतां येअील, तर अुलटपक्षीं प्रभाकराची ‘कधि ग भेटशिल अता जिवाचे जिवलग मैतरणी’ ही लावणी थेट भूपाळीसारखी म्हणतां येअील. आंतील विपयाला अनुकूल अशी चाल पद्याला लावित्याने पद्याच्या सरसरेत भर पडते. वैचित्र्याच्या रसपरिपोषक सूक्ष्म छटा या श्रुतिसिद्ध कवीच्या रचनेत जशा येअंशू शकतात तशा त्या धोपटमार्गीं कवीच्या रचनेत येअंशू शकत नाहीत.

८ काव्यपठन आणि गायन

छन्दाला चाल लागत असली तरी छन्द वा काव्य म्हणजे सङ्गीत नव्हे. छन्द म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय. ही अक्षरशः पहातां अष्टमात्रक, सप्तमात्रक, पृष्ठमात्रक, पञ्चमात्रक आणि चतुर्मात्रक अशा आवर्तनाची असते. परन्तु गायकी तालांची सङ्ख्या पाचच आहे असे नाही. अक्षरशः पहातां भिन्न तालांत वसणारे पद्य गवअी मात्रा जुळवून घेअून निराळ्याच तालांत

१ पहिल्या व तिसऱ्या चरणांचा न्यास बहुतेक वृत्तांत कृथम स्वरावर होतो तर दुसऱ्या व चौथ्या चरणांचा न्यास षड्जावर होतो. अुदाहरणार्थे, अिन्द्रवज्रा म्हणतांना पहिल्या चरणांत सा सा रे ग म प म ग रे सा रे असा स्वरकम असतो तर दुसऱ्या चरणांत ग ग रे सा नि नि रे ग रे सा सा असा स्वरकम होतो; पण छन्दोवृष्ट्या दोन्ही चरण अभिन्नच असतात. अुलटपक्षीं स्वागता आणि रथोद्धता ही वृत्ते भिन्न आहेत तथापि त्यांचे स्वरलेखन अेकच आहे. प्रो. ग. ह. रानडे यांचा लेख पहा. (भारतीय सङ्गीत ३/२)

म्हणूं शकतो. गायनांते त्याला तालाची चमकूति करूनहि विस्ताराने विविधता साधीत अेक विशिष्ट स्वरांचा थाट प्रतीत करून घावयाचा असतो. गायनाचें स्वारस्य अर्थापेक्षा सुरावटीवर, आलापावर आणि विस्तारावर अधिक अवलम्बून असतें. अर्थबोध मुळीच झाला नाही तरी रस अुत्पन्न होऊं शकतो. मनाला मोहनी पडते. असें नसतें तर अर्थशून्य तराणे कोणी गाअिलेहि नसते आणि कोणी औकिलेहि नसते.


गति म्हणून जो लघुकाव्यप्रकार कल्पिला आहे त्यांत अर्थस्वारस्य नि स्वरलालित्य हे गुण तुल्यबल असावे लागतात. रचना साधी, सोपी आणि सरल असून घोळून घोळून म्हणायला आणि विस्तार करायला अनुकूल अशी असावी लागते. मराठी सङ्गीतनाटकांत मञ्जुल चालीवर लिहिलेलीं लघुपद्यें अगणित असलीं तरी 'तुजविण गमे वृथा संसार' सारखी गीत या नावाला शोभतील अशीं फारच थोडीं आहेत. आणि हें गीत सुद्धा घोळून घोळून घटिका दोन घटिका म्हणायला जमणार नाही. यावरून अर्थस्वारस्य आणि गेयता हे दोन्ही गुण तुल्यबल ठेऊन रचना करणे किती कठिण आहे हें स्पष्टपद्यें दिसून येते. ज्या गीतांत सुरावट अधिक मोहक का अर्थ अधिक हृदयडगम हें साड्गणें कठिण जातें अशीं गीतें रचून तीं योग्य पद्धतीने गाऊन दाखवितां यायला, म्हणजे वाग्गेयकार व्हायला सङ्गीताचें ज्ञान अपारिहार्य आहे. (परन्तु कवीला वा रसिक वाचकाला या ज्ञानाची मुळीच

१ “प्रार्थना, वेदपठन, धार्मिक मन्त्र, पोथीवाचन, वृत्तरचना, दिण्डी, साकी, दोहा, पोवाडा, गळ्यावरचीं गाणीं, अभद्रा, हुमरी, टापा, धृपद, धमार, स्थाल अशा चढत्या क्रमाने लोकगानांतून शास्त्रीय गायनामध्ये सङ्गीताचें परिवर्तन झाल्याचें दिसून येते. लोकगानाची सर्वांत अखेरची पायरी म्हणजे गणवृत्त अथवा मात्रावृत्त याचें गायन होय. अशा गानांत जास्तीत जास्ती नअू स्वर येतात. अशा गानांत बरेचसें गेयत्व दिसते. पण शास्त्रीय सङ्गीताप्रमाणे रागत्व किंवा ठराविक असा अखादा राग निर्माण होत नाही. लोकगान व शास्त्रीय गायन यांमध्ये पहिल्यांत तालाचा अभाव असतो. पोवाडा हा लोकगान व भावनाप्रधान जोरदार भाषण यांमधील दुवा आहे.” प्रो. ग. ह. रानडे (पहा भारतीय सङ्गीत ३/२).

आवश्यकता नाही. कवितेत अर्थाच्या रमणीयतेला प्राधान्य आहे. आपल्या कविता गळ्यावर म्हणून दाखविणारा कवि म्हणजे वाग्येयकार नव्हे.

९. काव्य आणि गायन यांचे परस्परप्रमाण

प्रत्येक कवितेगणिक अेक ठिराविक लाम्बाची रेषा घेऊन, तिच्यांतील



स्वरलालित्य आणि अर्थस्वारस्य यांच्या प्रमाणांत त्या रेषेचे दोन भाग केले, स्वरलालित्याचा भाग विनुमालेने दाखविला, अर्थस्वारस्याचा भाग सलगरेषेने दाखविला आणि मग या सान्या रेषा शेजारी शेजारी अर्थस्वारस्याच्या चढत्या वा अुतरत्या प्रमाणाने रचिल्या की काव्याचें क्षेत्र गीतापासून ते ओवीपर्यंत म्हणजे

जवंलजवळ गद्यच अशा पद्यापर्यंत कसें पसरलें आहे हें स्पष्टपणे दिसून येते. गेयता आणि अर्थस्वारस्य यांचे अेकमेकाशीं प्रमाण व्यस्तच दिसते. गेयपद्यांत अर्थस्वारस्य कमी होत होत शेवटीं तराण्यांत अर्थ लुस होतो, तर काव्यांत गेयता कमी होत होत शेवटीं ग्रान्थिक ओवींत वा चूर्णिकेत छन्दपण नाहीसें होतें.

यावरून काव्यक्षेत्रांत गायनाचे वर्चस्व कसें नाही आणि तें कां असूं नये हें स्पष्ट होअील.

१०. चाल करी असावी ?

काव्यरसाला क्लिष्ट स्वररचनांची आवश्यकता सुतराम् नाही. गायनांत अक्षरांची पाहिजे त्या तालांत वाटणी, गवअी आपल्या कुशाल लहरीप्रमाणे करूं

१ “गायनामध्ये येणाऱ्या स्वरांची सङ्ख्या व त्यांचे सूक्ष्मत्व जसजसें वाढत जातें तसेतसा भाषाप्रयोग अधिक आखूड होत जावून शेवटीं त्यांचे महत्व पार नाहीसें शाळ्याचें दिसून येतें. लोकगानांत रसाचा सम्भव सर्वस्वी शब्दनिष्ठ तर शाळीय गायनांत तो सर्वस्वी स्वरनिष्ठ होऊं लागतो.” प्रो. ग. ह. रानडे (भारतीय सङ्गीत ३/२)

शकत असला तरी सामान्यतः चाल लावतांना, कवीचें पद्य सरल वाचीत गेल्याने जो लय, जो तोल, जो ताल प्रतीत होतो, जो केवळ अक्षरानुसारी असतो तोच घ्यावयाचा असतो. या अक्षरानुसारी तालांत पद्य लगाक्रमाप्रमाणे सरल थोडेसें गळ्यावर म्हणत गेलें असतां जी चाल, जी स्वरचना आपोआप लयबद्ध आणि श्रुतिसुखद वाटते ती काव्यास अनुकूल, आणि रसास्वादास पुरेशी समजावी.

प्रसिद्ध वृत्तांच्या चाली परम्परेने आल्या आहेत. त्या कानावर पडून पडून सहज अवगत होतात. त्या बळेच प्रयत्नाने बसवाव्या लागत नाहीत. तेव्हा ऐखाद्या अपरिचित पद्यप्रकारास चाल लावायची झाली तर ती साधी नि सुलभ लावावी. ती असुकच अेक असली पाहिजे असें नाही. पण दोनचारदा कानावर पडली असतां ती अवगत व्हावी, तिचें सहज अनुकरण करितां यावें अितकी ती साधी नि सुलभ असावी. अर्थावरून लक्ष्य अुद्धन तें स्वरलालित्यांत गुरफटेल अशी चाल काव्याला अगदी कामाची नाही.

११ पद्यप्रकार रूढ कसा होतो ?

ऐखाद्या पद्यप्रकारांत ऐखादी चटकदार कविता रचण्यांत आलेली दिसली आणि त्यांतून त्या कवितेला चिन्ताकर्षक चाल लाविलेली औकण्यांत आली की तावडतोव अनुकरण व्हायला लागून तो पद्यप्रकार कविमान्य आणि रूढ होतो. 'अुद्धवा, शान्तवन कर जा' हें प्राचीन पद सुप्रसिद्ध असलें तरी आधुनिक मराठी कवितेत या अुद्धवजातीची दूम ही गोविन्दाग्रजकृत 'राजहंस माझा निजला' याच कवितेने पाडली. मुद्रिका ही जाति ताम्येकृत 'तू हुवेहूव साअुली त्याच मूर्तिची' या कवितेमुळे कविप्रिय झाली; आणि 'मुद्रिके, राम टाकुनी अलिस तू कशी' या मूळ पद्याचें पहिलें कडवेंहि ज्यांना पुरतें ठाभूक नव्हतें असे कवि 'तू हुवेहूव साअुली'च्या चालीवर कविता रचून शिरोभागी 'चाल, मुद्रिके राम टाकुनी० या पदाची' अशी सूचना देअू लागले ! काहीतरी कारणाने कवीला ऐखाद्या कवितेच्या चालीची चटक लागावी लागते म्हणजे मग तो त्या धाटणीच्या कविता रचितो. यामुळेच तर छन्दःशास्त्रांत वृत्ते अगणित दिसत असलीं तरी कविप्रिय आणि प्रचलित अशी थोडींच होतात.

१२ अपठनीय पद्य म्हणजे विकृत गद्य होय.

ओखादें पद्य थोडेसे गळ्यावर म्हणण्याचा प्रयत्न करूनहि त्याला चाल लागली नाही तर तें म्हणावेसेंच वाटत नाही; आणि तें गुणगुणावेसेंच वाटले नाही तर प्रायः त्या प्रकारची काव्यरचना पुन्हा होत नाही. संस्कृत छन्दः-शास्त्रांतील कित्येक वृत्तांचीं अुदाहरणे सुप्रसिद्ध कवींच्या कृतीत आढळत नाहीत अथवा अत्यन्त वैरल्याने आढळतात याचें मुख्य कारण हेच की त्यांना ओखादी मधुर चाल सहज नि सरळ लागू शकत नाही. झळझळीत गद्य गद्याप्रमाणे वाचतांना काही वाटत नाही पण दिखाअू पद्य गद्याप्रमाणे वाचायची पाळी आली की तें असह्य होतें. वाटेल त्या वृत्तांत, मग तें कितीहि क्लिष्ट नि विचित्र असो, पद्यरचना करून लोकांना चकित करावयाचेंच अशा प्रतिज्ञेने कष्टणाच्या काव्यकोल्हास्यावाचून कोणी क्लिष्ट आणि चमत्कारिक वृत्तांत रचना करण्याचा भयङ्कर खटाटोप करणार नाही.

१३ रचनाशैथिल्याची अिष्टानिष्टता

हृदग्यांच्या गाण्यांसारखीं परम्पराप्राप्त अशीं जीं लोकगीतें आहेत त्यांची रचना अतिशय शिथिल आहे. परन्तु त्यांच्या चाली परम्परेने जिवन्त ठेविल्यामुळे रचनेचें शैथिल्य हें वाच्य कवितेला जसें घातक होतें तसें तें या परम्पराप्राप्त गीतांना होअूं शकत नाही. त्यांतून, त्यांचा सम्बन्ध हा अजाण वयाशी वा अशिक्षित वर्गाशी येत असल्यामुळे हें शैथिल्य वैरस्यकारक होत नाही. ही शिथिलरचना असंस्कृत लोकांच्या हातून वा छन्दःशास्त्राच्या पूर्वीच्या कालांत झालेली आहे हेंहि विसरून चालणार नाही. मुलांसाठी लिहिलेल्या काही आधुनिक पद्यांत हें शैथिल्य आढळतें; आणि तेथे वाळबोलांतील बोवडेपणां अितकेंच तें हृदयङ्गम वाटतें, पहा.

ओक होता मुलगा
त्याला सापडला हुलगा
हुलग्याची केली उसल
जेवायला आले मुसळ

१

मुसळ झाले खूशा
त्याला भेटली घूस
घुशीने केले बाळ
त्यांत साठविले तीळ

२

तिळाचें काढलें तेल

भजीं खाळीं फार

भज्यांची रेलचेल

आअीने दिला मार

तोण्डाला सुटलें पाणी

पोट गेलें फुगून

खाळीं अधाशावाणी

३

घूस गेली निघून

४

आनन्द मासिक, (सप्टेंबर १९०७ पृ. ५५)

असेंच दुसरें ओक गाणे 'ठाळ्या वाअी ठाळ्या' हें आनन्दाच्या १९१९
च्या फेब्रुवारीच्या अड्कांत २११ पृष्ठावर आहे.

दोन तीन सुप्रसिद्ध आधुनिक गीतांत हें शैथिल्य सहेतुकपणे योजिलेले
दिसतें:—

(१) “ गेलें तुझ्यावर जङ्गन्, रामा मन गेलें तुझ्यावर जङ्गन् धु०
किति नदून् सजून् मी आलें !
किति अलङ्कार हे ल्यालें !
किति नाज़क गेलें वाअी होऊन् ? ” (काग ८६)

(२) “ आला खुशीं समिन्दर, त्याला नाही धिर, होडीला देअिना ठरू,
ग सजणे, होडीला वघतो धरू ! धु०
हिरवं हिरवं पाचूवाणी जळ,
सफेत फेसाचि वर खळवळ,
माशावाणी काळजाचि तळमळ,
माझी होडी समिन्दर, ओढी खालीवर, पाण्यावर देअिना ठरू,
ग सजणे, होडीला वघतो धरू ” (चारा ५५)

(३) “ राना-रानांत गेली वाअी शीळ ! !
राया, तुला रे काळयेल नाही,
राया, तुला रे ताळमेल नाही,
थोर राया, तुश रे कुळशील ! ” (ओ २६) धु०

या गीतापैकी पहिल्या गीतांत प्राचीन परम्पराप्राप्त स्तोगीतांच्या धाटणीच्ये
अनुकरण आहे म्हणून, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या गीतांत भाषाच खेडवळ

आहे म्हणून हें शैथिल्य निषिद्ध वाटत नाही किम्बऱ्हुना थोडे अुचितच वाटते. परन्तु हीं गीते हृदयङ्गम वाटतात तीं या शैथिल्यामुळे मात्र नव्हे, या गीतांच्या गोड चटकदार चालीमुळेहि नव्हे तर या गीतांत भावार्थच तसा रमणीय आहे म्हणून. परन्तु यांच्या लोकप्रियतेचे रहस्य या शैथिल्यांत, नहस्वदीर्घीच्या प्रसरणसङ्कोचनांत आहे अशा भ्रामक समजुतीने या शैथिल्याचेंच अनुकरण होअूं पहात आहे ! वस्तुतः आधुनिक भाषासंस्कृतीच्या काळांत असें शैथिल्य वैरस्यकारकच होते.

अक्षरांचे हाल करून, पद्यास मारूनमुट्कून चाल लाविली तरी विरस होतो; आणि पद्यास चाल लागून शकली नाही तर अपेक्षाभड्ग होअून, ना धड गद्य ना धड पद्य असें काहीतीरी मिश्रण वाचल्यासारखे वाटते. लिखिताप्रमाणे सरळ अुच्चार करून वाचतां वाचतां ज्याची चाल लागते तें पद्य अिष्ट होय; आणि पद्यांतील शब्दांचे अुच्चारानुसारी लेखन हें गद्यांतील त्या शब्दांच्या लेखनाशी होतां होअील तितके जुळते असावें. आधुनिक मराठी कवितेत, 'फुलांची पवरण' (केक ८१), 'फुलपाखरू' (केक ९२) आणि 'गुलाबाची कळी' (केक १८५) या तीन केशवसुतांच्या कवितांची चाल नीट लागत नाही. हीच स्थिती बीकृत 'वेडगाणे' (फुओ ११) आणि 'चाफा' (फुओ ३५) या कवितांची आहे, अुदाहरणार्थ पहा.

(१) “ टिप् फुले टिप् ! माझे गडे ग ! टिप् फुले टिप् !

पहा फुलांचि पवरण शिप्

४०

किति सुखाचि सकाळ

किति मौजेची ही वेल

दिशा या फाकती

फुले ही फुलती

पक्षी हे वोलती

सगळ्याही सृष्टीने पहा निद्रा ती याकिली

प्रीती ती आशेसङ्गे खेळाया लागली

तर आनन्दे या झाडाखाली

‘ टिप् फुले टिप् !

(केक ८१)

(२) “ टला ट रीला री—ग
 जन म्हणे काव्य करणारी !
 आकाशाचीं घरे
 त्याला प्रकाशाचीं दारे
 ग्रहमालांच्या वर अडसरी—ग
 जन म्हणे काव्य करणारी ! ” (फुजो ११)

१४ लय म्हणजे काय ?

पद्याला कोणतीहि चाल लाविली तरी चालते. चालीने विशिष्ट स्वरक्रमा-चाच बोध होतो. गळ्यावर पद्यच काय गद्याहि म्हणतां येतें. तेव्हा पद्य म्हणजे लयबद्ध पद्यरचना होय. आता लय म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे. पुढील कविता म्हणून पहा:—

“ । कशासाठी । पोटासाठी
 । खण्डाळ्याच्या । धाटासाठी
 । चला खेळूं । आगगाडी
 । झोका अुन्च । कोण काढी ?
 । बाळू, नीट । कडी धर
 । झोका चाले । खालीवर
 । औका, क्रुकू । शीट झाली
 । खडखड । भकभक
 । अन्धारांत । लखलख ” (स्वर १०६)

ही कविता म्हटलेली औकत असतांना स्वाभाविकपणेच आपण मधून मधून टाळी वाजवीत रहातों; आणि कविता सम्पली तरी ओकदोनदा टाळी पुढे वाजवितोंच. कारण, कविता अमुक ओक ठिकाणीं सम्पणार आहे हें म्हणणाऱ्याला ठाभूक असलें तरी औकणाऱ्याला ठाभूक नसतें. तो आपल्या तन्द्रीत, लागलेल्या लयांत टाळी देतच राहतो. गायनाचे वेळी तबला वाज-विणाऱ्याची हीच स्थिति होते म्हणून, काही गवअी गाणें सम्पत आलें की तब्ल्यावर हात ठेऊन तबल्जीला योग्य वेळीं थाम्बवितात.

टाळी वाजवीत रहावें असें कां वाटतें? म्हटलेल्या गोष्टीचे समर्दीर्घ तुकडे पळून तुकड्यातुकड्यांनी आपल्याला त्या म्हणण्याची जाणीव होते म्हणून. हे तुकडे धारीने म्हणजे द्रुत अुच्चारिले जावोत, वा सावकाश म्हणजे विलम्बित अुच्चारिले जावोत, ते तुकडे परस्पराशीं तुलना केली असतां सारख्या काळांत अुच्चारिले जातात. ओके तुकडा तीन पळांत अुच्चारिला गेला तर प्रत्येक तीन-तीनच पळांत अुच्चारिला जातो; ओका तुकड्याला जर चार पळें लागलीं तर प्रत्येक तुकड्याला चार-चारच पळें लागतात. तेव्हा ओके तुकडा अुच्चारायला किंती वेळ लागतो या गोष्टीला महत्त्व नरहून सारे तुकडे सारख्याच वेळांत अुच्चारिले जातात ही गोष्ट महत्त्वाची आहे.

आता ऐखादा तुकडा, आणि जीं अक्षरें मिळून तो होतो तीं अक्षरें यांचा काय सम्बन्ध आहे तो पाहणें अवश्य आहे.

ज्या अक्षरावर टाळी पडते त्या अक्षराच्या मागे अुभी रेख दिली आहे. यावरून दिसून येअील की सारे तुकडे चारचार अक्षरांचे आहेत. प्रत्येक चरणांत दोन तुकडे म्हणजे आठ अक्षरे आहेत. सारे तुकडे सारख्याच कालखण्डांत अुच्चारिले जातात; मग तो लागणारा कालखण्ड न्हस्व असो वा दीर्घ असो. आता अशा रीतीने ओका तुकड्याला लागणाऱ्या वेळाची वाटणी चार अक्षरांच्यामध्ये कशी होते? ही वाटणी अगदी सारखी होते; प्रत्येक अक्षर स्थूलमानाने सारख्याच काळांत अुच्चारिलें जातें.

आपल्या नेहमीच्या बोलण्यांत आपण सारीं अक्षरें सारख्याच वेळांत अुच्चारितों काय? नाही. काही अक्षरे अुच्चारायला थोडा वेळ पुरतो, काही अक्षरे अुच्चारायला अधिक वेळ लागतो. सध्या स्थूलमानाने अक्षरांचे दोन वर्ग कल्पून जीं अक्षरे अुच्चारायला थोडा वेळ पुरतो त्यांना लघु म्हणून; आणि ज्यांना अुच्चारायला अधिक वेळ लागतो त्यांना गुरु म्हणून, त्यांचे म्हणजे लघु-गुरुचे ओकमेकाशीं प्रमाण काय असते याचा विचार मागाहून करू, पण गद्यांत लघुगुरु-भेद असतो तो वर दिलेले पद्य म्हणताना आपण पाळीत नाही. हे पद्य म्हणताना-आपण सारीं अक्षरें सारख्याच वेळांत म्हटलीं. पद्य आणि गद्य यांच्यामध्ये जो भेद आहे, त्या भेदाचाच इ हे ओके प्रकार आहे. सारीं अक्षरें सारख्याच वेळांत अुच्चारणे हे नेहमीच्या वाहिवाटीहून वेगळे आणि म्हणून अस्वा-

भाविक असलें तरी तेवढ्यापुरतें तें आनन्ददायक होतें. पूर्वीपासून जें चालत आलें आहे त्याचा त्याग अेकाअेकीं अविचारें करू नये.

या पद्याचें लक्षण कसें साड्यातां येअील ? ज्या पद्यवर्गात सारीं अक्षरें सारख्याच कालांत अुच्चारायन्नी असतात त्या वर्गातील हें पद्य असून, यातील प्रत्येक चरण आठ अक्षरांचा आहे, आणि प्रत्येक चरणाचे चारचार अक्षरांचे असे दोन तुकडे पडतात. या पद्याला चतुरक्षरावर्तनी अष्टाक्षरी म्हणतां येअील. या लगल्वभेदातीत पद्यप्रकाराला छन्द म्हणतात.

आगगाडींतून जाताना होणाऱ्या खडखडाटांत दोन प्रकारच्या आवर्तनांची जाणीव होते. केव्हा खडखड, खडखड, खंडखड, खडखड असा ध्वनि होतो असें वाटतें; तर केव्हा खडड, खडड, खडड, खडड असा ध्वनि होतो असेहि वाटतें. पहिल्या प्रकारच्या खडखडाटांत चतुरक्षरी आवर्तन असतें, तर दुसऱ्या प्रकारांत अष्टाक्षरी आवर्तन होतें. पुढील कवितेंत अष्टाक्षरी आवर्तन आहे.

“ | घडाड | घडाड
 | खडाड | खडाड
 | धावते | ही गाडी
 | केवढी | घडाडी
 | खाअून | रगड
 | काजळी | दगड
 | पाण्याचे | रान्जण
 | घोटांत | पिअून
 | फुस्फुसे | नागीण
 | वाञ्याची | बहीण ” (स्वर १११)

या पद्यांत जाणीव तीनतीन अक्षरांच्या तुकड्यातुकड्यांनी होते. प्रत्येक चरणांत दोन तुकडे आहेत. सारीं अक्षरें सारख्याच काळांत अुच्चारिलीं जातात. या पद्यप्रकाराला अष्टाक्षरावर्तनी घडक्षरी छन्द म्हणतां येअील.

अशा प्रकारच्या कोणत्याहि पद्यांत, मग तुकडे चारचार अक्षरांचे पडोत वा तीनतीन अक्षरांचे पडोत, सारींच अक्षरें सारख्या काळांत अुच्चारिलीं जातात;

परन्तु अेका पद्यांतील चार-अक्षरी तुकडा म्हणायला ओखाद्याला जितका वेळ लागतो तितकाच्च वेळ दुसरा कोणी दुसरे पद्य म्हणतांना तीन-अक्षरी तुकड्या-साठीहि घेऊं शकेल. म्हणजे काय, सारीं अक्षरे जरी सारख्याच्च वेळांत अुच्चारायचीं असलीं तरी अेकाला अेका पद्यांतील अेक अक्षर अुच्चारायला लागणारा वेळ हा दुसऱ्याला दुसऱ्या पद्यांतील अेक अक्षर अुच्चारायला लागणाऱ्या वेळाहून न्यूनाधिक असूं शकेल. मग कालमापनाचें काही परिमाण निश्चित करितां येअील की नाही ? येअील; पण तें परिमाण त्या त्या म्हणणाऱ्यापुरतें आणि पद्यापुरतें मर्यादित राहील. मग परिणाम हें व्यक्तिनिरपेक्ष कसें होअील ? तसें ब्हायला तें पद्यविभागनिविष्ट केलें पाहिजे.

छन्दांत सारींच अक्षरे सारख्या वेळांत अुच्चारायचीं असतात; तेब्बा, अेक अक्षर अुच्चारायला लागणाऱ्या काळाला अेक मात्रा कां म्हणूं नये ? आणि मागे दिलेल्या पद्यापैकी पहिल्या पद्याला चतुर्मात्रकावर्तनी आणि दुसऱ्या पद्याला त्रिमात्रकावर्तनी कां गणूं नये ? तसें करायला सकृदर्शीनीं काही अडचण दिसत नसली तरी, अेक गोष्ट विचारांत घेतल्याविना गत्यन्तर नाही.

। “सारखी किति । वेळ
 | औंकूं ये ती । शीळ
 | कितीं मी पा-न हिलें
 | अितकेंची दे-न खिलें
 | अुरांत धड-न धडे
 | धावतां मी । पडे” (तासक ८०)

याप्रमाणे या छन्दांच्या प्राचीन रचनेते कित्येकदा मध्येच अेका अक्षरगच्या ठिकाणीं दोन अक्षरे आढळतात. अर्थातच छन्द कितीहि घाडीने म्हटला, प्रत्येक अक्षर म्हणायला लागणारा वेळ कितीहि आखूड केला तरी तो वेळ, क्वचित् प्रसङ्गीं त्यांत दोन अक्षरे अतिशय द्रुत, पण म्हणतां येतील अितका घेतला पाहिजे. म्हणजे, अत्यन्त घाडीने म्हटलेल्या अक्षराला जो न्हस्वतम वेळ लागेल तो अेक मात्रेचा असें परिमाण काल्पिलें तर छन्दांतील प्रत्येक अक्षर द्विमात्रक होअील, आणि छन्द हे अष्टमात्रकावर्तनी वा षण्मात्रकावर्तनी होतील.

१५ छन्द अस्वाभाविक आणि नियमविरुद्ध नाही.

छन्दाची ही रचना कित्येकांना शिथिल आणि अनिष्ट वाटते; कारण, त्यांच्या मतें बोलण्याच्या भाषेत लघु-गुरुभेद असतांना पद्यांत तो नष्ट करणे, आणि सारीं अक्षरें सारख्याच वेळांत अुच्चारणें हें कर्णकदु, अस्वाभाविक आणि नियमविरुद्ध आहे. परन्तु काही मर्यादित क्षेत्रांत छन्द हा कर्णकदु लागत नाही ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे. छन्द म्हटल्याक्षणीं सारीं अक्षरें सारख्या काळांत अुच्चारायन्नी हा नियमच होतो. तेव्हा या नियमांचे जोंपर्यंत अुल्लङ्घन होत नाही तोंपर्यंत छन्दांत नियमविरुद्ध, अशास्त्रीय असें काही नाही. छन्द हा अितर पद्यरचनेअितकाच स्वाभाविक आहे; कारण छान्दिष्टपणाने अहंप्रवर्तीत दण्डक म्हणून कोणी हा छन्द समाजावर लादलेला दिसत नाही. तो कर्वींच्या मनोगत आनंदोलनानुसारच अुत्तम झालेला आहे. नेहमीच्या भागणांत आढळणारा लघुगुरुभेद त्यांत पाळला जात नाही अवृद्ध्याच साठी तो अस्वाभाविक आहे असें म्हणायचें झाल्यास तशा रीतीचा दोपारोप अितर पद्यप्रकारांच्यावरहि होते. कारण, गव्यभाषणांत लघुगुरुभेद असला तरी त्यांच्या कालांचे प्रमाण पद्यांतील लघु-गुरुच्या कालांच्या प्रमाणासारखे रेखीव, म्हणजे गुरु-अक्षर अुच्चारायला लघु-अक्षराच्या दुप्पटच काळ लागतो असें नसते. तेव्हा छन्द हा अितर पद्यप्रकारांचितकाच कृत्रिम वा स्वाभाविक आहे. तो आनन्ददायक आहे म्हणूनच त्यांच्यांतील कृत्रिमता केव्हा केव्हा ढोळ्यावर आली तरी ती क्षम्य ठरते. अितर पद्यप्रकार हे छन्दापेक्षा लगत्वभेदाला अधिक अनुसरतात म्हणून अधिक स्वाभाविक नि आल्यादकारक वाटत असतील, तर छन्द हे रचनासौकर्यामुळे केव्हा केव्हा अधिक अष्ट नि श्रेयस्कर वाटतात.

छन्दांत प्रत्येक अक्षर द्विमात्रक असल्याने छन्द अष्टमात्रकावर्तनी आणि षण्मात्रकावर्तनीच असूं शकतात; परन्तु वृत्त आणि जाति या अितरप्रकारांत लघुची अेक मात्रा आणि गुरुच्या दोन मात्रा असें गणित असल्याने आवर्तन सात वा पाच या विषममात्रांचोंहि असूं शकते. अष्टमात्रक, सप्तमात्रक, षण्मात्रक आणि पञ्चमात्रक आवर्तनांच्या वृत्तांना अनुक्रमें पद्यावर्तनी, अद्यावर्तनी, भृड्यावर्तनी आणि हरावर्तनी म्हणावें.

१६ पद्यप्रवाहाची दिशा

पद्यरचनेच्या प्रवाहाकडे पाहिले तर असें दिसून येतें की ओघ नकळत आलेल्या वहुविधतेकडून ऐकरूपतेकडे वळतो, आणि नन्तर ऐकरूपता कट्टा-छवाणी वाढू लागते म्हणूनच की काय, तो सहेतुकपणे सम्मिश्रणाकडे वळतो. छन्दःशास्त्रापूर्वी, कवी जेव्हा केवळ मनोगत आनंदोलनाला स्थूलमानाने अनुसरीत तेव्हा त्याच्या रचनेतील सारे चरण अगदी ऐकसारखे येत नसत. अुदाहरणार्थ,

“ अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः
सर्वे सहैवावनिपालसङ्घैः
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ
सहास्मदीत्यैरपि योधमुखैः ” (भगी ११/२६)

या चारी चरणांत अक्षरांची सङ्ख्या अकराच असली तरी लगक्रम वेगवेगळा आहे. पहिल्या चरणांतील आद्याक्षर लघु आहे तें गुरु असतें तर तो वातो-मीन्चा चरण झाला असता; दुसरा चरण अिन्द्रवज्राचा, तिसरा शालिनीचा आणि चौथा उपेन्द्रवज्राचा आहे. या श्लोकांतील चारी चरण समाक्षरक असले तरी

“ आद्रै तृणं प्राप्य निर्वर्ततेऽग्नि-
र्गिरिकृटमासाद्य निर्वर्तते शरः ।
वज्रं महीं प्राप्य अधः प्रयाति
अप्राप्य शान्तममृतं न निर्वर्ततेऽयम् ॥ (लवि २१/पृ ३८९)

या श्लोकांत दुसरा चरण तेरा-अक्षरी सुदन्तवृत्ताचा असून चौथा चरण चौदा-अक्षरी वसन्ततिलकावृत्ताचा आहे.

संस्कृतांतील त्रिष्टुभूजगतीपासूनच अिन्द्रवज्रा, उपेन्द्रवज्रा, शालिनी, वातोर्मि, वंशस्थ, रुचिरा अिल्यादि वृत्तें अस्तित्वांत आलीं. त्याचप्रमाणे प्राकृतांतील ‘वरमङ्गला’ जातीपासून—म्हणजे,

“ मणुयणाऽअिन्द्रसुरधरियछतत्तया
पञ्चकल्पाणसोक्त्वावली पत्तया

दंसणं णाणज्ञाणं अणन्तं बलं
ते जिणा दिन्तु अम्हं वरं मङ्गलं” (प्रागुभ १)

वासारख्या जातिरचनेपासूनच स्थगिणी, अर्वशी, निशिपाल अित्यादि वृत्ते सिद्ध झालीं असावीत. या प्रकारांतील ‘जनकतनया,’ ‘नवमधु,’ ‘विलोलनयना,’ अित्यादि वृत्तांचे ओकअेकच अुदाहरण सापडते. त्यांचा पत्ता प्राचीन छन्दःशास्त्रास न लागल्यामुळे या ग्रथांत त्या अुदाहरणांतीलच शब्दांचा अुपयोग करून त्यांचे नामकरण करावें लागले आहे. विश्वोक, वानवासिका अित्यादि पव्यप्रकारांत काही भाग अचल असे आणि काही भागांत विकल्याला वाव असे. हें त्यांचे अर्धवट्यण नष्ट करून मोरोपन्ताने त्यांना पूर्णपणे निश्चित असें वृत्तस्वरूप दिले आहे. ओका चरणासारखे चार चरण लिहायचे झाले की ते लगक्रमदृश्या सारखे लिहायचे असें स्वाभाविकपणेंच वाटते. या प्रवृत्तीमुळेच वैतालीयौपच्छन्दसिकांपासून वियोगिनी, अपरवक्त्र, मालभारिणी आणि पुणिताप्रा हीं वृत्ते अश्वघोषाच्याहि पूर्वी निर्माण झालीं असावीत.

१७ सम्मिश्रणाची प्रतिक्रिया

पुढे वृत्तांतील ओकसारखेपणा जितका बन्धनकारक तितकाच कण्ठाळवाणा वाढूं लागला म्हणूनच की काय, कर्वींनं लक्ष्य अुपजातीकडे आणि जातीकडे वळले.

१ या प्रवृत्तीचे ओक अगदी आधुनिक अुदाहरण महामहोपाध्याय माधवशास्त्री भण्डारी यांच्या व्याख्यानांत मिळालें. काशी येथील महामहोपाध्याय गद्याधरशास्त्री मानवली यांनी ओकदा समस्यापूर्ति केली. ती जातिरचनेत होऊं शकली असती, पण अुपरिनिर्दिष्ट प्रवृत्तीमुळे ती वृत्तरचनेत झाली. तो समस्यापूर्तीचा झोक असा:-

“ सम्भवो यो रामपत्रिणा पुरासमुद्रे पतनञ्चकार
तं मारीचं प्राप्य भीरुकं दशाननः प्राशुदाजहार
सीतामीहे तत्त्वमद्य मे वने सहायो भवार्थकार—
‘कुता रोवे गुहादर्देसे, मिया कहे तुम् चलो शिकार’ ”

म्हणजे [।——।—~—।~—~—।~—~—] हें ओक नवेंच वृत्त सिद्ध झालें. या समस्यापूर्तीच्या प्रथमचरणांतील अन्त्यगणात भेद आहे. हा दोष मूळचा की स्मरणशक्तीचा हें ठाअूक नाही.

परन्तु संस्कृत कवींनी जातिरचना अवगत करून घेतली नाही आणि तिची वाढाहि केली नाही. अिन्द्रवज्ञा नि अुपेन्द्रवज्ञा यांच्यातील भेद प्रथमाक्षरापुरताच्च असल्यामुळे छन्दांत फारसें अन्तर न पडतां, रचनेनेत थोडी विविधता आणतां येअून कवींस तेवढी मोकळीक मिळते म्हणून अिन्द्रवज्ञा नि अुपेन्द्रवज्ञा यांचें स्वैर मिश्रण ग्राचीन काळापासून रुढ झाले. या मिश्रवृत्ताला अुपजाति असें नाव देण्यांत आले. हें मिश्रण समाक्षरक वृत्तांचें, वर्गवान्धवांचें असावें त्याप्रमाणे तें अिन्द्र-वंशा-वंशस्थ, शालिनी-वातोर्मि, असें होअूं शकतें. परन्तु अिन्द्रवंशा-वंशस्थांचें मिश्रणसुद्धा, भागवत वगळल्यास अितरत्र फारच दुर्मिळ आहे.

दोन भिन्न वृत्तांचें मिश्रण (१) कक्षवत्व वा (२) करवत्वक वा (३) करवत्वक वा (४) कककव असें विविध प्रकारांचें होअूं शकेल. तिसरा प्रकार अर्धसमवृत्ताचा असल्याने त्यांत तरी मिश्रवृत्तांची वाढ व्हायला हवी होती. शिशुपालवधाचा १२ वा सर्ग हा अिन्द्रवंशा-वंशस्थ मिळून होणाऱ्या 'शिशिरा'या अर्धसमवृत्तांत आहे पण त्याचेंही अनुकरण झालें नाही. अेकन्दरीने पाहतां मिश्रण हें संस्कृत कवींना रुचलें नाही असें दिसतें. रामरक्षास्तोत्रांत शार्दूलविक्रीडित आणि स्वरधरा या वृत्तांचें पहिल्या प्रकारांचें मिश्रण आहे:—

“ रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापति सुन्दरं
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्राप्रियं धार्मिकं
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति
वन्दे लोकाभिगामं रघुकुलतिलकं राष्ट्रवं रावणारिम् ”

ही गोष्ठ कोणी^१ तिकडे लक्ष वेधीपर्यन्त, रामरक्षेनें दैनन्दिन पठन होअूनाहि ध्यानांत येत नाही अितकें हें मिश्रण सम्यक् आहे. पिड्गलाने शिखा म्हणून जो प्रकार साडिगतला आहे त्यांत अन्वलधृति आणि विद्युन्माला यांचें असेंच मिश्रण आहे. पहिले दोन चरण अचलधृतीचे आणि शेवटले दोन विद्युन्मालाचे असल्यास पद्यास ज्योति (पि ४५०) म्हणतात; आणि झुलट कम असल्यास पद्यास सौम्या (पि ४५१) म्हणतात. याचप्रमाणे जातिरचनेनेत हरिभगिनी आणि साकी यांचें मिश्रण शड्कराचार्यकृत लक्ष्मीनृसिंहपञ्चरत्नम् या स्तोत्रांत आहे.

१ पण्डित केदारनाथ (हपि १११ टीप).

“ तत्प्रभुजीवप्रियमिळ्हसि चेन्नरहरिपूजां कुरु सततम्
 प्रतिविम्बालङ्कृतिधृतिकुशलो विम्बालङ्कृतिमातनुते
 चेतोभृङ्ग भ्रमसि वृथा भवमरुभूमै विरसायां
 भज भज लक्ष्मीनरसिंहानधपदसरसिजमकरन्दम् ” (शांग्र १८/११)

जाणून वा नेणून झालेली अशी मिश्रणाचीं अुदाहरणे त्या त्या वृत्तांच्या विवेचनांत पुढे वृत्तविहारांत दिलीं आहेत.

दुसऱ्या प्रकारचे मिश्रण आढळत नाही. अगदी अलीकडे केशवसुत कवीने इन्द्रवज्राच्या तीन चरणांस वसन्ततिलकाचा ओक चरण जोङ्लन चौथ्या प्रकारचे मिश्रण करून वृत्तवैचित्र्य साधण्याचा अभिनन्दनीय प्रयत्न केला आहे.

“ मी पाहिली ओक सुरभ्य वाला,
 वर्णू कसा त्या स्मरसमदेला ?
 वृक्षावरी वीज जधी पडावी
 त्याच्या स्थिरींतचि तिची महती पहावी.” (केक ६३)

केशवकुमार यांच्या ‘झेण्ड्रांचीं फुले’ या सङ्ग्रहांतील ‘कपायपेयपात्रपतित-मक्षिकेप्रत’ या कवितेत अनेक वृत्तांचे मिश्रण आहे ते बहुदाः सहेतुक नसावें, तथापि तें हास्यास्पद मुळींच नाही. कवि भ. श्री. पण्डित यांनी जाति आणि वृत्त यांचे मिश्रण करण्याचा नवीन अुपक्रम केला आहे. त्यांच्या पुढील कवितेत दोहा आणि तोटकाचा ओक चरण मिळून कडवे सिद्ध होतें:—

“ वघ वालविभाकर ये अुदया,
 तम जाय हळूहळु हैं विलया. भ्र०
 अतुल तूलिका घेअुरी
 निज किरणांची काय
 कौशल्याने रङ्गवी
 तो प्राचीचा काय ?
 मय ही न करी असली किमया.” १ (विश्वाणी ३८ पृ. ३२९)

परन्तु येथे आवर्तन सर्वत्र अष्टमात्रकच आहे. पुढील अुदाहणांत अक्षरदाः पाहतां आवर्तनें भिन्न आहेत, तेव्हा सप्तमात्रक आवर्तनांत प्रत्येक वेळी ओक मात्रा

वाढवून तें अष्टमात्रक तरी करून घेतलें पाहिजे अथवा तेवढा भाग म्हणतांना ठेका वन्द तरी ठेवायला पाहिजे.

“ तुजवीण सखे, मज कोणि नसे;
प्रतिमाहि तुझीच हृदी विलसे. ध्र०

मी करीं पूजा तियेची भावपुण्ये वाहुनी,
आणि पुण्ये कोणतीं पूजेस अुच्ची यांहुनी ?
परि ती न कधीच वधे हसुनी
भिजवी न कधी मन शान्तिरसे.” १ (ग १०४)

वृत्त-वृत्तांचें वा वृत्त-जातींचें मिश्रण घोटाळा अुत्पन्न करीत नाही; कारण, अक्षरे जशीं लिहिलेलीं असतात तशीच वाचायचीं असतात. वृत्त आणि जाति दोन्हीं-तहि लगभेद आहे. परन्तु वृत्त आणि छन्द, वा जाति आणि छन्द यांचें मिश्रण युक्त नाही; कारण ओक भाग वाचतांना लगभेदाकडे लक्ष्य यावें लागतें तर दुसरा भाग वाचतांना, लिखित लघु असो वा गुरु असो प्रत्येक अक्षर गुरुच्च अुच्चारायच्चें असतें. म्हणून कारेकृत ‘मेघाचें अश्रुगीत’ या कवितेतील

“ येसि कधी घेअुनि ज्योत्स्ने, किरणपुण्यमाला ?
तिमिर भावरङ्ग पुसाया अन्तरीं रिघाला. ध्र०

तरङ्गतां वाच्यावरी
चमकुनी परोपरी
सोनसळी जादू करी
क्रूर वच्चनेत परन्तू अन्ति लोटप्पाला.” (नदी ९५)

ध्रुवपद जातिस्वरूप, कटव्याचे पहिले तीन चरण छन्दःस्वरूप म्हणजे लगभेदातीत, आणि चौथा चरण पुन्हा जातिस्वरूप हें मिश्रण घोटाळा अुत्पन्न करणारें असत्याने अिष्ट नाही. ‘येसि कधी घेअुनि’ मधील क लघु अुच्चारायच्चा आणि ‘सोनसळी जादू करी’ मधील क गुरु अुच्चारायच्चा ही विसङ्गति ओकाच्च कवितेत अिष्ट नाही. शुद्ध छन्द वा शुद्ध जाति यांच्या रचनेत कवीला विविधता आणि मोकळीक हीं हवींत तितकी मिळूं शकतात.

अिन्द्रवज्रा-अुपेन्द्रवज्रा वा अिन्द्रवंशा-वंशस्थ यांच्या स्वैरमिश्रणांत स्वाभाविकपणा आहे. दोन वृत्तांच्या मिश्रणाचे सहजगल्या पडणारे चार प्रकार मागे साडिंगतलेच. परन्तु भेदैकदक्, प्रस्तारप्रिय आणि परिभाषावर्धनेच्छु छन्दःशास्त्रकारांनी याचे जितके प्रकार होणे शक्य आहे तितके म्हणजे चौदा कल्पिले असून, अिन्द्रवज्रा-अुपेन्द्रवज्राच्या अुपजातिप्रकारांना चौदा आणि अिन्द्रवंशावंशस्थाच्या अुपजातिप्रकारांना चौदा मिळून अष्टावीस^१ संज्ञा दिल्या आहेत! परन्तु आख्यानकी, विपरीताख्यानकी नि शिशिरा या तीन अर्धसमवृत्तरूप अुपजातीतच सहेतुकपणे दीर्घ रचना केलेली आढळते. अितर प्रकारांपैकी किल्येकांची अुदाहरणे मुद्दा मिळत नाहीत.

राजानकरत्नाकरकृत हरविजयम् या संस्कृतकाव्याच्या सत्ताविसाव्या सर्गांत श्लोकमिश्रणाचा अेक विशिष्टक्रम आढळतो. पुणिताग्राचा अेक श्लोक, मग अुपजातीचा अेक श्लोक आणि मग वसन्ततिलकाचे दोन श्लोक या क्रमाने चारचार श्लोकांचे गट केलेले दिसतात.

१८ पद्यांतील टुमी

काव्यांत कोणत्याहि काळीं काही पद्यप्रकार रुढ झालेले असतात तर काही पद्यप्रकार प्रयोगावस्थेत असतात. काही प्रकार मागे पडणे, काही रुढ होणे आणि काही प्रयोगावस्थेतच मान्यतेसाठी पुढे येत रहाणे हें भाषेच्या आणि प्रतिभेच्या जिवन्तपणांचे घोतक आहे. गेल्या तीस वर्षांचाच अितिहास पाहिला तर दाशरथी, चन्द्रकान्त अित्यादि काही जाति मागे पडल्या; मुद्रिका, नववधू अित्यादि जाति रुढ झाल्या आणि आता स्वैरपद्यादि नवे प्रयोग मान्यतेसाठी झगडत

१ यांपैकी अिन्द्रवज्रा-अुपेन्द्रवज्राच्या अुपजातीच्या चौदा प्रकारांची नावे उढील श्लोकांत दिलीं आहेत. “ किती, वाणी, माला, साला । हंसी, माआ, जाआ, बाला । अहा, भदा, पेम्मा, रामा । रिद्दी, बुद्दी, तासू णामा ” (प्रापै २/१२१). अिन्द्रवंशा-वंशस्थाच्या चौदा अुपजातिप्रकाराची नावे काशीसंस्कृतमालेतील शृतरत्नाकराच्या आवृत्तीचे सम्पादक वैद्यनाथशास्त्री वर्कल यांनी ७९ व्या पृष्ठावर ठीपेंत दिलीं आहेत; पण आधार दिला नाही. शिशिरा हें नाव त्यांनी दिलें आहे.

आहेत. पिंगलाच्यावेळीहि काही प्रकार प्रयोगावस्थेत होते. त्यांना नावें पिंगलाने दिली असावीत. त्यांचा समावेश तो गाथाप्रकरणांत करितो.

१९. मराठीतील पद्यरचनेचा अितिहास

पद्यरचनेचे छन्द, जाति आणि वृत्त हे जे तीन मुख्य प्रकार आहेत त्या तिन्ही प्रकारांची पद्यरचना आजपर्यंत मराठीत चालू आहे.

(१) छन्द.—अभड्ग, ओवी, घनाकरी अित्यादि पद्यप्रकारांत लघुगुरु हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरुच्च अुच्चारायच्चीं असतात. अर्थात्, या पद्यप्रकारांत मुख्य नियमन अक्षरसङ्ख्येच्चै दिसते. प्रत्येक अक्षरांचा काल दोन मात्रांचा असल्यामुळे या पद्यप्रकारांत अष्टमात्रक आणि षण्मात्रक अशा दोनच आवर्तनांची रचना होऊं शकते. या लगत्वभेदातीत अक्षरसङ्ख्याक पद्यप्रकाराला काहीतरी पारिभाषिक नाव पाहिजे म्हणून वैदिकपद्यप्रकाराला असणारे छन्द हें नाव दिले आहे. कोणत्याहि नियमवद्ध पद्यप्रकाराला सामान्यपणे छन्द वा वृत्त म्हणतात, जसें पृथ्वी छन्द, वैतालीय छन्द, गीतिवृत्त अित्यादि. परन्तु वृत्तास जसा विशिष्ट पारिभाषिक अर्थ देण्यांत आला आहे तसा छन्द या शब्दास देण्यास प्रत्यवाय नसावा. अलीकडे छन्दांत रचना करण्याकडे कर्वीच्चै लक्ष्य अधिकाधिक जाऊ लागले आहे. विशेषत: यवतमाळचे विद्वान् आणि व्यासङ्गी कवि वामन नारायण देशपाण्डे हे सहेतुकपणे छन्दांत विविध रचना करितात.

(२) जाति.—जातिरचनेत लगत्वभेद आहे. समरचनेतहि अक्षरांची सङ्ख्या नि लगाक्रम हीं अभिन्न नसतात. तथापि लघूच्ची ओके मात्रारे आणि गुरुच्च्या दोन मात्रा या गणिताने मात्रांची सङ्ख्या सारखी भरते. मात्रांची सङ्ख्या हें ओकच काही या पद्यप्रकारांचे लक्षण नाही. या मात्रासङ्ख्यां

१ “अत्र शास्त्रे नामोदेशेन यन्नोक्तं छन्दः प्रयोगे च दृश्यते तद्राथेति मन्तव्यम्”

(हपि १५५)

२ “मीयते अनया सा मात्रा”

“चाषस्तु बदते मात्रा, द्विमात्रं त्वेव वायसः:

शिखी रौति त्रिमात्रं तु नकुलस्तत्वर्धमात्रकम्” (पाणिनीय शिक्षा ४९)

कजार्तीत अष्टमात्रक, सप्तमात्रक, पण्मात्रक वा पञ्चमात्रक आवर्तने असतात. या मात्रासङ्ख्याक पद्यप्रकारास मात्रावृत्त वा मात्राच्छन्द म्हणतात; परन्तु वृत्त या शब्दाच्चा पारिभाषिक निश्चित अर्थ वेगळा असल्याकारणाने या मात्रा-सङ्ख्याक रचनेस पूर्णीपासून चालत आलेले जाति^१ हें नाव स्पष्टपणे निश्चित करावें हें योग्य होय.

ही गेय जातिरचना मूळची प्राकृतांतील असावी. ही संस्कृतांत शङ्कराच्चायाच्चा मोहमुद्रर काव्यांत, जयदेवाच्या गीतगोविन्द काव्यांत आणि रूपदेवाच्या स्तवमालेत दिसते. मराठींत प्राचीन कालापासून ओकीकडे प्रौढ वाञ्छय छन्दांत रचिलें जात असतांना, मिराबाई, सुरदास, कबीर अित्यादि अुत्तर हिन्दुस्थानांतील सन्तगीतकारांच्या अुदाहरणाने मराठींत 'पदें' होजूळ लागली. ही सारी जातिरचना आहे. ज्ञानेश्वराचीं पदें अुपलब्ध नाहीत असें नाही. परन्तु मराठींतील पहिला मोठा पदें लिहिणारा गीतकार अेकनाथ हा होय. याची रचना शिथिल आहे. आ, अे, ओ हे स्वर केव्हा केव्हा लघु अुच्चारावे लागतात तर केव्हा केव्हा अ दीर्घ अुच्चारावा लागतो. पुढे संयुक्त व्यञ्जन (केवळ हश्य नव्हे तर श्राव्य) आल्यास मार्गील लघूस निरपवादपणे गुरुत्व यायला हवें तें विकल्पाने येतें, म्हणजे कोठे तें येतें आणि कोठे तें येत नाही. लेखनपद्धति सर्वस्वी अुच्चारानुसारी नसल्यामुळे केवळ लेखानुसारी वाचन करून गीतांतील आन्दोलनाचा पत्ता लागत नाही आणि मग साहजिकपणेंच चाल लागत नाही. या मोळ्या दोघामुळे प्राचीन पद्यसङ्ग्रहांतील किती तरी पदें पद्यादृष्ट्या दुर्बोध अतअेव निरुपयोगी होजून वसलीं आहेत. हें शैथिल्य गोविन्द वलाळ देवल यांच्या पदांच्या रचनेपासून म्हणजे आधुनिक काळांतच नष्ट झालें आहे.

१ “पदं चतुष्पदं तत्र वृत्तं जातिरिति द्विधा
अेकदेशस्थिता जातिरैतं लघुगुरुस्थितम्” (हपि ५२)

वा “पदं चतुष्पदी तत्र वृत्तं जातिरिति द्विधा
वृत्तमक्षरसङ्ख्यातं जातिर्मात्राकृता भवेत्” (गच १/४).

वृत्तांचे चरणाक्षरसङ्ख्येप्रमाणे जे अुक्तादि वर्ग कल्पिले आहेत त्यांनाच हेमचन्द्र जाति म्हणतो.

हीं पदें वहुतेक सन्तकवींनी, थोडीं अितर कर्वींनी लिहिलीं आहेत. हीं धार्मिक स्वरूपाचीं असल्यामुळे भाबड्या भाविक समाजाने त्यांचे स्मरण ठेविले आणि कीर्तनकारांनी तीं कीर्तनांत गायून दाखवून त्यांचा प्रसार केला. आनन्दतनय आणि रघुनाथ पण्डित यांनी आपल्या विविध वृत्तांत लिहिलेल्या आख्यानांनून मधून मधून हीं गेय पदें विखुरलीं आहेत. मध्यमुनीश्वर, केशवस्वामी, नरहरि शिष्य वणीकर, देवनाथ, दयाळनाथ अित्यादकांची जातिरचना विपुल आहे. अमृतराय, रामजोशी (कविराय), होनाजी वाळ, सगनभायू, प्रभाकर अित्यादि कर्वींनी कटाव, पोवाडा, लावणी अित्यादि जी गोन्घळी रचना केली ती सारी जातिरूपच आहे आणि ती वहुतेक शैथिल आहे. परन्तु रामजोशाची संस्कृत जातिरचना रेखीव नि शुद्ध दिसते. त्यांचे 'तरुण तवेदं कुचतट्यतिगुरु कुरु मम हृदि सादरम्' हें केशवकरणी जातींतील पद्य या विधानाची यथार्थता पटवील. अणा किलोंस्कर यांनी गीतांच्या चालींना कीर्तनांनून नि तमाशांनून सुशिक्षित रड्गभूमीवर आणिले; आणि त्यांची गोडी नवसुशिक्षित समाज-सङ्गेच अुदयोन्मुख कर्वींना पटवून दिली. गोविन्द बलाळ देवल यांचीं वहुतेक पद्ये अितकीं सुरस, सुसंस्कृत, विविध आणि निर्दोष आहेत की आधुनिक मराठी कवितेतील शैथिल्य नाहीसें करण्याचें श्रेय त्यांच्या लोकप्रिय अुदाहरणाला दिलं पाहिजे. जातिरचनेवर लिहूं अिच्छणाऱ्याला देवलांच्या कृतीकडे दुर्लक्ष्य करितांच येणार नाही. केशवसुत, गोविन्द वासुदेव कानिटकर, नारायण वामन टिळक, दस्तात्रय कोण्डो धाटे, माधवानुज, विनायक जनार्दन करन्दीकर अित्यादि आधुनिक मराठी कर्वींनी जातिरचनेस सुसंस्कृत वाचनीय कवितेच्या क्षेत्रांत रूढ करण्याचें श्रेय सम्पादिले. आधुनिक मराठी कविता ही वहुतांशी जातिरूपच आहे. मराठी सङ्गीत नाटकांत रा. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी जी गायकी थाटाची फ्लिष्टरचना आणिली ती काव्य-रचनेस अनुकूल नसल्याने मराठी कवितेच्या बाह्यस्वरूपावर तिचा काहीच परिणाम घडला नाही.

(३) वृत्त.—छन्द आणि जाति यांव्यातिरिक्त वृत्त हा ओक प्राचीन काळापासून चालत आलेला पद्यप्रकार आहे. संस्कृत वाङ्मयांत हाच विशेष रूढ आहे. व्याकरणमहाभाष्यांतील कारिकाहि काही वृत्तरूप आहेत हीं गोष्ट विचारणीय आहे. वृत्तांत अक्षरांच्या सङ्गव्येचे वन्धन असतें अितकेच नव्हे तर त्यांचा

छन्दोरचना

३०

लगक्रमहि निश्चित असतो. या प्रकारास अक्षरवृत्त वा वर्णवृत्त म्हणतात; पण यास केवळ वृत्त^१ म्हणावें.

मराठींत वृत्तरचना प्रथम केल्याचा मान महानुभाव कर्वीचा दिसतो. भास्कर कृत 'अदीशसुरी' मधील पुढील श्लोकावरून त्यावेळच्या रचनेची चाडगाली कल्यना येअील.

“ तें कैं देखौन डोळां परतर सुफळा सृष्टि हे जीवितेसी
कैश्या जड्घा सुरेशा अुपर घणतरी जन्मभूमी अनड्गा
सेला मध्ये प्रदेशीं मिरवतु सजनी मालगणीं पवेशा
वेठीला योगिराजे करवितु सहजे पारणे लोचनांसी ”

भास्कर^२ म्हणजे कर्वीश्वर व्यास याने शके वाराणे पूर्वांच श्लोकरचना कर-
यास आरम्भ केला; पण याचे श्लोक निर्यमक आहेत. या वेळेपासून महानु-
भाव ग्रन्थकार विविध वृत्तांत रचना करू लागले. यापुढे शम्भर वर्षांनी सयमक-

१ निरञ्जन-माधव आधार देत नाही पण वृत्ताच्या ठिकाणी 'व्यक्ति' ही संज्ञा देतो.

“व्यक्ति या समपादांते पूर्वाचार्यां निरूपिले;

जातिव्यक्तिद्वयामध्ये छन्दःशास्त्र विरुद्धले”. (निमास २०-२१)

२ पहा वि. ल. भावे यांचा लेख वि. विस्तार ५५।५. वि. ल. भावे पुढे म्हणतात कीं “सुन्दर, मनोहर, मन्द्र, तरड्याणी, नित्रकला, सुरती, सम्भोगा, सुरमा, सुमुखी, विमला, सानन्द, रामा, रमण, पादाकुल, मुक्तवली, चन्दनक, गन्धानक, फणीन्द्र, हीं त्यांतील वृत्ते अपरिचित अशीच आहेत.” या वृत्तांचे ज्ञान व्हावें म्हणून मी रुक्मणी स्वयंवराच्या प्रतीसाठी शोध केला. यवतमाळचे श्री. वामनराव नारायण देशपाणे यांच्या कृपेने या ग्रन्थाची जी ओक अपूर्ण सदोष प्रत मला पहायला मिळाली तिचा अुपयोग जो होऊं शकला तो मी करून घेतला आहे. परन्तु कित्येकदा प्राचीन वृत्तांसच नवीन नावे दिल्याचा संशय येतो. शार्दूलविक्रीडित, दोधक, चामर आणि यूथिका यांस अनुकमे भिन्दकल्हार, चन्दनबली, तुनी आणि वनीमाळा हीं नावे आढळली. सघरा आणि स्त्रियां यांचे सर्गधारा आणि शङ्खवेणी असे चमत्कृतिजनक अपभ्रंश आढळले !

रचना होअूळू लागली. तेराव्या शतकाच्या शेवटीं तर श्लोकवद्द सयमक-रचनेचा प्रधात पुष्कळच पडला आणि चौदाव्या शतकापासून ते नवीं नवीं वृत्तेहि योजूळू लागले. कृष्णमुनीने^१ शके १५७४ च्या सुमारास लिहिलेले 'रुक्मिणी स्वयंवर' आणि ओडकारमुनीने शके १६३० च्या सुमारास लिहिलेले 'लक्ष्मणा-स्वयंवर' या काव्यांत पाच-अक्षरी वृत्तापासून ते वोस-अक्षरी वृत्तांपर्यंत अनेक वृत्ते योजिलीं आहेत.

मुकेश्वराने आपल्या रामायणाची रचना विविध वृत्तांत केली आहे तरी भुजङ्गप्रथाताचें प्रमाण मोठें दिसतें. शेवटीं शेवटीं पादाकुलक जातीचाहि अवलम्ब त्याने केला आहे. मुकेश्वराची प्रतिभा वृत्तबन्धनांत जखडल्यासारखी वाटते. वामनाने अनेक वृत्तांत रचना करून मराठी भाषेला रुळविली आणि वृत्तरचनेला यमकानुग्रासांनी मणिडित करून 'सुश्लोक वामनाचा' सुप्रसिद्ध करून टाकिला. आधुनिक दृश्याला वामनाची कृति शिथिल नि किंष्ट वाटते. वामनापासून चमत्कृतिजनक रचनेला विशेष महत्त्व येअूळू लागले. विष्णु नि आनन्दतनय यांची रचना दुर्बोध आणि चमत्कृतिजनकच विशेष आहे. रघुनाथपणिताची रचना मात्र जितकी सालङ्कृत तितकीच रसाळ आणि शुद्ध आहे; पण ती विपुल नाही. 'विद्र॒जीवन'कार विष्णु सुद्रालङ्काराने विविध वृत्तांची नावें ग्रथित करितो पण त्यांत ढोवळ चुका करितो. अनन्त कवीने देवराज, प्रमाणिका, विबुधप्रिया, विभावरी आणि श्येनिका या दुर्भिळ वृत्तांचा मोळ्या प्रमाणांत अुपयोग केला आहे. निरङ्गन-माधवाने विविध वृत्तांत चमत्कृतिजनक आणि विपुल रचना केली असून छन्दःशास्त्रावरहि सद्वृत्त मुक्तावली ही पुस्तिका लिहिली आहे.

कवि हा भाषेचा पालक आहे ही जाणीव सदैव मनांत वागवून व्याकरण-शुद्ध, प्रौढ आणि सुसंस्कृत भाषेंत निरनिराव्या कठिण वृत्तांतहि विपुल आणि सालङ्कृत रचना करणारा मोठा पद्यप्रभु म्हणजे मोरोपन्तच होय. दण्डकरचना

१ प्रो. वि. मि. कोलते यांचा 'महानुभावीय काव्यांतील कांहीं नवीन छन्द' (संधिकाल, ॲगस्ट १९३५ चा अंक) हा लेख पहा.

त्याच्यांच काव्यांत आढळते. त्याने घनाक्षरी,^१ अभद्रग या प्रकारची छान्दस रचना संस्कृतांतहि करून ठेविली आहे. परन्तु आश्रयाची गोष्ट ही की जातिरचना करितांना त्याच्या हातून कर्णकदु यतिभद्रग फार होतात. यावरून त्याला गाण्याचा कान नसावा.

आधुनिक मराठी कर्वीच्यापैकी भास्कर दामोदर पाळन्दे यांनी निरनिराळ्या वृत्तांची अुदाहरणे देण्यासाठीच की काय, अनेक वृत्तांत अद्विराची रसाळ आढवणी केली आहे. विद्याधर वामन भिडे यांनी राघवीय परीवाहाच्या ११ व्या सगात आणि दण्डदण्डना काव्यांत भिन्न भिन्न वृत्ते अक्षरसङ्ख्येच्या वाढत्या क्रमाने दिलीं आहेत. त्याच्या जीवजागृति या काव्यसङ्ग्रहांत अनेक दुर्मिळ वृत्तांचा परामर्श घेण्यांत आला आहे. परन्तु वृत्तांची नावें देतांना ते आधार देत नाहीत हें मोठेंच वैगुण्य आहे. त्यांनी 'कमलिनी' इत्यादि काही नवीं वृत्ते साधिलीं असून ओका अरबी-फार्सी वृत्ताला 'सौदामिनी' हें नाव देऊन तें वृत्त रुढ करण्याचा प्रयत्न फार पूर्वी केला आहे. अलीकडे त्यांनी अनेक अरबी-फार्सी वृत्तांतहि रचना करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची रचना वृत्तशुद्ध असली तरी सुवोध आणि सरस नसते. सुमन्तकृत 'माझे दुर्दिन' ही पुस्तिका केवळ काही दुर्मिळ आणि अपरिचित वृत्तांच्या अुदाहरणांसाठीच अवलोकनीय वाटेल. भागानगरकर यशवन्तरावजी कोरेकल यांनीहि विविध अपरिचित वृत्तांत सुवोध नि बोधप्रद पद्य रचण्याचा प्रयत्न केला आहे. वासुदेव वामन खरे, विद्याधर वामन भिडे आणि साधुदास यांनी प्राचीन महाकाव्याच्या धर्तीवर महाकाव्ये लिहिलीं आहेत. खण्डकाव्य हें मेघदूतप्रमाणे ओका वृत्तांतच लिहिष्याकडे कर्वीची प्रवृत्ति विशेष आहे. विष्णु भगवंत लेम्भे यांनें शोकावर्त पृथ्वीवृत्तांत आहे; तर राजकवि चन्द्रशेखरकृत वसन्तमाधव हें वसन्ततिलकावृत्तांत आहे. सारखें वृत्त बदलल्याने वाचकाला त्याच्या तन्द्रीत धक्के वसतात. गजलांत योजिलीं जाणारीं अरबी वृत्ते हीं वृत्ते आहेत यांची जाणीव नसल्याने अण्णा किलोस्कर, वासुदेव नारायण डोऱ्यारे, श्रीपाद कृष्ण कोलहटकर, शिवराम महादेव परांजपे, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, वासुदेवशास्त्री खरे अित्यादि नाटककारांची गजलरचना

१ अहल्योद्धार.

शिथिल झाली आहे. या प्रकरणी झालेली विविध वृत्तशुद्ध रचना सारी प्रस्तुत ग्रन्थकाराच्या 'गजलाञ्जलि' या ग्रन्थांत प्रकाशित आहे.

२० मुक्त पद्याचे प्रयोग

मराठींतील पद्यरचना वृत्त, जाति आणि छन्द या तीन प्रकारचीच नाही. अलीकडे मुक्त पद्याचा प्रयोग आणि पुरस्कार होऊळू लागला आहे.

श्रीयुत यशवन्त भास्कर जठार यांनी कानडी कवि श्री. लक्ष्मीश याच्या जैमिनीभारताच्या पहिल्या सन्धीचें समवृत्त भाषान्तर करून मराठीस ओका परप्रान्तीय पद्यप्रकाराचा परिचय करून दिला आहे:—

“ श्रीवधूलोचनचकोरक खुलवित भक्तावलीहृकुमुदकोरक फुलवित जगतीलऱ्यविमलसौभाग्यरत्नाकरा आणीत भरती आति । तेवि अविरत सरस-करुणासुधाकलांनी विंशदमधुहास्यकौमुदी पसरवित देवपुरलक्ष्मीरमणवदनचन्द्र आनन्द देवो अम्हांला ” ॥ १ ॥

चूर्णिका

याला पद्य कां म्हणतात हें काही ध्यानांत येत नाही. हें पद्य आणि चूर्णिका यांत काही मौलिक भेद दिसत नाही. मराठी चूर्णिकेत यमके साधिलेलीं दिसतात तीं मात्र या कानडी पद्यप्रकारांत दिसत नाहीत. कानाला हें गद्यच वाटतें. गद्याला भरत चूर्ण म्हणतो (भ १५/३५), पुढे गद्य टीकेला चूर्णी म्हणूळ लागले; आणि शेवटीं विशिष्ट प्रकारच्या गद्यरचनेला चूर्णिका म्हणण्यांत येऊ लागले.

“ अकठोराक्षरं स्वल्पसमासं चूर्णकं विदुः
तजुवैदर्भीतिस्थं गद्यं हृत्यतरं भवेत् ” (गछ ७३)

अमृतरायाच्या ध्रुवचरित्रातून पुढे अुद्धृत केलेली चूर्णिका पहा.

“ साम्यत कलदिक अवतार झाला नसताहि म्लेंच्छसंहारादि भगवच्चरित्रें व्यासाज्ञेने जयदेवादिकीं अष्टपदींत वर्णिलीं । तीं श्रोत्यांहीं ‘ साधु साधु ! ’ शब्दें अतिसत्कारें आकर्णिलीं । अधुनाहि भाविभगवदुणानुवादवर्णनपरिणालिका चालली । याचप्रकारे नारदें ध्रुवातें हरिकथापरिपाठी संडिगतली । ‘ रे रे ध्रुवा

ताता, पूर्णपरब्रह्म रामकृष्णादि अवतार पुढे जन्मतील त्यांची लीला निःशब्दिक गात जावी। लजा त्यजावी। चरित्रे पाठ करावीं। नामें दीर्घस्वरे अुच्चारावीं। हे आशा स्मरोनी ध्रुव मधुवनचारी, अुत्तमाधिकारी, यमुनातीरविहारी, कृतशौच दन्तधावनोत्तर प्रातःस्मरणपूर्वक स्नानसन्ध्यादिक आवश्यक आचरौनि हरिकीर्तनीं रङ्गला। करतालिकायुक्त नर्तन, हावभावसहित नामावर्तन करूं लागला।” (अक्स ८)

यावरून मराठीत चूर्णिका म्हणजे थोडे गळ्यावर म्हणावयाच, सुसंस्कृत समस्तपदप्रचुर, नादगौरवयुक्त आणि सयमक असें गद्य होय हें विशद होअील.

निरञ्जनमाधवाने आपल्या ‘सुभद्रास्वयंवरचम्पू’ काव्यांत (निमाक ३६६) चूर्णिकेचा अुपयोग ठिकठिकाणी केला आहे. चूर्णिकेत आवर्तनात्मक आन्दोलन नाही. तथापि पाण्डुरङ्गकविकृत स्थालीपाककथेतील चूर्णिकेत सप्तमात्रक आवर्तन असावेसे वाटते. हें सप्तमात्रक आवर्तन नकळतहि आलेले असेल.

“ ऐरिकडे कळणिभार देखाति सारचोजगङ्गादिका। पञ्चपुरुषेसि पतिव्रता भलि निर्मि नूतन ते कनकाम्बरा। सुन्दरा अतिपामरा मज वर्णवेल किति सत्वरा।” अित्यादि (अकलका २१२९).

याला शिथिल पद्य म्हणतां येअील; कारण पद्य म्हणजे लयबद्ध अक्षरप्रबन्ध होय. तालाचें वन्धन सोडल्यावर होणारी स्वाभाविक रचना म्हणजे गद्यच होय.

“ अेका मुलग्याने
पाहिली कळी
गुलावाची कळी वहु गुलजार
तिला भुलुनिया तो जवळी
गेला, होअुनि लम्पट फार !
गुलावाची कळी
गुलावाची कळी
गुलावाची कळी बहारदार !” (केक १८५.)

Goethe च्या The Wild Rose च्या या केशवसुतकृत भाषान्तरांतील काही ओळी पद्यावर्तनी आहेत आणि काही नाहीत. ज्या नाहीत त्या बसवायच्या

म्हटल्या की शब्दांचे हाल करावे लागतात आणि ते केल्यास कवितावाचनाने होणाऱ्या आनन्दांत तितकी न्यूनता येते. थोडा शाब्दिक फेरफार केल्यास हा दोष निघून जातो, पहा:—

ओक मुलाने पहा वधितली
गुलाबकलिका बहु गुल्जार
तिला भुलुनिया धावत जवळी
गेला होअुनि लम्पट फार
गुलाबकलिका, गुलाबकलिका,
गुलाबकलिका बहारदार !

हें अधिक आनन्ददायक वाटतें; यापासून वान्धेसूद सुवकपणा पाहिल्याचा आनन्द होतो. पद्वरचना जितकी शिथिल तितकी ती स्वाभाविक असते असें मानणे चुकीचें आहे.

लयमुक्त स्वैरपद्य

परन्तु मराठींतील वृत्त, जाति वा छन्द यामध्ये प्रतिभेला मुक्त विलास करितां येत नाही या समजुतीने अिड्ग्रजींतील मुक्तपद्याच्या (Free Verse) धर्तीवर काही रचना सहेतुकपणे मराठीत होअूं लागली आहे. गद्यांतील शब्दांचा स्वाभाविक क्रम निष्कारण फिरवून, स्वैरपद्यानें त्याचे तुकडे तोळून, ते ओकाखाली अेक लिहून जें स्वरपद्य सिद्ध होतें तें अधिक स्वाभाविक कसें हें समजत नाही.

गोविन्दाग्रजांनी आपल्या वार्षैजयन्तीची जी अर्पणपत्रिका लिहिली आहे ती स्वैरपद्याच्या दृष्टीने चिन्तनीय आहे.

“ सत्-चित्-हृत्-महत्-
आनन्द-पदवी-प्रदान-वदान्या ॥
प्रीतीची पवित्रता, चिरन्तनाची चरित्रता,
सृष्टीची सचित्रता,
विश्वाची विविधता, अनन्ताची अगाधता,

ओश्वराचें अस्तित्व

या सर्वोच्चा

अन्चल औंक्यान्वी निदर्शना ॥

२

भूतकालांतली भावजीवना, वर्तमानांतली वरतराशा,

॥

भवितव्यांतली भाग्यदेवी ॥

३

हृदयाची सूर्ति, अिच्छेची पूर्ति,

माड्गळ्याची कीर्ति ॥

४

श्री हृदयशारदा

ही सर्वस्वाने अपिलेली

वाग्वैजयन्ती

सदैव कण्ठांत धारण करो ॥

५

—गोविन्दाग्रज

गोविन्दाग्रजांच्यावेळी स्वैरपद्याची चलबळ असती तर हें स्वैरपद्याचें विडम्ब-
नच आहे असें वाटले असतें.

यानन्तर १९३० च्या जानेवारीमध्ये लिहिलेली सुहृत्यम्या कवीची ओक कविता
' साधना आणि अितर कविता ' या सङ्ग्रहामध्ये प्रकाशित आहे. ही सहेतुकपणं
Free Verse म्हणून रचिलेली आहे.

" पुनरावृत्ति

कां अजुनी

लाजरें मुख ?

वघ इकडे—(" अं हं ")—

दिव्य जणूं माधुर्यंच विकसले,

नाही मी हासणार मग झाले ?

वद तर ओकदाच मधुवाले—

(" मी नाही हं ")—

" कित्ती सुरेत ! "—

नच लाजुनी."

(साआधिक १०)

हे कवि Free Verse ला 'सहज काव्य' म्हणतात; पण हें यांचें काव्य अितर कोणत्याहि कवितेइतकेंच सहज आहे! अशा रीतीचें लयमुक्त दिखाऊ स्वैरपद्य हें गव्याहून मूलतः भिन्न, अधिक स्वाभाविक, सरस आणि सोयीचें कसें हें अद्यापि सिद्ध व्हावयाचें आहे.

अंडग्रजी वाड्मयांतील आधुनिक मुक्त पद्य (Free Verse) हें कसें असते याची कल्पना यावी म्हणून E. E. Cummings याची 'Sun-set' ही कविता समग्र पुढे दिली आहे.

stinging
gold swarms
upon the spires
silver

chants the litanies the
great bells are ringing with rose
the lewd fat bells
and a tall

wind
is dragging
the
sea
with
dream

—S.

John Sparrow कृत Sense and Poetry या पुस्तकांत ११८ व्या पृष्ठावर या कवितेचें Robert Graves ने केलेले संश्लीकरण आणि या पद्धतीचें समर्थन दिलेले आहे, आणि पुढे त्या समर्थनाचा समाचारहि घेतलेला आहे.

लयबद्ध स्वैरपद्य

मुक्तपद्याचे ओक पुरस्कर्ते रा. आत्माराम रावजी देशपाणे यांना पद्यांत लयबद्धतेची आवश्यकता वाटते. तेब्बा लय अष्टमात्रक असल्यास मुक्तपद्य कसें रचितां येअील याचा विचार करण्यासाठी विठोवा अण्णा दसरदार यांचें पुढील पद्य घेअू.

“ भक्तसखा गोविन्द हरी हा आनन्दाचा कन्द ॥ ध्र० ॥ सजलनीरदश्याम तनू, नवरत्नखचित सौवर्ण मुकुट, दिरपेच, तुरा, वरि कल्पि विराजत, कुटिलालक, निटिलासि कस्तुरीतिलक, केशरी गन्ध ” ॥ १ ॥

येथे कडब्याचा शेवट आणि ध्रुवपदाचा शेवट यांचा सम्बन्ध यमकाने जुळविला आहे. कडब्यांत अष्टमात्रक गणाचीं नवू आवर्तने असून दहाब्या आवर्तनांत सशब्द मात्रा तीन वा दोन आहेत. कडवे प्राचीन पद्धतीप्रमाणे सलग छापलेले आहे. तें पद्य आहे हें दाखविण्यासाठी त्याचे पुढीलप्रमाणे चरण पाढून दाखवितां येतील:—

। सजलनीरदश्याम तनू,
नव-। रत्नखचित सौवर्ण मुकुट,
शिर-। पेच-तुरा, वर कल्पि विराजत,
। कुटिलालक,
निटि-। लासि कस्तुरीतिलक
केशरी-। गन्ध.

गद्य वाचतांना अर्थानुरोधाने विराम घेत गेल्यामुळे त्याचे जसे तुकडे पडतात तसे तुकडे पाढून ते ओकाखाली ओक असे येथे छापले आहेत. चरणरचना अनियमित दिसत असल्यामुळे पद्य-मुसुक्षुंना ब्रह्मानन्द होअील; परन्तु पद्य म्हणून वाचतांना सामान्य वाचकांचा घोटाळाच व्हावयाचा. चरणांती विराम आहे की नाही आणि असल्यास तो किती मात्रांचा आहे या गोष्टी निश्चित नाहीत म्हणून सहज ध्यानांत येत नाहीत. चरणांतील पहिली टाळी ही चरणारभींच पडते, का काही मात्रा झाल्यावर पडते, आणि तसें असल्यास किती मात्रा झाल्यावर पडते या गोष्टीहि निश्चित नाहीत. कटिबन्धाची रचना सलग वाचावयाची असते म्हणून ती सलग छापण्यांत येते; युक्त हेंच होय. आवर्तनांती नुसते खटके येतात आणि खटक्याखटक्यांनी यमके साधलेलीं असतात. तेव्हा खटक्याच्या अनुरोधाने तुकडे पाढून छापल्यास वाचकांचा निदान गोन्धळ तरी होणार नाही. वरील पद्यांतील दुसऱ्या कडब्याचे चरण खटक्याखटक्यांनी पुढीलप्रमाणे पाडतां येतील:—

कोटिकोटिकन्दर्परूपलावप्यदर्पहर
ध्यान मनोहर
अनन्तजन्ममनोमलपटलीनिर्मूलनकर
भक्तिगम्य तापत्रयभञ्जन
आसेच्चनक (?) ध्यानि पहातां
वाटे जणु नयनांत भरावें
हुङ्गावें हुङ्ड आलिङ्गावें
की चुम्बावें
विसरतसे संसार सर्वही
सन्तत याचा पन्त विष्टुला सहज लागला
छन्द ॥ २ ॥

येथे सर्वचरणारम्भीं टाळी पडत असल्याने आणि अन्त्य चरण वगळून अितर सर्व चरणांच्या अन्तीं नियमितपणे केवळ खटका आहे. चरण समदीर्घ नाहीत तरीहि येथे वाचकांचा धोटाळा होत नाही. या कठिबन्धप्रकारांत, आणि ज्या 'सहजस्फूर्त परन्तु वन्धनातीत काळ्याला देखील मान्यतेच्या हळाच्चे शिक्कामोर्तव मिळावें' असा राठू व्यड्कटेश शङ्कर वकील यांचा आग्रह आहे त्या 'बेबन्दप्रकारांत वस्तुतः काही भेद नाही. त्यांच्या यक्षकन्या कवितेतील पुढील अुतारा पहा:—

"शेवटला ५५
सूर विराला मञ्जुळवाणा
वनवायूने दूर पळविला
स्तब्ध जाहले जिकडे तिकडे
अन् । तू मी दोघे
मन्नेत्रांमधि शड्का व्याकुल
लवन्धयनीं परि मिस्किल हासें
क्षणीं चमकले
क्षणीं लोपले
जणु । जलाशयामधि सुन्दर मासे

वरती आले
रविकिरणांमधि अहा चमकले
खोल पळाले
धडधडले ना गे मम हृदयी ?
अशी निर्दये, केवि मुग्धता ?
बोल बोल गे
काय वाटले खुलास हृष्णंसुगङ्गा गडे गे ”

यक्षकन्या (वागीश्वरी पृ ६२)

या सतरा चरणांच्या कडव्यांत अर्थाहून अधिक म्हणजे आठ चरण पादाकुलकांने आहेत. पाच चरण अष्टमात्रक आहेत. अेकच चरण आणि तो शेवटला चोवीस मात्रांचा आहे. अेक चरण आणि तो पहिलाच सहा मात्रांचा असून त्याच्या अन्तीं द्विमात्रक विराम आहे. ‘अन् तू मी दोघे’ हा चरण दहा मात्रांचा आणि ‘जणु जलाशायामधि सुन्दर मासे’ हा चरण अठरा मात्रांचा आहे. या दोनच चरणांच्या आरम्भी दोनदोन मात्रांचा आद्यतालकपूर्व गण असून त्याच्या पूर्वीच्या चरणान्तीं आवर्तन पूर्ण होत असल्याने या दोन्ही ठिकाणी लयभङ्ग म्हणजे छन्दोभङ्ग होतो.

तेव्हा ज्याला ‘बेबन्द’ म्हणून त्यांने ‘प्रणेते’ म्हणतात तो पद्यप्रकार जातियदृ असून त्यांत सोळा मात्रांचे आणि आठ मात्रांचे असे निर्यमक चरण स्वैरपणाने जुळलेले आहेत. परन्तु ही चरणाविभागणी कोणत्याहि तत्वाला अनुसरून केलेली नसल्याने या लिखाणांने चरण अधिक ‘बेबन्द’पणे निराक्ष्या गीतीने पाडून दाखविणे कठिण नाही; आणि ती नवी चरणरचना अधिक स्वाभाविक आहे असा आग्रहहि धरितां येअील !

रा. आत्मराम रावजी देशपाणे यांनी खिस्तशके १९२४ च्या जुलैमासीं जें काव्य ओका नव्याच छन्दांत रचायला आरम्भ केला त्यांतील ओका परिच्छेदाचें पृथक्करण करून पाहू. या काव्यांत आवर्तन सप्तमात्रक [- ~ --] अशा गणाचें आहे.

। “अन्तरींचे दिव्यशक्ती, सर्वगामी तेजवत्
सञ्च चार तृक्षा, तू जगाची कोटिभास्करवत् प्रभा ५५
। हृदयमानस ज्या प्रकाशे दिव्य जीवित भूवरी
स्वरूप गांतले अुपमोगिती ५६
। ओक तव तेजस्वि कणही लागतां क्षणि पेटतो
आत्-न मा जशी की दिव्यज्योती
। जी जगाला दाखवीते मार्ग पुढचा.”

या आरम्भाच्या सात चरणांपैकी तीन चरण [७।७।७।५] अशा आवर्तनाचे आहेत. ओक चरण [२।७।७।७।५] असा आहे, ओक चरण [२।७।५] असा आहे, ओक [२।७।७] असा आहे, आणि ओक [१।७।७।७] असा आहे. जेथे चरणारम्भी दोन मात्रांचा आद्यतालकपूर्व गण आहे तेथे त्या दोन मात्रा पूर्वीच्या चरणांतील अन्य आवर्तनांत समाविष्ट होऊं शकत असल्याने ल्यभङ्ग होत नाही. तथापि या ल्यभङ्गाचें अुदाहरण शेवटीं ओक आढळतेंच.

“। हृदयस्वर्गांतून कविच्या
ना ।-वीन्यमय त्याचा प्रधात”

येथे ‘ना’च्या दोन मात्रा मागील चरणांतील अन्य आवर्तनांत समाविष्ट होऊं शकत नाहीत म्हणून ल्यभङ्ग होतो.

आता या कवितेची जी ही चरणरचना स्वाभाविक म्हणून दिली आहे ती अपरिहार्यपणे स्वाभाविक आणि अपरिवर्तनीय आहे का? सारे चरण अगदी ओकसारखे नसल्याने ओकन्त्रओकपण थोडे अुणे वाटते हें मान्य; पण भावार्थाचा ओघ अप्रतिहत वाहात असतांना तो आवर्तनाच्या पाचव्या वा सातव्याच्या मात्रेवर खण्डित व्हावा हें चमत्कारिक नाही का? तो आवर्तनाच्या दुसऱ्याचा तिसऱ्या मात्रेवर खण्डित कां होऊं नये? म्हणजे अन्यगण द्विमात्रक वा त्रिमात्रक कां नसावा? शब्दांचा क्रम आहे तोच ठेवून चरणरचना निराळ्या रीतीने म्हणजे

“। अन्तरींचे दिव्य शक्ती,
। सर्वगामी तेजवत् सञ्चार तृक्षा

। तू जगाची कोटिभास्करवत् प्रभा,
 । हृदयमानस ज्या प्रकाशे
 । दिव्य जीवित भूवरी स्वगांतलें अुपभोगिती,
 । अेक तव तेजस्वि कणही
 । लागतां क्षणि पेट्ठो आत्मा जशी की
 । दिव्य ज्योतीं,
 । जी जगाला दाखवीते मार्ग पुढचा ”

याप्रमाणे केली तर ती अस्वाभाविक होअील का ? ही चरणरचना अधिक सोयाची तरी आहेच आहे. प्रत्येक चरणांत याळी चरणारम्भाचं पडत असल्यांने वाचकाचा गोन्धळ होण्याचा सम्भव अगदी नाही. चरणरचनेचा प्रश्न क्षणभर कडेला ठेवून शब्दक्रमाचाच विचार केला तर तोहि अपरिहार्यपणे स्वाभाविक आणि अपरिवर्तनीय वाटतो का ? ल्य साधण्यासाठी भावार्थोचित शब्द सोडून अुणा समर्पक असा शब्द योजण्याची आपत्ति आलीच नाही का ? ल्यबद्धेसाठी वाक्यांतील शब्दक्रम फिरवावा लागला की नाही ? भावार्थ हा ल्यबद्ध असला तरी भावेच्या परिवर्तनाप्रमाणे निरनिराळ्या चरणांत निरनिराळ्या मात्रांचीं आवर्तने कां येअूं नयेत ? केवळ समदीर्घ चरण लिहिण्याच्या बन्धनाने प्रतिभेच्या मुक्त विलासास अडथळा होतो तर सबन्ध दीर्घ काळ्य एका ठराविक आवर्तनांत लिहिण्याच्या बन्धनाने अडथळा कां होअूं नये ?

अधिक अनुभवासाठी कवि भ. श्री. पणिडत यांनी घण्मात्रक आवर्तनांत रचलेले पुढील स्वैरपद्य पहा:—

“ मङ्गलमय सुप्रभात
 अूठ ५५५
 नीज अजुनि नयनांवर
 मलुल म्हणुनि रजनिवदन
 देशी अड्गास तूहि
 आळोखे का ? ५५५५
 हळुहळु तम दूर सरे

सावरिशी मृदुल करें
 विगलित कचनिचय विपुल
 आणि करिशी
 नयनांची अुघडझांक
 कमलशी ५”

(वारीश्वरी ४। ३)

या पद्यपरिच्छेदांत गुण हा आहे की कोणत्याहि चरणांत आवृत्तालकपूर्व गण नाही. प्रत्येक चरणांतील पहिली टाळी पहिल्याच अक्षरावर पडते. यामुळे वाचकाचा गोन्धळ होत नाही. चरणांत कितीहि आवर्तनें असोत; विराम असलाच तर तो अन्तीं येतो. पण अुलटपक्षीं, भावार्थास अनुसरून विराम चरणामध्येच वाटेल तेऱ्ये, वाटेल तितक्या काळाचा आणि वाटेल तितके वेळा घेण्याची सोय या पद्यपरिच्छेदांत दिसत नाही.

अष्टमात्रक, सप्तमात्रक आणि षष्ठ्यात्रक आवर्तनांच्या रचनेचीं अुदाहरणे झालीं. पञ्चमात्रक आवर्तनाचेंहि स्वैरपद्य रचितां येऊल. हीं सारीं अुदाहरणे जातिरचनेचीं आहेत.

मुक्तच्छन्द

छन्दांतिहि मुक्तच्छन्द लिहिण्याचे प्रयोग चालू आहेत. रा. वामन नारायण देशपांडे हे छन्दांचा सक्रिय पुरस्कार करितात. ‘नन्दनवन मुक्त्यावर’ या त्यांच्या काव्यांतील पुढील अवतरण अष्टमात्रक आवर्तनाचं म्हणजे छन्दांत चार अक्षरांचे आहे.

“ तम केळ्हा सरे ? ” “ हाय ! केळ्हा तें सरेल ?

घडघडे अूर, वाटे आताच फुटेल.

झाक मुख केशीं, मीहि झाकीं ओका हातें,

तमोभय हो कमती मिट्टां नेत्रांतें.

राहूं दे हा दुजा कर कटीस गुम्फून—”

“ अन्त नच देवा, कारे तिमिरालागून ? ”

(प्रतिभा, विशेषाङ्क १९३५)

याला ते छन्द अक्षरलेखा शक्ती म्हणतात. चौदा अक्षरांच्या वृत्तांचा जो वर्ग त्याला शक्ती म्हणाऱ्यांत येते. वरील पद्याच्या प्रत्येक चरणांत चौदा अक्षरे आहेत हें मान्य; पण शक्ती हें नाव ज्यांतील चरण चौदा अक्षरी आहेत अशा कोणत्याहि रचनेला लागते. हा छन्द मुक्त नाही. वरील पद्यांत तीन अष्टमात्रक आवर्तने असून चौथ्या आवर्तनांत चार सदाब्द मात्रा आहेत. अशा रचनेला ती जातिस्वरूप असल्यास आपण जाति साकी म्हणतो त्याप्रमाणे ती छन्दःस्वरूप असल्यास तीस छन्द साकी वा छान्दस साकी म्हणावें हें युक्त होय. चौदाच अक्षरांच्या पण (३।३।३।३।२) अशा मोडणीच्या रचनेला निराळे नाव यावें लागेल; पण तें असो.

या अवतरणांतील सारेच चरण सारख्या लाभीचे आणि घटनेचे आहेत. संवादांत प्रत्येकाचें भाषण चरणान्ती म्हणजे चौदाच्या अक्षरावर सम्पावें असा नियम कृत्रिम होअील, म्हणून वाक्यें जेथे चरणान्ती सम्पत नाहीत तेथे ती सहाव्या वा बहुशः आठव्या अक्षरान्ती सम्पविलीं आहेत. म्हणजे काय, वाक्य चरणांत वाटेल ल्या ठिकाणी सम्पत नाहीच. मग दीर्घ रचना करितांना जाती-पेक्षा छन्दाचा अवलम्ब करण्यांत विशेष काय साधण्यांत आले? चरणांत काही ठिकाणीं वाक्य सम्पवितां येण्याची सोय साकीजार्तीं आणि साकीसारख्या अितर जारीताहि आहे. अभागी कमल, आम्बराझी अित्यादि दीर्घ काव्यांची रचना पहातां वाक्य मध्येच कोठे आणि कसें सम्पूर्व हें अडचण गिरीशकर्वींना भासलेली नाही. जातिरचना ही छन्दोरचनेहून कठिण आहे अशीहि स्थिति नाही. आणि पुन्हा, छन्दांत अेक वैगुण्य आहे तें जारीत नाही. व्यवहाराच्या भाषेंत सुद्धा लघु-गुरुभेद आहे. हा लगल्व-भेद भाषेच्या हाडीमासींच नव्हे तर अगदीं स्वभावांत भिनला आहे. तेव्हा तो भेद ज्या पद्धतींत नाही त्या पद्धतीने काव्य लिहिण्याची परम्परा प्राचीन असली तरी मोळ्या प्रमाणावर तिचा अवलम्ब केल्यास ती कृति नेहमीच्या पद्धतीहून अगदीच भिन्न म्हणजे तेवढ्या-पुरती तरी चमत्कारिक आणि कृत्रिम वाटल्याविना रहाणार नाही.

रा० आत्माराम रावजी देशपाण्डे यांनी आपल्या 'प्रेम आणि जीवन' या काव्यांत ज्या मुक्तच्छन्दाचा प्रयोग केला आहे त्याची चिकित्सा करून पाहूः—

“ दोन दिवस अुलटुनि गेले,
 दोन रात्री तशा सम्पून गेल्या,
 अजून परी विषण्णताच मनास खोल व्यापून आहे,
 हालत्या जलीं सावली जेवी दूरच्या ढगांची दङ्डन राहे.
 तुम्ही दोघे जण कोण, कोठले ?
 मैत्री दूरच, नाही ओळखही,
 ओळखरतेंच असें कोठतरी
 दुर्लन पाहिले अेकदोनदा,
 पुसट चित्र कितीतरी तें !
 मनांतहि माझ्या नाही राहिलें;
 कशास वाटते खिन्नता मला
 अितुकी वरें ? ”

(प्रतिभा, विशेषाङ्क १९३५)

यांतील प्रत्येक चरणाच्या आरम्भीच्च आवर्तनारम्भ असल्याने वाचकांचा घोटाळा होण्याचा सम्भव नाही. चरण अेकसारखे नाहीत. चरणमध्यावर द्विमात्रक विराम कोठे आहे आणि कोठे नाही यामुळे मात्र गोन्धळ होण्याचा सम्भव आहे. चरणांच्या दीर्घतें विविधता आढळते, परन्तु वस्तुतः ही विविधता अल्पत्य आहे. अमुक चरण आखूड कां आणि तमुक चरण लाम्ब कां याला काही सयुक्तिक मौलिक कारण दिसत नाही. तेव्हा या कवितेचे चरण पुढीलप्रमाणे अन्तर्गत आनंदोलनानुसारच पाढून पाहूं याः—

“ दोन दिवस ५५		व्यापून आहे ५५
अुलटून गेले		हालत्या जलीं ५५
दोन रात्री तशा		सावली जेवी ५५
सम्पून गेल्या ५५		दूरच्या ढगांची
अजून परी ५५	५	दङ्डन राहे ५५
विषण्णताच ५५		तुम्ही दोघे जण
मनास खोल ५५		कोण कोठले ५५

मैत्री दूरच ५५	१५	कितीतरी तें ५५
नाही ओळखाहि		मनांताहि माझ्या
ओझरतेंच ५५		नाही राहिले ५५
असें कोठे तरी		कशास वाटते २५
दुरून पाहिले		खिन्नता मला ५५
अेक दोनदा ५५	२०	अितुकी वरें ५५"
पुसट चित्र ५५		

अशी चरणविभागाणी केली तर सत्तावीस चरण होतात. प्रत्येक चरणारम्भी टाळी पडते. १८ चरण म्हणजे अेकनंदर सङ्ख्येच्या दोन तृतीयांश चरण पञ्चाक्षरी असून त्यांच्या अन्तीं द्विमात्रक विराम आहे. ९ चरण प्रदक्षरी असून त्यांच्या अन्तीं विराम नसून केवळ खटका आहे. म्हणजे प्रस्तुत पद्यांत चरणांची विविधता नाही, केवळ द्विविधता आहे. या पद्यांत पञ्चाक्षरी आणि प्रदक्षरी चरणांची स्वैर जुळणी आहे.

निष्कर्ष

या सर्व स्वैरपद्यांच्या प्रयोगांचा विचार करितां काय दिसते? दिसायला चरणांची लाघी जरी किती निरनिराळी दिसली तरी वस्तुतः ती तशी नसते; अथवा अपरिहार्यपणे ती तशी निरनिराळी असायला काही सयुक्तिक मौलिक कारण दिसत नाही. प्रतिज्ञापूर्वक बेबन्द पद्य लिहणाऱ्याचेहि पद्य लयबद्ध होते. लयमुक्त पद्य म्हणजे निष्कारण विकृत केलेले गद्य होय. स्वाभाविक आणि अर्थानुसारी आनंदोलनाची भाषा गद्याच असावयाची. कर्त्तव्य प्रसङ्गी अेखादें वाक्य लयबद्ध सुनलें तरी त्याच लयबद्धतेला अनुसरून सवान्ध काव्य रचणे म्हणजे मूलतः स्वाभाविकपणाचा त्याग करून कृत्रिमतेचा स्वीकार करणे होय. लय साधण्यासाठी काही शब्दांचा क्रम फिरविणे, काही अपरिच्छित शब्दं वापरणे अित्यादि गोष्टी न्यूनाधिक प्रमाणांत अपरिहार्यपणे कराव्या लागल्यानन्तर चरण तेवढे निष्कारण न्यूनाधिक दीर्घ करण्यांत काही स्वारस्य नाही; निदान अेखाद्या आकृतीची रुचिरता प्रतीत करून व्यावयाची असती तर ती गोष्ट वेगळी होती. तोंहि स्वाभाविकतेला थोडंफार सोडूनच साधते. चरण अगादी अेकसारखे नसले तरी

वाचकांच्या सोयीसाठी, त्यांचा रसहानि करणारा घोटाळा होअूं नये म्हणून ओक-दोन अटी पाळणे अवश्य आहे. प्रत्येक चरणांत आवर्तनांची सङ्ख्या ही ओक टराविक असावी. अन्त्य आवर्तनांत सोयीप्रमाणे शेवटी केवळ खटका ठेवावा वा निरनिराळ्या मात्रांचे विराम धावेत. चरणारम्भी आवर्तनारम्भ न ठेवतां आवृतालक्पूर्व गण ठेवायचा झाल्यास तो सब चरणांच्या आरम्भी ठेवावा. म्हणजे, चरणारम्भी विविधता नसावी. चरणान्त्य विराम भिन्न भिन्न मात्रांचे असल्याने कण्टाळवाणे वाटणारें ओकचओकपण तितके अुणावेल. चरणान्त सारखे नसल्याने यमकाची अडचण होअील; पण यमक काही पद्यास अपरिहार्य नाही.

“आज पौर्णिमा मुखच्चन्द्राची, माथ्यावर चान्दणे
ढळल अुद्या मोत्याचें पाणी नीरस मग लेणे !
वहर भरारे देटोदेठीं रस भरला भरपूर
तारुण्याची सरल सम्पदा, अुतश्नि जाखिल नूर.” (विवी ९)

श्री. रा. बोबडे यांच्या या चार चरणांत तीन चरण भिन्न भिन्न मात्रावलोंचे आहेत. ही रचना सयमक आहे; परन्तु अशा प्रकारची निर्यमक रचना केल्यास ज्यांच्या प्रतिभेदी मुक्त पद्यांच्या अभावीं कुचम्बणा होत आहे अशा कर्वीची सोय होअील आणि वाचकांचाहि अगदी विरस होणार नाही.

ज्यांच्या प्रतिभेदा कोणतेहि बन्धन सहन होत नाही त्यांनी गद्याचीच योजना करावी. पद्यापासून होणारा श्रुत्यानन्द मिळणार नाही, पद्यामुळेच लागणारी ओक प्रकारची तन्द्री लागणार नाही; आणि वाचिताचें पुन्हा मनांतल्या मनांत रोमन्थ करूं म्हटलें तर तें तितके साधणार नाही या साऱ्या गोष्टी खन्या. परन्तु भावार्थाच्या हृदयङ्गमतेमुळे होणारा आनन्द गद्यामुळे रतीमात्राहि अुणावत नाही. अुलट गद्यापासून ओक लाभन्च आहे. पद्याचा वेष करून जें अकाव्य काव्याच्या नावावर विकतें त्याचें खरें स्वरूप लोकांना चटकन् अुमगेल. तेव्हा स्वाभाविक जळजळीत गद्य धकेल, पण दिखाअू म्हणजे लयमुक्त पद्य रुचणार नाही. लयमुक्त स्वैर पद्य हें निष्कारण कृत्रिम असल्याने केवळ स्वाभाविकपणाचा डाङ्गोरा पिटून तें कसें खपेल ?

अध्याय २ रा

यमक, यति, अक्षर आणि गण

१ यमकविचार

पद्वरचना ही अेकप्रकारच्या आवृत्तीवर अधिष्ठित आहे. पद्यांत अेका चरणा सारखे अितर चरण असतात, अथवा चरणांतच काही ठराविक मात्रांन्या गणार्च सारखी आवृत्ति असते. या आवृत्तीन्ही सहज आणि स्पष्ट जाणीव व्हावी म्हणून विवक्षित ठिकाणी, म्हणजे चरणान्त वा चरणारम्भ, गणान्त वा गणारम्भ य ठिकाणी कवी काही आवृत्तिमूलक चमत्कार करून दाखवितात. यालाच पदलालित्य म्हणतात. पदलालित्य हें व्यञ्जनावृत्ति, अक्षरावृत्ति आणि यमक य तीन गोष्टीनी येते.

आवृत्ति ही अेकाच व्यञ्जनाची आणि अेकदाच अशी असल्यास ती समासांत पदारम्भीं साधिल्याने तक्काळ प्रतीत होते; जसें कृष्णाकुमारी, तारातरड्हा, अेकाच व्यञ्जनाची आवृत्ति अनेकदा साधायची झाल्यास ती क्रमाने शब्दांच्या आरम्भीं साधिल्याने लैकर डोऱ्यांत भरते जसें,

“पल्यङ्कावरि पडला पाण्डुपृथापुत्र पावला पर्डा,
वैरविजित विक्षतवपु विमुखत्वे वीरवर वरी ब्रीडा.” (मोरोपन्त)

व्यञ्जनाची वहुवार आवृत्ति करणे यालाच अनुप्रास म्हणतात.

आवृत्ति ही अनेकव्यञ्जनांची वा अक्षरांची असल्यास ती अेकदाच झाली तरी रमणीयपणे जागवते; मात्र ती यथाक्रम पाहिजे. जेथे अनेक गोष्टींचा अनेक गोष्टींशीं सम्बन्ध येतो तेथे क्रम अवश्य आहे. अक्रम हा दोष होतो.

“न रन्जे कारन्जे निरखुनि, फणीने फणफणी,
मुदेने मोदेना नलगुणगणीं जे गुणगुणी,
न वैसे जे सेजेवरि, न परिसे जे शुकगिरा,
न नाहे, माना हे न धरि ललना हेतु दुसरा.” (दस्व १४६)
या रघुनाथ पण्डिताच्या श्लोकांत मुदेने-मोदेना हें अुदाहरण अनेकव्यञ्जनावृत्तीचे आहे.

४९ यमक, यति, अक्षर आणि गण

अनेकाक्षरावृत्ति आणि यमक

वरील शोकांतील अितर अुदाहरणे 'न रन्जे कारन्जे'सारखीं अनेकाक्षरावृत्तीचीं आहेत. संस्कृतात या अनेकाक्षरावृत्तीला यमक म्हणतात; आणि ही अनेकाक्षरावृत्ति अनेक ठिकाणी योजितात. पुढील पद्यांत ती चरणविभागांच्या आरम्भीं प्रोजिलेली आहे.

“ छाया-नायकसा निदाघसमर्यां छाया करी तो विघू,
वाया या हृदयश्रमासि करितो दायादसा हा मधू,
जाया ते रुचली मर्नी तिजकडे जाया नये कीं पहा,
रायाला न गमे, न जाय रजनी, आयास होती महा.” (दस्त २८)

येथे पहिल्या चरणांत 'छाया' या दोन अक्षरांची आवृत्ति आहे; परन्तु तिसऱ्या चरणांतील 'जाया' या दोन अक्षरांची आवृत्ति ही केवळ दिसायला आहे. पहिला जकार तालव्य आहे तर दुसरा जकार दन्ततालव्य आहे. तेहा सूक्ष्मपणाने पहातां जाया-जाया या जोडींतील आवृत्ति ही 'वाया-दाया,' 'राया-आया' या जोड्यांतील आवृत्तीप्रमाणेच अुपान्त्यस्वर आणि अन्त्याक्षर यांची म्हणजे 'आ-या'ची आहे.

मराठींत याला, म्हणजे अेक स्वर आणि पुढील व्यञ्जन, वा अक्षर वा अक्षरें/यांची आवृत्ति साधणे याला यमक म्हणतात. आवृत्ति अनेकाक्षरांची असली म्हणजे त्या अक्षरांच्या पूर्वील स्वराचीहि आवृत्ति साधली आहे की नाही अिकडे लक्ष्य फारसें जात नाही; परन्तु आवृत्ति अेकाच अक्षराची असली तर मात्र त्याच्या पूर्वील स्वराची आवृत्ति पाहिजेच असें वाटते. केवळ अक्षरावृत्तीहून भिन्न असें हें यमक पूर्वी अगदी ठाबूक नव्हते असें नाही. साहित्यदर्पणकार या यमकाला अन्त्यानुप्रास म्हणतो;

“ व्यञ्जनं चेत्रथावस्थं सहायेन स्वरेण तु
आवर्तते ५ न्ययोज्यत्वादन्त्यानुप्रास अेव तत् ” (साद १०६)

या अन्त्यानुप्रासाचें अुदाहरण म्हणून तो पुढील चतुष्पदी देतो.

“केशः काशस्तवकविकासः

कायः प्रकटितकरभविलासः

चक्षुदर्गधवराटककल्पं
त्यजति न चेतः काममतल्पम्” (साद १०६)

गुजराथी रणपिंड्गालांत आणि हिन्दी छन्दःप्रभाकरांत या अन्त्यानुप्रासाला ‘तुकान्त’ हा शब्द योजलेला आढळतो; पण या तुकान्त शब्दाची पूर्वपीठिका गावत नाही.

अन्त्यानुप्रास हा शब्द रुढ व्हावा हैं अिष्ठ आहे; परन्तु यमक हा शब्द आधीच रुढ होऊन वसला आहे; आणि अन्त्यानुप्रास हा शब्द तितका अुच्चारसुलभ नि सुटसुटीत नाही. तेव्हा यमक हा शब्द अन्त्यानुप्रासाच्या ठिकाणी वापरून संस्कृतांत ज्याला यमक म्हणतात त्याला केवळ अक्षरावृत्ति म्हणावें; आणि वाड्मयांत यमकाची तहान केव्हा केव्हा अक्षरावृत्तीवरच भागवून घेण्यांत येते असें समजावें.

यमकाचा अितिहास

यमक हैं संस्कृत वाड्मयांत दुर्मिळ आहे. अलड्कार म्हणून अनेकाक्षरावृत्तीचा अुपयोग चरणान्तरीहि भारवि, माघ अित्यादिकानी केलेला आढळतो.

“ सकलविबुधलोकः स्वस्तनिःशेषशोकः
कृतरिपुविजयाशः प्रातयुद्धावकाशः
अजनि हरसुतेनानन्तर्वर्येण तेना-
खिलविबुधचमूनाम् प्राप्य लक्ष्मीमनूनाम् ” (कुस १३५१)

या चतुष्पदींत यमके आहेत; परन्तु हा सर्ग प्रक्षिप भागापैकी आहे असें म्हणतात. गीतगोविन्दकाव्यांत आणि मोहमुदर काव्यांत यमक आहे.

“ ललितलवड्गालतापरिशीलनकोमलमल्यसमीरे
मधुकरनिकरकरम्बितकोकिलकृजितकुञ्जकुटीरे ” (गीगे १३)

“ दिनमपि रजनी सायंप्रातः
शिशिरवसन्तौ पुनरायातः
कालः क्रीडति गच्छत्यायु-
स्तदपि न मुञ्चत्याशावायुः (मोमु १)

५१ यमक, यति, अद्वार आणि गण

भरताच्या नाष्ट्यशास्त्रांतील

“शङ्करः शूलभृत्
पातु मां लोककृत्” (भ ३२५१)

या अुदाहरणांत यमक आहे; असें व्यक्तनानं यमक मराठींत फारच्च दुर्मिळ आहे. संस्कृतात मात्र पहा:—

“ गर्जसि मेघ न यच्छसि तोयं
चातकपक्षी व्याकुलितोऽहम्
दैवादिह यदि दक्षिणवातः
क्व त्वं क्वाहं क्व च जलपातः ” (पूर्वचातकाष्टक ४)

भारवीच्या किरातार्जुनीयांतील पुढील श्लोकांत दिसून येणारें यमक कदाचित् यद्यच्छया साधले गेले असेल.

“ नासुरोऽयं न वा नागो
धरसंस्थो न राक्षसः
ना सुखोऽयं नवाभोगो
धरणिस्थो हि राजसः ” (किरात १५।१२)

पहिल्या आणि तिसऱ्या चरणांच्या अन्तीं ‘गो’ या ओका अक्षराचीच आवृत्ति आहे; पण दुसऱ्या आणि चौथ्या चरणांच्या अन्तीं आवृत्ति ‘असः’ची असल्या-मुळे हें शुद्ध यमक आहे. अश्वघोषाच्याहि रचनेनं मध्येच यमक स्वाभाविकपणे पण अहेतुकपणे आलेले आढळते:—

“ द्वदि या मम तुष्टिरद्य जाता
व्यवसायश्च यथा मतौ निविष्टः
विजनेऽपि च नाथवानिवास्मि
ध्रुवमर्थोऽभिमुखः समेत अिष्टः ” (अबुच ५।६९)

यमक हें अपभ्रंशवाड्मयांत सर्वत्र प्रचलित दिसते; आणि त्या अपभ्रंश-वाड्मयाच्या द्वारा यमक मराठींत आले असावे. जोअिन्दुकृत परमात्मप्रकाश हा अपभ्रंशवाड्मयांतील ग्रन्थ खिस्तशकाच्या सहाव्या शतकापूर्वी रचलेला आहे. हा सयमक दोहा जारीत आहे. यांतून यमकाच्चे ओक अुदाहरण घेअं.

“ अप्पा गुरु णवि सिस्सु णवि
 णवि सामिझु णवि भिन्च्चु
 सूरझु कायरु होअि णवि
 णवि अुत्तमु णवि निच्चु ” (पग्र १०)

यमकांने याहूनहि प्राचीन अुदाहरण आढळते. कुन्दकुन्दाचार्याच्या नावावर चालत आलेलीं प्राकृत गुरुभक्तीचीं पद्ये परमात्मप्रकाशाहून निःसंशय प्राचीन आहेत. हीं पद्ये सयमक आहेत. पहिली चतुष्पदी पहाः—

“ मणुयणाभिन्दसुर धरिय छत्तत्या
 पञ्चकल्पाणसोक्खावली पत्तया
 दंसणं जाणज्ञाणं अणन्तं वलं
 ते जिणा दिन्तु अम्हं वरं मङ्गलं ” (प्रागुभ १)

यमकाविषयी तीव्र मतभेद कां ?

यमकाचा काही अुपयोग आहे का ? कवि रेन्दाळकर यांनी जेव्हा यमकाविरुद्ध वण्ड पुकारिले तेव्हा निकराचीं वाग्युद्देश झाली.

“ टला ट ग पला प
 काव्य बने आपोआप ”

असें प्रतिपादन करणारे यमकाभिनिवेशी वीर प्रतिपक्षावर कर्तृत्वशून्यतेचा आरोप करीत आणि म्हणत की ‘छन्दयाति आहादयाति अिति छन्दः’ हैं जर खरें असेल तर रसिकाच्या कानाला नि मनाला आल्हाद देणारे आणि कवीच्या कल्यनेला चालना देणारे यमक हें काढून टाकणे म्हणजे काव्याला शुक्क गद्याच्या पायरीला अुतरवून बसविण्यासारखें होय. अुलटपक्षीं यमकत्यारी लोक संस्कृत काव्यपरम्परेचें अुदाहरण पुढे करून प्रतिपक्षावर सनातन स्वधर्म सोडल्याचा आणि तोतयालाच राज्यासनावर बसविल्याचा आरोप करीत. त्याचें म्हणणे असें की भावनेचें सङ्क्रामण हा काव्याचा आद्य हेतु होय. यमक हा निवळ ओक दागिना आहे. सालडूक्त कलेवर नको; अनलडूक्त परन्तु सुन्दर

५३ यमक, याति, अक्षर आणि गण

जिवन्त कलाकृति पाहिजे. दागिन्यासाठी जातीचं सौन्दर्य विकृत करणे गर्ह्य आहे. यमकाच्या सोङ्गामुळे कित्येकदा नीरस पद्यच काव्याच्या नावावर खपतें. तेव्हा सयमक काळ्य रचण्याचं सामर्थ्य अड्डगीं नाही म्हणून नव्हे तर खण्या काव्याची पारख न्हावी म्हणून निर्यमकच रचना करावी.

वस्तुतः यमकाचा प्रश्न गौण आहे. पक्षाभिनिवेशामुळेच या प्रश्नाला काही काळ अवास्तव महत्त्व आले होतें. कविता ही आपण मुख्यत्वे करून सहानुभूतीच्या आनन्दासाठी वाचतों. चमत्कृतीची योग्य छटा कवितें असली तर ती आनन्दांत भरत्य टाकते; परन्तु कृति जितकी सहज, सुवोध आणि स्वाभाविक वाटेल तितकी तिच्यांतील चमत्कृतीची छटा हृदयङ्गाम वाटते.

“अनलसमीहित साधी राया वारा महीवरा कामा

अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा” (मोरोपन्त)

यासारखी हठाकृष्ट क्षिष्ठरचना पाहिली की केवळ विस्मय वाटतो. अशा दुर्बँधरचनेनेंत रमणीयार्थ अत्यल्प येऊ शकतो; आणि वर, कविता अर्थाकडे लक्ष देअून म्हणतांना चरणाचे जे विलक्षण तुकडे पडतात त्यांनी तर विरसच होतो. मणामणाच्या वेड्या पायांत धाद्रून अेखादा वजरङ्ग विस्मयकारक अुडण्या मारून दाखवील; परन्तु मेनकेचे पदलालित्य पहायचं असेल तर नूपुर चालतील; पण सुवर्णाचे असले तरी लङ्गर काय कामाचे? यमकांचे बन्धन हें तालाच्या बन्धनाप्रमाणे कृत्रिमता अुत्पन्न करितें; परन्तु ज्या मानाने चमत्काराचे स्तोम अुणावेल त्या मानाने बन्धनाची काचणी अुणावून कलाविलासास अधिक मोकळीक मिळेल.

यमक अपरिहार्य नाही पण स्वाभाविक, आल्हाददायक आणि
अपयुक्त आहे.

यमक हें सामान्यपणे आल्हाददायक आहे; आणि सयमकरचनेकडे मनुष्य-प्राण्याची थोडीफार स्वाभाविक प्रवृत्तीच आहे. ‘आपडी थापडी—गुळाची पापडी’ यासारखे प्राचीन परम्परेने आलेले बाळबोल, आणि ‘काळेंत कळसा—गावाल वळसा’ यासारख्या म्हणी पाहिल्या की यमक जुळविष्याची प्रवृत्ति किती स्वाभाविक आहे हे दिसून येतें. पद्याप्रमाणेच यमक हें स्मरणशक्तीस साळ

करिते आणि पद्याभितकेच तें मनवळणीहि पद्धन जाते. काव्याची भाषा ही वास्तववादी, प्रत्यक्ष प्रवर सृष्टीची आठवण करून देअील अशी नसावी, ती गद्याच्या भाषेहून भिन्न, अद्भुतरम्यसूचक असावी असा जेव्हा आपला हेतु असतो तेव्हा यमक हें पद्याप्रमाणेच आपल्याला व्यवहाराच्या सहाय्यापासून दूर काव्याच्या काइमीरांत नेअून सोडप्यास अुपयोगी पडते. पद्याप्रमाणेच यमक हें कित्येकदा नवनवे वाकप्रयोग आणि कल्पना सुचायला कारणीभूत होते. पुन्हा काव्याची रचना जर पद्यांत करावयाची आहे तर कडव्याची विशिष्ट बान्धणी प्रतीत करून व्यायला यमक, चरणान्त्य यमक हें फार अुपयोगी पडते. सुनीत म्हणजे केवळ साडेतीन श्लोक नव्हेत तर तें अष्टपदी नि षट्पदी, अथवा तीन चतुष्पद्या आणि त्यांची ओकत्र बान्धणी करणारी अन्त्य द्विपदी मिळून होते याची जाणीव करून व्यायला यमकाच्या बान्धणीचा चाडगला अुपयोग होतो.

तथापि सयमक पद्य म्हणजे काव्य हें समीकरण कोणत्याहि रसिकास मान्य होणार नाही. 'औडक चौडक दामाड्ड, दामाड्डचे पञ्चाड्ड' अशा सयमक आणि पद्यरूप तथापि निरर्थक वाळबोलांनी वाळांनाच आनन्द व्हायचा. समझस मनुष्याला यांत काहीच दृढरूप वाटणार नाही. तरी यमकाच्या चमत्कृतीने दिपून नीरस पद्यालांच काव्य म्हणून कवळणारे आणि सरस काव्याला निर्यमक म्हणून झिंडकारणारे काही वैद्वान आढळतात. त्यांच्या डोऱ्यांना आणि कानांना यमकाची अितकी सवय झालेली असते की मराठी निर्यमक काव्य पहातांक्षणी ते बुजतात. यमक हें आज मराठी कवितेचें सौभाग्यचिन्ह होअून वसले असले तरी तें साक्षात् सौभाग्य नव्हे हें विसरतां कामा नये. तें अपरिहार्य नाही आणि त्याची शोभाहि सापेक्ष आहे.

सयमक रचना करावी की नाही हा प्रश्न जसा वैयक्तिक प्रकृतीचा तसाच्च सामाजिक रूढीचा आणि अभिरूचीचा आहे. संस्कृतांत वाणांच्या गद्यरूप काद-म्बरीसहि काव्य मानतात, आणि पद्य हें प्रायः निर्यमक असते; फार्सीभाषेत गद्यसुद्धा सयमक रचण्याकडे शेकडों वर्षे प्रवृत्ति होती. रेन्दाळकरांनी निर्यमक पद्य रचण्यांत संस्कृत वाञ्छयांतील रुढीकडे परावर्तन केलें; राम गणेश गड-करी यांनी राजसंन्यासांतील सयमक गद्य लिहिण्यांत अुरुद्द नाटकांतील पद्धतीचें अनुकरण केलें. यमकचतुर मोरोपन्ताने भगवद्गीतेचें भाषान्तर जसें पूर्वीच

५५ यमक, याति, अक्षर आणि गण

निर्यमक केलें होतें, तसा चूर्णिका नामक गद्यप्रकारांत यमकाचा प्रवेश गडक-च्यांच्या पूर्वीच्या झाला होता. विनायक कोण्डदेव ओक यांनी हिन्दुस्थानकथा-सासाच्या शेवटी आपल्या ऐका मित्राच्या गद्यग्रन्थांतून जो अुतारा दिला आहे तो केवळ यमकचमत्कार करून दाखविण्यासाठीच रन्वलेला दिसतो. वानगीसाठी पुढील ओक वाक्य पुरें होआलीले—

“ पहा पहा ! गड्यानदीपलीकडे त्या लुड्याहीन कड्यालांनी सड्यात्यांसह दड्यां शिड्यावर घेण्यांत अड्याकडे न पाहतां पिड्या घालन, ढड्याच्या रड्याने हड्याम समजून, जिड्या वरळतो त्यापरी अिड्या फिरला नव्हता तोंपर्यंत चड्याल माणिडली होती. ”

यमकस्थान

पद्यांत यमक हें साधारणतः चरणान्तीं आणि लागोपाठ दोन वा अधिक चरणांच्या अन्तीं साधण्यांत येतें; कारण, चरणान्तीं विराम असतो आणि यमकाने चरण जणू काय अेकत्र बान्धले जातात. यमकाने प्रायः विषम-सम चरण बान्धले जातात; परन्तु केवळा केवळा यमक हें पहिल्या नि तिसऱ्या चरणांच्या अन्तीं आणि दुसऱ्या नि चौथ्या चरणांच्या अन्तीं साधण्यांत येतें.

(१) “ अन्तर्बाहिःस्थित रघूत्मसूनुधाके
प्राणासि धैर्य तिळमात्र न होय जाया;
मोहान्धकारपतिता विधिच्या विपाके
नेत्रे हक्कूच अुघडी रघुवीरजाया ” (मोकुल ४।३६)

(२) “ धनरवान्तकरा, खणतो पहा
वनबिडाल महीस कसे वर्नीं,
वहु भयङ्कर कर्कश हे महा,
परम सपृष्ठ मूषकसेवनीं.” (मोकुल ४।२१)

जेथे रन्वना अर्धसम असते तेथे यमके याप्रमाणे जुळविणे वरें असतं. कित्येकदा यमक हें पहिल्या आणि तिसऱ्या चरणांच्या अन्तीं जुळवीत नाहीत, दुसऱ्या आणि चौथ्या चरणांच्या अन्तीं जुळवितात; जसें

“ तव पादसरोरुहीं स्वचित्त-

भ्रमरातें रस चाखवूनि गोवूं ,
तुज भक्त तुझे सदैव गाती,

मृग आम्ही गुणगीतसक्त होवँः ” (मोरुका ४।१८३)

गीतीत वहुशः यमक असेंच दुसऱ्या आणि चौथ्या पादांच्या अन्तीं साधलेले असतें; परन्तु दोनदोन चरण सलग अका ओर्णीत देण्याच्या पद्धतीमुळे ही गोष्ट ध्यानांत येत नाही. गीतीत लागोपाठ चरणांच्या अन्तीं यमक जुळविल्याचीं अुदाहरणे दुर्मिळ आहेत.

“ सोडुनि माझा घोडा

दोघेहि हस्त या क्षणीं जोडा.

‘शरणागत’, म्हणवा रे,

याच्चि अपाये समर्थभय वारे ” (मोरुक १३।१६)

वीरेश्वराने आपल्या गजमुखचरित्रांत यमके अशींच जुळविलीं आहेत:—

“ देअुनि निरोप अमरा

अुठला तो अीश जावया समरा;

त्या जगदवलम्बातें

दे नन्दी निजकरवलम्बातें.” (वीगच ८)

आर्यागीतीत यमके अशीं म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चरणांच्या अन्तीं साधिलेलीं रविकीर्तीच्या काळापासून आढळतात.

दोन वा क्वचित तीन चरणांहून अधिक चरण सोडून यमक साधूं नये. यमक केवळ डोळ्याला दिसून त्याचा तितका उपयोग नाही. तें कानाला कळले पाहिजे. ‘पूर्वानुभवसंस्कारबोधिनी यद्यदूरता,’ हा दण्डने अनुप्रासाच्या बाबतीत घातलेला दण्डक यमकाच्या बाबतीत अवश्य पाळायला हवा. दुसऱ्या जोडीदा-राची गाठ पडेपर्यंत पहिल्याच्चे स्मरण रहायला पाहिजे. चरण आखूड अस ल्यास पहिल्या आणि चौथ्या वा पांचव्या चरणांच्या अन्तीं यमक चालेल; परन्तु चरण दीर्घ असल्यास यमकांचाहि दूरान्वय होण्याची भीत असते. यशोधनांत (पृ. ७६) शार्दूलविक्रीडितरचनेते पहिल्या चरणाच्चे यमक आठव्या चरणाशी जुळविलें आहे !

५७ यमक, यति, अक्षर आणि गण

यमक हें जसें विरामापूर्वी म्हणजे चरणान्ती साधण्यांत येतें तसेच तें चरणार-
म्हीहि साधतात.

(१) “ पम्यातीरीं मग वसे
शम्याशतश्चिचाप
सम्याया धृति विरह दे
कम्या अुठवुनि ताप. ” (मोदोरा ३७)

(२) “ शङ्का हरुनी विभीषणा
रङ्का सङ्गरधीर
पङ्कापहुणसिन्धु दे
लङ्का श्रीरघुवीर. ” (मोदोरा ६५)

(३) “ वन्देऽङ्गं विष्णुं दातुं
शं देहं धृतवान्प्रभुः
संदेहं हन्त मुदितो
मन्देहं योऽशुमानिव. ” (मोस्फुका ११३६)

(४) “ पङ्कराशिमपि पावनकीर्ते
रङ्कराजमव मां करुणाबधे
शङ्करानतमलं तव कर्तुं
कं कराब्जमनधं न सदीञ्यम् ” (मोस्फुका ११८३)

युढील दोन अुदाहरणांत अनुक्रम आद्यान्तिक आणि अन्तादिक यमक आहे
असें म्हणतात; पण वस्तुतः हीं अनेकाक्षरावृत्तीचीं अुदाहरणे आहेत.

(१) “ शोक लास्य करी हृदङ्गाणि, कण्ठ केवळ शोकला,
कोमलाननपूर्णचन्द्र तिचा तदा वहु कोमला;
कां पती रुसला ? म्हणे, सकलेन्द्रिये वहु कांपती,
भार तीस निजाङ्ग होय, वदे अशी मग भारती.” (मोकुल ४७१)

(२) “ तेची चिरञ्जीव जरीं जहाले
हाले जयांचे स्मरणे धरा ही,

राही जयांचं यश शुभ्र येथे,
येतं जयांचे स्मरणे द्वगम्बू.” (तासक ४४)

यमकान्तीं खटका असतो.

चरणान्तर्गत विरामामुळे जेथे चरणाने दोन विभाग पडतात तेथे त्यांच्या अनंतीं (आणि क्वचित् केव्हा आरम्भी) यमक साध्यांत येते. याचीं अुदाहरणे मागे (पृ ४९-५० पहा) दिलीच आहेत. आणखीही ओकदोन अुदाहरणे वेअू.

(१) “ असेल सामर्थ्य तरीच चारीं
मौर्वीसि जोडा, विशिखासि सोडा;
नसेल सामर्थ्य तथापि सारे
हस्तासि जोडा, मम वन्धु सोडा.” (मोकुल ८२७)

(२) “ हे वो कोडे कोन निवाडे
औस्या लक्षा काय विवक्षा
घेतो चापा स्पर्शनि कोपा
चन्द्री दक्षा हेचि परीक्षा.” (लस्व ५३२)

येथे चरणान्तीं यमक न साधितां चरणविभागान्तीं साधिलें आहे. परन्तु ओवढ्यावरून चरणविभागाला चरण मानून चतुष्पदीची अष्टपदी करण्याचे प्रयोजन नाही. जेथे चरणांचे अशा रीतीने पडणारे दोन विभाग लगक्रमदृष्ट्याहि अभिन्न असतात तेथे मात्र चरणांची अदूपट करून चतुष्पदीची अष्टपदी करण्याकडे प्रश्नृति होते; अुदाहरणार्थ,

“ त्या पुरीति सर्व लोक जाहले अुदण्डशोक
किन्तु तो न रामवीर जाउं देस्वकीय धीर
सर्व पौर कान्तिहीन जाहले अतीव दीन
तो महान्त अन्तराय बोलवी जनास ‘हाय’!” (राप ५८४)

हा श्लोक निर्यमक चङ्गला [। - ० - ० | - ० - ० | - ० - ० | - ० - ०] वृत्ताचा आहे. परन्तु मध्यान्तिक यमक साधत्यामुळे प्रल्येक चरणाने दोन अगदी ओकसारखे तुकडे पडतात; आणि अेका श्लोकाचे पुढील प्रमाणे समानिकावृत्तांतील दोन सयमक श्लोक होतात.

५२ यमक, यति, अक्षर आणि गण

“ त्या पुरींत सर्व लोक
 जाहले अुदण्डशोक
 किन्तु तो न रामवीर
 जाउं दे स्वकीय धीर.
 सर्व पौर कान्तिहीन
 जाहले अतीव दीन
 तो महान्त अन्तराय
 बोलवी जनास ‘ हाय ’.”

बृत्तांत अथवा जातींत सारख्या लगळमाने शब्द जर सारख्या अन्तरांनी येऊं शकत असतील तर तेथे चरणामध्येच्य यमकें साधून कवीस पदलालित्य दाखवावेसें वाटतें. आणि हीं यमकें तरङ्गावलीप्रमाणे आल्हाददायक होतात; जसें,

“ तो शर गरधरवरसा, पविसा राविसा स्मरारिसायकसा ” (मोरोपन्त)

“ न धरी वा दर हा दर सादर दे वाजवूं पुन्हा नीट ” (मोरोपन्त)

जातिरचनेंत विशेषतः अष्टमात्रक आवर्तनाच्या जातींत प्रत्येक आवर्तनांत तिसऱ्या मात्रेवर खण्डन करून तेथे यमकें साधतात; जसें,

“ सुन्दरा मनामधि । भरलि जरा नाहि । ठरलि हवेलित । शिरलि मोत्याच्चा । भाङ्ग ”

यमकान्तीं याप्रमाणे खटके हे असतात; तेथे थोडे थाम्बर्णे अवश्य असतें. तसें न केल्यास यमकांची प्रतीति कानास होत नाही. तेब्हा तसें करितांना शब्द भलत्या ठिकाणीं तुदून रसभङ्ग होऊं नये.

“ वाजत गाजत साजत आज तया जतन करूनि आणा हो ” (मोविप ४)

ही ओळ अर्थाकडे लक्ष देऊन सरल म्हटली असतां वाजत, गाजत, साजत या तीनच शब्दांतील यमक प्रतीत होतें; आजत याजत या दोन अक्षरावलींतील यमक प्रतीत होत नाही; कारण, म्हणतांना आजत-याजत असे तुकडे न पडतां ते ‘आज तया’ आणि ‘जतन’ असे पडतात.

“ रामा, मनोशगुणधामा, पलशजनतामारणैकनिरता,
 कामारिचित्तसदना, मारुतिप्रियसुनामा, नशाश्रुविजिता,

धामाधिपान्वयवरा, मानशौर्यसुभगा, मानिषेव्यचरणा,
वामाकृते, अितरवामापराङ्गमना, मानवैकशरणा.” (मोकुल १३।३०)

या श्लोकात ‘आमा’ची आवृत्ति साधिली परन्तु ती स्पष्टपणे प्रतीत होत नाही. यासाठी यमकानंतरी पदसमाप्ति होणे अवश्य आहे.

चरणान्तर्गत यमकावलीमुळे किल्येकदा वृत्ताची वा जातीची मोडणी कळा-
यला साथ होते. अुदाहरणार्थ, सोळा गुरु अक्षरांच्या ब्रह्मस्तपक नावाच्या
वृत्ताच्वे वाणीभूषणांतील

“ राजद्वालः स्फूर्जनेत्रप्रोद्यद्विज्वालाजालैः
स्व...त्यग्भोवीचीनीरासारस्वद्वृद्धाचन्द्रः ।
माद्यद्वौरीवक्त्राम्भोजस्वैरस्मैरक्रीडाशीतः
श्रेयो देयानागश्रेणीभूषामीषश्चन्द्रापीडः ” (वाभृ. २।१८२)

हें अुदाहरण पहातां वृत्ताची मोडणी [| - - - | - - - | - - - |
- - -] अशी वाटते; परन्तु ज्या प्राकृतपैडगलावर वाणीभूषण आधारलेले
आहे त्यांतील,

“ अुमत्ता जोहा अुढे कोहा ओत्थाओत्थी जुज्जन्ता
मेणक्का रम्भा णाहं दम्भा अप्पाअप्पी बुज्जन्ता
धावन्ता सण्ठा छिण्णो कण्ठा मत्था पिढी पेरन्ता
णं सगा मगा जाओ लगा लुद्धा अुद्धा हेरन्ता ” (प्रापै. २।१७६)

हें अुदाहरण पहातां वृत्ताची मोडणी [- | - - - | - - - | - - - |
- -] अशी पाहिजे हें निश्चित होते.

चरणानंतरी यमक साधितात म्हणून तेवढ्याने यमक हें चरणसमाप्तीच्वे गमक
होत नाही. किल्येकदा लागोपाठ दोन आवर्तनानंतरी यमक साधितात; किल्येकदा तें
अेका चरणांत साधितात आणि दुसऱ्या चरणांत साधीत नाहीत. तेथे यमक
हें केवळ पदलालित्याच्वे अेक अड्ग असते.

“ मुखरमधीरं त्यज मङ्गीरं रिपुमिव केलिसुलोलम्
चल सखि कुञ्ज सतिमिरपुञ्जं शीलय नीलनिचोलम् ” (गीगो १।१४)

६१ यमक, यति, अक्षर आणि गण

हे साकीचे दोन चरण आहेत. या द्विपदीची यमकानुरोधाने,

“ मुखरमधीरम्
त्यज मङ्गीरम्
रिपुमिव केलि सुलोलम्
चल सखि कुञ्जम्
सतिमिरपुञ्जम्
शीलय नीलनिन्चोलम् ”

अशी घट्टपदी करणे युक्त होणार नाही. यमकानुरोधाने चरणनिर्णय केल्यास “ वाचाळ मी नीट पाचारिं धीट त्याचा न यो वीट साचा हरी ” या अेक चरणाचे

“ वाचा-
ळ मी नीट
पाचा-
रिं धीट
त्याचा
न यो वीट
साचा
हरी ”

असे आठ तुकडे पड्हन हें विलक्षण पद्य होआल !

यमक कसें असावें ?

काव्याच्या सरस स्वाभाविकतेला जपायचें असेल तर यमक हें अेकदोनाहून आधिक अक्षरांचें असण्याचें प्रयोजन नाही. यमक प्रत्ययात्मक नसावें. “ रामाचें-देवाचें ” हें यमक योग्य नाही; “ घे वाचे-देवाचे ” हें यमक चालेल. यमकाच्या पुनरावृत्त भागांतील व्यञ्जनोचार अभिन्न नसले तर ते सवर्गीय, निदान अेकमेकाशी जुळते असे असावेत. टाक-लाख, दासी-खाशी, पुढे-मुदें, केश-वेष, भाल-आळ अशीं यमके शुद्ध आणि अुत्तम अर्थातच नाहीत; पण तीं धकतील. त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचें कारण नाही.

मराठींतील यमकोपयोगाचा अितिहास

मराठींत चरणान्त्य यमक हें अपभ्रंशवाङ्मयाच्या द्वारा आले असले पाहिजे. तथापि मराठींतील आद्य वृत्तात्मक रचना, भास्करकविकृत 'अशस्तुति' ही निर्यमक आहे. तेराच्या शतकाच्या शेवटीं शेवटीं सयमक रचनेचा पाठच पडला. परन्तु अनेकदा शुद्ध यमकाचे काम केवळ अक्षरावृत्तीवर भागवून घेण्यांत येअ. औवीरचनेनेंत असें सदोष यमक आहे. ऐकानाथाचीं पदें सयमक आहेत. मुक्ते-श्वराच्या रामायणाची वृत्तरचना ही सयमकच आहे. वामनापासून यमकाला विशेष महत्त्व येअूं लागलें; तो निर्वाळा असा देतो की,

“श्लोकवृत्त कथिले यमकांनी

गाति त्यांस न पडे यम कांनी” (वाभारा १३०)

त्याच्या चमल्कृतिजनक थोर कामगिरीमुळेच त्यांचे नाव 'यमक्या' पडले. मोरोपन्ताच्यां कृतींत या चमल्कृतीचा कठस झाला. चरणान्तीं शक्य तितक्या अक्षरांचीं यमके तर त्याने साधिलींच, पण साहित्यकारांनी शब्दालङ्कारप्रकरणीं जितक्या प्रकारांचीं यमके साडिंगतली आहेत तितक्या प्रकारांचीं जुळवून मोरोपन्ताने वाचकांचे डोळे दिपवून टाकिले, त्यांची मति भ्रान्त करून टाकिली. तथापि त्यांचे भगवद्वितीये भाषान्तर निर्यमक गीतींत आहे हें विसरतां कामा नये. जातिरचनेला यमक हें प्राचीनकाळापासून आवश्यक वाटत आले आहे. आधुनिक मराठी कवींत घण्ट्या नायऱ्या यांनी आपले अेक दीर्घ काव्य निर्यमक लिहिले असले तरी निर्यमक कवितेची चलवळ अेकनाथ पाण्डुरङ्ग रेन्दाळकर यांनीच केली. रा. अेकनाथ यादव निफाडकर यांचे 'सतीचा शाप' हें दीर्घ जातिस्वरूप काव्य निर्यमकच आहे. तरी आधुनिक मराठी कविता ही प्रायः सयमकच आहे. शक्य तितक्या अक्षरांचीं यमके हड्डाने जुळवीत वसाप्यांत बुद्धीचा व्यय मात्र क्वचित्तच कोणी कवि करीत असेल. यमक अेकाक्षरी असले तरी धकते. अेकाक्षरी यमक जुळविणे हें पद्यरचनेहून अधिक दुष्कर वा कृत्रिम सुतराम् नाही. तथापि रेन्दाळकरांच्या मागून निर्यमक कवितेचा पुरस्कार करण्याची आवश्यकता अलीकडे पूर्व महाराष्ट्रांतील कर्वींना वाढूं लागली आहे. त्यांच्यापैकी काही जणांना तर ल्यबद्धताहि जाचक होते. त्यांनी यमकाची प्रतिष्ठा कां ठेवावी?

६३ यति, अक्षर आणि गण

२ यतिविचार

पद्य सलगपणे आणि ल्यानुरोधाने वाचीत असतांना जो न्यूनाधिक विराम काही ठिकाणी घ्यावाच लगतो त्याला यति म्हणतात. हा यति ज्या ठिकाणी घ्यावयाचा त्या 'जिहेष्विश्रामस्थाना'लाहि यति म्हणतात. यतिस्थानीं पद्याचा विच्छेद होतो, तुकडा पडतो; म्हणून यतिस्थानीं शब्दसमाप्ति, निदान पदसमाप्ति तरी व्हावी. तसें न झाल्यास जो कर्णकटु दोष होतो त्याला यतिभङ्ग म्हणतात.

यति मानावा की नाही याविषयी मतभेद आहे असें दिसतें.

“ जयदेअपिङ्गला सळअम्मि दोच्चिअ जअि समिच्छन्ति ।

मण्डव्य, भरह, कासव, सेवल (? यव) पमुहा ण अिच्छन्ति ” ॥

(स्वछ ११४४)

पिङ्गल आणि जयदेव हे यति मानतात तर माण्डव्य, भरत, काश्यप, आणि सैतव हे मानीत नाहीत. याचा अर्थ, पद्यरचनेत यति येअूऱ्च शकत नाही असा नव्हे, तर यति हा पद्य म्हणणाऱ्याच्या पद्धतीवर अवलम्बून असल्यामुळे त्याच्ये स्थान हे निश्चित मानीत नसत ऐवढाच केला पाहिजे. ही अनिश्चिती चरणान्तर्भृत यती-विषयी असली पाहिजे; कारण “ यतिः सर्वत्र पादान्ते श्लोकाधेंतु विशेषतः ” असें परम्पराप्राप्त वचन आहे. चरणान्तीं यति हा निरपवादपणे असलाच पाहिजे; कारण, पद्याचे चरणरूपी विभाग हे या अपरिहार्य यतीच्याच अनुरोधाने पडतात.

“ लाविला गुलाबी रङ्ग-

किति सुन्दर अमुच्या वङ्ग- ल्याप्रती !

मोगरी, चमेली, कुन्द

लाविलीं चहुकडे सुन्द- राकृती.

गुळातात गुड्हगुड्ह भङ्ग;

तो नाद तयांचा गुड्ह- वी मती.” (पोप ५७)

यासारखीं हास्योत्पादक* पद्ये सोडलीं तर चरणान्तीं शब्दसमाप्ति न होण्याचा

* परन्तु “ प्रभूतें म्हणे, हें पहा आङ्ग, लीला-

वती मी, वरावें मला चाङ्गलीला ” (मोसीरा ४०)

हें हास्योत्पादक नाही, हास्यास्पद आहे.

प्रश्नच सम्भवत नाही. अुलटपक्षीं चरणान्तीं विराम ध्यायला पाहिजे तो न घेतां पुढील चरणांत जेथे यति नाही तेथे तो अर्थाच्या सोयीसाठी घेतल्यास तें कर्णकदु नि वैरस्यकारक होतें. पहा:—

“ लिलेने स्वकरांत तो धरितसे काण्डी वरूची जधी
सान्या सुन्दर वस्तु त्या झडकरी येती समाधीमधी
त्याच्या; येऊनि त्या तयास म्हणती, ‘आम्हास दे भूषण
दिव्यें, आणि शिकीव लौकर अम्हां तीं अप्सरोगायनें’ ” (केक. ८०)

चरणान्तर्गत यति मानावयाचा की नाही, मानावयाचा झाल्यास त्याचें स्थान कोणतें अित्यादि गोष्टीविषयी मतभेद सम्भवतो. अनुष्टुभू, वृहती आणि पर्डक्क या वर्गीतील वृत्तांत पिढ्गलाने यति साडिगतला नसला तरी हलायुध असा आम्नाय आहे म्हणून याति साडगतो. अिन्द्रवज्रा, अुपेन्द्रवज्रा या अकरा-अक्षरी वृत्तांत पिढ्गल यति साडगत नाही, पण शालिनी या अकराच अक्षराच्या वृत्तांत तो याति साडगतो. मन्दारमरन्दचम्पूचा कर्ता श्रीकृष्ण कवि हा अिन्द्रवज्रा-अुपेन्द्रवज्रा वृत्तांत पांचव्या अक्षरानन्तर यति साडगतो.

काण्डी छन्दोऽम्बुधीचा कर्ता नागवर्मा हा स्वतन्त्रपणे याति साडगतो. शालिनीवृत्तांत तो याति [- - - - - ! - - - -] सातव्या अक्षरानन्तर साडगतो; रथोद्धतें [- - - - ० ० ! - - - -] सहाव्या अक्षरानन्तर, अिन्द्रवज्रावृत्तांत [- - - - ० ० - ! ० - -] आठव्या अक्षरानन्तर यति साडगतो. नागवर्म्याने साडिगतलेले काही यति स्वाभाविक वाटतात तर काही कृत्रिम वाटतात. शशिकला, स्खक् इत्यादि अप्रचलित वृत्तांची मोडणी कळून त्यांना चाल लावायला साडिगतलेल्या यतिस्थानांचें साह्य होतें. परन्तु कोकिलक, नर्कुटक अित्यादि काही वृत्तांना चाल लावतांना यतीची अुलट अडचण होते.

शालिनी, पृथ्वी, शार्दूलविक्रीडित अित्यादि वृत्तांच्या चाली परम्परेने चालत आल्या असून जिवन्त राहिल्या आहेत, त्यांच्या यतिस्थानाविषयी वहुशः मतभेद होत नाही.

यतिभेदाने वृत्तभेद होतो. अवितथ, कोकिलक, आणि नर्कुटक वा शशिकला, स्खक् आणि मणिगुणनिकर हे भेद यतिभेदाने होतात.

६५ यति, अक्षर आणि गण

यतिस्थानीं विराम ध्यावयाचा तो न्यूनाधिक असूं शकतो. त्या ठिकाणी जर नुसता खटकाच असेल तर तो स्वल्पविराम समजावा. रुचिरा आणि प्रहरिणी या वृत्तांत अनुक्रमें चार आणि तीन अक्षरांनन्तर म्हणजे सहा मात्रांनन्तर द्विमत्रक विराम असावा असें मला वाटते.

पिङ्गलाची धरसोड

आवर्तनी वृत्तांत यतिस्थान कोणत मानावें याविषयी पिङ्गलाचें काही निश्चित धोरण दिसत नाही. कुङ्गमलदन्ती, जलोद्भवगति, प्रहरणकलिता, मणिगुणनिकर, ललना अित्यादि सोळा मात्रांच्या पद्मावर्तनी वृत्तांत तो प्रथमावर्तनान्तीं यति साड्गतो; परन्तु दोधक आणि मत्ता या सोळांच मात्रांच्या पद्मावर्तनी वृत्तांत तो तसा प्रथम आवर्तनाच्या अन्तीं यति साड्गत नाही. रुकमवती वृत्तांत तर चरणमध्यावर चरणाचे लगक्रमदृष्ट्या ओकसारखे असे दोन तुकडे पडत असूनहि तो यति साड्गत नाही; आणि वरतनु (म्हण-जेच मालती) वृत्तांत तर तो भलत्याच ठिकाणीं यति साड्गतो. कौञ्चपदावृत्तांत तो प्रत्येक आवर्तनान्तीं यति साड्गतो, पण त्या सारख्याच तन्वीवृत्तांत तो पहिल्या आणि दुसऱ्या आवर्तनान्तीं यति साड्गतो, पण तिसऱ्या आवर्तनान्तीं साड्गत नाही.

पिङ्गलाची ही धरसोड दाखवून देण्याचा हेतु अितकाच की त्याचें मत हें अवश्य विचारणीय असलें तरी तो अन्तिम निर्णय समजप्यांत येऊं नये. अमुक अेक ठिकाणीं यति मानावा की नाही याचा निर्णय, प्राचीन विपुल अुदाहरण अुपलब्ध असतीं तर तत्काळ देतां आला असता. परन्तु हें आता शक्य नाही. पिङ्गलाचें मत प्रमाण मानून ज्या कर्वींनी त्याप्रमाणे रचना केली त्यांच्या रचनेचा अुपयोग पिङ्गलाच्या मताची ग्राश्याग्राश्यता ठरवायला मुळीच होणार नाही. कर्वींनी यति पाळलेला दिसला नाही तरी मोडणी पहातां जेथे अेक वा अनेक मात्रांचा विराम असेल तेथे यति मानल्यावाचून शास्त्राला गत्यन्तर नाही. किल्येक अशीं वृत्तें आहेत की त्यांच्यांत प्रथमावर्तनांत शेवटीं द्विमात्रक विराम पाहिजे असें मला वाटते.

नवमालिनी, प्रमदा, कुटिल, गजविलसित, प्रभद्रक, कुमारी, मणिकल्पलता,

शैलशिखा, अवितथ, वरयुवती, वंशदल, भ्रमदपद, वृवाणिनी, वाणिनी, वीरललिता, समदविलासिनी, गरुडरुत, नन्दन, नरेन्द्र, कामलता, शशिवदना, भद्रक, अश्वललित, ललितविक्रम आणि सुधाकलश^१ या पञ्चवीस वृत्तांची परस्पराशी तुलना करून पहातां हीं अष्टमात्रक आवर्तनाचीं आहेत, पहिला गण (-००-) वा (०००००-) असा षण्मात्रक आहे, आणि पुढील गणांत (०-००००-) या गणांचे प्राचुर्य आहे हें ध्यानांत यायला वेळ लागत नाही. आता पिढ्गलाने साड्गतलेल्या वृत्तांपुरताच विचार केला तर असें दिसून येतें की वंशपत्रपतित (वंशदल), शशिवदना, भद्रक आणि अश्वललित या चार वृत्तांत तो द्वितीय आवर्तनाच्या अन्तीं यति साड्गतो; पण नवमालिनी, क्रष्णभगजविलासित, शैलशिखा, अवितथ आणि वरयुवती या वृत्तांत तो द्वितीय आवर्तनाच्या अन्तीं यति साड्गत नाही. वरयुवती आणि वंशपत्रपतित या दोन वृत्तांत विलक्षण साम्य आहे; पण अेका वृत्तांत तो यति योग्य ठिकाणीं साड्गतो तर दुसऱ्या वृत्तांत तो यतिच साड्गत नाही! अेकन्दरीने विचार करितां नवमालिनी, क्रष्णभगजविलासित, शैलशिखा, कोकिलक या वृत्तांत पिढ्गलाने साड्गतलेलीं यतिस्थाने चुकीनीं वाटतात. अष्टमात्रक आवर्तनाच्या वृत्तांत जेथे चरणांत चार आवर्तने असतात तेथे दुसऱ्या आवर्तनाच्या अन्तीं खटका अगदी स्वाभाविकपणे येतो. तेथे अेका मात्रेचाहि विराम नसतो, तथापि तें यतिस्थान होतें; आणि तेथे पदसमाप्ति अवश्य वाटते. जेथे केवळ खटका आहे तें जर यतिस्थान मानावें लागतें तर जेथे दोन मात्रांचा विराम आहे तें यतिस्थान मानलेंच पाहिजे हें अुघड आहे. पहिल्या आवर्तनांत सशब्द सहा मात्रा झाल्यावर दोन निःशब्द मात्रांचा विराम घेतल्याविना नवीन आवर्तनाला आरम्भ होऊं शकत नाही. म्हणून या सर्व वृत्तांत (००--) वा (-००-) वा (००००-) या पहिल्या गणाच्या अन्तीं द्विमात्रक विराम असल्याने तेथे यति मानणे अपरिहार्य आहे.

१ यांच्या व्यतिरिक्त याच प्रकारचीं आणखी काही वृत्ते आहेत. त्यांची ठाबुकी छन्दःशास्त्रांस नाही; पण त्यांचीं अुदाहरणे वाळयांत सापडतात. त्यांचीं अुडवयथ, मुरासुरवन्द्य, त्रिदशाद्गना अशीं नावें अुदाहरणांतील शब्दांवरून मी ठेविली आहेत. विस्तारभयास्तव तीं येथे दिलीं नाहीत.

६७ यमक, यति, अक्षर आणि गण

अगदी सूक्ष्मपणाने विचार केला तर असें वाटतें की रुचिरा आणि प्रहर्षिणी या वृत्तांत, पाहिल्या आवर्तनांत ज्याप्रमाणे द्विमात्रक विराम असल्याने अनुक्रमें चौथ्या आणि तिसऱ्या अक्षरानन्तर यति साड्याण्यांत आला आहे त्याप्रमाणे दुसऱ्या आवर्तनांतहि पाचव्या अक्षरानन्तर यति साड्यायला हवा. म्हणजे रुचिरा आणि प्रहर्षिणी यांची अक्षरमाण्डणी आवर्तनानुसार अनुक्रमें [। - - ss ! v v v v - ss ! v - v -] आणि [---ss ! v v v v - ss ! v - v --] अशी होआल. यतिस्थान (!) या चिन्हाने दाखविले आहे.

३ अक्षरविचार

अक्षर म्हणजे वर्ण नव्हे, आणि अक्षरविचार म्हणजे शुभ वर्ण कोणते आणि अशुभ वर्ण कोणते याचाहे विचार नव्ह. वर्णांचे शुभ आणि अशुभ वा दग्ध असें वर्गीकरण केलेले आढळतें तें कोणत्या तत्त्वास अनुसरून आहे आणि त्या वर्गीकरणाचा छन्दःशास्त्राशी काय सम्बन्ध आहे हें काही समजत नाही. काव्यारम्भी अशुभ अक्षर नसाव; पण देवाच्या नावासारख्या मङ्गल शब्दारम्भी तें असले अथवा तें गुरु असले तर म्हणे दोषाचा परिहार होतो !

अक्षर म्हणजे अेकावेळी तोण्डांतून बाहेर पडणारा ध्वनि होय, मग तो ध्वनि लिहून दाखवायला लिपीतील चिन्ह अेक लागो वा अनेक लागोत. अक्षराचें अधिष्ठान स्वरावर असते,^१ मग त्यांत आरम्भी वा अन्तीं व्यञ्जनोच्चार मिळो वा न मिळो. राजन् या शब्दाच्या लेखाकडे पाहून आपण यांत रा-ज-न् अशीं तीन अक्षरे आहेत म्हणून म्हणतो; पण हें चूक आहे. वस्तुतः रा-जन अशीं दोनच अक्षरे आहेत. शब्दांत जितके स्वर तितकीच अक्षरे होणार. रा हें अक्षर आकारान्त म्हणजे स्वरान्त आहे; तर जन् हें अक्षर व्यञ्जनान्त आहे. स्वरान्त अक्षराला विवृत म्हणतात आणि व्यञ्जनान्त अक्षराला संवृत म्हणतात;

स्वराच्या न्हस्वदीर्घतेप्रमाणे स्वाभाविकपणेच विवृत अक्षर अुच्चारायला न्यूनाधिक काळ लागतो. दीर्घ स्वर अुच्चारायला लागणारा काळ न्हस्व स्वर अुच्चारायला लागणाऱ्या काळाच्या दुप्पट गणावा असा स्थूल सङ्केत आहे.

^१ “अेक मात्रं भवेद् न्हस्वं द्विमात्रं दीर्घमिष्यते

प्लुतं चैव त्रिमात्रं स्याद् अक्षरं स्वरयोजनात्” (भ १७।११६)

छन्दोरचना

हस्व स्वर अुच्चारायला ओक मात्रेचा काळ लागतो असें म्हटलें तर दीर्घ स्वराच्या दोन मात्रा होतात. हस्वस्वरान्त अक्षराला लघु आणि दीर्घ स्वरान्त अक्षराला गुरु म्हणतात. आधुनिक मराठीत अ, इ, औ हे तीन स्वर हस्व, आणि आ, अी, औ, ऐ, ओ, औं हे सात स्वर दीर्घ मानावेत ही मर्यादा पाळली जात आहे.

व्यञ्जनान्त म्हणजे संबृत अक्षर अुच्चारायला लागणाऱ्या काळांताहि स्वराच्या हस्वदीर्घतेप्रमाणे काही सूक्ष्म अन्तर पडतेंच पण तिकडे दुर्लक्ष करून, स्वर हस्व असो वा दीर्घ असो, संबृत अक्षर हें सदैव गुरुच, द्विमात्रक मानावें असानियम चालत आलेला आहे.

लघु-गुरुसाठी अनुक्रमे (१) नि (५) हीं प्राचीन, आणि (०) नि (-) हीं अर्वाचीन चिन्हें आहेत. परशुराम तात्या गोडबोले यांनी अङ्ग-प्रजीतून लघुगुरुसाठी अनुक्रम (०) आणि (-) हीं चिन्हें घेतलीं. अङ्गप्रजी छन्दोरचनेनें लघुगुरु हा भेद नसून साधात आणि निराधात असा भेद असल्याने अङ्गप्रजीत या दोन चिन्हांचा लोप झाला. हिन्दुस्थानांत मात्र हीं आता सर्वत्र रुढ झालीं आहेत. हींच चिन्हें अुलट क्रमाने म्हणजे लघुसाठी (-) आणि गुरुसाठी (०) अशीं घेतलीं तर आपली परम्परा पाळल्यासारखें होआील. हीं चिन्हें अुलटून (-) आणि (०) अशीं अनुक्रमे लघुगुरुसाठी निर्णयसागरी वृत्तरत्नाकरपञ्चिकेमध्ये वापरिलीं आहेत. पण ओकळ्यानेच ती प्रथा पाडण्याचा प्रयत्न केला तर तो फोल होतो. या ग्रन्थांत (१) या चिन्हाचा अुपयोग चरणविभाग दाखवायला केला असून निःशब्द मात्रा व्यक्त करण्यासाठी (५) या चिन्हाचा अुपयोग केला आहे.

१. “ गुरुस्तु द्विकलो हेयो गजदन्तसमाऽकृतिः

लघुस्तदन्यः शुद्धोऽसावेकमात्रः प्रकीर्तेतः ” (के ९ टीप)

“ गुरु संज्ञा वक रेखा, कळु रेखा लघुस्थळी

प्रस्तारलेखनी थाहे रीति हे ऋषिनिर्मित ” (निस ९)

६९ यमक, यति, अक्षर आणि गण

आ, ओ, ओ हे तीन स्वर न्हस्व अुच्चारितां येतच नाहीत असें नाही. प्राकृतांत आणि प्राचीन मराठी कवितेत त्यांचा न्हस्व म्हणून अुपयोग केलेला आढळतो.

“ समाअे पेहाअे परिव्ययन्तो

सिया मणो निस्सरअी बहिद्वा ” (दवैसू २४)

“ देह त्यागितां कीर्ति मार्गे अुरावी ” (रामदास)

परन्तु आधुनिक मराठी पद्यांत त्यांचा न्हस्व म्हणून अुपयोग होत नाही.

प्लुत

पद्यरचनेत काही ठिकाणी प्लुत^१ म्हणजे दोहोदून अधिक, विशेषतः तीन मात्रांचे अक्षर येतें. दिसायला प्लुत अक्षर काही गुरु अक्षरादून वेगळे नसतें. ऐरबी गुरु अक्षर अुच्चारतांना दोन मात्रांचा काळ लागतो; प्लुत अुच्चारतांना स्वर थोडा लाघवून तीन मात्रांच काळ व्ययित करायचा असतो. अष्टमात्रक आवर्तनारम्भी प्लुत अक्षर येते आणि तेव्हा त्याच्यापुढे बहुशः लघु अक्षर असते. प्लुत आणि त्यापुढील लघु मिळून चार मात्रांचा काळ पुरा करायचा असतो. अुदाहरणार्थ

“ गौङ्लणी होअूँसयांनो, गौङ्लणी होअूं !

घागरि घेअुनि पाण्यालागी यमुनेला जाअूं !” (माशि २१)

अष्टमात्रक आवर्तनाच्या ज्या वृत्तांत वा जातींत अन्त्य गण (० - ० -) असा यावा तेथे कित्येकदा अन्त्य गण (- ० -) असा असतो, अशा ठिकाणी प्रथमाक्षर प्लुत अुच्चारिल्याविना लयबद्धता रहात नाही.

१ ‘घागरि घेअुनि’ याच्या जशा आठ मात्रा होतात तशा ‘गौङ्लणी हो-’ याच्या आठ मात्रा व्हायला पाहिजेत. ‘णी हो-’च्या चार मात्रा होतात, तेव्हा ‘गौळ’ च्या चार मात्रा व्हायला ‘ळ’ दीर्घ अुच्चारून ‘गौळणी हो’ असें तरी म्हटले पाहिजे अथवा ‘गअूळणी हो’ असा काहीतरी अुच्चार करून ‘गौ’वर तीन मात्रांचा काळ घेतला पाहिजे. अशा ठिकाणी ‘गौ’ प्लुत आहे असें म्हणतात.

“ | णळावि चंचल | विज्ञुलिआ साह | जाऽणओ
 | मम्मह खगा कि- | णीसावि जलहर | साऽणओ
 | फुळ कअंव्रअ | अंबर डंबर | दीऽसओ
 | पाझुस पाझु घ- | णाघण सुमुहि व- | रीऽसओ ” (प्रापै १ | १८८)

शंकर आणि अितःपर यांचे अुच्चार शङ्क-क-र आणि अि-त्ह-प-र असे होत असल्याने अनुस्वार आणि विसर्ग यांच्यामुळे अक्षर व्यञ्जनान्त म्हणजे संवृत म्हणजे गुरु होतेहे अुघड आहे. ‘संवय’ सारख्या शब्दांत शीर्षविन्दु हा अनुस्वार व्यक्त करीत नाही, केवळ नाकांतून अुच्चार करायचा हेहे व्यक्त करितो. तेथे शीर्षविन्दुने गुरुत्व येत नाही. महत्व अुच्चाराला आहे, लेखाला नाही हेहे ध्यानांत वागविलें पाहिजे.

ऋल यांचा विचार संयुक्त अक्षरांचा विचार केल्यानन्तर करू.

संयुक्तवर्णपूर्व अक्षर

‘संयोग न्हस्वास गुरुत्व देतो’ हा नियम केवळ लेखाकडे लक्ष्य देअून केलेला आहे. काही जोडाक्षरापूर्वील लघूस गुरुत्व येत नाही हेहे जेव्हा आढळून आलेहे तेव्हा आधात असल्यासच गुरुत्व येतेहे अशी या नियमाला पुस्ती जोडण्यांत आली. अुच्चारदृष्ट्या अक्षरघटना कशी होतेहे पाहिलें असतेहे तर साराच घोटाळा दूर ज्ञाला असता.

शब्दाची सारी अक्षरे आपण सलग आणि लागोपाठ अुच्चारितो त्यामुळे शब्दांत कोठे दोन वा अधिक व्यञ्जने संयुक्त असली तर त्यांतील पहिलें व्यञ्जन तत्पूर्वील अक्षरांत समाविष्ट होतेहे. विप्र या शब्दाची लेखन-दृष्ट्या वि आणि प्र अशी दोन अक्षरे दिसतात; परन्तु अुच्चारदृष्ट्या विप्-र अशी दोन अक्षरे पडतात. सूक्ष्मपणाने पाहिलें तर असें दिसतेहे की पूचा अुच्चार प्रथमाक्षरान्ती सम्पून मग तो द्वितीय अक्षराच्या आरम्भी येतच नाही असें नाही. अुच्चार काटेकोरपणाने लिहून दाखवायचा तर तो विप्-प्र असाच लिहिला पाहिजे. पण तें असो. मुख्य गोष्ट ही की महत्व लेखपेक्षां अुच्चाराला आहे. ‘छन्दसा लक्षणं येन श्रुतमात्रेण बुध्यते’ असें श्रुतबोधाच्या आरम्भीच सांझिंगतले आहे. शब्दांत कोठे संयुक्त व्यञ्जनोच्चार असला तर त्यांतील पहिला

७१ यमक, यति, अक्षर आणि गण

व्यञ्जनोच्चार तत्पूर्वील अक्षरांत मिळून जातो आणि तें अक्षर लघु असल्यास त्यास व्यञ्जनान्त म्हणजे गुरु करितो.

संयुक्तवर्ण दृश्य नको श्राव्य हवा.

मराठीत हकार जेव्हा काही व्यञ्जनांत मिळून जातो तेव्हा दिसायला संयुक्त अशीं सहा अक्षरे प्ह, न्ह, म्ह, झ्ह, ल्ह, आणि व्ह हीं होतात. अुच्चारदृष्ट्या हीं अितर संयुक्त व्यञ्जनांसारखीं नाहीत. कोणताहि स्वर नाकांत अुच्चारितां येतो. हा अनुनासिक अुच्चार केल्याने लघूस गुरुत्व येतें असें मुळीच नाही. हॅ हैं अंक्षर लघु आहे पण 'हम्' हैं अक्षर व्यञ्जनान्त अतअेव गुरु आहे. हा अनुनासिक अुच्चार जसा स्वराशी अगदी ओकजीव होअून जातो तसाच हा हकार म्हणजे महाप्राण हा ओकजीव होअून जाऊ शकतो. हा महाप्राण अक्षरांत ओकजीव होअून जातो म्हणूनच प्राचीन लिर्पीत या महाप्राणयुक्त अक्षरांसाठी पृथक् चिन्हे निर्माण केलीं गेलीं. महाप्राणयुक्त क म्हणजेच ख होय. पुढे मराठीत जेव्हा महाप्राणयुक्त ण, न, म, र, ल आणि व् हे अुच्चार नवीन आले तेव्हा शास्त्रशुद्ध रीत्या या अुच्चारांसाठी पृथक् चिन्हे निर्माण व्हायला हवीं होतीं. तशीं स्वतन्त्र चिन्हे असतीं तर ख् हा वर्ण ज्याप्रमाणे संयुक्त वाटत नाही, त्याप्रमाणे हे नवे वर्ण संयुक्त वाटले नसते. परन्तु लिर्पीत हे नवे महाप्राणयुक्त अुच्चार प्ह, न्ह, म्ह, झ्ह, ल्ह, व्ह असे दिसूं लागले म्हणूनच ते संयुक्त वर्ण वाढूं लागले. वस्तुतः ते संयुक्त वर्ण नव्हेत. म्हणूनच कण्हेर, पन्हें, तुम्ही, वन्हाडी, वल्हें, नव्हे अित्यादि शब्दांत प्रथमाक्षर गुरु होत नाही. अक्षरांचे स्पष्ट अुच्चार करूनहि तीं क-प्हे-र अशींच पडतात.

ण्ह, न्ह, म्ह, झ्ह, ल्ह, व्ह हे उच्चारच संस्कृतांत नाहीत म्हणूनच हीं लिपिचिन्हेहि नाहीत. ज्या संयुक्त व्यञ्जनांत प्रथम व्यञ्जन हा आहे अशी ह, ल्ह, ह, ह सारखीं काही संयुक्त व्यञ्जने आहेत. यांचे मराठीत जे अुच्चार होतात त्यांत वर्णांचा विपर्यय होअून ह्ह, ल्ह, ह, ह यांचे अुच्चार अनुक्रमे प्ह, म्ह, झ्ह, ल्ह असे होतात; आणि चिन्ह, ब्रम्ह, अन्हस्व, प्रल्हाद अित्यादि शब्दांत या संयुक्तवर्णांचा अुच्चार करितांना प्रथम वर्णांचे द्वित्व होतें जसें चिन्ह, ब्रम्ह, अन्हस्व, प्रल्हाद. या ठिकाणी चिन्ह-न्ह, ब्रम्ह-म्ह, अर-

नहस्व, प्रलूळ्हाद अशी अक्षरविभागणी होत असल्याने पहिलीं अक्षरे व्यञ्जनान्त अतअेव गुरु होतात. चिन्ह, ब्रह्म, प्रल्हाद अित्यादि शब्दांत अनुक्रमे न्, म्, ल् या व्यञ्जनांचे द्वित्य होतें हें त्यांची अनुक्रमे भिन्न, ढम्म, जल्हाद या शब्दांची तुलना केली असतां तकाळ स्पष्ट होअील. या शब्दांतील अुच्चाराच्या अनुकरणाने तुम्ही, अनुहें, वल्हें यांचे अुच्चारसुद्धा जेव्हा तुम्ही, अनुहें (कोल्हापुराकडील वोलीत अुन्हे,) वल्हें (वल्हे) असे होसात तेव्हा प्रथमाक्षर व्यञ्जनान्त आणि गुरु होते.

मराठी शब्दांत व्यञ्जनांचा जेव्हा 'या'शी (आणि केव्हा केव्हा 'ये'शी). संयोग होतो तेव्हा हा यकार असाच त्या अक्षरांत ओकजीव होअून जात असल्याने नद्या, करित्यें या शब्दांत दिसायला जरी व्य आणि त्य हीं संयुक्तव्यञ्जने असलीं तरी वस्तुतः तीं तर्शीं नसतात. शब्दांची न-द्या, क-रिन्ये अशीच अक्षरविभागणी होते; आणि या संयुक्त भासणाऱ्या वर्णांपूर्वीचे लघु अक्षर गुरु होत नाही. परन्तु संस्कृत शब्दांत तीं संयुक्त व्यञ्जने असल्याने मराठीत त्यांचा अुच्चार करितांना पहिल्या व्यञ्जनांचे द्वित्य होतें, आणि त्यांतील पहिले व्यञ्जन पूर्वीच्या अक्षरांत मिळून त्यास व्यञ्जनान्त अतअेव गुरु करतें जसें, नद्याम् (नद-द्याम्). सल्याने (< सत्य) आणि वत्त्याने (< वत्ता) या दोन शब्दांच्या अुच्चारांची तुलना केल्यास संस्कृत शब्दांचा मराठीत अुच्चार करितांना यूच्या पूर्वीच्या संयोगी वर्णांचे द्वित्य कसें होतें हें स्पष्ट होअील. पुढील अुदाहरणांत मात्र 'र्यु' याचा अुच्चार 'र्यु' असा न होतां मराठी 'न्यु' प्रमाणे होअून तत्पूर्वील लघूस गुरुत्व येत नाही.

“अटति यद्धवानहि काननं
त्रुटिन्युगायते त्वामपश्यताम्
कुटिलकुन्तलं श्रीमुखंच ते
जड अुदीक्षतां पक्षमकृदशाम्” (भाग १०।३।१५)

तेव्हा अक्षरांचा सलग आणि स्पष्ट अुच्चार केला असतां ओखाद्या अक्षरांत जर पुढील जोड वर्णांतील प्रथमवर्णाचा अुच्चार येअून मिळत असेल तरच तें अक्षर लघु असल्यास गुरु होतें असा निरपवाद नियम समजावा.

७३ यमक, यति, अक्षर आणि गण

परन्तु या नियमालाहि काही अपवाद असावेत अशी म्हणण्याची प्रवृत्ति केव्हा होते? विप्र याचा अुच्चार निरपवादपणे विप्-प्र (-०) असा होतो; पण हाच प्र जर ओखाचा पदारम्भी आला तर तत्पूर्वील लघूस गुरुत्व यावें की नाही? शान्-प्रकाश हा शब्द [-०, ०-०] असा अुच्चारावा की शान्-प्रकाश [- - ० - ०] असा अुच्चारावा. दैनिक बोर्लींत तर याचा अुच्चार [-, ०-०] शान्-प्रकाश असा होतो. तेव्हा पद्यांत ग्राह्य कोणता मानायचा हा प्रश्न आहे. डोळ्यापुढे पद्यांतील अुदाहरण पाहिजे म्हणून पुढील अुदाहरण रचून पाहू या.

रवि-प्रकाश हा पडला भूवर,
रविप्रकाशीं सुवर्णसुन्दर
मुलांस या हिरवळीं क्रीडुं या—
असो काळजी अुद्यानी अुद्या.

छन्दोभद्रग टाळायचा असला तर पहिल्या चरणांतील 'वि' हें दुसरें अक्षर लघुच ठेविले पाहिजे; आणि तीव्र-प्रयत्नाने, हड्डाने तें लघुच ठेवायचें म्हणजे 'वि'च्या मागून किंवित् अडखडल्यासारखें थाम्बून मग पुढील 'प्र'चा अुच्चार असपै निसरडा करावा लागतो.^१ असें न केले तर दुसऱ्या चरणांतील वि-पू यांच्या सहजसंयोगाप्रमाणे पहिल्या चरणांतहि संयोग होआून, विप् असें होआून दुसऱ्या अक्षराला गुरुत्व येते. सलग, स्पष्ट आणि स्वाभाविक अुच्चाराला महत्त्व देणारा कवि पहिला चरण 'पडे हा रविप्रकाश सुन्दर' असा सुधारून घेअील. अेका चरणांत अेक नियम आणि दुसऱ्या चरणांत दुसराच नियम असें निरङ्कुशत्व त्याला रुचणार नाही. पद्यांत चरणांतील सारी अक्षरे सलग आणि स्पष्ट अुच्चारावयाचीं असतात. तेव्हा चरणांत कोठेहि संयुक्त वर्ण आला असला, आणि तो कानालाहि संयुक्त प्रतीत होत असला तर तत्पूर्वील लघु हा निरपवादपणे गुरु झाला पाहिजे. क्र, प्र अित्यादि संयुक्त वर्णांच्या प्रकरणीं सुद्धा अपवाद करण्यांत येअं नये.

१. यालाच तीव्रप्रयत्नोच्चारण म्हणतात. "यदा तीव्रप्रयत्नेन संयोगादेरगौरवम्। नच्छन्दोभद्रग अित्याहुस्तदा दोषाय सूर्यः" (सरस्वतीकण्ठाभरणं ११२३) या वचनाला फार महत्त्व देतां कामा नये.

(१) “ सा मङ्गलस्नानविशुद्धगात्री
गृहीतप्रत्युदगमनीयवस्त्रा ” (कुमार ७।११)

(२) “ प्राप्यनाभिहृदमजनमाशु
प्रस्थितं निवसनग्रहणाय ” (शिशु १०।६०)

या अवतरणांतील छन्दोभङ्गाच्या दोषाच्या परिहारासाठी ‘प्रेञ्जेवा’ म्हणून जें सूत्र पिङ्गलाच्या नावावर विकण्यांत येतें त्याचा पिङ्गलाच्या छन्दःशास्त्रांत तरी पत्ता लागत नाही.

चरणान्ती खटका तरी असतोच, तेव्हा ओखाद्या चरणारम्भीं संयुक्त वर्ण आत्यास त्यांतील पाहिला व्यञ्जनोच्चार काही त्याच्या पूर्वीच्या चरणाच्या अन्ती असलेल्या अक्षरांत मिळायला जात नाही; आणि तें चरणान्त्य अक्षर लघु ठेवायचें असल्यास तसें राहूं शकतें.

जलविन्दु जसा पद्मदलस्थित
क्षणाभङ्गुर हें तैसें जीवित.

येथे प्रथमचरणान्ती खटका असल्याने तकू-क्षण असा संयोग होऊं शकत नाही. म्हणूनच केदारभट्टाने

“ पादादाविह वर्णस्य संयोगः क्रमसंज्ञकः
पुरःस्थितेन तेन स्यालघुताडपि क्वचिद् गुरोः ” (के १।१०)

असा नियम साडगून

“ अत्यपव्ययेन मुन्दरि
आम्यजनो मिष्टमश्नाति ”

हें अुदाहरण दिलें आहे.

ऋग्ह हे शुद्ध स्वर नव्हेत.

ऋ, ल, यांचा विचार आता करणें योग्य होअील. संस्कृतांत यांना स्वर मान-तात; आणि मराठी भाषेत हे संस्कृतशब्दाव्यतिरिक्त अितर कोठेहि आढळत नाहीत. ल, हा क्लृप्ति या अेकच शब्दांत आढळतो. ॲ आणि ल, यांचा अुच्चार प्राचीनकाळीं संस्कृतांत कसा होत असेल तो असो. आ, अी, औ, ऐ, हे

७५ यमक, यति, अक्षर आणि गण

आपले स्वरच काय, परन्तु अिङ्गर्जीतून मराठींत आलेले बैंड हैंट अित्यादि शब्दांतील अॅ, नि वॉल् मधील ऑ हे अिङ्गर्जीतील स्वरहि सारेच 'अ'ची निरनिराळी निर्मिळ रूपे वाटतात. ॲक्स्ल चे आजचे प्रचलित अुच्चार पहातां ते तसे अच्या रूपावर्लींत वसत नाहीत. जे म्हणजे ज्ज याचा अुच्चार जसा मराठींत ज् आणि झ् यांच्या संयोगाहून अगदीच भिन्न, 'दून्य' असा होतो त्याप्रमाणे ॲक्स्ल यांचे आज होत असलेले अुच्चार प्राचीन, अकाराच्या रूपावर्लींत वसतील अशा अुच्चाराहून अगदीच भिन्न वाटतात. वस्तुतः केवळ व्यञ्जनांचा अुच्चार करून दाखविणे अशक्य आहे; परन्तु क्, ख्, ग्, र्, ल् अशीं पाय मोडलेलीं व्यञ्जने अुच्चारून दाखविताना ज्या स्वराच्या आश्रय घेण्यांत येतो, जो धड अि नाही धड अु नाही पण यांमधीलच असा, जर्मन Ö सारखा स्वर, तो र् आणि ल् या व्यञ्जनांना मिळाला असतां जे अुच्चार होतील ते अनुक्रमे ॲक्स्लचे अुच्चार होत. अर्थात् आधुनिक मराठींत ॲक्स्ल हे स्वर नसून हीं रि-लि वा रु-लु यांसारखीं अक्षरे आहेत. ओखादें स्वरान्त अक्षर दीर्घ अुच्चारीत राहिलें असतां लाम्बविलेला अुच्चार हा त्या स्वराच्या अुच्चार असतो. का हें अक्षर लाम्बवून अुच्चारिलें की आइक्स्ल हा स्वर प्रतीत होतो. कृ हें अक्षर लाम्बवून अुच्चारिलें की जो स्वर प्रतीत होतो तो कृमधील शुद्ध स्वर होय. ककार आणि रकार हे लाम्बविले जात नाहीत. ॲ आणि ल् या अक्षरांत जो स्वर प्रतीत होतो त्याच्यासाठी जर ॲ हें चिन्ह अुपयोगिलें तर ॲ आणि ल् हीं अक्षरे - ॲ आणि ल् अशीं लिहिलीं जातील; आणि मृ हें साधें अक्षर न गहतां मृ असें संयुक्त अक्षर होअील. अर्थात् अमृत शब्दाचीं अक्षर अम्-मृ-त (- ॲ ॲ) अशीं पडून ॲक्कारयुक्त अक्षरापूर्वीच्या अक्षराला गुरुत्व येअील.

मग कर्वींच्या रचनेत ॲक्काराने तत्पूर्वील लघूला गुरुत्व आल्याचीं अुदाहरणे दुर्मिळ कां? अितर संयुक्तवणींपूर्वीच्या लघूस गुरुत्व न आल्याचीं अुदाहरणे जेथे अगणित आहेत, ओखाद्या पदारभीं संयुक्त वर्ण आला असतां तत्पूर्वील लघू तीव्रप्रयत्नाने लघू ठेवण्याची जेथे वहिवाट दिसते तेथें ॲ—ल् यांच्या पूर्वील लघूस गुरुत्व आल्याचे अुदाहरण नाही या गोष्टीला महत्त्व नाही. “वीर पडूनि रणि स्वर्ग जिहूकती” (कैपगु ४९) असा चरण पादाकुलकजातींत लिहिणारे कवि “अुज्ज्वल मुगुटशीरीं धरि नृपती” (कैपगु ४९) असा चरण लिहितील

छन्दोरचना

७६

यांत नवल नाही. परन्तु ऋ आणि ल हे स्वर आहेत असें मानणारे हेच कवि—श्री० नरसिंह चिन्तामण केळकर जेव्हा सहजगत्या शार्दूलविक्रीडितां

“देऊं धीर मनासि आजवरि मी, झाले प्रयत्न वृथा” (केपगु ६९) असा चरण लिहितात तेव्हा ऋकारयुक्त अक्षरापूर्वील लघु गुरु व्यायला पाहिजे हें आपोआप सिद्ध होतें. अक्षरांचे अुच्चार सलग आणि स्पष्ट केले असतां ऋकारयुक्त व्यञ्जनापूर्वील लघूस गुरुत्व आलेंच पाहिजे. “प्रवृत्ति परिसूनिया स्थिमित सर्वही मानसी” (लेति २) या पृथ्वीवृत्तांतील चरणांतील प्रवृत्ति या शब्दाचा अुच्चार आणि “निवृत्ती ही प्रवृत्तीशी झुन्जे नित्य विलोकी” (टिक ११२४) या साकीजारींतील चरणांतील प्रवृत्ति या शब्दाचा अुच्चार यांची तुलना केली असतां आधुनिक मराठींतील रुढ आणि प्रचलित अुच्चाराच्या दृष्टीने टिळकांचाच चरण शुद्ध वाटतो.

हृचा अपवाद होतो का ?

मग सहृदय या शब्दामध्ये प्रथमाक्षर गुरु कां होऊं नये ? हृ मध्ये संयुक्त व्यञ्जन नाही हेच कारण होय. संस्कृतलेखनपद्धतीप्रमाणे हृ हें अक्षर लिहिलें जात असलें तरी अुच्चारतः तें हृ+र्+अ॒ (hrö) असें नसून ज्व॑+अ॒ (hō) असें आहे. म्हणजे न्हृ मध्ये अेक विशिष्ट स्वर मिळून हें अक्षर होतें. अर्थीत ‘तहा’ मध्ये ज्याप्रमाणे प्रथमाक्षराला गुरुत्व येत नाही, त्याचप्रमाणे ‘सहृदय’ मध्ये प्रथमाक्षराला गुरुत्व येत नाही.

स्वरभक्ति

ज्या संयुक्त वर्णांत पहिला वर्ण र् आहे अशा संयुक्त वर्णांची फाळणी वृत्ताच्या सोयीसाठी मध्ये ओखादा यिकार घालून प्राचीन संस्कृत काव्यांत करण्यांत येते असें दिसतें.

“यं वै श्वसन्तमनु विश्वसूजः श्वसन्ति
यं चेकितानमनु चित्तय अुच्चकन्ति
भूमण्डलं सर्षपायाति यस्य मूर्ध्नि
तस्मै नमो भगवतेऽस्तु सहस्रमूर्ध्ने ” (भाग ६।१६।४८)

७७ यमक, यति, अक्षर आणि गण

येथे सर्व याचा अुच्चार सरिष असा करावयाचा आहे. मराठींत हि वर्ष याचें वरिस असें रूप होतें. पण मराठींत वर्ष लिहून वरिस अुच्चारीत नाहीत तर ‘वरिस’ असें लिहितात.

चरणान्त्य अकार

चरणान्ती विरामपूर्व स्वर दीर्घ होतो या न्यायाने चरणान्त्य अकार अवश्य असल्यास दीर्घ करितो येतो. या दीर्घ अ-साठी लिपीत निराळे चिन्ह नाही त्यामुळे तो दिसायला ओकमात्रक अच दिसला तरी छन्दाच्या आवश्यकतेप्रमाणे तो दीर्घ अुच्चारावायाचा असतो. चरणान्त्य अकार हा न्हस्व असून्च शकत नसता तर त्याच्यासाठी निराळे चिन्ह असण्याची आवश्यकता नव्हती. पण चरणान्त्य अकार किंत्येकदा न्हस्व असू शकतो. तेव्हा शुद्धलेखन करायचें म्हणजे कवितेंत तो जेव्हा दीर्घ असेल तेव्हा स्वर ओका मात्रेने पुढे लाभवायचा आहे हैं दाखवायला त्याच्यापुढे ५ हैं चिन्ह घालावें.

“तेव्हा आम्ही महटले, “ही न्हासाची
रजनी केव्हा जाअिल विरुनि साची ?—
स्वतन्त्रतेची पहाट ती येअिल ऽ?”
अुत्कर्षाचा दिन केव्हा सुचवील ऽ.” (केक २०)

चरणान्ती ओक मात्रेच्या विरामाचीहि कूस नसते, केवळ खटका असतो तेव्हा अन्त्य अकार न्हसवू अुच्चारावा लागतो.

- (१) “ भुललो देखुनि सकळहि सुन्दर
सुराङ्गाना तों नाचति भूवर. ” (केक १४३)

(२) “ मन किती अुताविळ घेत धाव
कधि वरिन नोवरी हीच हाव. ” (देशा ३७)

(३) “ आम्ही श्रीरामाचे चाकर शु
“ हरिकीर्तन आमुचा मुशारा, रामनाम तुपसाखर १
अमृतरूप घरि बसल्या देतो स्वात्मसुखाची भाकर.” २ (अक १३७)

चरणान्त्य अकार हा छन्दाच्या सोयीसाठी जसा दीर्घ होऊ शकतो तसा तं छन्दाच्या सोयीसाठी गाळतांहि येतो. हा गाळावयाचा अकार वर्णाखाल हलचिन्ह काढून दाखविणे हें शुद्धलेखन होआल.

“ पाखरा, येशिल का परतून् ?

मत्त्रेमाने दिल्या खुणांतुनि ओक तरी अठवून् ? ” (टिक ११४१

अशा ठिकाणी अन्त्य अक्षर अकारविरहित असूनहि तो वर्ण पाय मोळून लिहिं किल्येकांना चुकीचं वाटते. जो अकार अुच्चारावयाचा नाही तो खुणेने तस दाखविण्यांत चूक कोणती ? तो अकार अुच्चारावयाचा असतो असा ज्यांना भर होतो त्यांच्या भ्रमाचा निरास करण्यासाठी वरील पद्धाच्याच जारींतील संस्कृ पद्य देतो. तुलना अवश्य करून पहावी.

“ विजयते रामदूत हनुमान्

यो रघुपतिनासह सुग्रीवं मैत्र्या योजितवान् ” (विदप ८)

हा अन्त्य अकार अुच्चारित आहे असें समजून त्याचा ओक लघु गणून अर विन्दादि भिन्न वृत्तें हिन्दी छन्दःप्रभाकरांत साडिगतलेलीं आहेत; परन्तु ह अकार अनुच्चारित आहे तसा गणात्यास वृत्तभेद होत नाही. अुदाहरणार्थ, छन्दःप्रभाकरांतील अरविन्द (पृ. २०७) हें वृत्त वस्तुतः दुर्मिलच होय.

अकार गाळण्याची ही मोकळीक चरणान्तीच ठेविलेली आहे, अितर नाही. दैनिक बोलींत शब्दान्त्य अचा अुच्चार क्वचितच होतो; आणि जर, मग कळ अित्यादि द्यक्षरी शब्दांतील अन्त्य अकार गळून अुपान्त्य अ हटकून दी होतो. तरी पद्यांत हा शब्दान्त्य अकार अुच्चारावा आणि अुपान्त्य अकार ज्वस्वन गणावा अशी वहिवाट आहे. जर मग, कळ अित्यादि शब्दांचें लगत्वलेखन (~) असेंच होते. बोलतो, चालतो अित्यादि शब्दांतहि मधला अकार गळून सामान्य अुच्चार बोलतो, चालतो असा होतो; तथापि या अुच्चाराला अद्यापि मान्यत मिळालेली नाही. ओरब्हीचा अुच्चार आणि काव्यपठनांतील अुच्चार यांतील ह भेद स्वाभाविकपणाला थोडा मारक होतो हें निःसंशय खरें आहे. हा भेद काढून टाकित्यास भाषेचें स्वरूप किती निराळें दिसेल या कल्पनेनेच ढों

७२ यमक, यति, अक्षर आणि गण

मिटून घ्यावेसे वाटतात. तथापि ही क्रान्ति बहुजनांच्या योजनेने आणि दण्ड-काने घडवून आणल्यास तें अनिष्ट होअील असें मात्र नाही.

‘राजा शिवाजी’ या काब्याचे कर्ते महादेव मोरेश्वर कुण्टे^१ हे खिस्तशके १८६९ मधील आपल्या प्रस्तावनेंत म्हणतात, “ हा शुद्ध मराठी शब्दांचा दोष नाही; पण अक्षरविभागणीची आणि अक्षरमोजणीची पद्धत ही अनियमित आणि अस्वाभाविक आहे. मराठी शब्द जसे अुच्चारिले जातात तसे ते लिहिण्यांत येत नाहीत. अुदाहरणार्थ अुच्चलून या शब्दाचा अुच्चार करितांना पूर्ण चार अक्षरे कोणीहि अुच्चारीत नाही. च हें केवळ व्यञ्जन असून तें तत्पूर्वील ‘अु’ मध्ये समाविष्ट होतें आणि त्यामुळे तें अक्षर गुरु होतें. लेखी मराठी आणि बोललेली मराठी यांच्यातील हा भेद जोंपर्यन्त दूर करण्यांत येत नाही, निदान ओळखला जात नाही, या भेदाच्या जाणीवेवर जोंपर्यन्त ऐखादी नवी पद्धति स्थापण्यांत येत नाही तोंपर्यंत मराठी पद्धरचनेच्या कार्याची ही हानिच्च होत रहणार. हें जाणून शब्द जसे अुच्चारण्यांत येतात तसेच ते माझ्या काब्यांत लिहिण्याची पद्धति मी निर्भीडपणे स्वीकारिली. म्हणून वाचकाला ‘खालचा’च्या ठिकाणी ‘खालचा’ असें आढळेल. ‘खालचा’ हें रूप खरोखर कर्णकदु आहे.”

१ मूळांत शब्द पुढीलप्रमाणे आहेत. “ It is not pure Marathi words that are at fault, but the system of quantification now in force is irregular and unnatural. Marathi words are not written as they are pronounced. For instance nobody pronounces अुच्चलून as consisting of four full syllables, but च् is only a consonant and is amalgamated with अु which therefore becomes long by position. So long as this difference between Marathi written and Marathi spoken is not removed or atleast recognized; so long as some innovation founded on the knowledge of this difference is not introduced the cause of Marathi metrical composition should suffer. Aware of this, I fearlessly adopted the method of writing words as they are spoken in my poem. So the reader will find खालचा instead of खालचा which is really unmusical.” (Preface p. 23)

ऋग्काराला स्वर न समजतां र+अृ असें अक्षर समजून त्या धोरणानें निर-पवाद रचना करण्याचा जो अुपक्रम मी चालू केला आहे तो कुण्ठे यांनी दाख-विलेल्या दिशेनेच आहे. परंतु या अवब्ध्याशा सुधारणेलाच अज्ञान आग्रहाने किती विरोध होत आहे! मग कुण्ठे यांची सम्भावना ६५ वर्णमागे कशी झाली असेल याची कल्पनाच करावी.

शिष्टसम्मत आणि सर्वत्रप्रचलित असा स्पष्टोचार हवा.

जा स्पष्टोचार शिष्टसम्मत आणि सर्वत्र प्रचलित आहे त्याप्रमाणे जें लेखन तें शुद्ध होय आणि त्याप्रमाणेच पद्यांतहि रचना असावी. वैयक्तिक अुच्चार-वैचित्र्याला मात्र अगदी महत्त्व देऊ नये.

“दीर्घाक्षरमपि जिहा हस्वं चेत्पठति तदपि भवति लघु

द्वौ वा त्रीनथ वर्णनेकं जातीहि शीघ्रपठनाच्च” (के २२ टीका)

हा नियम नागर सुसंस्कृत मराठीचा नवे. त्याचप्रमाणे दैनिक वोलींत काही अुच्चार आपण घाअीघाअीने अस्पष्ट आणि लघु करितो; त्याप्रमाणे रचना करितां कामा नये. अुदाहरणार्थ ‘महा’ या शब्दांतील ‘हा’चा अुच्चार घाअीघाअीने कित्येकदा अस्पष्ट आणि नहस्व केला जातो म्हणून काही

“पार्थसखा म्हण वोधितसे भगवन्त पहा महाभारतयुद्धीं” (अुभ)

“महाराष्ट्राच्या पुण्याअीच्या फुलल्या फुलवेली” (कुण्ठी)

अशी रचना रसिकमान्य होणार नाही. प्राचीन मराठी कवींच्या काढ्यांत शैथिल्य आढळतें म्हणून तशी रचना आता भाषा नागर, सुसंस्कृत, सुसङ्घटित आणि रेखीव झाल्यावराहि करणें असमंजसपणाचें होओील. सोहिरोबा आभिये यांच्या

“सर्वची पाहातां अुदासिन मना काहीचि ना वाटते

हे पञ्चात्मक सब विश्वरचना सम्भूत हें आटतें,

ना पाचारित अडिंग येअुनि वहू वैराग्य हें दाटतें,

सोहीग म्हणे भ्रान्तिचें वसन की निभ्रान्त हें फाटतें” (सोआप १७१)

या शार्दूलविक्रीडितांतील श्लोकासारखी रचना आता असून्यच झाली पाहिजे.

८१ यमक, यति, अक्षर आणि गण

लेखनाप्रमाणे सरळ वाचन करीत गेले की तें प्रायः शुद्ध व्हायचेंच हा जसा बालबोध (नागरी) लिपीचा विशेष आहे, त्याप्रमाणे आधुनिक मराठी कविता लेखनाप्रमाणे सलग सष्टु वाचीत गेल्याने तिच्यांतील छन्दाचा बोध आपोआप होतो, हा जो बहुमोल विशेष मोरोपन्त-देवलादि पद्यग्रंथाना मराठीत कमावून आणिला आहे तो गमावणे अनर्थवाह होअील. हा विशेष प्राचीन मराठी कवितेत नसल्यामुळे शेकडों अर्थदृष्ट्या सरस अशीं पदे दुर्दैवाने गद्यासारखीं वाचावीं लागतात; कारण लेखनानुसारी वाचनाने त्यांच्यांतील छन्दाचा बोध होत नाही. पद्यरचनेत अडचणी येत नाहीत असें नाही; परन्तु अडचणीच्या निमित्ताने अस्पृष्टेचाराचा चञ्चुप्रवेश होअूं दिला तर तो परिणामीं घातक शाल्याविना रहणार नाही. प्रणय, प्रीति आणि प्रेम ही शब्दत्रयी मात्र जितकी अपरिहार्य तितकीच जाचक आहे तेव्हा या तीन शब्दांच्या पुरताच 'तीव्रप्रयत्नोच्चार' क्षम्य ठरेल. संयुक्त वर्णाचा अुच्चार अस्पष्ट करणे हा अक्षम्य दोष आहे हें मनाला पटल्याविना तो टाळण्याचे कष्ट कोणी करणार नाही. असे दोष जितके दुर्मिळ तितके कवीचे पद्यपद्वल प्रशंसनीय ठरतें. असे दोष टाळतां यावेत म्हणूनच तर कवीला शब्दक्रम फिरविण्याची, अपरिचित पर्याय वापरण्याची आणि शब्दांचीं रूपे विकृत करण्याची थोडी मोकळीक असते.

४ निरङ्कुशत्वाच्या मर्यादा

या मोकळीकीचा विचार थोड्या विस्ताराने येथेच करून टाकणे वरें. पद्यरचना म्हणजे विशिष्ट साच्यांत निरनिराळ्या मात्राकाराचे शब्द-खडे बसवून करावयाची सार्थ आणि लयवद्ध अक्षररचना होय. ही जितकी हृदयङ्गम तितकीच दुष्कर असल्याने गद्यलेखकापेक्षा कवीला थोडे अधिक स्वातन्त्र्य देण्यांत येतें. हेच निराळ्या शब्दांनी साड्गायचे म्हणजे काव्याची गद्यभाषासरणी-पासून च्युति ही काही प्रमाणांतच क्षम्य असते. तेव्हा कवीने किती स्वातन्त्र्य चालवावे याचा विचार नेमस्तपणाने आणि तडजोडीने व्हायला पाहिजे. कवि आणि वाचक यांनी ओकमेकांची सोय पहायला हवी; आणि भाषा ही सर्वोच्चीच असल्यामुळे तिच्या स्पैर्योकडे, स्वत्वरक्षणाकडे आणि संवर्धनाकडे सर्वांनीच लक्ष्य पुरवायला हवें. शब्दक्रम फिरविण्याची आणि अपरिचित पर्याय नि शब्दांचीं

प्राचीन वा ग्रामीण रूपें वापरण्याची मोकळीक कवीला असली, तरी आपल्या भाषेत दूरानव्य आणि दुबोधता हीं येत नाहीत याविषयी कवीला दक्षता बाळगावीच लागते. ज्या कालांत कवि रचना करितो त्या काळच्या लोकांना तो आपलीच प्रचलित भाषा लिहीत आहे हें पटले पाहिजे. नाहीतर त्यांना त्या काव्याविषयी आपुलीक वाटणार नाही. कवीला ओकन्दर ज्या शब्दसङ्ग्रहाची आवश्यकता भासते त्यांत अव्ययसर्वनामादि पदोपर्दी येणारे काही शब्द असतात, आणि मराठी पद्यांत त्यांची अनेक रूपें प्रचलित आहेत. तेव्हा या बहुरूपी चिल्हर शब्दांचा अुपयोग केल्यास आणि समानार्थी शब्दांचा साठा ठेविल्यास, “अपि माषं मषं कुर्यात् छन्दोभङ्गं न कारयेत्” असें जरी वचन आहे तरी सामान्यतः शब्दांची विकृति करण्याचा प्रसङ्ग कवीवर ओढवणार नाही.

(१) संस्कृत धातूगासून, भूतकालाचक धातुसाधित अव्ययापासून, आणि नामापासून, तसेच मराठी नामापासून नि विशेषणापासून क्रियापदे सिद्ध करण्याने अर्थ थोडक्या शब्दांत साडगतां येतो. अशा रीतीने सिद्ध केलेलीं क्रियापदे अुच्चारसुलभ आणि सुठसुटीत मात्र असावीत. प्राचीन मराठी कवींनी धालून दिलेले हें वळण पद्यांतच नव्हे तर निर्भांडिपणे गद्यांताहि गिरविले पाहिजे. यांत भाषेचें हितच आहे.

(२) करीं, करिशी, करी, करिती यासारख्या रूपांचा अुपयोग अनेक काळ दाखवायला होतो. यांचा त्याग करू नये. अीकारान्त रूप सकर्मक क्रियापदासाठी योजण्याकडे लक्ष्य द्यावें.

(३) न हें अव्यय वाक्यांत कोठैहि धालून क्रियापदाचें नकारार्थी रूप साधितां येतें.

(४) काही क्रियाप्रदांच्या भूतकालाच्या रूपांत अुडला, अुडाला असे दोन्ही प्रकार आहेत. दोन्हीहि पद्यांत रूढ असले तरी होतां होअील तों जें रूप गद्यांत रूढ आहे तें वापरण्याकडे प्रवृत्ति असावी. अुवाला, जुवाला, झिजाला, तसेच निघला, निमला, मिळला हीं रूपें बहुशः कोणी गद्यांत वापरीत नाही आणि पद्यांतहि वापरू नये.

(५) करिती, करिशी यांच्या ठिकाणीं करिति, करिशि हीं रूपें केव्हा केव्हा

८३ यमक, यति, अक्षर आणि गण

वापरावीत; परन्तु जारी, करी अशा द्यक्षरी रूपांतील अन्त्यस्वर न्हस्व करू नये.

(६) करीत, जाशील अशा अकारान्त रूपांतील अुपान्त्य स्वर न्हस्व केला तरी चालेल; परन्तु अन्त्याक्षर दीर्घ असतांना अुपान्त्य स्वर न्हस्व असतो तो दीर्घ करून फुडकीतों, करीती अशी रूपें योजणे टाळावें.

(७) गेली, अुठली अशा भूतकाळाच्या रूपांतील अन्त्य अी न्हस्व करू नये. ब्रसेल, जातेस अशा रूपांतील अुपान्त्य ओकार न्हस्व करण्यासाठी बसल, जातेस अशी रूपें वापरू नयेत. पाहुं याचीं पाहों, पाहुं अशीं दोन्ही रूपें चाल-तील; परंतु करो, करोत यांचीं करु, करूत अशीं रूपें युक्त वाटत नाहीत.

(८) लागली याच्या ठिकाणी 'लागयिली' (केक २०) हें रूप कसेसेच वाटतें. अशीं रूपें वैरल्यानेच वापरावीत. धाविच्चला, करिजेतो अशीं रूपें मात्र आधुनिक मराठी पद्यांत मुळीच वापरू नयेत.

(९) घेअी, देअी अशा द्यक्षरी रूपांच्या ठिकाणी घे, दे, ने, पी, भी, ये, वी, हो अशीं ओकाक्षरी रूपें वापरणे सोयीचेच आहे.

(१०) अून प्रत्ययान्त शब्दांत अूचा अु, ओ करितां येतो आणि न चीं नि, नी, निया, नीया अशीं चार रूपें करितां येतात. करौनि, म्हणौनि हीं रूपें मात्र आता चालणार नाहीत.

(११) 'कां करितां विघ्नाला ?' (टिक १०६) याप्रमाणे द्वितीयेचा प्रत्यय निष्कारण लावणे अिष्ट नाही.

(१२) विभक्तिप्रत्ययाचा लोप करून तें कार्य सामान्यरूपाकडूनच करून घ्यावयाचें तें सुद्धा अकारान्त आणि आकारान्त नामांच्याच आणि द्वितीयान्तु-र्थीपुरतेंच करून घ्यावें. 'तातडीने'चें कार्य 'तातडी' या रूपाने करून घेणे योग्य नाही.

(१३) तें हा द्वितीयेचा प्रत्यय, अें, अीं, हीं हे तृतीयेचे प्रत्यय आणि आं, अीं: हे सप्तमीचे प्रत्यय हे पद्यांतच आढळतात. तारतम्याने त्यांचा अुपयोग चालू ठेवायला काही अडचण नाही. अें, अीं हे तृतीयेचे प्रत्यय अकारान्त नामासच लावावेत आणि सप्तमीचा प्रत्यय अीं याचें न्हस्वीकरण करू नये.

(१४) सामान्यरूपांतील अुपान्यस्वराचें न्हस्वीकरण करू नये. सतिला, काकुने हीं रूपें वापरणे अुचित नाही.

(१५) विशेष्यांच्या सङ्गती विशेषणांसाहि विभक्तिप्रत्यय लावण्याची संस्कृ-
तांतील पद्धत मराठीत योग्य नाही. 'पवित्रे चरित्रे' 'पावने अुपवने' 'मङ्गले
जडूगले' हे प्रयोग अमराठी वाटतात.

(१६) शुद्ध संस्कृत शब्द स्थिरोचार असल्यास त्यांची विकृति करू नये.
सामान्यरूप करितांना अुपान्त्य स्वर दीर्घ असल्यास तो न्हस्व होतो हा मराठी
शब्दांच्या विषयींचा नियम संस्कृत शब्दांना लावू नये. प्रितीला, रूपानें हीं रूपे
चाडूगलीं दिसत नाहींत. 'शरिराला' हें रूप ओकवेळ चालेल; पण 'शरिरभोग'
तर अगदी असह्य होतो.

(१७) नदी, वधू यांसारखे जे दीर्घ स्वरान्त शब्द आहेत त्यांतील अन्त्य
स्वर कधीच न्हस्व करू नये.

(१८) प्रीति, हेतु यासारख्या अिकारान्त आणि अुकारान्त नामांतील
अन्त्यस्वर छन्दोवशात् दीर्घ लिहावेत; प्रीत, हेत अित्यादि काही थोडक्या शब्दांत
यमकासाठी अन्त्य अकार होअू यावा. समासांत मात्र हे शब्द शुद्ध रूपांतच
योजावेत. दृष्टीशर, प्रीतीयुक्त, रघूनायक अशीं समस्तरूपे त्याज्य होत.

(१९) हृत या नामाचे हृदी हें सप्तमीचे रूप चालू ठेवावें पण समासांत
हृदकमल न म्हणतां हृत्कमलच म्हणावें.

(२०) शशिन्, हस्तिन् सारखीं जीं नामें आहेत त्यांची प्रथमेचीं रूपे
शशी, हस्ती अशीं असतात. या रूपांतील अन्त्य अीकार न्हस्व केला तरी
चालेल; पण अुलटपक्षीं समासांत शशी-वदना, हस्तीदन्त अशीं रूपे त्याज्य
गणावींत.

(२१) छन्दस्, तपस्, तेजस्, नभस्, यांसारखीं जीं नामें आहेत
त्यांतील अन्त्य सूचा साहजिकच विसर पडतो. शिक्षणाच्या प्रसारामुळे छन्दो-
मङ्गरी, तपोवल, तेजोभङ्ग, मनोरङ्गन अित्यादि समास जरी सर्वसामान्य
परिचयाचे झाले आहेत तरी नवीन समास करितांना मन-रङ्गनासारखे कर-
ण्यांत आले तर ते क्षम्य मानावेत.

(२२) मराठी समासांत सन्धि वैकल्पिक असला तरी शुद्ध संस्कृत समासांत
तरी या विकल्पाला वाव नसावा. 'प्रभातभुदय,' 'जन-अिच्छा,' 'अुत्कण्ठा-
अनळ' अशीं समस्तरूपे वापरू नयेत.

८५ यमक, यति, अक्षर आणि गण

(२३) प्राचीन मराठी कवितेंत अकारान्त स्थीलिड्गी नामांना निष्कारण ओ जोडीत असत जसें आगी, सरी, चाडी, तळमळी. हीं रूपें आता नकोर.

(२४) आता, आपणां, आपुला अित्यादि पाच सहा शब्द सोडले तर शब्दारम्भांच्या आचा अ करणे युक्त नाही. आड्ग, आजून, आठस हीं रूपेहि त्याज्य मानावीत.

(२५) धक्का, बुक्की, हद अित्यादि शब्दांत दुहेरी व्यञ्जनाच्या ठिकाणी ऐकेरी व्यञ्जन सहसा वापरू नये.

(२६) छी, थू, तू, मी अित्यादि ऐकाक्षरी शब्द न्हस्व वापरू नयेत; पण हा नियम की, नी, ही, या अव्ययांना लागू नसावा.

(२७) सर्वनामांच्या रूपांत विविधता फार आहे. मला याच्या ठिकाणी मज, मजला, मजलागी, मजलागून, मशी, मजशी, मातें, मजप्रति अशीं आठ रूपें वापरितां येतात. माझ्या, तुझ्या, त्याच्या, याचीं माझिया, तुक्किया, त्याच्चिया अशींहि रूपें होतात. अियेस, तियेचें, तयाला, मियां, म्यां, तुवां, त्वां अित्यादि विविध रूपें तारतम्याने वापरून जिवन्त ठेवावीत. आम्ही तुम्ही, माझी, तुक्की, त्याची अित्यादि शब्दांतील अन्त्य स्वर न्हस्व करू नये. ही, जी, ती या स्थीलिड्गी रूपांच्या ठिकाणी हे, जे, ते हीं रूपें यमकादि शब्द-चमल्कृतीपुरतीच वापरण्यासारखीं आहेत.

(२८) सर्वनामांप्रमाणेच अव्ययांचींहि विविध रूपें आढळतात. याच शब्दांना चिलहर म्हटले आहे. अितर शब्द अविकृत रहावेत म्हणून या किरकोळ शब्दांचीं विविध रूपें चालूं रहावीत हेंच योग्य होय. रूपांची विविधता पहा:-

(१) अलीकडे, अल्याड, औलीकडे, औलाड.

(२) असें, औसें, ओवि, ओवी, कसें, कैसें, केवि, केवी, तसें, तैसें, तेवि, तेवी

(३) आज, आजि, आजी.

(४) आणि, अन्, नि.

(५) अिथ, अिथे, येथे, कुठ, कुठे, कोठे, तिथ, तिथे, तेथे.

(६) कर्डी, कैं, कदा, कधी, कव्हा, केव्हा, जर्डी, जैं, जंव, जधीं, जव्हा, जेव्हा त्याच्चियांतील तर्डीं, तैं अित्यादि

- (७) कळून, कून, पासून, पून.
- (८) खाली, खालें, खालाति, खालती, खालील, खालला.
- (९) जर, जरि, जरी, तर, तारि, तरी, परि, परी, परीस.
- (१०) झाणी, लवलाही, लौकरी, झडकरी, सत्वरी.
- (११) नाही, नहि.
- (१२) नित्य, नित.
- (१३) पलीकडे, पल्याड, पैलीकडे, पैलाड.
- (१४) पुढे, पुढं, पुढारीं, पुढारां, पुढतें, पुढील, पुढला.
- (१५) भंवती, भवतें, भवताली, भोवतां, भोंवतीं, भोंवतें, भोवताली, सभोवती, सभोंवताली.
- (१६) मग, मा.
- (१७) मध्ये, मधे, मधि, मधी, माजि, माजी, माझारीं, भीतरीं.
- (१८) वर, वरि, वरी, वरति, वरती, वरतें, वरील, वरली.
- (१९) विना, विणे, वीण.

निरङ्गुशत्वाच्या या ज्या मर्यादा घालून दिल्या आहेत त्या पाहतां त्यांत अेकसूत्रीपणा नाही हें अुघड आहे. पण हा दोष व्यक्तिशः कवीचा वा भाषेचा नसून मूलभूत मनुष्यस्वभावाचा आहे. व्यक्तींतसुद्धा जर आत्यन्तिक अेक-सूत्रीपणा आढळत नाही तर अशा कोऱ्यवधि व्यक्तींची मिळून जी भाषा तिच्यांत त्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. मनुष्य अेकीकडे अेकसूत्रीपणा आणण्याचा प्रयत्न करितो तर दुसरीकडे जें चिरपरिचयाचे रुढ आहे तें त्याला सोडवत नाही. तेव्हा विसङ्गति आणि तडजोड हीं या मूलभूत द्वैताचींच फळें आहेत. शुद्ध संस्कृत शब्दांचे प्रयोग संस्कृत व्याकरणास अनुसरून करावेत असें ठरवून दारा, समाधि अित्यादि शब्द पुलिंग्गी वापरले तर तें हास्यास्पद पाण्डित्य होतें; वरें, मराठी व्याकरणाचे नियम यच्चयावत् सर्व शब्दांना लावावेत असें ठरवून, 'आधुनीक', 'विरीध' 'प्रितीला' अशीं रुपे लिहूं लागलों तर तो निर्गल सुधारकपणा होतो; आणि डोळ्यापुढे नकोसा वाटतो तरी सुधारणेची दिशा ठरली की त्या दिशेने थोडीफार प्रगति करीत रहावें हें युक्त होय.

८७ यमक, यति, अक्षर आणि गण

५ गणविचार

गण म्हणजे चरणाचा स्वाभाविकपणे पडणारा भाग होय. पद्य जर आवर्तनी असेल तर चरणांत ठराविक कालांत अुच्चारल्या जाणाऱ्या अक्षरांचे जे गट पडतात ते स्वाभाविक गण होत. हे सदैव ओकाच अक्षरसङ्ख्येचे आणि लगक्रमाचे कसे असतील ? “अच्युतं केशवं रामनारायणम्” या चरणांत (-०-) असे अक्षरी गण चार पडतात, तर “धुनोतु नो मनोमलं कलिन्दननिंदनी सदा” या चरणांत (-०-०-) असे चतुरक्षरी गण चार पडतात. रुक्मवती वृत्तांत (-००-०-) असे पञ्चाक्षरी गण दोन पडतात तर दोधक वृत्तांतील दोन गण (-०००-००) आणि (-००-०-) असे भिन्न भिन्न पडतात. शालिनी वृत्तांत गण या दृष्टीने पहातां (----) आणि (-०---०--) असे पडतील.

पिंडगलोक्त त्रिक

वृत्तांचे लक्षण म्हणजे चरणांतील अक्षरांची सङ्घरब्या आणि लगक्रम हीं साडगणाऱ्याच्या ज्या अनेक शास्त्रोक्त पद्धती आहेत त्यांपैकीं पिंडगलाच्या पद्धतींत अक्षरी गणांची, त्रिकांची योजना आहे. ही पद्धति अधिक रुढ झाल्या-मुळे गण हे अक्षरीच असले पाहिजेत हा समज रुढ झाला आहे. या गणांतहि काही शुभ आणि काही अशुभ मानण्यांत येऊन त्यांच्या देवता आणि त्यांचीं फले हीं कल्पिण्यांत आलीं आहेत ! पण या देवखुळेपणाच्या प्रपञ्चाला पिंडगलाच्या सूत्रांत आधार नाही.

या अक्षरी गणांच्या नावांच्या साहाय्याने कोणत्याहि वृत्तांचे लक्षण थोडक्यांत आणि अच्यूक माणळून ठेवितां येतें ही गोष्ट खरी; आणि म्हणूनच विष्णुने जसें त्रैलोक्य व्यापिले तसें य, म, त, र, ज, भ, न, स, ल आणि ग या दहा अक्षरांनी, समस्त वाढमय व्यापून टाकिले आहे असें केदारभट^१ म्हणतो.

१ “ म्यरस्तजमनलगसंमितं ब्रमति वाढमयं जगति यस्य

स जयति पिंडगलनागः शिवप्रसादाद्विशुद्धमतिः ” (हलायुध)

“ म्यरस्तजमनगैर्लान्तैरेभिर्दशभिरक्षरैः

समस्तं वाढमयं व्याप्तं त्रैलोक्यमिव विष्णुना ” (के ११६)

‘यमाताराजभानसलगम्’ या सूत्राने पिंडगलाने साडिगतलेल्या गणांची नवें आणि स्वरूपे वान्धून टाकिलीं आहेत. कोणतीही तीन अक्षरे क्रमाने घेतलीं असतां त्या त्या व्यक्तरी शब्दाचें जें लगत्वरूप होतें तें त्यांतील आद्याक्षराने निर्दिष्ट होणाऱ्या गणांचे स्वरूप होय.

यमाता (० --), मातारा (---), ताराज (-- ०), राजभा (-० -) जभान (० - ०), भानस (- ० ०), नसल (० ० ०), आणि सलगं (० ० -), ही य, म, त, र, ज, भ, न आणि स या गणांचीं रूपे होत. ल (०) हें अक्षर लघुदर्शक असून ग (-) हें गुरुदर्शक आहे. यांच्या साहाय्याने वृत्तलक्षण थोडक्यांत साड्गता येतें जसें, “शार्दूलविक्रीडितं मसौ जसौ तौ ग् आदित्यऋषयः”. परन्तु अर्थशून्य आणि अुच्चारकठिण सूत्र न्हस्वतम असलें तरी विनच्चूक लक्षांत ठेवायला थोडे श्रम पडत नाहीत. अेखाच्या श्लोकाचें वृत्त कोणतें म्हणून कोणी विचारिलें तर आपण काही गण माण्डून सूत्रस्मरणानें तें ओढखीत नाही. वाचतां-वाचतांच तो श्लोक कोणत्या ओढखीच्या श्लोकासारखा आहे हें आपला कान साड्गतो, आणि मग आपण त्या ओढखीच्या श्लोकाच्या वृत्ताचें नाव साड्गतो. म्हणून, वृत्त ओढखतां यायला प्रत्येक सुप्रसिद्ध वृत्ताचें अेक अेक अुदाहरण चाड्गलें ध्यानांत ठसलें की पुरें. विचारलेल्या श्लोकाची शुद्धता तुलनेने सहज पारखतां येअील. यतिस्थानेहि श्लोक म्हणतांना आपण विशेष कोठे थाम्हतों हें पाहूनच ध्यानांत रहातात. तेव्हा तोण्डपाठ करावयाच्या शुद्ध श्लोकांत त्याच्या वृत्ताचें नाव ग्रथित केलेलें असल्यास तेहि अनायासें साड्गतां येअील. व्यक्तरी गणाहि साड्गा म्हणून कोणी आग्रहच केल्यास आरम्भीपासून व्यक्तरी तुकडे पाडून लगक्रम माण्डून यमाताराजभानसलगम् या सूत्राच्या साहाय्याने त्या गणांचीं नवेंहि साड्गतां येतील.

२ दुसरे अेक सूत्र “मायावी यतात्मा रावणः सहसा तन्त्राणि जजाप भावय न अिति” हें अेका विद्वान् जर्मन स्नेह्याकडून मिळालें असें चार्लेस फिलिप ब्रायुन आपल्या Sanskrit Prosody च्या ३ च्या पृष्ठावर म्हणतो. “यमाताराज-भानसलगम्” हें सूत्र पाणिनीने केलें असें याच ब्रायुनने २८ च्या पृष्ठावर लिहून ठेविलें आहे. या सूत्राचा अुगम मला सापडला नाही.

८९ यमक, यति, अक्षर आणि गण

“शार्दूलासच कौतुकास्पद गमे शार्दूलविक्रीडित”

---| ~ ~ - | ~ - ~ | ~ ~ - | -- ~ | -- ~ | -

मातारा सलगं जभान सलगं ताराज ताराज गं

तेव्हा, शार्दूलविक्रीडिताच्या ओका चरणांत १९ अक्षरे असून मसजसतत असे क्रमाने गण पड्डन शेवटी ओक गुरु असतो; आणि यति वाराव्या अक्षरानन्तर असतो असें सहज साड्गतां येतें.

परन्तु वृत्तशानाला या त्रिकांचा काही अुपयोग नाही.

अध्याय ३ रा

वृत्तविचार आणि वृत्तविस्तार

शिखा,^१ खजा नि चूलिका हे प्रकार वगळत्यास संस्कृतांत पद्याचें परिमाण चतुष्पदी हें आहे. शिखा, खजा नि चूलिका या प्रकारांत चरण दोन दोनच असले तरी ते दीर्घ असल्याने म्हणतांना त्यांचे स्वाभाविकपणेच चारचार चरण होतात. संस्कृतांत बहुशः अनुष्टुप् छन्दांतील चतुष्पदीसच श्लोक म्हणतात; तथापि शङ्कराचार्यकृत 'प्रातःस्मरामि हृदि संस्कृतदात्मतत्त्वम्' या 'प्रातःस्मरण' स्तोत्रांत वसन्ततिलकावृत्ताच्या तीन चतुष्पदां असून त्यांना अुद्देशून नन्तर

“ श्लोकत्रयमिदं पुण्यं लोकत्रयविभूषणम् ।
प्रातःकाले पठेद्यस्तु स गच्छेत्परमं पदम् ॥ ”

असा श्लोक आहे. मराठींत कोणत्याहि वृत्तांतील चतुष्पदीस श्लोक म्हणतात.

ज्या पद्यांतील चरण विशिष्ट अक्षरसङ्ख्या, लगक्रम आणि मोडणी वा गणविभागणी यांनी नियमित असतात तें वृत्त होय. मोडणी म्हणजे पिङ्गलोक गणांचा क्रम नव्हे तर अन्तर्गत आन्दोलनानुसार होणारी गणविभागणी होय. अक्षरसङ्ख्या आणि लगक्रम हीं अभिन्न असलीं म्हणजे आरम्भापासून गणना करून चरणाचे जे व्यक्षरी तुकडे वा गण पडतात ते पिङ्गलोक गण अेका ठराविक क्रमानेच येतात. पण पिङ्गलोक गणांचा क्रम अभिन्न असूनहि अन्तर्गत आन्दोलनानुसार होणारी गण-विभागणी भिन्न भिन्न होअूं शकते. या गणविभागणीस मोडणी म्हटलें आहे.

मणिगुणनिकर [। ० ० ० ० ० ० ० ! ० ० ० ० ० ० -] (पि ७/१३)

शशिकला [। ० ० ० ० ० ० ! ० ० ० ० ० ० | -] (हे २/२४४)

स्फूर्ति [। ० ० ० ० ० ! ० ० ० ० ० ! ० ० -] (हे २/२४५)

^१ शिखा नि खजा हे प्रकार वृत्तरत्नाकर आणि प्राकृत पैद्यगल या दोनच ग्रन्थांत पादद्वयघटित आहेत.

हीं तीन वृत्तें अक्षरसझख्येने आणि लगळमाने ओकसारखीं असल्याने न, न, न, स, याच क्रमाने तिन्ही वृत्तांचे पिंगलोक्त गण पडतात; पण या तीन वृत्तांत अनुक्रमें अष्टमात्रक, सप्तमात्रक आणि षष्ठमात्रक आवर्तनें असल्याकारणाने त्यांची गणविभागणी निरनिराळी होते. आवर्तन किती मात्रांच्ये आहे, आवर्तनारम्भ किंतब्या अक्षरावर होतो, आणि गण-विभागणी कशी होते यांचा निर्णय करायला प्राचीन छन्दःशास्त्रकारांनी साड्हिंगतलेल्या यतिस्थानांचा फार अुपयोग होते. म्हणून लक्षण साड्हगतांना यति कोठे आहे हें साड्हगण्यांत येतें; आणि यतिभेदाने म्हणजेच मोडणी-भेदाने वृत्तभेद मानण्यांत येतो. वर दिलेल्या वृत्तांत यतिस्थाने खाली टिम्ब असलेल्या अुभ्यरेधांनी दाखविण्यांत आलीं आहेत. यति अनुक्रमें ८ व्या, ७ व्या आणि ६ व्या अक्षरानन्तर साड्हिंगतले आहेत त्यावरून आवर्तने हीं अनुक्रमें अष्टमात्रक, सप्तमात्रक आणि षष्ठमात्रक आहेत हीं गोष्ट कळते. परन्तु पुस्कळदा यति साड्हिंगतलेलेच नसतात वा भलत्याच म्हणजे अस्वाभाविक ठिकाणी साड्हिंगतलेले असतात. अुदाहरणावरून वृत्ताची मोडणी निर्णीत करूं म्हटलें तर ओखादेंच अुदाहरण असायचें आणि तेहि छन्दःशास्त्रकाराने रचून घातलेले असायचें. वृत्तब्याख्या सुधारायला त्या अुदाहरणाचा फारसा अुपयोग होत नाही. म्हणून ओखाद्या वृत्ताच्या जर अनेक मोडण्या सम्भवत असतील तर त्या साऱ्या देण्याचा प्रथत्व मी या ग्रन्थांत केला आहे. तथापि जेथे चरणांत ओखाद्या विशिष्ट गणाची आवृत्ति आहे तेथे, जेणे करून ती आवृत्ति भङ्गेल अशी मोडणी घेणे अुचित नाही.

चारी चरण भिन्न भिन्न लक्षणांनी युक्त असल्यास त्या वृत्तास विषम वृत्त म्हणतात. संस्कृतांत अनेक विषम वृत्तें साड्हिंगतलीं आहेत. त्यापैकी ओकाच विषम वृत्ताचा अुपयोग सलग दीर्घ रचनेत केलेला आढळतो. सौन्दरनन्द ३ रा, किरात १२ वा आणि शिशु १५ वा हे सर्ग अुद्रता नामक विषमवृत्तांत आहेत. या वृत्ताचें लक्षण अुत्पल (वबृ १०३/४८) या श्लोकावरील टीकेत

“प्रथमे सजौ यदि सलौच

नसजगुरुकाण्यनन्तरम्

यद्यथ भनजलगा: स्युरथो

सजसा जगौच भवतीयमुद्रता ”

छन्दोरचना

९२

असें देतो. अुद्धताचें पुढील अुदाहरण मराठींत अपवादरूपच असेल.

“ वहु भागला दितिसुतांसि
अतुल समरा करूनिया
राम तृष्णित वहु होयुनिया
रमला प्रियाननसुधानिषेवणी ”. (साव ९/५६)

सौन्दरनन्द काव्यांत (२/६४-६५) हे दोन श्लोक अुपस्थितप्रचुपित नामक विषमवृत्ताचे आढळतात.

“ हुडकिती सगर ते चहूकडे
हय त्यांसी परि कुठे न सापडे;
हुडकुनी हरितां मग चारही
करिती साठ हजार विचारही ”. (नग ७३)

या चतुष्पदींत चारी चरण लगक्रमदृष्ट्या भिन्न भिन्न आहेत; पण अेवढ्याने हें विषमवृत्त होत नाही. लगक्रमदृष्ट्या भिन्न असणारे चारी चरण जेव्हा अनेक श्लोकांत अनुक्रमे सारखे येतात; तेव्हा ते श्लोक अेका विशिष्ट विषमवृत्ताच्या सांच्याचे ठरतात.

चूलिका (पि ४/५२) [२७ ल | १ ग || २९ ल | १ ग] ही द्विपदी आहे. पहिल्या चरणांत सत्तावीस २७ लघू आणि मग अेक १ गुरु अशीं अक्षरे असतात; दुसऱ्या चरणांत ओकोणतीस २९ लघू आणि मग १ गुरु अशीं अक्षरे असतात. चूलिकेची मोडणी जर पद्मावर्तनी असली तर सोळा लघू अक्षरांनन्तर यति येतोच. पण हा यति साड्यिंगतलेला मात्र नाही. तेथेच चरण तोङ्नु द्विपदीची चतुष्पदी केल्यास या प्रकारास विषम वृत्तां ढकलितां येअील. पाहिला नि तिसरा चरण हे मात्र सोळा सोळा लघू अक्षरांचे असल्याने अेकसारखे होतात. हीच स्थिति शिखा (के २/३९), आणि खज्ञा (के २/४०) या दोन प्रकारांची आहे. शिखा [२८ ल | १ ग || ३० ल | १ ग] या प्रकाराचा व्यत्यय म्हणजे खज्ञा [३० ल | १ ग || २८ ल | १ ग] हा प्रकार होय. परन्तु पिंडगल, स्वयम्भू आणि हैमचन्द्र यांच्या मर्तें शिखा आणि खज्ञा हे प्रकार पादचतुष्यघटित आहेत. प्राकृत पैडगलाच्या मर्तें शिखाच्या १ ल्या चरणांत पञ्चवीस २५ लघू असून मग (-०) हा गण असतो; आणि दुसऱ्या

चरणांत ओकोणतीस २९ लघू असून मग (-०) हा गण असतो. खजामध्ये दोन्ही चरणांत छत्तीस ३६ लघू असून मग रगण असतो. (प्रापै १/१६१,१५८).

चूलिकेचा जो दुसरा प्रकार हलायुध साड्गतो त्यालाच केदारभट्ट अतिरुचिरा (के २/४२) म्हणतो. या प्रकारांत [२७ ल | १ ग] दोन्ही चरण सारखे असून ते सत्तावीस लघु आणि ओक गुरु मिळून झालेले असतात. सोळा लघूनन्तर चरण तोङ्न या द्विपदीची जर चतुष्पदी केली तर तें अर्धसम वृत्त होयील.

ज्या पद्यांत विषम वा ओज वा अयुक्त म्हणजे पहिला नि तिसरा हे चरण सारखे असतात; आणि सम वा अनोज वा युक्त म्हणजे दुसरा नि चौथा हे चरण सारखे असतात तें अर्धसम वृत्त होय. समवृत्तांच्या सङ्घर्षेच्या मानाने अर्धसम वृत्तें अगदीच अल्पसङ्घर्ष्य आहेत.

अर्धसम वृत्ताचा आणखी ओक प्रकार आढळतो; पण त्या प्रकाराचें पृथक् विवेचन कोणी केलेले नाही. या प्रकारांत चतुष्पदीचे पहिले दोन चरण सारखे ओका लगावलीचे असतात; आणि शेवटील दोन चरण सारखे, पण भिन्न लगावलीचे असतात. या प्रकाराच्या मिश्रणाचे स्फुट श्लोक आढळतात, ते पुढे वृत्तविहारांत दिले आहेत. परन्तु ओकसारखे अनेक श्लोक आढळल्याविना त्या प्रकाराला पृथक् स्थान प्राप्त होयां शकत नाही. अचलधृति आणि विद्युन्माला यांच्या अशा मिश्रणाने होणाऱ्या प्रकारांचा (पि ४/५०-५१, मागे पृष्ठ २३ पहा) पिढ्याल अुल्लेख करितो; परन्तु हलायुधाने दिलेल्या अुदाहरणाव्यक्तिरिक्त अितरत्र तशी रचना संस्कृतांत मला आढळली नाही. मराठींत मात्र मोरोपन्ताने आपलें सौम्य रामायण (मोसग्र ८/१३८) हें सौम्या नामक अर्धसम वृत्तांत रचिले आहे. चतुष्पदीचा पूर्वार्ध विद्युन्माला आणि अुत्तरार्ध अचलधृति असल्यास त्या अर्धसम वृत्ताला सौम्या (पि ४/५१) वा अनुग्रन्थीडा (के २/४१) म्हणतात.

चारी चरण ओकसारखे असले म्हणजे त्या वृत्ताला समवृत्त म्हणतात.

समवृत्तांचें वर्गीकरण चरणाक्षरसङ्घर्षेप्रमाणे करण्याचा आम्नाय आहे. ओका चरणांत जितकीं अक्षरें असतात तितक्या अक्षरांचें तें वृत्त मानण्यांत येतें.

ऐकाक्षरी वृत्तापासून सब्बीस-अक्षरी वृत्तापर्यंत अनुक्रमें (१) अुक्ता, (२) अत्युक्ता, (३) मध्या, (४) प्रतिष्ठा, (५) सुप्रतिष्ठा, (६) गायत्री, (७) आषिण्हू, (८) अनुष्टुभ्, (९) बृहती, (१०) पादिक्त, (११) त्रिष्टुभ्, (१२) जगती, (१३) अतिजगती, (१४) शकरी, (१५) अतिशकरी, (१६) अष्टि, (१७) अत्यष्टि, (१८) धृति, (१९) अतिधृति, (२०) कृति, (२१) प्रकृति, (२२) आकृति, (२३) विकृति, (२४) सद्कृति, (२५) अभिकृति, आणि (२६) अुकृति या नावाचे वर्ग कल्पिष्यांत आले आहेत. ज्या वृत्तांच्या चरणांत सब्बीसाहून अधिक अक्षरे आहेत त्यांना दण्डक वा मालावृत्त^१ म्हणतात. दण्डकांत ऐका विशिष्ट गणाची सारखी आवृत्ति असते तशी माला वृत्तांत नसते.

वृत्त फारच आखूड असल्यास अर्थप्रतिपादनाची अंडचण होते; आणि म्हणूनच प्रीति, विदग्धक, हारीत, तनुमध्या, कुमारलिता, आनन्द, हंसमाला अित्यादि वृत्तांच्या द्विरावृत्तीने अनुक्रमें पद्धिनी, मरालिका, स्वानन्दसम्राट्, मणिमाला, राजरमणीय, आनन्दकन्द, दया अित्यादि नवीन वृत्ते साधण्यांत आलीं असतील. सहासात-अक्षरी वृत्तांविषयी क्षेमेन्द्र मार्मिकपणाने म्हणतो,

“न पट्टसप्ताक्षरे वृत्ते विश्राम्यति सरस्वती

भृङ्गीव मलिकावालकलिकाकोटिसङ्कटे” (क्षेत्र २२)

वृत्त अतिशय दीर्घ असल्यास कवि आणि वाचक दोघांचाहि आूर भरून यावयाचा ! पद्यपाटव दाखवून वाचकांना चकित करून टाकण्यासाठी अतिन्हस्व वा अतिदीर्घ वृत्तांत जरी रचना करून दाखविष्यांत आली असली तरी अशीं क्लिष्टवृत्ते हीं रमणीयार्थाच्या स्वाभाविक प्रतिपादनाला निश्पयोगीच होते. भास, वराहमिहिर, वाघट, भवभूति अित्यादिकांच्या कृतींत दण्डकरचना आढळते यावरून दण्डकाचें प्राचीन महत्त्व दिसून येते. वराहमिहिराच्या ऐका दण्डकाच्या (वबृ १०३१६१) प्रत्येक चरणांत १०२ अक्षरे आहेत. सिद्धर्थिकृत अुपमितिभवप्रपञ्चाकथामध्ये दण्डकाच्या चतुष्पद्या नाहीत; तर ऐकऐक दोनदोन स्फुट चरण आहेत. या ग्रन्थाच्या ५ व्या प्रस्तावांतील (पृ. ८४१

१ भरत आणि केदारभट हे अभिकृतीच्या ठिकाणीं अतिकृति म्हणतात. २ मालावृत्त (भ १५१४७).

(रील) 'विलसतभटकोटि'^१ या दण्डकचरणांत ओकरों अष्टयाण्णव अक्षरे गाहेत ! तथापि येथूनहि सीमा फारच दूर आहे. वृत्तरत्नाचा टीकाकार नारायण इव पुढील पद्य अुद्घृत करितो,—

“ अेकोनसहस्राक्षरपर्यन्ता दण्डकाङ्ग्रयः प्रोक्ताः

वर्णत्रिकगणवृद्धया नदितयाच्या महामतिभिः ” (के. पृ. १०६)

या ग्रन्थांत वृत्तविस्तार देतांना वृत्तें चरणाक्षरसङ्ख्येप्रमाणे साड्गण्याची आचीन पद्धति स्वीकारलेली नाही. अर्थातच दण्डकाच्या विवेचनासाठी पृथक् तिकरण दिलेले नाही. अेका वृत्ताचा दुसऱ्या वृत्ताशी सम्बन्ध काय तो ध्यानांत गावा म्हणून वृत्तानुक्रम हा लगाक्रमसाम्य आणि मोडणीचे साम्य यांच्या भनुरोधाने ठरविला आहे. छन्दःसाम्य हें चरणान्तापासून^२ चरणारम्भाकडे हात अनुक्रम ठरविला आहे.

सङ्ख्याक्रमभेदाने वृत्तप्रकार किती होउं शकतील हा वस्तुतः गणिताचा इन आहे; परन्तु या प्रस्तारप्रकरणाने छन्दःशास्त्राच्या क्षेत्रांत निष्कारण पाय तसरले आहेत. अेकाक्षरी रचनेपासून सब्बीसअक्षरी रचनेपर्यंतच शक्य वृत्त-तिकारांची अेकन्दर सङ्ख्या गणिताने २^{३५}—२ म्हणजे ३३,५४,४३० अितकी रुते ! परन्तु अेकन्दर अुपलब्ध वृत्तांची सङ्ख्या सहस्रावर जात नाही. वृत्तांत वृत्त व्यायला काहीतरी आन्दोलनमाध्यरी पाहिजे. छन्द म्हणजे काही लघु-रुंचा प्रस्तारखेळ नव्हे.

ज्या वृत्तांतील आन्दोलन अक्षररचनेकरून सहज प्रतीत होत नाही, ज्यांना तालांत वसवायला थोडे फार परिश्रम पडतात, परन्तु ज्यांपैकी अनेक वृत्तांच्या वाली परम्परया चालत आल्याकारणाने सुकर वाटतात अशा वृत्तांना अनावर्तनी म्हटले आहे. त्यांचें विवेचन आवर्तनी वृत्तांच्या आधी केले आहे. किल्येक-वृत्तें अशीं आहेत कीं तीं सहज (क्वचित् अेखादें दुसरें अक्षर प्लुत अुच्चारून) आवर्तनी होउं शकतात; परन्तु त्यांच्या परम्पराप्राप्त चाली पहातां तीं अनावर्तनी वाटतात त्यांचें विवेचन आधी अनावर्तनी वृत्तांच्या वर्गांत केले असून पुढे आवर्तनी वृत्तांच्या वर्गांत त्यांचा पुन्हा अुलेख केला आहे. अुदाहरणार्थ, रथोद्घता

१ रणपिंडगलांत प्राचीन वर्गपद्धति आहे; पण अेका वर्गांतील वृत्तांचा अनुक्रम ठरवितांना त्रिकगणसाम्य हें चरणान्ताकडून चरणारम्भाकडे पदाश्चांत थालें क्षावे

नि स्वागता यांची रुद्ध मोडणी अनुक्रमे [- ० - ० ० ० - १ ० - ० -] आणि [- ० - ० ० ० - १ ० ० - -] अशी आहे, म्हणून त्यांचें विवेचन अनावर्तनी वृत्तांत केलें आहे. परन्तु त्यांची मोडणी अनुक्रमे [- ० - ० ० ० | - ० - ० -] आणि [- ० - ० ० ० | - ० ० - -] अशी घेतल्यास तीं पद्मावर्तनी होतात म्हणून त्यांचा अुल्लेख विद्युन्माला वर्गीत हि पुन्हा केला आहे. मोडणी भिन्न झाली की तें वृत्त वस्तुतः भिन्न झालें, त्याला भिन्नच नाव पाहिजे. अुदाहरणार्थ, पृथ्वीवृत्तांतील लगावलीची मोडणी जर [१ ० - ० ० ० - ! ० - ० ० ० - १ ० - - ० -] अशी धरिली तर तें वृत्त निराळेंच होअील. सुदैवाने पृथ्वीवृत्ताला विलम्बितगति असें दुसरें नाव असल्याने तें या दुसऱ्या मोडणीच्या वृत्ताला निश्चित करितां येतें. पण जेथे वृत्तांचे नाव ओकन्च आहे पण त्या लगावलीची मोडणी विविध होऊं शकते तेथे निरनिराळीं नावें असणे अष्ट असलें तरी त्या भिन्न भिन्न मोडणीच्या वृत्तांत यापुढे सहेतुकपाणे रचना होण्याचा सम्भव अत्यत्य असल्याने सध्या तरी नवीन नावें निर्माण करून वृत्तनाममाला लाम्बविण्याचें काही प्रयोजन नाही.

पद्मावर्तनी, अग्न्यावर्तनी, भृङ्गावर्तनी आणि हरावर्तनी वृत्तांचा विचार अनुक्रमे अनावर्तनी वृत्तांच्या नन्तर केला आहे. चतुर्मात्रक आवर्तनांचीं वृत्तें असंख्य शकत नाहीत असें नाही; परन्तु चतुर्मात्रक आवर्तनांचीं वृत्तें सारींच अष्टमात्रक आवर्तनांत वसतात. अुलटपक्षीं आवर्तनान्तीं पदसमाप्ति झाली नाही तरी अक्षरसमाप्ति तरी झालीच पाहिजे असें असल्याने अष्टमात्रक आवर्तनांचे वृत्त चतुर्मात्रक आवर्तनांत बसेलच असें नाही. अुदाहरणार्थ, (० - - ० -) (- ० - ० -) या अष्टमात्रक गणांचे चारचार मात्रांचे दोन दोन तुकडे पद्धं शकत नाहीत. यासाठी चतुर्मात्रक आवर्तनांच्या वृत्तांचा समावेश पद्मावर्तनी वृत्तांत करणेंच सोयीचे आहे.

आवर्तनी वृत्तांत पद्मावर्तनी वृत्तांची सङ्ख्या सर्वोत मोठी आणि अग्न्यावर्तनी वृत्तांची सङ्ख्या सर्वोत लहान आहे. अनावर्तनी वृत्तांच्या मानाने आवर्तनी वृत्तांची सङ्ख्या जवळ जवळ औटपट आहे. परन्तु आवर्तनी वृत्तांची सङ्ख्या कितीहि मोठी असली तरी तीं बहुतेक जातिरचनेत लय पावलीं आहेत. अेकदया पादाकुलकजारींत पाखूणशेहून अधिक वृत्तें लय पावतात. जातिरचना ही सुकर असून तिच्यांत स्वाभाविकपणेंच विविधतेला पुष्कळ वाव मिळतो.

वृत्तें अनावर्तनी असोत वा आवर्तनी असोत, कर्वीना जीं वृत्तें सलग नि दीर्घ रचनेला अनुकूल अशीं वाटलीं आणि जीं त्यामुळे रुढ झालीं अशा वृत्तांची सङ्ख्या चाळीसाच्या वर जात नाही.

अनावर्तनी वृत्तापैकी अन्द्रवज्गा, अुपेन्द्रवज्गा, अिन्द्रवंशा, वंशस्थ, रुचिरा, प्रहर्षिणी, रथोद्धता, स्वागता, प्रमिताक्षरा, द्रुतविलम्बित, वसन्ततिलका, शालिनी, मालिनी, मन्दाक्रान्ता, सगधरा, शार्दूलविक्रीडित, हरिणी, शिखरिणी, सुवदना आणि पृथ्वी हीं वृत्तें विशेष रुढ दिसतात. या वीस वृत्तापैकी अिन्द्रवंशा हें वृत्त संस्कृतांत वैरल्यानें आढळतें. रुचिरा, प्रहर्षिणी, प्रमिताक्षरा नि सुवदना हीं वृत्तें अुत्तरोत्तर दुर्मिळ होत आलीं आहेत.

पद्मावर्तनी वृत्तापैकी तोटक, विद्युन्माला, दोधक, जलोद्रुतगति, जलधरमाला, मत्तमयूर, मदिरा, हंसगति आणि हेमकला हीं नव्यू वृत्तें रुढ दिसतात. अग्न्यावर्तनी वृत्तापैकी विद्युधप्रिया आणि सुरनिम्नगा हीं रुढ दिसतात. भृङ्गावर्तनी वृत्तांत प्रमाणिका हें फार प्राचीन काळापासून रुढ दिसतें. कलिन्दनन्दिनी आणि देवराज हीं अुशीराने रुढ झालीं आहेत; पण यांच्या मिश्रणामुळे होणारी शिथिल रचना ललितविस्तरांत आढळते. हरावर्तनी वृत्तापैकी भुजङ्ग-प्रथात आणि सगिणी हीं प्राचीन दिसतात; मन्दारमाला आणि अमृतधाने हीं अुशीराने रुढ झालीं आहेत.

अर्धसमवृत्तापैकी संस्कृतांत अपरवक्त्र, पुष्पिताग्रा, वियोगिनी आणि मालभारिणी हीं चारच रुढ दिसतात. मराठींत वियोगिनी आणि मालभारिणी हीं दोनच विशेष परिचित आहेत.

अश्वघोष आणि भास यांच्या काळींच ज्यांचें स्वरूप निश्चित झालें होतें अशीं हीं अनावर्तनी वृत्तें मूळ कर्वीं अुत्पन्न झालीं असतील! छन्दःशास्त्र अुत्पन्न होण्यापूर्वी कर्वीनी जी रचना मनोगत आन्दोलनानुसार केली असेल ती अपरिहार्यपणे शिथिल झाली असलीच पाहिजे. अशी शिथिल रचना ललितविस्तरांत विपुल पहायला मिळते. अशा शिथिल रचनेनूनच पृथक्करण, तुलना नि वर्गीकरण यांच्या साहाने निश्चित स्वरूपाची पद्यरचना निघते. पिंडगलभरतादि प्राचीन छन्दःशास्त्रकारांनी ज्या सामग्रीवरून हें शास्त्र रचिलें ती सामग्री त्यांनी आपल्या ग्रन्थांत जतन करून न ठेविल्यामुळे वृत्तोत्पत्तीचा अत्यन्त कुतूहल-

जनक प्रश्न हा तितकाच कऱ्ठ होऊन वसला आहे. अिन्द्रवज्ञा, अुपेन्द्रवज्ञा, शालिनी, वातोर्मि, वंशस्थ, रुचिरा अित्यादि वृत्ते प्राचीन त्रिष्टुभूजगतीपासून निघालीं हें अुघड आहे. परन्तु वसन्ततिलका, मन्दाक्रान्ता, शार्दूलविक्रीडित, हरिणी, शिखरिणी, पृथ्वी हीं कर्दीं कर्दीं परिणत होत आलीं याविषयी अठ-कळ करायलाहि आता काही मार्ग नाही.

आवर्तनी वृत्ते हीं प्राकृत गेय जातिरचनेपासून नियमित करण्यांत आलीं असावीत. गेय जातिरचना हीं आनंदोलन मनांत मुरल्यावर जितकी सुकर असते तितकीच, तिन्हे नियमन ओढखून तें दग्गोचरकरून व्यायला कठिण असते. जातिरचना करायला कवि थोडा श्रुतिसिद्ध असावा लागतो. अुलटपक्षीं वृत्त हें रचायला कठिण असलें तरी अक्षरांची सङ्ख्या आणि लगक्रम यांनी बद्ध असलेलें त्याचें स्वरूप सहज आणि स्पष्टपणे ध्यानांत राहतें. अक्षरसङ्ख्या नि लगक्रम यांच्या दृष्टीने जातिरचनेकडे पाहिले तर कोणतेच दोन चरण ऐक-सारखे दिसत नाहीत; त्यांतील साम्य सूक्ष्म असतें; चरणांचे काही विभाग मात्र अनिच्छया ऐकसारखे येऊ शकतात. हें पाहून, जातीचें मूळ स्वरूप ध्यानांत न आल्यामुळेच की काय, ज्यांत चरणाचा काही भाग अनेल आणि काही भाग चल असतो असा पद्यप्रकार छन्दःशास्त्रकारांनी कल्पिला असावा. वैतालीय, औपच्छन्दसिक, गीति, आणि आर्यगीति हीं रचना या प्रकारांतील आहे.

अशा गेय जातिरचनेत जेथे अहेतुकपणे चारी चरण लगक्रमदृष्ट्या सारखे आले असतील तेथे छन्दःशास्त्रकारांनी स्वाभाविकपणेच स्वतन्त्र वृत्त कल्पिले असेल. परन्तु ऐका चरणासारखे चार चरण लगक्रमदृष्ट्या असावेत या हेतूने केव्हा केव्हा कवींनी तर केव्हा केव्हा छन्दःशास्त्रकारांनी भिन्न भिन्न वृत्तें सिद्ध करण्याचा प्रयत्न बुद्धयाहि केला असेल. छन्दःशास्त्रकारांनी दिलेल्या अुदाहरणांव्यतिरिक्त स्वतन्त्र काव्यरचनेत फारच थोड्या आवर्तनी वृत्तांचीं अुदाहरणे आढळतात. अुलटपक्षीं वाञ्छयांत वृत्तस्वरूप चतुष्पद्या आढळतात त्यांची वार्ताहि छन्दःशास्त्रकारांना लागलेली दिसत नाही.

रुढ झालेल्या वृत्तांपासून नवीं वृत्ते पुढील प्रकारांनी निर्माण करण्यांत आलेली दिसतात.

(१) चरणारम्भीच्या गुरुच्या ठिकार्णीं दोन लघू घालून अिन्द्रवंशा, रथो-द्धता, स्वागता, वसन्ततिलका, शार्दूलविक्रीडित आणि स्वधरा या वृत्तांपासून

अनुक्रमें केकिरव, सुदन्त, प्रियंवदा, द्रुतपदा, क्रडधम, मत्तेभविक्रीडित आणि महासंग्रहरा हीं वृत्तें सिद्ध झालीं आहेत.

प्रथमाक्षराप्रमाणेच अितरत्रहि अेका गुरुन्या ठिकाणीं दोन लघू घालून अुपेन्द्रवज्रा, अिन्द्रवंशा, वंशस्थ, शार्दूलविक्रीडित आणि स्वागता या वृत्तां-पासून अनुक्रमें कोल, लक्ष्मी, सद्रत्नमाला आणि चन्द्रवर्त्म हीं वृत्तें सिद्ध झालीं आहेत.

(२) अुलटपक्षीं, प्रमिताक्षरा नि द्रुतविलम्बित यांच्या आरम्भींचे दोन लघू, आणि शिखरिणींतील अुपान्त्य दोन लघू, यांच्या ठिकाणीं अेकअेक गुरु घालून अनुक्रमें अुत्थापनी, अच्युत आणि प्रवरललिता हीं वृत्तें सिद्ध झालीं आहेत.

(३) अिन्द्रवज्रा, अुपेन्द्रवज्रा, स्वागता, कनकप्रभा, आणि वसन्ततिलका यांच्या अन्त्याक्षरापूर्वी अेक लघु वाढविल्याने अनुक्रमें अिन्द्रवंशा, वंशस्थ, यूथिका, कमलिनी आणि मृदग्न हीं वृत्तें सिद्ध होतात.

(४) रथोद्धता, स्वागता नि प्रमिताक्षरा यांच्यां आरम्भीं दोन लघु वाढविल्याने अनुक्रमें कनकप्रभा, कुटजा नि प्रमदा हीं वृत्तें सिद्ध होतात.

(५) रथोद्धता, शालिनी नि यूथिका यांच्या आरम्भीं अेक गुरु वाढविल्याने अनुक्रमें ललिता, वैश्वदेवी नि अभ्रक हीं वृत्तें सिद्ध होतात.

(६) सचिरा, पृथ्वी नि कुटिलगति यांच्या अन्तीं अेक गुरु वाढविल्याने अनुक्रमें रुक्मिणी, रतिलीला नि नन्दीमुखी हीं वृत्तें होतात.

(७) प्रियंवदा, द्रुतपदा, स्वागता, मङ्गला या वृत्तांत पाचवें अक्षर लघु आह तें गाळल्याने अनुक्रमें 'अभीष्ट,' 'लङ्का,' मणिराग, "प्रगुणीकृता" हीं वृत्तें सिद्ध होतात.

(८) कियेक वृत्तें अितर वृत्तांचे विभाग जोडून सिद्ध होतात. (- - -) वा (- - - -) आणि (० ० ० ० ० -) वा (० ० - ० ० - ०) यांच्या जोडणीने आणि केव्हा केव्हा या जोडणीला (- ० - - - ० -), (० - ० ० - ० -) आणि (- - ० - - ० -) यांच्यापैकी अेखादा गण शेवटीं जोडून कितीतरी वृत्तें झालीं आहेत !

(९) काही वृत्ते म्हणजे सुप्रसिद्ध वृत्तांचे विभागाच होत. हंसी [- - - -]
 ०० ०० -] हें वृत्त मन्दाकान्ताचे पहिले दोन विभाग मिळून होते.
 अिन्द्रवज्ञा, अिन्द्रवंशा, पृथ्वी आणि सुवदना यांचे अन्य विभाग म्हणजे
 अनुक्रमे विमला (०० - ० - -), “निर्मला” (०० - ० - ० -), कुसुमिता
 (००० - ० - - ० -) आणि वसुमती (- - ००० -) हीं वृत्ते होत.
 द्रुतविलभित, मालिनी आणि शिखरिणी यांचे आव विभाग म्हणजेच अनुक्रमे
 मधुमती (००० - ०० -), रतिमाला (०००००० -) आणि
 शिखण्डिनी (० - - - -) हीं वृत्ते होत.

(१०) कियेकदा अेखाच्या सुप्रसिद्ध वृत्ताला अेखाच्या गणाची जोड देऊन नवीन वृत्त सिद्ध करण्यांत येते. कनकप्रभा आणि विंदगधक यांच्या जोडणीने बुद्धिवृत्त होते. मत्ताकीडा वृत्ताला (० - ० ० - ० -) हा गण जोडून पिपी-लिका वृत्त सिद्ध होते. शार्दूलविक्रीडिताला (० ० - ० -) हा गण जोडल्याने विभ्रमगति हें वृत्त होते. पृथ्वी वृत्ताला (- ० - - ० -) हा गण जोडल्याने वृन्दारक वृत्त होते; आणि (- - - - ० - -) या गणाला मालती वृत्त जोडल्याने माधवीलता वृत्त होते.

(११) मणिमाला, राजरमणीय, मरालिका अित्यादि वृत्तें अनुक्रमे तनु-
मध्या, कुमारललिता, विद्युधक अित्यादि न्हस्व वृत्तांच्या द्विरावृत्तीने सिद्ध
ज्ञालीं आहेत.

(१२) काही ठिकाणीं प्राचीन वृत्तरचनेत ज्ञालेल्या चुका न अुमगल्या-
मुळेच नवीन वृत्ते कल्पिण्यांत येअून मग त्यांन्यासाठी सूत्रे रचण्यांत
आलीं असारींत असें वाटते. द्रुतपदा [७७० - ७७० | ७७ --] या
वृत्ताचें लक्षण “द्रुतपदं भवति नभनयाश्चेत्” [७७० - ७७०० | ७७ --]
असेंहि आढळते, वा महास्थाघरा [७७ --- ७७ | ७७००००००० |
---७७] या वृत्ताचें लक्षण “ सजता नसौ ररौ गः फणितुरगहयै:
स्थानमहास्थाघराख्या ” (गछ २२१६) असेंहि आढळते, वा वातोर्मीचें लक्षण
[---७७ | ७७ ---] असेंहि हेमचन्द्र (२१३७) साड्गातो, वा पण-
वाचें लक्षण म्नौ य्यौ असें न साड्गतां केदारभट्ट “म्नौ ज्ञौचेति पणवनामकम् ”
(---७७ | ७७ ---) असें साड्गतो या मतभेदाच्या बुडाशी मूळची

चुकी अुमगली नाही हेंच कारण असावें. असले मतभेद पुढे वृत्तांवरील टीपांत अुल्लेखिले आहेत.

वृत्तनामाचा प्रश्न फारच घोटाळ्याचा आणि विकट झाला आहे. छन्दस् आणि वृत्त हे शब्द नपुंसकलिहऱ्गी असले तरी त्यांची नावें बहुतेक स्त्रीलिहऱ्गी आहेत. प्रायः हीं नावें त्या वृत्तांच्या रचनेत गोवितां येतील अशींच्च असतात. 'चन्द्रावर्ता' सारखें त्या वृत्तांच्या रचनेत न बसण्याजोगें नाव क्वचितच आढळतें. णराच, मालती अित्यादि प्राकृत नावें वृत्तांत बसलीं तरी त्यांची संस्कृत रूपें त्या वृत्तांत बसत नाहीत; आणि स्वयम्भूच्छन्द, कविदर्पण आणि प्राकृत पैडगल हे तीन ग्रन्थ वगळल्यास वृत्तांची नावें संस्कृत रूपांतच देण्याचा आम्नाय आहे. तेब्हा संस्कृत नाव जर वृत्तांत बसत नसलें तर त्यांत थोडा फार फेरफार करणें अवश्य होतें. प्रमाणी, समानी, श्येनी आणि हंसी यांची अनुक्रमें प्रमाणिका, समानिका, श्येनिका आणि हंसिका अशी रूपें करण्यांत येतात. याच कारणासाठी अुदाहरणांत 'यवमती'च्या ठिकाणी 'यवान्विता' म्हणून 'छन्दो-वशाच यवान्वितामित्युक्तम्' असें समर्थन हेमचन्द्र (हे ३।८) करितो. याच कारणासाठी चन्द्रावर्ता आणि माला या वृत्तांत न बसण्याच्या नावांच्या ठिकाणी शशिकला आणि स्वरूप हीं नावें देण्यांत आलीं असावीत.

पुष्कळ नावें म्हणजे कान्तेचें वर्णन करणारीं विशेषणें आहेत. काही पश्यु-पक्ष्यांच्या स्वरावरून, गतीवरून वा क्रीडितावरून पडलीं आहेत. काही सामासिक नामांच्या शेवटीं-आवली,-माला अशीं पदें आहेत.

हीं नावें अस्तित्वांत कशीं आलीं ?

जो ओखादा श्लोक सुपरिचित असेल त्यांतीलच ओखाद्या संस्मरणीय ललित शब्दाने (बहुशः आद्य वा अन्य शब्दाने) तो वृत्तप्रकार निर्देशिला जावा आणि सूचित व्हावा हें स्वाभाविक आहे. ओकाच वृत्ताला कित्येकदा अनेक नावें आढळतात याचें ओक कारण, त्या वृत्ताचे भिन्न भिन्न सुपरिचित श्लोक छन्दःशास्त्रकारांच्या डोळ्यापुढे असतील हें असूं शकेल.

“ कुटजानि वीक्ष्य शिखिभिः शिखरीन्द्रं
समयावनौ घनमद्भ्रमराणि
गगनंच गीतनिनदस्य गिरोचैः
समया वनौघनमद्भ्रमराणि ” (शिशु ६/७३)

या वृत्ताला हेमचन्द्र कुटज म्हणतो आणि पुढे 'भ्रमर अित्यन्यः' असें साडूगतो; दोन्ही नावें या श्लोकाच्या आद्यन्तीं आहेत. याचप्रमाणे अतिशायिनीचें म्हणून दिलेल्या अुदाहरणांत (शिशु ८/७१) अतिशायिनी आणि यादवी या दोन्ही नावांचा अुगम आहे. हंसश्येनी हें नाव (किरात ५/३१) या श्लोकावरून घेतलें आहे हें अृघड आहे. विसिता आणि धृतश्री हीं नावें अनुक्रमे (शिशु २०/७१) आणि (शिशु ३/८२) या श्लोकावरून घेतलीं आहेत. ज्या वृत्ताला पिंडगल वातोर्मि म्हणतो आणि वराहमिहिर अूर्मिमाला म्हणतो त्या वृत्ताचें अुदाहरण म्हणून जो श्लोक हलायुध अुदृत करितो त्याच्या शेवटल्या म्हणजे 'त्याज्या सा स्त्री द्रुतवातोर्मिमाला' या चरणाच्या अन्तीं दोन्हीं नावें आढळतात. हलायुधाने भद्रकाचें म्हणून जें अुदाहरण दिलें आहे त्याच्या आरम्भी 'मद्रकगीतिभिः' असें आहे; तेव्हा भरत आणि हेमचन्द्र या वृत्ताला मद्रक कां म्हणतात हें चटकन ध्यानांत येते. तथापि वृत्तांचीं निर्विवादपणे प्राचीनतम अशीं अुदाहरणे अुपलब्ध झाल्याविना या प्रकरणीं निश्चित असें काही साडूगतां येणार नाही. भरताने साडिगतलेल्या शरभललिता वृत्ताचें अुदाहरण सौन्दरनन्दावाहेर आढळत नाही; आणि सौन्दरनन्दांतील अुदाहरणांत शरभललित हा शब्द नाही त्याअर्थीं सुप्रसिद्ध वृत्तांचीं नावें ज्या श्लोकावरून आर्लीं असतील ते श्लोक अश्वघोषाच्याहि पूर्वीं स्फुट स्वरूपांत सुपरिचित असले पाहिजेत. सुप्रसिद्ध वृत्तांत थोडी फिरवाफिरव करून जीं नवीन वृत्ते प्रयोग म्हणून कवीनी वा छन्दःशास्त्रकारांनी साधिलीं असतील त्यांना मात्र त्यांनी स्वतःचीं नावें दिलीं असण्याचा सम्भव आहे.

वृत्तांच्या नावांत अनन्वित गोन्खळ माजलेला आहे. काही वृत्तांना ऐकाहून अधिक नावें आहेत; तर काही नावें ऐकाहून अधिक वृत्तांना दिलेली आढळतात. शशिवदना या वृत्ताला सिद्धक, सिद्धि, सरसी, चित्रलता, रुचिरा, धृतश्री, पञ्चकावली अशीं आणखी सात नावें आहेत! कनकप्रभा वृत्ताला जया, नन्दिनी, प्रबोधिता, मञ्जुमाणिणी, मनोवती आणि सुमङ्गली अशीं आणखी सहा नावें आहेत. कुङ्गमलदन्ती या वृत्ताला श्री, रुचिरा, मौक्तिकमाला, अनुकूला आणि सान्द्रपद अशीं आणखी पाच नावें आहेत. अुलटपक्षीं चन्द्रलेखा हें नाव सहा वृत्तांना दिलेलें आढळतें. रुचिरा, पञ्चचामर हीं नावेंहि अशीं सहा भिन्न भिन्न वृत्तांना दिलेलीं दिसतील. चित्रलेखा हें नाव पांच वृत्तांना आहे. ललिता हें

हें नाव चार वृत्तांना आहे; आणि अेकच नाव दोन तीन निरनिराळ्या वृत्तांना आहे अशी अुदाहरणे कितीतीरी सापडतील ! काही नावांत अन्तर अत्यल्प आहे. मत्ताक्रीडा-मत्तक्रीडा, सुभद्र-सुभद्रा, अुपरिथत-अुपरिथता, कमल-कमला, ललित-ललिता, वृत्त-वृत्ता यांचा घोटाळा सहज होऊं शकेल.

ज्या नांवाचे दोन दोन पारिभाषिक अर्थ होऊं शकतात ती नावें योग्य नव्हेत. पण वृत्त हेच नाव दोन वृत्तांना दिलेले आढळतें; यमक हेहि अेका वृत्ताचें नाव आहे ! पडिक्क, बृहती, धृति हीं वर्गवाचक नावें वृत्तांनाहि दिलेली आहेत; आणि गीतिका हेहि अेका वृत्ताचें नाव बनले आहे !

पूर्वी होऊन गेलेल्या छन्दःशास्त्रकाराने जर अेखाला वृत्ताला अेक नाव दिले तर त्या वृत्ताला दुसऱ्या छन्दःशास्त्रकाराने आपले स्वतःचे म्हणून दुसरें नाव देऊ नये, सयुक्तिक कारणावाचून तरी देऊ नये. परन्तु छन्दःशास्त्रांत अगदी विरुद्ध वहिवाट दिसते. ज्या वृत्ताला काश्यपाने सिंहोन्नता हें नाव दिले, त्याला जर सैतवाने अुद्धरिणी म्हटले तरी चालतें तर पिङ्गलाने आपले वसन्ततिलका हें नाव द्यायला कां भ्यावें ? आणि ही परम्परा येथे तरी काय म्हणून थाम्यावी ? ती थाम्बली नाहीच. 'गारेण सैव गदिता मधुमाधवीति' असा चौथा चरण प्राकृत पैङ्गलाचा टीकाकार (पृ. ४७४) छन्दःसिद्धान्त-भास्करांतून अुद्धृत करितोच !

प्रमाणिका, विद्युन्माला, द्रुतविलम्बित, सुजङ्गप्रयात, सग्विणी, मालिनी, हरिणी, मन्दाक्रान्ता, पृथ्वी आणि कुसुमितलतावेहिता या नावांनी जीं वृत्ते पिङ्गलाच्या छन्दःशास्त्रांत सुप्रसिद्ध आहेत त्यांना भरताच्या नाञ्चशास्त्रांत अनुक्रमें मत्तचेष्टित, विद्युलेखा, हरिणीप्लुता, अप्रमेया, पश्चिनी, नान्दीमुखी, वृषभ-ललिता, श्रीधरा, विलम्बितगति आणि चित्रलेखा अशीं नावें आहेत ! नाञ्चशास्त्रांहें पिङ्गलाच्या, लौकिक वृत्तांचे विवेचन करणाऱ्या छन्दःशास्त्राहून प्राचीन असावें असें वाटतें; तथापि नाञ्चशास्त्राची मूळ विश्वसनीय अशी शुद्ध प्राचीन प्रत अद्यापि अुपलब्ध नाही. पुन्हा, रुढ नावाचें सर्वथैव अुच्चाटन करणे शक्य नाही आणि अिष्ठहि नाही. म्हणून नावें निश्चित करितांना होतां होअील तों प्राचीन ग्रन्थकारास मान दिला असला तरी भरताने दिलेलीं नावें स्वीकारण्यापेक्षा पिङ्गलाने दिलेलीं आणि रुढ झालेलीं नावेंच बहुतांशी स्वीकारिलीं आहेत.

परन्तु या प्रकरणीं अमुक अेक पद्धत निरपवादपणे स्वीकारिली आहे असें म्हणतां येणार नाही; अेका वृत्ताला अनेक नावें वा अनेक वृत्तांना अेकच नाव ही दुरवस्था राहू नये अवढी काळजी घेतली आहे. वरतनु नावाचें जें वृत्त हेमचन्द्र साडगतो त्याला दुसरें नावच नाही; अुलट ज्या वृत्ताला पिंडगल वरतनु म्हणतो त्याला वराहमिहिर मालती म्हणतो, तेव्हा त्या वृत्ताला मालती हें नाव निश्चित केल्याने हेमचन्द्राने साडगितलेल्या वृत्ताला वरतनु हें नाव निश्चित करितां आले. तसेच केदारभट्टाने ज्याला मञ्जुभाषिणी हें नाव देअून तें रुढ केले त्याला पिंडगलांचे कनकप्रभा हें नाव आहे; आणि हेमचन्द्र ज्या वृत्ताला मञ्जुभाषिणी म्हणतो त्याला दुसरें नाव नाही. तेव्हा त्या वृत्ताला मञ्जुभाषिणींच म्हणणे प्राप्त होतें; मग केदारभट्टाच्या मञ्जुभाषिणीला कनक-प्रभा हें पिंडगलोक्त नाव यावें लागतें.

निरङ्गनमाधव, विद्याधर वा. भिंडे, हिन्दी छन्दःप्रभाकराचा कर्ता राय-वहादुर जगन्नाथप्रसाद, रणपिंडगलकार रणछोडराय अुदयराम अित्यादि अनेक लेखक नवीं नवीं नावें देतात; पण आधार देत नाहीत. यांच्या काही नावांचा अुपयोग वैरल्याने आणि भांतभीतच केला आहे.

जेथे निराळे नाव अुपलब्ध नाही तेथे मूळ नावाच्या आरम्भी अेखादें पद जोङ्गन नावास वेगळीक आणिली आहे. मूळ नावाच्या पूर्वीं कोणता शब्द जोडायचा तो हेमचन्द्रादिकांनी दिलेल्या अुदाहरणांतूनच पुष्कळदा घेतला आहे. लक्ष्मी नावाचीं तीन वृत्तें आहेत, त्यांचीं नावें लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृह-लक्ष्मी अशी ठेवून भेद व्यक्त केला आहे. केव्हा केव्हा हा भेद 'मु' वा 'अति' हा अुपसर्ग जोङ्गन व्यक्त केला आहे. नावांचा घोटाळा टाळण्यासाठी जें नाव वा नावाचा जो भाग मी दिला आहे तो दुहेरी अवतरण चिन्हांत दिलेला आहे. अरबी, फारसी छन्दःशास्त्रांतून जें वृत्तें अिकडे येत आहेत त्यांना नावें मी दिलीं असून ती दुहेरी अवतरण चिन्हांत छापलीं असून त्यांच्यापुढे * फुली दिलेली आहे.

ज्या वृत्तांचा पत्ता छन्दःशास्त्रकारांना लागलेला नाही पण ज्यांमध्ये केलेली रचना अुपलब्ध आहे अशा वृत्तांना नावें त्या अुदाहरणांतील शब्दांवरूनच दिलीं आहेत. हीं नावें अेकेरी अवतरण चिन्हांत आहेत; आणि मूळ आधारभूत अुदाहरणे पुढे वृत्तविहारांत दिलेली आहेत.

नावें अुच्चारसुलभ असावीत. कुसुमितलता—वेळिता, भुजङ्गविजृभित अित्यादि नावें फार दीर्घ आहेत. सुदैवाने अशीं नावें फार नाहीत. वंश—पत्र पतित हें नाव प्राचीन कालापासून रुढ असलें तरी बोजड आहे महणून त्याच्या ठिकाणी स्वयम्भूतं वंशादल हें आखूड आणि सुटसुटीत नाव निश्चित केले आहे.

अनुष्टुभ्

वृत्तविस्तार देण्यापूर्वी ओका सुपरिचित परन्तु वृत्तजातिच्छन्दांपैकी कोणत्यान्व वर्गीत वरून न शकणाऱ्या अशा ओका पद्यप्रकाराचा विचार केला पाहिजे. तो पद्यप्रकार म्हटला म्हणजे श्लोक वा अनुष्टुभ् होय. याला छन्द म्हणतात; पण यांत लगत्वभेद आहे. याला वृत्त म्हणावें तर लगक्रम निश्चित् नाही; आणि जाति म्हणावें तर काही भाग वृत्तप्रमाणे अचल आहे, आणि अुर्वरित भाग निश्चित नाही; नि मात्रांची सङ्ख्याहि नियमित नाही. वराहमिहिर श्लोकलक्षण पुढीलप्रमाणे साड्गतो.

“ पञ्चमं लघु सर्वेषु
सप्तमं द्विचतुर्थयोः;
यद्वच्छलोकाक्षरं तद्व-
लघुतां याति दुःस्थितैः” (वबृ १०३।५७)

श्रुतबोधकार लक्षण साड्गतांना सहावें अक्षर गुरु पाहिजे ही गोष्ट अधिक साड्गतो,

“ श्लोके पष्ठं गुरु शेयं
सर्वत्र लघु पञ्चमम्
द्विचतुष्पादयोर्हस्वं
सप्तमं दीर्घमन्ययोः” (श्रुतो १०)

चरणान्तीं यति असल्यामुळे आठवें अक्षर लघु असलें तरी तें म्हणतांना गुरुच होतें म्हणून आठवें अक्षर गुरु पाहिजे ही अट साड्गतलेली नाही. परन्तु या दोन श्लोकांचा अर्थ ऐवढाच होतो की विषमचरणान्तीं [~---] हा अक्षरक्रम असावा आणि समचरणान्तीं [~--~] हा अक्षरक्रम असावा.

परन्तु चरणारम्भींचीं चार अक्षरे कर्दीं असावीत याविषयी काहीच बोध होत नाही.

भगवद्रीतेतील अध्याय १,५,७,१०,१२,१४ नि १६ या सात अध्यायांतील मिक्रून २१९ इलोकांचे पुथकरण करून पहातां,

(१) समचरणान्तीं (० - ० -) हा गण निरपवादपणे आढळला.

(२) विषमचरणान्तीं (० - - -) हा गण शेकडा नवदाहून अधिक वेळां आढळला. ४३८ विषमचरणांपैकी अन्तीं (० ० - -) हा गण ओकाच चरणांत, (० ० ० -) हा १५ चरणांत, (- - -) हा १० चरणांत, (- ० - -) हा ७ चरणांत आणि (- ० ० -) हा ९ चरणांत आढळला. म्हणजे काय, 'पञ्चमं लघु सर्वेषु' हा नियम सुद्धा विषम चरणांत निरपवाद नाही.

आरम्भींचे चतुरक्षरी गण पुढीलप्रमाणे आढळले.

विषमचरणारम्भीं	समचरणारम्भीं
१ [- - - -]	७७ वेळा
२ [० - - - -]	५० "
३ [- ० - - -]	६० "
४ [- - ० - -]	३९ "
५ [- - - ०]	३७ "
६ [० ० - - -]	३० "
७ [- ० ० - -]	शून्य "
८ [- - ० ० -]	३१ "
९ [० - - ० -]	१९ "
१० [० - ० - -]	२६ "
११ [- ० - ० -]	२७ "
१२ [० - ० ० -]	१७ "
१३ [० ० - ० -]	२५ "
	७४ वेळा
	५२ "
	६६ "
	शून्य "
	५० "
	३९ "
	३७ "
	३६ "
	शून्य "
	३७ "
	३६ "
	शून्य "
	४३ "
	२४ "
	१७ "

यावरून असें म्हणतां येअील की विषमचरणारम्भीं कोणताहि चार-अक्षरी गण चालेल; परन्तु त्याचें दुसरे नि तिसरे अक्षर हीं दोन्ही ओकसमयावच्छेदे

लघु नसावीति. म्हणजे विषमचरणारम्भीं (- ० ० -), (- ० ० ०), (० ० ० -) आणि (० ० ० ०) हे चार गण वर्ज्य होत.

हे चार गण समचरणारम्भींहि वर्ज्यच आहेत. यांच्या भरीला (-- ० -) आणि (० - ० -) हे दोन गण विषमचरणारम्भीं वर्ज्य नसून समचरणारम्भीं वर्ज्य दिसतात.

अनुष्टुभांतील समचरणाची त्रिपदी पुढील पद्धांत आहे.

“ यावया नव चालना
पाअूल पहिले पडो
हो तू मला अनुव्रता ” (पु. म. लाड)

परन्तु तिसऱ्या चरणाची आवृत्ति प्रत्येक त्रिपदींत असल्याने त्याला ध्रुव-पदाचें स्वरूप प्राप्त होतें आणि प्रत्येक कडव्यांत द्विपदीच अरते.

“ बल—तेजास वाढवीं
दुसऱ्या शुभ पावलीं ” हो तू०

अनुष्टुभ् छन्दाप्रमाणेच दुसरे काही पद्धप्रकार असे आहेत की त्यांना वृत्त वा जाति यांपैकी कोणत्याच्च वर्गांत समाविष्ट करितां येत नाही. चरणाचा काही भाग वृत्ताप्रमाणे अचल असतो; पण अरलेला भाग पूर्णपणे जातिस्वरूप नसतो. अपरान्तिका, आपातलिका, अुदीत्यवृत्ति, अुपचित्रा, चारुहासिनी, चित्रा, प्रवृत्तक, प्राच्यवृत्ति, वानवासिका, विश्लोक अित्यादि पद्धप्रकारांपैकी काहींचीं अुदाहरणे वृत्तस्वरूप दिसल्यामुळे त्यांचा विचार वृत्तप्रकरणीं केला आहे. या ठिकाणीं वैतालीय, औपच्छन्दसिक, गीति आणि आर्यागीति यांचाच्च विचार कर्तव्य आहे.

वैतालीय { [---+ । ० + ० +]
[- - + - । + ० + ० +] }

ज्या ठिकाणीं शुद्ध गुरुच हवा असतो आणि दोन लघू चालत नाहीत तेथे (+) ही खूण योजिली आहे.

सूत्रकृताङ्गांत वैतालीयाचे बरेच श्लोक आहेत. त्यांतील चरणांचें पृथक्करण करितां असें दिसतें की विषम चरणांचे आठ मात्रांचा आणि सहा मात्रांचा

असे दोन भाग पाडतात. विषम चरणांतीं (+ + +) हा गण आणि सम-चरणांतीं (+ + + +) हा गण हे निरपवादपणे येतात. विषमचरणांतील आद्य अष्टमात्रक गणांत (- - - -) हा पहिलाच प्रकार आढळतो; (+ - + -), (+ - - +), (- + - +) आणि (- - + -) हे प्रकार आढळत नाहीत. ते तसे आढळत नाहीत म्हणूनच पहिला गण पूर्ण जातिस्वरूप होऊं शकत नाही. विषमचरणांतील आद्यगणांत अन्याक्षर गुरुच पाहिजे असे दिसते. अितरत्र ओका गुरुच्या ठिकाणी दोन लघू घालतां येतात.

समचरणांतील आद्यगणांत (- - - -) या प्रकाराब्यतिरिक्त वैरल्याने का होअीना पण (- + - + -) हा प्रकार आढळतो. मात्र या गणांत चौथी नि पाचवी मात्रा अथवा पाचवी नि सहावी मात्रा मिळून गुरुच अक्षर पाहिजे असा कटाक्ष दिसतो.

“पन्नसमते सया जओ
समताधम्ममुदाहरे मुणी
सुहुमे झु सया अलूस ओ
नो कुज्जेनो माणि माहणे” (सूक्त १२।२।२६)

वैतालीयांतील प्राचीन रचना केव्हा केव्हा स्वाभाविकपणेच शिथिल आढळते.

“ अुत्तर मणुयाण अहिया
गामधम्म आभिमे अणुस्सुयं
जंसी विरया समुष्ठिया
चासवस्स अणुधम्मचारिणो ” (सूक्त १२।२।२५)

औपच्छन्दसिक हें वैतालीयाच्या चरणांती ओक ओक गुरु वाढविल्याने सिद्ध होते.

गीति { [- - - - | - -]
[- - - - | + - + - - | +] }

गीति ही सुद्धा चतुष्पदीच आहे. ही पूर्णपणे जातिस्वरूप नाही. विषमचरणांतील आद्यगणांत (+ - - + -) अथवा (- + - + -) या गणाचा अुपयोग अद्यापि होऊं लागला नाही. समचरणांतील आद्यगणांत हीच स्थिति

आहे. परन्तु ही अुणीव नाहीशी करितांच येणार नाही असें मात्र नाही. समचरणांतील दुसऱ्या गणांत मात्र (~ - ~ - -) हाच गण लागतो.

मराठींत गीतीला आर्या म्हणण्याचा प्रधात आहे. वस्तुतः आर्या ही गीतीच्या समचरणांत अन्य दोन गणांच्या ठिकाणी (~ - - +) हा गण घातल्यानें होते.

“ प्राकृत भाषेमध्ये

आर्या म्हणती जिल्य जनाट कवी

गीति असूनि खरी ती

संस्कृत छन्दोविदां जनां ठकवी.” (पार २९)

“ आर्या आर्योसि रुचे

अीच्या ठारीं जसी असे गोडी

आहे अितरां छन्दां

गोडी, परि यापरीस ती थोडी.” (मोमीम १०)

आर्यागीति ही गीतीच्या समचरणांतीं अेक अेक गुरु वाढविल्याने सिद्ध होते.

“ वृत्तीं आधी आर्या

श्राव्या सेव्याचि फार साधी आर्या,

युक्ता सद्ययमकांनी

प्यावी रसिकीं करूनि अुद्यम कार्नी.” (मोकृवि १५)

मोरोपन्तकृत कृष्णविजय पूर्वार्ध आणि अुत्तरार्धांतील पहिले पाच अध्याय, आणि प्रल्हादविजय हीं काळ्ये आर्यागीतीमध्ये आहेत.

आर्यागीति समयक रचण्याची विवाट संस्कृतांत रविकीर्तीच्या काळापासून दिसते. पहा

“ येनायोजि न वेश्म

स्थिरमर्थविधौ विवेकिना जिनवेश्म

स विजयतां रविकीर्तिः

कविताश्रितकालिदासभारविकीर्तिः” (ऐहोले शिलालेख)

वृत्तविस्तार

परिच्छेद १ ला

अनावर्तनी वृत्ते

१ श्री-वर्ग

पुढील न्हस्वतम वृत्तांचा नामनिर्देश करून ठेवण्यापलीकडे त्यांचे काही प्रयोजन नाही.

१ श्री	[-]	६ स्त्री	[--]
२ मद	[० ०]	७ रजनी	[०० -]
३ सुख	[० -]	८ मन्दर	[- ००]
४ दुक्ख	[- ०]	९ मृगेन्द्र	[० - ०]
५ कमल	[० ० ०]	१० सुरतरु	[० ० ० ०]

ठीपा

[ज्या नावापुढे कंसांत हे हें अक्षर आहे पण पुढे आकडा नाही तें नाव हेमचन्द्राने दिलेले नसून हेमचन्द्राने दुसऱ्याचे टिपून ठेविलेले आहे असें समजावें]

१ श्री (हे २/१), ही (भ ३२/४६), गौ (विवृ ५/१). २ मद (हे २/३), पुण्य (हे), मधु (प्रापै २/५), गिरिधर (ना). ३ सुख (हे २/५), मही (प्रापै २/७), दिगन्त (ना). ४ दुक्ख (हे २/४), सारु (प्रापै २/९). ५ कमल (प्रापै २/२५), परम (ना).

६ स्त्री (हे २/२), पञ्च (हे), नौ (विवृ ५/२), काम (प्रापै २/३), गर्व (ना). ७ रजनी (भ ३२/५४, हे), मदन (हे २/९), रमण (प्रापै २/१७), प्रवर (ना). ८ मन्दर (प्रापै २/२३). ९ मृगेन्द्र (प्रापै २/२१). १० सुरतरु (ना).

२ अन्द्रवज्रा-वर्ग

अन्द्रवज्रा-अुपेन्द्रवज्रा-वसन्ततिलका

११ अन्द्रवज्रा	[---v--- v v -v --]
१२ आन्दोलिका	[---v--- v -v --]
१३ 'आनन्दशब्द'	[---v--- v v v v -v --]
१४ केकिरव	[v v -v -- v v -v --]
१५ अुपेन्द्रवज्रा	[v -v -- v v -v --]
१६ कोल	[v -v v v - v v -v --]
१७ "प्रतिष्ठित"	[v -v v v - -v -v --]
१८ "व्यवस्थित"	[v -v v v - -v -v v v --]
१९ "समुपस्थिता"	[---v v - v v -v --]
२० वसन्ततिलका	[---v -v v v - v v -v --]
२१ ऋषभ	[v v -v -v v v - v v -v --]
२२ शिशु	[---v v -v v v - v v -v --]
२३ स्वर्णाक्षी	[---! v -v v v - ! v v -v --]
२४ केतन	[-v v v -v v - v v -v --]
२५ विमला	[v v -v --]

टीपा

११ अन्द्रवज्रा (पि ६/१५), “तौ जो गुरु चेद्धवतीन्द्रवज्रा” (अुववृ १०३/३४). १२ “आन्दोलिका ततरगा: सायकै: सायकैर्यतिः” (ममच १६). १४ “स्यौ स्यौ केकिरवम्” (हे २/१९२). १५ अुपेन्द्रवज्रा (पि ६/१६), “अुपेन्द्रवज्रा तु जतौ जगौ गः” (अुववृ १०३/११)

१६ “ज्सौ स्यौ कोलः” (हे २/१९४). १७ “प्रतिष्ठित”; अुपस्थित (हे २/१३४), शिखण्डित (गछ २/५७), “अुपस्थितमिदं ज्सौ ताद्रकारौ” (के ३/४४). प्रतिष्ठितवृत्ताची मोडणी [। v -v v v - | -v -v - |] अशी केल्यास तें पद्मावर्तनी होआल. १८ “व्यवस्थित”, “अुपस्थितमिदं ज्सौ त्सौ यदि गुरुः स्यात्” (गछ २/१०६). १९ “समुपस्थिता,” “तो जौ

गौ अुपस्थिता” (हे २/१३३). २० वसन्ततिलका (पि ७/८), सिंहोन्नता (विवृ ५/३१); “त्भौ जौ वसन्ततिलकं गुरुकद्यं चेत्” (अुवबृ १०३/३३)
 २१ ऋषभ (हे २/२४३), “ऋषभाख्यमेतदुदितं सजसाः सयौ चेत्” (गछ २/१४४). २२ “त्जसस्याः शिष्यः” (हे २/२६०). २३ मो ज्सौ स्यौ स्वर्णाभ्याः. हें नाव विश्वाधर वा. मिडे यांनी भिजी १८४ व्या कवितेवर दिले आहे. या वृत्ताची मोडणी [| --- ५५ | ० - ० ० ० - | ० ० - ० - ५१ -] अशी धरिल्यास तें पद्मार्वतीहि होअील. २४ “भ्यसस्याः केतनं” (हे २/२६१). २५ “स्यौ विमला” (हे २/४१); याच्याच द्विरावृत्तीने केकिरव त्रुन सिद्ध होतें. या वृत्ताची मोडणी [| ० ० - ० | --] अशी धरल्यास तें हरावर्तनी होतें.

३ अिन्द्रवंशा—त्र्ग

वंशस्थ—रुचिरा—प्रहर्षिणी

२६ अिन्द्रवंशा	[--- ० -- ० ० - ० - ० -]
२७ सुदन्त	[० ० - ० -- ० ० - ० - ० -]
२८ वंशस्थ	[० - ० -- ० ० - ० - ० -]
२९ मञ्जुभाषिणी	[० - ० -- ० ० ० - ० - ० -]
३० मृदङ्ग	[--- ० - ० ० ० - ० ० - ० - -]
३१ लक्ष्मी	[--- ० - ! ० ० ० ० - ० - ० -]
३२ रुचिरा	[० - ० - ! ० ० ० ० - ० - ० -]
३३ रुक्मिणी	[० - ० - ० ० ० ० - ० - ० - -]
३४ “सु”-रुचिरा	[० - ० - ! ० ० ० ० - - ० - -]
३५ प्रहर्षिणी	[--- ! ० ० ० ० - ० - ० - -]
३६ ‘म्लेक्छ’	[--- - ० ० - ० - ० - ० - -]
३७ घनमाला	[० ० - - ! ० ० ० ० - ० - ० - -]
३८ ‘मधुमक्षिका’	[- ० ० - ! ० ० ० ० - ० - ० - -]
३९ रमा	[० ० ० ० - ! ० ० ० ० - ० - ० - -]
४० “निर्मला”	[० ० - ० - ० - -]

टीपा

२६ अिन्द्रवंशा (पि ६/२९). “ताविन्द्रवंशा जरसंहितौ मता ” (अुवबृ १०३/१८). २७ “स्यौ स्जौ गः सुदन्तं ” (हे २/२१८). २८ वंशस्थ (पि ६/२८), वंशस्थविल (श्रुतो ३२, गच्छ २/६६), वसन्तमञ्जरी (विवृ ५/२६), अभ्रवंशा (हे); “ जतौ तु वंशस्थमुदीरितं जरौ ” (के ३/४६). २९ “ ज्ञौ स्जौ गो मञ्जुभाषिणी ” (हे २/२०७), मञ्जुहासिनी (गच्छ २/१०७), मत्तहासिनी (निस ९१). हे वृत्त जेव्हा [। ० - ० -- । ० ० ० - ० - ० -] असें पद्मावर्तनी मोडणीच्ये असेल तेव्हा त्याला मञ्जुहासिनी म्हणावे. ३० “ त्वौ जौ रो मृदङ्घाः ” (हे २/२६२).

३१ “ लक्ष्मीरियं तभसजगैरुदाहृता ” (अुवबृ १०३/३६), (ह २/२१५), प्रभावती (श्रुतो ३४). ‘युग्रहैः’ म्हणून श्रुतवोधकारच तेवढा यति साढ्यगतो. ३२ रुचिरा (पि ७/२), प्रभावती (भ १६/५८), सदागति (विवृ ५/३०). “ जभौ सजौ गिति रुचिरा चतुर्ग्रहैः ” (अुवबृ १०३/२१). ३३ ज्मौ स्जौ गौ रुक्मिणी धैः हे नाव मराठींत रुढ आहे पण याचा अुगम गावत नाही. कुसुमिभनी (रपि ९३६) या नावालाहि आधार दिलेला नाही. ३४ “ सु ”-रुचिरा, “ ज्मौ सरौ गोऽतिरुचिरा चतुर्भिर्नेवभिर्यतिः ” (ममच १७), रुचिरा (निस ८७). ३५ प्रहर्षिणी (पि ७/१), प्रहर्षणीय (वबृ १०३/२२), मयूरपिंच्छ (विवृ ५/२९), “ म्मौ जौ गस्त्रिकदशकैः प्रहर्षणीय ” (अुवबृ १०३/२२).

३६ म्सौ जौ गू ‘म्लेङ्डु’. ३७ स्मौ स्जौ गौ घनमाला धैः हे नाव विद्याधर वा. मिडे यांनी भिजी १४९ व्या कवितेवर दिलें आहे; पण आधार दिला नाही. वंशमूल (रपि ९३४) यालाहि आधार दिलेला नाही. ३८ भौ स्जौ गौ ‘मधुमक्षिका’. ३९ न्जौ न्नौ य रमा धैः हे नाव मराठींत रुढ आहे; पण अुगम गावत नाही. ४० “ निर्मला ” “ स्जौ गो विमला ” (हे २/६२) आणि (भ ३२/१०३). या वृत्ताची मोडणी [। ० ० - ० - ० | -] अशी घेतल्यास तें पद्मावर्तनी आणि [० ० | - ० - ० | -] अशी घेतल्यास तें भृडगावर्तनी होते.

४ रथोद्धता—वर्ग

प्रियंवदा—कनकप्रभा

- | | |
|--------------|---|
| ४१ रथोद्धता | [- v - v v v - v - v -] |
| ४२ प्रियंवदा | [v v v - v v v - v - v -] |
| ४३ 'अभीष्ट' | [v v v - v v - v - v -] |
| ४४ ललिता | [-- v - v v v - v - v -] |
| ४५ कनकप्रभा | [v v - v - v v v - v - v -] |
| ४६ बुद्धुद | [v v - v - v v v - v - v - - v - v -] |

टीपा

४१ रथोद्धता (पि ६/२२), अपरान्तिका (हे). “रौ नरौ लगुयुता रथोद्धता” (अुवबृ १०३/३१). नागर्वमा सहाव्या अक्षरानन्तर यति साड्यातो; तसा घेतल्यास वृत्त पद्मावर्तनी होआल. ४२ प्रियंवदा (हे २/१७५, कद ४/४८), मत्तकोकिल (हे), निरुपमा (ना १३१) “भुवि भवेन्नभजरैः प्रियंवदा” (के ३/५७). ४३ न्मौ लैं ग् अभीष्ट. ४४ ललिता (हे २/१७६); “धारैरभाणि ललिता तमौ जरौ” (के ३/५९). ४५ कनकप्रभा रूजौ रूजौ ग् (पि ८/७), जया, सुमङ्गली (हे), मनोवती (भ, हे), नन्दिनी (स्वच्छ ३, हे २/२११), [अर्थात् ‘सुनन्दिनीति शम्भौ’ (गछ) हें चूक असावें], मञ्जुभाषिणी (के ३/७४), प्रबोधिता (गछ २/१०२). ४६ “रूजौ रूजौ तौ बुद्धुदं” (हे २/३२१). [| v v - v - v | v v - v - v | - - v - v | -] अशी मोडणी घेतल्यास हें वृत्त पद्मावर्तनी होतें.

५ स्वागता—वर्ग

लड्का—कुटजा—प्रमिताक्षरा—यूथिका—द्रुतविलम्बित

- | | |
|----------------|---------------------------------|
| ४७ स्वागता | [- v - v v v - v v - -] |
| ४८ द्रुतपदा | [v v v - v v v - v v - -] |
| ४९ अम्बुज | [- v v v - v v v - v v - -] |
| ५० चन्द्रवर्तम | [- v - v v v - v v v v -] |

५१ मणिरङ्ग	[- v - v v - v v - -]
५२ 'लङ्का'	[v v v - v v - v v - -]
५३ कुर्तजा	[v v - v - v v v - v v - -]
५४ प्रमिताक्षरा	[v v - v - v v v - v v -]
५५ प्रमिता	[v v - v - v v v - -]
५६ अुथ्यापनी	[- - v - v v v - v v -]
५७ मणिकटक	[v v v v - v - v v v - v v -]
५८ यूथिका	[- v - v v v - v v - v -]
५९ अच्युत	[- v - v v - v v - v -]
६० 'जनकात्मजा'	[v v v - v v v - v v - v -]
६१ द्रुतविलम्बित	[v v v - v v - v v - v -]
६२ अभ्रक	[- - v - v v v - v v - v -]
६३ कमलिनी	[v v - v - v v v - v v - v -]
६४ सुन्दर	[- v - v v v - v v - v v - v -]
६५ मखगला	[v v v - v v v - v v - v v - v -]
६६ "प्रगुणीकृता"	[v v v - v v - v v - v v - v -]
६७ कुसुमाडिघप	[v v v - v v - v - v v - v -]

टीपा

४७ स्वागता (पि ६/२३), “स्वागता रनभर्गैर्गुरुतोऽन्ते” (अुवबृ १०३/१९). या वृत्ताची मोडणी [| - v - v v v ! - v v - -] अशी घेतल्यास तें पद्मावर्तनी होअील. ४८ द्रुतपदा (हे), “द्रुतपदं नभजयैः कथितं तत्” (अुवबृ १०३/२०), कलहंसा (हे २/१६१), मुखर (हे). “द्रुतपदं भवति नभनयाश्रेत्” (गळ २/८८) असेंहि लक्षण आढळतें. ४९ भौं सौ ग्र अम्बुज (ना १४५) हें वृत्त द्रुतपदाच्या आरम्भीं ओक गुरु अधिक घातल्याने होतें. ५० चन्द्रवर्त्म (हे २/१६२), “चन्द्रवर्त्म निगदन्ति रनभसैः” (के ३/४५). हें वृत्त [| - v - v v v | - v v v v -] अशी मोडणी घेतल्यास पद्मावर्तनी होअील.

५१ “ रः सौ गो मणिरंगः ” (हे २/११६), (ना १११). हेमचन्द्राच्या अुदाहरणांत मणिराग आहे. हे वृत्त [-०-!००-००-|-] याप्रमाणे पद्मावर्तनी मोडणीचें असेल तेव्हा त्याला मणिराग म्हणावें. ५२ नमौ भौ ग् ‘लङ्का.’ रेधक (रपि ५८१) हे नाव आहे; पण आधार नाही. मणिरागप्रमाणे लङ्कावृत्तहि [०००-!००-००-|-] पद्मावर्तनी होअूं शकतें. ५३ कुटजा (मल्हिनाथ शिशु० ६/७३), “ स्जौ सौ गः कुटजं ” (हे २।२१३); भ्रमर (हे), कलहंस (गछ २/१०१), नवनन्दिनी (मोसग्र ८/५१३ पहा). ५४ प्रमिताक्षरा (पि ६/३९) चित्रा (हे), प्रवराक्षरा (ना १३५). “ प्रमिताक्षरा सजयुतावथ सौ ” (अुवृ १०३/३७). नागवर्मा ६ व्या अक्षरानन्तर यति साड्गतो तेव्हा [।००-०-० !००-००-] या मोडणीच्या पद्मावर्तनी वृत्ताला प्रवराक्षरा म्हणावें. याव्यतिरिक्त पद्मावर्तनी मोडणीतच [००-|०-०००-|००-] आणि [००|०-०००|००-] असे दोन प्रकार सम्भवतात. ५५ स्जस्साः प्रमिता (भ ३२/१४४ हे), माला (हे २/१२६). या वृत्ताची मोडणी जेव्हा [००-|०-०००-|-] अशी पद्मावर्तनी असेल तेव्हा त्याला “शशि”माला आणि [००|०-००० ०-] अशी पद्मावर्तनी असेल तेव्हा त्याला “विधु”माला म्हणावें.

५६ “तभजल्गा अुत्थापनी” (हे २/१४८), धारावलिका (पि ९८ टीप). प्रमिताक्षरावृत्ताप्रमाणेच अुत्थापनीचेहि [--|०-० ०-|००-] आणि [-|०-०-०००|००-] असे दोन प्रकार सम्भवतात. ५७ मणिकटक (हे), “ न्जम्जल्गा धृतिः ” (हे २/२३६), प्रमदा (गछ २/१२४), कुरीस्ता (मल्हिनाथ शिशु० ४/४१). या वृत्ताची मोडणी जेव्हा [।०० ००-५५ |०-०००-|००-] अशी असेल तेव्हा त्याला प्रमदा म्हणावें. ५८ नौं भौ यूथिका (रपि ८७१), पण या नावाचा अुगम सापडत नाही. ५९ “ रः सौ त्वौ अच्युतं ” (हे २/१२८); या वृत्ताची मोडणी [-०-!००-००-|०-] अशी पद्मावर्तनीहि होअूं शकेल. ६० ‘जनकात्मजा’ नमौ जौ ग्. या वृत्ताला वृत्तदर्पणकार विभावरी म्हणतो; पण हेमचन्द्र विभावरी नावाचें निराळेच वृत्त साड्गतो. सारसनावलि (रपि ८७१) या नावाला तसा आधार गवसत नाही.

६१ द्रुतविलम्बित (पि ६/३०), हरिणाळुता (भ १६/४८,) सुन्दरी (प्रापै २/१३९). “द्रुतविलम्बितमाह नभौ भरौ ” (के ३/४९). द्रुतविलम्बिताची मोडणी [~ ~ ~ - ! ~ ~ - ~ ~ - | ~ -] अशी घेतल्यास तें अच्युताप्रमाणे पद्मावर्तनी होअल. ६२ “ त्भौ जौ गो अम्रकं ” (हे २२१६); या वृत्ताच्या अन्तीं अेक गुरु वाढविल्याने वसन्ततिलकावृत्त होते. ६३ स्जौ सौ ल्गौ कमलिनी. हें वृत्त विद्याधर वा. भिडे यांनी सिद्ध केले असून नामकरणहि त्यांनीच केले आहे. ६४ “ रान्नभभ्राः सुन्दरं ” (हे २२५७), माणिवभूषण (ना १५५), माणिभूषण, रमणीय (हे). हें वृत्त [- | ~ - ~ ~ ~ - | ~ ~ - ~ ~ - | ~ -] आणि [| - ~ - ~ ~ ~ | - ~ ~ - ~ ~ | - ~ -] अशा दोन प्रकारांनी पद्मावर्तनी होअंशू शकते; यांना अनुक्रमे माणिभूषण आणि रमणीय म्हणावे. ६५ मङ्गला (ना १५९), “ नभौ जिंगौ मङ्गलमङ्गना धैः ” (हे २२७१). सुन्दर वृत्ताप्रमाणेच हें वृत्तहि [~ | ~ - ~ ~ ~ - | ~ ~ - ~ ~ - | ~ -] आणि [| ~ ~ ~ - ~ ~ ~ | - ~ ~ - ~ ~ | - ~ -] अशा दोन प्रकारांनी पद्मावर्तनी होअंशू शकते.

६६ नभिरा: “ प्रगुणीकृता. ” हें समवृत्त आढळांत नाही; पण मकरावली नामक अर्धसमवृत्तांतील समचरण या लगावलीचे असतात. प्रगुणीकृता हें नाव हेमचन्द्राच्या मकरावलीच्या अुदाहरणांतील दुसऱ्या चरणावरून घेतले आहे. ६७ नभौ सौं ल्गौ कुसुमाङ्गिष्ठप (ना १४८).

६. शालिनी—र्वा

वातोर्मि—वैश्वदेवी—अनङ्गलेखा

६८ शालिनी	[----- ! - ~ ~ ~ - - -]
६९ वातोर्मि	[----- ! ~ ~ ~ - - -]
७० वैश्वदेवी	[----- ! - ~ ~ ~ - - -]
७१ कोङ्मभौ	[----- ! ~ ~ ~ - - -]
७२ चन्द्रिणी	[~ ----- ! - ~ ~ ~ - - -]
७३ “राज”—लक्ष्मी	[----- ~ ~ - ! - ~ ~ ~ - - -]
७४ चित्रा	[----- ----- ! - ~ ~ ~ - - -]

- ७५ पद्म [० ० ० ० ० - ! - - - - ! - ० - - ० - -]
 ७६ चन्द्रमाला [० ० ० ० ० ० - ! - - - - ! - ० - - ० - -]
 ७७ अनङ्गलेखा [० ० ० ० ० - ! - - - - ! - ० - - ० - -]

टीपा

६८ शालिनी (पि ६/१९), “मातौ गौ चेत् शालिनी वेदलोकैः” (अुवबृ १०३/३०). ६९ वातोर्मि (पि ६/२०), अर्द्धमाला (बृ १०३/४५) “वातोर्मायं कथिता म्हौ तगौ गः” (के ३/३५). ७० वैश्वदेवी (पि ६/४१), चन्द्रलेखा (भ १६/४२), चन्द्रकान्ता (हे). “मौ यौ पञ्चाश्वैर्वैश्वदेवीति नाम्ना” (अुवबृ १०३/४४).

७१ “मौ सौ गः कोङ्मभो डैः” (हे २/२१७). ७२ “यौ रौ गः चन्द्रिणी चैः” (हे २/२०५), चञ्चरीकावली (गछ २/१०४, ममच १७). ७३ “राज”लक्ष्मी; “मौ तौ गौ लक्ष्मीः” (हे २/२२६). ७४ “मिर्यो चित्रा जैः” (हे २/२५०), मण्ड्रकी, चञ्चला (हे). ७५ “नः स्मौ तौ गौ पद्मां चधैः” (हे २/२९५). ७६ “नौ मौ यौ चन्द्रमाला छधैः” (२/३०८). ७७ “न्सौ मौ यौ अनङ्गलेखा चडैः” (हे २/३१३).

७ मन्दाकान्ता-वर्ग

कुसुमितलता—सरधरा—मालिनी

- ७८ चन्द्रलेखा [० ० ० ० ० - ! - ० - - ० - -]
 ७९ मन्दाकान्ता [- - - - ! ० ० ० ० ० - ! - ० - - ० - -]
 ८० कुसुमितलता [- - - - - ! ० ० ० ० ० - ! - ० - - ० - -]
 ८१ विस्मिता [० - - - - - ! ० ० ० ० ० - ! - ० - - ० - -]
 ८२ चित्रमाला [- - - - - ! ० ० ० ० ० - ! - ० - - ० - -]
 ८३ नन्दीमुखी [० ० ० ० ० ० - ! - ० - - ० - -]
 ८४ चित्रलेखा [- - - - ! ० ० ० ० ० ० - ! - ० - - ० - -]
 ८५ पुष्पदाम [- - - - - ! ० ० ० ० ० ० - ! - ० - - ० - -]
 ८६ शोभा [० - - - - - ! ० ० ० ० ० ० - ! - ० - - ० - -]
 ८७ मुग्धक [० - - - - - ! ० ० ० ० ० ० - ! ० - - ० - -]

- ८८ स्वग्धरा [-----!~~~~~~!-----]
 ८९ महास्वग्धरा [~~---!~~~!-----]
 ९० मालिनी [~~~!-----]
 ९१ मालाचित्र [शालिनी !~~~!-----]
 ९२ सिंहविस्फूर्जित [-----!-----!-----]
 ९३ चूतकुञ्ज [~~~!-----]

टीपा

७८ चन्द्रलेखा (हे २/२०८), “नसरयुगमैश्चन्द्रलेखर्तुलोकैः” (गछ २/१०५). ७९ मन्दाकान्ता (पि ७/१९), श्रीधरा (भ १६/८०); “मन्दाकान्ता ममनततगा गः समुद्रतुलोकैः” (अुववृ १०३/९). ८० कुसुमितलता (ममच १८), कुसुमितलतावेलिता (पि ७/२०), चित्रलेखा (भ १६/८६), “घृष्णितलेखा” (हे २/२०४), चन्द्रलेखा (विवृ ५/३९), कन्दर्पजात (ना १६९); “स्याद्भूतत्वस्वैःकुसुमितलतावेलिता मतौ नयौ यौ” (के ३/१००).

८१ “विस्मिता य्मौ न्सौ रौ ग् रसर्तुस्वराः” (पि ८/१८), सुवृत्ता (ववृ १०३/७), चन्द्रकान्ता (विवृ ५/४१), रम्भा (स्वछ १०२), मेघविस्फूर्जिता (हे २/३२४). ८२ चित्रमाला (स्वछ ११०), सुप्रभा (विवृ ५/४२), सुवंशा (गछ २/२१०), “मौ भौ तौ गौ चित्रमाला च्छैः” (हे २/३४०). ८३ नन्दीमुखी (स्वछ ११), वसन्त (हे २/२२५, ना १५१), “स्वरभिदि यदि नौ तौच नान्दीमुखी गौ” (गछ २/११७). ८४ चित्रलेखा (स्वछ ७३), चन्द्रलेखा (हे २/३०५); “मन्दाकान्ता नपरलघुयुता कीर्तिता चित्रलेखा” (गछ: २/१७९). ८५ पुष्पदाम (स्वछ ९८, हे २/३२८); “मो गौ नौ तौ गौ शरहयतुरगैः कुलदाम प्रसिद्धम्” (गछ २/२००).

८६ शोभा (स्वछ १०८), “य्मौ नौ तौ गौ शोभा च्छैः” (हे २/३३९). ८७ “य्मौ नौ रौ गौ मुग्धकं च्छैः” (हे २/३३०). ८८ स्वग्धरा (पि ७/२४), “मौ भौ याश्च त्रयः स्युः स्वरमुनितुरगैः स्वग्धरा स्याद्विरामैः” (अुववृ १०३/५). ८९ महास्वग्धरा, “स्तौ त्नौ स्तौ गौं महास्वग्धरा ज्ञैः”

(हे २/३५५); परन्तु “ सजता नसौ ररौ गः फणितुरगहयैः स्यान्महास्त्रगंध-
राख्या ” (गढ २/२१६) असेहि लक्षण (चुकीने) साढ्यातलेले आहे.
१० मालिनी (पि ७/१४), नान्दीमुखी (भ १६/७०). “ वसुमुनिविरतिश्चे-
न्मालिनी नौ मयौ यः ” (अुवबृ १०३/२४).

९१ “ मतिनायि मालाचित्रं टैः ” (हे २/३८२). ९२ “ तद्दूतर्वश्वैर्मांभौ
विरतिश्चेत् सिंहविस्फूर्जितं यौ ” (गढ २/१९१). ९३ स्मौ सौं भौ गौं
चूतकुञ्ज (ना १८६)

८ क्षमा—वर्ग

कुटिलगति—शरभललिता—शिखरिणी—पुट

९४ क्षमा	[v v v v v v - ! - - - v - -]
९५ तत	[v v v v v v - ! - - - v -]
९६ नदी	[v v v v v v - ! - v v - v - -]
९७ चन्द्रकान्ता	[- v - - v - - ! - - v v - v - -]
९८ चन्द्रिका	[v v v v v v - ! v - v - - -]
९९ वाहिनी	[- - v v - - - ! - - v - -]
१०० भोगिनी	[v v v v v v - v - v - - v - -]
१०१ कुटिलगति	[v v v v v v - ! - v - - v -]
१०२ शरभललिता	[- - - - ! v v v v v - - v - -]
१०३ प्रवरललिता	[v - - - - - ! v v v v v - ! - v - -]
१०४ शिखरिणी	[v - - - - - ! v v v v v - - v v -]
१०५ “चन्द्रकान्ति”	[v v v v v v - ! - v - -]
१०६ पुट	[v v v v v v - - ! - v - -]
१०७ “कनक-”गौरी	[v v v v v v v - - ! v v v - -]
१०८ गौरी	[v v v v v v v v v v v - -]
१०९ क्षमा	[v v v v v v - - ! v - v - -]
११० शिखण्डनी	[v - - - - -]

टीपा

९४ “नौ म्रौ गः क्षमा छैः” (हे २२०४). ९५ “ततं नौ म्रौ ” (पि ६।३४, हे २।१६६), ललित (गछ २।८७) या वृत्ताची मोडणी [। ~ ~ ~ ~ | --- | - ~ -] अशी घेतल्यास वृत्त भृद्गावर्तनी होअील.

९६ नदी, “ननतजगुरुगैः सप्तयतिर्नदी स्यात् ” (गछ २।११९). ९७ “चन्द्रकान्ता भिधा रो म्सौ यो विरमः स्वराष्ट्रौ ” (गछ २।१४२). ९८ “नौ यैं ग इचन्द्रिका ” (हे २२०६). ९९ “वाहिनी त्यौ म्यौ क्रष्णिकामशराः ” (पि ६।४२); येथे यति सहाव्या अक्षरानन्तर घेणे स्वाभाविक वाटतें; पण अुदाहरणांच्या अभावी निश्चित काही साड्गतां येत नाही. १०० “नौ रो यौ भोगिनी ” (हे २।२५९).

१०१ “कुटिलगति नौं तौ गू स्वरर्तवः ” (पि ८।८, हे २।२०३), नर्तकी (हे), क्षमा (के ३/६९), चन्द्रिका (के ३/७५). १०२ शरभललिता हें भरताच्या अुदाहरणांतील नाव आहे; तो (भ १६/६८) शरभा म्हणतो. हेमचन्द्र हा शरभललिताचें लक्षण ‘म्भन्ता गौ’ असें न साड्गतां ‘न्भन्ता गौ’ असें साड्गतो (हे २/२४०); आणि ‘घचैः’ असे यति घेतल्यास त्याला तो शरभा म्हणतो (हे २।२४१) ! पण हें चुकीचें लक्षण असावें, कारण शरभललिताचें प्राचीन अुदाहरण उपलब्ध आहे. १०३ प्रवरललिता (भ १६/७४), जयानन्द (हे २/२७४), विजयानन्द (ना १६२). “यमौ नः स्तौ गश्च प्रवरललितं नामवृत्तं ” (गछ २/१५४). १०४ शिखरिणी (पि ७/२०); “यमौ न्सौ भो ल्वन्ता रसहरविरामा शिखरिणी ” (अुवबृ १०३/८). १०५ “चन्द्रकान्ति,” “ननगगलगैशचन्द्रिका स्यात् ” (पि ९८ टीप).

१०६ पुट (पि ६/३२), श्रीपुट (?) (वबृ १०३/४३), स्फुट (ममच १७), “वसुजलधिविरामौ नौ पुटो म्यौ ” (अुवबृ १०३/४३). १०७ “कनक” गौरी, “नौ त्सौ गो गौरी ” (हे २/२१४). १०८ “गौरी नौ न्सौ ग् ” (पि ७/४). या वृत्ताची मोडणी [~ | ~ ~ ~ ~ | ~ ~ ~ ~ | --] अशी हरावर्तनीहि होउं शकेल. १०९ “नौ तौ गः क्षमा ” (हे २/२०१). अुदाहरण पहातां यति ‘घैः’ नसून ‘जैः’ असावा. ११० “यमौ शिखण्डनी ”

(हे २/४६), हे वृत्त शिखरिणीत्यादि अनेक वृत्तांच्या आरम्भी गणरूपे असते.

९ अपराजिता—वर्ग

भाराक्रान्ता—भुजड़गविजम्भित—पिपीलिका

१११ लय	[० ० ० ० ० - ! ० - ० ० - ० -]
११२ भाराक्रान्ता	[- - - - ! ० ० ० ० ० - ! ० - ० ० - ० -]
११३ कान्ता	[- - - - ! ० ० ० ० ० - ! ० - ० ० - ० -]
११४ कुरद्धिंगका	[- - - - - ! ० ० ० ० ० - ! ० - ० ० - ० -]
११५ मकरन्दिका	[- - - - - ! ० ० ० ० ० - ! ० - ० ० - ० -]
११६ अपराजिता	[० ० ० ० ० ० - ! ० - ० ० - ० -]
११७ चल	[- - - - ! ० ० ० ० ० - ! ० - ० ० - ० -]
११८ कथागति	[- - ० - ० - - ! ० ० ० ० ० - ! ० - ० ० - ० -]
११९ अुपमालिनी	[० ० ० ० ० ० - - ! ० - ० ० - ० -]
१२० मणिमञ्जरी	[- - - - ! ० ० ० ० ० - - ! ० - ० ० - ० -]
१२१ भुजङ्गविजूम्भित	[८ ग ! ८ ल ० ० - ! ० - ० ० - ० -]
१२२ प्रमोदमहोदय	[४ ग ! - ० ० - - - - ! ८ ल ० ० - ! ० - ० ० - ० -]
१२३ पिपीलिका	[८ ग ! १४ ल ग ! ० - ० ० - ० -]
१२४ पिपीलिका-करभ	[८ ग ! १९ ल ग ! ० - ० ० - ० -]
१२५ पिपीलिका-पणव	[८ ग ! २४ ल ग ! ० - ० ० - ० -]
१२६ पिपीलिका-माला	[८ ग ! २९ ल ग ! ० - ० ० - ० -]

टीपा

१११ “न्सौ जौ गो लयः” (हे २/२०९). ११२ भाराक्रान्ता (स्वच्छ ७१, हे २/२९२), “भाराक्रान्ता मभनरसला गुरु श्रुतिष-इहैयैः” (गछ २/१७१). ११३ कान्ता, “भवेत्कान्ता युगरसहयैर्यमौ नरसा लगौ” (गछ २/१७३). ११४ कुरड्गिका (स्वच्छ ८१), “स्तन्जभाः कुर-ड्गिका डृष्टैः” (हे २/३१२). भाराक्रान्ता-मकरन्दिका यांच्याशी तुलना करून पहातां आणि स्वयम्भूच्छन्दांतील ब्रह्मअत्ताचा श्लोक पहातां कुरड्गिकावृत्ताचे

यति 'डचैः' असेच पाहिजेत. ११५ मकरन्दिका (स्वछ १०६, हे २/३२५); “रसैः षड्भिलोकैर्यमनसजजा गुरुर्मकरन्दिका ” (गछ २/२०३).

११६ अपराजिता (पि ७/६); “ ननरसलघुगैः स्वरैरपराजिता ” (गछ २/११३). ११७ चल (हे २/३०६), अचल (स्वछ ८७); “ म्हौ न्जौ भ्रौ चेत् चलमिदमुदितं युगैर्मुनिभिः स्वरैः ” (गछ २/१८८). ११८ “ त्रौ भ्नौ ज्भौ रः कथागतिः छ्छैः ” (हे २/३४७). ११९ अुपमालिनी (स्वछ २९, हे २/२४९); “ ननतभरकृताऽष्टः स्वरैरुपमालिनी ” (गछ २/१४३). १२० मणिमङ्गरी, “ अिनाश्वैः स्याद् यभनयजजगा: कीर्तिता मणिमङ्गरी ” (गछ २/२०४).

१२१ भुजङ्गविजृम्भित (पि ७/३०); “ मौ ल्नौ नौ रः सत्वा: प्रादुर्व-
सुमदनदहनमुनिभिर्भुजङ्गविजृम्भितम् ” (अुवबृ १३०/४७). १२२ “ म्तौ य्तौ
निरसत्वा: प्रमोदमहोदयो घळटैः ” (हे २/३८३). १२३ “ मातनीजभ्या:
पिपीलिका जणैः ” (हे २/३८७). १२४-१२५-१२६ पिपीलिका वृत्तांत
आठव्या अक्षरानन्तर पाच, दहा आणि पन्धरा लघू अधिक घातत्वाने अनुक्रमें
पिपीलिका-करभ, पिपीलिका-पणव आणि पिपीलिका-माला हीं वृत्तें सिद्ध
होतात (हे २/३८८-३९०).

१० हरिणी-वर्ग

जननीमुद-हरिणीपद

१२७ सिंह	[v v v - - - - ! v - - v - - v -]
१२८ श्रेयोमाला	[- - - - , - - ! v - - v - - v -]
१२९ जया	[- - - - v - - ! v - - v - - v -]
१३० दर्दुरक	[- v v - v v - v - v v - v -]
१३१ कलभाषिणी	[v v v v - - v v - v - v v - - v -]
१३२ वनमङ्गरी	[v v v v - - v v - v v - v v - v - v v - - v -]
१३३ हरि	[v v v v v v ! - - - - ! v - - v v - - v -]
१३४ हरिणी	[v v v v v - ! - - - - ! v - - v v - - v -]
१३५ 'जननीमुद'	[v v v v v - ! - - v v - ! v - - v v - - v -]

१३६ हरिणीपद [ॻ ॻ ॻ ॻ ॻ - ! - - - - ! ॻ - ॻ ॻ - ॻ -]

१३७ "अभिनव"ललिता [ॻ ॻ ॻ ॻ ॻ - ! - - - ! ॻ - ॻ ॻ - ॻ -]

टीपा

१२८ " नम्रसल्गा: सिंहः छैः" (हे २/२२९). १२८ " मौ जौ गः श्रेयोमाला धैः" (हे २/२०२); यति 'चैः' असावा हें वरें. १२९ जया (स्वच्छ २५); " मो रौ सो ल्याँ जया छैः" (हे २/२२७). १३० " मौ रसल्गा दर्दुरकः" (हे २/२३७), सुन्दर (ना १५०). प्लुताचा अवलम्ब केल्यास या वृत्ताची मोडणी [। - ॻ ॻ - ॻ ॻ | - ८ ॻ - ॻ ॻ | - ८ ॻ -] अशी पद्धावर्तनी होआं शकेल.

१३१ " नो जौ भौ कलभाषिणी" (हे २/२५६), अरविन्द (हे), नवनलिन (ना १५७). प्लुताचा अवलम्ब केल्यास कलभाषिणी वृत्ताचीहि मोडणी [। ॻ ॻ ॻ ॻ - ॻ ॻ | - ८ ॻ - ॻ ॻ | - ८ ॻ -] अशी पद्धावर्तनी होआं शकते. १३२ " नजीमा वनमञ्जरी" (हे २/२५२), या वृत्ताची मोडणी [। ॻ ॻ ॻ ॻ - ॻ ॻ | - ८ ॻ - ॻ ॻ | - ८ ॻ - ॻ ॻ | - ८ ॻ -] अशी पद्धावर्तनी करणे वरें. १३३ " रसयुगहययुड नौ भौ सो लगौ हि यदा हारिः" (गच्छ २/१७२). १३४ हरिणी (पि ७/१६), वृषभचरित (वबृ १०३/१०), वृषभचेष्टित (भ १६/७८); परन्तु अुदाहरणांत वृषभ-ललित आहे, हरिणीप्लुत (ना १६७); " रसयुगहयै न्सौ भौ स्लौ गो यदा हरिणी तदा" (के ३/९६). १३५ न्सौ त्जौ भौ 'जननीमुद' चडै:

१३६ हरिणीपद (स्वच्छ ८५); " न्सौ भौ भौ हरिणीपदं चधैः" (हे २/३१९); यति 'चडैः' असणे वरें १३७ "अभिनव"ललिता; " नौ भौ भौ ललितं चधैः" (२/३०९).

११ हरिणी—र्ग

केसर-रोहिणी-शार्दूलविक्रीडित

१३८ विद्युत् [ॻ ॻ ॻ ॻ ॻ - ! - - ॻ - - ॻ -]

१३९ हारिणी [- - - ! ॻ ॻ ॻ ॻ - ! - - ॻ - - ॻ -]

- १४० कोमलता [-----!-०००-!-----]
 १४१ छाया [०-----!०००००-!-----]
 १४२ करिमकरभुजा [०००००-!-----]
 १४३ केसर [-----!०००००-!-----]
 १४४ वश्चित [-----!०००००-!-----]
 १४५ चन्द्रोदयोत [०००००-!-----]
 १४६ रोहिणी [००००-!-----!-----]
 १४७ ज्योत्स्ना [-----!-----!-----]
 १४८ चन्द्रसेना [-----!-----!-----]
 १४९ "सोम"लेखा [-०-----!-----!-----]
 १५० काष्ठी [-----!०००-!-----]
 १५१ शार्दूलविक्रीडित [-----०००-०००-!-----]
 १५२ शार्दूल [-----०००-०००-!-----]
 १५३ मत्तेभविक्रीडित [००-----०००-०००-!-----]
 १५४ सद्रत्नमाला [-----००!०००-०००-!-----]
 १५५ विभ्रमगति [शार्दूलविक्रीडित | ००-०-]
 १५६ घट [०००००-!-----]

टीपा

१३८ विद्युत; “ऋतुमुनियतिर्विद्युत्सौ तौ गुरुः” (के परिशिष्ट); “न्तौ तौ गो विद्युन्मालिका” (हे २२१०); परन्तु अुदाहरणावरून विद्युन्मालिका वृत्ताची मोडणी [।००००० | -८- | -०- | -०-] अशी हरावर्तनी वाटते. १३९ हारिणी (स्वछ ६०, हे २२९३); “वेदर्त्वैश्वैर्मैभनमयला गश्चेत् तदा हारिणी” (गछ २१७०). १४० “मतौ स्तौ त्वौ कोमललता घडैः” (हे २२८६).

१४१ छाया (स्वछ १०४, हे २/३२६); “अियं छाया ख्याता ऋतुरस-हैय यों मो नसौ तौ गुरुः”. के परिशिष्टांत “यों मनसा भौ गुरुः” असा पाठ-भेद दिला आहे तो चुकीचा वाटतो. १४२ करिमकरभुजा (स्वछ १७); “नौ भ्यौ त्वौ करिमकरभुजा छैः” (हे २/२२४). १४३ केसर (स्वछ ८९,

हे २/३०७); “अर्थश्वास्वैर्मभनयरयुगैर्वृत्तं मतं कसेरं” (गछ २/१८७).
 १४४ वश्चित (हे २/३२९), विचित (हे), चन्द्रविम्ब (स्वछ १००),
 विम्ब (गछ २/२०२); “म्हौ न्सौ तौ गो वश्चितं डऱ्हैः” (हे २/३२९).
 १४५ चन्द्रोद्योत (स्वछ ३१); “नौ मो रौ चन्द्रोद्योतः जैः” (हे २/२४८).

१४६ रोहिणी (स्वछ ६७); “नस्मम्यत्वा रोहिणी चघैः” (हे २/२९६).
 १४७ ज्योत्स्ना (स्वछ २३); “म्रम्यत्वा ज्योत्स्ना छैः” (हे २/२२८).
 १४८ चन्द्रसेना (ममच), चन्द्रलेखा (हे २/२५१); “म्हौ मयौ यश्चन्द्र-
 सेना घौटकैवर्सुभिर्भिदा” (ममच १८). १४९ “सोम” लेखा; “राद्रम्य-
 याश्चन्द्रलेखाः छैः” (हे २/२५२). १५० “म्रम्या रौ काढ्ही टैः” (हे-
 २/३०१), वाचालकाङ्क्षी (हे).

१५१ शार्दूलविक्रीडित (पि ७/२१); “म्हौ ज्सौ तौ गुरुकं च सर्यतुरगौः
 शार्दूलविक्रीडितम्” (अुवबृ १०३/४). १५२ “शार्दूलं वद मासप्रदक्यति मः
 सो जसौ रो मश्चेत्” (गछ २/१८६). १५३ मन्त्रेभविक्रीडित (हे २/
 ३३७); “सभरा न्मौ यलगाळ्योदशप्रतिर्मतेभविक्रीडितम्” (गछ २/२११).
 १५४ “म्हौ स्नौ म्हौ ल्हौ सद्रत्तमाला डऱ्हैः” (हे २/३४१). १५५ “म्हौ
 ज्सौ तौ भ्रौ विभ्रमगतिः” (हे २/३७२). १५६ घट (ना १३६). या
 वृत्तांत लगक्रम पुण्याचाच आहे; पण याति सातव्या अक्षरानन्तर आहे. केदारमधृ
 पुटवृत्तांतच हे यती साड्हगतो. “मुनिशरविरातिनौ म्हौ पुयोऽयम्” (के ३/५०).

१२ मदनललिता—वर्ग

सुवदना—शार्दूलललित—पृथ्वी—सुरतललिता

१५७ मदनललिता [-----! ० ० ० ० ० - ! - - ० ० ० -]

१५८ क्रीडा [० -----! ० ० ० ० ० - ! - - ० ० ० -]

१५९ सुमधुरा [-----० - - ! ० ० ० ० ० - ! - - ० ० ० -]

१६० सुवदना [-----० - - ! ० ० ० ० ० ० - ! - - ० ० ० -]

१६१ सुररा [-----० - - ! ० ० ० ० ० ० - ! - - ० ० ० -]

१६२ शार्दूलललित [-----० - - ० - - ! - - ० ० ० -]

१६३ वायुवेगा [-----० - - ० - - ! ० ० ० ० - - -]

- १६४ पृथ्वी [~ - ~ ~ ~ - ~ - ! ~ ~ ~ - ~ - - ~ -]
 १६५ वृन्दारक [पृथ्वी ! - ~ - - ~ -]
 १६६ शशाङ्कचरित [-- | पृथ्वी]
 १६७ मालाधर [~ ~ ~ ~ ~ - ~ - ! ~ ~ ~ - ~ - - ~ -]
 १६८ मङ्गरी [~ ~ - ~ - ! ~ ~ ~ - ~ - - ~ -]
 १६९ विपिनतिलक [~ ~ ~ ~ ~ - ! ~ ~ ~ - ~ - - ~ -]
 १७० कुसुमिता [~ ~ ~ - ~ - - ~ -]
 १७१ समुद्रताता [~ - ~ ~ ~ - ~ - ! ~ ~ ~ - ! - - ~ - ~ ~ -]
 १७२ गजेन्द्रलिता [~ ~ ~ ~ ~ - ~ - - ! ~ ~ - ~ - ~ ~ -]
 १७३ सुरतललिता [- - - ~ ~ ~ ~ - | - - ~ - ~ - -]
 १७४ माधवीलिता [- - - ~ - - ! ~ ~ ~ ~ - ~ ~ | - ~ - ~ -]
 १७५ लालित्य [- - - ~ ~ - - ~ - ~ ~ - ~ - - ~ ~ - ~ ~ ~ -]

टीपा

१५७ मदनललिता (स्वछ ५०, हे २/२७६), “म्हौ नो म्हौ गो मदन-ललिता वेदैः षड्गुभिः ” (गछ २/१५२). १५८ “य्यौ न्तौ त्सौ क्रीडा चचैः ” (हे २/३१८), सुधा (गछ २/१८३). १५९ “म्रौ भ्नौ भ्नौ ग् सुमधुरा छचैः ” हे वृत्त रुढ दिसते; पण याला प्राचीन आधार गावत नाही. १६० सुवदना (पि ७/२२), वृत्त (विवृ ५/४३); “म्रौ भ्नौ य्यौ ल्यौ मुनिव्योमगरसविरतिः ख्याता सुवदना ” (अुवबृ १०३/६).

१६१ सुरसा; “मौ भ्नौ यो नो गुरुश्चेत् स्वरमुनिकरणैराहसुरसाम् ” (गछ २/१९९). १६२ शार्दूलललित (स्वछ ७९, हे २/३११); “मः सो जः सतसा दिनेशऋड्गुभिः शार्दूलललितम् ” (गछ २/१८०). १६३ “म्हौ ज्सौ न्जौ गो वायुवेगा छैः ” (हे २/३२३). शार्दूलललिता-प्रमाणे यति ‘ठैः’ पाहिजे हें हेमचन्द्राच्याच अुदाहरणावरून दिसते. या वृत्ताची मोडणी [| - - - ~ ~ ! - ~ - ~ ~ ~ ! - ~ ~ ~ ~ - ! ~ -] अशी घेतल्यास हें वृत्त पद्गावर्तनी होतें. १६४ पृथ्वी (पि ७/१७), विलम्बितगति (भ १६/८४, वबृ १०३/१६). “जसौ जसयला वसुग्रहयतिश्च पृथ्वी गुरुः ”

(के ३१४). या वृत्ताची मोडणी [~ - ~ ~ ~ - ! ~ - ~ ~ ~ - ! ~ - ~ ~] अशी असेल तेव्हा त्या पद्गावर्तनी वृत्ताला विलम्बितगति म्हणावें. १६५ “ज्ञौ ज्ञौ यित्या वृन्दारकं” (हे २/३६५).

१६६ शशाङ्कचरित (विवृ ५/४४); “ त्भौ ज्ञौ ज्ञौ ल्यौ शशाङ्ककरन्ति ” (हे २/३४५). १६७ न्सौ ज्ञौ य्लौ ग् मालाधर (प्रापै २/१७८); या वृत्ताची मोडणी [~ ~ ~ ~ ~ - ५ ! ~ - ~ ~ ~ - ! ~ - ~ ~] अशी पद्गावर्तनीहि घेतां येते. १६८ “ सजसा यलौ गिति शरग्यहैर् मञ्जरी ” (गछ २/१२५); पथ्या सजसयलैः स्यात् कुविभः श्रुतिभिर्यति ” (ममच १८). १६९ “ विपिनतिलकं नसनरेफयुग्मैर्वेत् ” (गछ २/१३६). हे वृत्त [। ~ ~ ~ ~ ~ | - ~ ~ | - ~ - | - ~ -] असें हरावर्तनी घेणे अधिक चाड्यगलें दिसतें. १७० “ कुसुमिता नरौ रो यदा ” (पि ९२ टीप), बृहतिका (हे २/८८) या वृत्ताची मोडणी [। ~ ~ ~ - ~ - | - ५ ~ -] आणि [~ ~ | ~ - ~ - | ~ -] अशी दोन प्रकारांनी पद्गावर्तनी होअूं शकते.

१७१ “ गजाधिभुतुरगैर्जसौ जसतभा गश्चेत् समुद्रतता ” (गछ २/२०५). १७२ “ भवति नयुगलं रभौ सौं दशभिर्गजेन्द्रलता ” (गछ २/१९०). १७३ “ मस्तर्गाः सुरतललिता ” (हे २/२८१). ‘ गचैः ’ असे यति घेतले तर हे वृत्त [। - - - ५ ५ ! ~ ~ ~ ~ ~ - ५ ! - - - ~ - | - -] असें पद्गावर्तनी होअूं शकतें. १७४ “ मौ भः सौ ज्यौ माधवीलता छैः ” (हे २/३२३). हेहि वृत्त प्लुताचा अवलम्ब करून [। - - - | ~ - ५ - ५ ५ ! ~ ~ ~ ~ ~ - ~ - | - ~ - ~ -] असें पद्गावर्तनी होअूं शकेल. १७५ “ लालित्यं सुजगेन्द्रेण भाषितमेतचेन्मसरस्तजनगुभिः ” (गछ २/२१५). हेहि वृत्त [- | - - ~ ~ - | - ५ ~ - ~ ~ | - - - ~ ~ | - ~ ~ ~ ~ -] असें पद्गावर्तनी होअूं शकतें.

परिच्छेद २ रा

पद्मावर्तनी वृत्ते

जीं वृत्ते म्हणतां म्हणतां सहज अष्टमात्रक आवर्तनांत बसतात त्यांचा समावेश या परिच्छेदांत केला आहे. काही वृत्ते अष्टमात्रक आणि षष्ठ्यात्रक अशा दोन्ही आवर्तनांत वसू शकतात; पण सर्वसामान्य प्रवृत्ति अष्टमात्रक आवर्तनांत म्हणण्याकडे विशेष असल्याने अशा वृत्तांचा समावेश पद्मावर्तनी वृत्तांतच केला आहे. जेथे यतिस्थानावरून वा अुदाहरणांतील मोडणीवरून षष्ठ्यात्रक आवर्तनाची स्पष्टपणे जाणीव होते तेथे त्या वृत्ताची गणना भृङ्गावर्तनी वृत्तांत केली आहे. अुदाहरणार्थ, [- - ० ० | - - ० ० | - - ० ० | - -] या भृङ्गावर्तनी वृत्ताची मोडणी [| - - ० ० - | - ० ० - - | ० ० - -] अशी पद्मावर्तनीहि होआल; वा [| - ० ० ० | - ० ० ० | - ० ० ० | ० ० -] या हरावर्तनी वृत्ताची मोडणी [- ० ० ० - ० | ० ० - ० ० ० | ० -] अशी पद्मावर्तनी होअू शकेल. पण जेथे चरणांत अेका विशिष्ट गणाची आवृत्ति आढळते तेथे जेणे करून ती आवृत्ति भृङ्गेल अशी मोडणी घेणे अुचित नाही. आवर्तन ठरवितांना क्वचित् प्लुताचा अुपयोग ग्राह्य मानिला आहे; परन्तु मारून मुट्कून वृत्त आवर्तनी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. जेथे पहिली अुभी रेघ आहे तेथून आवर्तनारम्भ समजावा.

१३ भ्रमरी—वर्ग

- | | |
|---------------|-------------------|
| १७६ भ्रमरी | [१ ० ० - -] |
| १७७ सुमुखी | [१ - ० ० -] |
| १७८ कमलमुखी | [१ ० ० ० ० -] |
| १७९ नलिनी | [० ० - ० ० -] |
| १८० मधुभार | [० ० - ० - ०] |
| १८१ सुमालतिका | [० - ० ० - ०] |

टीपा :

१७६ सगौ भ्रमरी (भ ३२/५९, हे), सुमति (हे २/१६), मृगनेत्रा (ना). १७७ “ भगौ सुंसुखी ” (हे २/११), ल्लिता अिति भरतः (हे). १७८ न्लै ग कमलमुखी (भ ३२/६७, हे), आभिमुखी (हे २/२७), मृगचपला (हे), सरसिरहा (ना). १७९ सौ नलिनी (भ ३२/९६, हे), रमणी (हे २/३०), तिलका (प्रापै २/४३), कुमुद (ना ७९), वसुधा (निस ३१). १८० मधुंभार, “ सगणं निधाय जगणं विधाय । कविसौ-रुयधाम कलगीतनाम ॥ मधुभारनामेदमन्यत् ” ॥ रुस्तमा टीका (पृ. १८७), पण कलगीत हें नांव (ममच १३) निराळ्याच ओक वृत्ताचें आहे. १८१ जौ सुमालतिका (वाभू २/५३), मालती (प्रापै २/५४).

१४ कन्यावर्ग

१८२ कन्या	[1----]
१८३ घनपङ्क्ति	[1 ० ० ---]
१८४ कुन्तलतन्वी	[1 - ० ० ---]
१८५ नन्दा	[1 --- ० ० -]
१८६ मकरकशीर्षी	[1 ० ० ० ० ---]
१८७ ‘सम्मदजनक’	[1 - ० ० ० ० -]
१८८ ‘सौरीततचर’	[1 -- ० ० ० ०]
१८९ गुरुमध्या	[1 ० ० --- ० ०]
१९० ‘सौरभसङ्गित’	[1 - ० ० - ० ०]
१९१ दुतगति	[1 ० ० ० ० ० ० -]
१९२ ‘करुणापरिमिल’	[1 ० ० - ० ० ० ०]
१९३ सुवासक	[1 ० ० ० ० - ० ०]
१९४ अचल	[1 ० ० ० ० ० ० ० ०]
१९५ सती	[1 ० - ० - -]
१९६ अपरभा	[1 ० - ० ० ० -]

१९७ 'प्रपञ्चनन्दन'	[। ० - ० - ० ०]
१९८ "दुर्द"-जया	[। ० - - ० -]
१९९ वागुरा	[। - ० - ० -]
२०० गिरा	[। ० ० ० - ० -]
२०१ कच्छपी	[। - ० - ० ० ०]
२०२ रति	[। - ५ ० ० ० -]
२०३ 'पञ्चगदलन'	[। - ५ ० ० ० ० ०]

टीपा

१८२ "मगौ कन्या" (हे २/१०), तीर्णा (प्रापै २/२७). १८३ घनपांडिक्त (भ ३२/७३), सन्मृगनेत्रा (ना); "सो गौ घनपांडिक्तः" (हे २/२६). १८४ "कुन्तलतन्वी अिति भरतः" (हे); भूतलतन्वी (भ ३२/६५), अक्षरपांडिक्त (विट्र ५/५१, शुबो ७), "भो गौ पांडिक्तः" (हे २/२०), हंस (प्रापै २/३७), काञ्चनमाला (ना). १८५ "त्लगा नन्दा" (हे २/२३), तिलका (ना), "मन्दा तलगौः" (केनिआ ३१).

१८६ न्यौ मकरकशीर्षा (भ १६/४, ३२/८०); शशिवदना (शुबो ८, हे २/३४), मुकुलित (हे), चतुरंसा (प्रापै २/४७), अुदात्त (ना). १८७ भसौ 'सम्मदजनकः'; सौरभि (रपि ९३). याची मोडणी [। - ० ० ० ० ० | -] अशी भृङ्गावर्तनीहि होअूं शकेल. १८८ लौ 'सौरीतटचर.' १८९ "स्खौ गुरुमध्या" (हे २/३२). १९० भौ 'सौरभसङ्गित.'

१९१ ननौ ग् द्रुतगति (भ ३२/१०१, हे), हरिविलसित (विट्र ५/८, हे २/५९), मधुमती (गळ २/१३), चपला (भ ३२/१०१, हे), सुलभ (ना ८९), सुमना (निस ३९). या वृत्ताची मोडणी [। ० ० ० ० ० ० | -] अशी भृङ्गावर्तनीहि होअूं शकेल; तेव्हा त्या वृत्ताला हरिविलसित म्हणावे. १९२ स्नौ ल् 'करुणापरिमल.' १९३ न्जौ ल् सुवासक (प्रापै २/६०). १९४ अचल, 'वसुलमचलमिति' (पि ९० टीप). १९५ "जो गौ सती" (हे २/२२), शिखा (भ ३२/७१, हे), अनङ्ग (ना).

१९६ जसौ अपरभा (रपि ९२). १९७ जमौ 'प्रपञ्चनन्दन.' १९८ "दुर्जया"; "यलगा जया" (हे २/२४, कद ४/८). १९९ रलै ग् वागुरा (भ ३२/६९, हे), नन्दक (ना). या वृत्ताची मोडणी [| - ~ - ~ | -] अशी भृङ्गावर्तनी घेतल्यास त्या वृत्ताला विदर्घक (हे २/१९) म्हणावें. २०० नरै गिरा (भ ३२/८६, हे). मोडणी [| ~ ~ ~ - ~ | -] अशी भृङ्गावर्तनी घेतल्यास त्या वृत्ताला शफरिका (हे २/३८) म्हणावें.

२०१ "नौं कच्छपी" (हे २/३९). २०२ "भ्लगा रतिः" (हे २/२१), प्रेम (ना). मोडणी प्रमाणे या लगावलीची [- ~ ~ ~ -] आणि [- ~ ~ ~ | -] अशीं दोन वृत्ते होऊ शकतात; पहिले अग्न्यावर्तनी आणि दुसरे हरावर्तनी. २०३ भौ 'पञ्चगदलन'.

१५ विद्युद्घान्ता—वर्ग

तनुमध्या—कुमारललिता—राजरमणीय

२०४ विद्युद्घान्ता	[- - - - -]
२०५ सूचीमुखी	[~ ~ - - - -]
२०६ विक्रान्ता	[- ~ ~ - - -]
२०७ तनुमध्या	[- - ~ ~ - -]
२०८ मुकुल	[- - - ~ ~ -]
२०९ भोगवती	[- ~ ~ - ~ ~ -]
२१० कुमुदवती	[~ ~ ~ ~ - - -]
२११ विधुवक्षा	[- ~ ~ ~ ~ - -]
२१२ मधुकरिका	[- - ~ ~ ~ ~ -]
२१३ "अमर"—नदी	[- ~ ~ ~ ~ ~ ~ -]
२१४ विमलजला	[~ ~ - ~ ~ ~ ~ -]
२१५ ललितगति	[~ ~ ~ ~ - ~ ~ -]
२१६ रतिमाला	[~ ~ ~ ~ ~ ~ - -]
२१७ लघुमणिगुणनिकर	[~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ -]

२१८ कुमारलिला	[। ० - ० ० ० - । -]
२१९ शालिनीवितान	[। - ० - ० - । -]
२२० प्रकाशिता	[। ० ० ० - ० - । -]
२२१ निमला	[। ० ० - ० - ० । -]
२२२ मणिमाला	[तनुमध्याद्विरावृत्ता]
२२३ राजरमणीय	[कुमारलिलाद्विरावृत्ता]

टीपा

२०४ मो गौ विद्युद्धान्ता (भ ३२/६३), पद्धिक्त (पि ८६ टीप), सम्मोहा (प्रापै २/३३). हें वृत्त [। - - - । - -] असें भृङ्गावर्तनी असेल तेव्हा त्यास सम्मोहा म्हणावें. २०५ “स्मौ सूचीमुखी” (हे २/४५).

२०६ “भौ विक्रान्ता” (हे २/४४). २०७ तनुमध्या त्यौ (पि ६/२). तनुमध्यावृत्ताची मोडणी [। - - ० ० । - -] अशी भृङ्गावर्तनीहि होअू शकते. २०८ “स्मौ मुकुलं” (हे २/३७), वीथीति भरतः (हे); पण वीर्य (भ ३२/८४), पद्धिक्त (भ ३२/९४), कमल (ना ८०). २०९ भौ ग् भोगवती (भ ३२/१०९, हे), कलिका (हे २/५५), सोपान (हे), कमल (ना ८३). २१० “न्यौ गः कुमुदवती” (हे २/६४); पण अुदाहरणांत कुमुदिनी ग्रथित आहे; कुमुदवती (भ ३२/११५).

२११ “भौ गो विधुवकन्ना” (हे २/५६). २१२ “तंगा मधुकरिका” (हे २/६१, भ ३२/१११), वज्र (हे). २१३ “अमर”नदी; भौ ल्यौ नदी (भ ३२/१३९). हें वृत्त जेव्हा [। - ० ० ० । ० ० ० -] असें हरावर्तनी होतें तेव्हा त्याला “सुर”नदी म्हणावें. २१४ स्नौ ल्यौ विमलजला (भ ३२/१२८). २१५ “न्जा ल्यौ ललितगतिः” (हे २/७६, भ ३२/१३०), ललिता (भ ३२/१३१), नलिनी (भ ३२/१३७).

२१६ “ना गौ रतिमाला” (हे २/८२), तुङ्ग (प्रापै २/७२). [। ० ० ० ० ० ० । - -] अशी भृङ्गावर्तनी मोडणीच्या वृत्ताला तुङ्ग म्हणावें. २१७ “ना सो लघुमणिशुणनिकरः” (हे २/१०४), कमला (प्रापै २/८२). [। ० ० ० ० ० । ० ० ० -] अशी हरावर्तनी मोडणी असेल

छन्दोरचना

१३४

तेव्हा वृत्ताला कमळजा म्हणावें. २१८ कुमारललिता ज्सौ ग (पि ६/३). [० - ! ० ० ० - | -] अशा मोडणीचे जै वृत्त यतिभेदाने होतें त्याला 'वदन पद्म' म्हणावें. २१९ यौं शालिनीवितान (ना), पिकाली (रपि ७३) या वृत्ताची मोडणी [| - ० - ० | - ५ -] अशी भृङ्गावर्तनीहि होअूं शकेल. २२० न्हौं ग प्रकाशिता (भ ३२/११९), शशाङ्कवक्त्रा (ना ८७), मनोजा (हे २/६६). [१ ० ० ० - ० | - ५ -] अशा भृङ्गावर्तनी मोडणीच्या वृत्ताला मनोजा म्हणावे.

२२१ "निर्मला," मागे ४० पहा. २२२ मणिमाला (हे २/१९१) हें तनुमध्याच्या दिगावृत्तीने सिद्ध होतें. "त्या त्यौ मणिमाला छिन्ना गुहवक्त्रैः" (गछ २१७९). याच लगकमाच्या पण निराळ्या मोडणीच्या [। - ० ० - १ - - - ० | - -] या वृत्ताला पुष्पविचित्रा (हे २/१९०) म्हणतात. २२३ "ज्सौ नौं गौ राजरमणीय छैः" (हे २/२३०). "प्रफुल्लकुसुमाली सतीयमतिमोदा । जसौ रगणनौ चेत्तो गुरुकयुगम्" रुस्तमा टीका (पृ. १८९).

१६ लघुमालिनी—वर्ग

ज्या गुरुपुढेऽ अशी खूण आहे तो गुरु प्लुत म्हणजे त्रिमात्रक समजावा.

- | | |
|---------------------|-------------------------------|
| २२४ सावित्री | [। - - - ५ ० । -] |
| २२५ लघुमालिनी | [। - ० ० - ५ ० । -] |
| २२६ प्रीति | [। - ५ ० - - । -] |
| २२७ कामलतिका | [। - ५ ० ० ० - । -] |
| २२८ "सौम्यमति" | [० ० - ० ० - ० ० -] |
| २२९ शलभविचालिता | [० ० ० ० ० - ० - । -] |
| २३० अक्षि | [० ० - ० - ० ० । -] |
| २३१ वृत्ता | [० ० ० ० ! ० ० ० ० - - । -] |
| २३२ विभा | [-- ० - ० - - । -] |
| २३३ "सुवर्ण—"रुचिरा | [-- ० - ० ० ० - । -] |
| २३४ "शशि"—माला | [० ० - ० - ० ० ० - । -] |

२२५ मणिराग	[- ० - ० ० - ० ० - -]
२२६ लळका	[० ० ० - ० ० - ० ० - -]
२२७ बन्धूक	[- ० ० ० ० ० - - - -]
२२८ लालिनी	[- ० - ० ० - ० - ० -]
२२९ पद्मिनी	[प्रीतिद्विरावृत्ता]

टीप.

२२४ “म्लगाः सावित्री” (हे २/२५). २२५ “भौ लघुमालिनी” (हे २/४०), मालिनी (भ ३२/७८). सावित्री आणि लघुमालिनी या वृत्तांत “लुताचा सहज होणारा अवलम्ब न केल्यास ती अनुक्रमे [। - - - ० । -] आणि [। - ० ० - ० । -] अशीं अन्यावर्तनी होतात.

२२६ “रो गौ प्रीतिः” (हे २/१८) या वृत्ताची मोडणी [। - ० - - । -] अशी अग्न्यावर्तनी वा [। - ० - । - ५ -] अशी हरावर्तनीहि होअूं शकते. २२७ “भौ कामलतिका” (हे २/३६), शशिकान्त (ना). कामलतिका-वृत्ताची मोडणी प्रीतिवृत्ताप्रमाणेच [। - ० ० ० - । -] अशी अग्न्यावर्तनी वा [। - ० ० ० । - ५ -] अशी हरावर्तनीहि होअूं शकते. २२८ “सौम्यमतिः” “सिः सौम्या” (हे २/९९). २२९ न्तौ य शलभविचलिता (भ ३२/२०६), गुर्वी (विवृ ५/१६), विशाला (हे २/१०१), विम्ब (प्रापै २/८४), मयूर (ना १०५). या वृत्ताची मोडणी [० ० । ० ० ० - - । - -] अशी भृङ्गावर्तनी असेल तेव्हा त्याला गुर्वी म्हणावें; आणि [० ० ० ० ० । - - । -] अशी हरावर्तनी असेल तेव्हां त्याला विशाला म्हणावें. २३० “स्जसा अक्षिः” (हे २/९६) या वृत्ताचीहि मोडणी [० ० । - ० - ० । ० ० -] अशी भृङ्गावर्तनी वा [। ० ० - ० । - ० ० ० । -] अशी हरावर्तनी असूं शकते.

२३१ “नौ सो गौ वृन्ता थैः” (हे २/१३९, पि ६/४). आवर्तनारम्भ चरणारम्भी घेतल्याने [। ० ० ० ० ० ० ० ० । - - -] असें जें वृत्त होतें त्याला पुढे “सद्”-वृत्ता म्हटलें आहे. २३२ “तौ गौ विभा” (हे २/६८). २३३ “सुवर्ण”-रुचिरा; “तभ्या रुचिरा” (हे २/१००). याची मोडणी

छन्दोरचना

१३६

[| --- | - ~ ~ | --] अशी हरावर्तनीहि होअील. २३४ “ शशि-माला, “ स्जस्सा माला ” (हे २/१२६), मागे ५५ प्रामिता पहा. २३५ मणिराग, मागे ५१ पहा. “ रश्व सौ सगुहर्मणिरागः ” (केनिआ ३८).

२३६ लङ्का, मागे ५२ टीप पहा. २३७ “ भ्नौ मौ बन्धूकं ” (हे २/११७). २३८ “ लालिनी स्याद् रसजगाः ” (ममच २०). २३९ पद्धिनी हें नाव विद्याधर वा. भिडे यांनी भिजी ३८ व्या कवितेवर दिलें आहे; आधार दिलेला नाही.

१७ तटी-वर्ग

नाराच-विदुषी-अुज्ज्वला

२४० तटी	[----- ~ -]
२४१ कोमला	[~ ~ - - - ~ -]
२४२ मही	[~ ~ - ~ ~ - ~ -]
२४३ अुपच्युत	[~ ~ ~ ~ ~ - ~ -]
२४४ निलया	[~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ -]
२४५ सुमालती	[~ ~ ~ - ~ - ~ -]
२४६ अुत्सुक	[- ~ ~ - ~ ~ - ~ -]
२४७ “संस्तुति”	[- ~ - ~ - - ~ -]
२४८ कुसुमिता	[~ ~ ~ - ~ - - ~ -]
२४९ भद्रिका	[- ~ - ~ ~ ~ - ~ -]
२५० नाराच	[- ~ - ~ - ~ -]
२५१ भुजङ्गसञ्जाता	[~ ~ - ~ - ~ - ~ -]
२५२ पणव	[-- - ~ ~ ~ ~ - ~ -]
२५३ हंसी	[-- - - ~ ~ ~ ~ ~ -]
२५४ अुपस्थिता	[-- ! ~ ~ - ~ ~ - ~ -]
२५५ विदुषी	[~ ~ - ~ ~ - ~ ~ - ~ -]
२५६ अुज्ज्वला	[~ ~ ~ ~ ~ ~ - ~ ~ - ~ -]

२५७ अच्युत	[- ~ - ~ ~ - ~ ~ - ~ -]
२५८ हृतविलम्बित	[~ ~ ~ - ~ ~ - ~ ~ - ~ -]
२५९ पद्धिका	[- ~ - ~ - - ~ - ~ -]

टीपा

२४० “म्रौ तटी” (हे २/२९). २४१ स्तौ ग् कोमला (ना ९१). २४२ “सौ ल्गौ मही” (हे २/८१). २४३ “नौ र अुपच्युतं” (हे २/९५), विनुत (ना १०२). याची मोडणी [| ~ ~ ~ ~ ~ | - ~ -] अशी भृङ्गावर्तनी असेल तेव्हा विनुत म्हणावे. २४४ “निंगौ निलया” (हे २/११४); याचीहि मोडणी [| ~ ~ ~ ~ ~ | ~ ~ ~ -] अशी भृङ्गावर्तनी होअूं शकते. २४५ “ना ल्गौ सुमालती” (हे २/७२); याचीहि मोडणी [| ~ ~ ~ - ~ | - ~ -] अशी भृङ्गावर्तनी होअूं शकते.

२४६ “भौ र अुत्सुकं” (हे २/९३); अुत्सुकवृत्ताची मोडणी [| - ~ ~ - ~ ~ | - ~ -] अशीहि पद्मावर्तनी होते. २४७ “संस्तुति” “यीं ल्गौ अनुष्टुभू” (हे २/६९); या वृत्ताचीहि मोडणी [| - ~ - ~ - | - ~ -] अशी पद्मावर्तनी होअूं शकते. २४८ कुसुमिता, मागे १७० टीप पहा. २४९ “भद्रिका भवति रो नरौ” (गछ २/२८), श्रीविलासिनी (ना ९९). भद्रिकावृत्ताचीहि [| - ~ - ~ ~ ~ | - ~ -] अशी पद्मावर्तनीच पण निराळी मोडणी होअूं शकते. २५० “त्तौ ल्गौ नाराचं” (हे २/७४), नाराचिका (गछ २/२३). या वृत्ताचा समावेश पिङ्गल वितानांत करितो.

२५१ “सजरै र्भुजङ्गसङ्घगता” (गछ २/२६). २५२ पणव “म्हौ ज्गौ चेति पणवनामकं” (के ३/२२). हें लक्षण नारायणभद्रसम्मत आहे. परन्तु निर्णयसागरी शीलस्कन्धमहास्थविरसंशोधित आवृत्तीत (पृ. ३७) “म्हौ य्गौ चेति पणवनामेदम्” असा पाठ आहे. २५३ हंसी (श्रुतो १७), “ज्ञेया हंसी ममनगयुता” (गछ २/४०). “हंसी ममनगाः प्रोक्ता यतिवैदैर्ग्यहाननैः” (ममच १३). २५४ उपस्थिता (पि ६/१४, हे २/११९), “तो जौ गुरुणेयमुपस्थिता” (गछ २/३८). २५५ “सिलगा विदुषी” (हे २/१३१), अुपचित्र (गछ २/५८).

२५६ अुज्ज्वला (हे २/१६७), चपलनेत्रा (हे), “ ननभरसहिता गदितो-
ज्ज्वला ” (गछ २/८४). पणव, अुपस्थिता, विदुषी, अुज्ज्वला या चार
वृत्तांत आद्यतालकपूर्व गण द्विमात्रक घेतला तर अन्य गण (१ - ५० -)
असा राहतो. पणव, हंसी, अुपस्थिता, विदुषी आणि अुज्ज्वला या वृत्तांत
आवर्तनारम्भ चरणारम्भीहि धरितां येअील. २५७ अन्युत, मागे ५९ पहा.
२५८ द्रुतविलग्नित, मागे ६१ पहा. २५९ पङ्क्तिका, “ र्यजगाः पङ्क्तिका ”
(हे २/१०८); रो यजौच पथ्या गुरुत्तरा ” (पि ९४ टीप). या
लगावलीची मोडणी (१) [- ० - | ० - - ० - | ० -], (२) [- |
० - ० - - | ० - ० -], (३) [१ - ० - ० - | - ० - ० -], (४)
[- ० - ० | - ० - ० | - ० -], (५) [१ - ० - ० | - ५५५५ |
- ० - ० | - ५५५५] अशी पाच प्रकारची असूं शकते. पहिले तीन प्रकार
पद्मावर्तनी आणि पुढील दोन भृड्यावर्तनी आहेत. ४ थ्या प्रकारास सुपथ्या
आणि ५ व्या प्रकारास मरालिका म्हणावें; “ मरालिका रयजगाः शिवातनश-
रैर्येति: ” (ममच १४). या वृत्ताची जाति होते तेव्हा तिला कामदा म्हणावें.

१८ विद्युलेखा—वर्ग

२६० विद्युलेखा	[। - - - --]
२६१ मदलेखा	[। - - - ० ० --]
२३२ ‘मणिचिन्त्र’	[। ० ० - - - ० --]
२६३ चित्रपदा	[। - ० ० - - ० --]
२६४ शशिलेखा	[। ० ० ० ० - - ० --]
२६५ भुजगशिशुस्ता	[। ० ० ० ० ० ० - --]
२६६ नीलतोया	[। - ५० - - --]
२६७ अुद्धता	[। - ५० - - ० --]
२६८ सरल	[। - - - ० ० -]
२६९ “शाङ्की”	[। ० ० ० ० - - ० ० -]
२७० “गुण”—रुचिरा	[। - ० ० - - ० ० ० -]
२७१ अमृतगति	[। ० ० ० ० - - ० ० ० -]

२७२ “मदनदमन” [। ० ० ० ० ० ० ० ० | ० ० -]

२७३ ‘तृष्णा’ [। - - ० ० - | - ० ०]

२७४ ‘सङ्खल’ [। - ० ० ० ० ० ० | - ० ०]

२७५ अलोला [मदलेखा द्विरावृत्ता]

२६० “विद्युलेखा मो मः” (के ३/९), सावित्री (हे २/२८), शेषा (प्रापै २/४१), मातडगी (निस ३३). तिसऱ्या अक्षरानन्तर यति कोणीहि साडिंगतला नाही; तो पाळला तर वृत्त [। - - - ! - - -] असे भृडगावर्तनी होअील. त्या वृत्ताला मातडगी म्हणावें.

२६१ मदलेखा (शुब्रो ९, विवृ ५/७, हे २/५१, कद ४/११), “म्सौ गः स्यान् मदलेखा ” (के ३/११). २६२ ‘मणिचित्र’ या वृत्ताला अतिमोहा (रपि २८४) असे नाव आढळते, पण आधार नाही. [। ० ० - - ! ० ० - -] अशी भृडगावर्तनी मोडणीच्या वृत्ताला अतिमोहा म्हणावें. २६३ चित्रपदा (पि ६/५, हे २/७१), “ भौ गिति चित्रपदा गः ” (के ३/१२). कविर्दर्पणांत चौथ्या अक्षरानन्तर यति साडिंगतल्यामुळे मोडणी [। - ० ० - ! ० ० - -] अशी भृडगावर्तनी होते; पण हेमचन्द्राचे अुदाहरण पहातां वृत्त पद्मावर्तनीच वाटते. २६४ शशिलेखा (भ ३२/२०४), “ नज्या शशिलेखा ” (हे २/१०२). २६५ भुजगशिशुभृता (पि ६/७), “ भुजगशिशुभृता नौ मः ” (के ३/२०), मधुकरिका (भ १६/१८, हे). असा आम्नाय आहे म्हणून हलायुध सातव्या अक्षरानन्तर यति साडंगतो.

२६६ मीं नीलतोया (भ ३२/९८), मालिनी (भ १६/६, हे २/३५). या वृत्ताची मोडणी [। - ० - - | - ८ -] अशी धरत्यास तें अझ्यावर्तनी होतें. २६७ “सौं ग अुद्धता” (हे २/५२). या वृत्ताची मोडणी [। - ० - ० | ० - -] अशी भृडगावर्तनी घेतल्यास प्लुताचा अुपयोग करावा लागत नाही. २६८ “म्भौ गः सरलं ” (हे २/५७), चित्र (ना ८६). २६९ न्यौ सू “शाळर्णी”, सरगिकका (प्रापै २/७८), सारसा, शाडिंगका (पि ९२ टीप). २७० भौ सो “गुण-”रुचिरा; रुचिरा (भ ३२/१४२), प्रियतिलका (रपि ४००).

२७१ नंजौ नौ अमृतगति (प्रापै २/९८); चरणमध्यावर यति असला म्हणजे जें [। ० ० ० ० - ! ० ० ० ० -] भृङ्गावर्तनी वृत्त होतें त्याला कुलटा (ममच १६) आणि त्वरितगति (विटू ५/१७, हे २/११२) अशीं दोन नावे आहेत. २७२ नौ न्लौ ग् “मदनदमन;” दमनक (प्रापै २/१०८) याची मोडणी [। ० ० ० ० ० ० । ० ० ० ० -] अशी भृङ्गावर्तनीहि होऊं शकते. २७३ ‘तृष्णा’, सम्फुहळक त्यौ लौ; सम्फुहळक ह नाव स्तवमालेचा भाष्यकार जीवदेव हा देतो. पिङ्गल या वृत्ताचा समावेश वितानांतच करितो. या वृत्ताची मोडणी [। - - ० ० ! - - ० ०] अशी भृङ्गावर्तनी घेणे वरें वाटतें; तेव्हा त्याला सम्फुहळक म्हणावे. २७४. भौं ज्लौ ‘सञ्चल’. २७५ म्सौ म्सौ अलोला छै: (हे २/२२२) हें मदलेखाच्या द्विरावृत्तीने होतें.

१९ तार—वर्ग

२७६ तार	[० ० - ० ० - - - -]
२७७ सम्बुद्धि	[० ० - - - ० ० - -]
२७८ मेघवितान	[० ० - ० ० - ० ० - -]
२७९ “विधु”माला	[० ० - ० - ० ० ० - -]
२८० ‘रामा’	[- - ० - - - - -]
२८१ “नवशालिनी”	[- ० ० - ० - ० ० ० - -]
२८२ नवमालिनी	[० ० ० ० - ० - ० ० ० - -]
२८३ कलिका	[- ० - - - - ० ० - -]
२८४ अुथापनी	[- - ० - - ० ० - ० ० -]
२८५ प्रमिताक्षरा	[० ० - ० - - ० ० - ० ० -]
२८६ अभ्युदिता	[० ० ० - ! ० ० - - ० ० - ० ० -]

२७६ “सौ मः तारं” (हे २/९८); या वृत्ताची मोडणी [। ० ० - ० ० - १ - - -] अशीहि होऊं शकेल. २७७ स्ता य् सम्बुद्धि (रपि ३७०); ‘अुत्तमवंशा’ नामक अर्धसमवृत्तांत समचरण सम्बुद्धीचे असतात. २७८ मेघवितान (वबू १०३/४६); “त्रिसगा अपि मेघवितानम्” (केनिआ पृ. ३८);

पण अुत्पल “त्रिसगैरपि विद्धि वितानम्” अेवदेंच म्हणतो. २७९ “विद्धु”-माला; “सजस्या माला” (हे २/१२६), मागे ५५ प्रमिता पहा. २८० तौ म॒ ‘रामा’.

२८१ भर्नगगा “नवशालिनी”; हे वृत्त आढळांत नाही; परन्तु केतुमती या अर्धसमवृत्तांतील समचरण या लगावलीचे असतात; ही मोडणी नवमालिनी सारखी आहे म्हणून “नवशालिनी” हे नाव दिलें आहे. २८२ नवमालिनी (पि ६/४३), “न्जौ भ्यौ नवमालिनी जै:” (हे २/१८०), नवमालिका (गछ २/८५), “वनमालिनीति सोक्ता नजभययुक्तावर्सायकैश्चिन्ना ” (ममच १७). “नवशालिनी” आणि नवमालिनी या दोन्ही वृत्तांची मोडणी पहिल्या गणांत सहा सशब्द मात्रा घेअून अनुक्रमे [।-००-५५ ।०-०००-] ।-] आणि [।००००-५५ ।०-०००-] अशी करितां येअील. २८३ “र्मस्याः कलिका” (हे २/१२०); या वृत्तांत छन्दोभङ्ग होतो; पण [।-५०---|---००-] अशी मोडणी घेतल्यास तो टळतो. २८४-२८५ अुथापनी-प्रमिताक्षरा मागे ५६, ५४ वरील टीपा पहा. २८६ न्मौ भा ग् अभ्युदिता (ना १४०). या वृत्तांतहि छन्दोभङ्ग होतो.

२० गान्धर्वी-वर्ग

२८७ गान्धर्वी	[।---- ---]
२८८ मेहरूपा	[।----०० ---]
२८९ तार	[।००-००- ---]
२९० कलह	[।००---०० ---]
२९१ कनकलता	[।---०००० ---]
२९२ विपुलभुजा	[।००००-०० ---]
२९३ “सदू”-वृत्ता	[।०००००००० ---]
२९४ “अभिरामा”	[।---००- ००---]
२९५ मकरलता	[।---०० ००---]
२९६ मणिबन्ध	[।---००- ---००-]
२९७ कनक	[।---०० ---००-]

२९८ चिन्हगति	[। - ० ० - ० ० - ० ० -]
२९९ वनज	[। - ५ ० - ० ० - ० ० -]
३०० द्रुतपादगति	[। ० ० ० ० - ० ० - ० ० -]
३०१ सिंहाक्रान्ता	[। - - - ० ० ० ० -]
३०२ सुरदयिता	[। - ० ० - - ० ० ० ० -]
३०३ विकचकुमुदिनी	[। - - - ० ० ० ० ० ० -]
३०४ कमलदलाक्षी	[। ० ० ० ० - - ० ० ० ० -]
३०५ मुखचपला	[। - - ० ० ० ० ० ० ० -]
३०६ त्वरितगति	[। ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० -]
३०७ “सुलोचना”	[। - - ० ० - ० - ० -]
३०८ ‘चारुलोचना’	[। ० ० - ० ० - ० - ० -]
३०९ प्रसभ	[। ० ० ० ० ० ० - ० - ० -]
३१० ‘नृपात्मजा’	[। ० - ० - - ० - ० -]
३११ ‘कटाक्षललिता’	[। ० - ० ० ० - ० - ० -]
३१२ मनोरमा	[। ० ० ० - ० - ! ० - ० -]
३१३ ‘पिञ्छळ’	[। - ० ० - ० ० - ० - ०]
३१४ अुत्सुक	[। - ० ० - ० ० - ५ ० -]
३१५ “संस्तुति”	[। - ० - ० - - ५ ० -]
३१६ कुसुमिता	[। ० ० ० - ० - - ५ ० -]
३१७ भद्रिका	[। - ० - ० ० ० - ५ ० -]

टीपा

२८७ “मौ गो गान्धर्वी” (हे २/४७), शीर्षरूपक (प्रापै २/६४), हेमाक्षी (निस ३८). २८८ “मः सो गुरुयुग्मं मेरुरूपा” (पि ९८ टीप). २८९ तार, मागे २७६ पहा. २९० स्मौ म कलह (रपि ३६३). भिजी २८० या कवितेवर सरला हें नाव दिलें आहें तें निराधार आणि अग्राह्य आहे.

२९१ तन्माः कनकलता (भ २२/२००), मकरलता (हे २/१०२). २९२ “नज्यगा विपुलभुजा” (हे २/१२५, भ ३२/२२१). ५९३

“सद्”-वृत्ता; “ननसगगुरुरचिता वृत्ता” (गछ २/५४), चित्रा (कद ४/३३), वक्त्रा (ममच १७). मागे २३० वृन्ता पहा. २९४ त्जै य “अभिरामा”, हें वृत्त स्वतन्त्रपणे आढळांत नाही; परन्तु ‘सुविनीता’ नामक अर्धसमवृत्तांत विषमचरण या लगावलीचे असतात. २९५ मकरलता; “मो नो यो मगरलया ओ” (कद ४/२१).

२९६ मणिवन्ध (श्रुतो १६), “स्यान्मणिमध्यं चेदभमसः” (गछ २/२५). २९७ “मः सौ कनकं” (हे २/९७). २९८ “भिगौ चिन्नगतिः” (हे २/११३), सारवती (प्रापै २/९४), हारवती (पि ९४ टीप), चित्रपद (ना ११०). नागवर्घ्याच्या वृत्ताची मोडणी [—००|—००—००!—] अशी दिसते. २९९ सौं सु वनज (ना १०१). ३०० न्जै ज्लै गुदुतपादगति (भ ३२/२२९), सुमुखी (हे २/१४५), “पृष्ठत्क्रृतुभिर्यतिः” (ममच १६).

३०१ “मभ्साः सिंहाक्रान्ता” (हे २/१०५, भ ३२/२१०), पवित्रा (प्रापै २/८०), कुसुमवती (पि ९२ टीप). ३०२ भौं नौ सुरदयिता (भ ३२/२१३), मृगचपला (हे २/१२१). ३०३ भौं नौ विकच-कुमुदिनी वा कुसुमसमुदिता (भ ३२/२१५), कुमुदिनी (हे २/१२२). ३०४ “न्यनत्वाः कमलदलाक्षी” (हे २/१५०), रुचिरसुखी वा कमल-लताक्षी (भ ३२/२२५), कमलनिभा (भ ३२/२३१). ३०५ “तो नौ ल्गौ मुखचपला” (हे २/१४९).

३०६ “नीगौ त्वरितगतिः” (हे २/२२०), लघुगति, चपला (हे). या वृत्ताची मोडणी [।००००००|००००००|—] अशी भृङ्गावर्तनी घेतल्यास त्याला लघुगति म्हणावें. ३०७ त्जै रु “सुलोचना”, रवोन्मुखी (रपि ३८१). ‘श्रुतकीर्तिः’नामक अर्धसमवृत्तांत विषमचरण या लगावलीचे आहेत. ३०८ सौ ज्ञौ ‘चारुलोचना.’ ३०९ “प्रसभमपि ननौ रलै गुरुः” (अुवबृ १०३/१३), भद्रिका (हे २/१४३, कद ४/३०), अुत्तरान्तिका (हे), चन्द्रिका (ना ११८). “अपरवक्त्रमिति भरतः” (हे): या वृत्ताची मोडणी [।००००००|—०—०|—] अशी भृङ्गावर्तनी असेल तेब्हा त्याला “चित्तचन्द्रिका” म्हणावें. “कुपुरुषजनिताच्च सङ्गमात् प्रसभमपि करोति

चाशुभम्” (वबृ १०३/१३) या शोकार्धाच्या आव्रशब्दावरून तर कुपुरुष जनिता हें नाव सुचलें नसेल? “कुपुरुषजनिता ननौ गौं गः” (गछ २५९) यांत ‘ननौ लंगाः, अशी सुधारणा मात्र हवी. ३१० ज्तौ रू नपात्मजा.’

३११ ज्तौ जगौ ‘कटाक्षललिता.’ ३१२ मनोरमा (हे २/११८), “नरजगैर्भेवेन्मनोरमा” (के ३/२६), मनोहरा (निस ५०). ‘शास्त्रसागरैः’ म्हणून (ममच १६) यति साडिगतला आहे. जेव्हा या वृत्ताची मोडणी [। ० ० ० - ० | - ० - ० | -] अशी भृड्यावर्तनी असेल तेव्हा त्या वृत्तास मनोहरा म्हणावे. ३१३ भौ लैं ‘पिच्छु’. ३१४-३१७ अुत्सुक, “संस्तुति,” कुसुमिता, भद्रिका; मागे तटी वर्गांत २४६-२४९ पहा.

२१ पणवक-वर्ग

३१८ पणवक	[- -- ~ ~ ~ ! ---]
३१९ मोटक	[- - ~ ~ - ~ ~ - ~ ~ -]
३२० तोटक	[~ ~ - ~ ~ - ~ ~ - ~ ~ -]
३२१ अुथापनी	[- - ~ - ~ ~ ~ - ~ ~ -]
३२२ प्रामिताक्षरा	[~ ~ - ~ - ~ ~ ~ - ~ ~ -]
३२३ “अति”—विमला	[~ ~ - - - - ~ ~ ~ ~ -]
३२४ पांडितका	[- ~ - ~ - - ~ - ~ -]
३२५ अुषिता	[~ - ~ ~ - ~ ~ - ~ ~ -]
३२६ विदुषी	[~ ~ - ~ ~ - ~ ~ - ~ ~ -]
३२७ पणव	[- - - ~ ~ ~ ~ - ~ ~ -]
३२८ अुज्जवला	[~ ~ ~ ~ ~ ~ - ~ ~ - ~ ~ -]
३२९ मोक्तिकदाम	[~ - ~ - - ~ ~ - ~ ~ - ~]
३३० ‘तेजस्पति’	[- - - - ! - - ~ -]
३३१ पणव	[- - - ~ ~ ~ ~ - ~ - ~]
३३२ विदुषी	[~ ~ - ~ ~ - ~ ~ - ~ - ~]
३३३ अुज्जवला	[~ ~ ~ ~ ~ ~ - ~ ~ - ~ - ~]
३३४ हंसी	[- - - - ! ~ ~ ~ ~ ~ -]

टीपा

३१८ पणवक (ना १०७), नागवर्मा सातव्या अक्षरानन्तर यति साड्गतो.
 ३१९ मोटक (भ १६/२६), मोटनक (हे २/१४७), “स्यान्मोटनकं-
 तजजाश्रलगौ ” (गछ २/५२). ३२० तोटक (पि ६/३१), “अिह तोटक-
 मम्बुधिसैः प्रथितम् ” (के ३/४८).

३२१ अुत्थापनी, मागे ५६ पहा. ३२२ प्रमिताक्षरा, मागे ५४ पहा. ३२३
 “अति” विमला; “स्मनल्गा विमला ” (हे २/१५१, भ ३२/२३३).
 ३२४ पद्धित्का, मागे २५९ पहा. ३२५ “जिगौ अुषिता ” (हे २/११५).

३२६ विदुषी, मागे २५५ पहा. ३२७ पणव, मागे २५२ पहा. ३२८
 अुज्ज्वला मागे २५६ पहा. ३२९ मौक्तिकदाम (हे २/१७३), “चतुर्जगणं
 वद मौक्तिकदाम ” (के ३/५४). ३३० मौ लगौ ‘तेजस्पतिः’ या वृत्ताची
 मोडणी [--- !----- | ~ -] अशी अधिक चाड्गली वाटते. तशी
 मोडणी धरल्यास वृत्त तटी-वर्गात पडेल.

३३१ पणव, मागे २५२ पहा. ३३२ विदुषी, मागे २५५ पहा. ३३३
 अुज्ज्वला, मागे २५६ पहा. ३३४ हंसी, मागे २५३ पहा.

२२ विद्युन्माला—वर्ण

३३५ विद्युन्माला	[----- -----]
३३६ स्निग्धा	[- ~ ~ -- ! -----]
३३७ विन्दु	[- ~ ~ - ~ ~ -----]
३३८ वार्ताहारी	[~ ~ ~ ~ - ~ ~ -----]
३३९ शुद्धान्त	[~ ~ ~ ~ ~ ~ ~ -----]
३४० कलगीत	[~ ~ -- -- ! ~ ~ -- --]
३४१ ‘पद्धित्करथ’	[-- ~ ~ - ~ ~ -- --]
३४२ कुवलयमाला	[-- -- ~ ~ ! ~ ~ -- --]
३४३ ‘सुरपति’	[~ ~ ~ ~ -- ~ ~ -- --]
३४४ ‘क्षत्रक्षयकर’	[-- ~ ~ ~ ~ ~ ~ -- --]
३४५ अर्धक्षामा	[----- - ~ ~ -- --]

३४६ कमला	[~ ~ - - - ! - ~ ~ - -]
३४७ रुक्मवती	[- ~ ~ - - ! - ~ ~ - -]
३४८ "अुन्नत"	[- - - ~ ~ - ~ ~ - -]
३४९ अनवसिता	[~ ~ ~ ~ - - ! - ~ ~ - -]
३५० वर्णवलाका	[~ ~ - ~ ~ - - ~ ~ - -]
३५१ दोधक	[- ~ ~ - ~ ~ - ~ ~ - -]
३५२ तामरस	[~ ~ ~ ~ - ~ ~ - ~ ~ - -]
३५३ परितोपा	[~ ~ - ~ ~ ~ ~ - ~ ~ - -]
३५४ कमलाक्षी	[~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ - ~ ~ - -]
३५५ स्वागता	[- ~ - ~ ~ ~ - ~ ~ - -]
३५६ पावक	[- ~ ~ - - - - ~ ~ -]
३५७ कलस्यन	[- ~ ~ - ~ ~ - - ~ ~ -]
३५८ सुषमा	[- - ~ ~ - - - ~ ~ -]
३५९ मत्ता	[- - - - ! ~ ~ ~ ~ - -]
३६० कुद्दमलदन्ती	[- ~ ~ - - ! ~ ~ ~ ~ - -]
३६१ 'महर्षि'	[- - - ~ ~ ~ ~ ~ ~ - -]
३६२ विरतिमहती	[- - - ~ ~ ~ ~ ~ ~ ~ - -]
३६३ 'नयनविशाला'	[- ~ ~ - ~ ~ ~ ~ ~ ~ - -]
३६४ कुसुमविचित्रा	[~ ~ ~ ~ - - ! ~ ~ ~ ~ - -]
३६५ 'सखिजन'—"वन्द्या"	[- ~ ~ ~ ~ ~ ~ ! ~ ~ ~ ~ - -]
३६६ मदललिता	[~ ~ ~ ~ - ~ ~ ~ ~ ~ ~ - -]
३६७ विधुरवितान	[~ ~ ~ ~ ~ ~ - ~ ~ ~ ~ - -]
३६८ सुपवित्रा	[~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ! ~ ~ ~ ~ - -]
३६९ 'मण्डलाकृति'	[- ~ - ~ - ~ ~ ~ ~ - -]
३७० 'मञ्जुलवचना'	[- ~ ~ - - - ~ ~ ~ ~ -]
३७१ नगमहिता	[~ ~ - - ~ ~ - ~ ~ ~ ~ -]
३७२ सम्मदवदना	[- ~ ~ - ~ ~ - ~ ~ ~ ~ -]
३७३ चन्द्रवर्थम	[- ~ - ~ ~ ~ - ~ ~ ~ ~ -]
३७४ प्रवराक्षरा	[~ ~ - ~ - ~ ! ~ ~ - ~ ~ -]

३७५ मोदक	[- ∘ ∘ - ∘ ∘ - ∘ ∘ - ∘ ∘]
३७६ पङ्कज	[- ∘ ∘ ∘ ∘ ∘ - ∘ ∘ - ∘ ∘]
३७७ भ्रमरविलसिता	[- - - ! ∘ ∘ ∘ ∘ ∘ -]
३७८ 'सुर'लळना	[- ∘ - - ! ∘ ∘ ∘ ∘ ∘ -]
३७९ 'सुवसना'	[- - - ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ -]
३८० चक्रपद	[- ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ -]
३८१ प्रहरणकलिता	[∘ ∘ ∘ ∘ ∘ - ! ∘ ∘ ∘ ∘ ∘ -]
३८२ मणिगुणनिकर	[∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ! ∘ ∘ ∘ ∘ ∘ -]
३८३ 'कृशा'	[∘ - ∘ - ! ∘ ∘ ∘ ∘ ∘ -]
३८४ 'अम्बर'	[- ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ - ∘ ∘]
३८५ 'मदनरसध्यात'	[∘ ∘ ∘ ∘ - ∘ ∘ - ∘ ∘ ∘ ∘ ∘ -]
३८६ 'अमलकमलहचि'	[∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ - ∘ ∘ ∘ ∘ ∘]
३८७ 'अुद्याद्विद्युत्'	[- - - ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘]
३८८ 'बछवलीला'	[- ∘ - - ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘]
३८९ अचलधृति	[∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘ ∘]
३९० "त्रिलोकगामी"	[- - - ∘ - ∘ - -]
३९१ 'वैष्णव'	[- ∘ - - - ∘ - ∘ - -]
३९२ "अिरा"	[- - ∘ - - ∘ - ∘ - -]
३९३ "अमला"	[∘ - - ∘ - - ∘ - ∘ - -]
३९४ काममत्ता	[∘ ∘ ∘ ∘ ∘ - ∘ - ∘ - -]
३९५ "जलौघवेगा"	[∘ - ∘ - - ∘ - ∘ - -]
३९६ मयूरसारिणी	[- ∘ - ∘ - ∘ - ∘ - -]
३९७ जलोद्धतगति	[∘ - ∘ ∘ - ! ∘ - ∘ ∘ - -]
३९८ प्रभा	[∘ ∘ ∘ ∘ ∘ - ! ∘ - - - -]
३९९ दीपकमाला	[- ∘ - - - ∘ - - -]
४०० शुद्धविराद्	[- - - ∘ ∘ ! - ∘ - ∘ -]
४०१ सीधु	[∘ - - - ∘ ∘ - ∘ - - -]
४०२ मालती	[∘ ∘ ∘ ∘ - ∘ ∘ - ∘ - - -]
४०३ "चारुलक्षणा"	[∘ - ∘ - - - ∘ - - -]

४०४ पङ्कितका	[- ~ - ~ - - ~ - ~ -]
४०५ रथोद्धता	[- ~ - ~ ~ ! - ~ - ~ -]
४०६ 'रुचिरविभ्रमा'	[- ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ - ~ -]
४०७ नन्दिनी	[~ ~ - ~ - ~ ! ~ ~ - ~ -]
४०८ 'हरिलीला'	[~ ~ - ~ ~ - - - ~ ~ - -]
४०९ तारक	[~ ~ - ~ ~ - ~ ~ - ~ ~ - -]

३३५ विद्युन्माला (पि ६/६), विद्युलेखा (भ १६/१६), “मो मो गो गो विद्युन्माला ” (के ३/१३). ३३६ “स्तिंग्धा स्याद् भममा यत्र हरानन-युगैर्थतिः ” (ममच १०), वक्त्र (हे २/८७); वक्त्र हें नाव अनुष्टुभासारख्या अेका पद्यप्रकाराचेहि असख्याने ग्राह्य नाही. ३३७ भौ म्हौ विन्दु (रपि ४२७). ३३८ न्जौ य्यौ ग् वार्ताहारी (रपि ५४०). ३३९ नौ स्मौ शुद्धान्त (रपि ६६४). ३४० “कलगीतं सतयगाः शरैर्बाणैर्यतिर्भवेत् ” (ममच १३).

३४१ न्जौ य्यौ ‘पङ्कितरथ.’ ३४२ मन्यगाः कुवलयमाला डैः हें नाव (भ १६/२१) अुदाहरणांत मात्र आहे; पण “कुवलयमालेति भरतः ” असें हेमचन्द्र म्हणतो; अुत्पलमालिनी (भ १६/२०), पणव (पि ६/१०, हे २/११०), प्रणव (पि ९५ टीप); हेमचन्द्र यति साड्गतो. ३४३ न्यौ स्यौ ग् ‘सुरपति.’ ३४४ ल्नौ स्यौ ग् ‘क्षत्रक्षयकर.’ ३४५ म्तौ य् अर्धक्षामा (रपि ३६९).

३४६ स्मौ स्मौ कमला डैः (निस ४८), गणदेहा (रपि ४४१). ३४७ भ्मौ स्यौ रुक्मवती डैः (पि ६/११, हे २/११३), चम्पकमाला (श्रुतो १५, विवृ ५/१८), पुष्पसमृद्धि (भ ३२/२२७, हे), सुभावा (हे), रूपवती (निस ४७), मन्दानिल (ना १०८). यति श्रुतबोधकारानेच साड्गतला आहे. ३४८ “अुन्रत”; “मः सौ ग अुद्धतं ” (हे २/१२४), कृतोद्धता (भ ३२/२१९). ३४९ “अनवसिता न्यौ भ् गौ च यदि स्यात् ” (अुववृ १०३/३५), पतिता (हे २/१४०), माणिक्यमाला (ममच १४). हेमचन्द्र चैः म्हणून यति साड्गतो. ३५० सौ भ्मौ ग् वर्णबलाका (रपि ५७७).

३५१ दोधक (पि ६/१८, हे २/१३०), “भौ तु भगौ गिति दोधकमेतत् ” (अुववृ १०३/२३), दोथक (ववृ १०३/२३ आणि क्षेसु मधील अुदाहरण), वन्धु (प्रापै २/१००), अुपचित्रा (हे). ३५२ तामरस (हे २/१८४),

“ अिह वद तामरसं नजजा यः ” (गछ २/७७), ललितपद (वबृ १०३/२९, ना १३३), कमलविलासिनी (हे). नागवर्मा सातव्या अक्षरानन्तर यति साड्गतो. ३५३ स्नौ ज्यौ परितोषा (रपि ७०६). ३५४ “ नौ सौ गः कमलाक्षी ” (हे २/२१९), कमललोचना (भ ३२/२४१), चण्डी (गछ २/१८). ३५५ स्वागता मागे ४७ पहा.

३५६ भौ भगौ पावक (रपि ४८०). ३५७ भौ त्लौ ग् कलस्वन, कलस्वनवेश (रपि ६१८). ३५८ त्यौ भगौ सुषमा (प्रापै २/९६). ३५९ मत्ता (पि ६/१३), “ मभस्या मत्ता धैः ” (हे २/१०७), “ मत्ता ज्ञेया मभसगयुक्ता ” (के ३/२५), पूज्या, नव्या (ना १०९). ३६० “ कुद्धमलदन्ती भौ न्गौ ग् अनिद्रियरसाः ” (पि ८/२), रुचिरा (भ ३२/२३५, हे), श्री (हे २/१३२), मौक्तिकमाला (के ३/४३), अनुकूला (गछ २/४८), सान्द्रपद (हे). अर्थात् “ सान्द्रपदं स्याद् भतनगलैश्च ” (गछ २/६२) हें सूत्र करितांना चरणान्त्य अक्षर गुरु होतें हें ध्यानांत आलेले दिसत नाही.

३६१ भौ न्यौ ग् ‘ महर्षि ’; पण याची मोडणी [| — — ५५ | ७ ७ ७ ७ ० ० — | —] अशी अधिक वरी वाटल्याने हें वृत्त पुन्हा पुढील वर्गात घातले आहे. ३६२ त्वौ न्यौ विरतिमहती (रपि ७१३). ३६३ भौ न्यौ ‘ नयनविशाला ’. ३६४ “ कुसुमविचित्रा न्यौ न्यौ ” (पि ६/३५, हे २/१६९); ममच (१७) मध्ये ‘ रसैरसैः ’ म्हणून यति साड्गतला आहे; मदनविकारा, गजलुलित (हे), जलधारा (निस ७५). ३६५ भौ न्यौ ग् ‘ सखिजन ’—“ वन्द्या ”.

३६६ “ न्जौ न्सौ गो मदललिता ” (हे २/२१२), मदकलिता (भ ३२/२३९). ३६७ नौ भौ ग् विद्युरवितान (रपि ८३४). ३६८ सुपवित्रा, “ त्रिननगगिति वसुयति सुपवित्रं ” (गछ २/१२१), अुपचित्र (स्वछ १९, हे २/२३५, कद ४/६३). ३६९ जौ न्गौ ग् ‘ मण्डलाकृति ’. ३७० भौ त्लौ ग् ‘ मञ्जुलवचना ’.

३७१ स्मौ भौ नगमहिता (रपि ७६५). ३७२ भौ भौ सम्मदवदना (रपि ७६६). ३७३ चन्द्रवर्त्म, मागे ५० पहा. ३७४ प्रवराक्षरा (ना १३५). मागे ५४ प्रमिताक्षरा पहा. ३७५ मोदक (प्रापै २/१३५), “ मोटकनाम समस्त भमीरय ” (गछ २/९३); भामिनी (ममच ९).

३७६ भौं जौ ल् पङ्कज, पङ्कअवालिअ (प्रापै २/१४८). ३७७ भ्रमरविलसिता (पि ६/२१), “ भमनल्याः भ्रमरविलसितं धैः ” (हे २/१३८), वानवासिका (हे). “ मो भौं ल्यान्ता भ्रमरविलसिता ” (अुवबृ० १०३/२५). ३७८ ‘सुर’ललना, “ ललना भौं न्सौ अिन्द्रियर्थयः ” (पि ८/६, हे २/१८७). ३७९ भौं न्सौ ‘ सुवसना ’. ३८० चक्रपद (प्रापै २/१५२), “ चक्रपदमिह भनननलगुरुभिः ” (गछ २/१३०).

३८१ प्रहरणकलिता (पि ७/७), “ नौ भौं ल्यौ प्रहरणकलिता छैः ” (हे २/२२३), प्रहरणकलिका (गछ २/११४). या लगावलीची मोडणी [। ० ० ० ० ० ० | - ५ ५ ५ १ | ० ० ० ० ० ० | - ५ ५ ५] अशी भृङ्गा-वर्तनी होते तेव्हां त्या वृत्ताला ‘ पवनसुत ’ म्हणावें. ३८२ मणिगुण-निकर (पि ७/१३, हे २/२४६); “ वसुमुनियतिरिति मणिगुणनिकरः ” (अुवबृ० १०३/२७), शशिकला (स्वच्छ ३५), शरभ (प्रापै २/१६६), मणिगुणकिरण (केनिआ ५९) या वृत्ताची मोडणी जेव्हा [। ० ० ० ० ० ० ० ! ० ० ० ० ० ० | -] अशी अग्न्यावर्तनी असेल तेव्हा त्याला शशिकला म्हणावें; आणि ती [। ० ० ० ० ० ० ! ० ० ० ० ० ० | ० ० -] अशी भृङ्गावर्तनी असेल तेव्हा त्या वृत्ताला स्कृ म्हणावें. ३८३ ज्तौ न्सौ ‘ कृशा.’ ३८४ भौं न्सौ लौ अम्बर’. ३८५ न्जौ ज्नौ लौ ‘ मदनरसङ्गत ’.

३८६ नौ स्नौ न् ‘ अमलकमलरुचि ’. ३८७ भौं नौ ‘ अुद्याद्वियुत् ’ धैः. ३८८ भौं नौ ल् ‘ बलवलीला ’. ३८९ अचलधृति (स्वच्छ ५२, हे २/२७०), “ द्विगुणितवसुलघ्युभिरचलधृतिरिह ” (गछ २/१५५), गीत्यार्था (पि ४/४८). ३९० मौ य् “ त्रिलोकगामी ” हें वृत्त आढळांत नाही; परन्तु ही लगावली कित्येकदा वैतालीयादि पद्यप्रकारांत आढळते.

३९१ भौं गौं ‘ वैष्णव.’ ३९२ न्जौ गौं ‘ अिरा ’. ३९३ सौ ज्गौ ग् “ अमला,” विमला (रपि ५६७). ३९४ नौ यौं काममत्ता (भ १६/५०), कामदत्ता (हे २/१८८, भ १५/७०, गाप्राग्रमा). ३९५ ज्तौ गौं ‘ जलौघवेगा ’ डैः; “ आन्दोलिका ततरगा: सायकैः सायकैर्यतिः ” हें वृत्त खरोखर जतरगा तर नसेल ?

३९६ (मयूरसारिणी पि ६/१२, हे २/१११), “ जौं रगौ मयूरसारिणी स्थात् ” (के ३/२३). या वृत्ताची मोडणी [। - ० - ० | - ० - ० | - ५

—] अशी भृङ्गावर्तनी अधिक चाड्गाली वाटते. ३९७ जलोद्रुतगति (पि ६/३३, हे २/१७०) “रसैर्जसजसा जलोद्रुतगतिः ” (के ३/५३). ३९८ नौ रौ प्रभा छै: (हे २/१८३), चञ्चलाक्षिका (पि ६/३६), गौरी (पि ८/९), प्रमुदितवदना (हे २/१८२), मन्दाकिनी (गठ २/७५). या वृत्ताची मोडणी जेव्हा [। ० ० ० ० ० ० ० | - - | - - -] अशी असेल तेव्हा त्याला चञ्चलाक्षी म्हणावें. ३९९ “दीपकमाला भौ मता जगौ ” (गठ २/३९). ४०० शुद्धविराद (पि ६/९, हे २/१०९), कल्याण (ना ११२), “म्सौ ज्ञौ शुद्धविरादिं मतम् ” (गठ २/३५). नागवर्म्याच्या मर्तें डै: असा यति पडतो.

४०१ समर्लगा: सीधु (रपि ५९९). ४०२ मालती (हे २/१८१), वरतनु (पि ८/३), “नजरकैरपि मालती मता ” (शुवबृ १०३/१४). पिङ्गल सहाव्या अक्षरानन्तर यति साड्गतो पण हलायुधाने दिलेल्या “अयि विजहीहि ददोपगूहनं ” या सुप्रामिद्व अुदाहरणांत तो यति पाठलेला नाही. ४०३ ज्मौ ज्गौ “चारुलक्षणा.” हें समवृत्त आढळांत नाही; पण अुमिळा नामक अर्धसम वृत्तांतील समचरण या लगावलीचे असतात. ४०४ पांडितका मागे २५९ पहा. ४०५ रथोद्रुता, मागे ४१ पहा.

४०६ भौ न्जौ गू ‘सचिरविभ्रमा’ छै:. ४०७ “नन्दिनी सजसैर्लाभ्यां युक्ता वाणर्तुभेदिनी ” (ममच १६). ४०८ सौ त्यौ ‘हरिलीला’. ४०९ सीगौ तारकः (प्रापै २/१४३). हरिलीला आणि तारक या वृत्तांत आवर्तनारम्भ चरणारम्भी धरत्यास छन्दोभड्गा ठळेल.

२३ रूपोन्मत्ता-वर्ग

४१० “रूपोन्मत्ता” [| - - - | - - - - | -]

४११ विभ्रमा [। ० ० ० ० ० ० ० ० ० | - ० ० - - | -]

४१२ पीनश्रोणी [| - - - | ० ० ० ० - - | -]

४१३ कुमुदिनी [| - - - - | - ० ० ० ० - | -]

४१४ “वाताली” [| - - - ! ० ० - ० ० - | -]

४१५ ललना [| - ० ० - - ! - ० ० - ० ० | -]

४१६ अङ्गरुचि	[। - ० ० - ० ० ! - ० ० - ० ० -]
४१७ चन्द्रिका	[। ० ० ० ० ० ० - ० - ० - - -]
४१८ ओकरूप	[। - - - ० ० - ० - ० - -]
४१९ वधिरा	[। ० ० - - ० ० - ० ० - -]
४२० हंसमत्ता	[। - ० ० - ० ० - ० ० - -]
४२१ कुमुदनिभा	[। ० ० ० ० - - - ० ० - -]
४२२ सुवकत्रा	[। ० ० ० ० - ० ० - ० - ० - -]
४२३ "चारू"चन्द्रिका	[। ० ० ० ० ० ० - - ० - ० - -]
४२४ कलिका	[। - ८ ० - - - - ० ० - -]
४२५ 'महर्षी'	[। - - - ८८ ० ० ० ० ० ० - -]
४२६ नवशालिनी	[। - ० ० - ८८ ० - ० ० ० - -]
४२७ नवमालिनी	[। ० ० ० ० - ८८ ० - ० ० ० - -]
४२८ रोचक	[। - ० ० - ० ० - ८ ० - - -]
४२९ "प्रतिष्ठित"	[। ० - ० ० ० - - - ० - ८ -]
४३० सारणी	[। ० ० - - ८ ० ० - - ८ -]
४३१ "सु"रति असें पाहिजे	[। ० ० - - ० ० ० ० ० ० ० - ८ -]
४३२ मोहप्रलाप	[- । - - - ० ० - ० ० - ० ० -]
४३३ भ्रमरावलि	[० ० - ० ० - ० ० - ० ० - ० ० -]
४३४ वलना	[- ० - ० ० ० - ० ० - ० ० - -]
४३५ 'अुद्घुपथ'	[० ० ० ० - ० - ० ० ० - ० ० ० ० ० ० -]
४३६ "सुरसरिता"	[- ० ० - ० - ० ० ० ० - ० ० ० ० ० -]

टीपा

४१० मौ म "रूपोन्मत्ता"; रूपमाला (प्रापै २/८८). ४११ नौ सौ गौ विभ्रमा (भ ३२/१६८). ४१२ मौ स्गौ ग् पीनश्रोणी वा रुचिरविचित्रा (भ ३२/२०२). ४१३ र्यन्या: कुमुदिनी (हे २/१८६), कुमुदप्रभा (भ १५/५६ कुमुदनिभा भ १५/५७ गाप्राम्रमा), पण अुदाहरणांत कुमुदवती आहे. भरताचें अुदाहरण पाहतां मोडणी [। - ० - ० | - ८८ - ! ० ० ० ० - | -] अशी भृङ्गावर्तनी वरी वाटते. सहाव्या अक्षरानन्तर

याति घेतला म्हणाजे चरणाचे जे तुकडे पडतात त्याच्या अुलटापालटीनेच 'कुमुदनिभा' ४२१ हें वृत्त होतें. ४१४ भौ भौ गृ "वाताली" घै:, वातोर्मी (हे २/१३७). ४१५ ललना, "पञ्चमुनि भौ सात् सयुता ललना" (गछ २/८६).

४१६ "भीगौ अङ्गरुचिः" (हे २/१९७, ना), कोमलरुचिरा (ना १४१). ४१७ "नौ यौं गश्चन्द्रिका" (हे २/२०६). ४१८ "मर्स्जा गौ ओकरुपं" (हे २/१४६). "मः सो जो गुरुगममेकरुपं" (केनिआ ३९). ४१९ स्भौ यौं बधिरा (रपि ६८१). ४२० भौ यौं हंसमत्ता (ना १३४).

४२१ न्यौ यौं कुमुदनिभा (भ १६/४०). ४२२ "न्जौ ज्यौ गः सुवकत्रा" (हे २/१९६), अचला (हे), मृगेन्द्रमुख (गछ २/१०३), प्रभातमिश्र (ना १४३). ४२३ नौ तौ गृ "चारु" चन्द्रिका, चन्द्रिका (कद ४/६१), "ननतरगुरुभिश्चन्द्रिकाश्चपाङ्गः" (केनिआ ५६). ४२४ कलिका, मागे २८३ पहा. छन्दोभृङ्गापेक्षा प्लुताचा अवलम्ब श्रेयस्कर होय. ४२५ नौ नौं गृ 'महर्षि' गै:.

४२६-४२७ नवशालिनी-नवमालिनी २८१, २८२ पहा. ४२८ "भौ रो गौ रोचकं" (हे २/१२७). ४२९ "प्रतिष्ठित", मागे १७ पहा. ४३० "सज्या ल्गौ सारणी" (हे २/१५३). या मोडणीपेक्षा [। ० ० - ० । - ५ ० ० । - - ० । -] ही हरावर्तनी मोडणी वरी वाटते.

४३१ "सु"रति; "चतुर्भिर्नवभिश्छन्ना रतिः सभनसा गुरुः" (ममच १७), या वृत्ताची मोडणी [० ० - - ! ० ० ० ० ० ० । ० - ५ -] अशी भृङ्गावर्तनीहि होअूं शकेल. ४३२ मोहप्रलाप (ममच १८); पुढे ४५३ टीप पहा. ४३३ भ्रमरावलि (प्रापै २/१५४). "सगाणैः शिववक्त्रमितर्गदिता नलिनी" (?) (गछ २/१४६). ४३४ "नौं भौ गौ वलना" (हे २/२३३), लता (हे). हेमचन्द्राचैं अुदाहरण वाचून ही मोडणी निश्चित केली आहे; नाही तर [। - ० - ० ० ० । - ० ० - ० ० । -] अशीहि मोडणी होअूं शकते. ४३५ न्जभजनसा 'अुडुपथ' याची मोडणी [। ० ० ० ० - ५ ५ । ० - ० ० - । ० ० ० ० ० ० -] अशीहि होअूं शकते.

४३६ भर्न्जनल्गा: "सुरसरिता" हें समवृत्त आढळांत नाही; पण 'अुडुपथ' आणि "सुरसरिता" यांच्या मिश्रणाने मानिनी हें अर्धसमवृत्त सिद्ध होतें.

२४ गौ-वर्ग

४३७ गौ	[। ० ० ० ० ० ० - ० ० - ० ० - ० -]
४३८ "नृप"-ललना	[। - ० - ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० -]
४३९ "सहचरी"	[। ० ० - ० - ० ० ० ० ० ० ० ० ० -]
४४० मञ्जुहासिनी	[। ० - ० - - ! ० ० ० - ० - ० -]
४४१ सुकेसर	[। ० ० ० - ० - ० ० ० - ० - ० -]
४४२ कुटजगति	[० ० ० ० - ० - ! - - - - ० -]
४४३ चन्द्रौरस	[- - - - ० ० ० ० ० ० - - ० -]
४४४ मणिभूषण	[- ० - ० ० ० - ० ० - ० ० - ० -]
४४५ मङ्गला	[० ० ० - ० ० ० - ० ० - ० ० - ० -]

टीपा

४३७ "नान्नभरा गौः" (हे २/२५८). ४३८ "नृप"ललना, "र्निंगा ललना" (हे २/२८४). ४३९ र्स्तौ नौ स् "सहचरी"; सहदक्षा (निस १०३). ४४० मञ्जुहासिनी "जतौ सजौ गो भवति मञ्जुहासिनी" (गछ २/१०७); मागे मञ्जुभाषिणी २९ पहा.

४४१ सुकेसर (हे २/२३४), "नरनैर्लगौच रचितं सुकेसर" (गछ २/१२७). ४४२ "कुटजगतिनैर्जौ सप्तर्तुमाँ गुरुः" (गछ २/१०८). ४४३ "म्हौ न्यौ ल्यौ चेदिह भवति च चन्द्रौरसः" (गछ २/१२८). या वृत्ताची पद्मावर्तीनीच पण निराळी मोडणी [। - - - - | ० ० ० ० ० ० - | - ० -] अशी होऊँ शकेल. ४४४ मणिभूषण, मागे सुन्दर ६४ पहा. ४४५ मङ्गला, मागे ६५ पहा.

२५ पद्मावर्त-वर्ग

४४६ पद्मावर्त	[। - - - - - - - - -]
४४७ कान्तोत्पीडा	[। - ० ० - - - ० ० - - - -]
४४८ पुष्पविचित्रा	[। - - ० ० - ! - - - ० ० - -]
४४९ जलधरमाला	[। - - - - ! ० ० ० ० - - - -]
४५० कासारक्रान्ता	[। - - - - - ० ० - ० ० - -]

४५१ वलना	[। - ० - ० ० ० - ० ० - ० ० --]
४५२ ऐला	[। ० ० - ० - ५ ! ० ० ० ० ० ० ० --]
४५३ मोहप्रलाप	[। - - - ! ० ० - ० ० - ० ० -]
४५४ जलमाला	[। - ० ० - ५ ५ ! ० ० - - - ० ० -]
४५५ प्रमदा	[। ० ० ० ० - ५ ५ ० - ० ० ० - ० ० -]
४५६ कलहंसी	[- । - ० ० - - ! ० ० - - - ० ० --]
४५७ कामुकी	[० ० - ० ० - ० ० - ० ० - ० ० --]
४५८ असम्बाधा	[- । - - - ! ० ० ० ० ० ० - --]
४५९ पङ्कजवक्त्रा	[० ० ० ० ! ० ० ० ० - ० ० - - - ० ० --]
४६० “गृह” लक्ष्मी	[-- - ० ० - - - ५ ० - ० ० --]

टीपा

४४६ मौ मौ पद्मावर्त (रपि ४१९). ४४७ “कान्तोतीडा भौ स्मौ ” (पि ६/४०). ४४८ “त्यौ त्यौ पुष्पविचित्रा ” (हे २/१९०), यति स्वाभाविकपणे पाचव्या अक्षरानन्तर येतो. मागे मणिमाला २२२ पहा. ४४९ “जलधरमाला भौ स्मौ समुद्रवसवः ” (पि ८/४). “अव्यष्टाभिर्जलधरमाला भौ स्मौ ” (के ३/६३). या वृत्तालाच क्वचित् कोठे कान्तोतीडा म्हणतात असेहेमचन्द्र म्हणतो, अुदाहरणार्थ महिनाथ (किरात ५/२३) या ठिकाणी टीकेत कान्तोतीडा म्हणतो तर (शिशु ४/३०) या ठिकाणी जलधरमाला म्हणतो. ४५० मौ ज्यौ कासारकान्ता (रपि ६९५).

४५१ वलना, मागे ४३४ पहा. ४५२ ऐला (हे २/२५३), रेखा (ममच १८), अतिरेखा (केनिआ ६०), “सजना नयौ शरदशयतिरियमेला ” (के ३/८९). ४५३ “मोहप्रलापः श्रुतिभिर्ग्रहैर्भिन्नो मभत्रिगाः ” (ममच १८). पण या वृत्ताची मोडणी [- । - - - ० ० | - ० ० - ० ० | -] अशी अधिक श्रुतिसुखद लागते. ४५४ “जलमाला भभमसाः सागरैवेसुभिर्यतिः ” (ममच १७). ४५५ प्रमदा, “नजभजला गुरुश्च भवति प्रमदा ” (गछ २/१२४); मागे मणिकटक ५७ पहा.

४५६ “कलहंसी तयसमा गौ यती रससिद्धिभिः ” (ममच १८). ४५७ “सुगौ कामुकी ” (हे २/२६८), सोमडक (हे), कलघौतपद (रपि १०७३).

४५८ असम्बाधा (पि ७/५), असम्बन्धा (ममच १८), “मतौ न्सौ गाव-क्षमहविरतिरसम्बाधा ” (के ३/७६). ४५९ नौ सौ त्यौ पद्मकजवकत्रा धज्जैः (हे २/३१६). आवर्तनारम्भ चरणारम्भी धरिला तर या वृत्तान्वी मोडणी [| ० ० ० ० ० ० ० ० | - ० ० - - ! - ० ० - -] होअील; दोन्ही यती अेकावेळी आवर्तनान्तीं धेतां येत नाहीत. ४६० “गृहलक्ष्मी”; “लक्ष्मी-रष्टविरामा म्सौ तभौ गुरुयुग्मम् ” (गछ २/१२०). आठव्या अक्षरानन्तर याति न पाळला तर मोडणी [| - - - ० ० | - - - ८ ० | - ० ० - -] अशी होअील.

२६. माल्यश्री—वर्ग

४६१ “माल्यश्री” [| - - - | - - - | - - -]

४६२ मध्यक्षामा [| - - - ! ० ० ० ० ० - | - - -]

४६३ वोळित [| ० ० - ० ० - | ० ० ० ० ० ० - | - - -]

४६४ मत्तमयूरी [| - - - ! - ० ० - - | ० ० - -]

४६५ शरमाला [| - ० ० - ० ० | - ० ० - ० ० | ० ० - -]

४६६ “स्व”विक्रान्ता [| - - - | - - - | - ० ० -]

४६७ सङ्घगत [| - ० ० - ० ० | - ० ० - ० ० | - ० ० -]

४६८ मदनवती [| - - - | - - - | ० ० ० ० -]

४६९ स्वलितगति [| - - - | - ० ० - - | ० ० ० ० -]

४७० भूतलतन्वी [| - ० ० - - | - ० ० - - | ० ० ० ० -]

४७१ रुचिरमुखी [| ० ० ० ० - ० ० | - ० ० - - | ० ० ० ० -]

४७२ हंसक [| ० ० - ० ० ० ० | - ० ० ० ० - | ० ० ० ० -]

४७३ करकलता [| ० ० ० ० ० ० ० ० | ० ० ० ० - - | ० ० ० ० -]

४७४ घनमयूर [| ० ० ० ० ० ० - ! ० ० ० ० - - ! ० - ० -]

४७५ कुटिल [| ० ० - - ८ ८ | ० ० ० ० ० - | - - -]

४७६ गजविलसित [| - ० ० - ८ ८ | ० - ० ० ० ० ० | ० ० ० ० -]

४७७ “सौरभी” [| ० ० - ० - ८ | ० ० - - - | ० - ० -]

४७८ प्रभद्रक [| ० ० ० ० - ८ ८ ! ० - ० ० ० - | ० - ० -]

४७९ कुमारी [| ० ० ० ० - ८ ८ | ० - ० ० ० - | ० - ८ -]

- ४८० रमणीय [| - ० - ० ० ० | - ० ० - ० ० | - ५ ० -]
 ४८१ मङ्गला [१ ० ० ० - ० ० ० | - ० ० - ० ० | - ५ ० -]
 ४८२ चन्द्रौरस [। - - - | ० ० ० ० ० ० - | - ५ ० -]
 ४८३ दर्दुरक [। - ० ० - ० ० | - ५ ० - ० ० | - ५ ० -]
 ४८४ कलभाषिणी [। ० ० ० ० - ० ० | - ५ ० - ० ० | - ५ ० -]
 ४८५ “सेमन्ती” [- । - - - | ० ० ० ० ० - - | - - -]
 ४८६ अरविन्द [० ० | ० ० ० ० ० ० - ! ० ० - - - | ० ० - -]
 ४८७ ‘चक्रवर’ [० ० | - ० ० - ० ० | - ० ० - ० ० | - ० ० -]

टीपा

४६१ मौ मौ ग “माल्यश्री”, मालती (प्रापै २/११२). ४६२ “मध्य-
 क्षामा युगदशविरमा म्हौ न्यौ गौ “ (गछ २/१२२), कुटिला (पि ८/१०),
 कुटिल (हे २/२४२), हंसशेनी (हे). पिंडगलहेमचन्द्र यती
 साडुगतात त्याप्रमाणे या वृत्ताची मोडणी [- । - - ! ० ० ० ० ० ०
 ! - - - । -] अशी भृड्यावर्तनी असेल तेव्हा त्याला हंसशेनी
 म्हणावें. ४६३ “सौ नौ मो गो वेलिंत” (हे २/२८५); हेमचन्द्राच्या अुदा-
 हरणावरून ही मोडणी निश्चित केली आहे नाहीतर [० ० | - ० ० - ० ०
 । ० ० ० ० - - | - -] अशीहि ती होअूं शकेल. ४६४ मत्तमयूर (पि
 ७/३, वबृ १०३/२६), माया (प्रापै २/१४१), “वेदैरन्त्रै म॒त्तै यसगा
 मत्तमयूरम्” (के ३/७२). ४६५ “भीः स्गौ शरमाला” (हे २/२६५).

४६६ मौ मौ स्वर्विकान्ता, विक्रान्ता (भ ३२/१६२). ४६७ “भुगौ
 सङ्घातं” (हे २/२६६), नील (प्रापै २/१७०), अश्वगति (गछ २/१५८),
 पद्ममुखी, सुरता (हे), पद्म, पद्ममुखी, जगद्वन्दित (ना १६१). ४६८ मौ
 त्नौ ग मदनवती (भ ३२/१६४ काव्यमाला आवृत्ति). ४६९ म॒त्तै न्यौ लौ
 स्वलितगति (भूतलतन्वी (?) भ ३२/१६६). ४७० भौ स्भौ स् भूतलतन्वी
 (भ ३२/१७०).

४७१ न्जौ ज्यौ न्लौ ग रुचिरमुखी वा विकसितपङ्कजपत्रनिभाक्षी
 (भ ३२/१७५). ४७२ स्नौ ज्नौ भौ हंसक (ना, किटेल पृ. ५५), सुरभि

स्क्रिप्ट: (हे २/३१७), शुभ (ममच १९). त्या वृत्ताची मोडणी [१०० - ००० | ००० - ००० | ००० - ००० | ००० | -] अशी भृद्यावर्त-
नीहि होअील. ४७३ नौ नौ ल्तौ ग् करकलता (३२/१७७). ४७४ घनमयूर,
“ कथितं च घनमयूरं ननभसरलगं स्वरै रसैश्छब्दं (ममच १८). ४७५
कुटिल, “ युगदिग्भःकुटिलमिति सभौ न्यौ गौ चेत् ” (गछ २/१२३).

४७६ “गजविलसित”; ऋषभगजविलसित (पि ७/१५), गजवरविलसित (स्वच्छ ४७), मत्तगजविलसित अितिभरतः (हे). येथे साड्हिंगतलेली मोडणी ही [- । ० ० - ० - ० ! ० ० ० ० ० ० ० ० | -] या पिंडगलाच्या मोडणीहून अधिक चाइगली आहे. ४७७ स्जौ यौ त्यौ “सौरभी”; हें समवृत्त आढळांत नाही; पण मञ्जुसौरभवृत्ताचे समचरण या लगावलीचे असतात. ४७८ प्रभद्रक (हे २/२५४), “भवति नजौ भजौ रसहितौ प्रभद्रक” (गछ २/१४०). सुकेसर, सुरड्गकेसर (ना १५६). “नजभजरैर्विराजितमिदं सुकेसरं” असें अेक सूत्र वृत्तरत्नाकरपरिशिष्टांत आहे; पण सुकेसर नावानें निराळे वृत्तहि आहे. मन्दारमरन्दचम्पूत याति पाचव्या अक्षरानन्तर साड्हिंगतला आहे. ४७९ कुमारी, “नजभजगैर्गुरुश्च वसुपट् कुमारी” (गछ २/१२६). यांतील यति गजविलसितांतील यतीप्रमाणेच अस्वाभाविक वाटतो. ४८० रमणीय; मागे सुन्दर ६४ टीप पहा.

४८१ मङ्गला मार्गे ६५ पहा. ४८२ चन्द्रौरस, मार्गे ४४३ पहा. ४८३ दुर्दैरक, मार्गे १३० पहा. ४८४ कलभाषणी, मार्गे १३१ पहा. ४८५ मत्तौ नमौ गौ “सेमन्ती” डै: या वृत्ताचा लग्नक्रम वासन्ती वृत्तासारखाच आहे. आद्यतालकपूर्व गण द्विमात्रक ठेवून विद्याधर वा. भिडे यांनी रचना केली असल्याने या निराळ्या वृत्ताला सेवन्ती हें नाव दिलें आहे. ४८६ नौ सौ त्यौ अरविन्द (ना १७०). ४८७ सू ‘चक्रवर’.

२७ कल्याण—वर्ग

४८८ कल्याण [-----|-----|-----]

४८९ वासन्ती [|-----!-~ ~ ~ ~ -|-----]

४९० बाला [- - - | - . . - - | . . - - -]

- ४९१ पङ्कजवक्त्रा [। ० ० ० ० ० ० ० | - ० ० -- ! - ० ० --]
 ४९२ गृहलक्ष्मी [। - - - ० ० | - - - ५ ० | - ० ० --]
 ४९३ स्खलितविक्रमा [। ० ० - - ० ० | - - - ० ० | - - ० ० -]
 ४९४ भङ्गि [। - ० ० - ० ० | - ० ० - ० ० | ० ० ० ० - -]
 ४९५ चक्रिता [। - ० ० ० ० - | - - - | - ० ० ० ० -]
 ४९६ अश्वगति [। - ० ० - ० ० | - ० ० - ० ० | - ० ० ० ० -]
 ४९७ अतिशायिनी [। ० ० - ० ० - | ० - ० - ० ० | ० - ० - -]
 ४९८ विलम्बितगति [। ० - ० ० ० - ! ० - ० ० ० - | ० - - ० -]

टीपा

४८८ “मीः कल्याणं” (हे २/१७४), विआधर (प्रापै २/१२२), काश्चन (हे); या वृत्ताची मोडणी जेव्हा [। - - - | - - - | - - - | - - -] अशी भृङ्गावर्तनी होते तेव्हा त्याला श्रीलीला हें नांव आहे. ४८९ “मात्तो नो मो गौ यदि गादिता वासन्तीयं” (गछ २/११५), मागे सेमन्ती ४८२ पहा. “वासन्तीयं स्यादिह खलु मतौ न्यौ गौ चेत् (गछ २/१२९) असेहि ओक सूत्र आहे. याची माण्डणी [। - - - | - ५ ० ० ० ० ० | - - -] अशी ध्यावी लागेल. या सूत्रांतील शेवटला भाग मूळांत ‘मो त्नौ म्हौ गश्चेत्’ असा तर नसेल? ४९० “तो नो भतयगकारयुतश्चेदिह बालाख्या” (गछ २/१६२).

४९१ पङ्कजवक्त्रा मागे ४५९ पहा. ४९२ “गृह”लक्ष्मी मागे ४६० पहा. ४९३ स्मौ म्सौ भ्मौ स्खलितविक्रमा (भ ३२/१७२-३). ४९४ “भीन्या भङ्गः” (हे २/३२०), विच्छिति (हे). ४९५ चक्रिता, “भात् समतनगैरषच्छेदे स्यादिह चक्रिता” (गछ २/१५०), यति दहाव्या अक्षरानन्तर ध्यावा असें मला वाटते.

४९६ अश्वगति, “पञ्चभकारयुताश्वगतिर्थदि चान्त्यसरचिता” (गछ २/१८२). ४९७ अतिशायिनी (पि ८/१३, हे २/२९०), यादवी (हे), “ससजा भजतोऽतिशायिनी भवति गौ दिगश्चैः” हें सूत्र मलिनाथ ठीकेत अुद्भृत करितो (शिशु ८/७१). “ससजा भजगा गु दिक्स्वरैर्भवति चित्रलेखा” (के परिशिष्ट). ४९८ विलम्बितगति, मागे पृथ्वी १६४ पहा.

२८ मणिकल्पलता-वर्ग

४९९ मणिकल्पलता [। ० ० ० ० - ५५ | ० - ० -- | ० ० - ० ० -]

५०० अुन्माल्या [। - - - ५५ ! ० - ० ० ० - ! ० ० - ० ० -]

५०१ शैलशिखा [। - ० ० - ५५ | ० - ० ० ० - | ० ० - ० ० -]

५०२ अवितथ [। ० ० ० ० - ५५ | ० - ० ० ० - | ० ० - ० ० -]

५०३ वरयुवती [। - ० ० - ५५ | ० - ० - - | ० ० ० ० ० ० ० -]

५०४ वंशदल [। - ० ० - ५५ | ० - ० ० ० - ! ० ० ० ० ० ० -]

५०५ 'अुडुपथ' [। ० ० ० ० - ५५ | ० - ० ० ० - | ० ० ० ० ० ० -]

५०६ भ्रमरपद [। - ० ० - ५५ | ० - ० ० ० ० ० | ० ० ० ० ० ० -]

५०७ "दु"-वाणिनी [। ० ० ० ० - ५५ ! ० ० - ० ० - | ० - ० - -]

५०८ वाणिनी [। ० ० ० ० - ५५ ! ० - ० ० ० - | ० - ० - -]

५०९ वीरललिता [। - ० ० - ५५ | ० - ० ० ० - ! ० - ० ० ० -]

५१० समदविलासिनी [। ० ० ० ० - ५५ | ० - ० ० ० - | ० - ० ० ० -]

५११ गरुडरुत [। ० ० ० ० - ५५ | ० - ० ० ० - | ० - - ० -]

५१२ मालाधर [। ० ० ० ० ० - ५ | ० - ० ० ० - | ० - - ० -]

४९९ मणिकल्पलता (हे २/२६४, कद ४/७८); नजरभमेन गेन च स्यान् मणिकल्पलता" (गछ २/१५९). ५०० म्जौ सौ सू अुन्माल्या गचैः हैं वृत्त आणि हैं नाव हीं विद्याधर वा. भिडे यांनी दिलीं आहेत.

५०१ "शैलशिखा भौ न्भौ भौ भूतरसेन्द्रियाः" (पि ८/११) हे अस्वाभाविक यती हेमचन्द्र (हे २/२८२) साड्गत नाही. ५०२ "अवितथं न्जौ भौ ज्ञौ ग्" (पि ८/१४, हे २/२९८), नर्कुटक (वबृ १०३/५२, विवृ ५/३८, जयदेव), नर्दटक (गछ २/१६८), कनकाब्जिनी (ना १६५). कोणीहि यति साड्गत नाही. "नजभजजा लगौ च यदि नर्कुटकं तु तदा" (अुवबृ १०३/५२); याच लगक्रमाच्या कोकिलक वृत्तांत मात्र पिङ्गल 'वस्विन्द्रियसमुद्राः' (पि ८/१५) आणि हेमचन्द्र "छचैः" (हे २/२९९) असे निरनिराळे यति साड्गतात. ५०३ वरयुवती (पि ८/१२, हे २/२८३); "भो रयना नगौ च यस्यां वरयुवतिरियम्" (गछ २/१६१). ५०४ वंशदल (स्वछ ६१), वंशपत्रललित (स्वछ ६३), वंशपत्रपतित

१६१

वृत्तविस्तार

(पि ७/१८, वबृ १०३/४०, हे २/२८९). “दिघ्मुनिवंशापत्रपतिं भरन-भनलगैः” (अवबृ १०३/४०). ५०५ न्जौ भजौ न्सौ “अुङ्गपथ ;” ४३५ पहा.

५०६ भ्रमरपद (स्वछ ७७, हे २/३१०); हेमचन्द्र “झैः” महणून अस्याभाविक यति साड्यातो. “भाद्रनना नसौ भ्रमरपदकमिदमभिहितम् ” (गछ २/१८५). ५०७ “द्यु”—वाणिनी, “नजिर्गा वाणिनी ” (हे २/२७८). ५०८ वाणिनी (हे २/२७७), “नजभजरैयर्दा भवति वाणिनी गयुक्तैः” (गछ २/१५३). ५०९ वीरललिता (वबृ १०३/४१) प्रमुदिता (विवृ ५/३३), “भै नै न्गौ महिषी जैः” (हे २/२७५), ‘धीरललिता (गछ २/१५७). अुत्पलाने दिलेल्या सूत्रांत ‘साच्च’च्या ठिकाणी ‘वीर’ घाळन ‘स्याद् भरना रनौ च गुरु नाम वीरललिता ’ असें सूत्र सिद्ध करितां येअल. ५१० समदविलासिनी (वबृ १०३/३२); अुत्पलाने दिलेल्या सूत्रांत आरम्भी ‘भवति’च्या ठिकाणी ‘समद’ घाळन “समदविलासिनी यदि नजौ भजौ भलगुरुः” असें सूत्र सिद्ध करितां येअल. ५११ “गरुडरुतं नजौ भजतगा यदा स्युस्तदा ” (गछ २/१५६), वाणिनी (केनिआ ६१). ५१२ मालाधर (प्रापै २/१७८), मागे १६७ पहा.

२९. सन्मणिमाला—वर्ग

५१३ “सन्मणिमाला” [| - ० ० - ० ० | - ० ० - - ! - - ० ० ० ० | -]

५१४ तरुणी [| ० - - ० ० - | ० - - ० ० - | ० - - ० ० - | -]

५१५ “अति”—चपला [| तामरस | ० ० ० ० ० ० ० | -]

५१६ रतिलीला [| ० - - ० ० - ! ० - - ० ० - ! ० - - ० ० - | -]

५१७ बुद्धबुद् [| ० - - ० - | ० - - ० - | - - ० - | -]

५१८ “मनोगति” [| ० - - ० ० - | ० - - ० ० - | ० - - ० - | -]

५१९ दीपिकाशिखा

[| - ० ० ० ० ० ० | - - ० ० ० ० | ० ० - ० - ० | -]

५२० ‘सुरासुरवन्द्य’ [० | मोदक | - ० ० - ० ० | -]

५२१ ‘त्रिदशाढ्याना’

[| ० ० ० ० - ५५ | ० - - ० ० - | ० ० - ० - ० | -]

५२२ “सुर”वाणिनी

[। ० ० ० ० - ५५ । ० - ० ० ० - । ० ० - ० - ५ । -]

५२३ स्वर्णाक्षी [। - - - ५५ ! ० - ० ० ० - ! ० ० - ० - ५ । -]

टीपा

५१३ “स”न्मणिमाला, “भिभ्मसा मणिमाला टैः” (हे २/३०२).
५१४ तरुणी, “सूरौ तरुणीवदनेन्दुः” (हे २/३३४, कद ४/८७). ५१५
न्जौ ज्यौ नौ स् “अति”—चपला, चपला (भ ३२/२९८).

५१६ “त्रिज्ञौ गो रतिलीला चचैः” (हे २/३२७). ५१७ बुद्धुद,
मागे ४६ पहा. ५१८ सुजौ गो “मनोगतिः”, ललितगाति (भ ३२/१९१). ५१९
“भौ झौ नौ ल्हौ दीपिकादिशिखा गचैः” (हे २/३४४); परन्तु याप्रमाणे
यति पालल्यास चार मात्रांचा आयतालकपूर्वगण येअून छन्दोभङ्ग होतो तेव्हा
यति “छचैः” असे घेणे श्रेयस्कर होअील. ५२० जूलौ ग् ‘सुरासुरवन्ध’.

५२१ न्जौ भौ ज्यौ ‘त्रिदशाङ्गना’. ५२२ न्जौ भौ ज्यौ ग् “सुर”—
वाणिनी, वाणिनी (हे २/३००). ५२३ भौ सौ य् स्वर्णाक्षी गचैः, मागे
२३ पहा.

३० वायुवेगा-वर्ग

५२४ वायुवेगा [। - - - ० ० | - ० - ० ० ० | - ० ० ० ० - । ० -]

५२५ चन्दन

[। - ० - ० - | ० - - ० ० ० | ० ० ० ० ० ० ० ० | ० -]

५२६ नन्दन [। ० ० ० ० - ५५ । ० - ० ० ० - ! ० - - - - | ० -]

५२७ तरङ्ग

[- । ० - ० ० ० - | ० - ० ० ० - ! ० - ० ० ० - | ० -]

५२८ “गुण” सुन्दर

[० ० ० - | ० ० - ० ० - | ० ० - - - | ० ० - ० ० - | ० -]

५२९ ‘तिलकित’

[० ० ० ० ० ० ० ० | ० ० ० ० ० ० ० ० | ० ० ० ० - ० ० | --]

- ५३० “नव”-ललितलता [। प्रहरणकलिता ! ० ० ० ० ० ० ० ० | --]
 ५३१ वनलता [अन्वलधृति ! ० ० ० ० ० ० ० ० ! --]
 ५३२ “चल”-चित्रलेखा [। ‘महर्पि’ ! ० - - ० - | --]
 ५३३ सुरतललिता [। -- - ८८ ! ० ० ० ० ० - ८ ! -- - ० - | --]
 ५३४ पङ्कजानना
 [० ० ० ० | - ० - ० ० ० | - ० ० - ० ० | - ० - ० - | ० ० -]

टीपा

५२४ वायुवेगा, मागे १६३ पहा. ५२५ चन्दन, “र्जतनिसाश्चन्दन-प्रकृतिः” (हे २/३५०).

५२६ नन्दन, “नजभजरैस्तु रेफसहितैः शिवैर्हयैर्नन्दनम्” (गछ २/१७७).
 ५२७ तरङ्गा (ना १८०), “त्रीनौरस्तरङ्गः” (हे २/३५३). या वृत्तांत तेराव्या अक्षरानन्तर यति घेणे वरें. आवर्तनारम्भ चरणारम्भी धरल्यास [। - ० - ० ० ० | - ० - ० ० ० | - ० - ० ० ० | - ८ ० -] या मोडणीचे जें वृत्त होते त्यांत यति ६ व्या, १२ व्या आणि १८ व्या अक्षरानन्तर वरे वाटतात, त्या वृत्ताला सुरनंतरीकी म्हणावे. ५२८ न्यौ भौ म्सौ स्लौ ग् गुणसुन्दर घचँडैः; सौन्दर (ना १८९). नागवर्मा यति वाराव्या अक्षरानन्तर साड्गतो. ५२९ ‘तिलकित’ हें समवृत्त अस्तित्वांत नाही; पण अुत्तमवंशा नामक अर्ध-समवृत्तांत विषमचरण या लगावलीचे असतात. ५३० “नव”-ललितलता, “नौ भौ ज्ञौ न्यौ ललितलता छँडैः” (हे २/३६७), ललित (ना १९०).

५३१ “नृगौ ग् वनलता जजजैः” (ना १९९). ५३२ “चल”-चित्र-लेखा, “वर्णाश्चैर्मननततमकैः कीर्तिता चित्रलेखेयम्” (गछ २/१८४). ५३३ सुरतललिता, मागे १७३ पहा. “गचैः” असे यती साड्गतले नसले तरी त स्वाभाविकपणे पडतात आणि हेमचन्द्राच्या अुदाहरणांत ते पाळलेहि गेले आहेत. ५३४ न्यौ भौ जौ सौं पङ्कजानना घचैः; पङ्कज (ना १९२). नागवर्मा आठव्या अक्षरानन्तर म्हणजे भलत्याच ठिकाणीं यति साड्गतो.

छन्दोरचना

१६४

३१ कामक्रीडा-वर्ग

५३५ कामक्रीडा [। विद्युन्माला ! गान्धर्वी]

५३६ मादिरा [। भ भ । भ भ । भ भ । - ०० -]

५३७ हंसगति [। सुवासक । भ भ । भ भ । - ०० -]

५३८ हंसलय [मणिगुणनिकर ! - ०० - ०० | - ०० -]

५३९ मुनिमत [। सुवासक ! सुवासक ! ०००००००००० | - ०० -]

५४० अुन्मत्तक्रीडा [विद्युन्माला ! त्वरितगति]

५४१ वरतनु [। - - - | - ०० - - ! त्वरितगति]

५४२ चपलगति [रुक्मवती ! त्वरितगति]

५४३ सम्भ्रान्ता [अनवासिता ! त्वरितगति]

५४४ द्रुतलघुपदगति [दोधक । त्वरितगति]

५४५ चपल [तामरस । त्वरितगति]

५४६ सुयवमती [मदललिता । त्वरितगति]

५४७ नरेन्द्र

[। - ०० - ५५ | ० - ००००० | ०० - ०० - | ०० - -]

५४८ कामलता

[। - ०० - ५५ | ० - ००० - | ०० - ०० - | ० - ० -]

५४९ शशिवदना

[। ००००० - ५५ | ० - ००० - ! ०० - ०० - | ० - ० -]

५५० सुरनर्तकी

[। - ० - ००० | - ० - ००० | - ० - ००० | - ५० -]

५५१ मत्तविलासिनी

[। - ०० - ०० | - ०० - ०० | - ०० - ०० | - ५० -]

५५२ आर्जित [। - ५० - ०० | - ०० - - ! - ०० - ०० | - ५० -]

५५३ मुद्रा [। ००० - ५०० | - ०० - - ! - ०० - ०० | - ५० -]

५५४ नन्दक [। मोदक ! - ५० - ०० | - ५० -]

५५५ वनमञ्जरी

[। ००००० - ०० | - ०० - ०० | - ५० - ०० | - ५० -]

टीपा

५३५ “मुः कामक्रीडा” (हे २/२६३), लीलाखेल (गछ २/१३५), सारळिंगका (प्रापै २/१५६). आठव्या अक्षरानन्तर यति साड्हिंगतलेला नाही पण तो स्वाभाविकपणे हवा. ५३६ “भृगौ मदिरा” (हे २/३५६, स्वछ ११९), लताकुसुम (हे, कद ४/९३), वनमञ्जरी (ना १८५); “सप्तभकारयुतैक गुरुर्गदितेयमुदारतरा मदिरा” (गछ २/२१३). वृत्तदर्पणकार मदिरा-वृत्तालाच अुमा म्हणतात; तर निरञ्जनमाधव म्हणतो की पुष्कल लोक हेमकला-वृत्तालाच अुमा म्हणतात. ५३७ “नाज्जूल्या हंसगतिः” (हे २/३६२), महातरुणीदधित (हे), सोमकला (निस १२५). ५३८ “नीसभिगा हंस-ल्यो जडैः” (हे २/३७४), हंसपदा (ना १९६), बन्धुर (निस १२७). ५३९ “न्जौ न्सौ नौ न्जौ ल्यौ मुनिमत वा सरल छडैः” (ना १९८). ५४० “अु”न्मत्तक्रीडा, “मौ तनिसा मत्तक्रीडा जडैः” (हे २/३४९). दुसऱ्या यतीची आवश्यकता नाही; असलाच तर तोहि “जैः” असावा.

५४१ “मत्यनीगा वरतनुः” (हे २/३५७), क्रौञ्चा (ना ३२/३००), यति झैः असलेला वरा. ५४२ “भौमौ निल्याश्चपलगतिः” (हे २/३६४), पुण्यसमद्वा (भ ३२/२९०); यति जैः असलेला वरा. ५४३ न्यौ न्तौ निसौ सम्भ्रान्ता (भ ३२/२९४). ५४४ “भितनिसा दृतलघुपदगतिः,” (हे २/३७०), स्खलित (भ ३२/२८७-८). ५४५ “न्जज्या नीगो चपल” (हे २। ३७६).

५४६ न्जौ न्सौ भनिल्या: “सुयवमती,” वेगवती (हे २/३८०). ५४७ भौमौ नौ जौ यू नरेन्द्र (प्रापै २/२०२); अुदाहरणावरून ही मोडणी निश्चित होते असें मात्र नाही. ५४८ “भौमौ भौमौ ल्यौ कामलता” (हे २/३४३), अुत्पलमाला (ना १७७), अुत्पलमालिका (हे, ममच १९). श्रीकृष्ण कवि ‘ग्रहैरुद्रैः’ म्हणून यति साड्हिंगतो ते स्वाभाविक वाटत नाहीत, ते ‘घचः’ असे हवेत. ५४९ “शशिवदना न्जौ भूंजू जौ रुद्रदिशः” (पि ८/१९), सिद्धक (स्वछ ११४), सिद्धि (हे २/३५१), सरसी (गछ २/२१३), चित्रलता, रुचिरा (हे), धृतश्री, सलिलनिधि, पञ्चकावलि (महिनाथ),

चम्पकमाला (ना १७९). ५५० “सुरनर्तकी रनरना रनरा विरती रसरुशास्त्र-
गुणैः ” (ममच १९), मागे तरङ्ग ५२७ पहा.

५५१ मत्तविलासिनी, “भौ भभभाश्च भरौ यदि कीर्तय पुत्रक मत्तविला-
सिनीम् ” (केनिआ ६७). ५५२ “रः सौ तो जौ ग अूर्जितं जैः ” (हे २/-
३३१), खचराळुता (ना १७४). ५५३ “नो भौ मः सौ ल्यौ मुद्रा दैः ” (हे
२/३३८), अुज्ज्वल (हे). ५५४ “भीरसल्या नन्दकं ” (हे २/३४२),
नगराञ्जित, वनमञ्जरी, वनवल्लरी (ना १७८). ५५५ “नजीब्रा वनमञ्जरी ”
(हे २/३५२), मागे १३२ पहा.

३२ ब्रह्माणी—वर्ग

५५६ “ब्रह्माणी” [- | विद्युन्माला ! गान्धर्वी]

५५७ शम्भु [० ० | - - - ० ० | - - - ० ० ! गान्धर्वी]

५५८ शङ्खव [- | मदिरा]

५५९ दुर्मिल [० ० | मदिरा]

५६० सुन्दरिका [० ० | कुड्मलदन्ती | चित्रगति]

५६१ ‘रघुवीर’

[० ० | - - - - - - - | - - - - - - - | - - - - - - - | - ० ० -]

५६२ शालूर [- | - - - - - - - | ८ ल | ८ ल | ० ० ० -]

५६३ ‘रघुरमण’ [० ० | अचलधृति | त्वरितगति]

५६४ दीपार्चि [- | - - - ० - | जलोद्धतगति | ० - ० -]

५६५ चित्रक [- | जलोद्धतगति | कटाक्षललिता]

टीपा

५५६ मुगा “ब्रह्माणी द्वैः ;” ब्रह्मरूपक (प्रापै २/१७४). ५५७ स्तौ घ्यौ मौ ग
शम्भु दैः (प्रापै २/१९४). ५५८ “ताज्जूल्याः शङ्खवः ” (हे २/३६१). ५५९
दुर्मिल (प्रापै २/२०८), घोटक (ममच १९), “सगणौरपि वृत्तवरं वसुभिः किल
दुर्मिल मुक्तमिदं कविभिः ” (गछ २/२२२). ५६० सुन्दरिका (प्रापै २/
२०६), “यिह सुन्दरिका पिङ्गलमुनिनोक्ता सद्ययतो भसता ज्लभगाः ” (गछ

१/२१९). ५६१ स्नौ न्मौ न्जौ न्सौ स् 'रघुवीर.' ५६२ शालूर (प्रापै २/२१२). ५६३ नगणदशकाद् गुरुः 'रघुरमण'. ५६४ " म्सौ ज्सौ ज्सौ ज्जौ दीपार्चिः टैः" (हे २/३५८). हा यति साडिंगतलेला नसता तर या वृत्ताची मोडणी [| - - - ० ० | - ० - ० ० ० | - ० - ० ० ० | - ० - ० -] अशीहि होऊं शकली असती. ५६५ " त्रीनौ लर्गा दिचत्रकं (हे २/३६३). यति साडिंगतलेला नाही; अुदाहरणावरून तो निर्णीत होत नाही. दीपार्चिं वृत्ताशी दिसणाऱ्या साम्यावरून ही मोडणी दिली आोहे. निराळी मोडणी [| - ० - ० ० ० | - ० - ० ० ० | - ० - ० ० ० | - ० - ० -] अशीहि होऊं शकेल.

३३ कामोन्मत्ता-वर्ग

५६६ "कामोन्मत्ता" [विद्युन्मालाद्विरावृत्ता]

५६७ मञ्जीर [| - - - - | - - - ० ० | - - - ० ० | - - - -]

५६८ हेमकला [मोदक | दोधक]

५६९ 'वरदा' [मोदक | स्वागता]

५७० 'परिमिति' [० ० ० ० - ० ० | - ० ० - ० ० | स्वागता]

५७१ रक्जन

[| - ० ० ० ० ० ० | - ० ० ० ० ० ० | - ० ० ० ० ० ० | - ० ० - -]

५७२ 'समुल्स'

[| - - ० ० ० ० | - - ० ० ० ! - - ० ० ० ० | - ० ० - ० ०]

५७३ तन्वी ["सुर"ललना | नयनविशाला]

५७४ "सुरुचिर" हंसी [विद्युन्माला | सुपवित्रा]

५७५ किरीट [मोदकद्विरावृत्ता]

५७६ आपीड [सखिजनवन्या | - - ० ० ० ० | ० ० ० ० ० ० -]

५७७ मत्ताक्रीडा [विद्युन्माला | मणिगुणनिकर]

५७८ क्रौञ्चपदा [रुक्मवती | मणिगुणनिकर]

५७९ हंसपदा [सुषमा | मणिगुणनिकर]

५८० "हिरण्यकेशी" [जलौघवेगाद्विरावृत्ता]

५८१ चित्रक

- [। - ~ - ~ ~ | - ~ - ~ ~ | - ~ - ~ ~ | - ~ - ~]
 ५८२ “सु”चित्रक [रथोद्धता । ~ - ~ ~ ~ ~ | - ~ - ~]
 ५८३ माधवीलता [। - - - | ~ - s - ss ! मालती]
 ५८४ हयलीलाङ्गी
 [। ~ ~ ~ - ss | ~ - ~ ~ - | ~ - ~ ~ - | ~ ~ - -]
 ५८५ भद्रक [। - ~ ~ - ss | ~ - ~ ~ - | जलोद्धतगति]
 ५८६ अश्वललित [। ~ ~ ~ - ss | ~ - ~ ~ - ! जलोद्धतगति]
 ५८७ ललितविक्रम
 [। - ~ ~ - ss | ~ - ~ ~ - ! ~ - ~ ~ - | ~ - - ~ -]

टीपा

५६६ “कामोन्मत्ता,” मुगौ कामुकी ” (हे २/२६७) यति जैः असा अरावा. याच लगक्रमाचें परन्तु निराळ्या मोडणीचें वृत्त “ब्रह्माणी” ५५६ पहा. ५६७ मौ भौ स्मौ मञ्जीर (प्रापै २/१८०). ५६८ हेमकला (निस १२४), ‘भैरथ सप्तभिरत्र कृता गुरुणा गुरुणा च मयूरगतिः स्यात् ’ (केनिआ ६९), मत्तगयन्द (छप्र २०३). या वृत्ताला निरङ्गनमाधव आणि परशुराम तात्या हे मदिरा म्हणतात तें सर्वथैव चुकीचें आहे. ५६९ भौ भौ नौं भाँगू ग्र ‘वरदा.’ ५७० न्जौ जौ ज्मौ ज्यौ ‘परिमिति.’

५७१ “भ्नजनस्ननभगगैखर्वार्विष्युभिदि रञ्जनम्” (ममच २०). ५७२ त्नौ त्नौ त्नौ भौ ‘समुळस.’ ५७३ तन्वी (पि ७/२८), भूतमुनीनैर्यतिरिह भतना: स्मौ भनयाश्च यदि भवति तन्वी ” (के ३/१०८). ५७४ मौ त्नौ नौ स्हौ “सुरुचिर” -हंसी जैः, हंसी (प्रापै २/२०४). ५७५ किरीट (प्रापै २/२१०). “भृ सुभद्रं” (हे २/३६९), “नाम किरीटमिदं भगाणा यदि पिङ्गलनागमुनीन्द्रमतं किल ” (गळ २/२१).

५७६ “भौ नौ स्मौ निलगा आपीडो ठैः ” (हे २/३७९); हेमचन्द्राचें उदाहरण पाहतां यति दुसऱ्या आवर्तनान्तीं म्हणजे “डैः” पाहिजे. ५७७ मत्ताक्रीडा (पि ७/२७), “ मत्ताक्रीडा भौ लौ नौ नालिगति भवाति वसुशरदशयतियुता ” (के ३/१०७). ७७८ क्रौञ्चपदा (पि ७/२९), “ क्रौञ्चपदा भौ स्मौ

न न ना नाविषुशरवसुमुनिविरतिरिह भवेत् ” (के ३/१०९). ५७९ त्यौ भौ नीगौ हसपदा जैः ” (हे २/३७५). ५८०. “ हिरण्यकेशी ” हें वृत्त सती-वृत्ताची चारदा आवृत्ति केल्याने होतें.

५८१ चित्रक, मागे ५६५ पहा. ५८२ “ सु ” चित्रक, रोनराजभनरालहू-गुरु तदा जाहिं तमिह विंति चित्तयं “ (कद ४/९५). मूळांत “ रोनराजरन ” आहे त्यांत चूक असावी, कारण सूत्राचा आणि वृत्ताचा लगक्रम हीं अभिन्न असतात. ५८३ माधवीलता मागे १७४ पहा. ५८४ हयलीलाङ्गी (विवृ ५/४७). या श्लोकाचा चौथा चरण, ज्यांत नाव ग्रथित आहे, त्याचा लगक्रम नजौ भजौ भजौ यांची असा आहे. पढिल्या तीन चरणांचा लगक्रम नजौ भजौ भजौ जलौ ग् असा आहे, हयलीलाङ्गी हें नाव वृत्तांत वसायचें म्हणजे चौथ्या चरणाचाच लगक्रम प्रमाणभूत मानिला पाहिजे. ५८५ भद्रक (पि ७/२५), विशुद्धचरित (विवृ ५/४६), मद्रक (भ १६/१७-१८, स्वच्छ १२१, हे २/३५४), प्रभद्रक (ममच १९, केनिआ ६८), “ भौ नरना रनावथ गुरुर्दिग्कंविरमं हि भद्रकमिदं ” (के ३/१०५).

५८६ “अश्वललितं नजौ भजौ भलौ ग् रुद्रादित्याः (पि ७/२६, के ३/१०६, भ १६/१००-१०१), ललित (स्वच्छ १२३, हे २/३५९, कद ४/९४), अद्रितनया (गछ २/२१७). छन्दोमङ्गरींतील सूत्रांत अन्य शब्द पाल-दून नवें सूत्र ‘नजभजभा जभौ लघुगुरु बुधैस्तु गदितेयमश्वललितं’ असें करितां येंगील. “ नजभजसजनलगयुतं रुद्राकैर्भिन्नमश्वललिताख्यं ” (ममच १९). या लक्षणांत नजभजभजभलगयुतं असें शुद्धीकरण हवें. ५८७ ललितविक्रम “ भौ नौ नौ रो ललितविक्रम जैः ” (हे २/३४८).

३४ काम-कला-वर्ग

५८८ काम-कला [०० | मदिरा | -]

५८९ लालित्य

[- | -- ०० - | - ८० - ०० | --- ०० | - ०० ०० -]

५९० कुमुमास्तरण दण्डक [०० | किरीट | -]

५९१ वर्णकदण्डक [०० | ००००—०० | —००—०० | मोदक | —]

५९२ अनवद्या

[०००— | ००—००— | —५५५५— | ००—००— | ०—]

५९३ अर्कमरीचि [१००००—५५ | ०—५००— | ००—००
— | ०००—०— | ०—]

५९४ सुधाकलश

[१००००—५५ | ०—०००— !००—००— | ०—०००— | ००—]

५९५ भुजङ्गविलास दण्डक [। किरीट | —००— —]

टीपा

५८८ कामकला (निस १२८), सुखदा (रपि १३६९). ५८९ लालित्य (गळ २/२१५), मागे १७५ पहा. ५९० कुसुमास्तरण दण्डक (स्वळ १७०, हे २/४०५), कुसुमस्तवक (गळ २/२२९).

५९१ वर्णकदण्डक (वटृ १०३/६२), “ ऐतद्वर्णकदण्डकं नाम दण्डकं नद्रयेन सप्तभिर्भैरुरुणाच ” (अुत्तल). ५९२ न्मौ भ्मौ सौ ल्हौ अनवद्या टैः (ना १७६); यतिनिर्णयावरून वृत्ताची मोडणी अशी केली आहे. ५९३ न्जौ भौ भौ जौ अर्कमरीचि टैः (ना १९३). ५९४ सुधाकलश, “ नजभ-जिभज्याः सुधाकलशो टैः ” (हे २/३८१); परन्तु हेमचन्द्राच्याच झुदाहर-णांतील ‘ अिति हृदये विचिन्त्य परिजीवितुं मकर (क) ध्वजं सपदि पूर्वदिशा ’ या तिसऱ्या चरणांतील तिसरा गण (००—००—) असायच्या ठिकाणी (०—०००—) आहे हें चिन्तनीय आहे. ५९५ भुजङ्गविलासदण्डक (स्वळ १७२, हे २/४१०).

परिच्छेद ३ रा

अग्न्यावर्तनी वृत्ते

सप्तमात्रक गणाला अग्नि हें नांव दिलें आहे; कारण अग्नि हा सप्तजिह्वा असतो असें म्हणतात. (- - - -), (- - -) (- - - -) आणि (- - -) असे या अग्निगणाचे चार मुख्य प्रकार आहेत. अेका गुरुच्या ठिकाणी दोन लघु धाळून अनेक अुपप्रकार साधितां येतील. (- - - -) आणि (- - - -) हे दोन अुपप्रकार (- - - -) आणि (- - - -) या दोन प्रकारांतच समाविष्ट होतात. या गणांच्या पुनरुक्तीने हीं अग्न्यावर्तनी वृत्ते सिद्ध होतात. यांच्यापैकी काही थोडीं, अुरुं कवितेच्या परिच्यामुळे सझीत नाटकांतून आलीं असलीं तरी बहुतेक, अरबीफार्सी छन्दःशास्त्राच्या अभ्यासानन्तर प्रस्तुत लेखकाने केलेल्या सहेतुक प्रयत्नानेच शुद्ध स्वरूपांत मराठींत आणण्यांत आलीं आहेत. अशा अरबी-फार्सी छन्दःशास्त्रांतून घेतलेल्या वृत्तांच्या नावांपुढे * फुली दिलेली आहे. विवुधप्रिया, मानसहंस आणि “सुरनिम्नगा” हीं वृत्ते मात्र संस्कृतांतून मराठींत प्राचीन काळापासून आलेलीं दिसतात.

टाळी नेहमी पहिल्याच अक्षरावर पडते असें नाही. परन्तु पहिल्या गणांत ती जितव्या अक्षरावर पडेल तितव्याच अक्षरावरती ती पुढील गणांत पडली पाहिजे. अन्त्यगणांत टाळी ज्या अक्षरावर पडते त्याच्या पुढील अक्षरें नसलीं तरी चालते, तितक्या निःशब्द मात्रांचा तेथे विराम होतो. आरम्भापासून गणना करितां ज्या गणांच्या पुनरुक्तीने वृत्त सिद्ध झाले आहे असें वाटते त्या गणानन्तीं अुभी रेघ दिली आहे.

प्रत्येक गणानन्तीं यति असतोच म्हणजे तेथे पदसमाप्ति झालीच पाहिजे असें नाही. आवर्तन सप्तमात्रकच असलें तरी गणनारम्भ ज्या अक्षरापासून धरावा त्याप्रमाणे पुनरुक्त गणाचे स्वरूप पालटते, आणि यतिस्थानहि पालटूं शकते. [! - - - - | - - - - ! - - - - | - - - -] या रचनेत आठव्या अक्षरानन्तीं यति असावा असें वाटते पण याच लगावलीची मोडणी [- | - - - - | - - - - ! - - - - | - - - -] अशी घेतली की यति नवव्या अक्षरा-

नन्तर असावा असें वाटूं लागतें. परन्तु जेथे चरणाचे वृत्तदृष्ट्या सारखे दोन तुकडे पळूं शकतात तेथे चरणमध्यावर यति असतो. त्यांतून तेथे जर काही मात्रांचा विराम अंसल तर यति अपरिहार्यपणे मानलाच आहिजे.

३५ ब्रीडा-वर्ग

५९६ ब्रीडा	[v ---]
५९७ "सुकेशी" *	[v --- v ---]
५९८ "महामाया" *	[v --- v ---]
५९९ "मृगाक्षी" *	[v --- v --- v ---]
६०० "प्रसूनाङ्गी" *	[v --- v --- v ---]
६०१ "पिनाकी" *	[v --- v --- v --- v ---]
६०२ "वियद्रङ्गा" *	[v --- v --- ! v --- v ---]
६०३ "हिमांशुमुखी" *	[v - v v - v - v v - ! v - v v - v - v v -]

टीपा

५९६ यां ब्रीडा (हे २/१५, कद ४/६).

३६ सावित्री-वर्ग

६०४ सावित्री	[--- v -]
६०५ लघुमालिनी	[- v v - v -]
६०६ सुनन्दा	[--- v ---]
६०७ दीपा	[v v - - v --]
६०८ विनिम्ना	[- v v - v --]
६०९ चित्तविलासित	[v v v v - v --]
६१० भ्रमरमाला	[--- v v v --]
६११ हंसरुत	[--- v v v - -]
६१२ माणिक्य	[--- v - v v - v --]
६१३ "मेधावी" *	[--- v --- v ---]
६१४ "मायावी" *	[--- v --- v --- v ---]

टीपा

६०४ सावित्री (हे २/२५), मार्गे २२४ पहा. ६०५ लघुमालिनी (हे २/४०), मार्गे २२५ पहा.

६०६ भौ सुनन्दा (हे २/४३), रम्या (भ ३२/९०). ६०७ “ सौ गो दीसा ” (हे २/६७), सरला (ना ८८), हंसमाला (केनिआ ३३). ६०८ भौ गो विनिम्ना (ना ८४). ६०९ न्जौ गौ चित्तविलासित (भ १५/२६ गाप्राग्रमा). ६१० “ त्सौ गो भ्रमरमाला ” (हे २/५३, भ १६/१०).

६११ हंसरुत (पि ६/७, हे २/७५), “ म्नौ गौ हंसरुतमेत् ” (के ३/१५). ६१२ न्जौ ज्ञौ ग् माणिक्य (ना १२२).

३७ सोमप्रिया—वर्ग

६१५ सोमप्रिया	[- - ~ -]
६१६ “ मदन ”—प्रिया	[~ ~ - ~ -]
६१७ गुणलयनी	[~ ~ ~ ~ ~ - ---]
६१८ चूडामणि	[- - ~ - ~ ~ -]
६१९ तोमर	[~ ~ - ~ - ~ ~ - ~]
६२० संयुत	[~ ~ - ~ - ~ ~ - ~ -]
६२१ सम्मदमालिका	[~ ~ ~ ~ ~ - ~ ~ - ~ -]
६२२ “ वैखरी ” *	[- - ~ - - - ~ - - - ~ -]
६२३ मानसहंस	[~ ~ - ~ - ~ ~ - ~ - ~ ~ - ~ -]
६२४ नवनलिन	[~ ~ ~ ~ - ~ ~ - ~ - ! ~ ~ - ~ -]
६२५ मन्दाकिनी *	[- - ~ - - - ~ - ! - - ~ - - - ~ -]
६२६ “ सुरनिम्नगा ”	[चार वेळा मदनप्रिया (~ ~ - ~ -)]
६२७ प्रतानिनी	[~ - ~ - मानसहंस]
६२८ मृग “ पालिका ”	[- - - मानसहंस]

टीपा

६१५ “ त्वौ सोमप्रिया ” (हे २/१७), श्यामाङ्ग (ना). ६१६ “ मदन ”—प्रिया, “ सलगैः प्रिया ” (गछ २/८). ६१७ “ त्सौ गौ गुणलयनी ” (हे

२/८०). ६१८ “चूडामणिस्तमगा:” (पि ८९ टीप). ६१९ सो जौ तोमर (प्रापै २/८६). ६२० स्जौ ज्जौ संयुत (प्रापै २/९०), कमला (ममच १३).

६२१ न्तौ स्लौ ग् सम्मदमालिका (रपि ६०७). ६२३ स्जौ ज्जौ र् मानस हंस, मनहंस (प्रापै २/१६२). ६२४ न्जौ ज्जौ र् नवनलिन जैः (ना १५७). यतिभेदामुळे हें वृत्त कलभाषिणी (मागे १३१ पहा) वृत्ताहून निराळे होते. ६२५ “मन्दाकिनी त्यर्थांगो वेदैर्वेदयतिर्भवेत्” (ममच १८).

६२६ स्जौ ज्जौ सौं ल्यौ “सुरनिम्नगा” जैः; प्रमदानन) केनिआ ६७), शर्वरी वा मुनिशेखर (रपि १२४३). या वृत्ताला प्राकृत पैद्यगलांत गीतअ म्हटलें आहे; याला गड्यादास गीतिका म्हणतो. परन्तु ज्या कारणासाठी वृत्त, वृहती, धृति, यमक हीं वृत्तनामे म्हणून ग्राह्य वाटत नाहीत त्याच वृत्तासाठी गीतिका हें नावहि त्याज्य वाटतें. (गठ २०७) या सूत्रांत थोडा पालट करून “ सज्जा भरौ सलगा यदा कथिता तदा सुरनिम्नगा ” असें सूत्र सिद्ध करितां येअील. ६२७ प्रतानिनी हें नाव भिजी २२५ व्या कवितेवर दिलेले आढळतें; पण त्याला आधार सापडत नाही. ६२८ “मृगपालिका,” “मात्सोजौ भरसंयुता करिवाणर्वैर्हरिणप्लुता ” (गठ २/१८१). प्रतानिनी आणि मृगपालिका यांची मोडणी अनुक्रमे [। ० - ० - ० । १ - ५ ० - ० । १ - ५ ० - ० । १ - ५ ० - ० । १ - ५ ० -] आणि [। - - - ० । १ - ५ ० - ० । १ - ५ ० - ० । १ - ५ ० -] अशी पद्धावर्तीनीहि होअूं शकेल.

३८ पुष्प—वर्ग

६२९ पुष्प	[- ० - -]
६३० राति	[- ० ० ० -]
६३१ प्रीति	[- ० - - -]
६३२ सुललित	[० ० ० - - -]
६३३ कामलतिका	[- ० ० ० - -]
६३४ “सु”—विशाला	[० ० ० ० ० - -]
६३५ मधुमती	[० ० ० - ० ० -]
६३६ नीलतोया	[- ० - - - ५ -]
६३७ “कादम्बरी” *	[- ० - - - ० -]

६३८ अूदय	[- v v v - v v v -]
६३९ हलमुखी	[- v - v v v v v -]
६४० अशोका	[v v v v v - v v v --]
६४१ कान्तिडम्बर	[- v - v v - v - v v]
६४२ शशिकला	[v v v v v v v ! v v v v v v v -]
६४३ "मेनका" *	[- v - - - v - - - v -]
६४४ "रागिणी" *	[- v - v v - v - v v - v -]
६४५ "मञ्जुघोषा" *	[- v - - - v - - - v - -]
६४६ राधा	[- v - - - v - - - v - - - -]
६४७ 'नन्दराज'	[- v - v v - v - v v - v - v v - -]
६४८ "देवप्रिया" *	[- v - - - v - - - v - - - v -]
६४९ 'कर्मगति'	[- v - - - v v v - - v - - - v -]
६५० विवुधप्रिया	[- v - v v - v - v v - v - v v - v -]
६५१ तरल	[v v v - v v - v - v v - v - v v - v -]
६५२ 'महोदय'	[- v v v v v - v - v v - v - v v - v -]
६५३ 'मुकुट'	[v v v - v v - v - v v v v v - v v - v -]
६५४ 'आदिकविवर'	[- v v v v v - v v v v v - v v v v v - v -]
६५५ मदनसायक	[v v v - v v v v v - v v v v v - v v - v -]
६५६ 'पटह'	[v v v v v v v v v v v v v v v v v v v v v - v -]
६५७ 'त्रिजगदधहर'	[v v v v v v v v v v v v v v v v v v v v v v v v v v -]
६५८ "व्योमगङ्गा" *	[- v - - - v - - ! - v - - - v - -]

टीपा

६२९ पुण्य (भ ३२/५७), समृद्धि (हे २/१३), पुण्य (हे), देवरम्या (ना), "गौं समृद्धिः" (केनिआ ३०). ६३० रति (हे २/२१) मागे २०२ पहा.

६३१ ग्रीति (हे २/१८); मागे २२६ पहा. ६३२ न्हौ सुलिलित (ना ८१); याची मोडणी [। ० ० ० - । - ५ -] अशीहि होउं शकेल. ६३३ कामलतिका (हे २/३६); मागे २२७ पहा. ६३४ न्सौ ग्र “सु” विशाळा, विशाळा (ना ८२); याची मोडणी [। ० ० ० ० ० | - ५ -] अशीहि हरावर्तनी होउं शकेल. ६३५ “मधुमती नभगा:” (केनिआ ३३, निस ३५).

६३६ नीलतोया (भ ३२/९८); मालिनी (केनिआ ३२), मागे २६६ पहा. ६३७ तीं ग्र “कादम्बरी”. ६३८ “भजसा अुदये” (हे २/९२). ५३९ “रान्नसाविह हलमुखी” (के ३/१९), या दोन्ही वृत्तांची मोडणी अनुक्रमे [। - ० ० ० | - ० ० ० | -] आणि [। - ० - | ० ० ० ० ० | -] अशी हरावर्तनी होउं शकेल. ६४० “नस्ना गौ अशोका” (हे २/१५२); याचीहि मोडणी [। ० ० ० ० ० | - ० ० ० | --] अशी हरावर्तनी होउं शकेल.

६४१ ‘कान्तिडम्बर’ “कान्तिडम्बरमन्ततो लघु। पूर्वतो रसजैश्च वैभवि” हे खूत्र स्तवमालेचा भाष्यकार जीवदेव (पृ. २२०) अुद्घृत करितो. ६४२ “नी सौ शाशिकला” (हे २/२४४), चन्द्रावर्ता (पि ७/११). या वृत्तांत यति “छैः” असा पाहिजेच; मागे मणिगुणनिकर ३८२ पहा. ६४३ तीं म्लौ ग्र “मेनका”. ६४४ सौं जौ ग्र “रागिणी”. ६४५ तीं म्यौ “मञ्जुघोषा”.

६४६ तीं म्यौ ग्र राधा (छप्र १६०). ६४७ सौं जौ भ्मौ ग्र ‘नन्दराज.’ ६४८ तीं म्यौ र “देवप्रिया”. ६४९ तीं ह्मौ र ‘कर्मगति’ ६५० विबुधप्रिया (पि ८/१६), अज्जवल (हे २/३१४), चर्चरी (प्रापै २/१८४), मळिकामाला (ना १६८), मुग्धसौरभ (रुस्तमा टीका पृ. २०८), मळिका (ममच १९); “सौं जजौ भरसंयुतौ करिवाणखैर्हरनर्तनम्” (गछ २/१९२).

६५१ “नभसा जौ गस्तरलं” (हे २/३३२), सरल (ममच १९).

६५५ मदनसायक (निस १२२). ६५२ ‘महोदय’, ६५३ ‘मुकुट’, ६५४ ‘आदिकविवर,’ ६५६ ‘पटह’. ६५७ ‘त्रिजगदघहर’ हीं वृत्ते मोरोपन्ताने विबुधप्रिया वृत्तापासून साधिलेलीं आहेत. ६५८ तीं म्यौ गौं “ठ्योमगड्या” जैः.

परिच्छेद ४ था

भृङ्गावर्तनी—वृत्ते

षष्ठ्मात्रक गणाला भृङ्गा म्हटले आहे कारण भृङ्ग हा प्रटपद असतो. भृङ्गगणाचे (० - ० -), (- ० - ०) आणि (---) हे मुख्य प्रकार आहेत. (० - ० -) आणि (- ० - ०) या गणांच्या आवर्तनाने सिद्ध होणारी वृत्ते आधी देखून अुरलेलीं षष्ठ्मात्रकावर्तनी वृत्ते मागाहून देण्यांत येतील.

३९. नगाणिका—वर्ग

६५९ नगाणिका	[० - ० -]
६६० प्रमाणिका	[० - ० - ० - ० -]
६६१ सुभद्रा	[० - ० - ० - ० -]
६६२ विभावरी	[० - ० - ० - ० - ० - ० -]
६६३ विलासिनी	[० - ० - ० - ० - ० - ० -]
६६४ 'प्रभाव,'	[० - ० - ० - ० - ० - ० - ० -]
६६५ "धरित्री"	[० - ० - ० - ० - ० - ० - ० -]
६६६ 'कलिन्दननिदनी'	[० - ० - ० - ० - ० - ० - ० - ० -]
६६७ पञ्चचामर	[० - ० - ० - ० - ० - ० - ० - ० - ०]
६६८ "मृणालिनी"	[५ वेळा नगाणिका]
६६९ तरङ्गिणी	[६ वेळा नगाणिका]
६७० अनङ्गशेखर	[७ वेळा नगाणिका]

टीपा

६५९ नगाणिका (प्रापै २/३१), जया (भ ३२/६१, हे), विलासिनी (हे २/१२), लासिनी (केनिआ ३०), जनोदय (ना). ६६० "प्रमाणिका जरौ लगौ" (के ३/१७), प्रमाणी (पि ५/७, हे २/७८), मत्तचेष्टित (भ १६/१४), स्थिर (वबृ १०३/३८), नगस्वरूपिणी (शुब्रो १३).

६६१ "जरौ गः सुभद्रा" (हे २/६३), सुभद्रा (१भ)

३२/११३), विलम्बिता : (भ ३२/१२३). ६६२ “जर्रा विभावरी” (हे २/१८५), वसन्तचत्वर (कद ४/५३, हे), “जरौ जरौ वदन्ति पञ्चामर” (के ३/६७). ६६३ विलासिनी जौ जौ ग् (पि ६/२६). ६६४ जौ जौ लौ ‘प्रभाव’; कुडिंगका (रपि ९६३). ६६५ जौ जौ ग् “धरित्री” हें समवृत्त आढळांत नाही; पण यवान्विताचे समचरण या धरित्री लगावलीचे असतात.

६६६ जौ जौ जौ ‘कलिन्दननिंदनी’; पञ्चामर (स्वच्छ ४१, हे २/२७९), णराच (प्रापै २/१६८), चामरी (निस १०७). पञ्चामर नावाचीं अनेक वृत्ते आहेत आणि चामर-पञ्चामर यांचाहि घोटाळा होतो म्हणून कलिन्दननिंदनी नि देवराज हीं दोन नावे आव्यशड्कराचायीच्या स्तोत्रांवरून म्हणजे प्राचीनतम अुदाहरणांवरून दिली आहेत, ६६७ “अवेहि पञ्चामरं जरौ जरौ जगौ लघुश्च” (गछ २/१७५). ६६८ “मृणालिनी”, पञ्चामर वा नराय (रपि १२४१) वारणी आणि अपरा या अर्धसमवृत्तांत अनुक्रमे सम आणि विषम चरण हे मृणालिनीचे असतात. ६६९ “तरडिगणी”; विपळ (रपि १३५४). या लगावलीचे चरण वर्तसिनी आणि हंसिका या अर्धसमवृत्तांत येतात. ६७० अनद्याशेखर दडणक (हे २/४०७), “लघुरुरुनिंजेच्छ्या यदा निवेश्यते तैदैप दण्डको भवत्यनङ्गशेखरः” (गछ २/२३१).

४० घारी—वर्ग

६७१ घारि	[। - ० - ०]
६७२ ‘कुन्ददशन’	[। - ० ० ० ०]
६७३ विदग्धक	[। - ० - ० -]
६७४ शफरिका	[। ० ० ० - ० -]
६७५ हरिविलसित	[। ० ० ० ० ० -]
६७६ जला	[- । - ० - ० -]
६७७ निर्मला	[० ० - ० - ० -]
६७८ इयामा	[- - ० ० ० - ० -]
६७९ शालिनीवितान	[। - ० - ० - ० -]
६८० मनोज्ञा	[। ० ० ० - ० - ० -]

६८१ 'आनन्द'	[- - √ - √ - -]
६८२ "मुद"	[√ √ - √ - √ - -]
६८३ गुर्वी	[√ √ √ √ √ - √ - -]
६८४ अक्षि	[√ √ - √ - √ √ √ -]
६८५ "सु"कामिनी	[- √ - √ - √ -]
६८६ सुमालती	[√ √ √ - √ - √ -]
६८७ विनुत	[√ √ √ √ √ - √ -]
६८८ निलया	[√ √ √ √ √ √ √ -]
६८९ समानिका	[- √ - √ - √ - √]

टीपा

६७१ लौं घारि (प्रापै २/२९). ६७२ भ्लौ ल 'कुन्ददशन.' ६७३ विदग्धक (हे २/१९), मागे वागुरा १९९ पहा. ६७४ शफारिका (हे २/३८), मागे गिरा २०० पहा. ६७५ हरिविलसित (हे २/५९), मागे द्रुतगति १९१ पहा.

६७६ " तौ जला " (हे २/४२, भ ३२/८८). ६७७ " निर्मला ", मागे ४० पहा. ६७८ त्सौ लौ इयामा (विवृ ५/१०) या वृत्ताची मोडणी [| - - √ | √ √ - √ | -] अशी पद्धार्तनीहि होअूं शकेल. ६७९ यौं शालिनीवितान (ना), पिकाळी (रपि ७३). याची मोडणी [| - √ - √ - | -] अशी पद्धार्तनीहि होअूं शकेल, मागे २१९ पहा. ६८० मनोङ्गा (हे २/६६), मागे प्रकाशिता २२० पहा.

६८१ तौ ग 'आनन्द,' भीमार्जन (रपि १४७). ६८२ र्स्जौ गौ 'मुद', दिगीश (रपि २८०). चरणारम्भीं आवर्तनारम्भ धरून जला, आनन्द आणि मुद या तिन्ही वृत्तांची मोडणी पद्धार्तनी होअूं शकते. ६८३ गुर्वी (विवृ ५/१६), मागे शलभविचलिता २२९ पहा. ६८४ अक्षि (हे २/९६), मागे २३० पहा. आनन्द, मुद, गुर्वी आणि अक्षि या वृत्तांत द्विमात्रक आद्यतालक-पूर्वगण घेअूनहि पद्धार्तनी मोडणी घेतां येते. ६८५ जैं ग "सु"-कामिनी, कामिनी (भ ३२/१०५), शिखेति भरतः (हे), अुणिक् (हे २/४८), समानिका (प्रापै २/५८), विभूति (ना ८५).

६८६ न्तौ लौ सुमालती (हे २/७२), मागे २४५ पहा. ६८७ विनुत (ना १०२), मागे अुपन्युत २४३ पहा. ६८८ निलया (हे २/११४) मागे २४४ पहा. ६८९ समानिका, “ ग्लौ रजौ समानिका तु ” (गछ २/१९), समानी (पि ५/६), मलिका (प्रापै २/७०).

४१ कामिनी-वर्ग

६९० कामिनी	[- ~ - ~ - ~ - ~ -]
६९१ “भू”लता	[- ~ - ~ - ~ - ~ -]
६९२ मनोहरा	[~ ~ ~ - ~ - ~ - ~ -]
६९३ “चित्त”-चन्द्रिका	[~ ~ ~ ~ ~ - ~ - ~ -]
६९४ लघुगति	[~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ -]
६९५ सिंहलेखा	[- ~ - ~ - ~ - ~ -]
६९६ मयूरसारिणी	[- ~ - ~ - ~ - ~ - ~ -]
६९७ इयेनिका	[- ~ - ~ - ~ - ~ - ~ -]
६९८ सुपथ्या	[- ~ - ~ - ~ - ~ - ~ -]
६९९ वैतिका	[- ~ - ~ - ~ - ~ - ~ -]
७०० कलापति	[- ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~ -]
७०१ ललितभृङ्ग	[- ~ ~ ~ - ~ ~ ~ - ~ ~ ~ - ~]
७०२ ‘देवराज’	[- ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~ -]
७०३ हीर	[- ~ ~ ~ - ~ ~ ~ - ~ ~ ~ - ~ -]
७०४ चब्बला	[- ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~]
७०५ “वि”चित्रा	[- ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~ -]
७०६ प्रपञ्च	[~ ~ ~ ~ ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~ -]
७०७ गण्डका	[- ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~ - ~]
७०८ अशोकपुष्पमन्जरी	[७ वेळा घारि]
७०९ समुद्रदण्डक	[२ नगण ७ वेळा घारि १ गुरु]

टीपा

६९० “रज्जाः कामिनी” (हे २/१०६), तरङ्गवती (हे). ६९१ यौं लौ “भू” लता, लता (पि ९० टीप). ६९२ मनोहरा (निस ५०), मागे

मनोरमा ३१२ पहा. ६९३ चित्तचन्द्रिका, चन्द्रिका (ना ११८), मागे प्रसम ३०९ पहा. ६९४ लघुगति (हे), मागे त्वरितगति ३०६ पहा. ६९५ जैं गौ सिंहलेखा (भ १५/१७ गाप्राग्रमा, हे २/७७), सिंहलीला (भ १६/१२), मालिनी (विवृ ५/१३).

६९६ मयूरसारिणी (पि ६/१२, हे २/१११), मागे ३९४ पहा. ६९७ जैं लैंग इयेनिका, श्येनी (पि ६/२५, हे २/१४४), निःश्रेणिका (हे). ६९८ सुपथ्या, पथ्या (पि १४ टीप), मागे २५८ पहा. ६९९ वैतिका रजौ रलै गुरुर्यदा, (केनिआ ४८). ७०० जैं जैं ग् कलापति, कलापतिग्रभा (रपि ८५१).

७०१ ललितभृङ्ग, “विद्धि ललितभृङ्गमखिलवन्दहृदयलोभि पञ्चकयति-धारि भसनजे तनगलशोभि” (रुस्तमा टीका २१७). ७०२ जैं जैं र ‘देवराज’, तोलअ (स्वछ ३३), तूणक (हे २/२५५), चामर (प्रापै २/१५८); मागे ६६७ टीप पहा. ७०३ भसौ न्जौ न्हौ हरि छळः (प्रापै १/१९९). ७०४ जैं जैं लैं चञ्चला (प्राप २/१७२), चित्रशोभा (स्वछ ४३), चित्र (गछ २/१४८). ७०५ जैं जैं गौं “वि”—चित्रा, चित्र (स्वछ ४५, हे २/२८०, कद ४/७५).

७०६ नौ जैं जैं ग् प्रपञ्च (रपि १२१०), पञ्चचामर (के परिशिष्ट). ७०७ जैं जैं जैं ग्लै गण्डका (प्रापै २/१९८), चित्र (कद ४/८९), वृत्त (पि ७/२३, हे २/२३२, गछ २/२०८). “रजत्रयलगैर्युक्तं मालवं केचिदूचि रे” (ममन्त्र १९) या सूत्रांत “लगैर्युक्तं हैं चुकीचें असून खरा पाठ “गलैर्युक्तं” असावा. असें जर नसेल तर हैं वृत्त [चञ्चला । - ० ० -] असें होअील. ७०८ अशोकपुष्पमञ्जरी दण्डक (हे २/४०८), “यत्र दृश्यते गुरोः परो लघुः क्रमात् स अुच्यते बुधैरशोकमञ्जरीति” (गछ २/२३२). ७०९ समुद्रदण्डक (वबृ १०३/६३) “अत्र नद्यात् परतः पञ्च रेफा जकारान्तरिता भवत्यन्ते लघुगुरु” (अुत्पल).

४२ मरालिका—वर्ग

७१० मरालिका

[विदर्घक द्विरावृत्ता]

७११ 'सुरवधू'

[। ० ० ० ० - ० , - ! ० ० ० ० - ० , -]

- ७१२ “मत्तमधुप” [। - ॥ ॥ ॥ ॥ , - ! - ॥ ॥ ॥ ॥ , -]
 ७१३ ‘पवनसुत’ [। ॥ ॥ ॥ ॥ ॥ , - ! ॥ ॥ ॥ ॥ ॥ , -]
 ७१४ अिन्दिरा [। ॥ ॥ ॥ - ॥ , - ! - ॥ - ॥ , -]
 ७१५ हृता [। - ॥ - ॥ , - ! ॥ ॥ ॥ - ॥ , -]
 ७१६ ‘अजितसत्यिया’ [। ॥ ॥ ॥ ॥ ॥ , - ! ॥ ॥ ॥ ॥ - ॥ , -]
 ७१७ ‘शिवविधी’ [। - ॥ - ॥ , - । - ॥ ॥ ॥ ॥ , -]
 ७१८ ‘भद्र’ [। ॥ ॥ ॥ ॥ ॥ , - । - ॥ ॥ ॥ ॥ , -]
 ७१९ ‘श्रित’ [। ॥ ॥ ॥ - ॥ , - । ॥ ॥ ॥ ॥ ॥ ॥ , -]
 ७२० “प्रमद्वरा”* [- , - ॥ - ॥ , - ! - , - ॥ - ॥ , -]
 ७२१ ‘आनन्दकन्द’* [- , - ॥ - ॥ , - - ! - , - ॥ - ॥ , - -]
 ७२२ “अनुराग”* [॥ ॥ , - ॥ - ॥ , - - ! ॥ ॥ , - ॥ - ॥ , - -]
 ७२३ “कन्दर्प”* [- , - ॥ - ॥ , - ॥ ! - , - ॥ - ॥ , - -]
 ७२४ “विद्युलता”* [- , - ॥ - ॥ , - - ! - , - ॥ - ॥ , -]
 ७२५ “वैशाख”* [- , - ॥ - ॥ , - ॥ ! - , - ॥ - ॥ , -]
 ७२६ “धवलकुसुम”
 [॥ ॥ ॥ ॥ ॥ ॥ | - ॥ - ! ॥ ॥ ॥ ॥ ॥ ॥ | - ॥ -]

टीपा

७१० “मरालिका रयजगाः शिवाननशरैर्यतिः” (ममच १४), मनोरमा (निस ५२), मागे पड्डिक्का २५८ पहा. या वृत्ताला कामदा म्हणतात; पण कामदा म्हणून जी रचना होते ती (अुदाहरणार्थ, अनन्तकृत व्यङ्गेटेश स्तुति आणि ताम्बेकृत मार्गप्रतीक्षा) पुष्कळदा शिथिल, जवळजवळ जातिस्वरूप असते. म्हणून जातीला कामदा हें नाव निश्चित करून वृत्ताला मरालिका हें नाव देणे वरें. ७११ ‘सुरवधू’ म्हणजे शफरिकाद्विरावृत्ता होय. “मता नरौ नरौ भिन्ना वज्रकोणै गुहाननैः” (ममच १७). ७१२ भूंसौ भूंसौ “मत्तमधुप” चैः ७१३ ‘पवनसुत,’ मागे प्रहरणकलिता ३८१ पहा. ७१४ न्हौ लैं ग् अिन्दिरा चैः, वन्दिता (पि ९८ टीप), राजहंसी (ममच ९), शुद्धकामदा (वृद), “नररलैर्गुराविन्दिरामता” (गछ २/६४).

७१५ जीं स्लौ ग् द्रुता डैः (गछ २/६३), रञ्जिता (ममच १४), अपदारिका (रपि ६०९), ललित (वृद). ७१६ नौ म्जौ ग् 'अजितसत्रिया' छैः. ७१७ यीं न्लौ ग् 'शिवविधी', डैः ७१८ नौ ल्लौ ग् 'भद्र' छैः. ७१९ नौ नौ ग् श्रित चैः ७२० तौ तौ "प्रमद्वरा" चैः हें वृत्त म्हणजे जला-द्विरावृत्ता होय.

७२१ तौ म्जौ गौ 'आनन्दकन्द' छैः म्हणजे "आनन्द"-द्विरावृत्ता होय. ७२२ स्जौ ल्जौ गौ "अनुराग" जैः म्हणजे मुद्दिरावृत्ता होय. ७२३ तौ स्लौ य् "कन्दपे" जैः. ७२४ तौ म्जौ ग् "विद्युलता" छैः. ७२५ तौ स्लौ ल्लौ "वैशाख". ७२६ नौ नौ नौ 'धवलकुमुम' झैः म्हणजे विनुतद्विरावृत्ता होय.

४३ नारी-वर्ग

७२७ नारी	[---]
७२८ दमनक	[v v v v v]
७२९ सम्मोहा	[--- --]
७३० तनुमध्या	[--- v v --]
७३१ तुङ्गा	[v v v v v --]
७३२ "हाला"	[- - v v - --]
७३३ आधिकारी	[v v -- - v v -]
७३४ मुदिता	[v - - - v v - -]
७३५ अुद्धता	[- v - - v v - -]
७३६ चित्तविलासित	[v v v v - v - -]
७३७ मातळ्यांगी	[--- ! ---]
७३८ नागरक	[- v v - v - - v -]
७३९ सुविलासा	[v v - - v - - v]
७४० चित्रपदा	[- v v - v v - -]
७४१ 'सुजनकलित'	[v v v v v v v v - -]
७४२ माणवक	[- v v - ! - v v -]
७४३ सम्फुलक	[- - v v - - v v]
७४४ 'पुरुषोत्तम'	[v v - v v - - v v]

- ७४५ कुलटा [ऊूूूूू॒ ! ऊूूूू॒]
 ७४६ “मदनदमन” [। ऊूूूूू॒॒ | ऊूूू॒॒]
 ७४७ तरलनयन [। ऊूूूू॒॒॒ | ऊूूू॒॒॒॒]
 ७४८ ‘साशळक’* [हाला द्विरावृत्ता]

टीपा

७२७ नारी (विवृ ५/३, हे २/६), ताली (प्रापै २/११), वामाङ्ग (ना). ७२८नौ दमनक (प्रापै २/५६). ७२९ सम्मोहा (प्रापै २/३३), मागे विवृद्धान्ता २०४ पहा. ७३० तनुमध्या, मागे २०७ पहा.

७३१ तुङ्ग (प्रापै २/७२), मागे रतिमाला २१६ पहा. ७३२ त्यौ ग् “हाला”, वेधा (रपि १३९). याची मोडणी [। - - ०० - । - -] अशीहि होअील. ७३३ स्मौ ग् अधिकारी (रपि १७८). ७३४ “सौ गो मुदिता” (हे २/६५, भ ३२/११७). ७३५ अुद्धता मागे २६७ पहा.

७३६ न्जौ गौ चित्तविलासितं (भ १५/२६ गाप्राग्राभा) मागे ६०९ पहा. ७३७ मातळनी (निस ३३), मागे विवृलेखा २६० पहा. ७३८ “नागरकं भरौ लगौ” (केनिआ ३४). ७३९ सुविलासा सरौ ग्लौ हि (पि ९० टीप). ७४० चित्रपदा मागे २६३ पहा.

७४१ नौ सौ ‘सुजनकलित.’ ७४२ “भौ त्यौ माणवकं धैः” (२/७३), माणवकाकीडितक (पि ६/४). ७४३ त्यौ लौ सम्फुलक (रुस्तमा टीका २१०), मागे तृष्णा २७३ पहा. ७४४ सौ भ् ‘पुरुषोत्तम.’ ७४५ कुलटा, “कुलटा स्यान्नजनगाः पञ्चभिः पञ्चभिर्यतिः” (ममच १६), मागे अमृतगति २७१ पहा.

७४६ नौ न्लौ ग् “मदनदमन” मागे २७२ पहा. ७४७ नी तरलनयन चैः (प्रापै २/१३७). ७४८ त्यौ सौ गौ “साशळक” छैः हें वृत्त हालावृत्ताच्या द्विरावृत्तीने होतें.

४४ लघुगति—वर्ग

- ७४९ लघुगति [| ~ ~ ~ ~ ~ | ~ ~ ~ ~ ~ | -]
 ७५० “स्म्याक्षति”* [| - - ~ ~ | - - ~ ~ | - -]
 ७५१ “मदिराक्षी”* [| ~ ~ - - | ~ ~ - - | ~ ~ -]
 ७५२ “वनमाला”* [| ~ ~ - - | ~ - ~ - | ~ ~ -]
 ७५३ खक्क [| ~ ~ ~ ~ ~ | ~ ~ ~ ~ ~ | ~ ~ -]
 ७५४ “स्नेहलता”* [| - ~ ~ - | - ~ ~ - | - S ~ -]
 ७५५ तत [| ~ ~ ~ ~ ~ | - - - | - S ~ -]
 ७५६ “सु” रति [| ~ ~ - - ! ~ ~ ~ ~ ~ | ~ - S ~ -]
 ७५७ “मानवती”* [| - ~ ~ - | - ~ ~ - | - ~ ~ -]
 ७५८ “काव्यचनकान्ति”* [| - ~ ~ - | - ~ - ~ | - ~ ~ - | -]
 ७५९ “प्रेय” * [- ~ ~ - | - ~ - ! - ~ ~ - | - ~ -]
 ७६० कुमुदिनी [| - ~ - ~ | - S S - ! ~ ~ ~ ~ - | -]
 ७६१ धवल [| ~ ~ ~ ~ ~ | ~ ~ ~ ~ ~ | ~ ~ ~ ~ ~ | -]
 ७६२ हंसइयेनी [- | - - ! ~ ~ ~ ~ ~ ! - - - | -]
 ७६३ “कनक”- मर्यी [| तरलनयन | ~ ~ ~ ~ ~ | ~ -]
 ७६४ ‘शुभकामी’* [| - - ~ ~ | - - ~ ~ | - - ~ ~ | - -]
 ७६५ “कलावती”* [| ~ - ~ - | ~ ~ - - | ~ - ~ - | - -]
 ७६६ “मरीचिका”* [| ~ - ~ - | ~ ~ - - | ~ - ~ - | ~ ~ -]
 ७६७ “शरयू”* [| ~ ~ - - | ~ ~ - - | ~ ~ - - | - -]
 ७६८ “प्रियशिष्या”* [| ~ ~ - - | ~ ~ - - | ~ ~ - - | ~ ~ -]
 ७६९ सुरभि [| ~ ~ - ~ ~ | ~ ~ - ~ ~ | ~ ~ - ~ ~ | ~ ~ -]
 ७७० “यशोगन्ध”* [| ~ - - ~ | ~ - - ~ | ~ - - ~ | ~ - -]
 ७७१ “श्यामकान्त”* [| - ~ - ~ | ~ - - ~ | ~ - - ~ | ~ - -]
 ७७२ “नूपुर”* [| - ~ ~ - | - ~ - ~ | - ~ ~ - | - ~ -]
 ७७३ “रसोदात्त”* [| ~ - - ~ | - ~ - ~ | ~ - - ~ | - ~ -]
 ७७४ ‘अुषा’* [| ~ - - ~ | - - - ! ~ - - ~ | - ~ -]
 ७७५ श्रीलीला [| - - - | - - - ! - - - | - - -]

- ७७६ “मनोमोहिनी”* [। ० - - ० | - - - ! ० - - ० | - - -]
 ७७७ “रङ्गराग”* [। - ० - ० | - - - ! - ० - ० | - - -]
 ७६८ “गिरिबाला”*[। ० ० - - | ० ० - - | ० ० - - | ० ० - -]
 ७७९ “वसुन्धरा”*[। ० - ० - | ० ० - - ! ० - ० - | ० ० - -]
 ७८० “अिन्दुमुखी”* [। - ० ० - | ० ० - - | ० ० - - | ० ० - -]
 ७८१ “प्रमाथिनी”* [। ० - ० - | - ० ० - ! ० - ० - | - ० ० -]
 ७८२ “पाणिबन्ध”* [। - ० - ० | - ० ० - ! - ० ० - | - ० ० -]
 ७८३ “मानसभन्जनी”*[। - ० ० - | ० - ० - ! - ० ० - | ० - ० -]
 ७८४ वरुथिनी [। ० - ० ० ० ! ० - ० ० ० ! ० - ० ० ० | ० - ० -]
 ७८५ मदकलनी [चारदा (० ० ० ० -)]
 ७८६ माधवी [। ० ० ० ० ० ० ! तरलनयन | ० ० ० ० -]
 ७८७ विदलितसरसिज [चारदा (० ० ० ० ० ०) आणि ओक ग]
 ७८८ अपवाहक

[। - - | ० ० ० ० ० ० ! ० ० ० ० ० ० ! ० ० ० ० ० ० ! ० ० - - | -]

टीपा

७४९ नीगौ लघुगति (हे), मागे त्वरितगति ३०६ पहा. ७५० त्यौ स्गौ “रम्याकृति” यति ढैः घेतला तर मात्र हें वृत्त पद्मावर्तनी [। - - ० ० - ! - ० ० - -] होअील.

७५१ सभौ त्लौ ग् “मदिराक्षी”; हें वृत्तहि [। ० ० - - ० ० | - - ० ० -] असें पद्मावर्तनी होउं शकते. ७५२ स्तौ ज्लौ ग् “वनमाला”. ७५३ “नीसौ स्नकू चैः” (हे २/२४५), माला (पि ७/१२), मागे मणिगुण-निकर ३८० टीप पहा. ७५४ भतौ य्लौ ग् “स्नेहलता”. ७५५ तत मागे ९५ पहा.

७५६ “सु”-रति, (ममच १७) मागे ४३१ पहा. ७५७ भतौ य्लौ “मानवती”. ७५८ भतौ सौं ग् “काश्चनकान्ति”. हें वृत्त [। - - ० ० - - | ० - ० - ० ० | - -] असें पद्मावर्तनीहि होउं शकेल. ७५९ भतौ त्यौ त्यौ प्रेय ढैः ७६० कुमुदिनी, मागे ४१३ टीप पहा.

७६१ नूगौ धवल (प्रापै २/१९२). हें वृत्त [। १ ० ० ० ० ० | ० ० ० ० ० | ० ० ० ० ० | ० ० ० ० ० | ० ० ० ० ० | ० ० ० ० ०] असें हरावर्तनीहि होअूं शकतें. ७६२ म्हौ न्यौ गौ हंसश्येनी घचै:, कुटिला (पि ८/१०) मागे ४६२ मध्यक्षामा टीप पहा. ७६३ कनक “मरी”; “कनकलता सा कथिता पणैर्युक्ता तथा लगाभ्यांच” (ममच १९). ७६४ त्यौ स्पौ गौ ‘शुभकामी’ ७६५ ज्मौ त्यौ गौ “कलावती”.

७६६ ज्मौ त्यौ स् “मरीचिका”. ७६७ स्पौ त्यौ गौ “शरयू”. ७६८ स्पौ त्यौ स् “प्रियशिष्या”. ७६९ “स्नज्जनम्भाः सुरभिक्रिडैः” (हे २/३१७), शुभ (ममच १९), मागे हंसक ४०२ पहा. ७७० य्सौ भ्तौ य् “यशोगन्ध”.

७७१ सौं जौं य् “इयामकान्त”. ७७२ भ्तौ सौं र् “नुपूर”. ७७३ य्जौ भ्तौ र् “रसोदात”. ७७४ यौ रौ ल्यौ “अुषा” छै:. ७७५ मौ मौ श्रीलीला हें वृत्तनाम श्रीनिवासपण्डित म्हणजे रावजी महाराज हा आपल्या लक्ष्मीसहस्रावरील टीकेत देतो; मागे कल्याण ४८८ पहा.

७७६ यौ रौ गौ “मनोमोहिनी” छै:. ७७७ यौं त्यौ गौ “रङ्गाराग” छै:. ७७८ स्पौ त्यौ सौं “गिरिबाला”. ७७९ ज्मौ त्यौ सौं “वसुन्धरा” जै:. ७८० भ्तौ य्सौ भौ “अिन्दुमुखी”, “प्रमदा सत्यसभगा वर्णवर्णयतिर्भवेत्” (ममच १८), यांत वस्तुतः लक्षण भत्यसभगा तर नसेल?

७८१ ज्तौ जौ भौ “प्रमाथिनी” जै:. ७८२ जौं य्जौ भौ “पाणिबन्ध” जै:. ७८३ भौ य्सौ ज्ञा “मानसभञ्जनी” जै:. हें वृत्त नागर-काच्या द्विरावृत्तीने सिद्ध होतें. ७८४ वरूथिनी, “शरत्रयैयुगाशिठ्नां जन्मस्न ज्ञा वरूथिनी” (ममच १९). ७८५ “मदकलनी नजनम्भास नलगादिठ्नां शराङ्गवाणाङ्गैः” (ममच १९).

७८६ माध्वी, “तुरङ्गना लगौ माध्वी मासै रुद्रैश्च वा यतिः” (ममच १९). ७८७ नूगौ विदलितसरसिज (ना १९५). ७८८ अपवाहक (पि ७/३१), “मनूसगगा” अपवाहो झचचैः” (हे २/३७८).

परिच्छेद ५ ला

हरावर्तनी वृत्ते

४५ केशा-वर्ग

७८९ केशा	[- - -]
७९० सोमराजी	[- - - - - -]
७९१ हा	[- - - - - - - - - -]
७९२ "प्रमीला"*	[- - - - - - - - -]
७९३ सौदामिनी*	[- - - - - - - - - - -]
७९४ मेघावली	[- - - - - - - - - - -]
७९५ भुजङ्गप्रयात	[- - - - - - - - - - -]
७९६ कन्द	[- - - - - - - - - - - - -]
७९७ कन्दुक	[- - - - - - - - - - - - -]
७९८ सिंहपुच्छ	[५ वेळा यगण]
७९९ क्रीडचन्द्र	[६ वेळा यगण]
८०० सुधा	[६ वेळा (- - -) - -]
८०१ विनुदाला	[७ यगण]
८०२ वारीश्वरी	[७ यगण - -]
८०३ महानाग	[८ यगण]
८०४ सिंहविक्रीड दण्डक	[९ यगण]
८०५ प्राचित दण्डक	[२ नगण ७ यगण]
८०६ सिंहविक्रान्त दण्डक	[- - - - ८ यगण]
८०७ "महा"मेघमाला दण्डक	[२ नगण १ मगण ६ यगण]

टीपा

७८९ य: केशा (हे २/७), धूरिति भरतः (हे), धृति (भ ३२/५२), शशी (प्रापै २/१५), रतान्त (ना). ७९० "यौ सोमराजी" (हे २/३३), शङ्ख-नारी (प्रापै २/५२), विचित्र (ना).

७९१ “निसौ द्वीः” (हे २/१९३). ७९२ यौ यु “प्रमीला,” वृहती (ना १०६), विशल्य (रपि ३६७). ७९३ यिलौ ग् सौदामिनी. हें वृत्त विद्याधर वामन भिडे यांनी मराठीत आणिले आणि नामकरण त्यांनीच केले; भुजङ्गी (रपि ५९०). ७९४ “नो रिमेघावली” (हे २/१८९), वसन्त (हे). १९५ भुजङ्गप्रयात (पि ६/३७), अप्रमेया (भ १६/५२). Nicolaus Mironow हा आपल्या Die Dharmaparíkshā Des Amitagati मध्ये या वृत्ताला शुभंप्रयात कशाच्या आधारे म्हणतो तें समजत नाही.

७९६ यौ यौ ल् कन्द (प्रापै २/१४५). ७९७ कन्दुक “अिदं कन्दुकं यत्र येभ्यश्चतुभ्यो गः” (गछ २/१०९). ७९८ सिंहपुच्छ (रपि १०११). ७९९ क्रीडचन्द्र (रपि ११५८), क्रीडाचक (प्रापै २/१८२). या सहा यगणाच्या क्रीडाचन्द्रवृत्तांत दुसऱ्या यगणाच्या ठिकाणी मगण घाट्यन त्या वृत्ताला कोणी क्रीडाचक म्हणतात. “अिदं क्रीडाचकं यमाभ्यां समस्तैर्थकारैः समेतम्” (गछ २/१९३); अथवा या सूत्रांत ‘क्रीडचकं यथाभ्यां’ असाच शुद्ध पाठ असेल. ८०० ज्सौ न्भौ ज्सौ न्भौ त्यां सुधा (निस १२९), अवन्ध्योपचार (रपि १२४०).

८०१ विद्युदाली (रपि १२५७). ८०२ वागीश्वरी (रपि १३१६), “सुमन्दारमाल”. ८०३ महानाग (रपि १३३९). ८०४ सिंहविक्रीड, यत्र यथेष्टं यगणाः प्रयुज्यन्ते स सिंहविक्रीडः (हे २/४०६).

८०५ प्रचित (हे २/३९९). ८०६ सिंहविक्रान्त (हे २/४०२); परन्तु स्वयम्भूच्या व्याख्येवरून आणि अुदाहरणावरून (स्वच्छ १५८-१५९) अेक यगण अधिक असतो असें दिसतें. ८०७ “महा” मेघमाला, “लघुषट्काद्गुरु-नयाच परे यथेष्टं यगणा यत्र प्रयुज्यन्ते सा मेघमाला नाम दण्डकः” (हे २/४०३).

४६ पञ्चाल-वर्ग

८०८ पञ्चाल	[। - - ॻ]
८०९ हारीत	[। - - ॻ । - -]
८१० विमला	[। ॻ ॻ - ॻ । - -]
८११ कामलतिका	[। - ॻ ॻ ॻ । - -]

- ८१२ सुविशाला [१ ० ० ० ० ० | --]
 ८१३ वसुमती [१ - - ० | ० ० -]
 ८१४ अुलपा [१ - ० ० ० | ० ० -]
 ८१५ कुसुम [१ ० ० ० ० ० | ० ० -]
 ८१६ मन्थान [१ - - ० | -- ०]
 ८१७ इयामा [१ - - ० | ० ० - ० | -]
 ८१८ आक्षि [१ ० ० - ० | - ० ० ० | -]
 ८१९ केतुमाला [१ - - ० | -- ० | --]
 ८२० “सुवर्ण”-रुचिरा [१ - - ० | - ० ० ० | -]
 ८२१ गौरी [० | ० ० ० ० ० | ० ० ० ० ० | -]
 ८२२ ‘संनीत’ [- - ० | - - ० | - - ०]
 ८२३ “तारामती” [- - ० | - - ० | - - ० | -]
 ८२४ सारणी [० ० - ० | - ८ ० ० | - - ० | -]
 ८२५ लयग्राहि [- - ० | - - ० | - - ० | - -]
 ८२६ सारङ्गा [- - ० | - - ० | - - ० | - - ०]
 ८२७ अमृतध्वनि
 [१ - - ० | - ० ० ० | - - ० | - ० ० ० | - - ० | - ० ० ० | -]
 ८२८ कलकण्ठ
 [१ ० ० - - | - ० ० ० | ० ० - - | - ० ० ० | ० ० - - | - ० ० ० | -]
 ८२९ मन्दारमाला [१ ७ तगण | १ गुरु]
 ८३० “निर्झरध्वनि” [अमृतध्वनि | - ० -]
 ८३१ सर्वगामी [७ तगण | २ गुरु]
 ८३२ आभार [८ तगण]
 ८३३ कामबाण दण्डक [९ तगण | २ गुरु]
 ८३४ “स्वानन्दसम्राद” [हारीतद्विरावृत्ता]

टीपा

८०८ पञ्चाल (प्रापै २/१९). ८०९ त्वौ ग् हारीत (प्रापै २/३५)
 ८१० विमला, मागे २५ पहा.

८११ कामलतिका मागे २२६ पहा. ८१२ “सु”विशाला, मागे ६३४ पहा. ८१३ “त्सौ चेद् वसुमती” (के ३/१०). ८१४ भौंग् अुलपा (रपि १८९). ८१५ नौ ल्हौ कुसुम (विवृ ५/१४).

८१६ तौ मन्थान (प्रापै २/५०). ८१७ इयामा (विवृ ५/१०), मागे ६७८ पहा. ८१८ अश्मि (हे २/९६), मागे २३० पहा. ८१९ तौ गौ केतु-माला (रपि २७६). ८२० “सुवर्ण”—सुचिरा, मागे २३२ पहा.

८२१ गौरी नौ न्सौ ग् (पि ७/४), मागे १०८ पहा. ८२२ तौ त् ‘संनीत’. ८२३ ता त्सौ “तारामती”, विशालान्तिका (रपि ४१५). ८२४ सारणी (हे २/१५३), मागे ४३० पहा. ८२५ “तिर्गैं लयग्राहि” (हे २/१२९), विष्वङ्कमाला (गळ २/६१).

८२६ तौ तौ सारख्भा, सारङ्गरूपक (प्रापै २/१३१), कामावतार (हे २/१६८) मृद्गार (रूस्तमा टीका २३०). ८२७ त्मौ घ्जौ स्सौ नौ अमृतध्वनि (रपि १३००). या नावाचे मूळ सापडले नाही. मत्तेभ (ममच १९), कल्पलतिका (निस १२३). रणपिंडगलकार या वृत्ताला अश्वधाटी म्हणून सुभाषितरत्नाकरांतील (पृ. ३१६—३२०) जगन्नाथ पणिंडताच्या अश्वधाटिकाव्याकडे बोट दाखवितो तर वृत्तदर्पणांत मन्दारमालावृत्तालाच अश्वधाटी म्हटले आहे. ८२८ कलकण्ठ, “कलकण्ठारब्यं सजनजभनरनगाश्चाहिभोगिनिधिभिन्ना” (ममच १९). ८२९ मन्दारमाला (रपि १२८९). या नावाला आधार सापडत नाही. ८३० त्मौ घ्जौ स्सौ न्तौ ग् “निर्झरध्वनि”.

८३१ सर्वगामी (रपि १३०९). ८३२ आभार (रपि १३६२). ८३३ कामबाण दण्डक (हे २/४०९). ८३४ त्मौ गौं “स्वानन्दसम्राट्” डैः.

४७ तडित्-वर्ग

८३५ तडित्	[१ - ० -]
८३६ मृगवधू	[१ ० ० ० -]
८३७ कमलमधु	[१ ० ० ० ० ०]
८३८ रति	[१ - ० ० ० १ -]
८३९ ‘वदनपद्मा’	[० - १ ० ० ० - १ -]

८४० 'भाविनी'	[। - ० - । - ०]
८४१ 'नन्दकुलचन्द्र'	[। - ० ० ० । - ०]
८४२ "करभीर"	[। ० ० ० ० ० । - ०]
८४३ प्रीति	[। - ० - । - ८ -]
८४४ सुललित	[। ० ० ० - । - ८ -]
८४५ कामलतिका	[। - ० ० ० । - ८ -]
८४६ सुविशाला	[। ० ० ० ० ० । - ८ -]
८४७ द्वियोधा	[। - ० - । - ० -]
८४८ शारदी	[। - ० ० ० । - ० -]
८४९ मुखकमल	[। ० ० ० ० ० । - ० -]
८५० "सुर"-नदी	[। - ० ० ० ! ० ० ० -]
८५१ गजगती	[। ० ० ० - । ० ० ० -]
८५२ कमलजा	[। ० ० ० ० ० । ० ० ० -]
८५३ 'वीरवर'	[। ० ० ० - । - ० ० ०]
८५४ हंसमाला	[। - ० - । - ० - । -]
८५५ विशाला	[। ० ० ० ० ० । - ० - । -]
८५६ अुदय	[। - ० ० ० । - ० ० ० । -]
८५७ हलमुखी	[। - ० - ! ० ० ० ० ० । -]
८५८ श्रुतानन्द	[। - ० - । - ० - । - ८ -]
८५९ अशोका	[। ० ० ० ० ० । - ० ० । - ८ -]
८६० वीरलक्ष्मी	[। - ० - । - ० - । - ० -]
८६१ भाविनी	[। - ० - । - ० - । - ० - । -]
८६२ चलधृति	[। ० ० ० ० ० । ० ० ० ० । ० ० ० ० ० । -]
८६३ कुट्टमलमयूर	[- । ० ० ० - ! ० ० ० - । ० ० ० - । -]
८६४ अिन्दुवदना	[। - ० ० ० । - ० ० ० । - ० ० ० । ० -]
८६५ वरसुन्दरी	[। - ० ० ० । - ० ० ० । - ० ० ० । - ८ -]
८६६ विचित्रललिता	[। ० ० ० ० ० । - ० ० ० । - ० ० ० । - ८ -]
८६७ ललितपद	[। ० ० ० ० ० ! ० ० ० ० ० । - ० ० ० । - ८ -]
८६८ वसुधारा	[। ० ० ० ० ० ! ० ० ० ० ० । ० ० ० ० ० । - ८ -]

- ८६९ खगिवणी [। - ~ - | - ~ - | - ~ - | - ~ -]
 ८७० अुर्वशी [। ~ ~ ~ - | - ~ - | - ~ - | - ~ -]
 ८७१ 'जनकतनया' [। ~ ~ ~ ~ | - ~ - | - ~ - | - ~ -]
 ८७२ विद्युन्मालिका [। ~ ~ ~ ~ | - ४ - | - ~ - | - ~ -]
 ८७३ विपिनतिलक [। ~ ~ ~ ~ | - ~ ~ ~ | - ~ - | - ~ -]
 ८७४ निशिपालक [। - ~ ~ ~ | - ~ ~ ~ | - ~ ~ ~ | - ~ -]
 ८७५ 'नवमधु' [। ~ ~ ~ ~ | - ~ - ! ~ ~ ~ ~ | - ~ -]
 ८७६ 'सरसिरुहलोचना' [। ~ ~ ~ ~ | ~ ~ ~ ~ | ~ ~ ~ ~ | - ~ -]
 ८७७ 'विलोलनयना' [। - ~ - | ~ ~ ~ - | ~ ~ ~ - | ~ ~ ~ -]
 ८७८ 'वंशतिलक' [। ~ ~ - | ~ ~ ~ - | ~ ~ ~ - | ~ ~ ~ -]
 ८७९ चन्द्र [। ~ ~ ~ ~ | ~ ~ ~ ~ | - ~ ~ ~ | ~ ~ ~ ~]
 ८८० "दया" [हंसमाला द्विरावृत्ता]

ठीपा

८३५ तडित् अिति भरतः (हे), तटि (भ ३२/५०), मृगी (हे २/८), प्रिया (प्रापै २/१३), पावन (ना). ८३६ "नौ मृगवधू" (हे २/१४, विवृ ५/४), सती (गछ २/६). ८३७ न्तौ ल् "कमलमधु," यमक (प्रापै २/३९). ८३८ रति (हे २/२१), मागे २०२ पहा. ८३९ 'वदनपद्म,' हें वृत्त कुमारलिलापासून यतिमेदें सिद्ध होतें (पि ८९), मागे कुमारलिला २१८ पहा. ८४० गौं ल् 'भाविनी'.

८४१ भजौ 'नन्दकुलचन्द्र'; याला कुन्द असेहि नाव आहे (रुस्तमा ठीका १४४). ८४२ न्तौ ल् 'करभीर', करहंच (प्रापै २/६२). ८४३ प्रीति (हे २/१८), मागे २२६ पहा. ८४४ सुललित (ना ८१), मागे ६३२ पहा. ८४५ कामलतिका (हे २/३६), मागे २२७ पहा.

८४६ "सु"-विशाला, विशाला (ना ८२), मागे ६३४ पहा. ८४७ रौ द्वियोधा (प्रापै २/४५), मालती (भ १५/९ गाप्राग्रामा). विमोहा (वाभू २/४५), वल्ली (पि ८७ ठीप). ८४८ "भजौ गः शारदी" (हे २/६०), छ. १३.

पञ्चमगति (भ ३२/१२५). ८४९ न्तौ ल्यौ “मुख”-कमल, कमल (प्रापै २/७४), मही (भ ३२/१३३), अञ्जल (पि ९० टीप). ८५० भौ ल्यौ “सुर”-नदी घैः, मागे “अमर” नदी २१३ पहा.

८५१ “नभलगा गजगतिः” (गळ २/२१). ८५२ नौ सः “कमलजा”, कमला (प्रापै २/८२), मागे लघुमणिगुणनिकर २१७ पहा. ८५३ भौ लौ ‘वीरवर’. ८५४ “रौ गो हंसमाला” (हे २/५४), पद्ममाला (पि ९० टीप). हें वृत्त म्हणजे शालिनीवर्गांतील आणि मन्दाक्रान्ता वर्गांतील वृत्तांचा शेवटला गण होय. ८५५ “नस्या विशाला” (हे २/१०१), मागे शलभ-विचलिता २२९ पहा.

८५६ अुदय (हे २/९२), मागे ६३८ पहा. ८५७ हलमुखी (के ३/१९), मागे ६३९ पहा. ८५८ रौ गौ श्रुतानन्द (ना ९७). ८५९ अशोका (हे २/१५२), मागे ६४० पहा. ८६० “वीरलक्ष्मीरियं त्रया” (पि ९२ टीप), महालक्ष्मी (प्रापै २/७६).

८६१ रौ गौ भासिनी (निस ५१). ८६२ “नुगौ चलधृतिः” (हे २/२७०). ८६३ भौ स्नौ गौ कुट्टमलमयूर डैः (ना १५२). ८६४ “भौ स्नौ ल्यौ अिन्दुबदना” (हे २/२३९), अुदाहरणावरून मोडणी निर्णीत होत नाही; पण या वृत्ताची मोडणी [। - ० ० ० - ० , ० ० ० - ० ० ० ० । -] अशी पद्मावर्तनीहि होअूं शकेल; परन्तु जेथे अेखाद्या विशिष्ट लगक्रमाची आवृत्ति चरणांत आढळते तेथे जेणेकरून ती आवृत्ति भङ्गेल अशी मोडणी घेणे अुचित वाटत नाही. ८६५ वरसुन्दरी (पि ८/९), स्वालित (हे २/२३८), महिता, कान्ता (हे), वनमयूर (हे, ना १४९), अिन्दुबदना (के ३/८२). लगक्रमदृष्ट्या वरसुन्दरी हें वृत्त कुट्टमलमयूरासारखेच आहे; यती वेगळे म्हणजे ‘घघैः’ असे आहेत.

८६६ न्तौ न्तौ य् विचित्रललिता (ना १५८). ८६७ “निजस्या ललितपदं डैः” (हे २/२७३), ८६८ “नुगौ वसुधारा डैः” (हे २/२९७), वनजदल (ना किटेल पृ. ५४), कुसुमशर (निस १०८); पण खाली ८८३ पहा. ८६९ स्त्रिवर्णी (पि ६/३८), पद्मिनी (भ १६/५४), लक्ष्मीधर

(प्रापै २/१२७), “रैश्वर्तुर्भिर्युता स्थगिवणी सम्मता ” (के ३/५६). ८७०
“ नतिगा अर्वाशी ” (हे २/१९५).

८७१ न्सौ यो लगौ ‘जनकतनया’ डैः. ८७२ “ न्सौ तौ गो विद्युन्मालिका ”
(हे २/२१०), मागे विद्युत् १३८ पहा. ८७३ “ विपिनतिलकं नसनरेफयुग्मै-
भवेत् ” (गढ २/१३६). ८७४ निशिपालक (प्रापै २/१६०), “ शंस
निशिपालकमिदं भजसनाश्चरः ” (गढ २/१४७). ८७५ न्सौ ज्ञौ ज्गौ
‘ नवमधु ’. “ नगणसगणाङ्कितो जनजगुरुसंयुतो । भवति किल ‘ गुच्छको ’
वसुयतिविभूषितः ” (रुस्तमाटीका १७१).

८७६ नुरौ ‘सरसिरुहलोचना’ डैः. ८७७ नौं भजौ स् ‘विलोलनयना ’.
८७८ न्मौ ज्सौ न्नौ ‘वंशातिलक’ घैः, सुललिता (ममच १८). ८७९ नौ न्जौ
नौ ल् चन्द्र (वाखू २/२०१), चन्द्रमाला (प्रापै २/१९०). ८८० “ दया ”
म्हणजे हंसमाला द्विरावृत्ता होय.

४८ श्राद्धरान्ता-वर्ग

८८१ श्राद्धरान्ता [१ - ० - १ - ० - १ - ० - १ - ० - १ -]

८८२ “ कनकमयता ” [५ ल । ५ ल । ५ ल । ५ ल । -]

८८३ कुसुमशर [५ ल । ५ ल । ५ ल । ५ ल । ५ ल । - ० ० ० । - -]

८८४ केकिनी [१७ रगण । १ गुरु]

८८५ नृत्तललित [७ वेळा (- ० ० ०) आणि २ गुरु]

८८६ ललितलता [७ वेळा (० ० ० ० ०) आणि (० ० -)]

८८७ स्वैरिणीक्रीडन [८ रगण]

८८८ मत्तमातङ्गा दण्डक [९ रगण]

८८९ पञ्चग दण्डक [१ ० ० ० - । ८ रगण]

८९० चण्डकाल दण्डक [१ ० ० ० ० ० । ८ रगण]

८९१ दम्भोलि दण्डक [१ ० ० ० - । ९ रगण]

८९२ हेलावली दण्डक [१ ० ० ० - । १० रगण]

८९३ मालती दण्डक [१ ० ० ० - । ११ रगण]

छन्दोरचना

१९६

८९४ केलि दण्डक [। ० ० ० - | १२ रगण]

८९५ कळकेलि दण्डक [। ० ० ० - | १३ रगण]

८९६ लीलाविलास दण्डक [। ० ० ० - | १४ रगण]

टीपा

८८१ रौ रौ ग् श्राद्धरान्ता (रपि ८०६). ८८२ नूसौ “कनकमयता” है; कनकलता (निस १२१). हैं वृत्त पद्मावर्तनी धरत्यास [। ० ० ० ० ० ० | ० ० ० ० ० ० ० ० ० | ० ० ० ० -] अशी त्याची मोडणी होअून यती ‘जजैः’ असे होतील. ८८३ नृजसगा: कुसुमशर जजः (ना २०५). ८८४ केकिनी (रपि १२८०). ८८५ “द्विर्भेजसना भ्यौ नृत्तललितं” (हे २/३८५), ललितवृत्त जजैः (ना २०४).

८८६ “द्वादशना त्यौ ललितलता त्रिजैः” (हे २/३८६). ८८७ “स्वैरिणीकीडनं प्रोक्तमष्टभी रगणैर्युतम्” (ममच १९). ८८८ मत्तमातङ्ग दण्डक (हे २/४०४), मत्तमातङ्गलीलाकर (गछ २/२३०). ८८९ पन्नग दण्डक (हे २/४००). ८९० चण्डकाल दण्डक (हे २/४०१).

८९१ दम्भोलि दण्डक, ८९२ हेलावली दण्डक, ८९३ मालती दण्डक, ८९४ केलि दण्डक, ८९५ कळकेलि दण्डक आणि ८९६ लीलाविलास दण्डक हे दण्डक अनुक्रमे १,२,३,४,५ आणि ६ रगण पन्नग दण्डकांत मिळवून होतात.

४९ चञ्चलाक्षी—र्वा

८९७ चञ्चलाक्षी [० ० ० ० ० .० ० | - ० - | - ० -]

८९८ “ऋजुगति” [० ० ० ० | - ० - | - ० - | - ० -]

८९९ निशा [२ नगण | स्थगिणी]

९०० लालसा [- - ० ० ० ० | - ० - ! ३ रगण]

९०१ ‘हेमकाञ्ची’ [२ नगण | ५ रगण]

१०२ भेघमाला	[२ नगण ६ रगण]
१०३ चण्डवृष्टि दण्डक	[२ नगण ७ रगण]
१०४ अर्ण दण्डक	[२ नगण ८ रगण]
१०५ अर्णव दण्डक	[२ नगण ९ रगण]
१०६ व्याल दण्डक	[२ नगण १० रगण]
१०७ जीमूत दण्डक	[२ नगण ११ रगण]
१०८ लीलाकर दण्डक	[२ नगण १२ रगण]
१०९ अुहाम दण्डक	[२ नगण १३ रगण]
११० शङ्ख दण्डक	[२ नगण १४ रगण]
१११ आराम दण्डक	[२ नगण १५ रगण]
११२ सञ्चाम दण्डक	[२ नगण १६ रगण]
११३ सुराम दण्डक	[२ नगण १७ रगण]
११४ वैकुण्ठ दण्डक	[२ नगण १८ रगण]
११५ सोत्कण्ठ दण्डक	[२ नगण १९ रगण]
११६ सार दण्डक	[२ नगण २० रगण]
११७ कासार दण्डक	[२ नगण २१ रगण]
११८ विस्तार दण्डक	[२ नगण २२ रगण]
११९ संहार दण्डक	[२ नगण २३ रगण]
१२० नीहार दण्डक	[२ नगण २४ रगण]
१२१ मन्दार दण्डक	[२ नगण २५ रगण]
१२२ केदार दण्डक	[२ नगण २६ रगण]
१२३ साधार दण्डक	[२ नगण २७ रगण]
१२४ सत्कार दण्डक	[२ नगण २८ रगण]
१२५ संस्कार दण्डक	[२ नगण २९ रगण]
१२६ माकन्द दण्डक	[२ नगण ३० रगण]
१२७ गोविन्द दण्डक	[२ नगण ३१ रगण]
१२८ सानन्द दण्डक	[२ नगण ३२ रगण]
१२९ सन्दोह दण्डक	[२ नगण ३३ रगण]
१३० नन्द दण्डक	[२ नगण ३४ रगण]

टीपा

८९७ चब्बलाक्षी, चब्बलाक्षिका (पि ६/३६), गौरी (पि ८/५ हे), प्रमुदितवदना (हे २/१८२), मन्दाकिनी (गठ २/६५), मागे प्रभा ३९८ पहा. ८९८ “ऋगुगति”; या वृत्ताला रणपिंडगलकार किरात वा कुटिलगति (रपि ८४२) म्हणतो; परन्तु कुटिलगति नावाचें निराळेच वृत्त आहे, मागे १०१ पहा. ८९९ “नौरीनिशा डै:” (हे २/३१५), नाराचक (पि ८/१७), नाराचिका (गठ २/२२३), तारका (कद ४/८५), कोकिला (नि ११५), महामालिका (के परिशिष्ट), सिंहविक्रीडित (केनिआ ६५). ९०० लालसा, “सैका वसुविरतिस्तनौ रैश्वनुर्भिर्युता लालसा” (गठ २/१८९).

९०१ ‘हेमकाब्ची’. ९०२ मेघमाला (भ १६/१०३-१०४), “नौरूमेघमाला” (हे २/३६८), भृङ्गाब्जनीलालका (हे). ९०३ “नार्के चण्डवृष्टि” (हे २/३९१), चण्डवृष्टिप्रपात (पि ७/३३). ९०४-९१० “प्रतिचरणविवृद्धरेफा: स्युरर्णार्णवव्यालजीमूतलीलाकरोदामशाङ्कादयः” (के ३/११३). ९११-९३० वृत्तरत्नाकरावरील नारायणभट्टीय व्याख्या (पृ. १०६) पहा.

परिच्छेद ६ वा

अर्धसम-वृत्ते

अर्धसमवृत्तांतील चतुष्पदी ही दोन प्रकारांनी सिद्ध होअूं शकते. पहिले दोन चरण ओका लगावलीचे आणि पुढील दोन चरण भिन्न लगावलीचे मिळून जी चतुष्पदी होअील तिचें वृत्त अर्धसम समजायला प्रत्यवाय नसावा. अशा अर्धसम रचनेचीं आढळलेलीं अुदाहरणे पुढील अध्यायांत म्हणजे वृत्तविहारांत दिली आहेत. परन्तु (९३१) सौम्या आणि (९३२) ज्योति (मागे पृ. २३, ९३ पहा). हीं दोन वगळल्यास या प्रकारच्या अर्धसमवृत्तांना अद्यापि मान्यता मिळालेली नाही.

अितर अर्धसमवृत्ते हीं दोन निरनिराळ्या लगावली भिळून जी रचना होते तिच्या द्विरावृत्तीने होतात. हीं अर्धसम वृत्ते सुद्धा साहजिकपणेच सम-

वृत्तांप्रमाणे अनावर्तनी, पद्मावर्तनी, अग्न्यावर्तनी, भृङ्गावर्तनी आणि हरावर्तनी अशीं आहेत.

अनावर्तनी अर्धसम-वृत्ते

५० आख्यानकी-वर्ग

९३३ आख्यानकी { [- - v - - | v v - v - -] अन्द्रवज्ञा
[v - v - - | v v - v - -] अुपेन्द्रवज्ञा

९३४ विपरीताख्यानकी { [v - v - - | v v - v - -] अुपेन्द्रवज्ञा
[- - v - - | v v - v - -] अन्द्रवज्ञा

९३५ शिशिरा { [- - v - - | v v - v - - -] अन्द्रवंशा
[v - v - - | v v - v - - -] वंशस्थ

९३६ हरिणल्लुता { [v v - v v - | v v - v -] विदुषी
[v v v - v v - | v v - v -] द्रुतविलम्बित

९३७ मकरावली { [v v v - v v - | v v - v -] द्रुतविलम्बित
[v v v - v v - | v v - | v v - v -] “प्रगुणीकृता”

९३८ ‘तनुतमा’ { [v v v - v v - | v v - v -] द्रुतविलम्बित
[v v - v - v v - v v -] प्रमिताक्षरा

टीपा

९३३ आख्यानकी “ताजगगा जतजगगा आख्यानकी. ९३४ “व्यत्यये विपरीतादिः” (हे ३/६). ९३५ ताजरा जतजरा शिशिरा. (वैद्यनाथ शास्त्री वरकल यांची टीप के पृ. ७९).

९३६ हरिणल्लुता (वबृ १०३/२८, हे ३/१), हरिणोद्रुता (कद ४/११४), “त्रिसकारचितैर्भवतो लगौ। नभरैश्च गौर्हरिणप्लुतम्” (अुवबृ १०३/२८). ९३७ “नभभा नभिरा मकरावली” (हे ३/१०). ९३८ नभभा: सजससाः ‘तनुतमा.’

पद्मावर्तनी अर्धसमवृत्ते

५१ केतुमतीवर्ग

- | | |
|-------------------|---|
| ९३९ केतुमती | { [v v - v - v v v - -] प्रमिता
[- v v - v - v v - -] "नवशालिनी" |
| ९४० खिला | { [v v - v - s] मदनप्रिया
[v v - v v - v v - v - s] विदुषी |
| ९४१ मृगाङ्कमुखी | { [v v - v - s] मदनप्रिया
[v v मदिरा] दुर्मिल |
| ९४२ अन्युतक | { [v v v v - v v - v v -] द्रुतपादगति
[- v v - v v - v v -] चित्रगति |
| ९४३ 'मधुपिण्डाल' | { [v v - v v - v v - v v -] तोटक
[- - v v - v v - v v -] मोटक |
| ९४४ 'सुविनीता' | { [- - v v - v v - -] "कपिलाक्षी"
[- v v - v v - v v - -] दोधक |
| ९४५ वेगवती | { [v v - v v - v v - -] मेघवितान
[- v v - v v - v v - -] दोधक |
| ९४६ कौमुदी | { [v v v v v v - v v - v v]
[v v v v v v - v v - v v -] प्रभा |
| ९४७ 'क्षुत्क्षीण' | { [- - v v - v v - -] "सुलोचना"
[- - - v v - v - v -] शुद्धविराट |
| ९४८ वियोगिनी | { [v v - v v - v - v -] 'चारहलोचना'
[v v - - v v - v - v -] सीधु |
| ९४९ अपरवक्त्र | { [v v v v v v - v - v -] प्रसभ
[v v v v - v v - v - v -] मालती |
| ९५० 'श्रुतकीर्ति' | { [- - v v - v - v -] "सुलोचना"
[- v - v v v - v - v -] रथोद्धता |
| ९५१ 'सम्पदा' | { [v v - v v - v - v -] 'चारहलोचना'
[- v - v v v - v - v -] रथोद्धता |

- | | |
|------------------|---|
| १५२ 'माण्डवी' | { [~ - ~ - - ~ - ~ -] ' नृपात्मजा ' |
| | { [- - - ~ ~ - ~ - ~ -] शुद्धविराट् |
| १५३ 'अुर्मिळा' | { [~ - ~ - - ~ - ~ -] ' नृपात्मजा ' |
| | { [~ - ~ - - - ~ - ~ -] ' चारुलक्षणा ' |
| १५४ 'विदाहिनी' | { [~ - ~ - - ~ - ~ -] ' नृपात्मजा ' |
| | { [- ~ - ~ ~ ~ - ~ - ~ -] रथोद्धता |
| १५५ 'शुभोदय' | { [~ - ~ ~ ~ - ~ - ~ -] ' कठाक्षललिता ' |
| | { [- ~ - ~ ~ ~ - ~ - ~ -] रथोद्धता |
| १५६ अुपचित्र | { [~ ~ - ~ ~ - ~ ~ - ~ -] विदुषी |
| | { [- ~ ~ - ~ ~ - ~ ~ - -] दोधक |
| १५७ हुतमध्या | { [- ~ ~ - ~ ~ - ~ ~ - -] दोधक |
| | { [~ ~ ~ - ~ ~ - ~ ~ - -] तामरस |
| १५८ 'विपुलकरा' | { [~ ~ ~ ~ - ~ ~ - ~ ~ - -] तामरस |
| | { [- ~ ~ - ~ ~ - ~ ~ - -] दोधक |
| १५९ करिणी | { [- - - ~ ~ - ~ ~ - -] " अनुत्र " |
| | { [~ ~ - - ~ ~ - ~ ~ ~ ~ -] नगमहिता |
| १६० विकसितलीला | { [- ~ ~ - ~ ~ - - ~ ~ -] कलस्वन |
| | { [~ ~ ~ ~ - ~ ~ / ~ ~ ~ ~ -] मदललिता |
| १६१ 'वरमानिनी' | { [- ~ ~ - ~ ~ - ~ ~ - ~ ~] मोदक |
| | { [- ~ ~ - ~ ~ - ~ ~ - ५० -] |
| १६२ भद्रविराट् | { [- - ~ ~ - ~ - ~ - -] " अरा " |
| | { [- - - ~ ~ - ~ - ~ - - -] ओकरूप |
| १६३ मालभारिणी | { [~ ~ - ~ ~ - ~ - ~ - -] " अमला " |
| | { [~ ~ - - ~ ~ - ~ - ~ - - -] अधिरा |
| १६४ पुष्पिताम्रा | { [~ ~ ~ ~ ~ - ~ - ~ - -] काममत्ता |
| | { [~ ~ ~ ~ - ~ ~ - ~ - ~ - - -] सुवक्त्रा |
| १६५ दिविजकल्पलता | { [- ~ - ~ ~ ~ - ~ - ~ - -] रथोद्धता |
| | { [~ ~ ~ - ~ ~ ~ - ~ - ~ - -] प्रियंवदा |
| १६६ मञ्जुसौरभ | { [~ ~ ~ ~ - ~ ~ - ~ - ~ - -] मालती |
| | { [~ ~ - ~ - ५ ~ ~ - - - ~ - ~ -] " सौरभी " |

९६७ मितभाषिणी { [~ ~ - ~ ~ | ~ ~ - ~ ~ | -]
 [~ ~ - ~ ~ | ~ ~ - ~ ~ -] } प्रमिताक्षरा

९६८ मानिनी

{ [- ~ ~ | - ~ - ~ ~ | ~ - ~ ~ ~ ~ | -] "सुरसरिता"
 [~ ~ ~ ~ | - ~ - ~ ~ | - ~ ~ ~ ~ ~ | -] "अुहुपथ"

९६९ रविप्रभा

{ [~ ~ ~ ~ - ~ ~ | - ~ ~ - ~ ~ | - ~ ~ - ~ ~ | -]
 [- ~ ~ - ~ ~ | - ~ ~ - ~ ~ | - ~ ~ - ~ ~ | -] }

९७० 'अन्तर'

{ [| - ~ ~ - ~ ~ | - ~ ~ - ~ ~ | - ~ ~ - ~ ~ | - ~ ~ -] मदिगा
 { [~ ~ | - ~ ~ -] नलिनी

९७१ 'अुत्तमवंशा'

{ [॥ ल | ॥ ल | ~ ~ ~ ~ - ~ ~ | - -] "तिलकित"
 { [~ ~ | - - - ~ ~ | - -] सम्बुद्धि

९७२ शिख्या { [॥ ल | ॥ ल | ॥ ल | ~ ~ ~ ~ -]

{ [॥ ल | ॥ ल | ॥ ल | ~ ~ ~ ~ ~ ~ -]

९७३ खब्जा { [॥ ल | ॥ ल | ॥ ल | ~ ~ ~ ~ ~ ~ -]

{ [॥ ल | ॥ ल | ॥ ल | ~ ~ ~ ~ -]

टीपा

९३९ "सजसा भर्नगगाः केतुमती" (हे ३/५), "असमे सजौ सगुरुयुक्तौ। केतुमती समे भरनगाद्गः" (के ४/५). ९४० "स्लगा सिल्गा अिला" (हे ३/२८).

९४१ "स्लगाः सूर्घ्यगाङ्गकमुखी" (हे ३/२९). ९४२ नजजल्गा भिगौ अच्युतक (ना २०७). ९४३ सीः तजजल्गा 'मधुपिङ्गल'. ९४४ तज्या भिगगा 'सुविनीता'. ९४५ वेगवती (हे ३/२), आपातलिका (हे). "विषमे प्रथमाक्षरहीनं। दोधकमेवहि वेगवती स्यात्" (गछ ३/२).

९४६ "अयुजि ननभभाः समकेऽपि तु। नयुगरयुगलं तदा कौमुदी" (गछ ३/१३). ९४७ तजरा मस्जगाः 'क्षुत्क्षीण'. ९४८ वियोगिनी

(मल्लिनाथ, ममच २१), प्रबोधिता (हे ३/१२), सुन्दरी (गछ ३/६), ललिता (केनिआ ७७), “ विषमे ससजा गुरुः समे । सभरालोऽथ गुरुर्वियोगिनी ” (मल्लिनाथ कुस ४/१). ९४९ अपरवक्त्र, “ ननरलगयुतौ नजौ जरौ भवति सदापरवक्त्र मीढशम् ” (अुवबृ १०३/१५). ९५० तजरा रनरत्वाः ‘ श्रुतकीर्ति ’.

९५१ ससजगा रनरत्वाः ‘ सम्पदा ’. ९५२ जतरा मसज्जा ‘ माण्डवी ’. ९५३ जतरा जमज्जा ‘ अुमिळा ’. ९५४ जतरा रनरत्वा ‘ विदाहिनी ’. ९५५ जस्जगा रनरत्वाः ‘ शुभोदय ’.

९५६ अुपचित्र (स्वछ २/३, हे ३/२). “ विषमे यादि सौ सलगा दले । भौ युजि भाद् गुरुकाञ्चित्रम् ” (के ४/१). ९५७ द्रुतमध्या (हे ३/२, कद ४/११५), चलमध्या (स्वछ २/५), श्रुतमध्या (निस १३५); “ भन्य मोजगतं गुरुणी चेत् । युजिच्च नजौ ज्ययुतौ द्रुतमध्या ” (के ४/२). ९५८ द्रुतमध्याव्यत्यये ‘ विपुलकरा ’. ९५९ “ मसागाः सभासाः कारिणी ” (हे ३/११) ९६० “ भातत्वा न्जन्सगा विकसितलीला ” (हे ३/१६).

९६१ भभभभा भभभरा ‘ वरमानिनी ’. ९६२ भद्रविराद् (हे ३/४); “ ओजे तपरौ जरौ गुरुश्चेत् । म्सौ ज्गौ ग् भद्रविराद् भवेदनोजे ” (के ४/४). ९६३ साजगगाः स्थर्या मालभारिणी (हे ३/१५), नितम्बिनी (हे); फलिताग्र (ममच २२). “ विषमे ससजा यदा गुरुचेत् सभरा येन तु माल भारिणीयम् ” (गछ ३/१५). ९६४ पुष्पिताग्रा (हे ३/१४), “ भवति जगति नौ ततश्च रो यो । नजसहैतर्जरगैश्च पुष्पिताग्रा ” (अुवबृ १०३/१७). ९६५ रनरत्वा नभजा दिविजकल्पलता (ना २०८).

९६६ मञ्जुसौरभ; “ यदि विषमे भवतो नजौ जरौ । सजयाः समे तु रलौ गो मञ्जुसौरभम् ” (गछ ३/१४). ९६७ मितभाषिणी, “ ओजे सज्जसजगा युक्ते सज्जसा मितभाषिणी ” (ममच २२). ९६८ “ भन्जनत्वा यैः । नजभजनसाईर्मानिनी ” (हे ३/१७); हे यती मात्र अस्वाभाषिक वाटतात. ९६९ नजुल्ला भीरसा रविप्रभा (ना २०९). ९७० भूगौ सौ ‘ अन्तर ’.

१७१ 'अुत्तमवंशा'. हें वृत्त आणि त्याचें नाव हीं प्रापै (२/२१५) या श्लोकावरून घेतलीं आहेत. या चतुष्पदींत चरणांत तीन खटके पद्धन खटक्या खटक्यांनी यमके आहेत म्हणून हिला त्रिभङ्गी म्हटले आहे. दुसऱ्या खटक्याचें स्थान निश्चित नसल्याने तो न मानतां चतुष्पदीची अष्टपदी करून अर्धसमवृत्तच मानणे अधिक सयुक्तिक वाटते. १७२ शिखा (के २/३९). १७३ खञ्जा (के २/४०). शिखा आणि खञ्जा या वृत्तरत्नाकरांत द्विपद्या आहेत; पण स्वयम्भू चतुष्पद्यांचीं अुदाहरणे देतो.

अग्न्यावर्तनी अर्धसमवृत्ते

५२ भ्रान्तवर्ग

१७४ 'भ्रान्त' *

{ [| - ∙ -- | - ∙ -- | - ∙ -- | - ∙ -] "देवप्रिया"
 { [| - ∙ -- | - ∙ -] "कादम्बरी"

टीपा

१७४ रतमयरा रतगा 'भ्रान्त'.

भृङ्गावर्तनी अर्धसमवृत्ते

५३ वार-कामिनी-वर्ग

१७५ "वार"-कामिनी { [- ∙ -] तडित्
 { [∙ - ∙ - | ∙ - ∙ -] प्रमाणिका

१७६ वानरी { [∙ - ∙ - | ∙ - ∙ -] प्रमाणिका
 { [- ∙ -] तडित्

१७७ शिखी { [- ∙ -] तडित्
 { [∙ - ∙ - | ∙ - ∙ - | ∙ - ∙ -] विभावरी

१७८ शिखण्डी { [∙ - ∙ - | ∙ - ∙ - | ∙ - ∙ -] विभावरी
 { [- ∙ -] तडित्

१७९ नितम्बिनी { [- ∙ -] तडित्
 { [चार वेळा (∙ - ∙ -)] 'कलिन्दनन्दिनी'

१८० सारसी { [चार वेळा (~ - ~ -)] 'कलिन्दननिंदनी'
 { [- ~ -] तडित्

१८१ वारुणी { [- ~ -] तडित्
 { [५ वेळा (~ - ~ -)] "मृणालिनी"

१८२ अपरा { [५ वेळा (~ - ~ -)] "मृणालिनी"
 { [- ~ -] तडित्

१८३ वतंसिनी { [- ~ -] तडित्
 { [६ वेळा (~ - ~ -)] विपक्ष

१८४ सुहंसिक { [६ वेळा (~ - ~ -)] विपक्ष
 { [- ~ -] तडित्

१८५ "प्रदीप" { [- ~ - ~ | - ~ -] "सु" कामिनी
 { [~ - ~ - | ~ - ~ -] प्रमाणिका

१८६ यवान्विता { [- ~ - ~ | - ~ - ~ | - ~ - ~] "अिन्दुकान्त"
 { [~ - ~ - | ~ - ~ - | ~ - ~ - | ~ -] "धरित्री"

१८७ षट्पदावली { [~ - ~ - | ~ - ~ - | ~ - ~ - | ~ -] "धरित्री"
 { [~ - ~ - | ~ - ~ - | ~ - ~ - | ~ -] "इन्दुकान्त"

१८८ "मोदमयी" * { [~ - ~ - | ~ - ~ - | ~ - ~ - | ~ -] "प्रियशिष्या"
 { [~ - ~ - | ~ - ~ -] अधिकारी

१८९ "रात्रिवितान" * { [| - - ~ ~ | - - ~ ~ | - - ~ ~ | - -] "शुभकामी"

{ [- - ~ ~ | - -] तनुमध्या

टीपा

१७५ "वार" कामिनी, "रो जल्गाः कामिनी" (हे ३/१८) १७६ वारकामिनीव्यत्यये वानरी (हे ३/२३). १७७ "रो ज्ञज्ञा शिखी" (हे ३/१९). १७८ शिखिव्यत्यये शिखण्डी (हे ३/२४). १७९ "रो ज्ञज्ञा ज्ञौ नितम्बिनी" (हे ३/२०). १८० नितम्बिनीव्यत्यये सारसी (हे ३/२५).

१८१ “ रस्त्रि ज्रौं ल्या वारुणी ” (हे ३/२१). १८२ वारुणीव्यत्यये अपरा (हे ३/२६). १८३ “ रश्तुज्रौं वतंसिनी ” (हे ३/२२). १८४ सुहंसिका, वतंसिनी व्यत्यये हंसी (हे ३/२७). १८५ रजा जरला ‘ प्रदीप ’.

१८६ यवान्विता, “ र्जंजी जरजरा यववती । छन्दोवशान्च यवान्विता-मित्युक्तम् ” (हे ३/८), परावती (ममन्च २२). पण पहा ‘ स्यादयुग्मके रजौ रजौ समेतु । जरौ जरा गुरुर्यवात् परामतीयम् ’ (केनिआ ७९) म्हणजे, यवात् यवशब्दांत परा मतीश्रवमती अित्यर्थः ! १८७ यवान्विताव्यत्यये पट्टपदावली (हे ३/९), १८८ समतयसाः समगा “ मोदमयी* ”. १८९ तयसभगगाः स्त्रौ ‘ रात्रिवितान् ’.*

हरावर्तनी अर्धसमवृत्ते

५४ कल्पना-वर्ग

१९० “ कल्पना ” { [। - ∽ - | - ∽ - | - ∽ - | - ∽ -] स्त्रिवणी { [। - ∽ - | - ∽ - | - ∽ -] वीरलक्ष्मी

ट्रीपा

१९१ री री: “ कल्पना ”.

पुरवणी

३२ अ ‘ कोणोदय ’ [- - ∽ - ! ∽ ∽ ∽ - ∽ - ∽ - -]
त्भौ स्त्रौ गौ ‘ कोणोदयः ’ घैः.

अध्याय ४ था

वृत्तविहार

ज्या वृत्तांचीं अुदाहरणे वाढ़मयांत आढळतात त्या वृत्तांचीं प्राचीन वा मी स्वतः रचून घातलेलीं अुदाहरणे या प्रकरणांत दिलीं आहेत. वृत्ताच्या नावापुढे जो अनुक्रमाङ्क आहे तो त्या वृत्ताचा मागील प्रकरणांतील अनुक्रमाङ्क समजावा. ज्या श्लोकाच्या पुढे कंसांत अनुक्रमाङ्क आहे तो श्लोक मी रचिला आहे असें समजावें.

अिन्द्रवज्रा (११) [- - √ - - | √ √ - √ - -]

जें ओक सत्यासच नित्य सेवी
तें चित्त लोकोत्तर होय केवी ?
पुष्याहुनी कोमल अन्तरङ्गीं
तें अिन्द्रवज्राहि सलील भङ्गी. (१)

‘आनन्दशब्द’ (१३) [- - √ - - | √ √ √ √ - √ - -]

“ छन्दो गृहीत्वा हयवरुभूषणानि
अुद्यान प्रासो नरवरुपुङ्गवस्य
अुद्यानपालः प्रमुदितु वेगजातः
आनन्दशब्द प्राति भणि शाकियानाम् ” (लघि २८६)

ललितविस्तरांतील या प्रकारच्या रचनेते प्रथमाक्षर कोठे गुरु तर कोठे लघु आढळतें.

अिन्द्रवज्राच्या आद्याक्षराच्या ठिकाणी दोन लघू घालून जें वृत्त स्वाभाविक-पणे सिद्ध झालें त्याला कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी आपल्या अिन्दिरा काव्यांत अिन्दिरा हें नाव दिलें आहे. पण हें वृत्त केकिरव या नावाने छन्दोनु-शासनांत आढळतें. या वृत्तांचीं अुदाहरणे अिन्दिरा काव्यांत अनेक आहेत.

केकिरव (१४) [√ √ - √ - - | √ √ - √ - -]

पसरी पिसारा जरि मत्त केकी,
मिरवूं स्वतःला पिक ना शके की,
वचनीं पिकाच्या परि हृत्र भाव,
भुलटा परी केकिरव - प्रभाव. (२)

अुपेन्द्रवज्जा (१५) [० - ० -- | ० ० - ० --]

करी कसूनी प्रियभूमिसेवा
तयास पोटास असे नसे वा;
परी तया जो अळशी विलासी
अुपेन्द्र वज्जासन दे मिराशी. (३)

अिन्द्रवज्जा आणि अुपेन्द्रवज्जा यांच्या मिश्रणास मुख्यलें अुपजाति म्हणतात. विरहाड्क (विवृ ५/२१) तेवढा अुपजातीस मिश्र म्हणतो. दीर्घ काव्यात सर्गचे सर्ग अुपजातींत रचलेले असतात. अुपजातींत अिन्द्रवज्जा-अुपेन्द्रवज्जराचे चरण किती आणि कोणत्या क्रमाने येअंशूं शकतील याचा विचार करून जे चौदा प्रकार (मागे पृ. २६ पहा) कल्पण्यांत आले आहेत त्यांचीं अुदाहरणे मराठींत निरङ्जनमाधवाने आपल्या श्रीमहालक्ष्मीस्तोत्रांत (निक १/६०) दिलीं असून त्यांतच त्यांचीं नावेहि ग्रथित केलीं आहेत.

वसन्ततिलका (२०) [- - ० - ० ० ० - | ० ० - ० --]

आमरांसवे बहरते 'मधुमाधवी' ती,
'अुद्धरिणी' श्रवणी ये पिकभावगीती,
'सिंहोन्नता' अुपवनीं दुमके कपोती—
कोठे वसन्ततिलका दयिता अहो ती ? (४)

ऋषभ (२१) [० ० - ० - ० ० ० - | ० ० - ० --]

नृप नाभि होय जगतांत खरा सुदैवी,
महिषीहि धन्यच तयापरि मेशदेवी,
सुत हो तयास, जिन तोच विरक्तराज,
ऋषभ प्रणम्य म्हणुनीच जगास आज. (५)

स्वर्णाक्षी (२३) [--- ! ~ - ~ ~ ~ - ! ~ ~ - ~ - -]

सोनेरी किती विपुल हा तव केशभार,
कान्तीचें सुवर्ण विलसे किति हें अपार !
प्रेमाची कुणी भिक तुझ्या जवळोनि याची,
—स्वर्णाक्षी ! क्षुधा अजुनि का तुज सोनियाची ? (६)

अिन्द्रवंशा (२६) [--- ~ - - | ~ ~ - ~ ~ ~ -]

खाणीतही दुर्मिळ रत्न सुन्दर,
होती जरी प्राप्त अुदण्ड पत्थर;
देती कसे मान तयांस सन्मती
जे अिन्द्रवंशामधि फक्त जन्मती ? (७)

भरत हें वृत्त देत नाही. याचीं अुदाहरणे फारच दुर्मिळ आहेत. वंशस्थाप्रमाणे या वृत्तांत सर्गचे सर्ग लिहिलेले आढळत नाहीत. (वबृ ३०/१५, ४२/५८) हीं दोन अिन्द्रवंशाचीं अुदाहरणे आहेत. भागवतांत अधिक मिळतील. श्रीरामचन्द्रसूर्प्रणीत ‘जिनस्य दृष्टान्तगर्भस्तुतिद्वात्रिंशिका’ हें स्तोत्र मात्र अिन्द्रवंशावृत्तांत आहे. मराठींत वर्नविहार १ ला सर्ग आणि ‘मजुरावर अुपासमारीची पाळी’, (केक ४२) ही कविता हीं अिन्द्रवंशावृत्तांत आहेत.

“ अश्रान्त देखूनि वनप्रिया रवा
साड्ये कनिष्ठा वचनप्रिया रवा
हे द्रौपदी जे सुकुमार राणी
चालोनिया कष्टलि फार रानी ” (वाविप १/६२)

हें अिन्द्रवंशा आणि अिन्द्रवंशा यांच्या मिश्रणाचें अुदाहरण आहे.

वंशस्थ (२८) [~ - ~ - - | ~ ~ - ~ - ~ -]

कवी महणूनी भजतां तया जनी
महणे तुका, बोलविता दुजा धनी;
असे हरि प्रेरक राग-योजनीं,
क्षणैक वंशस्थ दिसे दिसो धवनी. (८)

“ अनेन दष्टो मदनाहिना हि ना
न कश्चिदात्मन्यनवस्थितः स्थितः
मुमोह वोऽयोर्हर्षचलात्मनो मनो
ब्रह्म धीमांसंच स शन्तनुस्ततुः ” (असौ १०/५६)

हा आणि याच्या पुढील श्लोक दोन्ही, चरणांती येणाऱ्या निरन्तर अक्षराभृतीसाठी विचारणीय आहेत.

अिन्द्रवंशा—वंशस्थ मिळून होणाऱ्या अुपजातीचीं अुदाहरणे भागवत वगळल्यास संस्कृतात दुर्मिळच आहेत. भाक २२ हें ओकच अुदाहरण मला आढळलेले. कुस १४ व्या आणि १५ व्या सर्गात अशीं अुदाहरणे आढळतात हें ते सर्ग प्रक्षिप्त आहेत याचेंच ओक योतक आहे. अमरचन्द्रसूरीने मात्र बालभारत आदिपर्व ८ वा सर्ग आणि पद्मानन्द ३ वा सर्ग हे या अुपजातींत रचिले आहेत. शिशुपालवधाचा १२ वा सर्ग आणि हरिचन्द्रकृत धर्मशार्माभ्युदयाचा ९ वा सर्ग हे अिन्द्रवंशा—वंशस्थ मिळून होणाऱ्या शिशिरानामक अर्धसमवृत्तात आहेत. वनृ (१२/९, ४२/३४) हीं दोन अुदाहरणे हि शिशिराचींच आहेत.

“ अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितं
सुरक्षितं दैवहतं विनश्यति
जीवत्यनाथोऽपि वने विसर्जितः
कृतप्रयत्नोपि गृहे न जीवति ” (शाप ४४६).

मराठींत पुढील अुदाहरण सुप्रसिद्ध आहे.

“ पितां स्तनाते क्षणमात्र राहणे,
महादरे मातुमुखासि पाहणे,
वकत्रांत ते दुग्ध तसेंचि वाहणे,
तेणेचि फूल्कार करूनि नाहणे ”. (मोसारा ७/२)

हा ७ वा सर्ग (मोसग्र ८/४९७) या अुपजातींत आहे.

मञ्जुभाषिणी (२९) [० - ० - - | ० ० ० - ० - ० -]

अुगीच का हें हृदय ने हरूनि ती ?

अहा प्रियेची चतुरता स्मरूं किती !

दुरुनि नेत्रां दिपवि ती सुहासिनी
धरी श्रुतीही करुण मञ्जुभाषिणी. (९)

“ प्रतोलिकानां प्रतिदिशं वहिर्दिवि
ध्वजाः सहस्रेण लघुभिर्धर्वजैर्वृत्ताः
वसुः पताका ध्रुवममीषु पल्लवा
विमोर्नभोमण्डपगकीर्तिवल्लिजाः ” (अप १४/९०)

भिजी १४३ वी कविता या मञ्जुभाषिणीवृत्तांत आहे.

मृदङ्गा (३०) [- - ~ - ~ ~ ~ - | ~ ~ - ~ ~ ~]

आशाळुनीच कुणि देअिल औंकुनी धन
चाढूक्किने निज महत्त्व गमाविती जन;
आधीच घे करुनिया मुखलेप-सोय तो
काढी मृदङ्गा मधुर ध्वनि, धन्य होय तो. (१०)

हें वृत्त कविप्रिय होण्याजोर्गे आहे.

लक्ष्मी (३१) [- - ~ - ! ~ ~ ~ ~ - ~ - ~ -]

लक्ष्मीमुळे अुलट खुलेच लक्ष्म तें,
लक्ष्मीविना अिहसुख सर्व भस्मतें;
लक्ष्मी करी प्रखर रणीहि नन्दन—
लक्ष्मी ! तुला कवण करी न वन्दन ? (११)

रुचिरा (३२) [~ - ~ - ! ~ ~ ~ ~ - ~ - ~ -]

न जीवनी मधु रुचि अड्गनेविणे,
रुचे कसें अरुचिर कण्ठणे जिणे;
वियत्पदाहुनि घडतां घडो च्युती,
धरी अुरीं धन रुचिरा क्षणद्युती. (१२)

भिजी १३९ वी कविता या रुचिरा वृत्तांत आहे. पुढील श्लोकांत रुचिरा नि
वंशस्थ यांचे मिश्रण आहे:—

“ निहत्य तं नरपतिमिन्द्रविक्रमं
सखायमिन्द्रस्य तदैन्द्रिराहवे
ततो परांस्तव जयकाडिक्षणो नरान्
वभञ्ज वायुर्बलवान्द्रुमानिव ” (मभा-द्रोप २९)

हा इलोक अर्धसमवृत्तासारखा आहे; पुढील तसा नाही.

“ ततो रथद्विपभटसादिनायकैः
करालया परिवृत आत्मसेनया
मृदङ्गभेर्यानकशङ्खगोमुखैः
प्रधोप्रधोपित्कुमो निराक्रमत ” (भाग १०/७१/१४)

‘ कोणोदय ’ (३२ अ) [--- | ० ० ० ० - ० - ० - -]

“ कोणोदये भगुतनयेऽस्तचक्रसन्धौ
वन्ध्यापतिर्थदि न सुतक्षर्मिष्टयुक्तम्
पापग्रैहर्वर्यमदलग्राशिसंस्थैः
धीणे शशान्यसुतकलत्रजन्मधीस्ये ” (ववृजा २३/४)

रुक्मिणी (३३) [० - ० - ! ० ० ० ० - ० - ० - -]

वरील का कधि गवच्यास राजवाळी
जरी तिच्या मनसिज अन्तरास जाळी ?
परी शके अवगणुं नीच रुक्मि-नीती
हरीस हो प्रिय म्हणुनीच रुक्मिणी ती. (१३)

“ कृपाघना, मजवर सुप्रसन्न व्हावें,
अनाथ मी, सतत सहाय तू असावें;
तुझ्याविना अितरसखा नसेचि मातें,
त्वदाश्रये सहज तरेन मी भवातें ”. (पार)

(मोकुल ४/४८) हा इलोक रुक्मिणी वृत्ताच्चाच आहे.

“ सु ”-रुचिरा (३४) [० - ० - ! ० ० ० ० - - ० - -]

हवी भर्वी रुचिर सखी शान्तवाया,
तिच्यामुळे अधन भुले भ्रान्त वाया;

समर्थ जो अुचित पहा तोच तीज—
जगांत का न सुरुचिरा युद्धबीज ? (१४)

मिजी १४० वी कविता या सुरुचिरा वृत्तांत आहे.

प्रहर्षिणी (३५) [--- ! - - - -]

आकाशीं जलकण तो त्यजूनि माय
रङ्गूनी रविकरसङ्गतीत जाय;
येतां तो दुरि न करीच दुर्दिनीं ती,
वात्सल्ये अुरिंच धरी प्रहर्षिणी ती. (१५)

संस्कृतात सौन्दरनन्द (१७/७१-७३) हे श्लोक प्रहर्षिणीने आहेत. मराठीत प्रहर्षणरामायण (मोसग्र ७/४४३), वनविहार २ रा सर्ग आणि रेन्द्राळकरकृत 'शुक्राची चान्दणी' (रेक १/३०५) ही प्रकरणे प्रहर्षिणी वृत्तांत आहेत.

‘म्लेळळ’ (३६) [--- - - - - -]

“ म्लेळळानामथ दोष्मतामधीशितारा—
वादत्तावधिकालपालनात्तचित्तौ
वीरेन्द्रान्कथमप्यमूनिवार्य युद्धात्
भेजाते शिविरं निजं निजं रयेण ” (नह १२/७९)

घनमाला (३७) [. . . . ! - - - -]

हिंगवी का कुणि तुजला म्हणून काळी ?
नयने हीं मदिर किती भरून आली ?
अलि न शिवे कधि वघ केतकीस पोरी,
घनमाला सरस पहा कधी न गोरी. (१६)

मिजी १४९ वी कविता या घनमाला वृत्तांत आहे.

‘मधुमक्षिका’ (३८) [- . . . ! - - - -]

कां वनतां अुगिच जगांत दीन गाझी ?
दीनसखा प्रभु न दिसे, दशा वधा ही ?
तृप्त तुम्ही अजुनिहि त्या भिकेवरी कां ?
सङ्घ करा, मधु मधुमक्षिकेपरी खा. (१७)

छन्दोरचना

४१७

“ सृष्टिमधे असति अनेक दाखले, ते
पाहुनिया वहु मनुजा सुबुद्धि येते;
साचविती मधु मधुमक्षिका जुळून
कोऱ्यवधिदुमदिस्वरांवरि भ्रमून.” (भिजी पृ. १०३)

भिजी १६५ वी कविता ही रुकिमणी वृत्तांत आहे म्हणून तेथे म्हटले आहे तें चुकीचें आहे. ती या नवीन ‘मधुमक्षिका’ वृत्तांत आहे.

रमा (३९) [ॻ ॻ ॻ ॻ - ! ॻ ॻ ॻ ॻ - ॻ - ॻ - -]

त्यजुनि हरी हरं वघतां हरिप्रियेला
अुर फुढुनी कवण रसातलीं न गेला ?
कनक कुठे ? तनुहि वने अखेर माती,
हरिचरणीं रमुनि ठरू शके रमा ती. (१८)

“ नृपति तदा नमुनि करें कुशासनातें;
कुलगुरुच्या करि वहु मान्य शासनातें;
हरिजिदरिप्रति हरिसैन्यराज राजा
मग जनक क्षितिपतिच्या म्हणे घरा जा.” (मोकुल २/९)

भिजी १७९ वी कविता रमावृत्तांत आहे.

“ निर्मला ” (४०) [ॻ ॻ - ॻ - ॻ -]

सखि, तू जशी मला
तशी या महीतला
सुख देऊ कौमुदी
हिमशीत निर्मला. (१९)

रथोद्धता (४१) [- ॻ - ॻ ॻ ॻ - | ॻ - ॻ -]

चन्द्रकोर गगनांत शोभते,
तारकागण छुले समोवतें,
देवलोकमहिमनोशता
ही जणू प्रकटवी रथोद्धता. (२०)

प्रियंवदा (४२) [ॻ ॻ ॻ - ॻ ॻ ॻ - । ॻ - ॻ -]

काशि जिवास जगतीं हवी सखी
सचिर जी करिल संसूतीस की ?
खचित ती विमलसौख्यसम्पदा
ऋत न जी अवगणी प्रियंवदा. (२१)

‘चित्तबोधपञ्चक’ (खाक १९) आणि ‘हल्वा’ (च २४) या कविता
प्रियंवदा वृत्तांत आहेत.

“अभीष्ट” (४३) [ॻ ॻ ॻ - ॻ ॻ - । ॻ - ॻ -]

“नरक-अद्वयपाश जो हरी
वरि तयां युवतींस तो हरी;
द्विज तयाच सुमङ्गलाष्टकीं
रमति तेच जगीं अभीष्ट कीं.” (वाद्वा १/१०)

“सदनिं ठेबुनि सून अेकली
प्रथम यौवनसुन्दरी भली
कलश आपण घेऊनी करीं
द्विरदगामिनि जाय लौकरी.” (आकृ १)

या प्रकरणांतील ३ रा श्लोकहि याच वृत्तांत आहे.

ललिता (४४) [- - ॻ - ॻ ॻ - । ॻ - ॻ -]

दारिद्र्वशोकमय हा असे भव,
प्रेमें तयांतहि मिळेच वैभव;
येवोत मेघ कितिही न भर्ती तरी
सौवर्णी हास्य ललिता यहीं भरी. (२२)

हम्मीर महाकाव्य १२ वा सर्ग, अमरचन्द्रसूरिप्रणीतं पञ्चानन्द ५ वा सर्ग,
आणि अमरचन्द्रसूरिप्रणीत बालभारत, विराटपर्व, ३ रा सर्ग हे ललितावृत्तांत
आहेत.

कनकप्रभा (४५) [० ० - ० - ० ० ० - | ० - ० -]

वरवर्णिनी विधुमुखी सुवासिनी
असतां गृहांतच सुधांशुद्वासिनी
सुकुमार चम्पकदलापरी निकी
न पडेल केवि कनकप्रभा फिकी ? (२३)

विक्रमोर्वशीय (४/३३, ४/४३) आणि वबृजा (२/१३) हीं संस्कृतांतील कनकप्रभावृत्ताचीं प्राचीन अुदाहरणे होत. मराठीत 'त्यज सर्व रोप, मज पाव, कां सया' (मोसग्र ८/४७८) हे कनकप्रभावृत्ताचे अुदाहरण आहे. वनविहार ५ वा सर्ग, रणविहार ९ वा सर्ग, आणि गृहविहार १३ वा सर्ग, हे या कनकप्रभा वृत्तांत आहेत. या वृत्ताला मञ्जुभाषिणी म्हणणे योग्य नाही.

स्वागता (४७) [- ० - ० ० ० - | ० ० - -]

पद्मजेपरिस सुन्दर वाला
सिद्ध अर्थ चहुंही करण्याला
पातलीच जर होयुनि गेहीं
स्वागता कवण धाव न घेअ ? (२४)

प्राचीन मराठी कवितेत कविकिङ्करकृत गरुडगर्वमोचन हें प्रकरण वहुतेक स्वागता वृत्तांत आहे.

द्रुतपदा (४८) [० ० ० - ० ० ० - | ० ० - -]

जलधिजा जरि शके सुख द्याया,
परि तिचें सकल कौतुक वाया !
स्थिरमति प्रियतमा न सदा ही,
द्रुतपदा प्रणथि-मानस दाही. (२५)

वबृ (४/५३), वबृजा (४/६, ११/१०) हीं द्रुतपदाचीं संस्कृतांतील अुदाहरणे आहेत. मराठीत सुमादु (१३) हे अुदाहरण द्रुतपदाच्या निराळ्या आणि चुकीच्या लक्षणाप्रमाणे आहे. पुढील अुदाहरणात द्रुतपदा आणि स्वागता यांचे मिश्रण आहे.

“ अनुच्चरैः समनुवर्णितवीर्य
 आदिपूरुष अवाचलभूतिः
 वनचरो गिरिटेषु चरन्ती-
 वेणुनाहयति गाः स यदा हि ” (भाग १०/३५/८)

चन्द्रवर्तम् (५०) [- ~ - ~ ~ ~ - | ~ ~ ~ ~ -]

रूप चन्द्रमुखि, श्यामल तव हैं
 शुक्रतुल्यसुमनोगुणानिवहे
 भासते सुभग अन् रुचिर जसे
 चन्द्रवर्तम् अङ्गुमणित विलसे. (२६).

मणिरङ्ग (५१) [- ~ - ~ ~ - | ~ ~ -- -]

वर्ण हा हिमगौर तुळा गे
 सुन्दरी, खुलुं दे अनुरागे
 गुङ्गवी किति तैं वहिरङ्ग
 विम्बतां मधि हृन्मणिरङ्ग ! (२७)

‘लङ्का’ (५२) [~ ~ ~ - ~ ~ - | ~ ~ -- -]

विभवमत्त हरी परजाया
 तर वधे यश सत्वर जाया;
 जनकजा टिकली अकलङ्का,
 मलिन हो गतभर्तृक लङ्का. (२८)

‘ अभीष्ट ’वृत्ताप्रमाणेच ‘ लङ्का’वृत्तहि संस्कृतां आढळत नाही. याचें नाव ‘ जळतसे त्रिकुटाचल लङ्का ’ (भीमरूपी स्तोत्रे १२/३) या श्लोका-वरून घेतले आहे. “ नमन गा तुज हें भिमराया ” हें रामदासी स्तोत्र ‘ लङ्का ’ वृत्तांत आहे. ‘ लङ्का ’ वृत्ताचें आणखीहि अक अुदाहरण आहे.

“ हरि म्हणे गरुडा, हृदयांत
 अभय होअनि जाअं वनांत;
 वद तुं दाशरथी तुज वाहे,
 वचन वोलुनिया मग पाहे. ” (अग ३८)

पुढील पद्य हें लङ्का आणि स्वागता यांच्या अहेतुक मिश्रणाचें दिसतें.

“ सरसि सारसहंसविहङ्गा—

श्रासगीतहृतचेतस अत्य

हरिमुपासत ते यतचित्ता

हन्त मीलितदृशो धृतमौनाः ” (भाग १०/३५/११)

कुटजा (५३) [ॻ ॻ — ॻ — ॻ ॻ ॻ — | ॻ ॻ — —]

कमले तब्यांत भरलीं मधुने तीं,

नलगे निमन्त्रण, अली मधु नेती;

चुक्कला चुक्कनि रसिकोत्तम राया,

कुटजा, प्रसन्न कर रे भ्रमरा या. (२९)

हें वृत्त कनकप्रभावृत्तासारखें कविप्रिय झालेले दिसत नाही. शिशु (६/७३) या इलोकानन्तर अप (१४/३८) हा इलोक कुटजावृत्ताचा आढळतो. मराठींत वाढा (१/६) हा इलोक कुटजावृत्ताचा आहे. मोरोपन्तकृत साररामायणाचा १८ वा सर्ग आणि राप १४ वा सर्ग हे या कुटजा वृत्तांत आहेत. विष्णुकृत विद्वज्जीवन काव्यांतील (७/३१) या इलोकांत कनकप्रभा आणि कुटजा यांचे मिश्रण आहे.

प्रमिताक्षरा (५४) [ॻ ॻ — ॻ — ॻ ॻ ॻ — | ॻ ॻ —]

जरि निर्झरी कलरवें रमवी,

न परी निदाघसमयीं शमवी;

परि ही गभीर अतिशान्तजला

प्रमिताक्षराच जिववी मजला. (३०)

“ गळतीसमान नयने गळती

लपने न येति धड आलपने

निज विग्रहासि अुठवी निजवी

जनकात्मजा स्मरतसे जनका ”. (मोकुल ४/७०)

मोरोपन्तकृत वरदरामायण (मोसग्र ८/३३) आणि रणविहार ३ रा सर्ग आणि गर्वघ्वनि (सानिस १/५१) हीं प्रकरणे प्रमिताक्षरावृत्तांत आहेत.

अुथापनी (५६) [- - ० - ० ० ० - | ० ० -]

“ द्रष्टव्यमेव मृधमद्य सुरा-
नित्याहयन्त अिव केतुकैः
धुर्याश्वशब्दमदहासभृतो-
ऽन्योन्यं रथा रथजुंगं मिलिताः ” (अप १७/२०३)

याच्या पुढील चार श्लोकहि अुथापनीवृत्ताचेच आहेत.

यूथिका (५८) [- ० - ० ० ० - | ० ० - ० -]

रुद्ध होआनि वसे दयिता दुरी,
तस होय विरहें प्रिय तों अर्हं;
तीस तो कळवि धाङ्गनि दूतिका,
'मण्डपीं स्मित करी वघ यूथिका' ! (३१)

“ मुन्दरे प्रियतमे तर कोमळे
मातृकेपसि तुवा कृत सोहळे
निन्निले पुरविसी मम डोहळे
मैत्रिणी म्हणुनि केलिसि निर्मळे ”. (डिरस्व ३/९९)

“ बोलती विटपिं रम्य पिकावली,
कल्कलाठ करिती कपिकावली,
माणिडलें सरस नृत्य शिखावलीं,
पाहतां द्रुपदि फार सुखावली ”. (वाविप १/६०)

राप १३ वा सर्ग, किरातकृत 'आओ, भूक !' ही कविता (आमा सप्टेंबर १९१८) आणि 'गोविन्दाग्रजास' (ज्यो ४३) हीं यूथिकावृत्तां आहेत. अनन्तकवीच्या रचनेत यूथिका—जनकात्मजा यांचीं अुदाहरणे विपुल आढळतात. पुढील श्लोकांत स्वागता आणि यूथिका यांचें मिश्रण आहे.

“ जो सखा परम लोकपित्याचा,
राखितो ध्वज सदा कपि त्याचा,
तो युधिष्ठिर रवी सरतां धरी
स्कन्धयान करवी अमृताधरी ” (वावि १/६३)

“ योलतां सकृप जानकिवलभा
 दुर्भयें गजबजे हरिची सभा
 लागती कितिक ते क्षणिं कानीं
 ‘श्रीपते, न करि हे जन-हानी.’ ” (असु ५४)

अच्युत (५९) [- ~ - ~ ~ - | ~ ~ - ~ -]

रङ्ग हा, कुणि त्यास न मोजिते
 कषुनी पिकवी धन जो जितें;
 हो नृपालि पदच्युत मातली,
 लीन अच्युत हाच रसातली. (३२)

विद्याधर वा. भिडे यांच्या अन्योक्तिमञ्चरींतील २५ वा श्लोक या अच्युत वृत्ताचा आहे.

‘जनकात्मजा’ (६०) [~ ~ ~ - ~ ~ - | ~ ~ - ~ -]

“ रुदन ते करितसे जनकात्मजा,
 कुमति हे अुपजली कशी आत्मजा ?
 तुरग वान्धुनि जिवावरि औठला,
 पडतसे जननि होझुनि व्याकुला ”. (अकुल १/१९)

राप ८ वा सर्ग हा या ‘जनकात्मजा’ वृत्तांत आहे. या वृत्ताला विभावरी म्हणणे निराधार आणि चुकीचे आहे.

द्रुतविलम्बित (६१) [~ ~ ~ - ~ ~ - | ~ ~ - ~ -]

खनित चञ्चल यौवनमाधुरी,
 अुचित तेढ न ही, नच जा दुरी.
 अुलटां क्षण होशिल समुख,
 द्रुतविलम्बित गे मग तें सुख ! (३३)

पुढील श्लोकांत द्रुतपदा आणि द्रुतविलम्बित यांचे मिश्रण आहे.

“ कपिवरा, नगरि हे नव्ह लङ्का,
 सुट्ठ हे भवनदींतिल नौका;
 पुसशि नाम हिचे तरि द्वारका
 रसिकभाविकलोक-सुतारका ”. (अग १०)

कमलिनी (६३) [॥ ॥ - ॥ - ॥ ॥ - | ॥ ॥ - ॥ -]

भ्रमशी खरोखर अरे भ्रमरा, कुठे ?
किति गुड् निरर्थकच शब्द तुझा अुठे !
तपते अुन्हीं मधुरभावविशिष्ट ते
बघ मौनिनी कमलिनी जलिं तिष्ठते. (३४)

मिजी १४५ वी कविता या कमलिनी-वृत्तांत आहे.

सुन्दर (६४) [- ॥ - ॥ ॥ - | ॥ ॥ - | ॥ ॥ - ॥ -]

तूजवीण सखि, भूतल हें 'रमणीय' न,
सङ्गतीत तव नन्दन हो रमणी, वन;
भूपवी न तुजला 'मणिभूपण' हें तर
यास भूमविशि तूच खरोखर सुन्दर. (३५)

शिशु (१३/६९), रह (५/१२३) आणि सिद्धपिंकृत अुपमितिभव प्रपञ्चकथामधील (प्रस्ताव ४, पृ. ७२१) 'यो हि गर्वमाविवेकभरेण करिष्यते' हीं सुन्दर-वृत्ताचीं अुदाहरणे आहेत.

मङ्गला (६५) [॥ ॥ ॥ - ॥ ॥ ॥ - | ॥ ॥ - | ॥ ॥ - ॥ -]

कवण भूलविल अन्य तुझ्याविण अड्गना ?
जवळ तू न तर अन्द्रसमेतहि रङ्ग ना !
खाचित सानधाशील तूच मनोरथ भङ्गला,
रमणि, देअभि मज गे तव सङ्गति मङ्गला. (३६)

रह (४६/६७) 'त्रिदिववर्त्म घटितान्सहसाहितकम्पया' हा श्लोक या मङ्गलावृत्तांत आहे.

शालिनी (६८) [- - - - ! - ॥ - - ॥ - -]

थोरां सेवी आदराने सुखाने,
पोरां पाढी कष्टुनी कौतुकाने;
शालीनत्वे आचरी प्राति-नीती,
संसाराची श्रीच हो शालिनी ती. (३७)

महाभाष्यांतील "वृद्धिश्चिंवद्युक्तच हन्तेश्च धत्वं" ही शालिनीवृत्तांतील कारिका हें या वृत्ताचें प्राचीनतम अुदाहरण असेल. ववृजा (२८/३) या

श्लोकांतील 'निर्याणं स्यान्नष्टजन्महकाणः' या दुसऱ्या चरणांत ऋकारयुक्त व्यञ्जनापूर्वील अक्षरास गुरुत्व आले आहे ही गोष्ठ चिन्तनीय आहे.

वातोर्मि (६९) [- - - !]

देखें टेके क्षितिजीं हेमगोल,
सिन्धुपृष्ठीं लहरी वृत्यलोल;
कष्टाचा तो ज्वर सारा निमाला,
भेटे क्रीडातुर वातोर्मि-माला. (३८)

वबृ (४६/१७, ८४/६) ही वातोर्मीची संस्कृतांतील अुदाहरणे आहेत.

" लभांशकाद् ग्रहयोगेक्षणाद्वा
वर्णान्वदेद् बलयुक्ताद्वियोनौ
दृश्या समानान्प्रवदेत्स्वसङ्क्लयया
रेखां वदेत्स्मरसंस्यैश्च पृष्ठे " (वबृजा ३/४)

या श्लोकांतील तिसऱ्या चरणाचा दुसरा गण जर (.) च्या ठिकाणी (- . . - . - .) असा आहे तो नसता तर हें अेक नवीनच वृत्त झाले असते.

वैश्वदेवी (७०) [- - - - ! -]

तारुण्यद्वारीं ठाकतो जो किशोर
आश्र्याची तों साष्टि पाही समोर;
केवी स्त्रीत्वाची चारुता मुगध टेवी !
सेवी तो अेक प्रीति ही वैश्वदेवी. (३९)

संस्कृतात वैश्वदेवीची अुदाहरणे भासांत (भाऊ ६/५, भास्व १/९) हीं दोन आहेत. वाग्भटाच्या अष्टाङ्गद्वयांतील अुत्तरस्थानांतील (१३/१७) हा श्लोक वैश्वदेवीचाच आहे. मराठींत कुण्टेकृत राजा शिवाजी या काव्यांत सारखें भुजङ्गप्रयात वृत्त कण्टाळवाणे होउं नये म्हणून मधून मधून वैश्वदेवीची योजना केली आहे.

चन्द्रिणी (७२) [. ! -]

जरी तूळ्या शीर्षीं लोटते मेघमाला,
तरी लोटी मागे चन्द्र वेगें तमाला;

सुहासाचें कान्ते, तेज माझ्या घरांत
करी या जीवाची चन्द्रिणी चान्द-रात. (४०)

“ सुवर्णप्राकरेशानदिग्भित्तिभागे
बभौ देवच्छन्दः स्वामिविश्रामहेतोः
किलोल्कण्ठापूर्णे प्राप सर्वार्थसिद्धि—
विमानं तन्मानीभूय नाभेयनाथम् ” (अप १४/४७)

मिजी १४१ वी कविता या चन्द्रिणी-वृत्तांत आहे.

“राज”-लक्ष्मी (७३) [— — — ० — — ! — ० — — ० — —]

कष्टाळू भाबडे ते राजधानींत जाती,
औश्वर्ये तीं पहातां काय वाढे मजा ती !
स्वल्पाची विस्मृती दे लक्ष का राज-लक्ष्मी ?
शोभे सारें, न कोणा मोहवी राज-लक्ष्मी ? (४१)

“ तत्त्वानां विस्तरादा तेषु सङ्क्षेपतो वा
जीवाद्यानां नवानां योऽवबोधो यथावत्
सम्यग्ज्ञानं तदेतत् तच्च पञ्चप्रकारं
ज्ञेयं मत्यादि मुक्त्यारोहसोपानरूपम् ” (अप १४/२०८)

मन्दाक्रान्ता (७९) [— — — ! ० ० ० ० ० — ! — ० — — ० — —]

मेघांनी हें गगन भरूनी गाढ आषाढमार्सीं
होतां पर्युत्सुक मनि कुणी कान्त ओकान्तवासी
तक्रिःश्वास श्रवुनि रिक्षवी कोण त्याच्या जिवासी ?
मन्दाक्रान्ता ? सरस कविता कालिदासी विलासी. (४२)

कुसुमितलता (८०) [— — — — ! ० ० ० ० ० ० — ! — — — ० — —]

वस्त्रालङ्कारीं सजुनि रमणी वाढ पाही प्रियाची,
होतां शङ्कांहीं विकल मधुनी अशासाह्यासि याची;
तों ये मागूनी रमण, तिचिया स्पर्शितां पळवातें
होअी ती जैशी कुसुमितलता वेळिता मन्द वातें. (४३)

छन्दोरचना

२२४

“ तस्माद्विक्षार्थं मम गुरुरितो यावदेव प्रयात-
स्यक्त्वा कापायं यहमहमितस्तावदेव प्रयास्ये
पूज्यं लिङ्गं हि स्वलितमनसो विभ्रतः क्लिष्टबुद्धे-
र्नामुत्रार्थः स्वादुपहतमनेनाप्यवं जीवलोकः ” (असौ ७/५२)
मराठींत मोसग्र (८/५०८) हा इलोक या कुसुमितलतावृत्तांत आहे.

विस्मिता (८१) [~----- ! ० ० ० ० ० - ! - ~ -----]
किती शोभे तूझ्या नयनतिमिर्ण हृच्यविद्युद्विलास !
भिती का गे ककी कृतककलहे मेघविस्मूर्जितास ?
पुरें झालें आता ! वळुनि वधुनी अमृतदृष्टिरांगे
स्मिताची ती वृष्टी कर, नजर का रोखिशी विस्मिता गे ? (४४)

संस्कृतांत शिशु (२०/७९) आणि अप (१४/३९) हीं दोन विस्मिता-
वृत्ताचीं अुदाहरणे आहेत. पहिल्या अुदाहरणाच्या तिसऱ्या चरणाच्या शेवटीं
विस्मिता हा शब्द आहे. मराठींत भिजी २२४ वी कविता या विस्मितावृत्तांत
आहे.

चित्रमाला (८२) [---.--- ! ० ० ० ० ० - ! - ~ -----]
राहे सौन्दर्य कोठे ? मुकुलरदनीं, फुल्पद्माननीं का ?
प्रेमाचं स्थान कोठे ? मदिर नयनीं, मत्त पीन स्तनीं का ?
छे छे ! चन्द्रानना ती सकल मनिंच्या घालवी जा तमाला,
प्रेमाची सुप्रभा ती प्रतिपदि भवीं रङ्गवी चित्रमाला. (४५)

नन्दीमुखी (८३) [० ० ० ० ० ० - ! - ~ -----]
अभिरुचिच नसे स्त्रीस का ? केवि साहे
प्रियतम तिज तो स्वामि हो जो विवाहें ?
शशिमुखिविण कां हो न छन्दी सुखी तो ?
निरखुनि परि द्या शुद्ध नन्दीमुखी तो ! (४६)

“ शिशिररससरा राविविर्मर्मरारा
ददममततरा राजिजित्सत्सरारा
ससववसुसुरा-राममध्वधरारा
ततललददरा-राससत्वत्वरारा ” (रह ५/१३५)

चिन्नलेखा (८४) [-----! ० ० ० ० ० ० - ! - ० - - ० - -]

स्वर्णी कोणी प्रतिरति अपुल्या ध्येयमूर्तींस पाही,
आशापूर्तीस्तव हरिखुनि ती त्यास हृत्यग्र वाही;
तों जागी हो, हळहळुनि म्हणे, 'कोण ते ? वठिचले का ?'
ये साहाला प्रणयिजनपुनर्भीलनीं चिन्नलेखा. (४७)

पुष्पदाम (८५) [-----! ० ० ० ० ० ० - ! - ० - - ० - -]

होअूं ये दोघे निगडित सखये, प्रीतिच्या पुष्पपाशीं,
खेळूं कष्ठूंही प्रणयमयमने अनधकारीं-प्रकाशीं;
जेथे तू तेथे घर, तुजविं तो स्वर्गही दुक्खधाम,
प्रार्थी मी तूते, शिर नमवुनि घे, अर्पितों पुष्पदाम. (४८)

शोभा (८६) [० - - - - - ! ० ० ० ० ० ० - ! - ० - - ० - -]

किती वाटे चिन्ता जंव तुजवर मी प्रेम लागें कराया,
लिहूं दावूं केवी गहन भयतमीं भावनालेख राया ?
तुवां येवोनी तों अुलट विनवुनी दावितां प्रेमलोभा
कशी हृच्छन्द्रा रे, सरस पसरली पौर्णिमेचीच शोभा ! (४९)

स्वग्धरा (८८) [- - - - ० - - ! ० ० ० ० ० ० - ! - ० - - ० - -]

दणिक्षेपें जियेने सहज मज दिली पावन प्रीतिदक्षिः,
प्रासीसाठी जियेच्या तपभरन जणू मीहि केली प्रतीक्षा,
साधाया अर्थ चारी शुभ घटि वधुनी शान्त त्या मध्यरातीं
सम्राजी ब्हावया ये मजसह हरितें मदूर्गहीं स्वग्धरा ती. (५०)

महास्वग्धरा (८९) [० ० - - - - - ! ० ० ० ० ० ० - ! - ० - - ० - -]

ममता ठेवी धना, तू वरुनि दिसुनिही अन्तरङ्गीं न काळा,
निधि मोठा अमृताचा तव हृदयिं असे, कां न यावा झुमाळा ?
पडली सर्वेसहा ही सुतविरहतें होझुनी दग्ध राही
फुलवी भेदूनि हीतें, वघ कशी खुलते रे महास्वग्धरा ही. (५१)

माझे दुर्दिन या काव्याच्या अन्तीं 'करणाडिध माय बाळा' म्हणून जो

श्लोक आहे तो (गछ २/२१६) मधील चुकीच्या लक्षणाप्रमाणे आहे. माझे

छन्दोरचना

२२६

सहाध्यापक प्रो. कुन्दनगार यांनी मत्तेभविक्रीडित आणि महास्वर्गधरा हीं दोन वृत्तें मिळून होणाऱ्या अर्थसमवृत्तांत रचिलेला कानडी भाषेतील रब्रकृत गदायुद्ध (७/४१) हा जो खिस्तशक ९८२ मधील श्लोक माझ्या दृष्टोत्पत्तीस आणला आहे त्यावरून पहातां महास्वर्गधरा वृत्ताचें शुद्ध लक्षण मी वर दिलेल्या लक्षणाप्रमाणेच आहे असें दिसतें.

मालिनी (९०) [० ० ० ० ० ० - - ! - ० - - ० - -]

रुचिर मदिर नेत्रीं लोल नीलोत्पलें हीं,
अुजळ नितळ देहीं चम्पकार्चीं दलें हीं,
मृदुल मधुर ओर्ठीं लाल डाळिम्बफूल-
वशुनि तुज पडावी मालिनी, कां न भूल ? (५२)

चन्द्रिका (९८) [० ० ० ० ० ० - | ० - ० - - -]

विधुसम मुख हें म्हणूं कसें वाया ?
विधु वचनसुधा न देअि सेवाया.
विधु वितरिल काय ? वाह्यता शान्ती.
सखिमुख पसराच चन्द्रिका स्वान्ती. (५३)

कुटिलगति (१०१) [० ० ० ० ० ० - ! - ० - - ० -]

लपत छपत जे वाकडे चालती
अुरग-गण, नसे अुच्च त्यांना गती;
गरुड वघ कसा अमृतासी हरी,
कुटिलगति न रे भेटवी श्रीहरी. (५४)
“रघुकुलतिलका, मेदिनीपालका,
सहृदयपदका, पापङ्कोदका,
सुहृदलिकमला, नीरदश्यामला,
अतुलभुजवळा, भग्रक्षोवला !” (मोकुल ४/७४).

किरात. (५/१८) हें कुटिलगतीचें संस्कृत अुदाहरण असून मराठीत भिजी १३४ वी कविता या वृत्तांत आहे.

शरभललिता (१०२) [--- ! ु ु ु ु ु - | - ु - -]

हासे खेळे गुटगुटित हैं बाळ गोड,
पावे याच्याजवळ न कसें चित्त ओढ ?
चेण्डवाणी रमुनि दमवी हा दुज्यांना
दावी केवी शरभललिता हा पहा ना । (५५)

“ यावत्तच्चं न भवति हि दृष्टं श्रुतं वा
तावच्छ्रद्धा न भवति बलस्था स्थिरा वा
दृष्टे तत्वे नियमपरिभूतेन्द्रियस्य
श्रद्धावृक्षो भवति सफलश्चाश्रयश्च ” (असौ १२/४३)

असौ (१३/५६) हाहि श्लोक या शरभललितावृत्ताचाच आहे.

प्रवरललिता (१०३) [ु - - - - ! ु ु ु ु ु - | - ु - -]

दिली तीतें आधी सहृदय किती दक्षिणा मी,
दिसूनी ये तीचा नवलपरिच्ची वृत्ति नामी;
तिच्या औदासीन्ये हृदय अिकडे हाय चूर—
जयानन्दध्यानीं प्रवरललिता जाय दूर ! (५६)

शिखरिणी (१०४) [ु - - - - ! ु ु ु ु ु ु -]

जिच्या प्रीतीसाठी सरस कवने नित्य रचिलीं,
महायत्ने रत्ने मिळवुनि सु-वर्णांत खचिलीं;
जिच्ची छाया वाया भुलविच जिवा या निशिदिनीं
कुठे आता कान्ता शिखरिदशना ती शिखरिणा ? (५७)

“ गजालिश्रेष्ठा या अतिनिविडकान्तारजठरीं
मदान्धाक्षा मित्रा, क्षणभरहि वास्तव्य न करीं.
नखग्रांनी येथे गुरुतरशिला भेदुनि करि—
भ्रमाने, आहे रे शिरिकुहरि हा निद्रित हरी ” (खाप्राक २६)

असा (१४/५०) हें शिखरिणीचे ओक प्राचीनतम अुदाहरण आहे.

छन्दोरचना

२२८

पुट (१०६) [० ० ० ० ० ० - - ! - ० - -]

वरवर बघशी तों मृत्तिका ही,
श्रम कर तरुणा, निवृत्ति कां ही ?
चल खण कुदलीने, हाण यत्ने,
कर-पुट भरूनी दे खाण रत्ने. (५८)

“कनक”—गौरी (१०७) [० ० ० ० ० ० - - ! ० ० ० - -]

जुळुनि कर घडे का हृदययोग ?
प्रणयाहि म्हणवे का निवळ रोग ?
वघ हरि किति काळा, भुलानि सौरी
वनलिच कशि राधा कनकगौरी. (५९)

क्षमा (१०९) [० ० ० ० ० ० - - ! ० - ० - -]

किति जरि कुणि केले प्रहार, साही
करि सतत तपस्या पहा रसा ही.
प्रभु अवतरतो या क्षमा—प्रभावें,
जन हिज म्हणतात क्षमा स्वभावें. (६०)

भिजी १३५ वी काविता या क्षमावृत्तांत आहे.

लय (१११) [० ० ० ० ० - ! ० - ० ० - ० -]

मधुर अधरीं तुझ्या मिळता सुधा
कुडानि दुसरी थुलेल अता क्षुधा ?
मदिसनयने, नकोच सुरालय,
प्रणविं तुक्षिया घडोच पुरा लय. (६१)

भाराक्रान्ता (११२) [- - - - ! ० ० ० ० ० - ! ० - ० ० - ० -]

श्रीरामाच्या सरल चरितीं प्रमाद न सापडे,
सम्मोहीं तो नरमणि पुढे कसा मनसा पडे ?
'हा हा सीते !' वचनिं, हृदयीं वसे तंव नित्य जी
भाराक्रान्ता असुनि तिज तो कसा विपिनीं त्यजी ? (६२)

कुरड्गिका (११४) [- - - - ! ० ० ० ० ० - ! ० - ० ० - ० -]

गाण्याने तूळ्या अुचित गमतें मुकेपण ये पिका,
कान्तीने तूळ्या असुनि गहिरा गुलाब पडे फिका,
स्वारस्ये तूळ्या भ्रमर छुलतां रडे न सुरड्गिका ?
पाहूनी तूळीं रुचिर नयने दडेच कुरड्गिका. (६३)

मकरन्दिका (११५) [० - - - - ! ० ० ० ० ० - ! ० - ० ० - ० -]

शिरीपवृक्षाते कुसुमभर ये, पलाशाहि रड्गातो,
न गे हा आमाचा परिमल परी प्रमत्त अनड्ग तो !
सुयोगाची आता विरहिद्वदया विलम्बित सन्धि कां ?
किती वृक्षीं आर्तिस्वर मधुर ही करी मकरन्दिका ! (६४)

अपराजिता (११६) [० ० ० ० ० ० - ! ० - ० ० - ० -]

तरुण अकरणे, अिथे लवले किती,
तुडविलि द्वदयें तुवां अबले, किती !
प्रगटविं महिला-स्वभाव खरा जिता,
रडतच बसती ख्रिया अपराजिता. (६५)

चल (११७) [- - - ! ० ० ० ० ० - ! ० - ० ० - ० -]

कान्तेहूनी प्रबलतर तसें प्रतिष्ठित काञ्चन !
त्याच्यामागे कुणि धडपडतां न त्यामधि लाञ्छन !
आसक्ती ही कधि न अुपशमे, अखण्ड करी छल,
त्याच्याठार्यी अचल जनरति, स्वतःच जरी चल ! (६६)

भुजङ्घाविजृम्भित (१२१) [विद्युन्माला ! चल । ० ० - | ० - ० ० - ० -]

“ लक्ष्मीच्या अुन्मादें दीना सतत तुडवि अकरुण तो
पडे नरकामधी,
दुर्देवाने गेली लक्ष्मी तर अनुभवि नर नरका
अिथे मरणावधी;
दारोदारीं भिक्षेसाठी भ्रमण करिल सहुनि अहो
तिरस्कृति दुक्खदा,

लक्ष्मीपुत्रांनो, अुन्मादा त्यजुनि अुपकृति करित जा
अनाथ जनीं सदा” (भिजी २५३ वी)

भुजङ्गविजृम्भित ह वृत्त भरतपिण्डगालांनी साडिगतले असून प्राचीन
वाञ्छयांत याची अुदाहरणे गावत नाहीत. शुद्रककृत पद्मप्राभृतकांत दोन
आणि वरसुचिकृत उभयाभिसारिकामध्ये ओक अर्शीं तीनच अुदाहरणे मला
सापडलीं.

हरिणी (१३४) [ॻ ॻ ॻ ॻ ॻ - ! - - - ! ॻ - ॻ ॻ - ॻ -]

खचित दुबळे होणे मोठे असे जगि पातक,
प्रभुहि दुबळ्यांचा देखा हा खरोखर घातक;
नहि सुभगता दौर्वल्यीं या, छळूं कुणि ही शके,
तरि हरिकटी, कां व्हायें तू मने हरिणी सखे ! (६७)

‘विरह’ (टिक ९६) ही कविता हरिणी वृत्तांत आहे.

‘जननीमुदे’ (१३५) [ॻ ॻ ॻ ॻ ॻ - ! - - ॻ ॻ - ! ॻ - ॻ ॻ - ॻ -]

“ वद्युतरमनूराधारयता मुखैरखिलश्रुती—
र्नेलिनजनुपा निर्मातुमहो यदम्य न शक्यते
कथमिह तव स्तोत्रे कवयः शक्ता (?) स्वयामिन्दरे
जगति दिशावः शक्याऽर्थं कृतोऽथ वा जननीमुदे ” (वेलस १५/१७)

हारिणी (१३९) [- - - ! ॻ ॻ ॻ - ! - - ॻ - - ॻ -]

दृष्टिशेपे मृत जरि करी, सळीवनी तन्मुखीं,
अुच्चारीना जरि मधुवर्ने, चर्या सदा कौतुकी;
प्रेमामार्जीं बुडवुनि पहा होओ भवीं तारिणी,
सेवाधर्मे वनुनि महिणी चित्तास हो हारिणी. (६८)

छाया (१४१) [ॻ - - - - ! ॻ ॻ ॻ ॻ - ! - - ॻ - - - -]

सदा जीवाते या प्रिय सुखद जी ग्रीष्मांत छाया जशी,
मुखच्छाया जीची वयुनि गगर्नी घे पाण्डुतेला शशी;
विनम्रा छाया जी जणु पद धरी, माजे न सत्तामदे,
मिळे ती या वक्षीं सहजच जशी छाया प्रकाशामधे. (६९)

केसर (१४३) [- - - ! - ! - - . - - - -]

पुण्यामाझी दिसति कुठकुठे रड्गाकृती मात्र तीं,
कोठे गन्ध प्रखर अरुचेर, प्रेमास ना पात्र तीं;
जातां कोमेजुनि कुणि न वधे निर्वारि जैसें सर,
नासाग्रीं जे धरिति जरि सुकें तें ओकलें केसर. (७०)

वळिच्चता (१४४) [- - - - ! - ! - - - - - -]

नाथा, अर्धाड्गी घनतमविपिनीं अर्ध्याच्च वस्त्रानिशीं
टाकोनी गेलां अवन्नित अुढुनी कोठे कशाला निशीं ?
निन्दावें आता खडतर अपुल्या माझ्याच्च मी सञ्चिता—
दुर्दैवें राजन्, चुकुनिहि मजला कां हो असे वळिच्चतां ? (७१)

रोहिणी (१४६) [. . . . - ! - - - ! - - . - - - -]

जशि न कविता ये तर्काच्या व्याख्येमधे कोणिडतां
तशि निसटशी हातांतूनी, पाशीं जवें ओढितां;
मग झुलविशी कां गे औंशी घालानि तू मोहिनी ?
प्रिय अशि कशी होशी कान्ते, चन्द्रा जशी रोहिणी ? (७२)

ज्योत्स्ना (१४७) [- - - - . - - ! - - . - - - -]

जीच्या सौम्य प्रभावें भावामुधी नाचतो,
क्रीडामत्त प्रमाथी होआ न केव्हाच तो;
स्वप्रसृष्टीवरी ये जीच्या वचें मोहर,
औशी माझी सखी ती ज्योत्स्नाच चेतोहर. (७३)

“ सिद्धान्तोकेषु शुद्धा तत्त्वेषु यद्वासना
सम्यक् सम्यक् तमेतच्छङ्कादिदोपोज्जितम्
जायेतैतन्निसर्गात्संसर्गतो वा गुरोः
संसारस्फाररूपाऽकूपारपारप्रदम् ” (अप १४/२०९)

शार्दूलविक्रीडित (१५१) [- - - . . - - - - - ! - - - - - -]

शाहाच्या पुढती लवे न, न लगे याला जहागीर हा !
स्थापाया वघतो स्वराज्य ?— चल जा वेड्या ! अभागी रहा !

नात्याचे म्हणती, कुलाधम पहा आम्हां करी ब्रीडित—
शार्दूलासच कौतुकास्पद गमे शार्दूलविक्रीडित. (७४)

असौ (११/६०) हें शार्दूलविक्रीडिताचे अेक प्राचीनतम अुदाहरण दिसते.

मत्तेभविक्रीडित (१५३)

[~ ~ - - ~ ~ - ~ - ~ ~ ~ ! - - ~ - - ~ -]

जन येती चळुनी तटावर किती देखावया कौतुक,
दिसती काय तरी प्रफुल्ल अितक्या दाटीत अत्युत्सुक !
परि होती किति आगडांत हृदयें नावेक समीलित
जंव हो सादिसवें भयड्कर असें मत्तेभविक्रीडित. (७५)

संस्कृतात औहोलेशिललेखांतील ‘वरदातुङ्गतरङ्गरङ्गविलसद्हंसावली-मेखला’ हा अेक श्लोक आणि वेलस (१५/१३, १५/१५) हे दोन श्लोक मत्तेभविक्रीडिताचे आढळले. मराठींत मिजी २२८ वी कविता ही मत्तेभविक्रीडितात आहे.

शार्दूलविक्रीडिताच्या रचनेत मध्येच अनवधानाने ओखादा चरण मत्तेभविक्रीडिताचा येतोः—

(१) “स्थाप्या चासनमस्य चाह नृपतिर्गच्छ प्रवेशं दद
असितः सारथिवाक्य श्रुत्वमुदितः प्रोत्या सुखेनान्वितः”
(लवि पृ. १२५)

(२) “पहिल्याने नृप काय वाक्य वदला ? हेही कशा अुत्तरा
देअूनी नृप तोषला, वद भला त्या सर्वही विस्तरा ”
(वावि २/६).

मदनललिता (१५७) [- - - - ! ~ ~ ~ ~ - ! - - ~ ~ ~ -]

शब्दांना का जुळबुनि लर्यां ये त्यांत कविता ?
पाडी स्वानंतीं दुरुनि ठिणगी का दिव्य सविता ?
का ये लक्ष्मी हृदयमर्थनीं जी कश्मल हरी ?
का ही आहे मदनललिता आनन्दलहरी ? (७६)

क्रीडा (१५८) [- - - - ! ० ० ० ० ० - ! - - ० ० ० -]

सुधादृष्टीने ती मज भुलवुनी नेअूनि विपिनी
कितीक स्वानंतीचीं करुण गुपितें साड्गे मधुदिनीं,
दरीमाजी लोटी चढवुनि सुखप्रोत्तुङ्गाशिवरीं-
अहा ती चार्वङ्गी अदय दग्धिता क्रीडा कशी करी ! (७७)

सुमधुरा (१५९) [- - - ० - - ! ० ० ० ० ० - ! - - ० ० ० -]

देवी केवी रुचावा तुजविण असा हा लौकिक मला ?
ठावा साज्या सुखाचा अनुपमच गे त्वत्सङ्ग गमला.
चिन्ता वाढे गृहींची जवळ असतां तू की सुम-धुरा,
कायावाचामनाच्या सुमधुरगुणे होशी सुमधुरा. (७८)

मिजी २१८ वी अेकश्लोकी कविता ही सुमधुरावृत्तांत आहे.

सुवदना (१६०) [- - - ० - - ! ० ० ० ० ० ० - ! - - ० ० ० -]

सारी जीचा मुखेन्दू सकल तिमिर अन् सन्तापहि दुरी,
दृष्टि रिंगध प्रसन्न प्रणय अुसळवी गम्भीराहि अुरीं,
आणी आकर्षुनी जी विबुधगुणवळे स्वर्ग स्वसदना,
संसारीं या असावी चतुर नरसखी ऐशी सुवदना. (७९)

संस्कृतांत आरम्भीं आरम्भीं (असौ ११/६२, १८/६४, भाप्र ३/७, ११)

सुवदनावृत्ताचीं अुदाहरणे पुष्कळ आढळतात; अुत्तरोत्तर तीं दुर्मिळ होत जातात.

सुरसा (१६१) [- - - ० - - ! ० ० ० ० ० ० - ! - - ० ० ० -]

वाहे खड्डे जयाच्या नररुधिरनदी हिंस्क रणीं,
राहे स्वाधीन त्याच्या गणुनि सकल ती स्तुत्य करणी !
काळे लाभो न लाभो त्रिदिव खचित त्या जो असुरसा,
भाळे त्याच्या प्रतापा क्षिति शिव शिव ! ही काय सुरसा ! (८०)

मिजी २१९ वी कविता या सुरसावृत्तांत आहे.

शार्दूलललित (१६२) [- - - ० ० - ० - ० ० ० - ! - - ० ० -]

सौन्दर्यासह हिंसता आशी कशी अेकत्राचि वसे !
पाचूचा रमणीय रङ्ग गरलीं नाचूनि विलसे.

वाटे भीति अथाङ्ग मोहुनि तरी हो चित्त चलित—
स्त्रीलालित्य न हें तुझें अकरुणे शार्दूलललित ! (८१)

श्रीसद्गुरुशतीस्तोत्र (सानिस २/१), भिजी २१२ वी, 'नारायण वामन
दिल्क ' (आगा ६१) या कविता शार्दूलललितवृत्तांत आहेत.

पृथ्वी (१६४) [० - ० ० ० - ० - ! ० ० ० - ० - - ० -]

बलाढ्यतम भेटां नर तयास पृथ्वी वरी,
स्वराज्य निजमानसावर परी तपस्वी करी;
नृपास जन पूजिता निजहितार्थ सत्ता—भयें,
परन्तु यति—दर्शना रूप अठूनि आपाप ये. (८२)

दिसे नच परसरीं प्रणय, अन्तरे वाञ्छित,
सुधाकर पहा स्वता सुकुनि हो वरी लाञ्छित;
करास नच याचिया, परि सुधेस भू स्वीकरी—
स्वताहि रविभोवती भ्रमण फोल पृथ्वी करी. (८३)

वबृ (२८/१४) या पृथ्वीवृत्तांतील श्लोकांत यति पाळलेला नाही.

मञ्जरी (१६८) [० ० - ० - ! ० ० ० - ० - - ० -]

तुज वाटते प्रणयभावना नश्वर
म्हणुनीच का करिशि तार आर्तस्वर ?
चल जा कुठेतरि पङ्क नको पङ्करीं,
सहकार हा वघ, कुठे परी मञ्जरी ? (८४)

संस्कृतांत शिशु (४/२४) आणि रह (५/४०) हीं दोन मञ्जरीचीं अुदाहरणे आहेत. मराठींत भिजी १४६ वी कविता मञ्जरीवृत्तांत आहे.

नलिनी (१७९) [० ० | - ० ० -]

कमले सुकर्लीं,
मधुते मुकर्लीं,
म्हणुनी अलिनी
त्यजिली नलिनी (८५)

“ स्मितविस्फुरिते
इजनि यत्र हिते
रतिस्फुलसिते
सुदशां ललिते ” (रस्तमा १६१)

“ सहसि व्रतिनीरभितः ” (रस्तमा २३७) या पद्यांत रमणीचीच चरणावली आहे. भिजी १० वी कविता नलिनीवृत्तांत आहे.

मधुभार (१८०) [० ० | - ० - ०]

“ जय चारुदाम-
ललनाभिराम
जगतील्लाम
रुचिहृत (?) वाम.” (रस्तमा १२५)

सुमालतिका (१८१) [० | - ० ० - ०]

पुणा (१/२१) हें कडवअ या सुमालतिकावृत्तांत आहे.

कन्या (१८२) [| - - - -]

“ काका काका
मारा हाका
बोका बोका
ठोका ठोका ” (ना. गं. लिमये)

भिजी १ ली आणि २ री कविता या कन्यावृत्तांत आहेत.

कुन्तलतन्वी (१८४) [| - ० ० - -]

प्रेमसुदें ही
जीवन देअी
संसृतिधन्वीं
कुन्तलतन्वी. (८६)

“ रागिणि माळा
आळवि बाळा

श्रीहरिलीळा

चित्त रसाळा ” (मका)

“ गांडिति मातें

पांडिपु भारी

सत्वर त्यातें

अशा, निवारीं.” (पार)

भिजी ३ री कविता या कुन्तलतन्वीवृत्तांत आहे.

मकरकशीर्षा (१८६) [। ० ० ० ० — —]

विधुवदना ही

झुलवित राही;

न चढवि ओर्धा

मकरकशीर्षा. (८७)

“ दिसवहुतंसो

णहसरहंसो

गिहुअणकन्दो

पसराडि चन्दो” (राक ३/२९)

रुस्तमा १२१ वरील ‘ जयजयवीर ’ मकरकशीर्षाच्या ७ चतुष्पद्या आहेत.
भिजी ८ वी कविता याच वृत्तांत आहे.

‘ सम्मद्जनक ’ (१८७) [। — ० ० ० ० —]

“ यः स्थिरकरुण—

स्तर्जितवरुण—

स्तर्पितजनकः

सम्मद्जनकः ” (रुस्तमा १६१)

“ वङ्कटभवया

रेखिव निळया

अम्बुजनयना

सिन्धुजवदना ” (डिश्व २०)

“ अङ्गन नयनी
ज्यासम रचुनी
भ्रूयुगधनुषे
वाजुनि रवसे ” (मका)

‘सौरीतटचर’ (१८८) [।——०००००]

“ सौरीतटचर
गौरीवतपर—
गौरीपटहर
चौरीकृतकर ” (रुस्तमा १६४)

“ स त्वं जयजय
दुष्प्रतिभय
भक्तस्थिरदय
लुप्तव्रजभय ” (रुस्तमा १६१)

गुरुमध्या (१८९) [००——००]

“ धृतगोवर्धन
सुरभीवर्धन
पशुपालप्रिय
रचितोपक्रिय ” (रुस्तमा ११८)

“ खलिनीदुम्बक
मुरलीचुम्बक
जननीवन्दक
पशुपीनन्दक ” (रुस्तमा १२०)

‘सौरभसङ्गित’ (१९०) [।—००—००]

“ माधव विस्फुर
दानवनिष्ठुर
यौवतरसङ्गित
सौरभसङ्गित ” (रुस्तमा १५०)

“ कुळकुमपुण्ड्रक
गुमितपुण्ड्रक
सङ्कुलकड्कण
कण्ठगरड्गण ” (रुस्तमा १३०)

द्रुतगति (१९१) [। ० ० ० ० ० ० -]

अनुदिन झगडा
करि धन पकडा;
निसदुनि परि तें
द्रुतगति वरितें. (८८)

भिजी १५ वी कविता या द्रुतगतिवृत्तांत आहे.

‘करुणापरिमल’ (१९२) [। ० ० - ० ० ० ०]

“ वरुणालयसम—
करुणापरिमल
कलभायितवल—
शालभायितखल ” (रुस्तमा १२६)

“ प्रकटीकृतगुण ” (रुस्तमा १२६) या पद्यांत या लगावलीच्या ६ चतुर्थ्या आहेत.

‘प्रपञ्चनन्दन’ (१९७) [० - ० - ० ०]

“ अरिष्टखण्डन
स्वमक्तमण्डन
प्रयुक्तचन्दन
प्रपञ्चनन्दन ” (रुस्तमा १२०)

तनुमध्या (२०७) [। - - ० ० - । -]

सूर्ती हृदयाला
देअी मधुवाल
शोभे मग पद्या—
माजी तनुमध्या. (८९)

“ चित्तेच्छित साड़गे,
औसा वर मागे;
स्वार्थी वहुसज्जा
जाली गतलज्जा ” (मोसग्र ८/५२२)

संस्कृतांत भाष्टिकाव्य (१०/१२) हें तनुमध्यावृत्ताचें अुदाहरण आहे.

कुमारललिता (२१८) [। ० - ० ० ० - । -]

हरूनि सुमनें ती
हरूनि तम नेती;
प्रमोद कितिं देती
कुमारललितें ती ! (९०)

भिजी १४ वी कविता कुमारललितावृत्तांत आहे.

मणिमाला (२२२) [तनुमध्याद्विरावृत्ता]

माझी प्रिय कन्या मुक्ता जणु वाटे
दृष्टी पडतां ती कौतूहल दाटे;
वक्षीं तिज घेतां शोभे कशी बाला
शोभे जशी तीच्या कण्ठीं मणिमाला. (९१)

“ विग्राप्रति सामें सन्नन्दनमोहे
जोड्हनि करांतें प्रार्थी रूप तो हें,
देहासहि देता दाता कवि शूर
चावा सुत कैसा प्राणाहुनि दूर ? ” (मोसग्र ८/५०३)

भिजी १२२ वी कविता मणिमालावृत्तांत आहे.

राजरमणीय (२२३) [कुमारललिताद्विरावृत्ता]

“ व्रजेन्द्रुरुपनन्दान्तरीणमतिनोदी
मनोज्ञतरवृन्दावनान्तरनुमोदी
अनःस्थजनयित्र्या निजाङ्कमुपनीतः,
कुरड्गनयननाभिः सहर्षमनुगीतः ” (रुस्तमा १७७)

या प्रकरणांत राजरमणीयाच्या ६ चतुष्पद्मा आहेत.

प्रीति (२२६) [। - ५ ० - - । -]

वन्ध पैक्याचा,
तन्तु औक्याचा;
ज्यास न श्री ती
त्या कुठे प्रीती ? (९२)

भिजी ४ थी कविता प्रीतिवृत्तांत आहे.

पद्मिनी (२३९) [प्रीतिद्विरावृत्ता]

गीतवाद्यांची आवडी मोठी,
दृश्य शब्दांची माधुरी ओर्ठीं,
चारुवेपा ये खावया वारें,
पद्मगन्धा ती पद्मिनी वा रे ! (९३)

भिजी ३८ वी कविता या पद्मिनीवृत्तांत आहे.

मदलेखा (२६१) [। - - - ० ० । - -]

आला माज गजाला,
हा अुच्छृङ्खल झाला;
हें गण्डस्थल देखा
या काळ्या मदलेखा. (९४)

“ वृष्णी फार दरारे
सूरा ये अति श्यारे
वीरां अन्त न लेखा,
छन्दों हे मदलेखा.” (ओलस्व ३/६)

“ देवा दीन-दयाळा
तारीं वा मज वाळा,
तोडीं या भवजाळा
जो तू दण्डिशि काळा ” (पार)

‘मणिचित्र’ (२६२) [। ० ० — — ० ० | — —]

“ हृदयं यस्य विशालं
गगनाभोगसमानं
लभतेऽसौ मणिचित्रं
नृपतिर्मूर्ध्नि वितानम् ” (पि ५४ टीका)

चित्रपदा (२६३) [। — ० ० — ० ० | — —]

वाक्य रसात्मक साधें
काय कुणास न साधे ?
सौख्य कुणास वदा तें
पाहुनि चित्र पदांतें ? (९५)

मिजी २५ वी कविता या चित्रपदावृत्तांत आहे.

“गुण”रुचिरा (२७०) [। — ० ० — ० ० | ० ० —]

सुन्दर जें वरिवरि तें
शीघ्र मना वश करितें;
वस्तु खरोखर अुशिरा
मोहवि जी गुणरुचिरा. (९६)

“ चित्रकलाविद रमणी
पञ्चसुरङ्गत सुमनी
गुणित वेलिसि तरणी
ओढिलि मन्मथजननी. ” (डिरस्व १/३१)

अमृतगति (२७१) [। ० ० ० ० — ० ० | ० ० —]

विसर तुझा मज न पडो,
स्वहितच केवळ न घडो,
नित मज निर्मल मति दे,
हरि, मज अमृतगति दे. (९७)

‘तृष्णा’ (२७३) [। - - ० ० - । - ० ०]

“ तृष्णां त्यज धर्मं भज
पापे हृदयं मा कुरु
अिष्टा यदि लक्ष्मीस्तव
शिष्टाननिशं संश्रय ” (पि ५४ टीका)

‘सञ्चल’ (२७४) [। - ० ० ० ० ० ० | - ० ०]

“ सञ्चलविनकिलकुण्डल
मणितवरतनुमण्डल
कुण्डलिपतिकृतसङ्गर
स्वण्डितभुवनभयङ्कर ” (रुस्तमा १२४)

“ अम्बुजकिरणविडम्बक
स्वञ्जनपरिन्चलदम्बक
चुम्बितयुवतिकदम्बक
कुन्तललुटितकदम्बक ” (रुस्तमा १२८)

अलोला (२७५) [मदलेखाद्विरावृत्ता]

“ भ्रूलेखां किमरालां त्वं निर्मासि करालां
कि वा पश्यसि वामं संरम्भादभिरामम्
दिष्टथा काननलोला हेलोत्कुळकपोला
वृत्ता त्वं हरिहस्ते त्रातान्यो भुवि कस्ते ” (रुस्तमा २५०)

याच्या नन्तरचा श्लोकहि अलोलावृत्ताचाच आहे.

श्लोकांत मध्यान्त्य यमक असल्याने चतुष्पदीची अष्टपदी करून वृत्त मद-
लेखाच मानण्याकडे प्रवृत्ति होते. भिजी १६३ वी कविता ही अलोलावृत्तांत
आहे.

मेघवितान (२७८) [० ० | - ० ० - ० ० | --]

जरि दुर्दिन येऊ घरांत
तरि सुप्रभ तू दिनरात;

यहभूषण तू हसितांनी
शशि ज्यापरि मेघवितानीं. (९८)

‘रामा’ (२८०) [- - | ∙ - ∙ - - | - -]

“रामासि तो म्हणे, रे तोका,
नाहीच तूज काही धोका;
मन्नाम मीरवीशी लोकीं,
तें सोडवावया आलों कीं.” (मोसग्र ८/५१६)

स्त्रीतें म्हणोत काही कोणी,
जाती अचूक ते झिड्गोनी !
कां मा नकोच मध्यक्षामा
श्यामा मनोभिरामा रामा ? (९९)

नवमालिनी (२८२) [∙ ∙ ∙ ∙ | - ∙ - ∙ ∙ ∙ | - -]

कुसुमित हेमचम्पक न अेक,
सुधवल पारिजाततरु देख;
सरसिज पुळ नेत्र सुखदायी,
बघ नवमालिनीच वसुधा ही. (१००)

गान्धर्वी (२८७) [| - - - | - - -]

ब्रह्मानन्दीं जीवाला
झोके देअी जी वाला
गङ्गा काव्याची वाहे
गान्धर्वी ती जाणा हें. (१०१)

मिजी १२ वी कविता गान्धर्वीवृत्तांत आहे. धात्री हें तेथे दिलेले नाव निराधार दिसतें.

कलह (२९०) [| ∙ ∙ - - ∙ ∙ | - - -]

“रसनालोल नरा टाळा,
वहु तो पोटिं असे काळा

रसनेचेच तया भोग
प्रिय होती न सुहृद्योग ” (भिजी)

ही भिजी २८ वी कविता सरलावृत्तांत नव्हे तर या कलहवृत्तांत आहे.

“सद्”-वृत्ता (२९३) [। ० ० ० ० ० ० ० ० | — —]

सुति जरि किति कवि मन्याची
करिति तरि न बुध तें याची;
रुचिर चषकिं करि तें नृत्ता,
अुचित न लव परि “सद्”-वृत्ता. (१०२)

भिजी ८९ वी कविता सहदळावृत्तांत नव्हे तर या सद्वृत्तावृत्तांत आहे.

“अभिरामा” (२९४) [। — — ० ० — | ० ० — —]

कां पाण्डुर तूं शशिराया ?
ही प्रीति पहा कशि वाया !
माझी न कुणी नभिं रामा—
अन् दूर सदा अभिरामा. (१०३)

मणिबन्ध (२९६) [। — ० ० — — | — ० ० —]

चाटुवचांनी कां झुकतां ?
स्वत्वमहत्वा कां मुकतां ?
होय कसें लोकीं न हसे ?
की मणिबन्ध क्षीण असे. (१०४)

भिजी २६ वी नि २७ वी या कविता मणिबन्धवृत्तांत आहेत.

कनक (२९७) [। — — ० ० | — ० ० —]

कान्तेची रति हाय अुरीं,
तारुण्यासह जाय दुरी;
आसत्ती परी भीषण की
जी आ—जीव वसे कनकीं ! (१०५)

“ नाना वाजति वाद्यावनी.
 घोरें कापतसे अवनी
 भूपा लागुनि जोर महा
 दक्षा छन्द मनोरम हा.” (ओलस्व ४/७)

दक्षा या नावाला कोठे आधार गावत नाही.

चित्रगति (२९८) [। - ० ० - ० ० | - ० ० -]

हीन गुणे नर त्याजकडे
 जाय तरी गुणिराज पडे;
 दंशुनि त्यास दरिद्र-मती
 व्यक्त करी निज चित्र गती. (१०६)

“ सद्घन चिद्घन नायक जो
 संसृतिसागरतारक वा
 तद्गुणकीर्तनि गायक जो
 तोचि जना शिव-कारक वा.” (डिरस्व २/९३)

“सुलोचना” (३०७) [। - - ० ० - | ० - ० -]

रूपावर भाकुनी कुणी
 नेझी रमणीस जिङ्कुनी;
 तें प्रेम खुळें जुळोच ना,
 दासी तरि घ्या सुलोचना. (१०७)

‘चारुलोचना’ (३०८) [। ० ० - ० ० - | ० - ० -]

“ अयि मन्मथचूतमझरि
 श्रवणायतचारुलोचने
 अपहृत्य मनः क यासि मे
 किमराजकमत्र राजते ” (काशृ १९)

“ स्मरति स्म रतिप्रियाद्यतः
 क्षणमीक्षणमीलितं रतम्

छन्दोरचना

२४६

परमाप रमात्र तत्तम-

स्तरसास्तरसा वियोगिनी ” (हधश १०/४५)

प्रसभ (३०९) [। ० ० ० ० ० ० - । ० - ० -]

चिरस्त्रिचिर दिसे रती परी,

नहि हृदयगुणे सती परी,

अुघड न पण ते अरित्व रे-

प्रसभ जनमने हरी त्वरें. (१०८)

संस्कृतात रह (५/१२९) हें प्रसभवृत्ताचें अुदाहरण आहे.

‘नृपात्मजा’ (३१०) [। ० - ० - - । ० - ० -]

“ अजात्मजे दिग्रथें सुखें

विलोकिलीं सत्स्नुपामुखें;

स्वपुत्रयोग्या विलासिनी

नृपात्मजा चारुहासिनी.” (मोसग्र ८/५१६).

३ च्या आणि ४ च्या चरणांनी मी येथे आलटापालट केली आहे.

‘कटाक्षललिता’ (३११) [। ० - ० ० ० - । ० - ० -]

“ मनाकप्रसृतदन्तदीधितिः

स्मरोळशसितगण्डमण्डला

कटाक्षललिता तु कामिनी

मनो हरति चारुहासिनी ” (पि ४४ टीका)

जगांत गुणलुब्ध सुन्दरी

दुराप दिसते खरोखरी;

धनास वरिती क्षितीवरी

कटाक्षललिता किती तरी ! (१०९)

मनोरमा (३१२) [। ० ० ० - ० - । ० - ० -]

प्रणयवाहिनी स्वतन्त्र जी

अधम दास्यभावना त्यजी

हृदयवैभवें तिलोत्तमा
कवण तीहुनी मनोरमा ? (११०)

‘पिच्छ’ (३१३) [। - ० ० - ० ० | - ० - ०]

“ पिच्छुलसद्बननीलकेश
चन्दनचर्चितचारुवेश
खण्डितदुर्जनभूरिमाय ”
मणिंडतनिर्मलहारिकाय ” (रुस्तमा १५८)

मोटक (३१९) [- । - ० ० - ० ० | - ० ० -]

वाहे नव जीवन हें पन्हळीं,
अुत्फुल्ल पहा झुऱ्यें सगाळीं;
हे वैल कसे रिझती कवनें,
कां मोट काणे असहायपणे ? (१११)

“ भानोरुदये यदि वास्तमये
गन्धर्वपुरप्रतिमा ध्वजिनी
विम्बं निरुणद्धि तदा नृपतेः
प्रासं समरं सभयं प्रवदेत् ” (वबृ ४६/२६)

तोटक (३२०) [० ० | - ० ० - ० ० | - ० ० -]

पडतां कधि गाठ न शब्द वदे,
मग धाङ्गुनि भेट कशास्तव दे ?
सखि, शान्त विरक्त दिसो मुनि तो,
वसतो टक लावुनि चोरुनि तो. (११२)

“ यदि जन्मजरामरणं न भवेत्
यदि चेष्टवियोगभयं न भवेत्
यदि सर्वमनित्यमिदं न भवेत्
अिहजन्मनि कस्य रतिर्नभवेत् ” (सुभाषि ३३१४)

हें वृत्त फार प्राचीन आहे. महाभाष्य खण्ड १ (पृ. ३३४) मधील ‘दुहि याचि रुधि’ ही कारिका तोटकवृत्तांत आहे. मराठींत मोरोपन्तकृत हररमणीय रामायण (मोसग्र ७/३९०) हें तोटकवृत्तांत आहे.

छन्दोरचना

२४८

विदुषी (३२६) [० ० | - ० ० - ० ० | - ५ ० -]

गुणसुन्दर जी महिला तिचा
सहवास वरा सुखशान्तिचा;
मतिमन्द सुधांशुमुखीहुनी
विदुषीच वरी याहिणी गुणी. (११३)

“ सुरभूषण राम रणाङ्गणीं
रणकर्कश देवशिरोमणी;
रिपुकाळ कराल विदारि तो
रणशूर रणीं मदहारि तो.” (राकंधास ७)

मौक्तिकदाम (३२९) [० | - ० ० - ० ० | - ० ० - ०]

किती वध सिन्यु भयङ्कर खोल
नि त्यांतच मौक्तिक तें वहुमोल;
मिळे परि पाणबुड्यास छदाम,
नि घालि गळां नृप मौक्तिकदाम. (११४)

पुणा (९/१६) हें कडवअ या मौक्तिकदामवृत्तांत आहे. मोसारा ९ वा
सर्ग मौक्तिकदामवृत्तांत आहे. रामदासांचेहि ओक अुदाहरण आहे:-

“ किती रडशील, किती पडशील,
किती दडशील, किती घडशील,
नको वहु चार, त्यजी अविचार,
करुनि विचार पहा निजसार. ” (राकंधास १४९)

‘तेजस्पति’ (३३०) [। - - - । - - ० -]

“ ये ये सारीं दूरी तमा,
ये तेजोमूला अुत्तमा
रात्रीच्या या मेघाप्रती
निःसारीं हे तेजस्पती. (अुस ३२८)

या कवितेतील सारीं कडवीं या ‘तेजस्पति’ वृत्तांत आहेत.

अुज्ज्वला (३३३) [। ० ० ० ० ० ० - । ० ० - ० -]

जंव नव युवका युवती दिसे
तंव रुचिर गमे जडुनी पिसें,
सदय हिमकराहुनि शीतला
सुतपित कनकाहुनि अुज्ज्वला. (११५)

“ चरणयुगुळ सुन्दर गोजिरे
मृदु कुबलय रडिगत साजिरे
शारधि कुमरि वाञ्छिति अन्तरे
मुनिजन द्वदिं चिन्तिति आदरे. (डिस्ट्र २/१३०)

हंसी (३३४) [। - - - - ० ० ० ० ० -]

साधी साधी रुचिर महिला,
शृङ्गाराची निकड न हिला,
शब्द प्रेमे स्थिरमति वदे
दावी हंसीपरि गति पदे. (११६)

“ सेवा सेवा प्रभुपद सदा,
त्याच्या नामा निशिदिनि वदा,
जा हो जा हो शरण सदया,
तो विश्वात्मा निरशिल भया ”. (पार)

संस्कृतांत ममच (१/३१) आणि मराठीत ‘पर्णगारी०’ हा श्लोक मोसग्र (८/५३५) हीं आणखी हंसीवृत्ताचीं अुदाहरणे आहेत.

विद्युन्माला (३३५) [। - - - । - - - -]

मेघाली का ही आभाळी
मृत्युच्छाया आली काळी
का हा श्याम स्तष्टा आला
कण्ठीं ज्याच्या विद्युन्माला ? (११७)

महाभाष्यांत दोनदा (१/ ३५६, २/२०४) कारिकेसाठी विद्युन्मालावृत्त योजिलेले दिसते. वबृ (६८/२७) हे आणखी ओक अुदाहरण आहे. मराठीत मोरोपन्तकृत रामायणकथासुधा (मोसग्र ८/३८) हे काव्य विद्युन्मालावृत्तांत आहे.

स्निग्धा (३३६) [| - ० ० - - ! - - - -]

अन्त्यज पोरा लावी पोटी
माणुसकी ती त्याची मोठी;
जात्यभिमाने कैची दिग्धा
भूतदयेने वृत्ति स्निग्धा ? (११८)

“घालित खेवीं माला कण्ठीं
किन्नर देहा जाली सूटी
ब्राम्हणरूपे देवा मेटी
येअुनि मागे ज्ञानापाठी.” (डिरुस्व ६/१४)

संस्कृतांत स्निग्धावृत्ताची वबृ (६८/१२) आणि वबृजा (११/९), ममच (१/२५) हीं तीन अुदाहरणे आढळतात.

बिन्दु (३३७) [| - ० ० - ० ० ! - - - -]

“शक्मिणि सुन्दरि खेळे जेथे
तें वन मङ्गल राहे तेथे
ध्यान करी पर शास्त्र (?) युक्ते
श्रीहरिपङ्कज चित्तीं चित्ते.” (डिरुस्व २/६०)

“हासत हासत बोले औसे
भाग्य फळागत तूझे कैसे
वृद्धपणीं तुज पुत्राभेटी
सौख्य महा मज दाटे पोटी ”. (डिरुस्व)

कलगीत (३४०) [। ० ० - - - ! ० ० - - -]

“ कमलाकान्तः स्वयमुद्भूतो
जमदग्ने: सत्सदने रामः
परशूद्वासी धरणीभागे
कुमहीपानां विशरं कर्तुम् ” (ममच १/ ३२)

‘पाङ्कितरथ’ (३४१) [। - - ० ० - । ० ० - - -]

“ तों नन्दन ये जमदग्नीचा
कीं पुञ्ज जसा ज्वलदग्नीचा
तों पाङ्कितरथ स्वमर्णी धाके,
जोड्णानि करां विनयें ठाके. ” (मोसग्र ८/५१६)

कुबल्यमाला (३४२) [। - - - ० ० | ० ० - - -]

कीं तेजोनिधि सुख हें गोल,
डोळे कीं तम-सरसी लोल !
वाढाया विधु-सुषमा लागे
रङ्गाया कुबल्यमाला गे. (११९)

“ दे तें सत्य सुख अिहासुत्र,
तैसाचि प्रिय सुमती पुत्र.
त्या दोघांत नृप महाभाग
कोणाचा तरि करिल त्याग. ” (मोसग्र ८/५२४)

या इलोकांतील यर्तिभङ्ग असद्य आहेत !

‘सुरपति’ (३४३) [। ० ० ० ० - - | ० ० - - -]

“ सुरपतिचापप्रतिमा राज्यं
नभसि विलीना जलदान् हन्ति
पवनविलोमा कुटिलं याता
न भवति शस्ता विनिवृत्ता वा ” (वबृ ३३/२९)

या वृत्ताचीं ओके हें आणि दुसरें (वबृ ३५/८) अर्थी दोनच अुदाहरणे
आढळलीं.

‘क्षत्रक्षयकर’ (३४४) [| — — ० ० ० ० | ० ० — — —]

“ क्षत्रक्षयकर भृगुरामातें
बोले रघुवर, ‘कथिजे मातें,
लक्ष त्वरिततर अमोघास
वाणास, न करु भुवनग्रास.’ ” (मोसग्र ८/५१७)

अर्धक्षामा (३४५) [| — — — | — ० ० — —]

“ नाद्यां हित्वा तारकभूमिं
गच्छत्यन्यां दर्शनधारी
सर्वस्त्रैणं नाति कदाचित्
पूज्यो पूज्ये याति न भव्यः ” (अधप २०/७९)

“ हे वो कोडे कोन निवाडे
औस्या लक्षा काय विवक्षा
वेतो चापा स्पर्शुनि कोपा
चन्दी दक्षा हेचि परीक्षा. ” (ओलस्व ५/३२)

कमला (३४६) [| ० ० — — ! — ० ० — —]

दिसते बाला चञ्चल मोठी
वसली आधी सागर-पोटी;
रमली गेली विष्णुपदीं ती
कमला आली निर्धनचित्ती. (१२०)

भिजी ३९ वी आणि ४० वी या कविता कमलाबृत्तांत आहेत.

रुक्मवती (३४७) [| — ० ० — — ! — ० ० — —]

रड्ग पहा वा गन्ध लुटा वा
मात्र मधूचा ठाव न ठावा;
भट्ट्ग न होअी तेथ अतीथी
चम्पकमाला रुक्मवती ती. (१२१)

“ साधुजनांते देखुनि निन्दी,
दारुण शब्दीं अन्तर भेदी,
तें फळ आता भोगित देखे
पुत्र वियोगे अन्तर शोके. ” (डिरुस्व २/४९)

संस्कृतांत वबृ (४६/९, ६३/२) हीं रुक्मवतीचीं अुदाहरणे आहेत. मराठींत भिजी ३४ वी कविता रुक्मवतीवृत्तांत आहे.

“ अुन्नत ” (३४८) [। - - - ० ० | - ० ० - -]

हीं शालीन न लोकभयाने,
ना ही अुद्धत हृद्दिजयाने,
अङ्गीं आर्जव ही मधु दावी,
वृत्ती अुन्नत कां न रुचावी ? (१२२)

संस्कृतांत वबृ (४/२७, ४६/५, ४६/१३) आणि वबृजा (६/१, ११/१६) हीं या अुन्नतवृत्ताचीं अुदाहरणे आहेत. मराठींत “ गौरा श्यामल सुन्दर गौरी ” (डिरुस्व ४/३१) हें अेक अुदाहरण आढळते.

अनवसिता (३४९) [। ० ० ० ० - - ! - ० ० - -]

मधुसुमनांची राजस राणी
तरल जिवाचीं गुळत गाणीं
क्षण न फुले तों अन्तक हाणी—
अनवसिता जों जीव-कहाणी. (१२३)

“ निरतर दैन्या भोगुनि कान्ता
बहुपरि ज्ञाली दुक्षिखत चित्ता;
शिण तुज देवा, हें कळवाया
मज वदली जा हे यदुराया. ” (तरासु ७६)

संस्कृतांत वबृ (५३/११९) आणि वबृजा (२७/६) हीं अनवसितावृत्ताचीं अुदाहरणे आहेत.

छन्दोरचना

२५४

वर्णबलाका (३५०) [। ० ० - ० ० - । - ० ० - -]

“ कमळे कमळी रेखुनि चाढगे
कमळा-कमळीं धावति वेगे
कमळा-कमळीं घेति सुरळगे
कवळींचि हरी गुम्फिति रागे.” (डिस्ट्र ४/२५.)

भिजी ५७ वी कविता या वृत्तांत आहे. तेथे वृत्ताचें नाव नलिनी दिलें आहे, पण त्याला आधार नाही.

दोधक (३५१) [। - ० ० - ० ० | - ० ० - -]

आत्मसुखास्तव काव्य करा जी,
होतिल का धनचुम्बक राजी ?
दुर्मिळ हृद्गणशोधक तेथे,
श्रीयुत काहि वदो धकतें तें. (१२४)

कारिका साढगायला दोधकवृत्ताचा अुपयोग महाभाष्यांत अनेकदा केला आहे. मराठीत गिरिधरकृत सुन्दररामायण, निरञ्जनमाधवकृत ज्ञानेश्वरविजयाच्या ८ व्या अध्यायांतील पूर्वार्ध, साधुदासकृत गृहविहार, २ रा सर्ग आणि व्यसनी (सानिसा १/५३) हीं प्रकरणे दोधकवृत्तांत आहेत.

तामरस (३५२) [। ० ० ० ० - ० ० | - ० ० - -]

घवल तनूपरि पातळ अङ्गी
कच किति भड्गुर कजलरङ्गी !
हरिकटि ती हरितस्थळि आली,
अभिनव तामरसद्युति गाली. (१२५)

संस्कृतांत वबृ (२८/८, ८७/३९), वबृजा (२०/८) आणि जस्तु (३१/११-१५) हीं तामरसाचीं अुदाहरणे आहेत. मराठीत भिजी ११६ वी कविता तामरसवृत्तांत आहे.

परितोषा (३५३) [। ० ० - ० ० ० ० | - ० ० - -]

“ जमदग्निसुत तदा हृतशक्ति
प्रकटी सविनय तो वहु भक्ती

परलोकगति शरण्य निवेदी
विशिखें मग तिजला प्रभु भेदी.” (मोसग्र ८/५१७)

कमलाक्ष्मी (३५४) [। ० ० ० ० ० ० ० | - ० ० --]

“ कलकलकलकलकण्ठवदस्मा—
नव नवनवनवरोच्चितवाचः
भव भव भवभवभीतिभिदस्य—
न्मदमदमदमदनान्तक दूरम् ” (जस्तु ३०/६८)

सुषमा (३५८) [। - - ० ० - | - - ० ० -]

“ माझ्या हृदयीं पाहोन तिला
येअी भरती भावोदधिला,
ती काय नसे पूर्णेन्दुसमा ?
फाके भुवनीं केवी सुषमा ! (१२६)

मत्ता (३५९) [। - - - - ! ० ० ० ० - -]

ती स्वर्गीची परिचित नारी
विश्वामित्रासहि जितणारी
मानी तीची कवण न सत्ता
हाकारी ती जंव मद-मत्ता ? (१२७)

संस्कृतांत वबृ (४६/२७) हें ओक मत्तावृत्तांचे अुदाहरण आहे. मराठींत भिजी ३३ वी कविता याच वृत्तांत आहे.

कुड्मलदन्ती (३६०) [। - ० ० - - ! ० ० ० ० - -]

कोण नरातें प्रियतम नारी ?
जी भवसिन्धूवर तरणारी
कष्टुनि कान्तश्रम हरणारी
कुड्मलदन्ती स्मित करणारी. (१२८)

भिजी ८५ वी नि ८८ वी या कविता कुड्मलदन्तीवृत्तांत आहेत.

छन्दोरचना

२५६

विरतिमहती (३६२) [| - - v v v v | v v v v - -]

“ दैत्यानहिमहिम हिमतरोऽध्दा
रोध्दा दलयाति यतिभयहृद्यः
हृद्यः स जगति गातिहृदसङ्ख्ये
सङ्ख्ये कृतरतिरतिगुरुरासीत् ” (रह ४६/५१)

‘नयनविशाला’ (३६३) [| - v v - v v | v v v v - -]

“ स्क्रिमणि सुन्दरि नयनविशाला
तारस कोरस तरळित लीला
लोकिति दृष्टिसि नरपदमेळा
लावुनि मानस हरि धननीळा.” (डिरस्व)

कुसुमविचित्रा (३६४) [| v v v v - - ! v v v v - -]

मधुनि मधूनी अुघडुनि वर्षा
रुचिर अुन्हें ये भर जणु हर्षा;
रस पाहिला हा अुसळवि मित्रा
बघुनि धरित्री कुसुमविचित्रा. (१२९)

संस्कृतांत वबृ (२४/२०, २२) आणि वबृजा (१७/१३) हीं कुसुमविचित्रा-वृत्ताचीं अुदाहरणे आहेत. भिजी १२७ वी कविता याच वृत्तांत आहे.

‘सखिजन’—“वन्द्या” (३६५) [| - v v v v v v ! v v v v - -]

रञ्जित घन नभि बहुपरि होती,
गोचर अुद्गगण हल्लुहल्लु भोतीं,
शान्त मुखद किति सकरुण सन्ध्या
पावन सरसहि सखिजनवन्द्या. (१३०)

“ ठाकति ठुमकति सखिजन मेळीं
चालति गजगति हल्लुहल्लु ढाळीं
बाहुसि झगतन खुरळित खेळे
हासति खुदखुद मुरङ्गुनि डोळे ”. (डिरस्व ३२)

विघुरवितान (३६७) [। ० ० ० ० ० ० - । ० ० ० ० - -]

“ कलयति सकलं परगतदोषं
रचयति विकलः स्वकमतपोषं
परभिह विरलोऽभितगतिशुद्धिं
प्रथयति विमलोऽपरगुणशुद्धिम् ” (अधप १२/९७)

सुपवित्रा (३६८) [। ० ० ० ० ० ० ० ० ! ० ० ० ० - -]

जलधर वरसुनि गगनि छटा ही
गडद रुचिर शुचि निळवट पाही;
निशुनि सकल मल वघ वघ मित्रा
धरणि हसतमुख कशि सुपवित्रा ! (१३१)

‘ मण्डलाकृति ’ (३६९) [। - ० - ० - ! ० ० ० ० - -]

“ भार्गवोक्तिला परिसुनि धीरें
चाप सजिले रघुकुलवीरें
बाण जोडुनी श्रुतिपथि नेलें
मण्डलाकृति त्वरितचि केले.” (मोसग्र ८/५१७)

‘ मञ्जुलवचना ’ (३७०) [। - ० ० - - । - ० ० ० ० -]

“ शिल्पकलेच्ची देखत करणी
वाजति जन्त्रे सुस्वर पवनीं
ठिक्कत कैशी सुन्दर हरिणी
कुञ्जित पक्षी मञ्जुलवचनीं.” (डिरस्व)

सम्मदवदना (३७२) [। - ० ० - - ० ० । - ० ० ० ० -]

“ कर्णविभूषण कुण्डल झळका
त्या तळिं शोभति चम्पककलिका
नासिक वेसरि वज्रककणिका
गण्डल मण्डल शोभति रुचिका ”. (डिरस्व)

छन्दोरचना

२५८

मोदक (३७५) [| - ० ० - ० ० | - ० ० - ० ०]

“ मानवतीमदहारिविलोचन
दानवसञ्चयघूकविरोचन
ठिण्डमवादिसुरालिसमजित
चण्डमशालिभुजार्गलराजित ” (रुस्तमा १४९)

या पद्यांत मोदकवृत्ताच्या ५ चतुष्पद्या आहेत.

पङ्कज (३७६) [| - ० ० ० ० ० ० | - ० ० - ० ०]

निन्तन करि अलि येअिल भास्कर
मुक्त करिल मज यांतुनि सत्वर –
घे अुपदुनि तव मत्त मतङ्गज
तें मधुरुचिर निमीलित पङ्कज. (१३२)

मगठींत विश्वाधर वा. भिडे यांच्या अलङ्कारनिरूपणांतील २२३ पुष्ट्रावरील “ भूरि निविड तमश्चय शोभति ” हें या वृत्ताचें अुदाहरण आहे.

भ्रमरविलसिता (३७७) [| - - - - ! ० ० ० ० ० ० -]

काव्याला का रसिकन्च नलगे ?
ल्यावाचूर्नी कवन विफल गे.
काव्य श्री घे रसिक-विहसिते
जैसें पज्ज भ्रमरविलसिते. (१३३)

संस्कृतांत शिशु (४/६२) आणि वबृजा (६/१२) हीं भ्रमरविलसिताचीं अुदाहरणे आहेत. मराठींत मोसारा ३ गा सर्ग (मोसग्र ८/५२१), साववि (१३/६१) हीं भ्रमरविलसिताचीं अुदाहरणे आहेत.

‘सुर’ललना (३७८) [| - ० ० - - | ० ० ० ० ० ० -]

“ भक्तिभरेण प्रमुदितहृदया
व्याहतवृत्या सततमनुदिनम्
सद्गुणराजी भवदवदवथुं
गायति नेतस्तव सुरललना ” (चव १४)

‘सुवसना’ (३७९) [|---~++| +++++++ -]

“ माझी वेणित कनक सुवसना
शोभे त्यावारि मनमथरसना
मुद्रा किंकिणि कलरवरचना
भद्रा वाजति जनभयहरणा ” (डिरस्व २९)

प्रहरणकलिता (३८१) [| + + + + + + - ! + + + + + + -]

गणति जर न हो पतित नरमणी,
पतित नित कशी तर मग रमणी ?
कधिच करू नये पदतलिं दलिता
ऋजुमति कलिका प्रहरणकलिता. (१३४)

संस्कृतांत भट्टिकाब्य (१२/८६-८७) हीं प्रहरणकलितावृत्ताचीं अुदाहरणे
आहेत. मराठीत भिजी १५० वी कविता या वृत्तांत आहे.

मणिगुणनिकर (३८२) [| + + + + + + + + ! + + + + + + -]

“ मनि कृतिं वचनि शुचितम् असप्ते
क्षणभरिहि दुरितसराणि न धरणे
ब्रत कठिण सुजन दृढ अनुसरतो
ब्रत मरणभयिनि न सुजन विसरतो.” (भिजी १७८)

संस्कृतांत रह (५/१४७) आणि मराठीत साववि (१३/५६) हीं
मणिगुणनिकराचीं अुदाहरणे आहेत.

‘कृशा’ (३८३) [~ - ~ - - ! + + + + + -]

सरूपरी ती कृश सरलतनू,
सतेज गोरे वदन विधु जणू,
विलोल नेत्री हृदयज मदिरा,
अशी कृशाङ्गी खनितचि रुचिरा. (१३५)

“ कृशः क अेष (?) विहित अिगुपधा-
त्स्वरे हि दोषो भवति परिकृशे

पदस्य लोपो विहित अिति मतं
जगत्यनूना भवतिहि रुचिरा ” (मध्याध्य ३/४०९)

‘अम्बर’ (३८४) [।—० ० ० ० ० | ० ० ० — ० ०]

“ अम्बरगतसुरविनतिविलम्बित
तुम्बुरुषपरिभविमुरलिकरम्बित
शम्भरमुखमृगनिकरकुदुम्बित
सम्भ्रमवलयितयुवतिविचुम्बित ” (रुस्तमा १३६)

‘मदनरसङ्गत’ (३८५) [। ० ० ० ० — ० ० | — ० ० ० ० ० ०]

“ मदनरसङ्गत सङ्गतपरिमल
युवतिविलम्बित लम्बितकचभर
कुसुमविटडिकत टडिकतगिरिवर ” (रुस्तमा १३३)

‘अमलकमलरुचि’ (३८६) [। ० ० ० ० ० ० ० ० — ० ० ० ० ०]

“ अमलकमलरुचिखण्डनपदुपद
नटनपटिमहृतकुण्डलिपतिमद
नवकुवलयकुलसुन्दररुचिभर
घनतडिदुपमितवन्धुरुपटधर (रुस्तमा १२९)

या पदांत चार चतुष्पद्या आहेत. आणखीहि एक उदाहरण आहे.

“ विलसदलिकगतकुड्कुमपरिमल
कटितटधृतमणिकिडिकणिवरकल
नवजलधरकुललडिगमरुचिभर
मसूणमुरलिकलभडिगमधुरतर ” (रुस्तमा १३२)

‘अुद्यद्विद्युत’ (३८७) [। — — — | ० ० ० ० ० ० ० ०]

“ अुद्यद्विद्युद्युतिपरिचितपट
सर्पत्सर्पस्फुरदुरुभुजतट
स्वस्थस्वस्थत्रिदशयुवतिनुत
रक्षदक्षप्रियसुहृदनुसृत ” (रुस्तमा ११९)

याच्या खालील दोन चतुष्पद्याहि याच वृत्तांत आहेत.

‘बळवलीला’ (३८८) [| - ० ० -- | ० ० ० ० ० ० ० ०]

“ बळवलीलासमुदयसमुचित
पहळवरागाधरपुटविलसित
बळभगोपीप्रवणित मुनिगण-
दुर्लभकेलीभरमधुरिमिकण ” (रुस्तमा १४०)

या नन्तर याच वृत्तांत षट्पदी आहे.

अचलधृति (३८९) [० ० ० ० ० ० ० ० | ० ० ० ० ० ० ० ०]

“ रघुवर दशरथ अमरकथितकथ
धरुनि सुनयपथ नुतसचिवसहित
सकलनृपमहित रिपुभयविरहित
अनुदिन अवहित करि निजजनहित ” (मोसग्र ८/५१८)

संस्कृतांत नैच (२२/१४८) आणि मराठींत मोसारा (२०/१) हीं
अचलधृतीचीं आणखी अुदाहरणे आहेत.

‘वैष्णव’ (३९१) [| - ० ० -- | ० - ० --]

वर भजे जो समानतेला,
व्यक्तिमहत्वा न जो भुकेला,
जो जनसेवा स्वधर्म मानी
वैष्णव तो त्या न कोण वानी ? (१३६)

“ जीर्णधनुर्भुद्गर्ब सोडीं
वैष्णवचापासि शांत्र वोडीं,
सज करायास यास घेणे,
हें करूनी बाहुयुद्ध देणे.” (मोसग्र ८/५१६)

“ अिरा ” (३९२) [| -- ० ० - | ० - ० --]

“ प्याला भरला तुझ्याच साठी,
भाळीं रासिका, कशास आठी ?
भासे सुरअी जरी अिराणी
आहे पण ही अिरा मराठी ” (माजूग ३)

गळलाझलींतील सळीवनी, रसिकास आणि हृदयराणीस या तीन कविता आणि 'टाकलेली' (गिका ५५) या कविता अिरावृत्तांत आहेत.

“ जलौघवेगा ” (३९५) [। ० - ० -- | ० - ० --]

“ सतेज काळे टपोर डोळे
दिसावयाला गरीब भोळे
अता लवाडी स्मरूनि त्यांची
सुखासर्नी मी अखण्ड पोळे.” (माजूऱ ६)

जलोद्धतगति (३९७) [। ० - ० ० ० - ! ० - ० ० ० -]

अुडे जल पडे, जणू सुमन तें,
प्रसन्नकवनद्युतिस्फुरण तें !
तुषारसुम्रमा रसज्ज वधती
नमत्कृति करी जलोद्धतगती. (१३७)

“ भवान्धि सुकवी, कविप्रिय करी
करीशतम हा महादय हरी.
सुकीर्तिपरमा रमाप मिरवी
रवीडितमहा महास्पद नवी. (मोसग्र ७/४१४)

हे मोरोपन्ती विचित्र रामायण सबन्ध या वृत्तांत आहे. पद्यांत मध्यावर जी अक्षरावृत्ति साधली आहे तीच या वृत्तांतील किरात (५/२७) आणि शिशु (४/५४) या श्लोकांत साधलेली आहे.

प्रभा (३९८) [। ० ० ० ० ० ० - ! ० - - ० -]

जरि कलिकलहें जगीं ताप हो,
ब्रिकट किति जरी भवव्याप हो,
कितिहि घनघटा झळम्बो नभा
गृहशशि वितरी प्रसन्न प्रभा. (१३८)

“ रविकुळहित तें करावेंच मी
म्हणवुनि कथितों, न हो तू श्रमी;
त्वरित तनुज दे मुनीच्या करीं
अुशिर दशरथा, न आता करीं.” (मोसग्र ८/५०४)

किरात (५/२१, १८/१६-१७, १८/२०-२१, १८/२६) आणि शिशु (६/६७) हे श्लोक प्रभावृत्तांत आहेत. मराठींत भिजी ११७-११८ या कविता प्रभावृत्तांत आहेत.

दीपकमाला (३९९) [| - ० ० - - | - ० - ० -]

नित्य तमाची काय काळजी ?

स्नेहसुखाचा आज काळ जी.

आज दिवाळी गाजते किती ?

दीपकमाला हास्य फेकिती. (१३९)

शुद्धविराट (४००) [| - - - ० ० | - ० - ० -]

“ आभीराञ्छबरान् सपहूळवान्

मल्लान् मत्मयकुरुञ्छकानपि

पाञ्चालान् विकलंश्च पीडय-

त्यनं चापि निहन्ति कर्कटे ” (वबृ ५/३८)

वबृ (४/२५) हेहि अुदाहरण शुद्धविराटाचेच आहे.

सीधु (४०१) [० ० - - ० ० | - ० - ० -]

“ हस बाळे, रडतेस कां सुते ?

नयनींचे चल पूस आसु ते !

प्रिय कन्येप्रत माय बोलली,

नच अुक्ती कविकल्पनेंतली.” (अुवा १/१६)

मालती (४०२) [| ० ० ० ० - ० ० | - ० - ० -]

कधि हृदयास न वाधते जरा,

प्रखर रणांतहि पाझरे झाग;

अलि वनुनी भवती भ्रमाल ती

क्षण जर दाविल हार्द मालती. (१४०)

मराठींत भिरा (४/७०) आणि ‘वात्सल्य’ (अुवा १/१६) या कविता मालतीवृत्तांत आहेत.

छन्दोरचना

२६४

‘हुचिरविभ्रमा’ (४०६) [। - ० ० ० ० ० ० | ० ० ० - ० -]

“ यत्र दधति सुरयुवतयः श्रियं
भास्वदसितमणिभवनसङ्गजाम्
व्यूढसलिलभरजलदमण्डल—
प्रेष्णवदन्विररुचिरुचिरविभ्रमा: ” (रह ३१/५४)

‘हरिलीला’ (४०८) [० ० | - ० ० - - | - ० ० - -]

“ ऋषि वै म्हणती हा श्रीगुरु आम्हां
परविद्विदुषां तो ध्यानमहात्मा
निज भक्तजनां तो जीवनमेळा
जन देखति औशी श्रीहरिलीला.” (डिरस्व २/९४)

तारक (४०९) [० ० | - ० ० - ० ० | - ० ० - -]

“ हरि दारवठा मणिमण्डित शोभा
द्विजराज न्यहाळित राहुनि अूभा
द्विकडे हयकुञ्जर राघुत अूभे
सरसम्मित मण्डित मण्डप अूभे. (डिरस्व)

“रूपोन्मत्ता” (४१०) [। - - - | - - - | -]

कीट ज्योतीने त्या मोहून
प्रेमे जाअी रक्षा होअून;
आटाआटी योगासाठी ना ?
रूपोन्मत्ता कोणा गाठी ना. (१४१)

अङ्गराचि (४१६) [। - ० ० - ० ० | - ० ० - ० ० | -]

नील टपोर कशी गहिरीं नयने !
दृष्टि झाणी हरुनी मनिच्चे भय ने;
यष्टि अजू सडपातळ की सरुची,
अन् हिमनिर्मल राजस अङ्गराची. (१४२)

“ रुक्मिणि पावालि मङ्गल मूर्तिवरा
वन्दुनि वैसलि वामभुजे चतुरा

श्रीमुख सुन्दर लोकित कामभरा
प्रेमकला तिसि सञ्चरली प्रवरा ”. (डिरस्व ६२/१५)

“ ही अरुणार्द सुरङ्ग तुझी जिवली,
वीज तुझ्या नयनांत कुरङ्ग-निळी;
कोमल, इयामल ही कमनीय तनू
सान्ध्य तरङ्ग तुझे मदुभाव जणू ! ” (नाघदे)

विश्ववाणी (के. १९३६, पृ. २८८) वरील ही सारी कविता अङ्गरुचि-
वृत्तांत आहे.

हंसमत्ता (४२०) [। - ० ० - ० ० | - ० - ० - । -]

“ काव्यमिदं विहितं मया वलभ्यां
श्रीधरसेननरेन्द्रपालितायाम्
कीर्तिरतो भवतानृपस्य तस्य
प्रेमकरः क्षितिपो यतः प्रजानाम् ” (भका २२/३५)

सुवक्त्रा (४२२) [। ० ० ० ० - ० ० | - ० - ० - । -]

जरिं हरिणीपरि थोर भीरु भोळे
दिसति खरोखर पाणिदार डोळे,
परि भय ही मृदु फेकुनी दगळां
पर हृदयांतुनि घालवी सुवक्त्रा. (१४३)

“ करकमळीं धृत शङ्खचक्रपद्मा
दितिसुतसंहरिणी गदा महात्मा
अभिनवकौस्तुभरत्न कण्ठदेशीं
विलसत सुन्दर वैजयन्ति कैशी ! ” (निन्चि ४/१९)

‘महर्षी’ (४२५) [। - - - ५५ | ० ० ० ० ० ० - । -]

“ शीलन्ते शुभविमलमखण्डं
पूर्वन्ते वरशततमभाषी
शीलेना नतिसद्शु महर्षे
मोचेही जगु विविधकिलेशैः ” (लवि १३/३)

छन्दोरचना

२६६

सहचरी (४३९) [० ० - ० - ५ | ० ० ० ० ० ० ० ० | ० -]

“ भटकू कुठे ? प्रखर राणच चहुकडे,
परि तारके, स्मित करिशिल मधु गडे
भटकेनही, न विरह सुखमय तरी
म्हणवेल का कधि परि तुज सहचरी ? (१४४)

पद्मावर्ती (४४६) [। - - - - । - - - - । - -]

“ तो जायूनी श्रीरामाची सेना
पाहे चित्तीं, भी त्याला भासेना,
बोले त्याशी वीरश्रीचा कान्त
क्षमापुत्रीचा संहर्ता आकान्त ”. (मोकुल ८/२५)

या वृत्ताला दण्डदण्डनाकाव्यांत विद्याधर वा. भिडे कोणत्या आधारे
मग्नी म्हणतात तें समजत नाही.

जलधरमाला (४४९) [। - - - - ! ० ० ० ० - - । - -]

माशावाणी तळमळ कां ? ध्या शान्ती,
येअी इश्यामा लगबगिने ग्रीष्मान्ती—
ऐकूनी हें हुरलुनि जों गेलों भी
तों ती होती जलधरमाला व्योमीं. (१४५)

“ लीलोद्दामा जलधरमालाइश्यामा
क्षामाः कामादभिरचयन्ती रामाः
सा मामव्यादखिलमुनीनां स्तव्या
गव्यापूर्तिः प्रभुरघशत्रोर्मृतिः ” (रुस्तमा ५३)

संस्कृतांत किरात (५/२३) आणि शिशु (४/३०) हीं जलधरमालावृत्ताचीं
अुदाहरणे आहेत. मराठींत भिजी ९५ वी कविता याच वृत्तांत आहे.

कासारकान्ता (४५०) [। - - - - । - ० ० - ० ० | - -]

“ तोयद्रोणे चित्रकमूलतुलधीं
साध्यं यावत्यादजलस्थमयेदम्

अष्टौ दत्त्वा जीर्णगुडस्य पलानि
काशयं भूयः सान्द्रतया सममेतत्” (वाअन्ति ८/१५३)

प्रमदा (४५५) [। ० ० ० ० - ५५ ! ० - ० ० ० - । ० ० -]

नरजननी असूनि जगतीं महिला
कधि न गणी कृतम् नर वन्द्य हिला;
जरि असली भवाटवि किती श्रमदा
सुगम करी धृतिप्रसुदिता प्रमदा. (१४६)

संस्कृतांत शिशु (४/४१) आणि रह (५/७) हीं प्रमदावृत्ताचीं अुदाहरणे आहेत. मराठीत भिजी १५१ वी कविता याच वृत्तांत आहे. दण्डदण्डना (७३) या श्लोकांतील पहिला चरण “ पतिस दिली सतनू अथवा जनके ” हा वृत्तदृष्ट्या चुकीचा आहे.

असम्बाधा (४५८) [- । - - - - ! ० ० ० ० ० ० - । - -]

हों प्रेमी लोकां युति सुखकर ओकान्तीं
कीं योगीं घेतीं प्रणयिजनमनें शान्ती;
ये भेटायाला हरिस हरिसखी राधा,
अुग्रानीं जागा रुचिर किति असम्बाधा ! (१४७)

विद्याधर वा. भिडे यांच्या काव्यकुसुमाञ्जलींतील (पृ. ५७) ५६ वा श्लोक असम्बाधावृत्ताचा आहे.

“ माल्यश्री ” (४६१) [। - - - - । - - - - । - - -]

“ आज्ञा होतां सीतापुत्राची हातें
वृक्षीं वान्धी श्रीगमाच्या वाहातें,
युद्धाकाङ्क्षी वाश्वग्नीसे ते वन्धू
ओके जागीं जाले शौर्याचे सिन्धू , ” (मोकुल ९/४)

मध्यक्षामा (४६२) [। - - - - ! ० ० ० ० ० ० - । - - -]

वैराग्याच्या सरस किति कथा साङ्गे तो,
वक्तृत्वाने जनहृदय हरू लागे तो,

छन्दोरचना

२६८

तों तें लागे लटपटुं सगळे विम्बौष्ठी
मध्यक्षामा जंव करि नयने हृद्गोष्ठी. (१४८)

मराठींत कोका (१/५०) आशा ही कविता मध्यक्षामावृत्तात आहे.

मत्तमयूर (४६४) [| - - - | - ∙ ∙ - - | ∙ ∙ - -]

माथा सारी बाह्य जगाची निरसाया
लागे मेघश्याम सुधेते वरसाया;
स्वानंतीं हो त्या अुच्छ्वसिते मोहनब्राधा
वेडी होअी मत्तमयूरीपरि राधा. (१४९)

“ तारीं तारीं दीनदयाळा मज तारीं,
वारीं वारीं सर्वहि माझीं भय वारीं
मारीं मारीं दुर्जय साही रिषु मारीं
सारी सारी दैन्यकथा ही प्रभु सारी.” (पार)

संस्कृतात रघु (९/७५) आणि किरात (१८/२८) हीं मत्तमयूराचीं अुदाहरणे आहेत. मराठींत मोरोपन्ताचे मत्तमयूररामायण (मोसग्र ७/३४५) याच वृत्तात आहे.

सङ्गत (४६७) [| - ∙ ∙ - ∙ ∙ | - ∙ ∙ - ∙ ∙ | - ∙ ∙ -]

दुर्गम तें स्थळ जेथ सुपर्ण वसे वरती;
येथ असङ्ग रहा, अुरगीं नच ठेव रती.
पार रसातळि नैअिल तूज भुजङ्गतती,
अमृत राहिल दूरच, घातुक सङ्गत ती. (१५०)

मोरोपन्ताच्या साररामायणात (मोसग्र ८/५२०) सहा श्लोक या सङ्गतवृत्ताचे आहेत; आणि वासुदेव वामनशास्त्री खरे यांच्या समुद्रकाव्यांतील ३९ आणि १०९ हे दोन श्लोक सङ्गतवृत्ताचे आहेत.

प्रभद्रक (४७८) [∙ ∙ ∙ ∙ - ∙ ∙ | ∙ - ∙ ∙ ∙ - | ∙ - ∙ -]

सबल जरी स्वतास गणिशी अुडावया,
प्रमुदित मी भितों बघुनि या तुझ्या वया;

गुण न गणी वयास, यश ने दिगन्तरीं,
करिल करो प्रभद्रक तुळ्ये सदा हरी ! (१५१)

मिजी १८३ वी कविता प्रभद्रकवृत्तांत आहे.

“सेमन्ती” (४८५) [- | - - - - ! v v v v - - | - - -]

सोनेरी शोङ्गा डुलति शिरीरीं या वातें,
या आकर्षीती खुळखुळ शब्दें चित्तातें;
आरामीं तैसें रुचिर न काही हेमन्तीं,
लोपूनी गेली कधिच फुल्यानी सेमन्ती. (१५२)

मिजी १६६ व्या कवितेत पान्चव्या अक्षरानन्तर यति पाळला आहे म्हणून
ती वासन्तीवृत्तांत नव्हे तर सेमन्तीवृत्तांत आहे असें मानिले पाहिजे.

‘चक्रवर’ (४८७) [v v | - v v - v v | - v v - v v | - v v -]

“ तथ शील अखण्ड अकल्मषु रक्षितु कल्पशतां
मद शान्ति सुभापित वीर्यं अलीन अमूषितका
वर ध्यान-अभिज्ञ विपश्यन प्रश्न अुपेक्षत मुने (?)
परिपूर्ण मनोरथ निर्जय वर्तय चक्रवरम् ” (लवि ५३९)

अतिशायिनी (४९७) [| v v - v v - | v - v - v v | v - v - -]

दिसतात पर्थीं अनेकदा किति मनोऽन वाला
गमती टिकल्यासमान ज्या चिकटल्या नभाला;
विसरे परि चन्द्रिकेस का कुणि तयां बघोनी ?
सखये, अतिशायिनी तुझ्याहुनि गुणे न कोणी. (१५३)

संस्कृतात शिशु (८/७१) आणि मराठीत मिजी १९५ वी कविता या
अतिशायिनीवृत्तांत आहेत.

मणिकल्पलता (४९९) [| v v v v - ५५ | v - v - - | v v - v v -]

“ कललघनाङ्कुरास्थिचमींगजचेतनता:
सितकुजजीवसूर्यचन्द्रार्किबुधाः परतः
भुदयपचन्द्रसूर्यनाथाः क्रमशो गदिता
भवति शुभाशुभंच मासाधिपते: सदृशम् ” (वबृजा ४/१६)

अुन्माल्या (५००) [| --- ८८ ! ० - ० ० ० - ! ० ० - ० ० -]

“ कोठे गे कुमार कुसुमापरि कोमल हा
कोठे तो भयङ्कर अती वनवास पहा,
हीं माझीं विलोकितिल त्या न पुन्हा नग्रें,
धाढूं त्या नको वर्नि, दया कर गे लळने.” (भिअनि २१५)

भिजी १८२ वी कविता या अुन्माल्यावृत्तांत आहे. अुन्माल्या नावाला पण आधार सापडत नाही.

शैलशिखा (५०१) [| - ० ० - ८८ | ० - ० ० ० - | ० ० - ० ० -]

मोहमयी सुवर्णलतिकेवरली कलिका,
गुञ्जत हा तिच्याच भवती फिरतो अलि कां ?
आणिक ही मुळी न हृदया परिसे अशी कां ?
दुर्गम ही मनोहर जरी, जशि शैलशिखा. (१५४)

भिजी १८६ वी आणि १८७ वी या दोन कविता शैलशिखावृत्तांत आहेत. तेथे दिलेल्या माल्यवती या नावाला आधार नाही.

अवितथ (५०२) [| ० ० ० ० - ८८ | ० - ० ० ० - | ० ० - ० ० -]

मनुज जरी असत्य सहजासहजी वदतो
परि न धके, प्रसङ्ग पडतो अति तापद तों,
कठिणच ती असत्य टिकवूं म्हटल्यास कला—
अवितथ तें वदा, सुगम की पथ हा सकला. (१५५)

“ स्वकृतविचित्रयोनिषु विशब्दिव हेतुतया
तरतमतश्चकास्यनललत् स्वकृतानुकृतिः
अथवितथा स्वमूष्ववितथं तव धामसरमं
विरजधियोऽन्वयन्यभिविपण्यव ओकरसम् ” (भाग १०/८७/१९).

संस्कृतांत वबृ (५०/२८), भका (२१/२१) आणि भागवत दशमस्कन्धाचा ८७ वा अध्याय हीं अवितथवृत्तांत आहेत. मराठींत मोरोपंताचे श्रवणामृतरामायण (मोसग्र ८/२८) हें अवितथवृत्तांत आहे. भागवत (१०/८७/१५, २४) या दोन

श्लोकांत मध्येच (०-०००-) या गणाच्या ठिकाणी (००-००-) हा गण येतो हें चिन्त्य आहे.

वरयुवती (५०३) [।-००-५५ | ०-०- - | ०००००००-]

नित्य तदा रचीं किती मी तिजवर कविता !

भाव न ये सुनीतवन्धीं जरि अडकवितां-

अन्तर ती खुलें करीना असुनि मधुमती-

निष्टुर का अशाच जात्या जगि वरयुवती ? (१५६)

वंशदल (५०४) [।-००-५५ | ०-०००- ! ०००००००-]

वंशवर्णी घ्यनी मधुर तो तरुमधुनि निघे

तों तिकडे अधीर रमणी झुकुनि कुणि रिघे-

स्वप्रचि तों दिसे सकल तें राचिकर लटिके,

वंशदल प्रभञ्जन शिवे तर वर न टिके. (१५७)

संस्कृतांत किरात (५/४३) आणि शीशु (४/६७) हीं वंशदलाचीं अुदाहरणे आहेत. मराठींत मोसारा (७/९-११) हे तीन श्लोक वंशदलवृत्तांत आहेत.

‘अुडुपथ’ (५०५)

[०००००-५५ | ०-०००- | ०००००००-]

“ अुडुपथमण्डलं भवतु मा शुचिरविनिपत-

द्विनकरखण्डचण्डचडुलीनिविडतरतडित्

दिशि दिशि मा क्षुभञ्जलधयः पिशुनितसमरा:

प्रचुरविकीर्णरत्नपटलीशबलतटभुवः ” (रह १४/६०)

वाणिनी (५०८) [०००००-५५ | ०-०००- | ०-०- -]

तनु विकिती धनास्तव कशा कुलस्त्रिया त्या ?

प्रणय जणू विवाहविधिने स्फुरेचि जात्या !

पुरुष विकी मतीप्रति, गणी न वाणि-नीती,

शिथिल अशी कधींच वचनीं न वाणिनी ती. (१५८)

संस्कृतांत रह (५/३७) हें वाणिनींचे अुदाहरण आहे. न्तुर्विजयकृत वर्धमान पट्टिशिकामध्येहि ओके अुदाहरण आहे. मराठींत भिजी १९१ वी कविता या वृत्तांत आहे.

‘सुरासुरवन्द्य’ (५२०)

[० । - ० ० - ० ० | - ० ० - ० ० | - ० ० - ० ० | -]

“ नुरे नुरवीत, पुरे पुरवीत, सरे सरवीत नसो
हरे हरवीत, भरे भरवीत, मरे मरवीत नसो,
सुरासुरवन्द्य, नव्हे जगनिन्द्य, वरावर सद्य असो,
तरे परपार, धरे निजसार, सन्तत (?) विचार असो ” (राकधास ६५)

‘त्रिदशाङ्गना’ (५२१)

[१ ० ० ० ० - ५५ | ० - ० ० ० - | ० ० - ० - ० | -]

“ स्थितवति तत्र गोस्तरि भट्टैस् त्रिदशाङ्गनाभिजनी
सवितरि तुङ्गतोदयमनेकपराजयोर्जिता:
दितिजगणस्य भीतिमितिदुर्धरतां दधौ क्रिया:
स वितरितुं गतोऽदयमनेकपराजयोर्जिता: ” (रह ४६/६५)

नन्दन (५२६) [१ ० ० ० ० - ५५ | ० - ० ० ० - ! ० - ० - - | ० -]

अयि सखये, सुधांशुवदने, मदीय हृत्स्वामिनी,
तव विरहें दिनीहि मजला छळी पहा यामिनी;
तुजविण मी कुठेहि फिरलों तथापि आनन्द न,
चल मज घे समीप तुक्षिया, नको मला नन्दन. (१५९)

संस्कृतांत भका (१०/३६) हा श्लोक आणि मराठींत भिजी २१० वी
कविता हीं नन्दनवृत्तांत आहेत.

कामक्रीडा (५३५) [| - - - | - - - | - - - | - - -]

“ कामक्रीडासक्तोऽप्युद्यतपापव्यापस्ते भक्त्या
प्रत्याख्यानो राज्यश्रीमुकु श्रद्धाशाली सचेताः
तीर्थे शल्वं नामाऽवध्नात् त्रैलोक्याचं सद्विम्बि-
सारो भूपः श्रीसिद्धार्थं क्षमाभुवंशाकाशार्कः ” (चव २७)

मदिरा (५३६) [| - ० ० - ० ० | - ० ० - ० ० | - ० ० - ० ० | - ० ० -]

नाच तरडिगत काचधरीं विधुयामि करी किति मोहमयी !
काञ्चनकान्त असूनिहि लाञ्छन आणि विनाशच हो समयी.

स्वसुर्ख भासवुनी ढकली निर्यां, करि धीस झणी बधिरा,
हीरकपोर कठोर वरी, न लगे रसरागवती मदिरा. (१६०)
मिजी २४१ वी कविता मदिरावृत्तांत आहे.

हंसगति (५३७)

[। ० ० ० ० ० - ० ० | - ० ० - ० ० | - ० ० - ० ० | - ० ० -]

अयि दयिते, तव रूप अलौकिक पाहुनि हो झणि गुड्ग मती,
मधुर गिरा तव सूरूतवादिनि, काय अहा हृदयङ्गम ती !
वसति किती हृदयां करिशी, परि कोण सखा तव ह्या जगतीं ?
क्षणभर पाडुनि मोह अनावर जाशि निघूनिन्ह हंसगति. (१६१)

संस्कृतां “मधुवनचारिणि भास्करवाहिनि जान्हविसङ्गनि सिन्धुसुते”
हे शङ्कराचार्यकृत यमुनाष्टक, आणि मराठींत मोरोपन्तकृत रघुराजस्तव
(मोस्फुका १/२६९) नि मिजी २४७ वी कविता ही हंसगतिवृत्तांत आहेत.

हंसलय (५३८) [मणिगुणनिकर । चित्रगति]

विमल अुदक तव अयि रविदुहिते, गोष्ट कथी मज फार जुनी,
घुमति हृदयिं मम मधुहरिमुरलीचे पडसाद अहा अजुनी !
सुखद रुचिर शुचि तव तट गमतो ग्रीष्मऋतूंतहि हा मलय—
स्तवनकवन तव म्हणत मज मिळो पावति ज्या परि हंस लय. (१६२)

मिजी २५१ वी कविता या हंसलयवृत्तांत आहे.

शशिवदना (५४९)

[। ० ० ० ० ० - ५५ | ० - ० ० ० - | ० ० - ० ० - | ० - ० -]

कितिहि जरी हिडीस कलहीं पडतात दिनीं कुवासना,
गुदमरूनी पडे विकल हृत्कलिका, वितरी सुवास ना,
दिनभरही असे प्रखर तो रविताप, छळी पिशी दुही,
शशिवदना मनःकुमुद हें कुलवी हुलवी निशीं यहीं. (१६३)

शिशु (३/८२), रह (२१/५७) आणि मिजी २२९ वी कविता या
शशिवदनावृत्तांत आहेत. धृतश्री हें नांव शिशु (३/८२) वरून घेतलें गेलें हें
अुघड आहे.

“ जातिजरोरोगमरणातुरशोकसहस्रदीपिता:
दुःसहनरकपतनसन्त्रस्तधियः प्रतिबुद्धचेतसः
जीवितमम्बुद्धिन्दुचपलं तडिद्भ्रसमा विभूतयः
सकलमिदं विचिन्त्यमुनयः प्रशमाय वनान्तमाश्रिताः ” (पूर्यो)

या श्लोकांतील विषम चरण कामलतावृत्ताचे असून चौथा चरण तेवढा शशिवदनावृत्ताचा आहे. दुसऱ्या चरणांतील शैथिल्य चिन्तनीय आहे.

सुरनर्तकी (५५०)

[। - ० - ० ० ० | - ० - ० ० ० | - ० - ० ० ० | - ० -]

“ हारनूपुरकिरीटकुण्डलविभूषितावयवशोभिनीं
कारणेशावररमौलिकोटिपरिकल्प्यमानपदपीठिकाम्
कालकालफणिपाशबाणाधनुरङ्गकुपामरुणमेखलां
फालभूतिलकलोचनां मनासि भावयामि परदेवताम् ”

हें शङ्कराचार्यकृत नवरत्नमालिकास्तोत्र सुरनर्तकीवृत्तांत आहे.

दुर्मिल (५५९) [० ० | मदिरा]

तुजबाचुनि काहि नको गमतें, अनुरागच कीं हृदयांत भरे,
धनलौकिक वा परमार्थ नको, व्यवहार अशा न वयांत वरे,
अनुकूल सुहृत असे जर हा अपणां मधुवैभवभूमिलते,
क्षण टाक तरी फुलवूनि पुढे मग निर्मम मीलन दुर्मिल तें. (१६४)

मराठींत मोसराशु (७३), निजा (२/३१) आणि अकक (२/१२८)
वरील राधावर्णांतील “ रतिसङ्घारिं भङ्गुर हा कचपाश ” हा श्लोक हीं
दुर्मिळवृत्ताचीं तीन अुदाहरणे आहेत.

‘रघुवीर’ (५६१)

[० ० | - ० ० ० ० ० ० | - ० ० ० ० ० ० | - ० ० ० ० ० ० | - ० ० -]

“ रघुवीर नृपति कुलहीर सुभररणधीर निविडतर तीर जसा
शरभार गगानि अनिवार रचुनि भडिमार करित सुकुमार कसा
रिपुधूर अुठाति भरपूर सकळ अविदूर भरिति शरपूर तदा
चकचूर करिति कर औरचरणशिर सूरकुलज रणशूर तदा ”. (आवि २९)

‘ रघुरमण ’ (५६३) [०० | अच्चलधृति । त्वरित गति]

अरि निकट विकट गज तुरग सकटजन
करिति लगट रघुरमण करी,
शर सुटति सणण रव अुठति खणण रिपु
पडति दणण रणधरणिवरी
वरि वदाति अमर, ‘ अजि असम समर करि
नृपतिकुमर जय विजय भला ! ’
गजबजाति असुर दरिं दडति निसुर मग
वसुमतिं सुरपरि वरि सबळा. (आवि ३०)

हेमकला (५६८) [मोदक । दोधक]

प्रेम यशोमय दे तव, केवल कीर्ति नको मज वाफ मुखाची,
शान्ति न दे हृदयाप्रति ती कधि दावित मात्र दिशाच्च मुखाची;
दाखवि कान्ति तुझी सरसत्व म्हणून तुझ्याचकडे टक लागे,
आणि तुझ्या पुढती वरवर्णिनि, होय हतप्रभ हेमकला गे. (१६५)

“ चञ्चल चित्त अचञ्चल तू करिं, अचञ्चल सावरि, निश्चल राहे,
चाल रुळे चरणाम्बुज हा, वरि कां चलकांप तुला सुटला हे ?
चाल म्हणे साखी चन्द्रमुखी अुठिं, चाचरि चालिसि, सावध पाहे,
हेमकले प्रमदे मुकुटेश्वरि धीर धरी हरि सन्निध आहे.” (विरस्व ३/२२)

अुद्घवचिद्घनाची भगवद्गीता, मोरोपन्तकृत सवयारामायण (मोसग्र ७/
२७९), गङ्गास्तव (मोस्फुका १/७०) आणि यशवन्त खण्डेराव कुळकर्णी कृत
'नेत्रचुम्बन ' (कुमा ६६) या कविता हेमकलावृत्तांत आहेत.

सवाअी हा शब्द निश्चित अर्थाने योजिला जात नाही. या प्रकरणीं निरङ्जन-
माधवच म्हणतो :—

“ सप्त भकार गुरुद्वय भास्करशङ्करविश्रम हेमकला हे
हेचि अुमा म्हणवोनि कितेक कवी वदती गुणसागर पाहें.
प्राकृत लोक न जाणति मूळ, अुरोंचि अिला कथिताति सवाअी,
ओक गुरु किति ओक नियोजिति अन्तपदीं अविचारित पाहीं. (निस १२४)

‘वरदा’ (५६९) [मोदक | स्वागता]

“ राम रघूत्तम कामरिपुप्रिय लोकशोकहर यापरि भावें
दाशारथे, तुज होयुनिया पर्दि लीन दीन-जनवन्धुसि गावें,
आमरण स्मृति हेच असो, वय याच साच सुपथांत सरावें,
दे वरदा, वर या शरणापति, पापतापजलधीस तरावें.” (मो-वृद)

“ श्रीखुनाथचारित्र जना, वहु भव्य नव्य रस देखुनि, तारी.
जोडुनि पातक त्या सुयशासचि ‘रक्ष’ लक्ष म्हणती नरनारी;
ये सहजांतहि जींत कसेंतरि रामनाम वरवें हितकारी;
ती सकळांसहि भेटविती शुचि अुक्ति, मुक्ति, करिती हित भारी ”
(मोसराअु ७१)

परिमिति (५७०) [। ० ० ० ० - ० ० | - ० ० - ० ० | स्वागता]

परिमिति राखिल जो सुखसेवनिं तोचि भोगि चिरकाल सुखावें,
परिमितिने मधुरांश सुखांतिल वाटतो अधिक गोड मनावें,
नर अतिरेक करी सुखसेवनिं, तन्मना किळस येअ तयाची,
मग सुख तें असतां नसल्यापरि कीं असेव्य, मन तें वहु डाची ”.

ही भिजी २४४ वी आणि २४६ वी, दोन्ही कविता या ‘परिमिति’-वृत्तांत आहेत.
२४४ व्या कवितेवर वृत्त मदिरा म्हटलें आहे तें चुकीचें आहे.

‘समुल्स’ (५७२)

[। - - ० ० ० ० | - - ० ० ० ० | - - ० ० ० ० | - ० ० - ० ०]

“ अ॒र्वाप्रियकर ख॑र्वाकृतखल द॑र्वाकरपतिगर्वितपर्वत
गोत्राहितकर गोत्राहितदय गोत्राधिपृथृतिशोभनलोभन
वन्यास्थितबहुकन्यापटहर धन्याशयमणिचोर मनोरम
शम्पारुचिपट सम्पालितभवकम्पाकुलजन फुल समुल्स ” (रुस्तमा १५७)

याच्यावरील चतुष्पदीहि वृत्तदुष्टया अशीच आहे.

तन्वी (५७३) [“ सुर ” ललना । नयनविशाला]

ती हरिणाक्षी म्हणति जन असें, भीरु किती तरि नजर तिची ती !
विन्धुनि टाकी नृहरि किति परी, घाव करी अतिसुखदच चित्ती.
सज सदा ती विहसित-वदना जोडुनिया शर सुनयनधन्वी,
सावज व्हाया कवण न वघतो विन्धिल त्याप्रति जर अशी तन्वी ? (१६६)

मोरोपन्ताचं तन्वीरामायण (मोसग्र ८/३८०) या वृत्तांत आहे.

“ सुरुचिर ”—हंसी (५७४) [विवुन्माला । सुपवित्रा]

कोणासाठी आटाआटी ? विफल सकळ भविं तडफड वाटे,
शीत श्यामोद्यार्नी मार्नी भयकर रण वर खरतर काटे,
तों तन्वङ्गी हो हृत्सङ्गी, सुरसवचनिं तिज कविमन शंसी—
हृत्कासारीं क्रीडे नारी सुललितगति जणु सुरुचिर हंसी. (१६७)

किरीट (५७५) [मोदक द्विरावृत्ता]

“ व्यक्षमनोहर, दीनजनावनदक्ष, पुमर्थद, साधुसभाधन,
लक्षकविस्तुत, दारुणपातककक्षदवानळ, सत्करुणाधन,
तक्षककोऱ्यधिकोग्रदशाननरक्षमुपद्रुतविश्वभयापह,
रक्ष रघूतम, मामवलं वृतपक्षमनाथमहर्षिमहामह ! ” (मोसरामु ७२)

अनेककविकृतकविता-सङ्ग्रह (२/१२६) राधावर्णन या किरीट वृत्तांत आहे.

कौञ्चपदा (५७८) [रुक्मवती । मणिगुणनिकर]

“ श्रीपति देवप्रार्थित जाला दशरथनृपसुत दशमुखकदना
अंश तयाचे बन्धु तिघे ते सुरुचिर करिति विगतसूचि मदना.
अग्रज राम प्राज्यगुणश्री तदनुज भरत महित करि सदना
लक्ष्मणनामा आणि रिपुच्छ प्रविकसविति निजगुरुजनवदना ”.

या इलोकाने आरब्ध होणारें मोरोपन्ताचं मन्त्ररामायण (मोसग्र ८/४१४)
हें कौञ्चपदावृत्तांत आहे.

“ हिरण्यकेशी ” (५८०) [जलौघवेगा द्विरावृत्ता]

पुरे निमित्ते सदा नवीं हीं ! मनास चिन्ता मनस्वि देशी,

रुचे तुला मी निघूनि जावें रसूनि कोठे तरी विदेशी ?

भवप्रपञ्ची श्रमूळ सुखाने, हृदैक्षयगीतें म्हणूळ सुखाने,

करील तेजोमय गृहाला प्रसाद तूळा हिरण्यकेशी. (१६८)

अश्वललित (५८६) [। ० ० ० ० - ५५ | ० - ० ० ० - ! जलोद्धतगति]

रचुनि कुणी प्रसन्न कविता सलील करितां चमत्कृति—पहा !

जुळवृं बधे यशास्तव दुजा प्रथल करुनी सुशब्दनिवहा.

श्रमुनि जरी सुपात्र घडिले, रुचे न रसिका रसाविण रितें—

खर बनले सुशिक्षित तरी करूं न शकतील अश्वललितें. (१६९)

संस्कृतांत भका (८/१३२) आणि रह (५/१२७, ५/१४८, २२/६५, ४६/७०) हीं अश्वललिताचीं अुदाहरणे आहेत.

कामकला (५८८) [० ० | मदिरा | -]

म्हणतात मनोभवभाव पवित्र खरा नच मत्सर ज्यास शिवेना,

मग मत्सर दाखवितां प्रिय ओप्पिसत दूरच जाय नि जीव निवेना.

जर फोल बलात्कृति होय अथेत तर हो हृदयांतुनि कां मग लाही ?

कधि भक्ति अलौकिक होउं शके नच काय विलक्षण कामकला ही ! (१७०)

“ दगडावरि वा गवतावरता गिरिकन्दरकुञ्जगुहान्तरवासी

वरुषाक्रतुमाजि पडे अुप्रडा दृढ आतपशीतहि तो अुपवासी

नगणी दिनरात्र न निद्रितही, मग कोण पुसे अितरां विषयांसी ?

निजसेजसुखीं रतला तर धन्य किती पशु अन्य वृथा वय नासी !

(किशुर ३७)

मिजी २५२ वी कविता कामकलावृत्तांत आहे.

“ सुकेशी ”* (५९७) [० - - - | ० - -]

घटे ही प्रीति दाने

म्हणूनी का न देशी ?

परी विद्येपरी ही

दुणावे गे सुकेशी. (१७१)

“ महामाया ”* (५९८) [० - - - | ० - - -]

न बान्धी प्रीति ही ज्याला
असा प्राणी नसे झाला;
कुणाला ये निवाराया
निसर्गांची महामाया ? (१७२)

“ जगाचे बन्ध कोणाला ?
जगाचा बान्धला त्याला.
मला जो थाम्बवी औसा
जर्गी निर्बन्ध ये कैसा ? ” (वाक ५८)

“ मृगाक्षी ”* (५९९) [० - - - | ० - - - | ० - -]

जर्गीं जो तो पहा हा पाठि लागे,
अथे ब्रापूडकीने केवि भागे ?
हवें सामर्थ्य सत्यालाहि साक्षी—
विसम्बूं तू नको कोठे मृगाक्षी. (१७३)

‘हेमन्त’ (माजूग १६) ही कविता या मृगाक्षीवृत्तांत आहे.

“ प्रसूनाड्यनी ”* (६००) [० - - - | ० - - - | ० - - -]

किती माधुर्य चित्तीचे कळेना तें
जुळे दड्मोहनें जैं प्रीतिचे नातें;
असो जिव्हा जणू इवेडप्रसू नाड्यनी,
दिसे कान्ता परी इयामा प्रसूनाड्यनी. (१७४)

‘परिदेवना’ नि ‘विलापिक’ (माजूग १४, १५) या कविता या वृत्तांत आहेत.

“ पिनाकी ”* (६०१) [० - - - | ० - - - | ० - - - | ० - -]

अशी ओकाकिनी कां गे रहाशी राजसे तू ?
भिशी स्वातन्त्र्यसिन्धूला कुणी घालील सेतु ?
क्षितीला या नसे शोभा नभश्छत्राविना की,
रुचावा शैलजेला या कुठे औसा पिनाकी ? (१७५)

‘अधिष्ठात्री’ (माजूग १३) ही कविता पिनाकीवृत्तांत आहे.

“वियद्रूङ्गा”* (६०२) [~---|~---|~---|~---]

रहावें पायराने तू, कुठे तू आणि मी कोठे ?
 तुझ्या या प्रेमधार्ष्याचें असें आश्र्यं रे मोठें !
 महत्वाकाण्डिक्ष अिन्दू का गणी सिन्धूनिया ढङ्गा ?
 कुठे ओहोळ गावींचा, कुठे देवी वियद्रूङ्गा ? (१७६)

‘प्रभुसहवासाचें सुख’ (अुस ३८६), ‘कविवर्य टिळक यांचें निधन ’ (माक ७१), ‘आमची ओळख’ अित्यादि ८ कविता (माजगा ६-१२) या वियद्रूङ्गा वृत्तांत आहेत.

“हिमांशुमुखी”* (६०३)

[~---|~---|~---|~---]

मनोदय मी तुला कथिला मला सुमनांतला मधु दे,
 परी भलतीच होय गती, अता हसशी न मुख मुदें.
 क्षमस्व किती तदा वदलों, पुसे नच काय अश्रु त्तुकी ?
 किती तिमिरीं तपूं तरि मी ? करी स्मित गे हिमांशुमुखी. (१७७)

‘फलश्रुति’ (माजगा १९) ही कविता या हिमांशुमुखीवृत्तांत आहे.

दीसा (६०७) [~---|~---]

प्रणयी ताप साही
 कशी त्याची दशा ही !
 असते स्लेह-लिसा
 महणुनी वात दीसा. (१७८)

“मेधावी”* (६१३) [---|---|---]

धावे जो पुढे नादांमधे प्रेमीं
 गुन्तेना कधी तो निष्क्रिय क्षेमीं;
 बुद्धि व्यर्थ मार्ग स्वश्रमे दावी,
 प्रेमाकृष्ट जो तो हो न मेधावी. (१७९)

‘प्रेमाचें वेड’ (माजगा १९) ही कविता मेधावीवृत्तांत आहे.

‘मायावी’* (६१४) [- - - ∽ | - - - ∽ | - - - ∽ | - - -]

प्रेमानेच मोहायास ये धावूनि ती रामा
पावे अप्रतिष्ठा ती, न कोणी निन्दिती रामा.
देवाला दया त्या दानवीची कां न मा यावी ?
होतें रूप मायावी, न होता भाव मायावी. (१८०)

‘प्रेममाहात्म्य’ (माजूर १८) आणि ‘पूर्णेन्दु’ (गिका ६६) या कविता
या मायावी वृत्तांत आहेत.

संयुत (६२०) [∽ ∽ - ∽ - | ∽ ∽ - ∽ -]

“ हतब्राहुजां बहुधा महीं
प्रविधाय तां ह्यादि जात्वसौ
तदन्वितयद्युवनाद्युतं
न पुरा कृतं भुवि कैरपि ” (ममच १/३३)

सम्मदमालिका (६२१) [∽ ∽ ∽ ∽ ∽ - | ∽ ∽ - ∽ -]

“ दिवि विबुधसङ्घविशेषिता
मिरविति जनांत समर्थता
यजित जन दृष्ट सकामता
पुरविति मनोरथ शीघ्रता. ” (डिरुस्व)

“वैखरी”* (६२२) [- - ∽ - | - - ∽ - | - - ∽ -]

कोठील तू कोठील मी, आलों अिथे
अन् गूढ तूश्यांतील काही मोहितें;
ही गोड लागे ओढ जीवातें खरी,
हीचेंच नाव प्रीति ठेवी वैखरी. (१८१)

‘आओ’ (माजूर २१) ही कविता वैखरी वृत्तांत आहे.

मानसहंस (६२३) [∽ ∽ - ∽ - | ∽ ∽ - ∽ - | ∽ ∽ - ∽ -]

अपुल्या कुलाप्रत राजसा, अवतंस तू,
कर धन्य मेळबुनी यशें निजवंश तू,

जरि दूर दिग्विजयार्थं जाशिल तू कुठे
तरि देच वार्षिक मेट, मानसहंस तू. (१८२)

‘सानुली’ (माजूर २४) ही कविता या मानसहंस वृत्तांत आहे.

मन्दाकिनी* (६२५) [—— ~ — | — — ~ — | — — ~ — | — — ~ —]

नेत्रांतुनी तीच्या स्फुरे की व्याधतान्याची द्युती,
शुत्पन्न भीतीतें करी प्रीतीसवें रम्याकृती;
नेत्रे तशी आकर्षिना, साधी तथापी रागिणी
पाविच्यदात्री हो भर्वीं ती ज्यापरी मन्दाकिनी. (१८३)

“ शोषाऽचलाऽधीशाऽङ्गकाऽङ्गलेषाऽचलाऽङ्गमोदोन्नतिः
सैषा भवोन्मेषाऽङ्गिसंशोषाऽवहा विश्वप्रसूः
तोषाय नः कल्पेत दुर्दोषाऽप्यहं यस्याः पदं
भाषाशान्वीमुख्यद्युसद्योषाशिरोभूषायते ” (वेलस १५/९)

मोरोपन्तकृत सुरामायण आणि साररामायणाचा १२ वा सर्ग, आणि ‘श्यामलेस’ (माजूर २०), ‘गुलामाचें गान्हाणे’ (यध ६७), ‘न्यायासनीच्या ‘देवते’ (यज ४३) या कविता मन्दाकिनीवृत्तांत आहेत.

“ सुरनिम्नगा ” (६२६)

[~ ~ — — | ~ ~ — — | ~ ~ — — | ~ ~ — —]

“ करतालच्चलकङ्गकस्वनमिश्रणेन मनोरमा
रमणीयवेणुनिनादरङ्गामसङ्गमेन सुखावहा
बहुलानुरागनिवासराससमुद्रवा भवरागिणं
विदधो हरिं खलु बलवीजनचारुचामरगीतिका ”—

हा गङ्गादासाने अुद्धृत केलेला श्लोक कोणत्या काव्यांतील आहे ? मराठींत विठोवा अप्पा दसरदारांचे ‘अजि मानवा भज राघवा’ (विदप ३५), साधुदासकृत ‘प्रसादयाचन’ (सानिस २/३४) आणि राजकवि चन्द्रशेखरकृत ‘राजनीतिगीतिका’ (च १३३), ‘सहधर्मिणीस’ (माजूर २२), ‘मानससुन्दरी’ (माजूर २३) आणि यशवन्तकृत ‘शीलवती सुन्दरीस’ (यध ११०) द्या कविता या सुरनिम्नगावृत्तांत आहेत.

प्रतानिनी (६२७) [०-०-१००-०-१००-०-१००-०-]

“ छळूनि दीन जना तुझ्या बहु होअि हर्ष जरी मना
वदून वाक्य असत्य मेळविशी सदा जरी तू धना
तुला मनोहर वाटले जरि आज पातक हें, तरी
तुझें तुलाच फळेल पातक, सत्य ही मम वैखरी ”—

या (खिंजी २२५ व्या), कवितेवर प्रतानिनी हें नाव आहे; पण या नावाला आधार गावला नाही.

“ कादम्बरी ”* (६३७) [-०---१-०-]

देख सन्ध्यासुन्दरी
रङ्गली ही अम्बरीं,
पालथ्या पात्रीं कशी
अुल्लसे कादम्बरी ! (१८४)

‘सन्ध्यावारुणी’ (माझूग ५०) ही कविता कादम्बरीवृत्तांत आहे.

कान्तिडम्बर (६४१) [-०-००१-०-०००]

“ भूरहोल्लसदम्बिकावन—
मण्डलान्तरभूमिपावन—
मब्जसम्भवकन्यकोदक—
निर्मिताप्लवमक्षिमोदक— ” (रुस्तमा २१७)

या पदांत कान्तिडम्बराचे तीस चरण आहेत.

“ मेनका ”* (६४३) [-०---१-०---१-०-]

मूढ होअूं बाढ्य सौन्दर्ये नका
आत्मरूपीं रङ्गुनी जावे न कां ?
थोर विश्वामित्र त्याला जिड्कुनी
तत्पासङ्घोच जाअी मेनका. (१८५)

‘जीवघेणी लीला,’ ‘मुक्तपक्षी,’ ‘निर्मात्य’ (माझूग ४७-४९) या तीन कविता आणि ‘टेकवू हा श्रान्त माथा मी कुठे ?’ (यज १९), ‘पूजास्थान’ (गिफ ८) अित्यादि कविता मेनकावृत्तांत आहेत.

छन्दोरचना

२४४

“रागिणी”* (६४४) [- ० - ० ० | - ० - ० ० | - ० -]

नावडे कवणास तलश्व अुत्तरा ?
हो गमे विदुषीच ती जगदुद्धरा.
शान्त तों दिसतां सुशील अभागिनी
हृदगुणे मज ती गमे प्रिय रागिणी. (१८६)

“मञ्जुघोषा”* (६४५) [- ० - - | - ० - - | - ० - -]

वीज पाही दीपवी ढोळे जनांचे,
सुन्दरी कैशी कडाडे, काय नाचे !
साहचर्याते नसेना चार योग
ठेविते शान्ति गृहीं जी मञ्जुघोषा. (१८७)

‘सौन्दर्यमोहन’ (माझू ४६) ही कविता या मञ्जुघोषावृत्तांत आहे.

राधा (६४६) [- ० - - | - ० - - | - ० - - | -]

श्रीहरीच्या सङ्गतीं ज्या रङ्गल्या गोपी
प्रेमयोगीं कोण गेली त्यांतुनी झोपीं ?
सिद्ध होअीना हटाने योग तो साधा,
साधिती सख्यें जहाली सुन्दरी राधा. (१८८)

‘नन्दराज’ (६४७) [- ० - ० ० | - ० - ० ० | - ० - ० ० | --]

“ विप्रवृन्दमभूदलङ्कृतिगोधनैरपि पूर्णम्
गायनानापि मद्विधान्वजनाथ तोषय तूर्णम्
सूनुरङ्गुत सुन्दरोऽजनि नन्दराज तवायम्
देहि गोष्ठजनाय वाञ्छितमुत्सवोचितदायम् ” (रुस्तमा २६१)

यापुढील चतुष्पदीहि याच वृत्तांत आहे. गीतगोविन्दांतील सातवा प्रबन्धहि
याच नन्दराज वृत्तांत आहे असें दिसतें.

“ मामियं चलिता विलोक्य वृतं वधूनिचयेन
सापराधतया मयापि न वारितातिभयेन
किं करिष्यति किं वादिष्यति सा चिरं विरहेण
किं जनेन धनेन किं मम जीवितेन गृहेण ” (गीगो ३ रा सर्ग)

“देवप्रिया”* (६४८) [- ~ - - | - ~ - - | - ~ - - | - ~ -]

प्रीतिच्या बन्दीजनांनी जो स्वकाळ्यांनी वन्दिला
शान्त सन्ध्याकाल तो हा आज ये हृत्सान्धिला
जीवनाचा ओघ वाहे गात गीतें वप्रि या
पाहिजे कोणी सखी तों हन्त ! ये—देवप्रिया. (१८९)

‘प्रत्युत्तरा’दि आठ कविता, (माझू ३६—४३), ‘जलक्रीडा’ (यध १४४)
‘ॲक्ट्रन’ (माभा ८०) या देवप्रियावृत्तांत आहेत. श्री. वा. भा. पाठक यांच्ये
‘प्रवासी’ हें सरस खण्डकाळ्याहि याच वृत्तांत आहे. हें वृत्त प्राचीन विबुधप्रिया
वृत्तासारखें आहे महणून यांचें देवप्रिया हें नाव ठेविलें आहे.

तोटक आणि देवप्रिया यांच्या मिश्रणाने झालेली (माझू १०८ वी) कविता
मागे (पृ. २५ पहा) दिली आहे.

‘कर्मगति’ (६४९) [- ~ - - | - ~ ~ ~ - | - ~ - - | - ~ -]

“लक्ष्मणा, वा कर्मगति ही काय माझी ओढवे ?
प्राणिमात्रां रम्य सर हें दुक्ख मातें दे नवें.
जीवनाचें जीवनचि जी मूर्त माझी जानकी
तीविणे हें जीवन विषप्राय मातें घातकी ”. (साव १३/५५)

विबुधप्रिया (६५०) [- ~ - ~ | - ~ - ~ | - ~ - ~ | - ~ -]

प्रीतिवाचुनि सार्थ जीवित केवि होय वधा बरें,
दूर जाय सखी तरी विरहीं बुडे मन घावरे,
प्रीत चिन्तित गीत गुम्फित वैसणे सुखद किया—
अन्य का कृति शक्य होविल आणखी विबुधप्रिया ? (१९०)

तरल (६५१) [~ ~ ~ - ~ | - ~ - ~ | - ~ - ~ | - ~ -]

“अमरगायक गाति नाचति अप्सराहि न राहुनी
अधिक भाग्य न जिष्णुन्चें पुर पामराहि न राहुनी;
विविधवाद्यरवस्तव प्रवरर्षि आदरिती मही,
रघुपुरी किति दे अुरों नच साधुवाद रिती मही.” (मोविबु ९७)

‘महोदय’ (६५२)

[- ~~~~~ | - ~ ~ | - ~ ~ | - ~ -]

“ ज्यांत न मशक दंशा मल्कुण मशिका न अुवा पिसा;
मद्यप न खळ चोर जार, न खेळता न जुवा पिसा.
व्याघ्र वृक पवनाशा वृश्चिक रोग आधि जरा जन
नेणतिच, सकल प्रजा सधना महोदयभाजन.” (मोविबु १०१)

‘मुकुट’ (६५३) [~~~~ | - ~ ~ | ~~~~ | - ~ -]

“ मुकुट सन्मणिहार पाठवि शतमख प्रभु आदरी
करि रित्या चिर मेरुच्या बहुमत महोत्सव हा दरी.
कनकरत्नरथाश्वारण अमित गोधन देववी,
प्रभुवर स्वकरें कर्पंसहि विविध भूषण लेववी ”. (मोविबु ९८)

‘आदिकविवर’ (६५४)

[- ~~~~~ | - ~~~~~ | - ~~~~~ | - ~ -]

“ आदिकविवरशिष्य कुशलव रामसुत गुणशेवधी
तातसुच्चरितगानरतमति रञ्जविति मुनिदेवधी.
श्रीश करि हयमेध; निजसुतगीत निजयश आपण
स्वासजनसह पी; करवि न पुरे रसिकपति हा पण.” (मोविबु १०५)

मदनसायक (६५५)

[~~~~ | ~~~~ | ~~~~ | - ~ -]

भुवनसुन्दर सहजहृद्धर परि भयड्कर ताप दे,
भुलति लोचन, कधिहि होच न मग विमोचन यामधे;
प्रणयबन्धन, असुनि अन्ध न, जन सवन्दन याचिती,
मग विदारक सुगातिदायक मदनसायक जाचिती.” (१९१)

संस्कृतांत जगद्धरकृत स्तुतिकुसुमाञ्जलीतील ३२ वें म्हणजे शरणागतोद्धरण स्तोत्र हें मदनसायकवृत्तांत आहे. पुन्हा १५व्या नि ३१व्या स्तोत्रांतहि काही श्लोक या वृत्ताच्ये आहेत. मराठीत भिजी २३२वी, २३३वी नि २३४वी या कविता मदनसायक वृत्तांत आहेत.

‘पठह’ (६५६)

[~~~~~ | ~~~~~ | ~~~~~ | - - -]

“ पठहसुखपदुरटितमुखरितनिखिलकुलगिरिगरहः
परुषतरपुरुषरिचरपुरुषपरिषदुपाचितपौरुषः
धवलकरकरवहलमदभरकवलकरसितचामर-
व्यजनविजनितपवनविगलित धरणिभवरजअुत्करः ” (युर १०५)

याच्यापुढील चतुष्पदीहि याच वृत्तांत आहे.

“ त्रिजगदघहर ” (६५७)

[~~~~~ | ~~~~~ | ~~~~~ | ~~~~~]

‘त्रिजगदघहरपरमसुखकरन्चरित रघुवर वरद या
स्तविति; सुरमुनि म्हणति करि असि पशुहिवरि नच पर दया-
अजितगुणयशा सकलनतजनिमरणजलधिसि सुकवितें;
अमरतरुहुनि अधिक शतगुण फलद बहुमत सुकवितें ”. (मोविबु १०६)

“ व्योमगङ्गा ”*(६५८) [- - - | - - - | - - - | - - -]

दूर राहे आणि वाहे तेथुनी ही शुभ्रवस्त्रा
विद्ध चित्तातें करीना केकुनी केव्हा दगळां;
गूढ भावें खेचुनी ने, शान्तवी चित्तीं अनङ्गा,
अङ्गना स्वर्गीय ऐशी कोणती ती ? व्योमगङ्गा. (१९२)

‘विस्मृतीची समाधि’ (माजूग ३१), ‘प्रेम की हेम’ (माजूग ३२), ‘पाणपोअी’
(यध १४), ‘अनुक्त प्रीति’ (गिफ १०), ‘ध्येयदर्शन’ (गिफ ३८),
‘वियोगापूर्वी’ (पारा १२५) या कविता या व्योमगङ्गावृत्तांत आहेत.

प्रमाणिका (६६०) [~ - ~ - | ~ - ~ -]

अुदण्ड शब्द योजिले
अचूक पाद मोजिले
तरी प्रभावहानि कां ?
न भावना प्रमाणिका. (१९३)

संस्कृतांत (मभाष्य खण्ड २, पृ. ८७) “अमावसोरहं” ही कारिका प्रमाणिकावृत्तांत आहे; आणि (खण्ड १, पृ. ४३५) अुद्घृत केलेली “मृदङ्गशङ्ख तूणवः। पृथग्वदन्ति संसदि” ही द्विपदी प्रमाणिकावृत्ताचीच आहे. वबू (३०/२७-२९, ४६/३, ७०/१-५, ८७/३८) हे श्लोक प्रमाणिकावृत्ताचे आहेत. रुस्तमा (पृ. १८७) वरील “जगद्विना शिसङ्गमं। गरुत्मता गजङ्गमं” या पद्यांत प्रमाणिकाचे ८२ चरण आहेत. मराठीत अुदासदासकृत महावल्लचरित्र, आणि अनन्तकृत सुरसुधन्वाख्यान (६७-७४) नि वभुवाहनाख्यान (१/५९-६५), आणि ‘खिस्ती मनुष्याचा आश्रय’ (अुस ४३) अित्यादिकांची रचना प्रमाणिकावृत्तांत आहे.

विभावरी (६६२) [० - ० - | ० - ० - | ० - ० -]

प्रसन्न पारदर्शि अन्धकार हा,
पहात रत्नदीप हे अुभा रहा !
रसशब्दुद्धि हो न केवि वावरी
बघुनि गूढमाविनी विभावरी ? (१९४)

“नभांत हासतात तारका-तती
विलोल लोचनांतही तुइया किती !
प्रशान्त अिन्दुगोल सञ्चरे वरी
प्रतिकृती अिथे तशीच सुन्दरी.” (ना. वा. शास्त्री)

‘वसन्तकला’ (माजूरा ५३) ही कविता विभावरीवृत्तांत आहे.

‘प्रभाव’ (६६४) [० - ० - | ० - ० - | ० - ० - | ० -]

“प्रभावयुक्त सौम्यता ललाट शोभवी
शिरास मण्डले किती सुदिव्य वैभवी !
कृपानदीच वैखरी स्वेच मुखांतुनी;
प्रभूसवेच तुलावया जगी नसे कुणी.” (अुस ९९)

आणि अुस १३१ वी कविता ही समग्र या वृत्तांत आहे.

“ कलिन्दनन्दिनी ” (६६६) [ॻ - ॻ - ॻ - ॻ - ॻ - ॻ - ॻ -]

“ मुरारिकायकालिमाललामवारिधारिणी
 तृणीकृतत्रिविष्टपा त्रिलोकशोकहारिणी
 मनोनुकूलकूलकुञ्जपुञ्जधूर्मदा
 धुनोतु नो मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ” (श्रीशङ्कराचार्य)
 अशुभ्र जाहली जणू हरीत ताप-पाप जी,
 अवर्षणीहि काळजी करी दुरी अपाप जी,
 वजाडिग्र धूळिं जिच्या तर्टी करी सुगन्धिनी
 न काय वन्द्य हिन्दुना अशी कलिन्दनन्दिनी ? (१९५)

संस्कृतांत श्रीशङ्कराचार्यकृत यमुनाष्टक आणि नर्मदाष्टक ही या वृत्तांतील प्राचीन रचना दिसते. ललितविस्तराच्या १३ व्या अध्यायांत या प्रकारची शिथिल रचना आढळते. मराठींत ‘श्रीसद्गुरुस्तव’ (निक १/३२), मोरोपन्ताचें पञ्चचामररामायण (मोसग्र ७/३५०), कमाल (माजूग ५२) हीं काढ्यें कलिन्दनन्दिनीवृत्तांत आहेत. मोरोपन्ताच्या पञ्चचामररामायणांतील काही श्लोक ‘देवराज’ (पुढे पृ. २९३ पहा) वृत्तांत आहेत; आणि ज्यांत पञ्चचामर हें नांव गोविले आहे तो शेवटला श्लोकहि ‘देवराज’ वृत्तांत आहे !

‘ कुन्ददशन ’ (६७२) [। - ॻ ॻ ॻ ॻ]

“ कुन्ददशन
 बद्धरसन
 रुक्मवसन
 रम्यहसन ” (रुस्तमा १२८)

जला (६७६) [- । - ॻ - ॻ । -]

पाहूनि आजला
 या मेघकजला
 वाटे प्रभातही
 ही रात्रिवत् जला. (१९६)

‘आनन्द’ (६७७) [- । - ० - ० । - -]

“ आनन्दकन्द औसा
हा हिन्ददेश माझा.
सत्यास ठाव देअी,
वृत्तीस ठेवि न्यायी,
सत्यास मानि राजा
हा हिन्द देश माझा. ” (आगी)

या सुप्रसिद्ध पद्यांत चरण सप्ताक्षरी आहे. या सप्ताक्षरी वृत्ताला ‘आनन्द’ हें नाव देणे युक्त होअील. याच लगकमाच्या “अल्ला तुही तुही रे मौला तुही तुही रे” या द्विपदीचं कवीराने अेका चन्द्रकान्तजातीच्या पद्याला ध्रुवपद घातले आहे. टेकाड्यांच्या पद्धतीप्रमाणे द्विपदीचं ध्रुवपद आणि चतुष्पदीचं कडवे केलें की कडव्याच्या चतुष्पदींत यमके साधारीं लागतात. तींनको असल्यास आनन्दाच्या द्विरावृत्तीने साधणारें वृत्त घेअून त्याच्या द्विपद्या कराव्यात, वृत्त तितके दीर्घ झालें की अर्थ व्यक्त करायला तितकी अधिक सवड मिळते.

‘मुद’ (६८२) [० ० । - ० - ० । - -]

बघ कौमुदीप्रभावें
कुमुद प्रफुल्ल व्हावें;
स्मित दाव तूहि नामी
मुदमत्त व्हावया मी. (१९७)

“सु” कामिनी (६८५) [- ० - ० । - ० -]

शान्त आणि हासरी
भावना मुखावरी—
रञ्जील यामिनी
ती खरी सुकामिनी. (१९८)

“ मन्द मन्द बोलती
जीव भाव साड्गती
चाढु कानि वारिती
धैर्य भाव दाविती ” (डिरस्त १/३९)

संस्कृतांत वबृ (३३/२५-२८, ६८/१८, ७०/१८) हे श्लोक या सुकामिनी-वृत्तांत आहेत. णायकुमारच्चरित्रु या प्राकृत काव्यांत दिव्या सन्धीतील १६वें कडवअ हें या सुकामिनीवृत्तांत आहे. मराठींत भिरा (११/८) आणि “पद्मपद्मलोचना” (भिअनि ११) हीं दोन अुदाहरणे आहेत. विद्याधर वा. भिडे या वृत्ताला माधवी कशाच्या आधारे म्हणतात कळत नाही.

समानिका (६८९) [| - ० - ० | - ० - ०]

मान्यता न ये अपाप,
पाहिजे जर्गी प्रताप;
भूमि ही गुणे झुणी न-
तीस मानि कां कुणीन ? (१९९)

“ अङ्गनीसुत प्रचण्ड
वज्रपुच्छ कालदण्ड
शक्ति पाहतां वितण्ड
दैत्य मारिले अुदण्ड “ (रामीस्तो ३/१२०)

रस्तमा पृ. १८० वर जें पद्य आहे त्यांत समानिकाच्या वीस चतुष्पद्या आहेत. मराठींत मोसारा (९/१३) हें आणखी ओक समानिकावृत्ताचें अुदाहरण आहे.

मनोहरा (६९२) [। ० ० ० - ० | - ० - ० | -]

“ कुजन सदुणा न साहतो
विशिख कीं मर्नी प्रवेशतो
खल झटे गुणी न व्हावया
सुगुण झोम्बती अहो तया.” (भिजी ४१/३)

भिजी ४१ वी कविता मनोहरावृत्तांत आहे असें म्हणतां येऊल.

सिंहलेखा (६९५) [- ० - ० | - ० - ० | -]

राक्षसापरी प्रतापी
तो सुधी न हो कदापी;

पद्भिर्पूंस जिडिकले का ?
छे ! न त्या नृसिंह लेखा. (२००)

“ प्रत्ययस्वरश्च तासे
वृत्तिसन्नियोगशिष्टः ।
तेन चाप्यसावुदात्तो
लोप्यते तथा न दोषः ” (ममाष्य १, पृ ५०२)

या वरील चतुष्पदीच्या दुसऱ्या चरणांत आरम्भीं अेक लघु अक्षर अधिक आहे. असें कां व्हावें ?

मयूरसारिणी (६९६) [। - ० - ० | - ० - ० | - -]

नील शाळु नेसतां जरीचा
या पहा प्रभाव सुन्दरीचा;
चाल पाहतांच चित्त लोभे
ही मयूरसारिणीच शोभे. (२०१)

इयेनिका (६९७) [। - ० - ० | - ० - ० | - ० -]

लीलया लयास धाडिशी मुदें,
अमृतांगुनी न घोट, विन्दु दे !
हिम्पुटा स्वभाव का दिसे निका ?
सारिके, कशास होशि इयेनिका ? (२०२)

“ रामभोजनामकं स कंचन
क्षोणिभागपालनेऽकरोत्प्रभुम्
संततं निजाडिघ्रकञ्जरञ्जकं
मञ्जुपुष्पपुञ्जनीरनीरधिम् ” (ममच १/३५)

“ नम्र भूपती बहूत बोलला,
औकतां ऋषीस हर्ष वाटला;
रामलक्ष्मणासि घेयुनी समे
पावतांचि राव राहिले भुमे. ” (असीस्व २८)

या अनन्त कवीने नकळत इयेनिका आणि सुपथ्या यांचें मिश्रण केलें आहे.

“ औकतांचि रामशेष हासले
साडगतां मुखें वाळ धाकले
सैन्य ओीतुके असूनि ते क्षणीं
ख्याति हे तिहीं लाविली पणी. ” (अकुल २/७)

कलापति (७००) [। - ० - ० | - ० - ० | - ० - ० | -]

जाग ये नलास आणि तो त्वरें अुठे,
सोङ्गुनी सतीस जाय भूढ तो कुठे ?
ती अुठे वधे, दिसे न झोपला पती,
पौर्णिमेस कां अमा करी कलापती ? (२०३)

“ भक्ष्य भोज्य चोख्य चोज्य हे चतुस्परी
राअितीं विशेष शाख त्याहि अूपरी
वर्णितां कुशिम्बिरीसि पार कोण हो
चन्द्रनीति खारपर्पटासि लोण हो. ” (ओलस्व ७/२७)

“ सर्वकाल मृत्युदण्डयोग्य नारकी
मी असें अशा कधी न देव अुद्धरी;
धैर्यहीन मी निराश घोर पातकी
भीति ही मनांत फार सर्वदा धरीं.” (अुस २५७)

अुस ३९५ या पद्यांतील सर्व कडवीं या वृत्तांत आहेत.

ललितभृङ्ग (७०१) [। - ० ० ० ० | - ० ० ० ० | - ० ० ० ० | - ०]

“ शारदविधुवीक्षणमधुवर्धितमदपूर
अष्टभजनवल्लभजनचित्तकमलसूर
गोपयुवतिमण्डलमतिमोहनकलगीत
मुक्तसकलकृत्यविकलयौवनपरिवीत ” (रुस्तमा २१०)

या पद्यांत ललितभृङ्गाचे ५८ चरण आहेत.

“देवराज” (७०२) [। - ० - ० | - ० - ० | - ० - ० | - ० -]

अुन्च तू सरू, असूनि सावली न विस्तृत,
पुष्पही तुला करी न केधवा अलडकृत;

वन्ध्य तू म्हणूनि तूज हीणवोत पामर—
देवराज सेवितेस पालवीत चामर. (२०४)

“ वारिशालिनासवाति वासनालिशारिवा
सारभाविनीलिमाभ्रमालिनी विमा रसा
सालतालकाननामुना न कालतालसा
राजिताश्रियापरा दुरापया श्रिताजिरा “ (रह ५/१४०)

संस्कृतांत “ देवराजसेव्यमानपावनाडिग्रपङ्गं ” हें शङ्कराचार्यकृत काल-
मैरवाष्टक स्तोत्र या देवराजवृत्तांत आहे. मराठींत भिरा १९ वा सर्ग आणि
“ रुद्र हा समुद्र देखतां क्षणे अुठावला ” हें भीमरूपी स्तोत्र हीं या वृत्तांत आहेत.
परन्तु भीमरूपीस्तोत्रांत मध्येच नकळत कलिन्दननिनीचे चरण येतात. हें
मिश्रण आकृच, अकुल (१/११), आणि ‘ आर्यभूस्तोत्र ’ (मामा ८९) मध्येहि
आढळते.

“ तुरङ्गाकण्ठवेष्टुनी सुरम्यवस्त्रपळवें
कर्दळी वनांत आणुनी तयास गौरवें
वान्धुनी रणाङ्गणांत सङ्गरासि ठाकळा
अश्व ते न देखतांचि सैन्यभार लोटला.” (अकुल १/१)

‘ पुष्पाप्रत ’ (केक ६१) या कवितेमध्येहि या मिश्रणाची स्थळे आहेत.

हीर (७०३) [।— ० ० ० ० | — ० ० ० ० | — ० ० ० ० | — ० —]

हा न विनय, हान सुनय, काय समय गाळिशी ?
प्रास दयित त्यास खचित दीन करित टाळिशी ?
व्यस्त कुटिल, कोण कुठिल वन्य गणिल ही रहा ?
शत्रुकदन, केलिसदन, वीरमदन हीर हा. (२०५)

“ कोध दुरित काम चरित लोभ ममत साढुनी
दुःखहरण जन्मदलण कृष्णचरण मानुनी
भावरमण भक्तिभजन सर्व यजन अर्पुनी
कृष्णसयन सौख्यरमण भाग गहन भोगुनी. ” (डिरस्व ९/९)

“ याच श्लोकाखाली असलेल्या दुसऱ्या श्लोकांचीहि रचना अगदी या श्लोकासारखीच आहे ” (को-मकाकाळ).

चञ्चला (७०४) [। - ० - ० | - ० - ० | - ० - ० | - ० - ०]

“ श्रीमदात्मने गुणैकसिन्धवे नमः शिवाय
धामलेशधूतकोकवन्धवे नमः शिवाय
नामशेषितानमद्वान्धवे नमः शिवाय
पामरेतप्रधानबन्धवे नमः शिवाय ” –

हें शङ्कराचार्यकृत शिवचक्राक्षरनक्षत्रमालास्तोत्र या चञ्चलावृत्तांत आहे. मराठींत भिजी १८९ वी कविता याच वृत्तांत आहे.

प्रपञ्च (७०६) [० ० ० ० ० ० | - ० - ० | - ० - ० | - ० - ० | -]

“ नृपतियुवति सार फार किङ्करीमतासि ते दिनीं
गणुनि हृदयिं मानि मूढ बुद्धि साधिलीन्च मेदिनी.
त्यजुनि वसन-भूषणस्वयें स्वरत्नहार तोहुनी
क्षितिवरि निजली मुखावरूनि केशभार सोहुनी ” (मोमारा १/२३)

या वरील श्लोकहि या प्रपञ्चवृत्तांतच आहे.

मरालिका (७१०) [। - ० - ० , - ! - ० - ० , -]

“ भार्गवस्ततः पाथसां निधा–
वक्षिपच्छरं सारविक्रमः
तेन तद्रता राक्षसा हताः
सोऽपि वारिधिर्दूरतो ययौ ” (ममच १/३४)

मध्यमुनीश्वरकृत ‘चतुर्थीची कथा’ (ममुक ५), माधवानुजकृत ‘आरोग्याप्रत’ (मानुक ५९) आणि गजानन गोपाळ जोशीकृत ‘अध्यात्मविचार’ (जोप १/३५) या थोऱ्याच कविता या मरालिकावृत्तांत आहेत. मोरोपन्ताच्या मङ्गुरामायणां-तील २९ वा, ४४ वा, आणि ६५ वा हे तीन श्लोक या वृत्तांत आहेत.

‘सुरवधू’ (७११) [। ० ० ० - ० , - ! ० ० ० - ० , -]

प्रभु मनोरथा पुरवि, नाचती
सुरवधू, कळा अुरविनाच ती.
निववि सृष्टिते पवन वीजमें
सुराति सेविली नवनवी जनें.” (मोमञ्जु ६०)

मोमञ्जु-मध्ये २०, ३३, ३६, ४२, ४९, ५१, ५२, ५५, ५७, ५८, ५९,
६०, ६३, आणि ६७ वा हे श्लोक या सुरवधूवृत्तांचे आहेत.

“मत्तमधुप” (७१२) [। - ० ० ० ० , - ! - ० ० ० ० , -]

मत्तमधुप मी, रानि भटकतां
चित्त झुलविती फुळ वनलता;
नित्य भटकणे थाम्बविल असें
दिव्य सुमन तें हाय न गवसे. (२०६)

‘पवनसुत’ (७१३) [। ० ० ० ० ० ० , - ! ० ० ० ० ० ० , -]

“पवनसुत कवि प्रथम मन हरी
सुगळ वहुसुखी प्रभुसि मग करी.
सचिर नगहि तो करुनि कणव दे
‘करि न हित असा’ प्रभुहि पण वदे.” (मोमञ्जु २२)

अिन्द्रा (७१४) [। ० ० ० - ० , - ! - ० - ० , -]

“ जयति ते ऽधिकं जन्मना ब्रजः
श्रवत अिन्द्रा शश्वदत्र हि
दयित दृश्यतां दिक्षुतावका—
स्वयि धृतासवस्त्वां विचिन्वते ” (भाग १०/३१/१)

हें भागवतांतील गोपीगीत जसें अिन्द्रावृत्तांत आहे तसेच

“ प्रगटलासि तू नन्दगोकुळीं
म्हणुनि अिन्द्रा-वास ये स्थळीं
सकळही सुखी या वर्जीं हरी
विरहदुक्खिता गोपसुन्दरी.” (वामन)

हें वामनाचें मराठी गोपीगीतहि अिन्दिरावृत्तांतच आहे. मोरोपन्ताचें मञ्जु-
रामायण (मोसग्र ८/४३८) हें बहुतेक, आणि आधुनिक मराठींत ' कीर्ति
आणि प्रीति ' (च २३२) मधील पहिले ३४ श्लोक हीं या अिन्दिरावृत्तांत
आहेत.

“ परम नीच मूढां सळी, नया
न गणि, पावती आपल्या लया
परमनीं ‘ चमू ढांसळीन ’ या
अरि म्हणो, ‘ रणीं ताप ल्याल, या. ” (मोमञ्जु ३८)

या श्लोकांत होणारा यतिभङ्ग अक्षरचमक्तरासाठीच खम्य मानावा लागेल.

दुता (७१५) [। - ० - ० , - ! ० ० ० - ० , -]

वीज पेरल्याविण न पीक ये,
वृद्धि सद्यायांतुनि रुजे स्वयें;
कोण्डितां तर्मी करुनि कद्रुता
स्वर्णदेवता दुरि पळे दुता. (२०७)

“ रामभोजराट् धरणिमण्डलं
शासति स्म भूसुरकदम्बकं
दानवैभवैर्मधुरभाषितै
रुजयञ्जनं निजविनीतिभिः ” (ममच १/३६)

नरहरिकृत गड्गारत्नमाला (१३२, १३३) हे दोन श्लोक या दुतावृत्तांत
आहेत.

‘ अजितसत्रिया ’ (७१६) [। ० ० ० ० ० ० , - ! ० ० ० - ० , -]

“ स्तविति सुरमुनी प्रभुसि सर्वही
म्हणाति ‘ जय ! ’ असे विधिहि सर्वही
वरवि करवि त्या अरिचिही क्रिया,
सदयहृदय तो अजितसत्रिया.” (मोमञ्जु ६१)

‘शिवविधी’ (७१७) [। - ० - ० , - ! - ० ० ० ० , -]

“ श्रीस तो पुसे कीश पुनरपी
हे कथासुधा भक्तसुनर पी
सिन्धु लङ्घितां प्राज्यवलनिधी
वानरागमें जेविं शिवविधी. ” (मोमञ्जु ३०)

‘भद्र’ (७१८) [। ० ० ० ० ० ० , - ! - ० ० ० ० , -]

“ भरत सुखविला भार झुतरिला;
भजति कवि भवीं याच सु-तरिला.
बसुनि पितृपदीं विश्व निविलें,
दुरित भिविल, भद्र जिविलें. ” (मोमञ्जु ६६)

‘श्रित’ (७१९) [। ० ० ० - ० , - ! ० ० ० ० ० ० , -]

“ श्रित मयूरसे म्हणति जळद या,
प्रभुसि देतसे भजनवल दया.
करुनि ताप हा सकल पळवितो,
अतिवदान्यता प्रकट कळवितो. ” (मोमञ्जु ६९)

“ प्रमद्वरा ”* (७२०) जला-द्विरावृत्ता

[- | - ० - ० | - ! - | - ० - ० | -]

“ सौभाग्यसुन्दरी, गेलीस कां त्वरें ?
पाहूं कुठे तुला काव्यात्म अप्सरे ?
सौन्दर्यनन्दिनी, तू सर्व जाणशी
नैषुर्य का तुला शोभे प्रमद्वरे ? ” (माजूग ९२)

‘आनन्दकन्द’* (७२१) [- | - ० - ० | -- ! - | - ० - ० | --]

“ आनन्दकन्द लोकीं हा शाहुबाल माझा,
पाहूनि यास शोकीं झुळास होय ताजा.
अन्धार गाढ भोर्ती, चिन्ता परी नको ती,
हास्यप्रभेस ओती हा वालचन्द्र माझा.” (माजूग ८०)

‘आअीची आठवण’ (माजूग ८२), ‘अज्ञात नाथास’ (माजूग ८४) आणि ‘आअी’ (यध ४१) या कविता आनन्दकन्दवृत्तांत आहेत.

‘अनुराग’* (७२२) [ॻॻ | -ॻॻॻ | --!ॻॻ | -ॻॻॻ | --]

सकलांस हाय आहे जरि अेकलेच जाणे,
क्षण सन्धि सङ्गतीला जगतीच गे सुजाणे.
रमुं या मिळून तू मी, त्यज वळभे त्रपा ही,
अनुरागरङ्गभूमी जगतीच अेक पाही. (२०८)

‘बेगमेचें विरहगीत’ (माजूग ८९) हें या अनुराग वृत्तांत आहे.

आनन्दकन्द आणि अनुराग यांच्या मिश्रणाचीं दोन अुदाहरणे मोरोपन्ताच्या कृतीत आढळतात.

“रसने न राघवाच्या थोडी यशांत गोडी. धु०
निन्दासुती जनांच्या, वार्ता वधूधनांच्या,
खोऱ्या व्यथा मनांच्या काही न यांत जोडी.” (मोस्फुका ४/२०६)

“हृदया वरें विचारीं नाम स्मरें न तापें. धु०
नार्मांच भाव राहो, दुष्कर्मपङ्क वाहो,
सौख्या मयूर लाहो, जें मोजवे न मापें.” (मोस्फुका १/३६८)

अमृतराय कृत ‘जगव्यापका हरीला नाही कसें म्हणावें ?’ (अकस १३४) हें पदहि याच प्रकारचें आहे. या पद्यप्रकाराच्या पूर्ण जातिस्तररूपाला रसना हें नाव द्यावें.

“कन्दपे”* (७२३) [- | -ॻॻॻ | -ॻॻ ! - | -ॻॻॻ | --]

कां हो कुलीनतेप्रति द्यावें महत्व मोठें ?
रत्नांसवे खण्ठितुनि घेतात जन्म गोटे.
अज्ञात जन्म पावुनि सुख्यात हा तथापि
कन्दपेकान्ति सुन्दर, अिन्द्रापरी प्रतापी. (२०९)

‘जुगारी’ आणि ‘पुजारी’ (माजूग ८९, ९०) या कविता कन्दपे-वृत्तांत आहेत.

“ विद्युलता ”* (७२४) [- | - ० - ० | -- ! - | - ० - ० | -]

“ विद्युलतेप्रमाणे हासूनि साजणी,
अन्धार गर्दवूनी जाशी पुन्हा झणी;
रस्ता पुढे दिसेना, अनदाज होयिना,
हा जीव पाठलागीं मी लाविला पर्णी. ” (माजूग ९०)

‘प्रेमाची दिशा’ (माजूग ८७) ही कविताहि विद्युलतावृत्तांत आहे.

“वैशाख”* (७२५) [- | - ० - ० | - ० ० - | - ० - ० | -]

गेला वसन्त, मागुनि चण्डांशु ताप दे,
हिण्डेल कोण खेळत आता अुन्हामधे?
सन्ध्या बघूनि रञ्जित येती प्रिय-प्रिया—
वाटे दिनान्त सौख्यद वैशाखमासि या. (२१०)

‘क्षमस्व,’ ‘दिनान्त,’ ‘विद्युक्तविलाप,’ ‘सृष्टि-वैभव’ (माजूग ९१-९४)
आणि ‘कविकातळ’ (गिका ३६) या कविता वैशाखवृत्तांत आहेत.

‘धवलकुसुम’ (७२६) [। ० ० ० ० ० ० | - ० - ! ० ० ० ० ० ० | - ० -]

“ धवलकुसुमधारिणी मृदुलहसितकारिणी
विशदविमलहारिणी विविधलितहारिणी
तरुणहृदयहारिणी मदनजलधितारिणी
विपुलजघनभारिणी द्विरदमधुरचारिणी ” (युर २३३)

दमनक (७२८) [। ० ० ० ० ० ०]

“ प्रणयभरित-
मधुरचरित
भजनसहित-
पशुपमहित ” (रुस्तमा १४८)

“हाला” (७२२) [- | - ० ० - | --]

“ नैराश्य मर्नी माजे,
त्यालाहि न सीमा जे;

दे शान्ति अनीहाला
तैं रागमयी हाला. (२११)

मातळगी (७३७) [| - - - | - - -]

“ ऐकोनी हे वार्ता
जाली ते शोकार्ता,
रामाची ही वाणी
लागे वज्रावाणी.” (मोसारा ५/३८)

‘ सुजनकलित ’ (७४१) [। ७ ० ७ ० ७ ० । ७ ० - -]

“ सुजनकलितकथनेन
प्रबलदनुजमधनेन
प्रणायिषु रतमभयेन
प्रकटरतिषु किल येन ” (रुस्तमा १६१)

माणवक (७४२) [। - ० ० - ! - ० ० -]

गोड अशा बालवयी
वृत्ति सदा मोदमयी;
रस्यतम दृश्य बघें
माणवक-कीडित गे. (२१२)

“ भर्ममये हर्म्यतटे
शर्मसखीनर्मरताम्
पद्ममुखीं पद्मगृहां
वेद्वि सतीं मूर्तिमतीम् ” (ममच १/२७)

सम्फुलक (७४३) [। - - ० ० | - - ० ०]

“ संधुक्षितवन्धुवज
संन्वारितकीर्तिव्वज
गोपीगणशर्माकर
मां पालय दामोदर ” (रुस्तमा २०९)

“ नीराधिपभृत्याहृतगोपेश्वरमार्गाश्रित ” (रुस्तमा २०८) या पद्यांत सम्फुल्लकाचे २८ चरण आहेत.

‘ पुरुषोत्तम ’ (७४४) [। ० ० - ० ० | - - ० ०]

“ पुरुषोत्तम वीरव्रत
यमुनाञ्जुत तीरस्थित
मुरलीध्वनिपूरक्रिय
सुरभीवजनादप्रिय ” (रुस्तमा १५३)

कुलटा (७४५) [। ० ० ० ० - ! ० ० ० ० -]

“ रुचिरपटः पुलिनतटः
पशुपतिर्गुणवसतिः
सममशुचिर्जलदरुचि-
र्मनसि परिस्फुरतु हरिः ” (रुस्तमा ५७)

याच्या वरील चतुष्पदीहि याच्या वृत्तांत आहे.

“ क्षितिविजितिस्थितिविहिति-
व्रतरतयः परगतयः
अरु रुरुर्धुरुरु दुधुबु-
र्युधि कुरवः स्वमरिकुलम् ” (दण्डी ३/८५)

तरलनयन (७४७) [। ० ० ० ० ० ० ! ० ० ० ० ० ०]

“ कुसुमनिकररचितचिकुर
नखरविजितमणिजमुकुर
सुभटपटिमरमितमथुर
विकटसमरनटनचतुर ” (रुस्तमा १५२)

या पद्यांत तरलनयनाचे १८ चरण आहेत. याव्यतिरिक्त वेदान्तदेशिककृत यादवाभ्युदयांतील ६/३९ हा श्लोक तरलनयनाचा आहे.

‘ साशङ्क ’*(७४८) [- | - ० ० - | - - ! - | - ० ० - | - -]

हैं काय असें होओ ? साशङ्क धयापे अरू
डोळ्यांत जमे पाणी, डोळ्यांत अुठे काहूरू.

ओकान्त गमे ठेवी छातीवरती ओझें,
अनंधार फिरे भोंतीं गेला दुनियेचा नूर.” (माजूग ९५)

‘ काहूर ’ (माजूग ९५) आणि ‘ भयाण समुद्रांत ’ (गिका १०१) या
कविता साशळकवृत्तांत आहेत.

“ रम्याकृति ”*(७५०) [| - - ० ० | - - ० ० | - -]

ठावें न कुणा गूज हृदीचें
ठावे न कुणा रङ्गा सुधीचे,-
माझ्या हृदयीं नित्य रमो ही—
रम्याकृति कोणास न मोही ? (२१३)

‘ सुधाकर ’ (माजूग ६३) ही कविता या रम्याकृतिवृत्तांत आहे.

“ मदिराक्षी ”*(७५१) [। ० ० -- | ० ० -- | ० ० -]

मधुकाळीं किति ही रङ्ग—मजा !
गमती या गमतीच्या गमजा.
प्रणयी मत्त न कां प्रेममुदें ?
मदिराक्षी नजरेने मधु दे. (२१४)

‘ बालमित्रास ’ (माजूग ६७) ही कविता या मदिराक्षीवृत्तांत आहे.

टीप. अरबी छन्दशास्त्राप्रमाणे चरणारम्भीं (० ० --) हा गण असल्यास त्याच्या ठिकाणीं (- ० --) हा गण विकल्पाने येअूं शकतो. आणि शास्त्राद्वारिंदरीयसी या न्यायानेच या विकल्पाला गजलाझलींत वाव दिला आहे. तथापि हा विकल्प निष्पुरपणे काढून टाकणे हेंच शास्त्रशुद्ध आणि युक्त आहे. तसेच चरणार्नतीं (० ० -) हा गण असल्यास तेथेहि विकल्पाने (--) हा गण धालण्याची वहिवाट आहे; परन्तु ही वहिवाट वृत्तरचनेच्या मूलभूत तत्त्वाला वाध आणणारीच आहे.

“ वनमाला ”*(७५२) [। ० ० -- | ० - ० - | ० ० -]

नगरींचा न तो टिके अुजळा.
नलगे तो अशिक्षिते, तुजला;

पटुता ही तुझी अुरीं धरितों
वनमाला जशी धरी हरि तो. (२१५)

‘ मोतियाचा गजरा ’ (माजूग ७८) ही कविता या वनमालावृत्तांत आहे.

“ स्नेहलता ”*(७५४) [| - ~ ~ - | - ~ ~ - | - ~ ~ -]

प्रेम हटें का अुगवे साजणी ?
प्रेम मरे मात्र असूया-तर्णी;
प्रेम हवें ? कुम्पण काढी तुझें—
स्नेहलता रुक्ष रणिंही रुजे. (२१६).

‘ लाज जरा, हास जरा ! ’ (माजूग ५७) ही कविता या स्नेहलतावृत्तांत आहे.

“ मानवती ”*(७५७) [| - ~ ~ - | - ~ ~ - | - ~ ~ -]

प्रीति करी तूजपुढे नम्र मला,
आज कुठे जीव नसे हा भ्रमला;
देवि, मला दिग्विजयेच्छा नव्हती—
मानवती, जाअिल वाया नवती. (२१७)

‘ अबोला ’ (माजूग ५६) ही कविता या मानवतीवृत्तांत आहे.

“ काळ्वनकान्ति ”*(७५८) [| - ~ ~ - | - ~ - ~ | - ~ ~ - | -]

पाहुनि त्या चास्तेस कोण फसेना ?
जीवन छे ! त्या मरीचिकेंत असेना.
कीव करू ये कदाच साच न कां ती ?
जीव निवे का बघूनि काळ्वनकान्ती ? (२१८)

माजूग ८१ वी कविता या काळ्वनकान्ति वृत्तांत आहे.

हंसइयेनी (७६२) [- | --- ! ~ ~ ~ ~ ~ ! --- | -]

“ नीतोच्छ्रायं मुहुरशिशिररश्मे रुखै—
रानीलाभैर्विरचितपरभागारलैः
ज्योत्स्नाशङ्कामिह वितरति हंसइयेनी
मध्ये ऽप्यहः स्फटिकरजतभित्तिच्छाया ” (किरात ५ / ३१)

‘शुभकामी’*(७६४) [| - - ∞ ∞ | - - ∞ ∞ | - - ∞ ∞ | - -]

जाशील जरी दीपबुनी लोचन जाअरी,
होती सुमनें पायथळीं धन्य तुझ्या हीं.
भड्गापरि त्या पोटभरू लोलुप का मी ?
छे ! दिव्य पतड्गापरि हा मी शुभकामी ! (२१९)

“ कोलं भुवि कोऽलं जगदालम्बमवैतुम्
स्वामी शुभकामी किल भूमीमसुरार्ताम् ।
वाराशिगमीराम्भसि काराभवने ऽभि-
ग्रस्तामिह मुस्तामिव यस्तामुद्दहार्तीत् ” (वेविच ३८७)

हे वृत्त तरी (मन्दाकिनी कदाचित् नसेले तरी) अरवी-फार्सी छन्दः-
शास्त्राच्याच द्वारा हिंदुस्थानांत आले आहे असें वाटतें. मराठींत तरी या वृत्तांतील
'भिण्ठीण न तू सुन्दरि, वाणा न शिकारी ' (माजूग ५९) ही सुपरिचित
कविता फार्सी वृत्त ढोळ्यांपुढे असल्यामुळेच निर्माण झाली होती; पण आता
वृत्ताचें नामकरण करितांना जो संस्कृत इलोक या वृत्ताचा आढळला त्यांती-
लच अेका शब्दावरून, तें करणे योग्य वाटतें.

‘रानकिशोरी’ (माजूग ६०) ‘ध्यासांतून भास’ (यध ४०) ‘जीवितेश्वरीस’
(गिफ १३), या कविता या शुभकामीवृत्तांत आहेत.

“ कलावती ”* (७६५) [∞ - ∞ - | ∞ ∞ - - ! ∞ - ∞ - | - -]

समानशील सखी ती हवी प्रपञ्चातें,
अलङ्कृतीच न जी मात्र होय मञ्चातें;
कशास केवळ ती रूपशालिनी भार्या ?
कलावतीहि नको काय शालिनी आर्या ? (२२०)

‘ढोळग’ (माजूग ७६) ही कविता या कलावतीवृत्तांत आहे.

“ मरीचिका ”* (७६६) [∞ - ∞ - | ∞ ∞ - - ! ∞ - ∞ - | ∞ ∞ -]

नको तुझ्या व्यवहारा, जिथे तिथे पगडा !
अुगाच निष्फळ माजे मर्नी जनी झगडा.

क्षणैक जीवित हें यास चाशता खुलवी—
मरीचिकाहि रुचे जी रणी मृगा झुलवी. (२२१)

‘अगोरींची भेट,’ ‘दुमरी,’ ‘स्त्रीस्वभाव,’ ‘कां सङ्कोच?’ (माजूर ७१-७५), ‘अनेक सङ्कमणांनी’ (यध ४६), ‘फिरस्ता’ (यज १७), ‘संसारसखी’ (यग ८८) आणि ‘रसिक संशयग्रस्ता’ (गिफ २३) या कविता मरीचिका वृत्तांत आहेत.

“शरयू”* (७६७) [० ० — — | ० ० — — | ० ० — — | — —]

प्रणयावीण गमे नीरस सारी सृष्टी,
प्रणया गोड दिसे सर्व—कुठे ती दृष्टी ?
कधि नांवांतिल जादू स्फुरवी प्रेमातें—
शरयू नांवच लावी चटका हें मातें. (२२२)

‘सौभाग्यवती’ (माजूर ६६) ही कविता या शरयूवृत्तांत आहे.

“प्रियशिष्या”* (७६८) [। ० ० — — | ० ० — — | ० ० — — | ० ० —]

कुणि वागीश कलाभिन्न तपोराशि कवी,
नृप त्याला वदला की दुहितेला शिकवीं—
न लगे शिक्षण, जात्या पदुता स्त्रींत वसे,
प्रियशिष्या गुरुतें तस करी आवरसें. (२२३)

माजूर ६३ वी नि ६४ वी या कविता प्रियशिष्या वृत्तांत आहेत.

सुरभि (७६९) [। ० ० — ० ० | ० ० — ० ० | ० ० — ० ० | ० ० —]

“ शरणागत—भरणातत—करुणाकर—हृदयं
सुरमानित—परमाच्युत—शरमारित—विमतम्
शमलालित—कमलासन—विमलानन—विनुतं
भज मानस निजमाश्रयमजमाहतमदनम् ”

ही कविता शारदातिलकम् मधील शिवकर्णामृतांतून म्हणून ब्राह्मणने आपल्या Sanskrit Prosody या पुस्तकांत अुद्धृत केली आहे.

“ यशोगन्ध ”*(७७०) [। ० — — ० | ० — — ० | ० — — ० | ० — —]

लताग्रीं सुमना, डोलत रे मुग्ध मुदें तू
नको आदरुं सङ्कोच, अलीला मधु दे तू ;
जरी राहिल अज्ञात तुझें रूप न खन्ती,
यशोगन्ध तुझा नेअल रे वायु दिगंनंती. (२२४)

‘तुझ्यावीण’(माजूग ५८) ही कविता आणि “-स” (यग ८६) या कविता यशोगन्धवृत्तांत आहेत.

“ इयामकान्त ”*(७७१) [। — ० — ० | ० — — ० | — ० — ० | ० — —]

दीर्घकाल नसे पुत्र, आणि देवदयेने
चार पुत्र मिळूनीहि काळसङ्कट येणे;
जाभुनी वनवासास पुत्र त्वांतुनि दोघे
भूप हाय म्हणे ‘राम’! इयामकान्त-वियोगे. (२२५)

माजूग ८३ वी कविता या इयामकान्त वृत्तांत आहे.

“ नूपुर ”*(७७२) [। — ० ० — | — ० — ० | — ० ० — | — ० —]

दूर तुझ्यावीण मूक जीव झुरे ओकला,
राहुं तथा दे क्षणैक वक्षिं तुझ्या टेकला.
स्पर्शनिया तूज धन्य मञ्जुळ नादांत हा
नूपुर पार्यी सकम्प गुड्गात खेळे भला. (२२६)

‘प्रेमसम्ब्रम’ (माजूग ८०) ही कविता या नूपुरवृत्तांत आहे.

“ रसोदात्त ”*(७७३) [। ० — — ० | — ० — ० | ० — — ० | — ० —]

धनाचाच लोभ देख कितीकांस नाचवी,
कुणा कीर्तीचाच नाद, किती वाद माजवी !
तुझी प्रीति हीच ओक सखे शान्तवी मला,
रसोदात्त जीवनीं न दुजी शक्ति शीतला. (२२७)

माजूग ८४ वी कविता या रसोदात्तवृत्तांत आहे.

“ अुषा ”* (७७४) [० - - ० | - - - ! ० - - ० | - ० -]

“ जहाली अुषा जागी, सखे तूहि हो झणी,
अुषेसारखा अुम्ही करी साज साजणी.
तिचे रूप दावाया बने सिन्धु आरसा,
पहा तू व्हारीचा तुझा अिन्दु दर्पणी. ” (माजूग ६९)

‘प्रबोधन’ (माजूग ६९) आणि ‘मनोवासिनीस’ (यग ६५) या कविता अुषावृत्तांत आहेत.

श्रीलीला (७७५) [। - - - | - - - | - - - | - - -]

“ मन्दारा ॥ मन्दा ॥ रामं दारा मन्दा ॥ रा -
द्याधिद्या दैत्यारेः शेषाद्रिं तं प्राप्ताः ।
सारावासारावासारावासारा ॥ वा -
गालीढा शृङ्गाली यस्या ॥तान् सम्मर्तुम् ” (वेलस १४/२७)

“ मनोमोहिनी ”* (७७६) [० - - ० | - - - ! ० - - ० | - - -]

खुब्या, अूठ खेळाया तरी ये जनामाजी,
तुला वाटती का रे अथे सर्व दामाजी ?—
कुणाला कुणी आहे, तुम्हांला न चिन्ता हे -
मनोमोहिनी माझी सखी होअिना माझी. (२२८)

‘ जातांना ’ (माजूग ६८) ही कविता ही या मनोमोहिनीवृत्तांत आहे.

“ रङ्गराग ”* (७७७) [। - ० - ० | - - - ! - ० - ० | - - -]

वृत्ति त्या शुकाची का प्राप्त होय अन्यासी ?
आणि मी सखे, नाही वीतराग संन्यासी.
क्षुब्ध लुब्ध मी होतों देखतां तुझी मूर्ती—
रङ्गराग ओसण्डे गे तुझ्या पदन्यासीं. (२२९)

‘ प्रेमशूर ’ (माजूग ७७) ही कविता आणि ‘ याचना आणि प्रीति ’ (माघ ५) या कविता रङ्गरागवृत्तांत आहेत.

“गिरिबाला”* (७७८) [। ० ० -- | ० ० -- | ० ० -- | ० ० --]

न दिसे ओज पुरीं या, न दिसे कान्ति निरोगी,
सगळी संस्कृति ही सभ्य कशी वैशिक दोङ्गी !
नहि आश्र्वय, रुचे दुर्गम रानांत शिवाला
विलसे प्रकृतिचारुत्व जिन्चे ती गिरिबाला. (२३०)

‘ सखये, काय करू मी ? ’ (माजूग ६४) ही आणि ‘ शोध ’ (गिफ ५१)
या कविता या गिरिबालावृत्तांत आहेत.

“वसुन्धरा”* (७७९) [। ० - ० - | ० ० -- ! ० - ० - | ० ० --]

दिसे अजून मला ती प्रसन्न राजस मूर्ती
सदा श्रमव्रत साक्षात् क्षमाच, मानसपूर्ती,
दिसे जणू अनुरागे अनर्थ माणिक रत्नी—
वसुन्धराच अहा ती सुशील सोशिक पत्नी. (२३१)

‘ अुखाणा ’ (माजूग ७०) ही कविता या वसुन्धरावृत्तांत आहे.

“अिन्दुमुखी”* (७८०) [। - ० ० - | - ० ० - ! - ० ० - | - ० ० -]

वाट किती पाहुं तरी ? धीर निघेना मधुरे,
गूज कथूं का मनिचे ? तूज कळे ते चतुरे.
भूवर का मस्त्य जगे ? तूच मला जीवन गे,
अिन्दुमुखी, सिन्धु नको, बिन्दु मला ओक पुरे. (माजूग)

माजूग ५४ वी कविता ही अिन्दुमुखीवृत्तांत आहे.

“ प्रमाथिनी ”* (७८१) [। ० - ० - | - ० ० - ! ० - ० - | - ० ० -]

कधीच कां तू भजला न पाहशी प्रेमभरे ?
प्रसन्न होशील पुढे परी कुठे नेम वरे ?
पडे पहा निष्क्रिय मी पुरुष होआन भला —
न बोलवे तूज पुन्हा प्रमाथिनी, तू अबला ! (२३२)

माजूग ८५ वी कविता ही या प्रमाथिनीवृत्तांत आहे.

“ पाणिबन्ध ”* (७८२) [| - ० - ० | - ० ० - | - ० - ० | - ० ० -]

पूर्ण भावसङ्गतिने होय सारखी प्रगती,
तीविना विवाह पहा बन्दिवास की जगतीं.
हस्तपादबन्धन का युक्त सागरोत्तरणीं ?
पाणिबन्ध मात्र अिथे, बन्धमोक्ष तो मरणीं. (२३३)

माजूग ७७ वी कविता या पाणिबन्ध वृत्तांत आहे.

“ मानसभञ्जनी ”* (७८३) [| - ० ० - | ० - ० - ! - ० ० - | ० - ० -]

यष्टि तुझी जणू सरू, गाल गुलाब की तुझे,
कस्तुरिकाच केस हे, नेत्र हिरे सखी, तुझे;
आणि हिन्यापरी कशी दृष्टि कठोर साजणी !
मानसभञ्जनी तुझें नाव पडे पहा जनीं. (२३४)

सोमराजी (७९०) [० - - | ० - -]

“ धृतोत्साहपूरा –
दयुतिक्षितसूरा –
चतो ५ रिविदूरा –
द्रयं प्राप शूरात् ” (रुस्तमा १६१)

णायकुमारचरिष्यु या काव्यांतील २ न्या सन्धींतील ३ रें कडवें आणि ६
व्या सन्धींतील १३ वें कडवें हीं सोमराजीवृत्तांत आहेत.

“ प्रमीला ”* (७९२) [० - - | ० - - | ० - -]

नरांच्या पहा वैरिणीला
करी लीन ही साष्टिलीला;
बघे अर्जुनाते प्रभावी
नि हो प्रेमवेडी प्रमीला. (२३५)

माजूग १०५ वी कविता या प्रमीला वृत्तांत आहे.

सौदामिनी * (७९३) [० - - | ० - - | ० - - | ० -]

जरी स्थायि वा सौम्य नाही प्रभा,
जरी राहशी तू धरूनी नभा,
तरी, होय मेघावृता यामिनी
तदा दाविशी मार्ग सौदामिनी. (२३६)

मराठी कवि अमृतराय याचें हिन्दी सुदामचरित्र या सौदामिनी वृत्तांत आहे. भिरा ११ वा सर्ग या सौदामिनी वृत्तांत आहे. 'अनन्तस्तोत्र' (तासक ९८), 'प्रतिज्ञा' (तासक १५९), 'रसिकास विननंती' (कावि ९०), माजूग (१०३ ची नि १०४ ची) या कविता याच वृत्तांत आहेत.

मेघावली (७९४) [० ० ० - | ० - - | ० - - | ० -]

हृदयिं अमृताचा पहा आशय,
प्रखर दीपबी दृष्टि तेजोमय,
वसुनि वातयानीं असे पावली,
धरणिची सखी कोण ? मेघावली. (२३७)

"स्तनितघोरघोषाङ्गासातुला
तरलतारविद्युच्छटलोचना
विरहिणीजनप्राणघातोयता
नभसि राक्षसीयं न मेघावली." (हे २/१८९)

भुजङ्गप्रयात (७९५) [० - - | ० - - | ० - - | ० - -]

दिसे केतकी काञ्चनाचेंच पान
पडे भूलही स्वर्णमूढास कां न ?
मना सज्जना, घात रे घात यांत,
वर्णीं केतकीच्या भुजङ्गप्रयात. (२३८)
भिअूनी जनां ओक बाजूस व्हावें,
न होअून कोणासही दूखवावें,
कुणी दुष्ट अङ्गास लावील हात
तरी दाखवावा भुजङ्गप्रयात. (२३९)

भास (अभिषेक ६/१५) हें भुजङ्गप्रयाताचें ओक प्राचीन अुदाहरण आहे. मराठीत रामदासकृत 'मनाचे श्लोक', आणि रामायणातील काहीं भाग, तसेच कुण्ठेकृत 'राजा शिवाजी' हीं भुजङ्गप्रयातवृत्तांत आहेत.

पुढील पद्यांत वियदङ्गा आणि भुजङ्गप्रशात यांचें मिश्रण आहे.

“ तुझी मात्र ओजस्विनी स्फूर्ति दृष्टी,
विहङ्गा, तुझ्या गायने गुडग सृष्टी. ध्रु.

अुडोनी अुन्च अुत्साहें प्रभारीं प्रार्थिशी भानू,
रहस्यें राखिशी राजी किती ही थोरवी वानू !

तुझ्यासारखा भक्त तू भूमिपृष्ठीं,
विहङ्गा, तुझ्या गायने गुडग सृष्टी. ” (सुजी)

कन्द (७९६) [० - - | ० - - | ० - - | ० - - | ०]

कुणी भावनेच्या विलासांत तल्लीन
म्हणे हृज तें हृद्य, त्याच्यांत आनन्द;
कुणी बुद्धिच्या कळिष्ठ लीलेपुढे दीन,
चमत्कार त्याला गमे की कलाकन्द. (२४०)

“ असे कूप अत्यन्त हा खोल संसार
जलें त्यांतलीं दुस्तर, कलेशही फार
अशा कूर्पि जे मग होतात त्यां हाच
असे रज्जु अुद्धारणा धर्म हो साच.” (भिअनि २१३)

वि. वा. भिडे या पद्याच्या वृत्ताला सुमाल्या कोणत्या आधारे म्हणतात तें कळत नाही.

सुधा (८००)

[० - ० ० | ० - ० ० | ० - ० ० | ० - ० ० | ० - ० ० | ० - ० ० | ० - ० ० | ० -]

“ हितावह असे जंव परिस्थिति तुम्हां तंव
हितास्तव झटा, हित लहा,
घडी गत पुन्हा नच तुम्हां मिळू शके बहु-
धनार्पण करूनिहि अहा !

यथाविधि करी कृति यथोचित धरी क्रम
तदायु न तया लघु असे,
स्वजीवित तया लघु गमे श्रम न जो कधि
करी परि सदालस बसे.” (भिजी २५४ वी)

वागीश्वरी(८०२)

[० — — | ० — — | ० — — | ० — — | ० — — | ० — — | ० — — | ० —]

यशोगीत गाती तुझ्या कीडितांचे
जिथे व्यासवाल्मीकि मोठे कवी
तिथे वाञ्छिते क्षुद्र पद्यांत माझीं
कथूनी वळे मी तुला ऐकवीं;
प्रसादे तुझ्या भक्ति काही जनांची
जडे माझिया मुग्ध आर्ति-स्वरीं,
परी स्फूर्ति दे लोकदुक्ख्ये वदाया
अता प्रार्थना हीच वागीश्वरी ! (२४१)

“भितों मी तुझ्या चुम्बनाते” (माजूस्व ४२) ही मराठींतील या वृत्तांतील पहिली कविता होय. या वृत्तांत मन्दारमालेपेक्षां आरम्भीचा ओके लघूच काय तो अधिक असल्याने याला सुमन्दारमाला हें नाव देण्यांत आले. पुढे वागीश्वरी हें नाव हिन्दी छन्दःप्रभाकरांत आढळले पण या नांवाला आधार आढळत नाही. या वृत्तांत ‘आमची मायबोली’, (माजूस्व ५८), ‘मराठवाणा’ (माजूस्व ८४), ‘माझा महाराष्ट्र’ (यध ५५), मायदेवकृत ‘नको हें नको तें’ (माभा ३१), अित्यादि अनेक कविता आता झाल्या आहेत.

मन्थान (८१६) [। — — ० | — — ०]

“ अुद्रीर्णतारुण्य
विस्तीर्णकारुण्य
गुज्जालतापिञ्छ—
पुज्जाढ्यतापिञ्छ ” (रस्तमा ११९)

छन्दोरचना

३१४

केतुमाला (८१९) [। । । ।]

आलं लढायास येथे,
माघार घ्याया न येते;
कां कांपवीते तुम्हाला
ती शत्रुची केतुमाला ? (२४२)
“ कोठूनि हा सूर येतो ?
तो कोण ही तान घेतो ?
सङ्गीत त्याचें सदाचें
पावूनि रूपा कदाचे
वाटे तरी त्वत्पदाचें
आश्रय साधी कसें तो ? ” (सुमा)

‘ संनीत ’ (८२२) [। । । ।]

संनीतदैतेयनिस्तार
कल्याणकारुण्यविस्तार
पुष्पेषुकोदण्डटङ्कार—
विस्फारमञ्जीरझङ्कार ” (रुस्तमा १४५)
“ यसमै परिध्वस्तदुष्टाय
चक्रुः स्पृहां माल्यजुष्टाय
दिव्याः स्त्रियः केलितुष्टाय
कन्दर्परङ्गेण पुष्टाय “ (रुस्तमा १६१)

“ तारामती ” (८२३) [। । । ।]

रात्रींतुनी मेघ येती न भीं,
येवोत येणार ते, मी न भीं,
नाही परी जीविताराम ती
माझ्यासवें केवि तारामती ? (२४३)

“ माझा दिसो हा रिकामा स्त्रिसा,
बोला मला मूर्ख वेडा पिसा,

याची न माझ्या मनाला क्षती,
माझ्यामधे गुड्हग माझी मती.” (सुजी)

लयग्राहि (८२५) [| - - ∞ | - - ∞ | - - ∞ | - -]

हीं भूषणे बन्धने मात्र होती,
छन्दासही मुक्तता आ अहो ती !
काव्यी कवे, होय रे वच्चना ही
जेथे लयग्राहि शब्दाघ नाही. (२४४)

“ रम्भा पदन्यास जेथे करीना
नाचेल कुब्जा, तिला राहवेना.” (पु. म. लाड)

मिडेकृत अलङ्कारनिरूपणांत (पृ. १४४, १४९) लयग्राहि वृत्ताची दोन अुदाहरणे आहेत.

सारङ्ग (८२६) [- - ∞ | - - ∞ | - - ∞ | - - ∞]

कां मारिती व्याघ जीवांस निष्पाप ?
हो दुर्बलानांच मोठा जर्गी ताप.
देखा किती रम्य ढोळे, कसा रङ्गा,
दावी कसें पादलालित्य सारङ्ग ! (२४५)

मोरोपन्ताचे रमणीय रामायण (मोसग्र ७/३८३) हें या सारङ्गवृत्तांत आहे.

अमृतध्वनि (८२७)

[- - ∞ | - ∞ ∞ ∞ | - - ∞ | - ∞ ∞ ∞ | - - ∞ | - ∞ ∞ ∞ | -]

दावी कुणी कवन, नावीन्य तें लव न,
ठावी न कल्पलतिका,
ध्वान्तास जें जमवि, पान्थास जें दमवि,
कान्तार त्यांत गाति कां ?
वर्णांकृती सुवक, हा प्रास हें यमक
तो दाखवी अविनयें-

ना जें सुनीत, नित गाजे सुनें स्वनित
की अमृतध्वनि न ये. (२४६)

संस्कृतात “चेटीभवन्निखिलखेटीकदम्भतस्वाटीपु नाकिपटली” हें शङ्क-
राचार्यकृत अम्बाष्टक स्तोत्र, (बृस्तो १९७) आणि वेदान्तदेशिककृत यादवाभ्यु-
दय (४/१२४) हा श्लोक हीं या अमृतध्वनिवृत्तात आहेत. मराठीत मोरोपन्ताचें
कविप्रिय रामायण (मोसग्र ७/३७०) आणि सद्रत्नरामायण (मोसग्र ८/५१)
हीं दोन रामायणे या वृत्तात रचिलीं आहेत. आधुनिक मराठीत रणविहाराचा
६६ वा सर्ग या वृत्तात आहे. अमृतध्वनि हें नांव कोणी दिलें हें कळत नाही.

मन्दारमाला (८२९)

[- - - | - - - | - - - | - - - | - - - | - - - | - - - | -]

जाया हरीच्या जरी ठेवित प्रीति
त्यांची परी रीति अत्याग्रही,
कोल्हाळ हो धोर, वेल्हाळ तो थोर,
त्याला न तो धोर वालाग्रही,
याया सुखाराम राहूनि निष्काम
देअी घनश्याम ती मागणी,
मन्दारमाला रमालाच लाभे,
अुभा वृक्ष तो सत्यभामाड्गणी ! (२४७)

‘अश्वधाटी दशन्त’ (मोस्फुका १/३६४) आणि ‘गङ्गास्तव’ (मोस्फुका
१/७१) हीं काव्ये मन्दारमालावृत्तात आहेत. गुरुरामायणाचा ६४ वा श्लोकहि
याच वृत्तात आहे.

“निर्झरध्वनि” (८३०) [अमृतध्वनी | - - -]

देहांमधील बळ खचोनिया सकळ
होअी अुदार मग जीवावरी,
ओढावयास बळ देअील तो प्रवळ,
पाखूल हें अढळ ठेवी वरी,
थोडा चळूनि जरि येशील भूमिवरि

कोणी दया न करि तुझ्यावरी—
ज्यां ओढितोस वर तेही तुझ्याच्चवर
येताल सर्व तर सर्पपरी.” (कुमा १२)

सर्वगामी (८३१) [७ तगण | २ गुरु]

“ जो लोककल्याण साधावया जाण
घेअी करी प्राण त्या सौख्य केंचे ?
निंदाजनीं त्रास, अर्थीं विपर्यास,
कारागृहीं वास, हे भोग ज्याचे. ” (देशा)

आभार (८३२) [सारङ्गद्विरासवृत्ता]

“ देवापरी मातृसेवा करी, अन्य चित्तान्तरी
जो धरीना कधी ध्यास,
मानोनिया गाय ही आपुली माय देता तिचा
काय कैसा कसायास ? ” (विक १३०)

‘ स्वानन्दसम्राट् ’ (८३४) [——० | ——! ——० | ——]

“ गाजो जर्गी या जी लोकशाही
तीचेच आम्ही याजी शिपाओी,
जिज्ञासु भिक्षू, आजन्म चाकर,
स्वानन्दसम्राट् ! अल्लाहु अकबर ! ”

ही माजूग १०७ वी कविता या स्वानन्दसम्राट् वृत्तांत आहे.

‘ वदनपद्म ’ (८३९) [० — ! ० ० ० — | —]

“ अिदं वदनपद्मं
प्रिये तव विभाति
अिह ब्रजति मुग्धे
मनोभ्रमरतां मे. ” (पि ८९ टीका)

‘ भाविनी ’ (८४०) [१ — ० — | — ०]

“ कमिनीलक्ष
मोदने दक्ष

भाविनीपक्ष

माममुं रक्ष. ” (रुस्तमा १२४)

‘ नन्दकुलचन्द्र ’ (८४१) [। - ० ० ० । - ०]

“ नन्दकुलचन्द्र

लुतभवतन्द्र

कुन्दजयिदन्त

दुष्टकुलहन्त ” (रुस्तमा १४४)

“ रिङ्गदुरुभृङ्ग-

तुङ्गगिरिशृङ्ग-

शृङ्गरुतभृङ्ग-

सङ्गधृतरङ्ग ” (रुस्तमा १४२)

“ करभीर ” (८४२) [। ० ० ० ० ० । - ०]

“ पुलिनधृतरङ्ग-

युवातिकृतसङ्ग-

मदनरसभृङ्ग-

गरिमलसदङ्ग. ” (रुस्तमा १४७)

द्वियोधा (८४७) [। - ० - । - ० -]

भिरा (११/३) आणि भिडेकृतं अलङ्कार निरूपणांतील ‘ सर्व या भूवरी ’ हीं दोन पद्ये द्वियोधावृत्तांत आहेत.

गजगती (८५१) [। ० ० ० - ! ० ० ० -]

मन कुठे नच जडे,

तिजविणे तडफडे;

तरि करी अलग ती

मज कशी गजगती. (२४८)

‘ वीरवर ’ (८५३) [। - ० ० ० । - ० ० ०]

“ चाहूटरासनट

गोपभट पीतपट

पद्मकर दैत्यहर
कुञ्जचर वीरयर
नर्ममय कृष्ण जय ” (रुस्तमा १५६)

हंसमाला (८५४) [| - ० - | - ० - | -] .

त्याच्चिया मानसांत
कल्पना क्रीडतात,
की सुवर्णी भ्रमाला
पाडिती हंसमाला. (२४९)

वीरलक्ष्मी (८६०) [| - ० - | - ० - | - ० -]

शत्रुंची फोडुनीया फळी
घाव घालीत ये या स्थलीं
अग्रिकाण्ठे करी भक्षण,
वीरलक्ष्मीस त्या वन्दन ! (२५०)

संस्कृतांत “ रङ्गतस्तोपितज्ञातिना ” (रुस्तमा २००) या पद्यांत वीर-
लक्ष्मीचे ५४ चरण आहेत; आणि मराठींत माजूरा १०६ वी कविता या वीरलक्ष्मी-
वृत्तांत आहे.

भासिनी (८६१) [| - ० - | - ० - | - ० - | -]

तारका अम्बरीं थोडक्या का ?
मारितीं मी न कोणास हाका.
शुक्रताञ्यापरी जी समाजीं
भासिनी स्वामिनी तीच माझी. (२५१)

भिजी ४२ वी कविता आणि तांबेकृत ‘राजराजेश्वरा हो दयाला’ (तासक १०९) ही कविता या भासिनीवृत्तांत आहेत.

वरसुन्दरी (८६५) [| - ० ० ० | - ० ० ० | - ० ० ० | --]

श्रान्त किति पान्थ बघ, शान्त कर याला,
कीव कर, जीवनच दे ग समयाला.

योग्य मज भोग्य मज हृज मधु-धार,
 'देख वरसुन्दरि, सरोवर अुदार !' (२५२)

"वन्धुरगुणे कृपणवन्धुमनपायं
 सिन्धुतनये तव कटाक्षमकरन्दम्
 अिन्दुकरवृन्दजडचन्दनमहीधृत्—
 कन्दरमरुच्छिशिरसुन्दरसुपासे" (वेलस ५/१८)

(वेविद ४३१) हें हि वरसुन्दरीचेंच अुदाहरण आहे.

मराठीत निरङ्जनमाधवकृत 'साम्बशिवाष्टक' (निक १/१०), साधुदासकृत 'ओकच शब्द' (सानिस १/५६) आणि 'ज्ञानसम्पदा' (भिमम ७६) या कविता वरसुन्दरीवृत्तांत आहेत.

वसुधारा (८६८) [। ० ० ० ० ० | ० ० ० ० ० | ० ० ० ० ० | — —]

जवळ सखि असुनि मज चिरविरह दाही,
 वदनशशि असुनि कशि मजशि न सुधाही;
 प्रणयघन नयन तव, वरस मधुधारा,
 कृपणपण न कर, रण बनव वसुधारा. (२५३)

निरङ्जनमाधवाचे भवान्यष्टक (निक १/११) आणि साव (९/६१—६२) हे दोन श्लोक हीं वसुधारावृत्तांत आहेत. निरङ्जनमाधव या वृत्ताला स्तोत्राच्या शेवटीं कुसुमशर म्हणतो.

स्त्रविणी (८६९) [। — ० — | — ० — | — ० — | — ० —]

कोपतां लाडकी तीस तो श्रीधर
 घेत अळ्कीं म्हणे, शान्ति चिर्तीं धर.
 वाहुपाशांत या माळिया रुक्मिणी,
 शोभशी भूवरी तू खरी स्त्रविणी. (३५४)

संस्कृतांत शिशु (४/४२) हा श्लोक स्त्रविणीचा आहे. मराठीत मोरोप-
 न्ताचे स्त्रविणी रामायण आणि राजकवि चन्द्रशेखर यांचे तारातरङ्ग हीं
 काव्ये स्त्रविणीवृत्तांत आहेत.

अुर्वशी (८७०) [० ० ० - | - ० - | - ० - | - ० -]

बघ तुझें रूप हें अप्सरेसारखें,

परि टिको या करीं भाग्यरेषा सखे.

धडधडे कां अरुं भीति, साडगूं कशी ?

त्यजुनि औलास गेलीचना अुर्वशी ? (२५५)

मिजी १४२ वी कविता या अुर्वशीवृत्तांत आहे.

‘ जनकतनया ’ (८७१) [१ ० ० ० ० ० | - ० - | - ० - | - ० -]

“ त्रिति विलपति प्रभौ दीनदीनाक्षरं

जनकतनयांविना वर्तमाने वने

निशिच्चरकुलक्षयं कर्तुकामोहन—

दिचरमजनि लक्ष्मणशिचन्तयानन्तया ” (मरच ९/३५)

‘ नवमधु ’ (८७५) [१ ० ० ० ० ० | - ० - | ० ० ० ० ० | - ० -]

“ नवमधुनिषेवणादुपचितमनोरथा

माथितवनपादपा रभसजववायुना

परिहसतलोळुपा दधिमुखपराभवा

दनिभृतमदोदया विपिनभुविरेमिरे ” (मरच १३/९३)

“ जय जलदमण्डली— ” (रुस्तमा १५१) या पद्यांत नवमधुचे चौदा चरण आहेत आणि “ निजमहिममण्डली— ” (रुस्तमा १६९) या पद्यांत नवमधुचे बावीस चरण आहेत.

‘ सरसिरुहलोचना ’ (८७६)

[१ ० ० ० ० ० | ० ० ० ० ० | ० ० ० ० ० | - ० -]

“ स्वसहचरनिकरहरदनुजकृतिवेदिनं

जगदभयवलदनयमयतनयभेदिनं

सकृदमलपदकमलविनतमयमोचनं

भज सदय मयि हृदय सरसिरुहलोचनं ” (रुस्तमा २२३)

“ वृषदनुजजनितरुज ”— (रुस्तमा २२२) या पद्यांत सरसिरुहलोचनाचे २६ चरण आहेत.

‘विलोलनयना’ (८७७) [। - ० - । ० ० ० - । ० ० ० - । ० ० ० -]

“ चेतसापि विमुखेषु परवारि रसने
 चातकानन्पुटेषु फलिताम्बुपतना
 अहि मैथिलि विलोकय विलोलनयने
 कालिकापि कुरुते रतिमुपाश्रितजने ” (मरच ९/३१)

‘वंशातिलक’ (८७८) [। ० ० ० - । ० ० ० - । ० ० ० - । ० ० ० -]

“ अिति निशाचरकुलप्रमथनेन मुदितै—
 मुनिगणैरुपहृतार्हणविशेष सुहिते
 दिविषदां परिषदोऽथ रघुवंशातिलके
 जयजयेति वचनानि पदवीं विदधिरे ” (मरच ५/६७)

मरच १६/९२ हा इलोकहि याच वृत्तांत आहे. मराठींत भिजी (१८५ वी) कविता या वंशातिलकवृत्तांत आहे; तेथे वृत्ताचें नाव कुमुदिनी असें दिलें आहे. परन्तु आधाराच्या अभावीं आणि त्या नावाचें दुसरें वृत्त असल्याने कुमुदिनी हें नाव ‘सुलिला’ नावाप्रमाणेच त्याज्य आहे.

(च २०७) या कवितेंत विषमचरण यमकवद्ध नसल्याने चतुष्पदीची द्विपदी करून ही कविता गजगतीवृत्ताची न म्हणतां वंशातिलकवृत्तांतील समजायला काही प्रत्यवाय नाही. अुदाहरणार्थ,

“ जरठसा शिशिर तो ध्रुवपदीं विरतला
 सुकुसुमाकर अिथे प्रियसखा परतला ” (च २०७)

“ दया ”* (८८०) [हंसमालाद्विरावृत्ता]

“ कां दया ये न तूते दीननाथा दयाळा ?
 का मला आडरारांनी टाकिशी लोकपाळा ?
 यौवनाच्या मदाने पाडिली भूल मागे
 आणि मात्रासुखांचा जाय लागूनि चाळा. ”

ही (माजूग १०० वी) कविता या दयावृत्तांत आहे.

शास्त्ररान्ता (८८१) [। - ० - | - ० - | - ० - | - ० - | -]

“ यादवांचा दरारा नूपा लागलासे
वाघघोरीं महासैन्य तें जागतासे
देखती येर येरासि तो कृष्ण भासे
हाण हाणा म्हणों लागले कृष्णपीसे ” (डिस्ट्र ६/२)

“ कनकमयता ” (८८२) [१५ ल । ५ ल । ५ ल । ५ ल । -]

“ प्रथम जरि सुकृतसरणि कठिण सुखहर दिसते
तरीहि मग निरतिशय शमसुख अविरत मिळते
गृणुनिच विबुध सुकृतसरणि सतत अनुसरतो
क्षणिक सुखद दुरितसरणिस कधिहि नच भुलतो.”

या भिजी २३५ व्या कवितेंत शब्द फार अुद्देगजनक प्रकारे तुटतात.

चञ्चलाक्षी (८९७) [० ० ० ० ० ० | - ० - | - ० - | - ० -]

नियमित घडिला पहाया पर्थी
प्रतिदिन अुभि राहि निष्पाप ती
मुखशाशि वर त्या गवाक्षीं असे,
स्थरमति करिच चञ्चलाक्षी हसे ! (२५६)

“ ऋजुगति ” (८९८) [० ० ० ० | - ० - | - ० - | - ० -]

“ मुनिवर कोपतां कम्प पावे मही,
बहु भय लाधले वज्रभृधामही,
क्षितिसुरमण्डली होअुनि व्याकुळा
'कुशल असो' म्हणे, 'दिग्रथाच्या कुळा' (मोसारा १२/५)

साररामायणाचा १७ वा सर्ग या “ ऋजुगति ” वृत्तांत आहे.

निशा (८९९) [० ० ० ० ० | सगिवणी]

“ मृदुल मधुर रस्य रक्ताधरीं साचली जी सुधा
जरि तुज नच देववे ती न दे, ती न माझी क्षुधा;
वळव वदन हें तुझों, हास गे आणि दाही दिशा
अुजल अुजळ, जाचते फार दीनास पाही निशा. (२५७)

संस्कृतांत रघु (१२/१०४,) किरात (५/२१, १८/१६—१७, २०, २१, २६) आणि शिशु (११/६७) हीं निशावृत्ताचीं अुदाहरणे आहेत. मराठीत मोस्फुका (३/३२,) मोसग्र (८/५१०,) मोसारा (१६/१९,) साव (५/१५) हीं निशावृत्ताचीं अुदाहरणे आहेत.

‘हेमकाञ्ची’ (९०१) [० ० ० ० ० ० | ५ रगण]

“ प्रवरगृहनिरोधखेदालसा यान्ति वातायनान्यङ्गना
जलदसमयदोषगाढार्पणा हेमकाञ्चीपुनयोजयते
अुपवनगमनाय सञ्चार्यते वारमुख्योजनःकामिभिः
तरुणतृणसखेषु लाक्षारसः पात्यते पादपद्मेष्वनङ्गावहः ” (अधू)

पण चौथ्याच्चरणांत अेक रगण अधिक आहे !

मेघमाला (९०२) [२ नगण | ६ रगण]

पवनबलसमाहता तीव्रनादा बलाका-
वलीमेखलाशोभिता
क्षितिधरसटशोच्चरूपा महानीलधूमा-
यमानाम्बुगभोद्वहा
सुरपतिधनुरुज्ज्वला बद्धकक्ष्या तडिद्
द्योतसन्नाहपट्टोज्ज्वला
गगनतलविसारिणी प्रावृषेण्योन्नता
मेघमालाऽधिकं शोभते. (भ १६/२०५)

भासाच्या प्रतिमानाटकांतील ३/३ हा श्लोक या मेघमालावृत्तांत आहे. या वर्गातील दण्डकांची अुदाहरणे पुढे दिल्याप्रमाणे आहेत.

चण्डवृष्टि [२ न | ७२] अविमारक ५/६, रह ४६/७४, तरासु ९८.

अर्ण [२ न | ८२] वाअहृअुस्था ५/१९, मोस्फुका १/७१, २/१८८,
२/२७९, आणि दण्डकरामायण (मोसग्र ८/४४४).

व्याल [२ न | १०२] वाअहृअुस्था ५/२०.

जीमूत [२ न | ११२] मोस्फुका २/२८३.

लीलाकर [२ न। १२ र] मोस्फुका ३/७१.

सङ्ग्राम [२ न। १६ र] भमामा ५ वा अड्क.

सुराम [२ न। १७ र] वबृ १२/६.

गांविन्द [२ न। २१ र] वबृ ८९/१.

सानन्द [२ न। २२ र] वबृ १०४/६१.

सौम्या (९३१) [विद्युन्माला ॥ अचलधृति]

“ वाद्यध्वान व्योमीं गाजे,
साके स्वर्गासें साजे,
नदति युवतिजन, करिति किति तनन
म्हणती अमरजन सरस नरजनन. ” (मोसाग २१/३)

मोरोपन्ताचे सौम्यारामायण या सौम्या वृत्तांत आहे.

आख्यानकी (९२३) [अिन्द्रवज्रा ॥ अुपेन्द्रवज्रा]

“ रामें टण्टकार वनांत केला
कळे धनुर्ज्याध्वनि ताटकेला;
तों धावली वासुनिया मुखा ती,
दिसे जणों सर्व जनांस खाती. ” (मोसारा १५/१६)

हा १५ वा सर्ग आख्यानकी वृत्तांत आहे.

विपरीताख्यानकी (९३४) [अुपेन्द्रवज्रा ॥ अिन्द्रवज्रा]

“ म्हणे प्रभू, ‘ सर्व भय त्यजावें
जावें सुखें, स्वस्थ मनें यजावें;
भवत्प्रसादेचि पळांत अस्ता
पावेल हे दुष्ट चमू समस्ता.’ ” (मोसारा १६/८).

हा १६ वा सर्ग विपरीताख्यानकीवृत्तांत आहे.

शिशिरा (९३५) [अिन्द्रवंशा ॥ वंशस्थ]

“ अित्थं रथाश्वेभनिषादिनां प्रगे
गणो नृपाणामथ तोरणाद्वाहिः

प्रस्थानकालक्षमवेषकल्पना-
कृतक्षणक्षेपमुदैक्षतान्युतम् ” (शिशु १२/१)

हा सबन्ध सर्ग या शिशिरा नावाच्या अर्धसमवृत्तांत आहे.

हरिणाळुता (९३६) [विदुषी ॥ द्रुतविलम्बिता]

रुचिभेद नरांत पहा कसा
जरि वसे रसिकांमधि बन्धुता,
रुचते करिणीच मदालसा
तर कुणा तरला हरिणीाळुता. (२५८)

“ प्रभु, केवि तरुं भवसागरा ?
फिरवितो विषयानिल गर्गरा,
भगवन् करुणाकर कोपला,
अभयदायक अन्य नसे मला. ” (पार)

‘ तनुतमा ’ (९३८) [द्रुतविलम्बित ॥ प्रभिताक्षरा]

“ हरमुपेत रसादमलं धनं
दमलङ्घनं तनुत मा कृतिनः
तनुतमाकृतिनः श्रयतादृतं
श्रयतादृतं भवत अित्युदितम् ” (जस्तु ३०/७१)

‘ मधुपिङ्गाल ’ (९४३) [तोटक ॥ मोटक]

“ मधुपिङ्गालदृक् चतुरखतनुः
पित्तप्रकृतिः सविताल्पकचः
तनुवृत्त तनुर्बहुवातकफ—
प्राशश्च शशी मधुवाक् शुभदृक् (वबृजा २/८)

‘ सुविनीता ’ (९४४) [अभिरामा ॥ दोधक]

“ त्यानन्तर त्या जनकाने
भव्य दिनीं निगमोक्त विधाने
श्री रामकरीं सुविनीता
ते दिघली रुचिराकृति सीता. ” (मोसारा १९/३)

‘क्षुत्क्षीण’ (१४७) [“ सुलोचना ”] || शुद्धविराट्]

“ क्षुत्क्षीणशरीरसञ्चया
व्यक्तीभूतशिरास्थिपञ्चरा:
कैशैः पर्वैस्तवारयो
वैतालीयतनुं वितन्वते. ” (पि ४१ टीका)

वियोगिनी (१४८) [“ चार्लोचना ”] सीधु]

शाशी दूर असो निशा परी
बहुरत्नीं नटतेच भोगिनी,
अनलङ्घकृत भावसुन्दरी
झुरते मात्र सती वियोगिनी (२५९)

संस्कृतांत अश्वघोषकृत सौन्दरनन्दाचा ८ वा सर्ग आणि मराठींत मोरोपन्ताच्या प्रिय रामायणाचे पहिले ७४ इलोक (मोसग्र ७/३७३—३८०) या वियोगिनी-वृत्तांत आहेत.

अपरवक्त्र (१४९) [प्रसम] मालती]

“ अभिजनमहतो मनस्वितः
प्रिययशसो बहुमानमिच्छतः
निधनमपि वरं स्थिरात्मन—
श्च्युतविनयस्य न चैव जीवितम्. ” (असौ ८/५७)

अबुच (७/५८) अपरवक्त्राचेंच अुदाहरण आहे.

‘श्रुतकीर्ति’ (१५०) [“ सुलोचना ”] || रथोद्धता]

कन्या श्रुतकीर्ति दूसरी
जीस या त्रिभुवनीं नसे सरी
शत्रुघ्नकर्णीं सती भली
ते मनांत सुख फार लाभली ” (मोसारा १९/६)

‘सम्पदा’ (१५१) [“ चार्लोचना ”] || रथोद्धता]

“ विपुलार्थसुवाचकाक्षराः
कस्य नाम न हरन्ति मानसम्

रसभावविशेषपेशल्लः

प्राच्यवृत्तिकविकाव्यसम्पदः ॥” (पि ४४ टीका)

‘माणङ्गवी’ (९५२) [“ नृपात्मजा ” || शुद्धविराट्]

“ कुशाख्वजे मैथिलानुजे
कैकेयीतनयास भूभुजे
दिली स्वयं माणङ्गवी सुता
ज्येष्ठा जी सुगुणा जनस्तुता ॥ ” (मोसारा १९/५)

‘अुर्मिळा’ (९५३) [“ नृपात्मजा ” | “ चारुलक्षणा ”]

“ निजौरसी अन्य दुर्मिळा
रृपे दिली विघ्युक्त अुर्मिळा.
सुलक्षणा लक्षणास ती
वरी प्रमोदे सुन्दरी सती ॥ ” (मोसारा १९/४)

‘विदाहिनी’ (९५४) [“ नृपात्मजा ” || रथोद्धता]

“ अनेक रत्ने मनोहरे
जावयास दिधर्लीं धराधरे,
रथाश्वपत्तीभवाहिनी
अर्पिली रिपुमनोविदाहिनी ” (मोसारा १९/७)

‘शुभोदय’ (९५५) [“ कटाक्षलीलता ” || रथोद्धता]

“ अिदं भरतवंशभूभृतां
श्रूतां श्रुतिमनोरसायनम्
पवित्रमधिकं शुभोदयं
व्यासवक्त्रकथितं प्रवृत्तकम् ” (पि ४४ टीका)

अुपचित्र (९५६) [विदुषी || दोधक]

“ करुनी विमला मुनिची सती
देवनदीप्रति सर्वहि जाती
बहुतां दिवशीं भज भासती
भेटलि जन्मदपज्जलजा ती ॥ ” (मोसारा १७/३०)

‘ विपुलकरा ’ (१५८) [तामरस ॥ दोधक ॥

“ अुदगयने रविशीतमयूखौ
वक्रसमागमगाः परिशेषाः
विपुलकरायुधि चोत्तरसंस्था—
श्रेष्ठितवीर्ययुताः परिकल्पाः (वबृ २/२१)

‘ वरमानिनी ’ (१६१)

“ अुद्गवदम्बुजसंततिसंतत—
संचरदुच्चरथाङ्गविहङ्गकम्
सारसुधामधुराम्बुलसञ्चिह—
मध्वसरो वरमानिनि राजते.” (ममच १/२२)

भद्रविराट (१६२) [“ अिरा ” ॥ अेकरूप]

“ रत्नानि विभूषयन्ति योषा
भूष्यन्ते वनिता न रत्नकान्त्या
चेतो वनिता हरन्त्यरत्ना
नो रत्नानि विनाङ्गनाङ्गसङ्गम् ” (वबृ ७३/२)

वबृ ५/३५ हें आणखी अेक अुदाहरण आहे. अभिनन्दविरचित रामचरिताचा १४ वा सर्ग या भद्रविराटवृत्तांत आहे.

मालभारिणी (१६३) [“ अमला ” ॥ वधिरा]

“ प्रभुच्या चरणीं मयूर भावें
प्रिय रामायण हें नमूनि वाहे,
यश हेंचि सुखें सदैव गावें,
स्थिरता याचि रसीं मनास आहे.” (मोप्रिरा १०८)

संस्कृतांत अश्वघोषकृत बुद्धचरिताचा ५ वा सर्ग मालभारिणीवृत्तांत आहे. मोरोपन्तकृत प्रियरामायणाचे ७५—१०९ अितकेच इलोक मालभारिणीवृत्तांत आहे.

“ रभसा जलदार्क मानि शोभा
रजनी दिवसान्धकार शोभा

वनपै वेशम विमार्गमार्ग वाहे
प्रमदे कान्तविचार साळगताहे. ” (विरम ७७)

या पद्यांत मालभारिणीचेच चरण आहेत; परन्तु क्रम निराळा आहे; म्हणून हें मालभारिणीचें अुदाहरण होअूं शकत नाही.

पुष्पितामा (९६४) [काममत्ता || सुवक्त्रा]

प्रिय तुज सुकुमार शिल्प साचें
तर वय जा यमुनातटास आग्रा—
अुपवन जणु मर्मरोपलाचें,
नव लतिका वहुरङ्ग पुष्पितामा. ” (२६०)

“ मुरङ्गुनि नरडी करें दुज्याने
धरूनि असे धरिलेंच पुच्छ ज्याने
गङ्गुनि फणिकण्ठ कैटभारी
अुपरि चढे करि नाळ्य नीट भारी. ” (वाहवि ३/१०)

“ शरण रिघाते त्यांसि तारण्याचें
विश्व तुशें करि दीनवन्धु साचें;
अगणितचि जरी मदोय पांये
तरि जळतील तुळ्या दयाप्रतांये. (पारा)

संस्कृतांत अबुच (१/८०-८१) हे क्लोक पुष्पितामावृत्तांत आहे आणि मराठीत वामनकृत जटायुस्तुति ही वहुतेक याच वृत्तांत आहे.

‘अन्तर’ (९७०) [मदिरा || रमणी]

“ अन्तर सुन्दर वाहिर सुन्दर तें पथ सुन्दर पाहि मना,
सुख होय जना;
अन्तरि अर्थ विशेष समर्थ, विरङ्ग किमर्थ पडेल जर्नीं
सुख होय मर्नी ” (राकधास १५५)

‘ अुत्तमवंशा ’ (९७१)

“ जअभि जअभि हर बलभिअ विसहर तिलभिअ सुन्दर चन्दं
 मुणि आणन्दं जणकंदं
 बसहगमणकर तिसुलडमर्हधर णअणहि डाहु अणंगं
 सिरगंगं गोरि अधंगं
 जअभि जअभि हरि भुअजुअ धरु गिरि दहमुहकंसविणासा
 पिअवासा सुंदर हासा
 बलि छालि महि हरु असुरविलअकरु मुणिजणमाणसहंसा
 सुहभासा अुत्तमवंसा ” (प्रापै २/२१५)

शिखा (९७२)

“ भयुकुलपतिपरिभव करुनि मुदित
 रघुवर करि निजपुरगमना
 स्तवित सुखित सकळ जन म्हणाति, जय
 अतुल्बळजळधि ! जय खळदमना ” (मोसारा २१/१)

खळा (९७३)

“ मृदु शिशिर सुरभि पवन सुखवि जन
 पुनरोप धरि निज रुचिस दिनमणी,
 रघुकुलवरदशरथनृपतिनगर
 सुरपुरततिस तृणसम गणी ” (मोसारा २१/२)

या द्विपद्या आहेत पण स्वयम्भूच्छन्द २६-२९ पाहतां प्राकृतांत या वृत्तांच्या
 चतुष्पद्या असत असें दिसतें.

“ भ्रान्त ”* (९७४) [देवप्रिया || कादम्बरी]

“ हिन्दपुत्रांनो, स्वताला लेखितां कां वापडे ?
 भ्रान्त तुम्हां कां पडे ?
 वाघणीचे दूध प्यालां वाघवचे फाकडे,
 भ्रान्त तुम्हां कां पडे ? ” (माजूग)

“ पञ्चरीच्या पाखरानो, घ्या भरारी अम्बरी
 पङ्क्ख झाडा लैकीरी ?
 पञ्चरीच्या श्वापदांनो, जा पळा जा जड्गार्लीं,
 काय झालां पाढ्गार्ली ?
 पत्त्वलींच्या मण्डुकांनो, वृत्ति या ही सोडुनी
 जा नदी गाठा झणी.
 मण्डपींच्या वहशीर्णीनो, वाढ ना या खुण्डुनी,
 दूर जा फोफाबुनी.” (पारा ५३)

माजूग ४४ वी, आणि ४५ वी या कविता, यशवन्तकृत ‘गाञ्जुं त्याना आरती,’ ‘तुरुङ्गाच्या दारांत’ (यध ६९, यध ७२) या कविता या आनंदवृत्तांत आहेत.

‘प्रदीप’ (१८५) [“सु” कामिनी || प्रमाणिका]

“ फेण्टकस्य वामत—
 श्विरिल्विरिल्विति स्वनः
 शोभनो निगद्यते
 प्रदीप अुच्यते परः.” (वबृ ८८/३१)

‘मोदमयी’ (१८८) [प्रियशिष्या || अधिकारी]

जव येतात नर्भी मेघ मर्नी खेद भरे
 नच अुत्साह ठरे,
 नकळे केवि तुझी वृत्ति अशाही समर्थी
 विलसे मोदमयी. (२५६)

‘रात्रिवितान’ (१८९) [शुभकामी || तनुमध्या]

“ कोठे तरि जाअूं बसुनी शीघ्र विमानीं
 अशात ठिकाणी;
 स्वातन्त्र्य जिथे शान्ति जिथे प्रेम अिमानी,
 तेथे चल राणी.

कोठूनि गरीबी असतां रानफुलांही
शृङ्गारित राजी ?
बेमोल जवाहीर खुले रात्रिवितानीं,
तेथे चल राणी ! ” (माजूग ६० वी कविता)

‘ हा प्रश्न कशाला ’ (यध १४७), ‘ मृत्युस ’ (यध १५१) या कविता
या रात्रिवितानवृत्तांत आहेत.

‘ कल्पना ’ (९९०) [संगिवणी || वीरलक्ष्मी]

“ देव नाही जर्गी धर्म नाही तसा
कल्पना या खुल्या मानसा
पापपुण्यदर्यें आणि खोटें-खरें
यामधे ढोड्हग सारें भरे.” (पाआ ४९)

पुरवणी

‘ चक्रवर ’ (४८७) [०० | -०० -०० | -०० -०० | -०० -]

“ यिति मङ्गल रुक्मिणि सैंवर सुन्दर कल्पनगे
कावि डिम्म यदीन्द्रकृते चतुर प्रवरे सुमगे
हारि रुक्मिणि माळ समर्पित पलळव नामफळ
भवसंसृति नाशक खण्डमिंद किल पृष्ठमलं (डिरस्व ६/९७)

‘ सत्फळ ’ (५१४ अ)

[। -०० -०० | -०० -०० | ०००००० - । -]

“ श्रीहारि सुन्दर वल्लभ लाहुनि परमसुख विदभैं
पूर्वकृतामळ जोडि समागत हरिपद फळ लाभे
भीमकि शोभत कल्पनगामळ विरचित कावि डिम्मैं
सत्फळ संज्ञक खण्डमुताष्टममतिकळतर शोभे.” (डिरस्व ८/४२)

हें वृत्त मोदकवृत्ताला रतिमालावृत्ताची वा मालिनीच्या पहिल्या गणाची
जोड देऊन साधिल्यासारखें वाटतें.

अध्याय ५ वा

जाति-जीवन

आता ज्या पद्यप्रकाराचा विचार करावयाचा आहे तो थोडा गुन्तागुन्तीचा आहे. या प्रकारांत पद्याचें परिमाण जें कडवें म्हणून असतें त्यांत चरणांची सङ्ख्या निश्चित नसते. कित्येकदा तर, चरण कोणत्या पद्यविभागास म्हणावें हें सुद्धा विचार करून ठरवावें लागेल. जे चरण कानाला सारखे वाटतात ते डोळ्याला सारखे दिसत नाहीत; कारण, लगक्रमाने आणि अक्षरसङ्ख्येने ते सारखे असतातच असें नाही. तथापि लघूची ओक मात्रा आणि गुरुच्या दोन मात्रा या गणिताने ते सारखे असतात, आणि आवर्तनदृष्ट्या त्यांची मोडणी सारखी असते. पुन्हा, मात्रांची सङ्ख्या पाहतां दोन चरण सारखे असताहि मोडणी भिन्न असल्यास त्यांना भिन्नभिन्नच गणावें लागेतें. वरवर पाहतां या पद्यप्रकारांत अक्षरांची गणना न करितां मात्रांची गणना करण्यांत येते म्हणून याला मात्रावृत्त म्हणतात, पण 'जाति' हें स्वतन्त्र नाव अधिक योग्य होअील.

१ ध्रुवपद

जातिरचना ही बहुतांशी गेय असते. आरम्भींचे ओक वा दोन चरण हे काही ठराविक चरणांचा गट सम्पल्यावर पुनःपुन्हा म्हणावयाचे असतात. ठराविक चरणांच्या अन्तराने पुनःपुन्हा म्हणावयाच्या या काव्यारम्भाच्या भागाला ध्रुवपद वा पालुपद वा अक्कण कडवें म्हणतात. अितर भाग घोक्कून पुनःपुन्हा म्हणावयाचे नसतात. ते आपण सरळ तडक म्हणत जातों. त्यांच्या मानाने हा आरम्भींचा भाग ध्रुव म्हणजे स्थायी, अचल असतो. ध्रुवपदाव्यतिरिक्त भागाच्या मानाने ध्रुवपदाची रचना ही कित्येकदा गुन्तागुन्तीची असते. सरळ वाचीत जाण्याने त्याची मोडणी प्रतीत होत नाही. मध्येच काही काही ठिकाणी प्लुत अक्षर असतें वा विराम असतो.

२ कडवे

ध्रुवपद वगळून भुरलेल्या पद्माचे रचनादृष्टश्च जे सारखे भाग पडतात,
आणि ज्यांच्या अन्तीं ध्रुवपद म्हणावयाचें असतें त्या भागांना कडवीं
म्हणतात. कडवे हा शब्द प्राकृत 'कडवअ' पासून निघाला असावा. कडवे
अेकचरणी वा अनेकचरणी असतें. कडव्याची घटना ध्यानांत यायला आता
काही अुदाहरणे पाहिलीं पाहिजेत.

धीरसमीरे यमुनातीरे वसति वने वनमाली
गोपीपीनपयोधरमर्दनचञ्चलकरयुगशाली धृ.
रतिसुखसारे गतमभिसारे मदनमनोहरवेषम्
न कुरु नितभिनि गमनविलम्बनमनुसरतं हृदयेषम् १
नामसमेतं कृतसङ्केतं वादयते मृदुवेणुम्
बहु मनुते ननु ते तनुसङ्गतपवनचलितमपि रेणुम् २
पताति पतत्रे विचलति पत्रे शाङ्कितभवदुपयानम्
रचयति शयनं सचकितनयनं पश्यति तव पन्थानम्." ३ (गीगो)

या पद्मांतील सारे चरण सारखे [। प । प । प । - +] या मोडणीचे आहेत.
चरणारम्भीच आवर्तनाला आरम्भ होऊन आठआठ मात्रांचीं तीन आवर्तने
झाल्यावर चौथ्या आवर्तनांत चारचारच मात्रा सशब्द आहेत. अर्थात् प्रत्येक चर-
णांच्या अन्तीं चार मात्रांचा विराम आहे. ज्या मात्रावलीच्या द्विपदीने कडवे सिद्ध
होतें त्याच मात्रावलीच्या द्विपदीने ध्रुवपद सिद्ध होतें. या पद्माची रचना
मुळीच गुन्तागुन्ताची नाही. समयक द्विपदीने कडवे सिद्ध होतें आणि चरण
हा कडव्याचा अर्धभाग होतो. ज्या मात्रावलीच्या आवृत्तीनें कडवे सिद्ध होते
त्या मात्रावलीअवढा पद्मविभाग म्हणजे चरण होय. चरणांतीं विराम असतो
आणि बहुशः तेथे यमक जुळविण्यांत येते. आता दुसरे अुदाहरण घेऊ.

" प्रातःकालीं अेके दिवशीं क्षिमक्षिम पाशुस पडे,
शोभती रानफुलांनी कडे.
सृष्टीमध्ये नूतन जीवन वाटतसे कीं भरे,
चहुकडे मोद तदा सज्जरे.

गार वायुची हुळुक येअुनी हिरव्या शेतांवरी
लोळुनी नाना क्रीडा करी !
बालकवी तों अुठला, वसला ओकान्तीं जाअुनी,
रुळगला नितान्त मधुगायनों.” (माक ५७)

याहून अधिक मोठा अुतारा घेण्याचे कारण नाही. या पद्यांत कडव्यांचे अनुक्रमांक नाहीत; आरम्भीं श्रुतपदाहि नाही. यावरून जातिरचनेंत श्रुतपद असलेंच पाहिजे असें नाही ही गोष्ट दिसते. या पद्यांत चार समयक द्विपद्या आहेत. द्विपदीचे दोन्ही चरण मात्र सारखे नाहीत. ओक लाम्ब असून ओक आखूड आहे. परन्तु सर्व द्विपद्या पाहतां असें दिसून येतें की सारे विषमचरण सारखे [। प । प । प । ० +] या मोडणीचे असून सारे समचरण सारखे [- ० - । प । ० +] या मोडणीचे आहेत. म्हणजे येथे पद्य ओकाच मात्रावलीच्या आवृत्तीने सिद्ध झालेले नसून दोन भिन्न मात्रावली मिळून होणाऱ्या संयुक्त मात्रावलीच्या आवृत्तीने सिद्ध झालेले आहे. हा अर्थसम प्रकार आहे. पहिला सम प्रकार होता.

३ श्रुतपद हें जातिप्रकाराचे निर्णयक नाही.

ओखाद्या पद्याची चाल देताना ती बहुशः आरम्भींच्या म्हणजे श्रुतपदांतील चरणांची देप्यांत येते. परन्तु कित्येक पद्यांत श्रुतपदच नसतें; तर कित्येकदा ओकाच जातीच्या पद्यप्रबन्धांना भिन्नभिन्न मात्रावलीचीं श्रुतपदे आढळतात. मागे ३३५ व्या पृष्ठावर अुद्धृत केलेल्या गीतगोविन्दाच्या ११ व्या प्रबन्धांत ज्या मात्रावलीच्या द्विपदीचीं कडवीं आहेत त्याच मात्रावलीच्या द्विपदीचे श्रुतपद आहे. गीतगोविन्दांतील ३, ४, ५, ६, ८, १७, २०, २२ आणि २३ हे प्रबन्ध पहिले असतां त्यांतील कडवीं [। प । प । प । - +] याच मात्रावलीच्या द्विपदीने सिद्ध झालेलीं आहेत; परन्तु या प्रबन्धांना श्रुतपदे मात्र भिन्न भिन्न आहेत. अुलटपक्षी ओका विशिष्ट मात्रावलीचे श्रुतपद भिन्न भिन्न जातिप्रकारांच्या आरम्भीं आढळतें. तेब्बा श्रुतपदावरून ओखाद्या जातीचा प्रकार ठरविणे चुकीचीं होअील. जातिप्रकारनिर्णय हा पद्याच्या म्हणजे कडव्याच्या घटनेवरूनच केला पाहिजे.

येथे आणखीहि थोडा खोल विचार केला पाहिजे. पद्य म्हणताना आपणांला आवडेल तो भाग आपण घोळून घोळून म्हणतों; परन्तु या घोळण्याचा,

तेन् तेच शब्द पुन्हापुन्हा म्हणण्याचा विचार आपण पद्यप्रकार ठरवितांना करीत नाही. त्याच्चरमाणे प्रत्येक कडव्याच्या अन्तीं ध्रुवपदाची जी पुनरुक्ति होते तिचाहि विचार करण्याचें प्रयोजन नाही. हा पुनरुक्त होणारा भाग कडव्यांत मुद्रित केलेला असला तरी तो कडव्याबोहरीलच गणला पाहिजे.

“ सखे ग प्रशान्त किती यामिनी !

ही तशीच जलवाहिनी. ध्रु०

ही विशाळता कितितरी

तव अुदार हृदयापरी !

करुं विहार चल तीवरी. १ सखे ग० ” (यध १४५)

येथे “ सखे ग प्रशान्त किती यामिनी ” या ध्रुवपदांतील चरणाचा समावेश कडव्यांत केलेला नाही. तथापि तो म्हटल्याविना कडवें पूर्ण झालेसे वाटत नाही म्हणून

“ ही विशाळता कितितरी

तव अुदार हृदयापरी !

करुं विहारचल तीवरी

सखे ग प्रशान्त किति यामिनी ! ” १

असें मुद्रण केलेले असेंते तरीहि ‘ करुं विहार चल तीवरी ’ या तिसऱ्या चरणाच्या अन्तीच्च कडवें पूर्ण होतें असें समजायला पाहिजे. असें समजले की या पद्यांतील कडवें म्हणजे [- | प | ० +] या मात्रावलीची त्रिपदी ठरते.

आता याच चालीवर म्हणावयाची अशी पुढील कविता पहा.

“ ते हवेत माझे मला

सखे, परि भवति सदा गल्वला. ध्रु०

हे मधुप फुलांभोवती

डोलती जसे गुझती,

लोभले तेवि सोवती

तयांचा ओघ न कधि आठला.” १ (यमा ४८)

येथे कडव्यांतील चौथा चरण हा ध्रुवपदांतील अेखादा विभाग नाही. तो निराळ्या शब्दांचा झालेला आहे; अर्थात् येथे तो कडव्याचा घटक आहे. पण यामुळे पद्याची चाल तीच असली तरी जातीचा प्रकार मार्गील कवितेहून भिन्न होतो; कारण, कडव्याची घटना निराळी झाली आहे. येथे कडवे हें ओकाच मात्रावलीची त्रिपदी वा चतुष्पदी नसून [- | प | ० +] या मात्रावलीची त्रिपदी आणि [० - - | प | ० +] या मात्रावलीचा एक चरण मिळून होते. पहिला जातिप्रकार असमिश्र असून दुसरा समिश्र आहे. या दृष्टीने पाहतां 'मम सुमन कुणा हें वाहूं कमलावरा ?' (यध १६०) या पद्याची जाति 'मज चैन नसे ग, कशी मी रिज्जवूं मना ? ' (गिका ७५) या पद्याच्या जातीहून भिन्नच मानिली पाहिजे.

४ अन्तरा

" जिकडे तिकडे जगांत सारें प्रेम साचले दिसे,
तयाविण कोठे काही नसे. धू०

तुड्ग महीधर गगनशीच्या वदनाला चुम्हिती,
शशिकर जललहरी कर्षिती.

दिनमणि येतां घरीं प्रेमला पूर्वदिशासुन्दरी
फुलते कदम्बकुसुमापरी.

हासत हासत प्रफुल्लवदनें तारागण खेळती,
अमरीं परस्परां ओढिती.

(चाल पालून) रवि येतां अुघडी नेत्रातें कमलिनी,
शशी दिसतां हासे आनन्दुनि कुसुदिनी,
वनलक्ष्मी नटते मधु आला पाहुनी;

(चाल पूर्वीची) चञ्चल चपला, परि मेघाला सोडुनि दूर न वसे,
बघशी अन्त किती राजसे ? " १ (दक ४३)

ज्या संयुक्त मात्रावलीच्या आवृत्तीने ३३५ व्या पृष्ठावरील ' प्रातःकाळीं ओके दिवशी ' हें पद्य सिद्ध झालें आहे त्याच संयुक्त मात्रावलीची आवृत्ति

प्रस्तुत पद्धाच्या कडव्यांत चारदा आहे. परन्तु येथे ती सारखी आवृत्ति कण्टाळवाणी वाढून नये म्हणून तीन आवृत्त्यांनन्तर आणि चाच्या आवृत्तीच्या पूर्वी म्हणजे कडव्याच्या पोटांत [- | प। प। ० +] या भिन्न मात्रावलीचे तीन चरण घालण्यांत आले आहेत. हे सयमक आहेत. कडव्याच्या पोटांतील या भिन्न पद्धाविभागास अन्तरा म्हणतात. अन्तऱ्यापूर्वी 'चाल पालदून' अशी सूचना लिहून ठेवण्याची मागे पद्धत होती; आणि अन्तरा सम्पल्यावर पुढील चरणाच्या आधी 'चाल पूर्वीची' अशी सूचना असे. अन्तरा सम्पल्यावर कडवे पूर्ण होअीपर्यंत पद्धाचा जो ओक वा दोन चरणांचा विभाग पडतो त्याला मेळ म्हणतात. कडव्यांतील अन्त्यचरण हा बहुशः ध्रुवपदाशी सयमक असतो. तें यमक जणू काय ध्रुवपदाच्या पुनरुक्तीची रुचनाच देतें. कडव्याचा अन्त्यचरण आणि ध्रुवपद यांचा मेळ अर्थाच्या दृष्टीनेहि अन्तम वसला म्हणजे ध्रुवपदाची पुनरुक्ति विशेष हृदयङ्गम होते. यासाठी अर्थ नि यमक यांच्या दृष्टीने सर्व कडव्यांशी जुळेल असेंच ध्रुवपद ध्यायला हवें.

अन्तऱ्याचे चरण बहुशः तीन वा दोन असतात, क्वचित् अधिक असतात. अन्तरा अमुकच ओका मात्रावलीचा असतो असें नाही. अन्तऱ्यासाठी बहुशः ओखाचा न्हस्व मात्रावलीची योजना करण्यांत येते. ओकाच जातीच्या पद्धांत ज्याप्रमाणे भिन्न भिन्न ध्रुवपदें आढळतात त्याचप्रमाणे ओकाच जातीच्या पद्धांत भिन्न भिन्न मात्रावलीचे अन्तरे आढळतात. यासाठी जातिनिर्णय करिताना ध्रुवपदप्रमाणेच अन्तऱ्याचाहि विचार करावयाचा नसतो. “गोविन्दा मधुसूदना कमललोचना सख्या यदुविरा” या देवनाथाच्या जातिरूप पद्धांत अन्तरा मालिनी वृत्ताच्या चतुष्पदीचा आहे! “अबलामति प्रार्थिते हरीतें प्रेमयुक राधा” या पद्धांत पादाकुलकाचा ओक अन्तरा असून पुढे १ ल्या कडव्यांत मालिनीचा इलोक आहे तर अितर कडव्यांत वसन्ततिलकावृत्ताचा ओक ओक इलोक आहे! रामजोशीकृत ‘झाली तरुणपणाची धूळ’ या पद्धांतहि दोन अन्तरे आहेत. पण, अशीं दोन दोन अन्तऱ्यांचीं पद्धें ओकन्दरीने दुर्मिळच आहेत.

अन्तरा हा कडव्याच्या पोटांत, बहुशः अुत्तराधांत असतो आणि त्याचे चरण कडव्यांतील अितर चरणांपेक्षा सङ्ख्येने अुणे असतात. ही गोष्ट ध्यानांत

छन्दोरचना

३४०

न राहिल्यामुळे, चालीचे आणि ध्रुवपदांचे साम्य पाहून कित्येकदा दिशाभूल होते. या परिच्छेदाच्या आरम्भी दिलेल्या पद्माशी पुढील पद्मे ताढून पहाणे बोधप्रद होआली.

“ चान्द्रात पसरिते पाण्डरी माया धरणीवरी,
लागली ओढ कशी अन्तरीं.

हा तालतरू गम्भीर शान्तता धरी
लेवुनी सुधेचें वल्कल अड्यारीं शिरीं,
कुणि शुचिर्भूत मुनि तपा जणू आचरी.
केस पिन्जुनी अुभी निश्चला कोणी वेडीपिशी
भासते छाया काळी तशी.” (कान्चा ३०)

या पद्मांत ध्रुवपद नाही. येथे अन्तरा [- | प | प | ० +] याच मात्रावलीचा आहे पण तो मार्गाल पद्मांतील अन्तर्न्याप्रमाणे [१ प | प | प | ० + || ० - | प | ० +] या संयुक्त मात्रावलीच्या तीन आवृत्त्यान्तर आणि चौथ्या आवृत्तीच्या पूर्वी असा नसून दोन आवृत्त्यांच्या मध्ये म्हणजे कडव्याच्या पोटांतच आहे. तेव्हा कडव्यांतील चरणांची सङ्ख्या अुणावली म्हणून जातीचा प्रकार निराळा झाला असें मानण्याचें काही कारण नाही.

“ शैवालाने मला टाकिले व्यापुनि पुरतेपणीं,
गुदमरे जीवाहि त्या दडपणीं. ध्र०
बाहेर वाहते वान्याची शुल्षुल
लागतां तयाची पुसट कधी चाहुल
चलबिचल अन्तरीं करि मजला व्याकुल,
परी सुटेना मिठी तयाची बसली जी जखडुनी,
गुदमरे जीवाहि त्या दडपणीं.” १ (यग १०६)

या पद्मांत [- | प | प | ० +] या मात्रावलीची त्रिपदी आहे पण ती कडव्याच्या पोटांत नाही. तसेच कडव्यांतील अन्त्य चरण ‘गुदमरे जीवाहि त्या दडपणीं’ हा ध्रुवपदाच्यापैकी आहे. तेव्हा कडव्याच्या घटनेत त्याचा विचार करितां

येत नाही. म्हणजे, या पद्यांतील कडवे हें [- | प | प | ० +] या मात्रा-बर्लीच्या त्रिपदीला [। प | प | प | ० +] या मात्रावलीचा ओक चरण जोड्णन झालेले आहे असें दिसते. अर्थात् कडव्याची घटना वेगळी झाल्यामुळे या पद्याची जाति वेगळीच मानिली पाहिजे. ध्रुवपद मिन्न असले तरी कडव्याची घटना हीच असल्यामुळे, हीच जाति पुढील पद्याचीहि आहे.

“ अहा ही दैववशें लाघली
 विषिनीं फिरतां अवाचित मजला कण्टककलिता कळी. ध्र०
 करिं धरितां देअी दिव्य गन्धपरिमळा,
 अुघडितां नयन करि प्रेमटृष्णि सोहळा,
 ओष्ठासि देतसे स्पर्शमोद आगळा,
 स्नेहसागरा सञ्चित करिते वाटे प्रतिपाकळी.” (केप ५४)

५ कडव्याचा अन्त्य चरण

कडव्याचा अन्त्य चरण हा जर अुपान्त्य चरणाला जोड्णन घेतां येत असेल तर तसा तो जोड्णन घेअून मग जातिनिर्णय करावा. अुदाहरणार्थ,

“ जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय !’
 मी जातां राहिल कार्य काय ? ध्र०
 मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल,
 गवांनी या नव्या वाहतिल,
 कुणा काळजी की न अुमटतिल
 पुन्हा तटावर हेच पाय ? ” १ (तासक १३४)

या पद्यांत [। प | प] पादाकुलकाच्या तीन चरणांना [। प | - ० - ०] या मात्रावलीचा ओक चरण जोड्णन कडवे सिद्ध झालें आहे. पहिले तीन चरण सय-मक असल्याने ओकाखाली ओक असे मुद्रित केले आहेत.

या पद्याची तुलना पुढील पद्याशी करून पहा.

“ जरि करिन सकल खलकार्य विफल
 मम जन्म विप्रकुलि तरिच सफल ! ध्र०
 जरि न घडे हें, नलगे भार्या,
 स्वदेह वाहिन हा जनकार्या

स्मृति गुरुपदा शपथचि घेतों, कधि न टळे कोदण्ड अचल.” (देशा २४)

या पद्यांत पादाकुलकाच्या दोन चरणांना [। । । । । । - ~ - ~] या मात्रावलीचा अेक चरण जोड्हन कडवे सिद्ध केलेले आहे. वरवर पाहतां कडव्याची घटना भिन्न दिसते म्हणून जाति भिन्न मानावयाची काय ? हेच कडवे

“ जरि न घडे हें नलगे भार्या,
स्वदेह वाहिन हा जनकार्या,
स्मृति गुरुपदा शपथचि घेतों
कधि न टळे कोदण्ड अचल.”

असें लिहिले तर, वा मार्गील कडवे

“ मेघ वर्षातिल, शेतें पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,

कुणा काळजी की न अुमटतिल पुन्हा तटावर हेच पाय ?”

असें लिहिले तर दोन्ही पद्यांची जाति अेकच आहे असें सप्त दिसून येते. तेळ्हा दोन जाति मानणे चुकीचे होआल. म्हणून जेथे जेथे कडव्याचा अन्त्य चरण हा अुपान्त्य चरणाला जोड्हन घेतां येऊन त्यांची रुढ अशी मात्रावली सिद्ध होत असेल तेथे तेथे तो जोड्हन घेऊन नन्तरच कडव्याची होणारी घटना ध्यानांत घेऊन जातिनिर्णय करावा. यमकाला चरणनिर्णयांत प्राधान्य देण्याचे कारण नाही. या पद्धतीने चालल्यास मागे ३३७ व्या पृष्ठावर दिलेल्या पद्याचे कडवे

“ हे मधुप फुलांभॉवती
डोलती जसे गुझती

लोभले तेवि सोबती, तयांचा ओघ न कधि आटला.” (यमा ४८)
असें होऊन त्या पद्याची आणि

“ तारका चमकली नभी
तेजाची पुतळी अभी,
रिषु तिमिर तयाला न भी;

अुत्साह वाढता तिचा अहाहा परिसर अुज्ज्वल करी ! ” (त ७७)

या पद्याची जाति ओकच ठरून दोन्ही पद्यांची गणना, ज्या जारीत कडवें हें [- | प | ० +] या मात्रावलीचे दोन वा अधिक चरण आणि [- | प | प | प | ० +] या मात्रावलीचा ओक चरण मिळून होतें त्या जारीत होअील.

६. खण्डन

चरणांत सारख्या अन्तराने खटके घेअून खटक्याखटक्यांनी यमेंके साधणे हा पदलालित्याचाच ओक प्रकार आहे. यालाच येथे खण्डन म्हटलें आहे. या खटक्याखटक्यांनी साधिलेल्या यमकांच्या अनुरोधाने चरणनिर्णय करणे चुकीचें होतें.

“ निर्जनीं

घोर या वर्नीं

कोण तू साड्यां

गन्धर्वसुता, वनदेवि, मनुज वा कां गे ? ” (तासक ६९)

याप्रमाणे पद्य छापण्याची जरी पद्धत अलीकडे प्रचलित झालेली असली तरी वस्तुतः ही

“ निर्जनीं घोर या वर्नीं कोण तू साड्यां,

गन्धर्वसुता, वनदेवि, मनुज वा कां गे ? ” (तासक ६९)

अशी [- | प | प | - +] या मात्रावलीची द्विपदी आहे आणि ती तशीच मुद्रित करायला पाहिजे. पद्य लिहिण्याच्या प्राचीन पद्धतीत चरण हे जसे युभ्या रेखेने अलग अलग दाखवीत असत तसें हे खटक्याखटक्यांनी पडलेले तुकडे अलग अलग केले जात नसत. प्रस्तुत पद्यांत हे खटके आवर्तनाच्या तिसऱ्या मात्रेनन्तर पडले आहेत. परन्तु, “ अशी । मणिंडत तनु केलि । खणिंडत पति कुठ । धुणिंडत वसला । रुसून् ” या रामजोशीच्या चरणांत खटके आवर्तनाच्या चौथ्या मात्रेनन्तर आहेत, तर

“ मिरिग । लागला छान् गेलं । भिजून रान् देव - । किर्पेचं सुटलं । वारं पधा । चाडं कुरी कसा । ओटी पुरी काढा । राजा सुभान्याला । म्होर ” (यध १२२) या कुण्याभू बोलींतील शिथिल पद्यांत खटके आवर्तनाच्या सहाब्या मात्रेनन्तर आहेत. या पद्याचें कडवें ओकचरणी असून तो चरण [- | प | प | प

। - +] या मात्रावलीचा आहे. हीच मात्रावली आवर्तनाच्या तिसऱ्या मात्रे-
नन्तर खण्डित केली की पुढील प्रमाणे रचना होते.

“ जरि । वास नसे तिळ । यांस तरी तुम् । म्हांस अर्पिलीं । सुमने
मधु । जरी नसे तिळ- । भरी अन्तरीं । तरी करीं ही । धरणे ” (तासक १).

शास्त्रीय दृष्ट्या दोन्ही पद्ये ओकाच जातीचीं मानलीं पाहिजेत. ओकाच
पद्याच्या निरनिराळ्या चरणांत खण्डन निरनिराळ्या रीतीने केले असण्याचाहि
सम्भव असतो; मध्येच ओखाच्या चरणांत खण्डन नसूहि शकते. चरणनिर्णयाच्या
दृष्टीने पदलालित्याला महत्त्व देतां कामा नये. प्रभाकराच्या पुढील पद्याची
रचना शिथिल असली तरी त्यांतील खण्डन, पदलालित्य हृदयङ्गाम आहे.

“ गुल्जार नार शृङ्गार करून खुप नटली
चाले छमक छमक, दावी धमक पाहुन मति खुटली. ४०
टवटवित शरिर लवथवित, घवघवित मुखडा,
गोरे गाल, अधर दोन्ही लाल, माल माशुकडा.
भरपूर, नौतिमधे चूर, झूर बुन्दकडा
जग भुले डुले जेव्हा हाले नथेचा आकडा.
दिसे कसा बसा, पहा जसा जरीचा तुकडा.
अिश्काच्या हसुन खुप कसून मारी पकडा.

दोहों दण्डि भळभळित भव्य मजेच्या वांकी,
गाळिं चन्द्रहार तेजस्वि दाखबुन झाकी,
घूत्कार धुन्द फुन्दांत मिजाशिंत टाकी,
जरिकाठ कञ्चुकी ताठ, राठ गटगटली;
खुलि पाठ दिसे तसु आठ, गांठ तटतटली.” (प्रक २३८)

७ चरण

चरण हा पद्याचा आवृत्त होणारा सोअस्कर विभाग असल्या कारणाने
आणि त्याच्या अन्तीं बहुशः विराम असल्याने कोणत्या भागाला चरण म्हणावें
हें ठरवायला सहसा अडचण पडत नाही. परन्तु चरणान्तीं, केवळ खटका
आणि यति नव्हे, तर विरामच असला पाहिजे असा आग्रह धरिल्यास पादा-

कुलक [।प।प] मात्रावलीच्या मालेंत चरणसमाप्तिच होणार नाही; कारण, पादाकुलकान्या अन्तीं आवर्तन पूर्ण होते असल्यामुळे तेथे ओकाहि मात्रेचा विराम घ्यायला कूस नसते. अुलटपक्षीं विरामानुरोधानेच चरणनिर्णय केल्यास “निज नीज गडे नीज गडे लडिवाळा” [- - + ५५।प। - +] या चरणांत दुसऱ्या आवर्तनांत अन्तीं द्विमात्रक विराम असल्याने त्याचे

“निज नीज गडे
नीज गडे लडिवाळा”


असे दोन न्हस्व चरण करावे लागतील. चरणांत ओखाचा आवर्तनांत अन्तीं दोन मात्रांचा विराम असल्यास तेवढ्याकरितां ओका चरणाचे दोन चरण करण्याचे प्रयोजन नाही. चरणांतच जेथे एक वा अनेक मात्रांचा विराम असतो तेथे (-०) ही खूण करण्यांत येअील. तेव्हा चरणनिर्णय करितांना तारतम्य अवश्य पालिले पाहिजे. चरण हा अतिन्हस्वहि नसावा, आणि ओका श्वासांत म्हणतांच येणार नाही असा अतिदीर्घहि नसावा. सध्या तरी मराठीं अडतीस मात्रांच्याहून अधिक दीर्घतेचा चरण अवलोकनांत नाही. तेव्हा चरण चाळीस मात्रांहून अधिक लाम्बीचा नसावा. क्वचित् कोठे याहूनहि दीर्घ चरण आढळल्यास यतीच्या अनुरोधाने चरण तोङ्नन ते योग्य लाम्बीचे करावे लागतील.

ओका ओर्डींत ओकच चरण लिहावयाचा ही आधुनिक पद्धति चाढ्गाली आहे. त्यामुळे पद्याचें श्रुतिगम्य स्वरूप दृग्गोचरहि होतें. अुद्धवजातीचे मात्र दोन दोन चरण ओका ओर्डींत देतात तें अष्ट नाही. छापणावळ वाचविण्यासाठी ओका ओर्डींत जितकीं अक्षरें ठेचून बसवितां येतील तितकीं बसवायचीं हें जसें दिसायला सुन्दर दिसत नाही, त्याच प्रमाणे संहिता लहान असूलहि पुस्तक वपुश्रीमान् दिसावें यासाठी चरणतोड करून ओळी वाढवाव्यात होंहि प्रामाणिकपणाचें नाही.

८ जातीचे मुख्य प्रकार

पद्य हें प्रायः कडव्याच्या आवर्तनाने सिद्ध होतें; परन्तु सम आणि अर्धसम प्रकारांत कडवें हें ज्याप्रमाणे कशाच्या तरी आवर्तनाने सिद्ध होतें तसें तें विषम प्रकारांत होत नाही. विषम प्रकारांत कडवें हाच लघुतम आवर्त घटक दिसतो.

जातिरचना



वर्ग १ ला :—कडवें ओकचरणी असो वा अनेकचरणी असो, सारे चरण ओकाच मात्रावलीचे असतात. कडवें ओकचरणी असल्यास तो चरण ध्रुवपदाशी समयक असतो. परन्तु कडव्यांत अनेक चरण असल्यास, त्या सर्वीचेच यमक ध्रुवपदाशी जुळतें असें नाही. कडव्यांतील शेवटला चरण बहुशः ध्रुवपदाशी समयक असतो. त्याच्यापूर्वी ओकच चरण असल्यास तो नियम-काहि असतो; अधिक चरण असल्यास त्यांच्या अन्तीं निराळे यमक साधण्यांत येतें. ध्रुवपदच नसल्यास पद्यांत समयक द्विपद्यांची माला असते. अन्तरा असल्यास तो कडव्याच्या पोटांत असावा लागतो, आणि त्याला प्राधान्य नसतें.

वर्ग २ रा :—दोन भिन्न मात्रावली मिळून होणाऱ्या संयुक्त मात्रावलीच्या आवर्तनाने कडवें सिद्ध होत असल्यामुळे कडव्यांतील चरणांची सङ्कल्प्या सम असते आणि ते चरण विषम विषम सारखे आणि सम सम सारखे असतात. बहुदाः विषमसमचरण सयमक असतात. अन्तरा असल्यास तो कडव्याच्या पोटांत असावा लागतो आणि त्याला प्राधान्य नसते.

वर्ग ३ रा :—ओका मात्रावलीचे दोन वा अधिक चरण आणि भिन्न मात्रावलीचा (प्रसङ्गविशेषीं ती संयुक्त हि असू शकते) ओक (वा क्वचित् दोन) चरण मिळून कडवें सिद्ध होते.

वर्ग ४ था :—भिन्न भिन्न मात्रावलीचे चरण मिळून कडवें सिद्ध होते; परन्तु घटनेत काही सामान्य तत्व दिसत नाही. आज तरी मराठोंत या वर्गांत पडतील अशीं फारच थोडीं पद्ये आहेत. ‘झापूझा’ ही कविता या वर्गांत पडेल.

९. बहुतेक जातिरचना पद्मावर्तनी आहे.

अग्न्यावर्तनी म्हणजे सप्तमात्रकावर्तनी आणि हरावर्तनी म्हणजे पञ्चमात्रका वर्तनी जातीचीं अुदाहरणे फारच थोडीं आहेत. त्यांच्या मानाने भृङ्गावर्तनी म्हणजे षष्ठ्यात्रकावर्तनी जातीचीं अुदाहरणे अधिक आढळतात. बहुतेक जातिरचना पद्मावर्तनी म्हणजे अष्टमात्रकावर्तनी आहे असें म्हणायला काही प्रत्यवाय नाही.

अष्टमात्रक गणाचे अन्तर्घटनाहृष्टया भिन्न असे पाच प्रकार होतात:—(१) [- - - -], २ [√ - √ - -], ३ [√ - - - √ -], ४ [- √ - √ -] आणि (५) [- - √ - √]. पाचवा गणप्रकार वैरल्याने आणि तेथेहि पहिल्या वा तिसऱ्या आवर्तनांतच आढळतो, अुदाहरणार्थ

“ सन्त घराला सन्तत येती तेथे अुसन्त घे नृपती ” (काशी कवि)

“ केली सुवर्ण-वणी पातकलोहमयी मुनिरमणी ” (मोस्फुका ७२/२७)

“ घोड्यावरीच हुरडा चोळुनि शत्रुशासना धावोनी ” (केक १६२)
या ठिकाणीं थोडी फिरवाफिरव करून

“ सन्त घराला सन्तत येती अुसन्त तेथे घे नृपती ”

“ सुवर्णवणी केली पातक-लोहमयी मुनिरमणी ”

“ हुरडा घोड्यावरीच चोळुनि शत्रुशासना धावोनी ”

अशी सुधारणा करून तो गण काढून टाकला तर रचना अधिक अुच्चार-सुलभ आणि श्रुतिमधुर होते यांत सन्देह नाही. 'प' ही खूण जेथे असेल तेथे पद्धगणाच्या कोणताहि प्रकार चालतो असे समजावें.

षष्ठमात्रक गणाचे (---), '(--०--) आणि (०-०-) असे तीन प्रकार होतात. पहिल्या दोन प्रकारांत टाळी आरम्भीं पडते त्यासुले अेकाच्या ठिकाणीं दुसरा येऊं शकतो. (०-०-) या गणांत दुसऱ्या अक्षरावर स्वाभाविकपणे टाळी पडते. जेथे 'भृ' हें अक्षर असेल तेथे पहिले दोन गण चालतात म्हणून समजावें. सप्तमात्रक आणि पञ्चमात्रक गणांत गणाच्या अेका स्वरूपाच्या ठिकाणीं दुसऱ्या स्वरूपाच्या गण क्वचितच चालतो.

९. आद्यतालकपूर्व गण

आवर्तनारम्भ बहुशः चरणारम्भीं असतो; परन्तु चरणारम्भील ओक वा अनेक अक्षरे झाल्यानन्तर किल्येकदा पहिली टाळी पडते. ही पहिली टाळी पडण्या-पूर्वी हा जो चरणारम्भाचा भाग म्हटला जातो त्याला आद्यतालकपूर्व गण म्हणावें. आद्यतालकपूर्व गण हा द्विमात्रक, चतुर्मात्रक, पञ्चमात्रक वा क्वचित् षष्ठमात्रकहि असतो. ओक मात्रेचा असा आद्यतालकपूर्व गण मौक्तिकदामवृत्तांत [०।-००-००।-००-०] आणि गीतिगोविन्दांतील

। “ हरिरिह मुगधव – । धूनिकरे
वि – लासिनि विलसति । केलिपरे ”

या ध्रुवपदांतील दुसऱ्या चरणांत आढळतो. जेथे आद्यतालकपूर्व गण चार वा पाच मात्रांचा असतो तेथे तो (--) , (०--) , (-०-) या तीन गणांपैकी अेखादा असतो; तगण (--०) नसतो. या चार वा पाच मात्रांच्या अुप-गणाला काही तरी चिन्ह पाहिजे तें 'अु' हें निश्चित केलें आहे.

आद्यतालकपूर्व गण किती मात्रांचा असावा हें, चरणाचा अन्त्य गण किती मात्रांचा आहे यावर अवलम्बून असतें. आद्यतालकपूर्ण गण आणि अन्त्य गण मिळून मात्रांची सङ्ख्या ही, आवर्तन जितक्या मात्रांचें असेल तितक्या मात्रांहून अधिक होतां कामा नये. तशी ती अधिक झाल्यास छन्दो-भङ्ग होतो. कन्दवृत्तांत हा छन्दोभङ्ग होतो म्हणूनच तें वृत्त निपिद्ध ठरतें. “ कञ्चनी । रसरङ्गाची । खाणी ” या चरणांतहि छन्दोभङ्ग होतो; कारण

'खाणी-कञ्चनी' मिळून नव्या मात्रा होतात. अशावेलीं आवर्तन पद्मावर्तनी असल्याने म्हणतांना 'कञ्चनी' वा 'खाणी' असा अुच्चार करावा लागतो.

अन्त्य गण आणि आद्यतालकपूर्व गण (असल्यास) दोन्ही मिळून मात्रांची सङ्घर्ष्या आवर्तनाभितकी भरल्यास चरणान्तीं केवळ खटका येतो, आणि ती अुणी भरल्यास जितक्या मात्रांची अुणीव असेल तितक्या मात्रांचा चरणान्तीं विराम घेतां येतो.

१० चरणांची सान्धेजोड

चरण हे अेकापुढे अेक म्हणावयाचे असल्याकाणाने अेखाचा चरणाचा अन्त्यगण आणि पुढील चरणांतील आद्यतालकपूर्व गण यांच्या मात्रांची बेरीज आवर्तनाच्या सङ्घर्ष्येहून अधिक होतां कामा नये. तसें ज्ञात्यास त्या ठिकाणीं छन्दोभङ्ग होतो. ती बेरीज अुणी भरल्यास चिन्ता नाही; तितक्या मात्रांचा विराम स्वाभाविकपणे चरणान्तीं घेण्यांत येअून ती अुणीव भरून निघते. सान्ध्याच्या ठिकाणीं छन्दोभङ्ग जाला नाही की सान्धा अुत्तम वसला म्हणून समजावें.

“ ला – | गले मिटाया | डोळे
निजूं दे | स्वस्थपणे आ – | ता. ब्र०
किति | शीण पहा मज | आल
सर्वही | पांगुळली गा – | त्रै.
सम् – | पला दिवस जा – | अिल हा,
दिवाकर | अस्ता क्षणमा – | त्रै ” (रेक १/३८८)

ही अर्धसम रचना आहे. परन्तु या पद्मांत विषमचरण आणि समचरण यांचा सान्धा नीट वसत नाही; कारण, 'डोळे – निजूं दे,' 'आला-सर्वही,' '–अिल हा-दिवाकर' मिळून मात्रांची बेरीज नव्या नव्या म्हणजे आवर्तनाच्या मात्रासङ्घर्ष्येहून अेकाने अधिक होते. यामुळे प्रत्येक द्विपदींत छन्दोभङ्ग होतो. 'निजूं दे,' 'सर्वही' आणि 'दिवाकर' यांच्या ठिकाणीं अनुक्रमे 'निजूं दे, 'सर्वही' आणि 'भास्कर' अशी सुधारणा करून अेक अेक मात्रा अुतरविली की छन्दोभङ्ग ठळतो.

द्विपदी—द्विपदीचा सान्धा मात्र नीट जुळतो. ‘ता—किति’ ‘त्रै—समृ’ यांच्या चारचारच मात्रा होतात आणि त्यामुळे ‘ता’ आणि ‘त्रै’ यांच्यानन्तर चारचार मात्रांचा विराम घेतां येतो.

कडव्याचा अन्त आणि ध्रुवपदाचा आरम्भ यांचाहि सान्धा जुळावा लागतो. चरणान्त्य लघु हा बहुशः गुरु होतो; परन्तु कडव्याच्या अन्तीं येणारे लघु अक्षर पुढे ध्रुवपदाशी जोड्नन व्यावयाचें असतें म्हणून कित्येकदा लघुच अुच्चारावयाचें असतें.

“ प्रिया मी—नाक्षी

निशि—। दिनीं सेवनीं । दक्ष, वचन मम । लक्षि ध्रु० प्रिया०
अिन्द्रानें सुख । तुच्छ मजपुढे । अमृत जरी तो । भक्षि ” १ प्रिया०

(किंग ५१६)

परन्तु ध्रुवपद अ—भङ्ग नसल्यास त्याचा अमुक ऐकच भाग कडव्याला जोड्नन म्हटला पाहिजे असें नाही.

“ ही । ऐक आस मनि । अुरलि
कनय्या । वजावू वजावू मुर । ली ध्रु०
मी । अगदी भोळी । राधा
तू । माधवजी नच । साधा
मो—। हनी करी सुख—। बाधा
तुज । दासी विनवुनि । झुरलि—” १ (गोवा ९९)

येथे कडव्याच्या अन्तींची ‘लि’ न्हस्व आहे कारण या चरणाला जोड्नन ‘कनय्या । वजावू वजावू मुर—। ली’ हा ध्रुवपदाचा भाग म्हणावयाचा आहे. परन्तु हाच भाग म्हटला पाहिजे, अथवा ध्रुवपदाहि प्रत्येक कडव्याच्या अन्तीं म्हटलेच पाहिजे असें नाही. किम्बदुना मुरलीसारख्या प्रदीर्घ कवितेत पालुपदाचा कण्ठाळाच येतो. अशा वेळी कडव्याच्या अन्तीं काही मात्रांचा विराम येऊं शकल्याने ‘ली’ दीर्घ होते नि तशी आपोआप म्हटली जाते.

“ चान्—। दण॑ चहुकडे । खुलले
फत्—। तरहि सारे । फुलले

आ—। नन्दें विश्वहि । मुलले

सू—। तींच त्यांत तव । शिरली.

ही अेक आस मनिं अुरलि कनय्या बजाव् बजाव् मुरली.”

असें महटल्यास अन्त्याक्षर ‘ली’ हें दीर्घ आहे असें धरून चालायला अडचण नाही.

११ पादाकुलकानन्तर आद्यतालकपूर्व गण निषिद्ध आहे.

चरणांच्या सान्धेजोडीत अेक चूक नकळत होऊन जाते. पादाकुलकाच्या अन्तीं आवर्तन पूर्ण होत असल्याने त्या आवर्तनांत पुढील चरणाचा आद्यतालकपूर्व गण बसायला कृसच्च नसते. म्हणून पादाकुलकानन्तर जो चरण यावयाचा त्यांत आद्यतालकपूर्व गण असतांच कामा नये.

“ जर—। ठें न विवाह क—। रावा,

। कधिहि न जनके । जरठ वरातें । तनुजादेह वि—। कावा. ध्रु०

। ही भवदाज्ञा । जो नन्ह पाळी

। महा पातकी । स्वकुला जाळी

। लोक नियमना—। स्तव तत्काळीं

। भूंपे तो दण—। डावा.” (देशा ९५)

ध्रुवपदाच्या प्रथम चरणांत दोन मात्रांचा आद्यतालकपूर्व गण असूनहि, कडव्यांतील पादाकुलकाच्या त्रिपदीला जोड्हन ‘भूंपे तो दण्डावा’ हा जो चरण धातला आहे त्यांत आद्यतालकपूर्व गण नाही हें ध्यानांत ठेविले पाहिजे. ध्रुवपदांतील चरणासारखा चरण अन्धलेपणाने योजायचा म्हणून “ भू—। पाळें तो दण—। डावा ” असा जर तो चरण लिहिण्यांत आला असता तर ‘ स्तव तत्काळीं—भू ’ मिळून आवर्तनांत दहा मात्रा होऊन छन्दोभङ्ग झाला असता.

तथापि हा विचार न केल्यामुळे पुढील दोन पद्यांत छन्दोभङ्ग झाला आहे.

(१) “ मी । तुझ्या पर्दीं जुग—। णार,

तू । तार, मार, झिड—। कार ! ध्रु०

। विश्वपटावर । नरदा फिरती,

। अुरीं मृत्युची । धास्ती धरिती,

। मरती, अुठती, । फिरुनी मरती,
मी । कटिवर या । बसणार.” (यध १४९)

अन्त्य चरण जर ‘ । मी कटिवर बस—। णार’ असा असता तर छन्दोभङ्ग टळला असता.

(२) “ मजशी । नकळे
मी । अथवा हे जन । चकळे. धु०
। प्रपञ्च मोठा । आप्पलपोटा
। परमार्थाचा । पथ वा खोटा
पड—। लें मज गूढ, न । अुकळे.” (विक ८२)

तथापि युवतिभूषण आणि नववधू या दोन जातींत छन्दोभङ्ग होत असूनहि त्या रुढ झाल्या आहेत. शास्त्राद्वारूढिर्वलीयसी असें म्हणण्याची पाळी येते ती अशा ठिकाणीच.

१२ चरणमध्यावर स्वाभाविकपणे यति येतो.

ज्या ठिकाणी शब्दसमासि वा पदसमासि न झाल्यास रचना कर्णकदु लागते तेथे यति आहे असें समजावें. जेथे जेथे ओक वा अनेक मात्रांचा विराम असतो तेथे तेथे यति हा अपरिहार्यपणे असतोच असें समजावें. पण जेथे ओका मात्रेचाहि विराम नसतो पण म्हणतांना स्वाभाविकपणेच खटका पडतो अथवा जेथे कवीने सहेतुकपणे खटका ठेविलेला असतो तेथेहि यति मानायला पाहिजे. चरण दीर्घ असल्यास चरणमध्यावर म्हणजे बहुशः दुसऱ्या आवर्तनाच्या अन्तीं खटका पडतो तेथे यति मानायला हवा. हा यति अद्यापि कोणी साड्गतलेला नाही त्यामुळे तो निरपवादपणे पाळला जातोच असें नाही.

“ अुन्मदमदनमनोरथपथिकव— । धूजनजनितविलापे
अलिकुलसङ्कुलकुसुमसमूहनि— । राकुलबकुलकलापे ” (गीगो ३/२)

असे यतिभङ्ग जरी केव्हा केव्हा जयदेवाच्या कृतींत आढळले तरी दुसऱ्या आवर्तनान्तीं यति तो बहुशः स्वाभाविकपणे पाळतोच.

“ ललितलवङ्गलता परिशीलन— । कोमलमलयसमीरे
मधुकरनिकरकरम्बितकोकिल— । कूजितकुञ्जकुटीरे (गीगो ३/१)

प्रत्येक गणान्तीं खटका घेतांच येणार नाही असें नाही. वाटेल तसे खटके घेतां येतात अितकेच नव्हे तर खटक्याखटक्यांनी यमकेहि साधितां येतात.

“ मुखरमधीरं त्यज मङ्गीरं रिपुमिवकेलिसुलोलम्

चल सखि कुञ्जं सतिमिरपुञ्जं शीलय नीलनिचोलम् ” (गीगो ११/४)

हें पदलालित्य मधुर असलें तरी ज्याप्रमाणे अवश्य नाही त्याचप्रमाणे प्रत्येक गणान्तीं यति पाळणे थोडे अधिक मधुर असलें तरी अवश्य नाही.

“ । धीरसमीरे । यमुनातीरे । वसति वने बन— । माली

। गोपी पीनप— । योधर मर्दन— । चञ्चलकरयुग— । शाली ”

(गीगो ११धू०)

येथे दुसऱ्या चरणांत प्रथमगणान्तीं यति पाळला नाही म्हणून तो चरण कटु अतओव निषिद्ध आहे असें मुळीच होत नाही.

१३ निषिद्ध पदविच्छेद कसे टाळवेत ?

भलत्याच ठिकाणीं शब्द तोडावा न लागतां जातिरचना करणें श्रुतिसिद्ध कवीला मुळीच कठिण जात नाही; त्यांतून जातिरचनेत शब्दक्रम फिरवायला मोठा वाव असतो. तथापि मोरोपन्तासारख्या पद्यप्रभूच्या हातूनहि कितीतरी श्रवणोद्भेदज कुका होतात. म्हणून होतकरू कवींना मार्गदर्शक असे मला साप-डलेले काही नियम साझूगतों.

(१) गणान्तीं पदसमाप्ति झाली पाहिजे असें नाही; पण अक्षरसमाप्ति तरी व्हायलाच हवी. अेखाचा आवर्तनाची अन्त्य मात्रा आणि पुढील आवर्तनाची आद्य मात्रा मिळून ओके द्विमात्रक गुरु अक्षर चालणार नाही. मोरोपन्ताच्या कल्याणरामायणांतील

“ भरत-रिपुन्न यांत वहुजोडी ”

“ तापसवृन्द हरषले पुरते ”

या चरणांत वा गोविन्दाग्रजाच्या

“ अुगवे सूर्यकाल मावळतां ” (गोवा ३९)

“ जा जा नाच सर्व ही जगती ” (गोवा ५३)

“ ओढी वस्तुमात्र जग म्हणते ” (गोवा ५९)

या पादाकुलकाच्या चरणांत जाड ठशांनी मुद्रित केलेलीं अक्षरे हीं आठव्या आणि नवव्या मात्रांच्या संयोगस्थानीं असल्यामुळे चरण कर्णकदु होतात अितकेंच नव्हे तर त्यांची मोडणी निराळी वाटते. हे चरण [। प । प] असे पादाकुलक न वाटतां [— । प । —] असे होतात.

(२) शब्दांत लागोपाठ येणारे जे दोन लघु ओरव्ही अंकन अुच्चारिले जातात त्यांचा विग्रह करावा लागल्यास तो कर्णकदु होतो. अुदाहरणार्थ, 'दशरथें' हा शब्द ओरव्ही दश-रथें (— ~ —) असा अुच्चारिला जातो तो जर 'द-शरथें' (~ — —) असा अुच्चारावा लागला तर तो कानाला कदु लागतो. मोरोपन्ताच्या पुढील चरणांत तसा कर्णकदु अुपयोग आहे,

" । पुत्र वियोगें । व्याकुल होअुनि । वरिला मृत्यु द—। शरथें "

याच प्रमाणे 'वचकोनि' शब्दाचा अुच्चार स्वाभाविकपणे वच-कोनि (— ~ ~) असा होतो; पण पचासाठी जर त्याचा अुच्चार व-चकोनि (~ , ~ — ~) असा केला तर तो श्रवणोद्देजक होतो.

" ते गतगौरव कौरव रौरव पौर व-चकोनि पळतात "

या मोरोपन्ती रचनेतील आरम्भीचं पदलालित्य जितके हृदयङ्गम आहे तित-काच पुढील पदविच्छेद अुद्देगजनक वाटतो.

(३) ओखाद्या शब्दांतील अन्त्य फटिङ्ग लघु आणि पुढील शब्दांतील आद्य फटिङ्ग लघु यांचा योग आवर्तनाच्या पहिल्या नि दुसऱ्या मात्रांच्या ठिकाणीं, आणि पाचव्या नि सहाव्या मात्रांच्या ठिकाणीं युक्त वाटत नाही; तिसऱ्या नि चौथ्या वा सातव्या नि आठव्या मात्रांच्या ठिकाणीं तो योग चालतो. मोरोपन्ताच्या कल्याणरामायणांतील

" निघतां प्रभु हा- । ये वैदे पुरतें "

" सौमित्रिस धा- । वे म्हणे सीता "

हे चरण कदु लागतात कारण 'धाव' शब्दांतील अन्त्य फटिङ्ग 'व' आणि 'म्हणे' मधील आद्य फटिङ्ग 'म्ह' यांचा योग आवर्तनाच्या पहिल्या नि दुसऱ्या मात्रांच्या ठिकाणीं होतो. शब्दक्रम

। " हाय वैदे प्रभु । निघतां पुरतें "

। " धाव म्हणे सौ- । मित्रिस सीता "

याप्रमाणे फिरवून हा योग तिसऱ्या नि चौथ्या मात्रांच्या ठिकाणीं आणला कीं चरण गोड लागतो. आणखीहि ओक मोरोपन्ती आर्या घेअूळ या.

“ अर्जुनसम वीरं नैसे मागे आता पुढे न ब्हायाचा
५६ हा वीर-रसौध नगहि न झुरेल झुरेल जो लवायाचा ”

दुसऱ्या आर्याधींतील र—र हा संयोग पाचब्या नि सहाब्या मात्रांच्या ठिकाणीं आहे तो कटु लागतो. पुन्हा म्हणतांना नग या शब्दाचा न-ग असा जो विग्रह होतो तोहि कटु लागतो. शब्दांचा क्रम फिरवून जर ही ओळ

३४ “ वीर-रसौधच हा, नग नुरेल झुरणार जो लवायाचा ”

अशी केली तर र-र यांचा योग तिसऱ्या नि चौथ्या मात्रांच्या ठिकाणीं येअून तो गोड लागतो. मोरोपन्ताच्याच

७८ “ नलगे नमतें लागे आठा अडूगांत करूनि आठ वृण
अुद्धरिशी दीनातें देवा, करितां मनांत आठवण ” (मोम २/१२९)

या आर्येच्या पूर्वाधींत ‘ठ-व’ यांचा योग ७ व्या नि ८ व्या मात्रांवर झाला असल्याने तो कर्णकटु लागत नाही.

(४) पद्मगणाच्या [-- , ० - ०] या प्रकाराचा अुपयोग क्वचितच होतो; पण कोठे तो असल्यास त्या गणाच्या मध्यावर आणि गणान्तीं खटक येतो तेथे पदसमाप्ति अवश्य ब्हायला हवी. “ फिरता फकीर। तू तव चरणी ” (गोवा १६) हा चरण मुळीच कटु लागत नाही; पण ‘छानिदृष्ट मिक्षु । तू, तव चरणी ’ असा चरण कटु लागतो. ‘ । फिरवी तुझ्या य—। शाची महती ’ (गोवा ५६) आणि ‘ । तारे निळ्या न—। भीं लकलकती ’ (गोवा ५९) हे चरण कटु लागतात. शब्दक्रम थोडा फिरवून हे चरण ‘ तुझ्या यशाची फिरवी महती, ’ ‘ निळ्या न भीं लकलकती तारे ’ असे केले की सारी कटुता पार निघून जाते.

(५) चरणारम्भीं चार वा पाच मात्रांचा जो आद्यतालकपूर्व गण (--), (० --) वा (- ० -) या स्वरूपाचा येतो त्याच्या अन्तीं पदसमाप्ति ब्हायला हवी.

छन्दोरचना

三四六

(६) पण आद्यतालकपूर्व गण द्विमात्रक असल्यास त्याच्या अन्तीं यति मानिलाच पाहिजे असें नाही. त्या दोन मात्रांच्या गणाचा समावेश ज्या शब्दांत होतो तो शब्द आवर्तनाच्या तिसऱ्या वा चौथ्या मात्रेवर समाप्त व्हावा. तो आवर्तनाच्या दुसऱ्या मात्रेवर समाप्त झाल्यास कर्णकदु दोष अुत्पन्न होतो. लागोपाठ वेणाच्या दोन लघूंचा विग्रह आवर्तनाच्या सान्ध्यावर ज्याप्रमाणे अुद्देगजनक वाटतो त्याचप्रमाणे (--) असा द्याक्षरी चतुर्मात्रिक शब्दहि सान्ध्यावर तुटला तर तो पदविच्छेद अुद्देगजनक होतो. [- | प | - +] या मात्रावर्लीत ‘हाणा हाणा म्हणताना’ हा सङ्ग्रामगीतांतील चरण म्हणून लागलों की ‘हा-। णा हाणा म्हण-। ताना’ याप्रमाणे पदविच्छेद होअून कटुता अुत्पन्न होते.

१४ प्राचीन पद्यांचे अनुकरण चौकसपणे व्हायला हवें.

ऐकनाथाचीं पुढील दोन पद्वे पहा.

(१) “ वाअि गे । क्षुधित वर्नों गो—। विन्दू-

। रवितनयातटि । शिशुसंह हा व्रज । चारित गोधन— । वृन्दा ॥ १

(ਪੰਨਾ ੧।੨੬)

(२) “ भजनविन । धिग् चतुराओ । ग्यान् !

ੴ

। लोक कहे हम् । आत्मग्यानी । ग्यान नहीं, अभि-। मान् ॥” १

(पंस १।६२)

आता म्हणतांना गवअी ध्रुवपदांतील आद्यतालकपूर्व गणावर वाटेल तितक्या मात्रा व्यथित करितात. त्यामुळे गाण्याकडे च लक्ष देअून रचना केली की कशी शिथिल होते पहा

(१) “ भजो रे भय्या । राम गोविन्द ह—। री. ध्रू०

| जप तप साधन | कछु नहि लागत | खरच्चत नहि गठ-। री.”
(कवीर)

(२) “ खचित बाढ़ी । व्यर्थ अम्ही अब-। ला. धु०

| वागविती नर । पशुसम आम्हां । मान नसे कस- । ला.” १ (किंग)

या अुदाहरणांवरून पृष्ठपदांतील चार-पाच मात्रांच्या आवृतालकपूर्वगणाची कशी दुर्दशा झाली आहे हें स्पष्ट होईल. त्याचप्रमाणे अन्त्य गण द्विमात्रक असत्याने दिसायला तो जर (-०) असा असला तर अन्त्याक्षर पाय मोळूनच लिहिले पाहिजे हेंहि दिसून येअील.

“विजयते रामदूत हनुमान्”
यो रघुपतिनासह सुगीवं मैच्या योजितवान्” १ (विदप ८)

हें अुदाहरण शुद्ध आहे त्याप्रमाणेच

“पाखरा, येशिल कां परतून् ?”
मत्प्रेमाने दिल्या खुणांतुन अेक तरी अठवून्”—१ (टिक १४१)
हेंहि शुद्ध आहे; परन्तु अन्त्य न् पाय मोळूनच लिहायला हवा.

१५ तालसंयोग

अक्षरशः पाहतां दोन भिन्न आवर्तनांच्या पद्यविभागांचा संयोग कसा होऊं
शकतो याचें अेक अुदाहरण मागे २५ व्या पृष्ठावर दिलेंच आहे. वृत्तविद्वारांत
भुजङ्गप्रयाताच्या अुदाहरणास्वाली वियद्रङ्गा आणि भुजङ्गप्रयात यांच्या
म्हणजे अग्न्यावर्तनी आणि हरावर्तनी वृत्तांच्या मिशणाचें अुदाहरण दिलें आहे.
येथे जातिरचनेंतील दोन अुदाहरणे देतों.

(१) “मन-। मोहन वाजवु-। नी सारङ्गी । काढी मञ्जुल । सूर्.”
| विश्व निजले । शान्त झाले
| अेक धरणी । मात्र डोले

गम-। भीरपणाने । अन्धारांतुनि । छेडित जाअी । सूर्.” (गिका ३)
या प्रकाराचें अनुकरण किती तरी प्रसिद्ध आधुनिक कवींनी केलें आहे.

(२) “वद । प्रेमबोल । आता
हस-।ण्यांत मजा । नाही. धु०
। भासवी जा-। दूगिरी तव । हासण्याची । माधुरी
। साड्गा कैसा । भासवीते । घाव हा मा-।इया अुरी.
बस-।ला जरी जि-।व्हारी
तुज-।ला हसेंच । येअी.” १ (सोका २५)

१६ काही विशेष गुन्तागुन्तीच्या मात्रावली

१ली मात्रावली अष्टमात्रक आवर्तनाची आहे. [- | - + S - ~ | + SS +] या मात्रावलींत अष्टमात्रकाची दोन आवर्तने आहेत. पहिल्या दोन मात्रा होतांच आवर्तनारम्भ होतो. आवर्तनाची तिसरी आणि चौथी मात्रा मिळून गुरुच अक्षर लागते कारण प्रसंगविशेषीं तें प्लुतहि अुच्चारावें लागते. पुढे (- ~) हाच गण या आवर्तनांत येतो आणि अेक मात्रेची युणीब अुपान्य वा त्यापूर्वील अक्षर प्लुत अुच्चारून भरून काढण्यांत येते. दुसऱ्या आवर्तनांत आरम्भी शुद्ध गुरुच लागतो; कारण त्याच्यावर चार मात्रांचा काळ व्ययित करायचा असतो; आणि पुढील गुरुला जोड्यानच आवृतालकपूर्व गण घ्यायचा असतो.

या मात्रावलीच्या द्विरावृत्तीने चरण साधितांना शेवटी अेक अक्षर अुणें करून दोन मात्रांन्या विरामाची सोय करण्यांत येते; जसें

[- | - + S - ~ | + SS + , - | - + S - ~ | + SS]

“ कधिं । करितीऽ लग्न । माऽऽङ्गे, तुज । ठावेऽ अीश्र-राऽऽ ”

या मात्रावलीच्या आवृत्तीने रेवतीजाति सिद्ध होते.

२री मात्रावलीहि अष्टमात्रक आवर्तनाचीच आहे. ही मात्रावली म्हणजे ‘काय पुरुष । चळले बाझी । SS” ची होय. ही मात्रावली म्हणण्याचा विशेष असा आहे की ज्या आवर्तनांत सहा मात्रांच्या आवृतालकपूर्व गणाचा समावेश होतो त्याचा आरम्भ सशब्द मात्रेवर नाही; तर मागील आवर्तनांतील अन्त्याक्षराच्या लाम्बवलेल्या स्वरावर आहे अस म्हणतात. पद्यरचनेत या म्हणण्याच्या वैशिष्ट्याला महर्ख नसावें. सहा मात्रांच्या आवृतालकपूर्व गणाची घडण ही म्हणण्याच्या विशिष्ट पद्धतीसाठी अशी लागते की त्याचे तीन तीन मात्रांचे दोन तुकडे पडावेत. म्हणून या ठिकाणी (~ - ~ -), (~ - - ~), (- ~ ~ -), (- ~ - ~) असे चार प्रकार चालतात पण (---) असा अक्षरी गण चालत नाही. पहिल्या आवर्तनाच्या अष्टमात्रक गणाच्या ठिकाणी सुद्धा (--- +) हा पद्याचा पहिलाच प्रकार चालतो; अितर अष्टमात्रक गण चालत नाहीत.

या मात्रावलीची आवृत्ति करून शेवटी काही मात्रांची अुणीव टेवण्यांत येते. अशा रीतीने तीन मात्रावली सिद्ध होतात :—

“ जरी कुणा । श्रीमन्ताची । ५५ सून होय । शाऽरदा ५५ । ५५ ”

“ महाराष्ट्र । लक्ष्मी मातें । ५५ जगां धन्य । वा ५५ दे ५५ । ५५ ”

“ आकळे न । अघटित घटना । ५५ हे दयाघ-ना ५५५५५५५ । ५५ ”

३ री मात्रावली पण्मात्रकावर्तनी आहे. ती म्हणजे दिण्डीची होय.

“ पहा । दिण्डी चा-लली पण्ड-री ५५ ला । ५५५ ”

येथेहि आवृतालकपूर्व गण तीन मात्रांचा असल्यानें तो (० -) वा (- ०) असाच असावा लागतो. पहिल्या आवर्तनांत पण्मात्रक गणाचा (---) हाच प्रकार चालतो, (- ० - ०) वा (० - - ०) वा (- ० - ०) हे प्रकार चालत नाहीत. दुसऱ्या आवर्तनांत त्याचे तीन तीन मात्रांचे दोन तुकडे पडत असल्याने (० - ० -), (० - - ०), (- ० ० -), (- ० - ०) हेच प्रकार चालतात. (+ + +) हा गण चालत नाही. तिसऱ्या आवर्तनात दोन्ही गुरु अक्षरेच लागतात; कारण दोन्ही अक्षरांच्यावर अधिक मात्रांचा काल व्ययित करावयाचा असतो.

गाण्याच्या विशिष्ट चालीला महत्त्व आले की आवर्तनांतील अन्तर्घटनाहि अधिकाधिक अलवचीक आणि दृढ होत जाते.

१७ विषम जाति

निरनिराळ्या चार लगावली ओका निश्चित क्रमाने घेऊन होणाऱ्या ओका चतुष्पदीसारख्या जेव्हा अनेक चतुष्पद्या आढळतात तेव्हा तें ओका विषम वृत्त होतें. त्याच्चप्रमाणे भिन्न भिन्न मात्रावली ओका निश्चित अशा क्रमाने आणि यमक रचनेने बाब्धून जें कडवें सिद्ध होअील त्याची अनेकदा आवृत्ति दिसल्यास ती विषम जाति समजावी. मराठीत विषमजातीचीं अुदाहरणे अशापि विरळ आहेत. केशवसुतकवीने ‘झपूळा’ या कवितेंत [। प । - - +] आणि [। प] या दोन मात्रावलीच्या मिश्रणानें ओका विशिष्ट सांच्याचे कडवें साखिले आहे तें येणेप्रमाणे :—

“ हर्षखेद ते मावळले,
 हास्य निवाले,
 अशु पठाले,
 कण्ठकशाल्ये बोथठलीं,
 मखमालीची लव वठली,
 काही न दिसे हष्टीला,
 प्रकाश गेला,
 तिमिर हरपला,
 काय म्हणावें या स्थितिला ?
 झपूळझां गडे झपूळझां ! ” (केक. १०७)

१८ जातीचे नामकरण

जातिरचना वृत्तरचनेहून सुकर आहे तरीच ती अधिक विविध आहे. या विस्तीर्ण जातिजालांत जे निश्चित जातिप्रकार आढळतात त्यांना आणि ते ज्या मात्रावर्लींनी सिद्ध होतात त्यांना नांवे द्यायलाच हवींत. पद्याच्या शिरोभागीं ‘चाल वा धाटी अमुक पदाची’ अशी सूचना देण्याची जुनी पद्धत आहे. पण सारे कवि सर्वपरिचित नि सर्वसम्मत अशा ऐकाच पदाची चाल देतात असें नाही. किंत्येक कवी तर आपल्या स्वतःच्याच पण लोकांस अपरिचित अशा पद्याची चाल कवितेच्या शिरोभागीं देतात ! पुन्हा, चालावरून विशिष्ट स्वरावलीचा बोध होअील, पद्याच्या घटनेचा बोध होणार नाही. यशवन्तकृत

‘ कुणा तुझ्या वैभवाचा पडेल ना मोह ? ’ (यग ६१)

या कवितेच्या शिरोभागीं चाल ‘प्रतिकूल होअिल कैसा०’ या पदाची दिलेली आहे. परन्तु हें पद जातिस्वरूप आहे तर यशवन्तांची कविता छन्दः-स्वरूप आहे ! पूर्वीं गाण्याच्या पदावर राग आणि ताल देण्याची पद्धत होती. खिस्तशके १९२० मध्ये ताम्हे यांच्या कवितेचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यापासून कवितेच्या शिरोभागीं रागांचे नांव देण्याची टूम निघाली आहे. बहुजनसमाजाला चाल कळायला या दुमीचा काही अुपयोग होत नाही; आणि रागाच्या नावावरून जातीची घटना कळण्याचा सम्भव तर सुतराम् नाही. अमुक ऐका पद्याची जाति अमुक ऐक महटल्याने वाचकास एका आदर्शभूत

कवितेची आठवण ब्हावी, आणि कवीसाहि या ग्रन्थाच्या द्वारा त्या पद्याचें शास्त्रशुद्ध स्वरूप समजून घेऊन त्याच्याशी आपली रचना ताढून पाहतां यावी यासाठी जातिनामकरण हें वृत्तनामकरणाप्रमाणेच अत्यवद्य आहे. गीति, आर्योगीति, दोहा भित्यादि नवीन जातिप्रकारांना नवीन नावें देण्यांत अनुचित असें काहीच नाही. नावें होतां होअील तोंवर प्राचीन अुदाहरणांतून, आखूड, सुटसुटीत आणि श्रवणसुभग अशीं निवळून देण्यांत वृत्तनामकरणाच्या पद्धतीचा अवलम्ब होत आहे. ध्रुवपदाच्चा जातिनिर्णयाशीं सम्बन्ध नसल्याने विषम जातीं निवडावयाचें नाव कडव्यांतून घेण्यांत यावें हेंच श्रेयस्कर आहे. आता जीं वृत्तनामें निश्चित करण्यांत आलीं आहेत त्यांच्याशी मात्र या जातिनामांचा घोटाळा होऊं देतां कामा नये. मझरी हें नाव अेका वृत्ताचें असल्यानें तें आता [-।प।प।०+] या मात्रावलीला देतां येणार नाही. या मात्रावलीला लीलारति नवीन हें नांवच ठेविलें पाहिजे.

अध्याय ६ वा जाति-जूमण

पुढे दिलेल्या अुदाहरणांत परिचयासाठी भ्रवपद आणि अन्तरा हीं जेथे जेथे आहेत तेथे तेथे दिलेलीं आहेत; तथापि जातिनिर्णय हा कडव्याच्याच घटनेवरून होतो हें विसरतां कामा नये.

वर्ग १ ला

समजाति

१ पश्चावर्तनी

१ 'वररमणी'	[। प । प । प । प । प । +]	४२ मात्रा (सशब्द)
२ 'जीवितविमुखी'	[- । प । प । प । प । - - +]	४० मात्रा
३ 'तुन्दिल'	[। प । प । प । प । - - +]	३८ मात्रा
४ 'मदनतल्वार'	[- । प । प । प । प । - +]	३८ मात्रा
५ 'कपिचीर'	[। प । प । प । प । - +]	३६ मात्रा
६ 'वनहरिणी'	[। प । प । प । प ।]	३२ मात्रा
७ 'बम्भरी'	[- । प । + ८० + , - १ + ८० + , - । प]	३२ मात्रा.
८ 'विजया'	[- । प । प । प । - - +]	३२ मात्रा
९ 'हरिभागिनी,' "स्वर्गद्वारा"	[। प । प । प । - - +]	३० मात्रा
१० 'प्रियलोचना'	[। प । प । प । + ८० +]	२९ मात्रा
११ 'भवानी'	[- । प । प । प । - +]	३० मात्रा
१२ 'लवळगालता'	[। प । प । प । - +]	२८ मात्रा
१३ 'दंयिता'	[। प । - - + ८१ । प । - +]	२६ मात्रा
१४ 'शुक्रकला'	[। प । - + , - + । प । - +]	२८ मात्रा
१५ 'कमललोचना'	[- । प । प । प । ० +]	२९ मात्रा
१६ 'आदिसुन्दरी'	[- । प । ० + , शु । प । ० +]	२८ वा २९ मात्रा
१७ "सूर्यकान्त," "समुदितमदना"	[। प । प । प । ० +]	२७ मात्रा

१८ “सूर्यकला”	[।प।०+, शु।प।०+] २६ वा २७ मात्रा
१९ ‘महाराष्ट्र’	[–।प।प।प।०+] २९ मात्रा
२० ‘अरुणप्रभा’	[–।प।प।प।+] २८ मात्रा
२१ “चन्द्रकान्त”, ‘पातितपावन’	[।प।प।प।+] २६ मात्रा
२२ “चन्द्रकला”	[।प।+, शु।प।+] २४ वा २५ मात्रा
२३ दीहा	[।प।--+SS प।०+] २५ मात्रा
२४ सोरठा	[।प।+S~SSSS प।--+] २५ मात्रा
२५ ‘अनलज्वाला’	[।प।प।प] २४ मात्रा
२६ ‘शुभगङ्गा’	[।प।प।--+] २२ मात्रा
२७ “वर्षा”	[।प।प।+S~+] २१ मात्रा
२८ ‘सुस्वर’	[।प।--+SS --+] २० मात्रा
२९ ‘कृतिमण्डित’	[।प।+S~+, -।+S~+] २० मात्रा
३० ‘स्वैराति’	[।--+SS प।--+] २० मात्रा
३१ “गोपालन”	[--।--+SS प।--+] २२ मात्रा
३२ ‘भूपति’	[–।प।प।--+] २२ मात्रा
३३ ‘जगदीश्वरबाला’	[–।--+SS प।--+] २० मात्रा
३४ ‘वंशमणि’	[।प।प।--+] २० मात्रा
३५ ‘नगराज’	[।--+SS प।--+] १८ मात्रा
३६ ‘लीलारति’	[–।प।प।०+] २१ मात्रा
३७ ‘सन्ताति’	[–।प।प।+] २० मात्रा
३८ “मालिबाला”	[–।प।-+S~-० +] १९ मात्रा
३९ पादाकुलक	[।प।प] १६ मात्रा
४० ‘मुरजयी’	[।प।--०+] १५ मात्रा
४१ “कर्णफुल”	[–।प।---] १६ मात्रा
४२ ‘राजसा’	[–।प।+S~+] १५ मात्रा
४३ “बालानन्द”, ‘अचलगाति’	[।प।--+] १४ मात्रा
४४ ‘अुद्धव’	[–।प।-+] १४ मात्रा
४५ ‘आनन्दरस’	[–।+S~--।-+] १३ मात्रा
४६ ‘शुद्धसती’	[।प।-+] १२ मात्रा

छन्दोरचना

३६४

- ४७ 'पर्वती' [अ१ प१ व१ +] १५ वा १६ मात्रा
 ४८ 'भरतखण्ड' [-१ प१ व१ +] १३ मात्रा
 ४९ 'भुवनसुन्दर' [अ१ प१ +] १४ वा १५ मात्रा
 ५० 'सिंहनाद' [-१ प१ +] १२ मात्रा
 ५१ "पिशाच्छग" [१ प१ +] १० मात्रा
 ५२ 'रेवती' [-१ - + स॑ -१ + स॒ + , -१ - + स॑ -१ +] २४ मात्रा

१ 'वररमणी' [१ प१ प१ प१ प१ +]

" ललितविलासकलासुखखेलनल्लनालोभनशोभन-
 यौवनमानितनवदने
 अलिकुलकोकिलकुवलयकजलकालकलिन्दसुता-
 विवलजलकालियकुलदमने
 केशिकिशोरमहासुरमारणदारुणगोकुलदुरित-
 विदारणगोवर्धनधरणे
 कस्य न नयनयुगं रतिसजे मजति मनसिजतरल-
 तरङ्गे वररमणीरमणे " (क्षेद ८/१७३)

२ 'जीवितविमुखी' [-१ प१ प१ प१ प१ - - +]

खालील अुदाहरणांत चौथ्या आवर्तनांत सहाव्या मात्रेनन्तर खण्डन आहे.
 (प्राप्ते १/२०७ हि पहा).

" विरहानलतसा सीदति सुसा रचितनलिनदलतत्पतले
 मरकतविमले

करकलितकपोलं गलितनिचोलं नयति सततरुदितेन
 निशामनिमेषदशा

न सखीमभिनन्दति रुजमनुविन्दति निन्दति हिमकरकर-
 निकरं परितापकरं

मनुते हृदि भारं मुक्ताहारं दिवसनिश्चाकरदीनमुखी
 जीवितविमुखी " (वाम्ब१/१२४)

३ ‘तुन्दिल’ [।।।।।।।।।।]

(१) “ तुन्दिलमण्डित ताण्डवपण्डित धुण्डुनि दानव
दण्डित खण्डित त्रासुनि रे
मध्यमुनीश्वर कीर्तनिं तत्पर देखुनि सत्वर
धावत सङ्कटनाशन रे.” (ममुक ३)

(२) “ लिहून झाली कधीच कविता छापावी ती कशी
परी अन् कुठे परी ?
पहिल्या पार्नीं छापूं म्हटले, वशिला लावूं कसा
परी अन् कुठे परी ? (केकु-रमा ६/१)

४ ‘मदनतत्वार’ [-।।।।।।।।।।]

(?) “ सुन्दरा मनामधि भरलि जरा नहि ठरली हवेलित
शिरलि मोत्याचा भाडग
रे गड्या, हैस नहि पुरालि म्हणोनी विरली पुन्हा नहि
फिरलि कुणाची साडग धु०
जशि कळी सोनचाफ्याचि न पडु दृष्टि पाप्याचि दृष्टि
सोप्याचि (अशी) ती नार
अतिनाजुक तनु देखणी, गुणाची खाणि अशी
नववरणी चढुन सुकुमार
जशि मन्मथरति धाकटी सिंहसम कटी, अुभी
ओकटी गळ्यामधि हार
अङ्ग तारुण्याचा बहर, ज्वानिचा कहर, मारिते
लहर मदनतत्वार.” (राला ११३)

पुढील पद्यांत ध्रुवपदें भिन्न भिन्न असलीं तरी कडवें मदनतत्वारजातीचेच
ओकचरणी आहे.

(२) “ कधि करिती लग माझें तुज ठावें अीश्वरा ! धु०
वाढली अुन्च ही किती हसुनि बोलती नाक
मुरडिती स्त्रिया परभारा.” १ (देशा २३)

छन्दोरचना

३६६

- (३) “ श्रीशङ्कर शिवराया तव पाया नत व्हाया
सुमती दे या. ध्रु०
संसारभार अनिवार फार अति मार देत तू तार
यांतुनी सदया ! ” १ (गोवा १५९)
- (४) “ जगिं धन्य खरी तू मुरली, गे तुज बघुनि प्रतिभा स्फुरली. ध्रु०
अति हीन दीन जो वंश, असोनि तदंश, पाडिसी
भ्रंश, करिसि मति मुरली. ” १ (सुमौ ०५)

५ ‘कपिवीर’ [। प । प । प । प । - +]

तें रूप देखिलें न्यर्नी ध्रु०
जो कपिवीर महाधिर गम्भिर जोडुनिया कर
तस्यर राघवचरणी. १

विध्वंसुनि वन मारित नन्दन दचकत आपण
रावण अन्तःकरणी. २

देवनाथप्रभु दीनदयाधन अञ्जनिनन्दन
अद्भुत ज्याची करणी. ” ३ (देक २५)

६ ‘बनहरिणी’ [। प । प । प । प]

(१) “ धाव विभो करुणाकर माधव देव दयानिधि
देवकिनन्दन ! ध्रु०
काममदादिक गाझिति हे अति, धाव रमापति
सेवकहितकर !
जननमरणभय हरण कर त्वरें चरणि शरण दृढ
केशव किङ्कर.” (केस्वा—पस १/३९२ वॆ)

(२) “ सुन्दर खाशी सुबक ठेड्याणी स्थूल न, कृशाहि
न, वय चौदाची;
नयनमनोहर बनहरिणीचे, नाक सरळ जशि
कळि चाप्याची. ” (देशा ८)

(३) कळ्या—कळ्यांत विहार करिशि तू कळ्या—
कळ्यांत विहार् धु०

दिसशी तू बन्सीधर गिरिधर, तुझ्या छबीस न
पार सख्या रे ! १

जाढु बान्सिचा धुमतां तूझ्या येति कळ्यांस
बहार फुगति या.” २ (तासक ६५)

या पद्यांत चौथ्या आवर्तनांत तिसऱ्या मात्रेनन्तर खटका ठेवला असून सामान्य यमक चरणान्ती नव्हे तर त्या ठिकाणी जुळविले आहे. कडवे वनहरिणी अेकचरणी असल्यास ध्रुवपद बहुशः पादाकुलकाचें असते.

(४) “ये गणराया मङ्गलमूर्ती ! धु०
कीर्तनरङ्गणी घृत्य करी रे सङ्गीताची मिळजुनि पूर्ती.” १
(मसुक १)

‘भक्ताची मनीषा’ (अस ३१०), आणि (तासक १३९, १६२, १७६, १७७) या पृष्ठांवरील कविता या जातीच्या आहेत.

७ ‘बम्भरी’ [१प । + स० + , - । + स० + , - । प]

या मात्रावर्लीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तनांत सहाब्या मात्रेनन्तर खण्डन असून आरम्भी प्लुताक्षर आहे.

“ हे वनभूमि मनोऽहरी सुमनोऽमरी शुककोकिळवृन्दे
करिती कलरव बऽम्भरी अुदरऽमरी अरविन्दमरन्दे
चिनित कान्त निरऽन्तरीं हरिदऽन्तरीं निरखोनि न मन्दे
भीम जया कुसुमाऽकरीं स-सुमा करी माळ घालु आनन्दे.” (दस्व १३३)

तथापि अेकन्दरीने पहातां हें ‘ नळ नवरा मी नोवरी ’ पद्य फार शिथिल आहे.

८ ‘विजया’ [- । प । प । प । - - +]

“ चल अूठ मुशाफर ! तेज भरे, जग सर्व पहा गेले विलया,
जो निद्रित त्यास अपेश सदा, जो जागृत तो मिळवी विजया.

बघ नेत्र अता अुघळून जरा, प्रभुचिन्तनिं तनमय होऱ्हि झाणी,
ही रीत असे का प्रीतीची? प्रभु जागृत, तू शयनीं अजुनी!” (गोत)

९ ‘हरिभगिनी’, “स्वर्गद्वा” [।प।प।प।—+]

(१) “हरिची भगिनी म्हणे सुभद्रा, रुक्मणि वहिनी दया करा;
दादांना तुम्हि कळवुनि वळवुनि अर्जुनजीचा शोध करा.”

(काक-पस ३/१८ वैं)

(२) “भीमकबाळा म्हणे नृपाळा, त्या शिशुपाळा मी न वरी.
कमलनयन हरि विमलचरित तो नवरा, त्याची मी नवरी.”

(काक-पस ३/१७ वैं)

(३) “सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं
गोष्ठप्राङ्गणरिड्खणलोलमनायासं परमायासम्
मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं
क्षमामानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्” (शगो)

‘दोन बाजी’ (केक १६१), ‘गोदागौरव’ (च २४३), गिरीशकृत
‘कला’ अित्यादि काव्ये या हरिभगिनी जातीचीं आहेत. कित्येकदा या जातींत
(।प।—+) या मात्रावलीचा अन्तरा असतो. या जातीच्या सावेश
अुपदेशापर कडकडीत पद्माला फटका म्हणण्याचा प्रधात आहे. ‘स्फुर्ति’
(केक ११८) ‘थकलेल्या भटकणाराचें गाणे’ (केक ११९) ‘तारा’ (विक
३४) हीं या प्रकारचीं अुदाहरणे आहेत.

कडवे ओकचरणी असल्यास ध्रुवपद बहुशः [—।प।---] या
कर्णफुल्लमात्रावलीचें असतें.

(४) “जगजीविन दीनदयाळा रे!
नित्यनिरञ्जन सजनरञ्जन भक्तजनप्रतिपाळा रे! १
दीन तुका विनवी कर जोडुनि नाम तुझें जगपाळा रे!” २
(तुका-पस १/१४७ वैं)

याला पुढील गाण्याची चाल अुत्तम लागते.

(५) “जमुनातट राम खिले होरी ध्रुं
दौर दौर पिचकारि चलावत अविर गुलाल भरे होरी.”

- (६) “ कुणि काहि म्हणा, कुणि काहि म्हणा,
 अनुसरलें अपुल्याच मना ” ध०
 रीत म्हणा, विपरीत म्हणा कुणि, दिलें खुगासुनि आवरणा !
 जळल्या सांच्या आशा मानिंच्या, पुसल्या उरल्या त्याहि खुणा ”
 (अुपो २१)
- (७) “ ऐसाच रहा ५५ जाखुं नको !
 जाशि घरांतुनि, जाशि करांतुनि, दृदयांतुनि परि जाखुं नको.”
 (जाखु-ओ १)

१० ‘ प्रियलोचना ’ [१ । १ । १ । + ८ ० +]

- (१) “ कुरु यदुनन्दन चन्दनशिशिरतरेण करेण पयोधरे
 मृगमदपत्रकमत्र मनोभवमङ्गलकलशसहोदरे
 अलिकुलगङ्गनमज्जनकं रतिनायकसायकमोचने
 त्वदधरचुम्बनलजितकजल अुज्ज्वलय प्रियलोचने ”
 (गीगो, प्र. २४ वा.)

- (२) “ आनन्दाचा कळन्द हरि हा देवकिनन्दन पाडहिला
 भक्तासाठी तो जगजेठी भीमानिकर्टी राडहिला ” (?)

सौभद्रांतील ‘ पावना वामना ’ (किंग ४६१) आणि शापसम्भ्रमांतील
 “ तिलक कपाली, अुटि सर्वांगी ” हें पद हीं याच जातीचीं आहेत. कडवें
 ओकच्चरणी असल्यास ध्रुवपद [- १ । १ + ८ ० +] या मात्रावलीचे असतें.

- (३) “ लम्बोदर गिरिजा-नळन्दना
 पूर्ण कर्णी मनकाडमना ” ध०
 हे मनभावन तवपदसेवन विद्या व्यावि गजाडना.” १
 (ओ-पस १/१०१ वै)

- (४) “ नमितों तव पदसारसे
 हो मृदु सखि करुणारसे ” ध०
 प्रिय तनया मम केक्यनन्दिनि वास न दे सखि, काननीं
 कुवलयपेशल तो शिशु, यो तव अल्यतरी करुणा मनीं.
 (वि. वा. भिंडे)

“ भवताप विभो मम वारि रे ” (खाक ७०) ही कविता याच जातीची आहे. निक (१/१६) ही कविता याच प्रकारची आहे. ध्रुवपद मात्र निराळे आहे.

~~‘भवानी’~~ [- । प । प । प । - +]

(१) “ जसु सीसअि गंगा गोरि अधंगा शिव पहिरिअ फणिहाय
कंठद्विअ ब्रीसा पिंधण दीसा संतारिअ संसारा
किरणावलि कंदा बांदिअ चंदा णअणहि अणल फुरंता
सो संपअ दिजजभु बहु सुह किजजभु तुम्ह भवाणी कंता ”
(प्रापै १/१८)

(२) “ जी मला जन्म दे आअि तीहि या काळिं पारखी शाली,
तू दुजी माय गे माझि म्हणुनि तुजजवळि तातडी केली.
सप्रेम सुता घे अुदरिं, फार ही भ्यालि ब्राह्मणीं छळिलीं.
समजली प्रीति वडिलांची काय ती,
झुमजली नीति शास्त्रांची काय ती,
ये वीट कुडीचा वाअि, नको ही मेलि अमङ्गल असली ! ”
(देशा ८८)

‘अेकच क्षण’ (कावि २९) ही कविता या भवानीजातीची आहे. भवानी-जातींत कडवे अेकचरणी वा द्विचरणी असल्यास ते चरण खण्डित असतात आणि ध्रुवपद अुद्धव [- । प । - +] वा भूपति [- । प । प । - +] मात्रा-वलीचे असते.

(३) “ कुस्करुं नक्ता हीं सुमने ! धू०

जरि वास नसे तिळ यांस तरी तुम्हांस अर्पिलीं सु-मने. १
घ्या करीं, क्षणाभीतरीं वाळतिल तरी तयांना जपणे. ” २
(तासक १)

(४) “ बघ घटका भरली आता आयुष्याची ! धू०
अुगवली विजेची कोर, निराश चकोर करूनि मावळली. ” १
(अफु ३)

‘ठावा न सुखाचा वारा !’ (तासक २९), ‘छळ !’ (माभा ७०), ‘नन्दा घर्ली०’ (माभा ७१), ‘घात’ (यध १२२), ‘मावळ्यांचे गाणे’ (गिका ४६), आणि ‘दारूची लावणी’ (गिआ ६८) या कविता याच जातीच्या आहेत. शेवटील पाच कवितांत खण्डन आवर्तनाच्या तिसऱ्या मात्रेनन्तर नसून सहाव्या मात्रेनन्तर आहे.

१२ ‘लवङ्गगलता’, साकी (?) [। प । प । प । - +]

(१) “ ललित-लवङ्गगलता-परिशीलनकोमलमलयसमीरे
मधुकरनिकरकरभितकोकिलकृजितकुञ्जकुटीरे ” (गीगो ३/१)

दीर्घ काव्यास ही जाति अनुकूल आहे. ‘मेघदूत’ (चिप १), ‘गणिकोद्धार ’ (विक ५१), ‘वनवासी फूल’ (टिक २६), गिरीशकृत ‘अभागी कमल’, ‘आम्बराओी’ अित्यादि काव्ये या लवङ्गगलताजार्तीत आहेत. मोरोपन्ताने ‘मन्त्रगर्भ साकीरामायण,’ ‘पञ्चशतीरामायण’ आणि ‘ध्रुवचरित्र’ अित्यादि प्रकरणांत [-- । प । +] या मात्रावलीच्या द्विपदीचें ध्रुवपद घातलें आहे. गीतगोविन्दांत तर विविध मात्रावलींचीं ध्रुवपदें आहेत. ‘नवा शिपाओी’ (केक १२७) या कवितेंत [। प । -- +] या मात्रावलीचा अन्तरा आहे.

या मात्रावलीला साकी हें नाव रुढ आहे; परन्तु नाटकांतून वा आख्यानां-तून ज्या स्फुट साक्या आढळतात त्या पाहातां साकी ही विषम जाति ठरते. साकींत लवङ्गगलतामात्रावलीच्या द्विपदीला [। प । + , झु । प । +] या चन्द्रकलामात्रावलीच्या अेका चरणाची जोड असते. तेव्हा समजातीला लवङ्गगलता हेच नाव योग्य आहे; साकी ह नाव वापरून नये.

कडवें अेकचरणी वा द्विचरणी असल्यास ध्रुवपद बहुशः [-- । प । - +] या मात्रावलीचें असतें.

(२) “ मजला झोप सदाची आली. धु०

विचार अवधे, कायें अवर्धीं समाप्त येथे झाली.” १ (टिक १०५)

(३) “ गे तू कवणे मुलखा जाशी ? धु०

भार शिरावर, अपार सागर, फुटकी नाव जराशी—” १

(तासक १५१)

लवङ्गलतामात्रावलीचे [। प । - + , - - । प । - +) असे मधोमध जे दोन तुकडे पळूं शकतात त्यांची आलटापालट करून त्यांचे ध्रुवपद केलेले प्राचीन कवितेत आढळतें.

(४) “मर्जी । देवाची दे- । वाची !

। मिथ्या धाव म- । नाची !

धृ०

मनांत येते हन्ती-घोडे-पालखींत बैसावें,
देवाजीच्या मनांत याला पार्याच चालवावें.” १

(बक-पस ३/२१३ वॅ)

(५) “ होयुनि गोसावी गोसावी

हरिकथाच परिसावी.

धृ०

गमत नसे ज्या गावीं तेथिल वाट कशास पुसावी ? १
सुखे मिळो खम्बायत अथवा भगवीं हीं नेसावी—” २

(अक १३१)

या मात्रावलींत केव्हा केव्हा द्वितीय आवर्तनान्तीं आणि चरणान्तीं यमक साधितात.

“ भजभज मनुज श्रीगोपालम्

मृगमदचन्दनचर्चित भालं धूसरितालकजालम्

कुण्डलमण्डितचारुकपोलं कर्षितराधाचोलम् ” (विदप ३७)

१३ ‘ दयिता ’ [। प - - + ५५ । प । - +]

लवङ्गलतामात्रावलीच्या द्वितीय आवर्तनांत शेवटीं द्विमात्रक विरामाची क्रूस ठेविल्याने ही मात्रावली सिद्ध होते. विरहाङ्गक आणि हेमचन्द्र यांच्या व्याख्येप्रमाणे (पुढे दोषाचें विवेचन पहा.) हा दोहाच होतो.

(१) “ जानास्या हृदयाद् दयिताऽऽममृतमयूख निशां ते

प्रकटीकुरुते कुमुदमुखंऽया खरधामनि शांते ” (मशी १२/७९)

(२) “ शुक यत्तव पठनव्यसनंऽन गुणः स गुणाभासः:

समजनि येन तवामरणंऽशरणं पङ्करवासः ” (शाप ८७४)

मशी (१२/७४-८६) आणि जगद्वराच्या स्तुतिकुसुमाञ्जलींतील २४ व्या स्तोत्रांतील बहुतेक (महणजे पहिलीं २५) पव्यें याच दयिताजातीचीं आहेत.

मराठींत निशिगन्ध कृत 'ज्योन्स्नागीत,' आणि 'निशागीत' हीं काळ्ये आणि 'सौन्दर्य म्हणजे-' (कास्फू ३) आणि 'स्फूर्तिदेवतेस' (कास्फू २५) हीं कवने याच दयिताजातीचीं आहेत.

(३) “ प्रेम तुझें माझ्यावरती ११ माझें तुझियावरती
असतें तर किति सुख अपणा ११ झाले असतें जगती ! ”
(निज्यो १)

'k' कृत 'कसोटी' हें सुनीत (ज्यो १७२) या दयिताजातींत आहे.

१४ “शुक्रकला” [। प । - + , - - । प । - +]

लवङ्गलता मात्रावली दुसऱ्या आवर्तनांत चौथ्या मात्रेनन्तर खण्डित करून होणाऱ्या दोन विभागांच्या अन्तीं यमक जुळविल्याने शुक्रकलाजाति सिद्ध होते. कडवे शुक्रकला ऐकचरणी असल्यास शुक्रकलेचीच शकले अुलटून [- - । प । - + ॥ प । - +] असें ध्रवपद असतें. या ध्रवपदाची मोडणी [- - । - - + ११ । - - + ११ ॥ प । - +] अशीहि करितां येअील.

(१) “ अितुके दे मजला दे मजला ॥ मागतसे हरि तुजला ध्र०
येती सन्त घरासी भक्तीभावे पूजिन त्यांसी. १
भगवन्द्रजनीं लागो तुझिये स्वरूपी मन हें वागो. २
अक्षय वैभव देअीं अखण्ड केशवसद्गुरुपायीं.” ३
(केस्वा-पस १/४४७ वै).

(२) “ हर हर सापडलों सापडलों ॥ कैसा फांसां पडलों ! ध्र०
अितर नदीजलटाकीं टाकुनि आलों याच तटाकीं. १
सोहुनि मानस-केली कापुनि घ्याया आलों शेळी. २ (दस्व ५०)
'पापताप' (अुस २०३) ही कविता या शुक्रकलाजातींत आहे.

१५ 'कमललोचना' [- । प । प । प । ० +]

(१) “ गोविन्दा मधुसूदना कमललोचना सख्या यदुविरा,
हे दीनबन्धु माधवा, स्वामि केशवा, करुनि ये त्वरा. ध्र०
भवजीवनाब्धिचा थाट, अुसळ्ये लाट, प्राण धावरा,
तुजविण स्मरावा कोण, (कोण) गणगोत ? आस तू खरा.

छन्दोरचना

३७४

जय दाशरथी श्रीराम योगिविश्राम, आज रघुविरा,
तू पूर्ण परात्पर गडी, नेहि परथडी, धर्मनिया करा.

दिनकरकुलदीपा, आदिरूपा विभो रे !

जग-गुरु जगदीशा, प्रार्थितों श्रीप्रभो रे !

अकळहि गुणलीला वर्णितां वेदवाचा

शेषहि शिणतसे जी काय केवा जिवाचा ?

हा अरुष भक्तिचा भाव दयाला धाव, घेऊ धनुकरा,

षड्ग्रूपू गाङ्गिती अशी वेळ ही भारि जानकीवरा.” (देक ४०)

‘ संसार नव्हे हा सार ’ (देक-पद ७२ वें) हें पदाहि याच जातीचें आहे.

(२) “ वासुनी चोच जरि आशेची पाखडे पळख किति तरी
परि फोल जाहले यत्न सकल आदले पुन्हा भूवरी.” (कावि ३०)

ही ओकच द्विपदी निराळ्या मात्रावलीच्या द्विपदीमालेमध्ये अनवधानाने
आली आहे.

१६ ‘ आदिसुन्दरी ’ [१ प । ० + , झु । प । ० +]

कमललोचना मात्रावली दुसऱ्या आवर्तनांत तिसऱ्या मात्रेनन्तर खण्डित
केल्याने जी द्विधा मात्रावली होते तिला आदिसुन्दरी हें नाव दिले आहे.

(१) “ रुक्मिणी आदिसुन्दरी चकाके वीजचि निजमन्दिरी. ध्रु०

पदिं नूपुर रुणझुण करी, अळिरी पैठणि वर भरजरी. १

अुरिं कञ्चुकि तटतट करी, जरीचा पदर शोभतो शिरीं.” २

(किंग १६)

(२) “ ही साड्या सखे सुन्दरी कुण्या ग सुभगाचि मदनमङ्गरी ”.

(राला ११९)

१७ ‘ समुदितमदना ’, “ सूर्यकान्त ” [१ प । प । प । ० +]

(१) “ समुदितमदने रमणीवदने चुम्बनवलिताघरे

मृगमदतिलकं लिखति सपुलकं मृगमिव रजनीकरे

घनचयरुचिरे रचयाति चिकुरे तरलिततश्चानने

कुरबककुसुमं चपलासुषमं रतिपतिमृगकानने ” (गीगो १५/२)

(२) “ सहज चालतां मार्गीं तुजला वघतां डोळे भरून्
 धरिलें किति आवरून, गेलें मन माझें वावरून् !
 हंसापरि चालणे, पदर तो दोन्ही गुच्छांवरून्
 वरच्वेवर सावरून वघवी मान वाकडी करून्.
 गालामधि हासशी साजणी, लाजुनि वघवी तुरून्—
 प्रेमखुणा या करून नेशी हृदय आमुचे हरून्.” (दक ५)

‘बघुनि अुपवना विरहामीची ज्वाला भडके अरी’ (किंग ४८९),
 ‘सोड्गटीचा खेळ’ (विक ८५), राजकवि चन्द्रशेखरकृत ‘अुगडं गुपित’
 (सुगी १), ‘पालरास’ (गोवा १६३), ‘हिरवें तळकोंकण’ (माक २१),
 ‘मोऱ्यांची मोहना’ (माक ६३) अित्यादि अनेक कवितांत समुदितमदना
 मात्रावलीच्या द्विपद्याच आहेत. ‘दुर्गावती’ (विक २७), ‘सत्प्रीतिमारी’
 (तासक ३७), ‘खारी कशी घेअील’ (तासक १४०) अित्यादि कवितांत
 [- | प | प | ऊ +] या लीलारतिमात्रावलीचा अन्तरा आहे.

समुदितमदना मात्रावलीच्या दोन द्विपद्यांच्या मध्ये [- | प | प | ऊ +] या
 लीलारतिमात्रावलीची त्रिपदी घालून जें कडवे सिद्ध होतें अशा १४३ कडव्यांच्या
 मालेमध्ये शाशिमोहन हें प्रो. यादव मुकुन्द पाठक यांचे काव्य रचिलेले आहे.

‘गुराख्याचे गाणे’ (तासक ३०), या कवितेत अन्तरा (अ | प | +)
 या भुवनसुन्दरमात्रावलीचा आहे.

कडवे समुदितमदना अेकचरणी असले तर ध्रुवपद वहुशः अकराव्या
 मात्रेनन्तर खण्डित केलेल्या त्याच मात्रावलीने, सूर्यकलेचे असतें.

(३) “ आम्रमझरी तुला अर्पितें नमुनि मीनकेतुला. ध्रु०

निजधनु ओढुनि पहा कसा हा मन्मथ सरसावला ” १ (किंग ४०३)

(४) “ अगाध काही तरी अमुज हें अजरामर सुन्दरी. ध्रु०

व्योमधरेचा चुम्बनविधि हा न सरे कल्यान्तरी. १

कोठे प्रस्तर कुठे कौमुदी, अन्योन्यीं रति परी.” २ (टिक १०२)

‘१८९७ या वर्षाला’ (दक ५९) ही कविता याच जातीची आहे. ‘कशी
 काळ नागिणी वैरिण झाली नदी !’ (तासक १४१). या कवितेत ध्रुवपद
 [- | प | प | ऊ +] या लीलारतिमात्रावलीने आहे.

१८ “सूर्यकला” [। प । ० + , अु । प । ० +]

समुदितमदनामात्रावली अकराव्या मात्रेनन्तर खण्डित केली कीं जी द्विधा मात्रावली होते तिळा सूर्यकला म्हटले आहे.

(१) “ जीची आलोचना -० करितां नीरच ये लोचना.

धनिक करी वळना -० नेदी तिळभरही काळना.” (दस्व १८३)

तथापि हे पद्ध शिथिल आहे.

(२) “ सुन्दर नृपमन्दिर तयाच्या सुन्दर सौधावर
रमणी कोणी तरी अुभी ही चारमूर्ति हांसरी
शुक्राची चान्दणी अुतरली जणु असमानांतुनी
सौधाच्या कोन्दणी जणू ही लखलखते हिरकणी.” (कास्फू ७८)

(३) “ येअुनि माझ्याकडे ओकदा मृत्यु असें बडबडे,
‘ सूर्य अवेळी किती सारखे जाती अस्ताप्रती !
आकाशांतुनि गोल भराभर
तुटून खाली पडती भूवर
स्वाहा करितो मी ओकन्दर—’

तेव्हा त्याच्यावरी त्याजला मीही अुत्तर करी.” १ (अुवा२/२७)

अुवा (२/४९) ही कविताहि याच जातीची आहे.

१९ महाराष्ट्र [- । प । प । प । + ०]

रणशूर शाहाजीसूनु पहा जी कीर्तिप्रतिपच्चन्द्र
नृपनीतिविशारद, सदैवसावध, वैराग्याचा कन्द
शिव छत्रपाती प्रभु महाराष्ट्रभूप्रिय जनहृदयानन्द—
बघ शैशवांतही त्यास ओक हिन्दवीस्वराज्यच्छन्द. (२५७)

या जातीला (प्रापै १/२०८) मरहद्दा छन्द म्हटले आहे. हे नाव प्रथम कोणी आणि कां दिले समजत नाही. या जातीतील अन्त्य अकार निघृत असेल असें वाटते. तसा तो धरित्यास या आणि पुढील अरुणप्रभाजातीत काही भेद रहात नाहीं.

२० 'अरुणप्रभा' [- । प । प । प । +]

(१) " या हृदयाकारीं अुगवे अरुणप्रभा शरस्कालीं,
त्या विहगकूजनें भ्रमरगुळानें जागृति मज आली.

मी पुसुनि अुघडिलें नयना
मृदु सोङ्गुनि सरलें शयना,
प्रक्षाळुनि करपदवदना,

हें मस्तक चरणीं तिच्या ठेवितां हसली ती गालीं,
मज अठवुनि चुम्बुनि कवटाळी मग गुप कुठे झाली ? ” (सुमा)

(२) “ परतन्त्रपणे जगरीं फिरणे ज्याहून वरें मरणे !
अतिदीनपणे अरितें नमणे त्याहून वरें मरणे !
न धराल जरी तरवार करीं, चिरडील अरी समरीं,
अधमाधमशा पावाल दशा, बकरीच बरी दुसरी ”. (विक १२४)

२१ “ चन्द्रकान्त ”, ‘ पतितपावन ’ [। प । प । प । +]

(१) “ पतीतपावन नाम औकुनी आलों मी दारा,
पतीतपावन न होशि म्हणुनी जातों माघारा.” (नाम-पस २/४४)

(२) “ चन्द्रकान्त राजाची कन्या तरुण रूपखाणी
पतित्रता सदुणी शहाणी, पतिही वाखाणी. ” (देष्ट)

(३) “ तीनी सान्जा सखे मिळाल्या, देअी वचन तुला—
आजपासुनी जिवें अधिक तू माझ्या हृदयाला. ध्रू०

कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा,
चक्रवाल हें पवित्र, ये जी शान्त गर्भीर निशा,
त्रिलोकगामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा—
साक्षी औसे अमर करूनि हे तव कर करि धारिला.” १ (तासक ३९)

(४) गोपीचुम्बित रागकराम्बित मानविलोकनलीन
गुणवर्गोन्नतराधासङ्गतसौदृदसम्पदधीन
तद्वचनामृतपानमदाहृत वलयीकृतपरिवार
सुरतरुणीगणमतिविक्षोभण खेलनवल्पितहार

अम्बुविगाहननिंदतनिजजन मणिडतयमुनातीर
सुखसांविद्धन पूर्ण सनातन निर्मलनीलशरीर ” (रुस्तमा २७०)

या आणि पुढील पद्यांतील चरणान्त्य अकार निभृत आहे असें वाटतें.

(५) “ मळकट वण्डी, जुनापुराणा अड्गामध्ये कोट्
टोपी डोओीवरी फाटकी, कमरेला लड्गाट्.
पहा अशा थाटांत चालला कुणी भिकारी पोर्
भिक्षा मागत, करीत गम्मत, हासत थड्वेखोर्.” (पारा ३२)

या जातींत अगणित कविता आहेत. ‘कृष्णाकुमारी’ (विक ३८), ‘कमळा’ (फुओ ६०), हिंडगणेकरकृत ‘पावनसिंण’ अित्यादि काव्ये या चन्द्रकान्त जातीचीं आहेत. देवनाथकृत ‘अेक दिनीं वृषभानुननिदनी जे हंसकचरणा’ (देक १००) या चन्द्रकान्त जातीच्या पद्यांत पादाकुलकाच्या त्रिपदीचा अेक आणि वसन्ततिलकाच्या चतुर्पदीचा अेक असे दोन अन्तरे आहेत.

कडवें चन्द्रकान्त अेकचरणी असलें तर ध्रुवपद, या मात्रावर्लींत दुसऱ्या आवर्तनांत दोन मात्रानन्तर खण्डन केल्यानें जी द्विधा मात्रावली [। प । + , शु । प । +] होते त्या मात्रावलींनें म्हणजे चन्द्रकला मात्रावर्लींचे अथवा बहुशः [शु । प । +] या भुवनसुन्दरमत्रावलींचे असतें.

(६) “ जाझूं कामाला ८ चला गे दिवस किती आला ध्र०
शुपवनतरुवेलींना जल मी धालाया जातें.” १ (देशाप ६३)

(७) “ सुन्दर मी होणार ९ आता मरणाने जगणार् ! ध्र०
वर्षत्रय मम देह मरतसे तो आता मरणार्. १
वर्षत्रय मम प्राण जातसे तो आता जाणार्. २
आनन्दी आनन्द जाहला, मरतां मी हसणार्. ३
हासत मरणे गोविन्दाचा प्रेमपन्थ ठरणार् !” ४ (गोक ११४)

(८) तया वनि खेळे भूपसुता. ध्र०
खेळविता बहु मेळविला सखि मेळ तया सहिता. १
राजस ते द्विजाराजमुखी गजराजगती ललिता ” २ (दस्व ९४)
या पद्यांतील चरण वृत्तस्वरूप [। - ० ० - ० ० | - ० ० - ० ० | -
- ० ० - ० ० | -] या मात्रावलीचे आहेत.

(९) “ सुलभ मनिं गणा न भूपसुता.

करु बघतां कशि ती वनिता ? श्रू० मनिं०

राजकुमारी अुभि सामोरी त्यजा न किड्करता. १ (कामू)

(१०) “ पाखरा, येशिल कां परतून ? श्रू०

मत्वेमाने दिल्या खुणांतुनि ओक तरी अठवून—” (टिक १४१)

२२ “ चन्द्रकला ” [। प + , शु । प । +]

चन्द्रकान्तमात्रावर्लींत दुसऱ्या आवर्तनांत दोन मात्रांनन्तर खण्डन केले की जी द्विधा मात्रावली होते तिळा चन्द्रकला हें नाव दिलें आहे.

(१) “ गोविन्दा रामाऽजयजय गोपाळा रामा !

याऽदवा रामाऽजयजय माऽधवा रामा !

ओऽक तू रामाऽजयजय अनेक तू रामा ! ” (ओ-भमाप्र ३५)

(२) “ घेअुनि हृदयासी-० सुतेला, स्थित मी दाराशी-

म्हातारी आली-० तरड्गत, मुलगीला दिसली.” (केक १४८)

‘अिन्दुकला’ (यध २५) आणि ‘सन्त तुकाराम’ (माक ७५) हीं काब्ये या चन्द्रकलाजातींत आहेत.

२३ दोहा [। प । - - + ८८ । प + ०]

ही मराठींत परिणत झालेल्या दोह्याची मोडणी आहे. अन्त्याक्षर अकार-युक्तच असते; आणि तो अकार दग्गोचर असला तरी वस्तुत: अनुच्छारितच असतो.

(१) “ स्वहृदय फाडुनि निजनखरी ८८ चिवट तयाचे दोर्

काढुनि गोफण वळितों ही ८८ सत्त्वाचा मी चोर्.” (केक १८९)

(२) “ जोर मणगटांतला पुरा ८८ धाल धाल खर्ची.

हाण टोमणा, चळ न जरा ८८ अचुक मार वर्ची.” (केक १८३)

मराठींत केव्हा केव्हा दुसरा गण (+ ० +) असा येतो तेथे प्रथमाक्षर त्रिमात्रक होतें आणि तो (० ० ० +) असा असल्यास चौथे अक्षर त्रिमात्रक होतें.

(३) “ महाराष्ट्रभाषेंडत ही ८८ दोहा रीति नवीच्

रची मयूरेश्वर हिला ८८८ मर्नी धरील कवीच.” (मोविस्तु ९)

१३ मात्रांचा अेक भाग आणि ११ मात्रांचा अेक भाग मिळून दोहा होतो असें मानप्पाचा प्रधात आहे.

“ तेरह मन्ता पढम पअ पुणु ओआरह देह

पुणु तेरह ओआरहाहि दोहा लक्खण ओह ” (प्राप्ते १/७८)

परन्तु दोह्याचें लक्षण देणाऱ्या छन्दःशास्त्रकारांतील प्राचीनतम असा विरहाङ्क दोह्याचें लक्षण निराळ्या रीतीने देतो.

“ तिणि तुरंगा णेझुरओ विप्पाखिक्का कण्णु

दुवहअपच्छद्दे वि तह वद लक्खणभु ण अण्णु ” (विवृ ४/२७)

तुरङ्ग आणि पदाति म्हणजे चतुर्मात्रक गण, नूपुर म्हणजे अेक गुरु आणि कर्ण म्हणजे दोन गुरु ही परिभाषा ध्यानांत घेतली की दोह्याची मोडणी [| - - - - + | - - - + +] अशी होते आणि मात्रांची सङ्ख्या १४ नि १२ अशी होते ! अर्थात् विरहाङ्क हा लिखितपेक्षा अुच्चारिताला महत्त्व देतो हे अुघड आहे. कारण चरणान्त्य अक्षर हे दिसायला नेहमीच लघु असूनहि तें गुरु आहे असें तो स्पष्ट म्हणतो. त्याच्याप्रमाणे बारा मात्रांनन्तर येणाऱ्या लघु अक्षरालाहि गुरु मानतो हेहि अुघड आहे. त्याच्या लक्षणांतील ‘ओ’ हे अक्षर दिसायलाहि तो गुरु आहे. परन्तु खालच्या ओळींतील ‘ह’ हे दिसायला लघु असूनहि अुच्चारतः गुरु आहे म्हणूनच तो गुरु मानात असावा. जोअिन्दुकृत योगसारांतील पुढील अुदाहरणांत पहिले पाद दिसायलाहि चौदा चौदा मात्रांचे आहेत.

“ वअुतअुसंजमुसील जिया – ० अिय सब्बायि वबहारु

मोक्खह कारण ओळ मुणि – ० जो ताभिलोयहु सारु ” (जोयो ३३)

हैमचन्द्र नेहमीच्या दोह्याप्रमाणेच अुदाहरणे

“ पिअहु पहारिण आक्षिणवि – ० सहि दो हया पडंति

संनद्धओ असवारभडु – ० अन्नु तुरंगु न भंति ” (पृ ४१)

हे देतो पण लक्षण “ समे द्वादशा ओजे चतुर्दशा दोहकः ” असें देतो. त्यानेच दिलेले

“ मम तावन्मतमेतदिह – ० किमपि यदस्ति तदस्तु

रमणीभ्यो रमणीयतर – ० मन्यत्किमपि न वस्तु ”

हें संस्कृत अुदाहरणहि दिसायला १३ नि ११ मात्रांचेच आहे. यावरून असें दिसतें की १२ आणि ११ मात्रांनन्तर येणारा पादान्त्य लघु हा विरामपूर्व असल्यामुळे अुच्चारतः वस्तुतः गुरु होतो. यापैको ११ मात्रांनन्तर येणाऱ्या पादान्त्य लघूविषयी हेमचन्द्र स्पष्टच म्हणतो की

‘अत्र समपादान्ते गुरुद्वयमित्याम्नायः’

या चार ठिकाणीं दिसायला लघु पण अुच्चारायला गुरु अशीं अक्षरे न घालतां दिसायलाहि गुरु अशीं अक्षरे घालून रचना केली तर ती ज्या जातीची होअील तिला (मागे पृ. ३७२ पहा) “दयिता” हें नाव दिलें आहे.

म्हणण्याच्या दृष्टीने पाहिलें तर विरहाड्क-हेमचन्द्र यांचे म्हणणें योग्य वाटतें. अडचण अेवढीच राहते की जेथे विषम पादान्तीं दिसायला (-० -) वा (००० -) हा गण येतो तेथे मात्रांची सङ्ख्या चौदा होत नाही, ती तेराच भरते ! आधी अशीं स्थळे थोडींच आहेत. परमात्मप्रकाशाच्या ६७४ पादांपैकीं २७ च पादांच्या अन्तीं (-० -) हा गण येतो तेथे प्रथमाक्षर स्वाभाविकपणेच प्लुत अुच्चारिता येतें; आणि ४ च पादान्तीं (००० -) हा गण आत्याने अन्त्याक्षर प्लुत अुच्चारावें लागतें. योगसाराच्या २०८ पादांच्या पैकीं १२ पादांच्या अन्तीं (-० -) हा गण असून अेकाच (७१ अि) पादाच्या अन्तीं (००० -) हा गण आहे.

आधुनिक मराठींत,

“मागे औसे दोन वर -० कैकेयी विष्वरूप्

समजूनि तिचा लोभभर -० भी सत्यवत भूप् ”. (मोदोरा)

अशा अुदाहरणांत ‘र’ गुरुच अुच्चारिला जातो आणि अन्त्य पकार मात्र स्वरविहीन उच्चारिला जातो.

२४ सोरठा ही जाति दोह्याचे पाद अुलटविल्याने होते. जोअिन्दुकृत योगसारांतील (३८, ४६) हीं दोन सोरठाजातीचीं प्राचीन अुदाहरणे आहेत.

“जयजय जननी देवि ! जयजय भगवति शारदे !

नमू तुला मी केवि ? वानू कवण्या वाणिने ? ” (तासक १७३)

ही आणि हिच्या नन्तरच्या चार द्विपद्या सोरठा जातीत आहेत. यमके विषम

छम्दोरचना

३८२

पादान्तीं साधिलीं आहेत, समपादान्तीं नाहीत. अशा ठिकाणी हीं शकले बुलटवून सोरठाजातीची दोहाजाति कां करू नये कळत नाही.

२५ 'अनलज्वाला' [। प । प । प]

(१) " शाहामृगाच्या कोशासम तनु निस्तुल गोरी,
केश सुगन्धित काळे काळे जशी कस्तूरी,
चुनडि केशरी खुले, केशरी तशीच चोढी,
यजवेदितें अनलज्वाला की लपेटली. " (देवाना)

(२) " जागृत ठेवा लग्नाचीही स्मृति सारी. श्र०

व्हालचि माता दुहितांच्या कधि तरि संसारी. १

दोमुऱ्यु न द्यावा तुम्ही त्यांचा विक्रय बाजारी. " २ (देशा १९)

प्राकृतांतील 'रोला' (प्रापै १/९१) या पद्यप्रकाराचा अन्तर्भाव या अनलज्वालाजातींत होतो.

२६ 'शुभगङ्गा' [। प । प । - - +]

(१) " अिन्द्राणी हे जेथे वाहे शुभगङ्गा,
स्नाने पानें कर्तीं पातक-गिरिभङ्गा;
तारी पाहा केवळ जे दीन अनाथा,
चित्तीं चिन्ता ज्ञानेश्वरसद्गुरुनाथा. " (निक १/९३)

(२) " आणा ध्याना विष्टल पण्डित्या राणा. श्र०

याच स्वरूपीं येथे असणे विजती

दर्शनमात्रे सर्वजनां मोक्षप्राप्ति

स्वभक्तवचना मानुनी अिटेसमचरणा. " १ (विप ६७ वैं)

वासुदेव वामनशास्त्री खरे यांच्या समुद्रकाव्यांतील ८३ वी चतुष्पदी या शुभगङ्गाजातीची आहे.

२७ " वर्षी " [। प । प । + ८० +]

" एच्चाजि चंचल बिज्जुलिआ सहि जाणओ
मम्मह खगग किणीसजि जलहर साणओ
फुल कअंबअ अंबर डंबर दीसओ
पाअुस पाअु घणाघण सुमुहि वरीसओ (प्रापै १/१८८)

प्राकृतपैद्यगलांतील पूवङ्गम नामक मात्रावृत्ताचा अन्तर्भाव या वर्षाजार्तीत होतो.

२८ 'सुस्वर' [। प । - - + ५५ । - - +]

" अुगऱुनि आला पुनवेचा - ० चान्दोचा
सुस्वर गर्जे यमुनेचा - ० धवधऱ्या
धवलित झालीं वाळूचीं - ० मैदाने
सारविलीं जणु शाळूच्या - ० रङ्गाने
शीतळ वारा वाहे हा - ० छुळूछुळू
डुलरीं राने आनन्दे - ० हळूहळू ". (काविश—वाश्रीप ९३)

२९ 'कृतिमण्डित' [। प । + ५० + , + । + ५० +]

" हंस धराया लाडगली हे भाडगली धू०
मृदुल तनू कोमेड्जली घामेड्जली १
चाली करुनि न साडवलींत विसाडवली २
स्तविली रघुपतिपडिण्डिते कृतिमण्डिते. " ३ (दस्व १०६)

३० 'स्वैरगति' [। - - + ५५ । प । - - +]

" फुललि फुले - ० त्यायोगे अुपवन खुलले.
दरवळला - ० पारिमल सुखवाया सकला.
स्वैरगती - ० अलिगण अुडती बागडती.
मधुनादे - ० गाती प्रभुगुण आनन्दे " (विक ९९)

माधवानुजकृत 'विसरलेले गाणे' (मानुक १४४), गोविन्दाग्रजकृत 'कळयांचीं फुले कर्शी झाली ?' (गोवा १५५), बालकविकृत 'फुलपाखरू-फुलवेली ' (बाक ३), आणि 'पाझूस' (बाक ६) या कविता या स्वैरगतिजार्तीत आहेत.

३१ "गोपालन" [- - । - - + ५५ । प । - +]

" कुत्ना थमाल ले - ० थमाल अपुल्या गाअी
आम्ही दातो ले - ० घलास दातों भाअी
येथे यायाता - ० अमुता अिलाद नाअी
तूदी थङ्गत ले - ० थङ्गत कलली भाअी." (नाम-पस २/५२)

हें मधुर, बोवडे, दीर्घ पद्य सबन्ध या गोपालनजातीतच आहे.

~~२२~~ 'भूपति' [- | प | प | - +]

या जातीला नाव 'भूपती खरे ते वैभवसुख सेवीती' (देमृ २५) या 'देवलांच्या पद्यावरून पडलें असलें तरी ही जाति प्राचीनच आहे. गोविन्दवणी-करकृत पुढील पद्य पहा.

(१) " किती अन्त पाहशिल माझा रे गुणवन्ता ?
तुजविण पळ युग समजतों पण्ठरीनाथा." (पस २/३२५ वैं)

(३) " येथेच गाअिलीं असतीं आपण गाणीं
अूर्जस्वल भरुनी स्फूर्तीं रानोरानीं. धु०
लाभली जिवाला येथे प्रेमळ जोड,
लागले निघाया संवादी स्वर गोड,
तरळली पुढे मधुसूष्टि लावुनी ओढ,
परि कशी निमाली मोहनसुन्दर वाणी ! " १ (गिफ २१)

'मुराधकलिका' (दक २२), ताम्बेकृत 'ते कान्त यापुढे'— (तासक १६५) आणि 'स्त्रीहृदयरहस्य' (तासक १७०) या कविता भूपतिजातीत आहेत. पुष्कळा भूपतिजातीच्या द्विपदीमालेमध्ये विशमचरण खण्डित असतो आणि तो तुकडे तुकडे करून लिहिण्याच्या पद्धतीमुळेच जाति वेगळी वाटते.

(४) " जन सकल जादुने विकल ठिकाणीं खिळले;
वदवे न, न हलवे, जणुं चित्रे ते बनले." (तासक २४)

'पाडवा' (तासक ६८), 'वियोगिनी' (तासक ६९), 'आओीकडे न्या !' (तासक ८२) आणि 'शिशुवञ्चन' (तासक ८४) या कवितांत हा प्रकार आढळतो. 'पद्मिनी' (विक २३), 'हालत्या पिष्पळपानास' (गोवा १३१) अित्यादि कवितांत अन्तरा [- | प | - + स - ० | +] या मालिबालामात्रावलीचा आहे.

'द्राक्षकन्या' या भाषान्तरित काव्यांत भूपतिमात्रावलीच्या विशिष्ट यमक आनंदणीच्या चतुष्पद्या आहेत.

(५) “ या अिथे तस्तर्ली ओक वही कवितेची,
भाकरी ओक, अन् सुरअी ओक सुधेची,
आणखी ओक तू जबळ गात या विजनीं,
अन् हें न रान मग, नन्दनवन तें हेंची ! ” (माझूद्रा ११)

‘कणिका’ या काब्यप्रकारासाठी (पुढे पृ ३८७ पहा) लीलारतिजातीची
जना करण्यांत येते तशी भूपतिजातीचीहि होअूं शकेल.

पाठीस लागुनी पोट छळी मनुजाला
प्रच्छन्न जगावर अुपकारन्च हा शाला.
पोटाची चिन्ता ज्यांस असे किति थोडे !
स्वास्थ्यांत परन्तु न त्यांचा जाअी वेळ,
मग लाखुनि जगतीं आग पाहती खेळ ! (२५८)

३३ ‘ जगदीश्वरबाला ’ [- | -- + ५५ | प | - +]

भूपतिमात्रावलीच्या पहिल्या आवर्तनांत शेवटीं द्विमात्रक विराम ठेविल्याने
ते दिधा मात्रावली होते तिला जगदीश्वरबाला हें नांव दिलें आहे.

“ हे सुन्दरते – ० तू जगदीश्वरबाला,
त्या दर्शविशी – ० गूढ दिव्य रूपाला. भ्र०
अधिकार तुझा – ० थोर खरोखर आहे,
रमणीयपणा – ० तुजलागी हा लाहे,
पाविच्य खरें – ० त्या ठारीं दृढ राहे,
सम्मोह पडे – ० म्हणुनि अखिल जगताला.” १ (सुभा)

३४ ‘ वंशमणि ’ [। प । प । - +]

“ त्रिमुवनपालक मानीं भम राम धणी. भ्र०
ओक अयोध्यावासी रघुवंशमणी
दशरथ, चार तयाला सुत फार गुणी.
राम ज्येष्ठ तयांमधि जो बाळपणी
वधुनि ताटिका राहे मुनिवर्यजनी.” १ (विप ४९)

‘ गांवीं गेलेल्या मित्रांची खोली लागलेली पाहून ’ (केक १९) आणि
‘ स्वप्रामध्ये स्वप्र ’ (केक ९९) या कविता या जातीच्या आहेत. अुमरखव्या-

मकृत रुबाया हें प्रस्तुत लेखकाचें मूळ फार्सीवरून भाषान्तर आणि त्या भाषान्तराची अर्पण पत्रिका “?” हीं याच जातींत आहेत.

“म्हणति, हुरीसह अद्या महोत्सव गोड,
मी म्हणतो, अजि हा द्राक्षासव गोड !
घे ही रोकड, अधार ती सोडुनि दे,
गमे दुरुनिच की दुन्दुभिरव गोड.” (अुखरु ३५९)

“स्वप्रहीन ती रात्रीं निद्रा गाढ,
दिनीं कष्ट अन् पाणी, भाकर जाड,
सन्धाकाळीं विजन, स्नेही, कविता—
काय यापुढे साम्राज्याचा पाढ ?” (अुखरु अर्पणपत्रिका २०)

३५ ‘नगराज’ [|---+ ५५ | प | - +]

(१) “ सोडुनिया – ० तुज जातों नगराजा,
लीनाचा – ० प्रणाम घेऊं माझा.
आताचा – ० सरला कृष्णानुबन्ध,
तोडावे – ० म्हणुनि लागती बन्ध.” (कावि ८२)

(२) “ आलों शरण तुला. शु०
श्रीरङ्गा – ० दे मजला सत्सङ्गा. १
रघुनाथा – ० अवडो तव गुणगाथा. २
भगवन्ता – ० तारीं विछलपन्ता.” ३ (विदप ६)

अनन्त काणेकरकृत ‘ओकाचें गांये’ (काचा ५१) ही कविता या नगराजातींत आहे.

३६ ‘लीलारति’ [- | प | प | ~ +]

(१) “ अुद्धवा, औैक कृष्णाची लीलारती,
अुवगोनि कसा मज गेला मथुरेप्रती.” शु०
रक्षीलें बहु वणव्यांत (चि) रविजाथडीं,
गोवर्धन धरिला अिन्द्र वर्षतां झडी,
यमुनेंत मिळाले नन्द, मिळेना कुडी,
काढियले निजपुरुषार्थे घालुनि अुडी,

यात्रेत भुजङ्गों गिळितां प्राणेश्वरा,
धावोनि बळे सोडविले त्या अवसरा,
अहिदेहांतुनि अुद्धरिले विद्वाधरा,
आठवूं किती अुपकारा नाही मिती—
सद्गदित विलापे माय यशोदा सती.” १ (राघव-पस ३/२१०)

‘ चोखयाच्या महारीची विनन्ति ’ (पोवा २७), ‘ नव्या युगाचा काव ’ (पारा १), ‘ रोहिणी ’ (पारा १०), ‘ हिङ्गणी ’ (पारा ४६), ‘ वाटसरु ’ (पारा ६४), ‘ दूर कोठे तरी ’ (पारा ७१), ‘ बालकवि ’ (पारा ९१), ‘ तिथे ’ (पारा ९६), ‘ माझ्या खेडेगांवी ’ (पारा १०७), ‘ मञ्जुळा ’ (कास्फू ४६), ‘ सन्ध्याकाळी ’ (कास्फू ६३), ‘ खेड्यांतील देखावा ’ (कास्फू ११०) अित्यादि कविता या लीलारतिजातींत आहेत. मञ्जरी हें एका वृत्ताचें नाव असल्याने या जातीला मञ्जरी म्हणून जें नाव पूर्वी देण्यांत आलें होतें त्याचा त्याग करणे अपरिहार्य झालें आहे.

भूपतिजातीप्रमाणेच या जातीच्याहि द्विपदीमालेंत केव्हा केव्हा विषमचरण खण्डित असतात.

(२) “ तो भासन सगळा, जरी स्वप्र तें तरी
हुरहूर जाणवे मनांत कां ही परी ?
मावळली मोहक निशा, धवळल्या दिशा,
या अजून नयनीं खुपति तारका कशा ! ” (केगी ५०)

ही कविता या प्रकारची आहे.

“ जपानी भाषेत ‘ टांका ’ म्हणून अेक काव्यप्रकार आहे. यांत पांच चरण असून पहिले दोन नि शेवटले दोन सयमक असतात. अेक भावना, कल्पना अथवा अेक विचार या पञ्चपर्दींत ग्रथित केलेला असतो. मात्र काव्यार्थ रूपकात्मक भाषेनें बहुशः सुचविला जातो. कविवर्य रवीन्द्रनाथ यांनी अशा प्रकारची पुष्कळ रचना केली आहे. ” अशी प्रस्तावना करणारे रा. गोपीनाथ तळबळकर यांनी ‘ कणिका ’ हा प्रकार मराठींत आणून त्याच्यासाठीं या लीलारतिजातीची योजना केली आहे. ते म्हणतात,

(३) “ काळाच्या पुलिनी ठेवा निज पाअुले
हे थोर जनांनी सदैव अुपदेशिले;
परि दिनरात्रीच्या तुफान लाटांमधे
हे धुवूनि निघतें वाळवण्ट नेहमी,
नच पदचिन्हांच्या शाश्वततेची हमी. ” (विविमा १९३०)

(४) “ ही मोट भरे भरभरा, चढे करकरा,
विहिरींत वधा वाकुनी जरा धाकुनी,
पाण्यांत लअी भोवरे, फेस गरगरे,
हे काम राहिले, करा, कसा कम्बरा. ” (देनाघ—सुगी ७८)

या गीतांतील मात्रावलींत दुसऱ्या आर्वतेनांतील तिसऱ्या मात्रेनन्तर खण्डन आहे. ‘शेत्याची शीळ’ (सुरेश—कभा ४०) या पद्यांतहि याच ठिकाणी खण्डन आहे.

पुढील कवितांत ध्रुवपदें भिन्न भिन्न असलीं तरी कडवीं [-१प।१०+] या मात्रावलीच्याच चतुष्पदीचीं असल्याने त्यांची जाति लीलाराति हीच ठरेल.

(५) “ मज विफल गमे गे जीवित माझें सखे !
सुख किती जरी ८५ अुणिव ही परी मिळति न शिशुचे मुके. ध्र०
मी शिवत बसू गे कुळी झबलें कुणा ?
मी माझ्या मुखिंचा घास भरवुं गे कुणा ?
मुख बघुनि कोणतें स्वर्गाहि मानूं अुणा ?
हो स्वर्गसौख्यही मानृपदाविण फिके ! ” १ (यध १४३)

(६) “ ही प्रभातकालीं राहुनि धावेवरी
हाकते मोट कुणी सुन्दरी. ध्र०
खोविला निरीवर पदर कसुनि कटितटीं,
झळकते कान्ति किति नील आरुणी पटीं !
ही मराठमोळा सुरत रम्य गोमर्टी,
आसूड अुडवुनी मजेंत वान्यावरी ? ” (राजस—सुगी ४४)

(७) “हासरी नाचरी मुळे अशीं हीं गुणी,
धावती भटकती साऽरीं हीं अशींच गगनाङ्गणीं. धु०
हीं अुल्हासाने भुरुभुरु येअुनि किती
वघ जमलीं शेजारचीं मुळे भोवती,
हीं गळ्यांत घालुनि गळा असें खेळती,
झळकती डोअिचा तुरा मधे राहुनी.” १ (कोदभि-वावोमा ५१/८)

३७ ‘सन्तति’ [- | प । प । +]

- (१) “ जो भेद विधीने स्त्रीपुरुषीं केला
देहींच मात्र तो सन्तति-कार्याला.” (देशा ११)
- (२) “ अव्यक्त मूर्ति मी रचितां जगताते
मृत्तिका घट्टि, नर्गीं सोनें जैसे तें.
हीं माझ्या ठार्यां जाण सर्व भूतें,
परि त्यांत नसें मी, पाहीं शुद्ध मतें.” (गवा)

‘त्यज मना कामना विषयाची आता’ (खाक ६७) ही कविता या सन्तति-जातीत आहे.

३८ “ मालि-बाला ” [- | प । - + ५ - ~ १ +]

अुद्दवमात्रावलीला ओक रगणाची जोड दिल्यानें ही मात्रावली सिद्ध होते. छन्दःप्रभाकाराच्या ५६ च्या पृष्ठावर साज्जितलेली नरहरिजाति अशीच आहे. पण नरहरिजातीत अन्तीं रगण चालत नाही, नगण आणि ओक गुरु अशीं चार अक्षरे लागतात. या जातीत असें बन्धन नाही. या मात्रावलीचा अन्तरा पुष्कळदा भूपतिजातीत असतो. पुढील दोन पंथे मात्र या मालिबालाजातीत आहेत. अन्तरे भिन्नभिन्न आहेत.

- (१) “ कुणि च्या हो ताजीं ताजीं हीं फुलें.
घरीं वाट पहाती भाऊ तान्हुले.
च्या गुलावजाअीचाफा- मोगरा.
कल्याण करिल देवाजी च्या तुरा.
हीं स्वस्त लाविली वेणी,
ओकेक कळी अशूनी

आभारयुक्त भिजवूनी

देअीन तुम्हांलागोनी, ध्या फुले. ” (दक ७४)

- (२) “ कोठुनी बोल रे येशी मारुता ?
 धरिशि कां अशा शान्तीशी मारुता ?
 टाकिले कुठे गन्धाशी मारुता ?
 ही तुझी खिन वाणी
 जणु शुष्क झन्यावाणी
 मन्नयानि येअ दिसुनी,
 जाहले काय चित्ताशी मारुता ? ” (टेआ ३/७९)

३९ पादाकुलक [। प । प]

- (१) भामिनि, तुक्षिया या मधु रागे
 वल्लभ होअिल दूर कसा गे ?
 अशोक तुजला दिसोनि येतो
 होतां पादाकुलक फुले तो. (२५९)

- (२) “ त्रिदशापतिमुकुटठगतमणिगण—
 करनिकरसलिलधारधौत—
 क्रमकमलयुगलजिनपतिशचिर—
 प्रतिविम्बविलयविरहितनिल्यात्. ” (पून १)

- (३) “ मणिगणमुकुर्दीं दिनकरमेळा
 अुशानासुरगुरु सुघटित वेळा
 कौस्तुभपदकीं तेज विराजे
 मणिडत भाळीं मृग मद साजे. ” (मुराशु ६४५)

- (४) “ बघुनि तया मज होय कसेसें,
 ढुरांगी मना, कां भरुनि तुज पिसें ? धु०
 हीन दीन मी ब्राह्मण विघवा,
 तृणसम जन मज टाकि जणु शवा;
 वासना—भुतें भिवविति जीवा,
 शरीर जीवा हें थडगेसें. ” १ (तासक ११२).

(५) “ अशी तुतारी चा मज आणुनि
 कुड्डिकन जी भी स्वप्राणाने,
 भेदुनि टाकिन सगळीं गगाने
 दर्घे तिच्या त्या किंवकाळीने
 अशी तुतारी चा मज आणुनि. ” (केक १०३)

या पञ्चपदीचा अुपयोग ‘ दसरा ’ (गोवा ७०) या कवितेत केला आहे;
 आणि ‘ सुधारक ’ काव्य सवन्ध याच प्रकारचें आहे.

(६) “ मज गमे औसा जनक तो माझ साचा ! धु०
 मुख सुरकुतले, मस्तक पिकले,
 शरीर रोगांनी पोखारिले,
 शमशान ज्याने सन्निध केले
 त्या प्रेताला दुहिता विकितो.” १ (देशा ३७)

या पद्यांत ध्रुवपद निराळ्या मात्रावलीचे आहे; पण कडव्यांत पादाकुलका-
 चीच चतुष्पदी असल्याने या पद्याची आणि यासारख्या ‘ कोणता मानूं
 चन्द्रमा ? ’ (देगुह) या कवितेचीहि जाति पादाकुलकच मानिली पाहिजे. गिरीश-
 कृत ‘ भलरी ’ (गिफ ४६) हें कुणवाड्य बोलींतील शिथिल पद्य पादाकुलक-
 जातींतच आहे. काही चरण मात्र [प। - - ~ +] असें मुरजयी आहेत.

मोरोपन्ताचे कल्याणरामायण ज्या पञ्जाटिकानामक पद्यप्रकारांत आहे त्याचा
 समावेश पादाकुलकजातीं होतो. पञ्जाटिकेत पद्याचा पहिलाच प्रकार असतो
 आणि दुसऱ्या आवर्तनाच्या आरम्भीं गुरु अक्षर असावें लागतें असें छन्दोमञ्ज-
 रीकार गङ्गादासाच्या मतें (गछ ६/१५) म्हणतां येअल. पण मोरोपन्त ही
 दुसरी अट पाळीत नाही.

कटाव वा कटिबन्ध म्हणून जो पद्यप्रबन्ध आहे त्यांत अुद्धव द्विपदीचे
 ध्रुवपद असून पुढे पादाकुलकाच्या काही ओका यमकाने जोडलेल्या चरणांचे

१ “ अमृतेश्वर कटिबन्ध जनाच्या रसनेने वदवी ” हा अमृतरायाचा स्वतःच्या
 कटिबन्धरचनेविषयीचा अुलेख मात्र ओका ‘ चन्द्रकान्तजातीय पद्याच्या अन्तीं
 केलेला आहे.

गट असतात आणि ओका गटावरून दुसऱ्या गटावर जायला मध्यें जो पद्माचा अष्टमात्रक अन्तरा असतो त्याच्याशी पुढील गटाचें यमक साधिलेले असतें. कडव्याच्या अन्ताचा सम्बन्ध यमकाने ध्रुवपदाशी जोडलेला असतो. गटांतील चरणांची सडख्या निश्चित नसते. धावती रचना करायला हा ओके सोयीचा पद्यप्रबन्ध आहे. अमृतराय कवीचे कटाव जितके सुप्रसिद्ध तितकेच ते शिथिल आहेत.

४० 'मुरजयी' [। प। - - ० + ५]

“ मणिंडतहळीशकमण्डलाम्
 नटयन्नाधां चलकुण्डलाम्
 निखिलकलासम्पदि परिचयी
 प्रियसखि पश्य नयति मुरजयी धू०
 मुहुरान्दोलितरत्नवलयम्
 सलयं चलयन्करकिसलयम्
 गतिमङ्गभिरवशी कृतशशी
 स्थगितसनातनशङ्करवशी ” (रुस्तमा २६८)

४१ “कर्णफुल्ल” [- । प। - - -]

या मात्रावर्लीत अन्तीं विराम नाही पण खटका येतो त्यामुळे अन्तीं लघु अक्षर येअं शकतें. प्राकृतपैद्यगलांतील सिंहावलोकन आणि पञ्जाटिका हे पद्यप्रकार या कर्णफुल्लजातीतच वसतात. यांचीं अुदाहरणे

(१) “ हणु अुजर गुजर राअदलं
 दल दालिअ चलिअ मरहण्वलं
 बल मोलिअ मालव राअकुला
 कुल अुजल कलचुलि कण्णफुला ” (प्रापै १/१८५)

(२) “ जे गंजिअ गोला हिबअि राअु
 अुदंड ओहु जसु भअ पलाअु
 गुरुविक्कम विक्कम जिगिअ जुज्ज्ञ
 ताकण्ण परक्कम कोअि बुज्ज्ञ (प्रापै १/१२६)

(३) “ मुनि नारद नारायणवाणी
औकूनी हासे पिटि पाणी. धु०
किति अुत्सुक होशी गोपाला,
मनुजापारि करिशी या लीला
तव अन्त न लागे निगमाला,
आनन्दे नयनीं ये पाणी. ” १ (किम्र १६)

(४) “ सरदारि तुझी ती नको अम्हां !
लखलाभ आमुचा गारिबपणा.
या जगीं आमुचे अम्ही असूं,
अितरांना तैसे अितर दिसूं. ” (टेआ ३/१०३)

‘वीजपाअूस’ (सुमौ २५) आणि ‘मोत्या’ (माशि १५) या कविता
या कर्णफुळजारीत आहेत.

४२ ‘राजसा’ [- | प | + ८० +]

“ मनमानस—हंसा राजसा,
कां विषयीं टपशी काकसा ? धु०

जे विषयजनित बघ भोगही
व्यापूनि राहती ही मही
ते प्राप्त कराया धर्मही
सोळूनि वसशि रे भ्याडसा. ” १ (पस्वै २९)

४३ ‘अचलगति’, “ बालानन्द ” [१ प | -- +]

(१) “ दीनजनावन दाशरथी
चरित सरस दे अचलगती.” (निक १/३)

(२) “ तारकदीक्षा देऊनिया
भजनीं कर्णे लेऊनिया ” (केस्वा—पस १/३५६)

(३) “ दिवस बोलतो, ‘अुठा झणी’
रात्र, ‘विसावा ध्या’ म्हणते,
या दों वचनीं दिनरजनी
बहुत सुन्चविती मज गमते. ” (केक १६२)

(४) “ अजि पुनवेची शारदि रात्
 झिझ्झत आला तारानाथ्
 आल्या मुखरिणि या बाहेर्
 चन्द्राभोवति धरिती केर्.” (तासक १५०)

केशवस्वामीची या जातीची रचना विपुल आहे. निरङ्गनमाधवकृत ‘निवौष्ट राघवचरित,’ नि निरङ्गनमाधवाच्या श्रीज्ञानेश्वरविजयाच्या ८ व्या अध्यायाचा अुत्तरार्ध हीं या जातीत आहेत. ‘भृङ्ग’ (केक ६३), ‘निर्झरास’ (बाक १४), ‘कारन्जे’ (च १०३) अित्यादि कवितांत अन्तरा नाही. ‘हरपले श्रेय’ (केक १९६) या आणि अनेक सुप्रसिद्ध कवितेंत पद्मगणाचा अन्तरा असतो. ‘आवाहन मन्त्र’ (तासक २०) या कवितेंत मात्र अन्तरा [।—+] या मात्रावलीचा आहे.

४४ ‘अुद्धव’ [- | प | - +]

हें नाव मध्यमुनीश्वराच्या ‘अुद्धवा शान्तवन कर जा’ (ममुक ६३) या सुपरिचित पदावरून घेतले आहे.

(१) “ अुद्धवा सुखी आहे की
 तो मनमोहन हरि माझा ? धू०
 अुद्धवा, जन्मला येथे
 हरि, पाही त्याची न्हाणी.
 या स्थळीं घातले पारीं
 कृष्णास अुण्ण मी पाणी.
 अैकुनि त्या हरिशी छळिले
 गोपींचीं वहु गान्हाणीं.
 पाठविला धेनूपाठी,
 त्याची ही घोड्गाडी-काठी.
 घालितां जेवुं या तारीं
 बदला मज पान्हा पाजा
 तो मनमोहन हरि माझा.” १ (राष्ट्रा-प्रस ३/२८२)

(२) “ दुन्दुभी दुमदुमे भारी,
बिजली जशि चमके स्वारी ! ” धु०

दुन्दुभी दुमदुमे भारी,
नभमण्डल भरिती भेरी,
किंती धुन्द दिशा या चारी !

रणकन्दन माजे भारी ! ” १ (तासक ४७)

या जातींत अगणित कविता आहेत. ‘ राजहंस माझा निजला ’ (गोवा ६५) आणि तिवारीकृत ‘ मर्दानी झांशीवाली ’ या दोन कविता विशेष प्रसिद्ध आहेत. जळगांवचे कवि दु. आ. तिवारी यांची सुप्रसिद्ध सङ्ग्रामगीतें याच अुद्धव जातींत आहेत. ‘ मुरली ’ (गोवा ९९) या कवितेत, पुढील ध्रुवपद जोडून म्हणतां यावें म्हणून कडव्याच्या अन्तीचा अंकिकार न्हस्व केला असला तरी तो दीर्घ ध्यायला अडवण नाही. तसें केले म्हणजे गोविन्दाग्रजांची ‘ मुरली ’ ही सुप्रसिद्ध कविता अुद्धव जातीचीच ठरते.

(३) “ हे प्रभो विभो ८८ अगाध किति तव करणी ! ” धु०

चान्दवा नभाचा केला,
रविचन्द्र लटकती लाला
जणु झुम्बर सुवक छताला,

मग अन्थरिली ही धरणी.” १ (कोमू)

आणि मग या चालीवरील ‘ प्रीतीचें गाणे ’ (गिआ १०६) हेंहि अुद्धव जातीचेंच ठरतें. आर्षरचनेत अन्त्य गण केव्हा केव्हा (+) असा आढळतो.

(४) “ नग पलून जाझुं तु नारी,
जरा थाम्ब फीर माघारी ! ” धु०

त्यो मोऱ तू मोरिन
का जातिस त्येला घाकुन
मारं लागून माझा धनी
आला धावत कुच्यावानी.” १ (देमृ ८)

यशवन्तकृत 'न्याहारीचें गाणें' (यध १२१) ही कुणबाझू बोर्लीतील कविता याच प्रकारची आहे.

४५ 'आनन्दरस' [- + ५ ० - - १ - +]

(१) " आनन्दरस हा प्याला
भवताऽप शान्तचि ज्ञाला. " (?)

(२) " कमलांडत मधुकर आला,
आकळण तो मधु प्याला,
तरिहीऽ न तृप जहाला,
अुठवेऽ न तेशुनि त्याला. (वेश्रीगो—यमा ४७—४८/९०)

४६ 'शुद्धसती' [१ ५ । - +]

(१) " शुद्धसतीवतवित्ता
अहमतिनिर्मलचित्ता
प्रथयासि सुजनविमुक्तम्
नर्मेंदं किमयुक्तम् " (रुस्तमा २७१)

(२) " नारायण नारायण जय गोविन्द हरे
नारायण नारायण जय गोपाल हरे श्र०
करुणा पारावारा
वरुणालय गम्भीरा १
घननीरदसङ्काशा
कृतकलिकलमषनाशा " २ (बृस्तो ५१)

(३) भावें भज त्यासी भज त्यासी. श्र०
दाखवि सर्वनिवासी
चिन्मय भाग्यविलासी
केवळ निजसुखराशी
भजनें भवभय नाशी. (केस्वा—पस १/६९४)

(४) " विवेक जागा केला म्हणुनीं सुख झालें, सुख झालें. श्र०
अनुभवतश्वरि चढलों
समाधिडोहीं बुडलों

अद्ययरामीं जडलों

स्वयम्प्रकाशें घडलों.” (केस्वा—पस १३३२)

४७ ‘पर्वती’ [नि । प । ० +]

(१) “ हीन्ह का नानांची पर्वती ?

खाली हत्ती छुलती किती !

वाजे सनधि गोड मञ्जुळ

वाटे गातो की कोकिळ.” (अना १२)

(२) “ मी झुरत सदा अन्तरीं, नाथ कधि येतिल गे मन्दिरीं ? ध्र०

बाजतें हलुच कुठे पाअुल

तीन्ह हो श्रवणांची चाहुल

पडे का अशी मनाला झुल

झालि गत चुकल्या हरिणीपरी.” १ (सोका २८)

‘माझ्या सोपीचा मृत्यु’ (सुमो ७४) ही कविता या पर्वतीजातीतच आहे.

४८ ‘भरतखण्ड’ [- । प । ० +]

(१) “ हा भरतखण्ड आमुचा ! ध्र०

त्याच्याच्चसाठि कीं जगू

त्याच्याच्चसाठि की मरू

जो देव साच आमुचा,

हा भरतखण्ड आमुचा.” (टेआ ३/१७६)

(२) “ जणु नील माण्यांच्या द्रवीं

पाचूचा पडला खडा,

तेच हैं जुवे जरि खरे,

या खड्यास गेला तडा.

मेघांच्या अजुनी अिथे

स्वागता सज जरि कुडे,

नच दिसती आता परी

हासरी अिथे स्थावडे.”

(माधव—नजी दिवाळी अड्क १९३५)

‘शोफर’ (माझ १९) ही कविता या भरतखण्डजातीची आहे.

पुष्कळदा या जातीच्या पद्यांत त्रिपद्यांची माला असते आणि ध्रुवपदच्च तेवढे सूर्यकलेचे [।प।०+, नि।प।०+] असते (पृ ३३७ पहा).

(३) “सुरेख सङ्गम किती ८ कृष्णा भेटलि कोयनेप्रती. धू०

किति विशाल तट हैं अहा !

प्रिय सखे, अुभी तू रहा,

क्षण येथिल शोभा पहा.” १ (मानुक ११९)

पुढील पद्यांत प्राचीन बायकी पद्यांतील शैथिल्यांचे अनुकरण आहे.

(४) “गेले तुझ्यावर जडून् रामा, मन गेले तुझ्यावर जडून् ! धू०

किति नदून् सजून मी आले !

किति अलङ्कार हे ल्याले !

किति नाजूक गेले थाअि होअून !” १ (गिका ८६)

५) “सखे गे प्रशान्त किति यामिनी ॥ ही तशीच जलवाहिनी. धू०

ही विशालता कितितरी

तव अुदार हृदयापरी !

करू विहार चल तीवरी.” १ (यध १४५)

१९ ‘भुवनसुन्दर’ [अु।प।+]

(१) “आरती भुवनसुन्दराची

अिन्दिरावरा मुकुन्दाची ”

या सुप्रसिद्ध प्राचीन पद्यावरून या जातीचे नांव ठेवण्यांत आले आहे.

(२) “गळ्यांनो, घ्या हरिच्या नामा !

लिहितां कशास ओनामा ?” (विप ४९)

(३) “सुकालीं भूमी पेरियली,

फलाशा महा मर्नी धरिली.” (किंग ४१९)

या जातीच्या काही पद्यांत (अु।-०) या मात्रावलीचा अन्तरा असतो. पण

“सन्तत धरि तू सन्मतिला

मनुजा, भज भज यदुपतिला ”

आणि “ हातीं धरूनि नरा माला
का रे स्मरशि न रामाला ” ? (खाक ७४)

या नारायण धोँडदेव खाण्डेकरांच्या दोन कवितांत अन्तरा नाही.

(४) “ सुरवर-मधुकरसत्कमला,
शोजारती करूं तुजला. धू०

रङ्गितजटाजूटगङ्गा
अुमावदनाबजदिष्टभृङ्गा
गुणगणमण्डितभस्माङ्गा
कोटिरविदीसि वदनिं झळके
फणामणि सर्वाङ्गीं झळके
जेवि धराधगित
वीज झगळागित
गौरि चकचकित,
चकवी विधि-हरि-नेत्रांल. १ ” (किंग ८२)

“ न हे दिन सौख्यविलासाचे ” (विक १२०) आणि ‘ नटेश्वराची आरती ’ (तासक १२५) या कविता या भुवनसुन्दरजातीत आहेत.

५० ‘सिंहनाद’ [-१५१+]

(१) “ गोविन्दा रामा हो,
गोपाळा रामा जी. धू०
जय भीमातिरबासा
भवभद्रयहारका जी
गोकूळगोपवेषा
रुक्मणीनायका जी
दिनबन्धु दीननाथा
भवतापहारका जी
पावना विश्वपाळा
चित्सौख्यदायका जी.” (देक २८)

(२) “ स्वातन्त्र्यदेवतेचा
 गायुं या धन्यवाद;
 पर्वणी थोर आली
 गर्जवूं सिंहनाद !” धु०
 सौभाग्यतिलक लावी
 हिन्दभू आज भाळी.
 स्वातन्त्र्यमन्दिराची
 स्वामिनी पूर्ण शाली
 हिमधवल यशोध्वज तो
 फडकवी अन्तराळी,
 आजचा दिव्य महिमा
 वर्णितं थकति वेद.” १ (अुपो ७१)

देवनाथाचे ‘ सहूरु मायवाणा । ये त्वरें नाथराया ’ हें पद्याहि याच सिंहनाद जातीत आहे.

सहूरीं निस्सहूर महाराष्ट्रङ्ग हा अेक पिशङ्ग (२६० :)

५१ “ पिशङ्ग ” [१ प। +]

“ भगव्या बाणयाचे
 असङ्घृथ रणगाजी
 कलिजा रायाचा
 परन्तु तानाजी
 काटक अुमराठी
 मराठि अुमराव
 मालुसरा मर्द
 रण—रस्तुमराव
 रण—रस्तुमराव
 चौं मुलुखीं नाव.” (माधव, सुवर्ण-सप्टेंबर १९३४)

५२ 'रेवती' [- । - + ८ - ० । + ८८ + , - । - + ८ - ० । +]

(१) “ रुचती कां तीर्थयात्रा या समर्थीं त्यास ती ?
मजवरची प्रेमबुद्धी कां हरिची लोपती ?
दादांना अन्धजांची भक्ती कां लागती ?
या कृत्या साहा होती कां वहिनी रेवती ? ” (किंग ४८७)

(२) “ शैवालें युक्त जैसें पङ्कज तें शोभतें,
शशिमाझी लाञ्छनाची बहु शोभा दीसते,
तैशी ही वल्कलाने किति नामी वाटते !
जातीच्या सुन्दरांना काहीही चालते.” (किंग ३२९)

विनायककृत 'पन्ना' (विक १९) हें काव्य या रेवतीवृत्तांत आहे.

५३ 'धात्री' [॥ च | ॥ च | - - - + । ८८]

५४ 'शारदा' [॥ च | ॥ च | - - - + । ८८ ॥ च | ॥ च | - ० +]

५५ 'मोहिनी' वा } [॥ च | ॥ च | - - - + । ८८ ॥ च | ॥ च | ++]
'महाराष्ट्रलक्ष्मी' }

५३ धात्री [। ॥ च | ॥ च | - - - + । ८८]

“ माय—बाप रूपें धरिशी,
योग्य समय पाहुनि देवा,
पूर्ण बालकाशा करिशी. धु०
झोप मुला लागे रात्रीं,
सुखें निजे तें तव गात्रीं,
पाजिशी स्वरस तू धात्री
तृषा त्या नकळतां हरिशी.” १ (सुभाल)

५४ 'शारदा' [। ॥ च | ॥ च | - - - + । ८८ ॥ च | ॥ च | - ० +]

शारदा हें नांव देवलकृत 'जरी कुणा श्रीमन्ताची सून होय शारदा' या
चरणावरून दिलें आहे. त्या पद्माच्या कडव्याची घटना निराळीच आहे.

(१) “ प्रिया काय घेतां निद्रा मृत्युची भयङ्करा ?
अुठा अहो धीरा वीरा शूरसिंह सुन्दरा ! धु०

सोडुनिया पाठीवरची रक्तमिश्र भाकरी
 दोन प्रहर भरले कान्ता, करा चला न्याहरी,
 तुम्हांवीण सेना सारी लेश अन्न ना वरी,
 थुगा चला येतिल आता शिवप्रभू गमिभरा !” १ (गोक ४०)

याच कवितेंतलि अितर कडवीं पुढील म्हणजे मोहिनीजातींतील आहेत.

५५ ‘मोहिनी’ वा } [। ॥ ३ । ॥ ३ । ॥ ३ । ॥ ३ । ॥ ३ । ॥ ३ । ॥ ३ । ॥ ३ । ॥ ३]
 ‘महाराष्ट्रलक्ष्मी’ }

(१) “महाराष्ट्रलक्ष्मी मातें जगीं धन्य वाटे,
 यशोगीती तीचें गातां मर्नीं हर्ष दाटे. श्र०

पूर्व दिव्य ज्यांचें त्यांना रम्य भाविकाळ,
 बोध हाच अितिहासाचा सदासर्वकाळ,
 कासया वहावी चिन्ता मर्नीं मग जहाल ?
 रात्र सरे तेव्हा शुगवे दिनहि पूर्ववाटे.” १ (विक ६)

(२) “सोड सोड आता अपुल्या गोड मोहिनीला !
 मधुर गान औकायाला जीव हा भुकेला. श्र०

जोड नको सारङ्गीची साथ द्यावयाला,
 नको गडे वीणेवरती फिरबुं अङ्गुलीला,
 सूर नको, ठेवी खाली ठेव सतारीला,
 ओके तार ही बोलेना औकुनी सुराल !” १ (गिका १४३)

‘खरें क्षत्रियब्रीद’ (विक १५), आणि ‘मनमोहिनी’ (यध १०८) अित्याहि
 कविता या जातींत आहेत.

मोहिनीचें कडवे ओकचरणी असल्यास ध्रुवपद ‘परवशता पाश दैवे ज्याच्य
 गळा लागला’ या चरणाप्रमाणे लिहिण्यांत येते. परन्तु ‘ज्याच्या’ या शब्दांतीं
 दुसरे अक्षर उच्चारतः लघु आहे. तें तसें लघु रचिल्यास ध्रुवपद जातिदृष्ट
 रेवती या पद्मावर्तनी मात्रावलीचें होतें; अथवा तें [। - ० ० - | - ० - ०
 - ० ० - | - ० -] या भृड्गावर्तनी मात्रावलीसारखेंहि असेल.

“ मज म्हणशी ‘ भूर जाझू ’ आऊी कुठे साड्या तें. ध्रु०
थवा पाखरांचा जातो झुऱ्ऱनि काय तेथे ? ” १ (पारा ७०)

“ जगताच्या सूत्रधारा लीला तुझी निष्ठुरा ! ध्रु०
विसंवाद निर्मुनि सागा हासशी कठोरा.” १ (यग ११०)

२ अग्न्यावर्तनी

५६ ‘जीवकलिका’ [~--- | ~--- | ~--- | ~---+] २८ मात्रा

५७ ‘वळभा’ [---~ | ---~ | ---~ | ---~+] २८ मात्रा

५८ ‘मध्यरजनी’ [| ~--- | ~--- | ~--- | ~---+] २८ मात्रा

५९ ‘कालगङ्गा’ [| ~--- | ~--- | ~--- | ~---+] २६ मात्रा

५६ ‘जीवकलिका’ [~--- | ~--- | ~--- | ~---+]

“ जरी तू गोड वाणीने मला अुपदेश करितास
विमल मी जाहले असतें सकल जाआूनिया दोष;
परी मग जीवकलिका ही अकाळीं फुलनि येअील,
तिचा हो गन्ध मग अपुरा, खुरटती पाकळ्या लोल.” (दे-निमा १३)

निर्मात्यमाला या पुस्तकांतील पूर्वार्ध ‘माला’ म्हणजे सौ. विमलाबाई देशपाण्डे यांचीं २२ पद्ये या जीवकलिकाजातीत आहेत.

५७ ‘वळभा’ [---~ | ---~ | ---~ | ---~+]

(१) “ चल वाकुनी वघतेस का ? चल वळभे बघुं वाकुनी ! ध्रु०
वरती सभोती हें धुके लाटांवरी लाटा किती
तव कुन्तलीं वस्त्रावरी कणिका हिज्यांच्या केकिती !
वेणीतल्या पुष्पांवरी जलमौक्तिके शालीं जमा,
मुख रङ्गले श्रमविहळे, धारि सिक्तचम्पकविभ्रमा.

—कां हासशी टक लाबुनी अधरोष्ट दांते रोकुनी—” (गोदल-अुषा ४९)

प्राकृतपैङ्गगलांतील हरिगीतिकेचें अुदाहरण याच जातीत बसेल.

(२) “ गअ गअथि दुङ्किअ तरणि लुङ्किअ
तुरअ तुरअहि जुज्जिआ

रह रहहि मीलिअ धरणि पीलिअ
 अप्पपर णहि बुज्ज्हआ
 वळ मिलिअ आअिअ पत्ति जाअिझु
 कंप गिरिवर सीहरा
 अुच्छलअि साअर दीण काअर
 बअिर बडिअ दीहरा ” (प्रापै १/१९३)

(३) “ सीतावरं गुणसागरं भज सादरं अनुवासरम्
 कनकाम्बरं रविभास्करं दमितासुरं करुणाकरम् ” (विदप ३६)

गजलाऊजलींतील ‘मूक मागणी,’ ‘तू आणि मी,’ ‘निर्माल्यसमर्पण,’
 ‘तेथेच,’ ‘येथेच’ आणि ‘प्रेमाचा अुदय’ (पृ. २५-३०) या कवितांत
 प्रत्येक गणाच्या पहिल्याच गुरुच्या ठिकाणी विकल्पाने दोन लघू येत असले
 तरी त्या कविता या वळभाजातींत आहेत असें म्हणायला प्रत्यवाय नाही.

५८ ‘मध्यरजनी’ [- ~ -- | - ~ -- | - ~ -- | - ~ - +]

“ जाहली मम मध्यरजनी, झोपतों भी गाढ शयनी. श्र०
 जाग तू भरदिवस तव ये, तीव्र तापें ताप सखये,
 मित्र—मैत्री जोड समयें, विसर मज दे ठाव न मर्नी,” १ (सुजी)
 “ काय घेअुनि करिशि छाया ? ज्योतिवाच्चुनि दीप वाया ! श्र०
 सोड सुहदा तू तृष्णा ही, हो न अन्तरि खिन्न काही,
 प्रेम देतों घे सदाही, स्नेह जडला सुटढ ब्हाया ! ” (सुभा)

५९ ‘कालगङ्गा’ [- ~ -- | - ~ -- | - ~ -- | - ~ - +]

“ ओकला हा जीव जोंवर फिरत द्वोता या जगी
 अन्धतेने काळ नेअी, जात तिकडे सहजची.
 कालगङ्गा ओढि सृष्टी काष्ठवत् शून्याप्रती,
 प्रीतिमय तव दृष्टिने मज विलग केलें त्यांतुनी.” १ (देनिमा ३७)

निर्माल्यमाला या ग्रन्थाचा ‘निर्माल्य’नामक अुत्तरार्ध म्हणजे रा. पु. य. देश-
 पाण्डे यांची २६ पदे हीं या कालगङ्गाजातींत आहेत. ‘निशागीत’ (माजूरा ५१)
 हींहि याच कालगङ्गाजातींत आहे.

३ भुद्गावर्तनी

६० 'सुखराशी'	[। भृ । भृ । भृ । भृ । - +] २८ मात्रा
६१ 'दासी'	[। भृ । भृ । भृ । भृ] २४ मात्रा
६२ 'मदनरङ्ग'	[। भृ । भृ । भृ । - ० +] २३ मात्रा
६३ 'पारिलीना'	[। भृ । भृ । भृ । - +] २२ मात्रा
६४ 'सचिरवदना'	[- । भृ । भृ । भृ । +] २२ मात्रा
६५ 'धवलचन्द्रिका'	[। भृ । भृ । भृ । +] २० मात्रा
६६ 'जीविनलहरी'	[। भृ । भृ] १२ मात्रा
६७ 'विनोद'	[- । - ० - ० । - +] १२ मात्रा
६८ 'रसना'	[विनोद द्विरावृत्ता]
६९ 'कामदा'	[। - ० - ० । + - ० - ० । +]
७० दिण्डी	[ऽं । - - - । ऽं । ऽं । - +]
६० 'सुखराशी'	[। भृ । भृ । भृ । भृ । - +]

थांब जराशी

चपलचरण सखि, जाशी?

श्र०

मुरड परत, अशी त्वारति, बघिन खचित पळ या दिव्याशी. १

भरू दे मन, करित मनन मग रेखिन सखि या चित्राशी. २

पुसतिल जन, रमणि कवण? मी म्हणेन केवळ सुखराशी.” ३

(तासक १६९)

६१ 'दासी' [। भृ । भृ । भृ । भृ]

या जातीचें नाव “दासि असें मानुनिया कार्य मला साड्गतसे”
(देमृ १९) या पदावरून घेतले आहे.

(१) “ गगनाच्या पोकळीत भिरभिर वारा वाहे,
आनन्दुनि मुक्त मनें पक्षीगण शुडताहे;
वाञ्यावरि सुटलेले दोन सुवकसे पतङ्ग
विहोरी भूषविती गगनाचें अन्तरङ्ग.” (कास्फू १२१)

(२) “ डोळे हे जुलमि गडे रोखुनि मज पाहुं नका.
 जादुगिरी त्यांत पुरी, येथे उभे राहुं नका.
 घालुं कशी कशिदा मी ? होती किति साढ्युं चुका !
 बोचे सुवि फिरफिरुनी, वेळ सख्या, जाय फुका.
 खळबळ किति होय मर्नी !
 हसतिल मज सर्वजणी.
 येतिल त्या सन्धि बघुनि आग अुगा लाखुं नका ! ” (तासक ५)

६२ 'मदनरङ्ग'

(१) “ वदन मदनरङ्गसदन हें त्वदीय सुन्दरी,
 नयन रङ्गभूमि तिथे नटत तो नटापरी.
 विविध तो करी विलास भूप्रवोनि त्या करीं;
 कधि चपलेसम चमके; स्थिर कधी ध्रुवापरी. ” (तासक ३८)

(२) “ गान पुरे हास्य पुरे दूर फेक वासरी;
 होवो तिमिरांत लीन ही अुषाहि हासरी. ” (रेक १/१७३)

‘महाराष्ट्र—यशोर्गीत’ (कुयशो ८१) हें याच मदनरङ्ग जातींत आहे.

६३ 'परिलीना'

(१) “ राधे निजकुण्डपयसि तुङ्गीकुरु रङ्गम्
 किं च सिञ्च पिञ्छमुकुटमङ्गीकृत भङ्गम्
 अस्य पश्य फुल्कुसुमरचितोज्ज्वलचूडा
 भीतिभिरतिनीलनिबिडकुन्तलमनुगूढा
 धातुरचितचित्रीथिरभ्यसि परिलीना
 मालाप्यतिशिथिलवृत्तिरजनि भङ्गहीना ” (रुस्तमा २८४)

(२) “ घडिघडिघडि चरण तुझे आठवती रासा !
 हीन दीन आस तुझी पूर्णकाम आम्हां. ” (केशवस्वामी)

(३) “ अजुनि चालतोंचि वाट माळ हा सरेना,
 विश्रान्तिस्थळ केव्हा यायचें कळेना.
 कुडुनि निघालों, कोठे जायचें न ठावें,

मार्गीतच काय सकळ आयु सरुनि जावें ?
पुरे पुरे ही असली मुशाफरी आता !
या धूळित दगडावर टेकिलाच माथा.” (रेक १/४००)

केशवसुतकृत ‘आओकरिता शोक’ (केक १५९) आणि यशवन्तकृत ‘शाल्या तिनि सान्जा ’ (यग ३६) या कविता या परिलीनाजातीत आहेत.

६४ ‘स्त्रिरवदना’ [- | भृ | भृ | भृ | +]

“तेथेच गऱ्या, राहि अुभा क्षणभरी तरी
जन नयन मधुर रुचिर वदन पाहुं दे हरी. भृ०
बघ टाकुं नको अेकहि रे पुढति पाअुला,
नच घेअि तिळाहि पाठीशी तेवि त्या जला,
मुळि जिकडे ना तिकडे ना वळवि दृष्टिला;
रे स्थिरनयने स्थिरन्चरणे स्थिरपणा धरी.” १ (टेआ ३/१३६)

‘वेशाखमासि’ (किंग्र ४५२), आणि ‘प्रीतीस पात्र०’ (किंग्र ४६५) या पद्यांत कडव्यांतील अन्त्य चरण निराळ्या म्हणजे धवलचन्द्रिका मात्रावलीचा असल्याने त्यांची जाति वेगळी होअून ती विषमजातीत पडते (पुढे कामना पहा).

६५ ‘धवलचन्द्रिका’ [| भृ | भृ | भृ | +]

(१) “ धन्य दिवस आज साधुसङ्ग लाधला !
सर्वहि शुभयोग पर्वकाळ साधला.” (गोव-पस २/३०३)

(२) “ धवलचन्द्रिकाच काय पूर्णा साचली,
सत्पुण्ये अथवा जलरूप पावली ?

स्फटिक शिलामन्दिर हें काय भूमिचें,
कीं द्रवले विमल हास्य चन्द्रमौलिचें,
विरधळले शुभ्र मेघ काय शरदिंचे,
कीं निर्मळ साधुमने सकळ वितळली ? ” (देशाप ४/२)

गोव-पस (२/३०५), श्रीपाद कृष्ण कोलहटकरकृत ‘महाराष्ट्रगीत,’ गोविन्दाग्रजकृत ‘निद्रागीत’ (गोवा ३८), आणि अुपाध्येकृत ‘बाळ’ (अुपो २३) अित्यादि कविता या धवलचन्द्रिकाजातीत आहेत. आपल्या ‘गोमान्तक’

काव्यांत धावत्या दीर्घ रचनेसाठी या जातीचा अुपयोग महाराष्ट्रभाष्ट विनायक-राव सावरकर यांनी करून दाखवून तीस नवे महत्त्व प्राप्त करून दिले आहे. तथापि ही जाति नवीन आणि स्वकृत आहे अशा समजुतीने त्यांनी तिला वैनायक असें जें नाव दिले आहे तें योग्य नाही. 'नोहे हा जवन पवन' (देमृ ५५) या पद्याच्या कडव्याची घटना वेगळी असल्याने तें या धवल-चन्द्रिकाजातीत वसू शकत नाही.

६६ 'जीवनलहरी' [।भृ।भृ]

(१) " अदय हृदय समज नरा

शमन शमन शमन शमन.

मृ०

अुतराया भवजलधी

वासना समूळ वर्धी,

भणभरही विषयिं कधी

रम न, रम न, रम न, रम न." १ (खाक ६५)

(२) " एक करीं मधुगीते

हात तुझा अन्य करीं

शीळ निशा वाजविते

चन्द्रकला डोऱिवरी,

पर्णावर अर्धफुल

वाच्यांतुनि गन्ध हले,

स्वर्ग कुठे? स्वर्ग कुठे?" (कुजी)

कुसुमाग्रजकृत जीवनलहरी हें काव्य समग्र आणि 'अन्तरङ्ग अुघडतांना' (पापि १) हीं या जातीत आहेत.

कडाका हा ओका कटिबन्धासारखाच धावता पद्यप्रकार आहे. कटाव पद्यावर्तनी असतो तर कडाका हा भृङ्गावर्तनी दिसतो. यमके चरणान्तच असतात असें नव्हे. तीं चरणादिकहि असतात.

"कृष्णगीत गात गात समाधिष्य अुभा राहि, शुभाचरणसाहित सर्व सुभाषणें आवरोनि नभामधे अुभारिला" अित्यादि (अक ९) पहा.

६७ 'विनोद' [- । - ० - ० । +]

" जातां अता कशाला ?
 आलांत मग कशाला ?
 ही जाळपोळ करुनी
 जातां कसे पढोनी ?
 हृदयांतल्या हिन्याला
 जा ठेवुनी हवाला.
 कां लागलात जाया ?
 केला विनोद राया !
 मीतूपणा निमाला,
 रागावतां कुणाला ? " (घा-मधुमा २३)

६८ 'रसना' [- । - ० - ० । + , - । - ० - ० । + +]

" रसने न राघवाच्या थोडी यशात गोडी. श्र०
 निन्दास्तुती जनांच्या, वार्ता वधूधनंच्या,
 खोश्या व्यथा मनाच्या, काही न यांत जोडी. "

(मोर्स्फुका ४/२०६)

पृ. २९९ वर अनुराग या वृत्ताखाली दिलेली अुदाहरणे पहावीत.

६९ कामदा [। - ० - ० । + || - ० - ० । +]

" कृष्णवस्त्र हैं भयद घेअनी
 अखिल विश्वही त्यांत ज्ञाकुनी
 रमणिसङ्गमा हृदयिं अुत्सुक
 जाय अष्टमी-कुमुदनायक. " (तासक ८)

ही 'मार्गप्रतीक्षा' नामक कविता सबन्ध या कामदाजातींत आहे. ज्या वृत्ताला कामदा हैं नाव केव्हा केव्हा देतात त्याला मन्दारमरन्दचम्पूकाराने दिलेलें मरालिका हैं नाव निश्चित केलेलें आहे.

७० दिण्डी दोन व्रीडा (० - । -) वा पुष्ट (- । - -)

या गणांच्या मध्ये ओक रगण वा तगण घातल्याने दिण्डीचा चरण सिद्ध होतो.

छन्दोरचना

४१०

अन्त्य आणि अुपान्त्य हीं अक्षरे गुरु हवीत; अितरत्र ओका गुरुच्या ठिकाणी दोन लघू चालतात.

(१) घोष औका 'ग्यानबा तुकाराम !'
राभुलाची ही वाट सुखाराम !
गूढ भक्तीची दाखवीत लीला
पद्म दिण्डी चालली पण्डरीला. (२६१)

(२) " मणी पडिला दाढेसि मकरतोण्डीं
सुखें हस्तेंची काढवेल प्रौढीं;
परी मूर्खाचें चित्त बोधवेना
दुधीं कूर्मींच्या पाळवेल सेना. " (तुकाराम पृ. २/५८८)

हें ४२८० वें पद्य द्वादशपदी आहे. वणीकर गोविन्दकवीचे 'काय साड्यां
सौन्दर्य मानवींचे' (पस २/२९२) आणि आनन्दतनयकृत पूतनावधांतील
'कथा औके कल्याण कौरवेशा' आणि 'देव जाणे हा भाव सखे माझा' आणि
पुढील पद्यहि हीं सारीं दिण्डी जातीचीं आहेत. ध्रुवाख्यानांतील दिण्ड्यांची रचना
शिथिल आहे परन्तु ओरळ्ही अितरें वान्धेसूद लिहिणाऱ्या रघुनाथपण्डिताच्या
दमयन्तीस्वयंवरांतील दिण्ड्यांची रचना शिथिल असावी याचे मात्र आश्र्य
वाटते.

(३) "रामनामाची गती कोण जाणे ?
जाणताती कैलासपती राणे. ध्रु०
किटकपक्ष्यादी मोक्षपदा जाती
तेथ अितरांची कोण कथा गा ती ?

* * *

मन्त्र माझ्या शिकविला मायबांपें,
म्हणे गेली आनन्दतनय पापें. "

सर्वसङ्ग्रह मासिकांतील पदसङ्ग्रह (१/४)

४ हरावर्तनी

७१ 'किंडिकणी' [| - - - | - - - | - - - | - - -]

७२ 'अविनाशी' [| - - - | - - - | - - - | - -]

७३ 'दन्तसूचि' [| - - - | - - - | - - - | - - - | - +]

७४ 'वरमङ्गला' [| - - - | - - - | - - - | - - -]

७५ 'सुरमन्दिर' [| - - - | - - -]

७६ 'वीणावती' [| - - - | - - - | - - - | - -]

७१ 'किंडिकणी' [| - - - | - - - | - - - | - - -]

(१) " णवजलहरेहिं व जललव मुअंतेहिं

दढकटिणपविवलय परिवद्धदन्तेहिं

रणझणिय मणिकिंडिकणीसोहमाणेहि

अणवरयपरियलिय करडयलदाणेहिं " (पुणा ७/१३/१)

णायकुमारचरितु या प्राकृत काव्यात ७ वा सन्धि, १३ वें कडवें, ९ वा सन्धि, २० वें कडवें हीं या जातीत आहेत.

(२) " अुरला दिवस अल्प, घोडे थकुनि चूर

पथ रानि चढणीत, घर राहिले दूर. धु०

असशील घरि आज, तू गे वधत वाट,

प्राण स्वनयनांत, पोटांत काहूर " ! १ (तासक २०४)

७२ 'अविनाशी' [| - - - | - - - | - - - | - -]

" अविनाशी सुख तें ऽ मज पामराला

प्रभु दभि तर शोक करू मी कशाला ?

स्वर्गी नसे दुक्ख, मरणाचि वार्ता

परि प्रीति सुखशान्ति प्रभुची मनाला." (अुस ६३५)

७३ 'दन्तसूचि' } [| - - - | - - - | - - - | - - - | - - - | - -]

" वदसि यदि किंविदपि दन्तसूचिकौमुदी हरति दरतिमिरमतिघोरम्
स्फुरदधरसीधवे तववदनचन्द्रमा रोचयति लोचनचकोरम्

सत्यमेवासि यदि सुदति मयि कोपिनी देहि खरनखरशरघातम्
घटय भुजवन्धनं जनय रदखण्डनं यने वा भवति सुखजातम् ”
हा (गीगो १९ वा) सबन्ध प्रबन्ध या दन्तश्चिजातींत आहे.

७४ ‘वरमङ्गला’ [- ~ - | - ~ - | - ~ - | - ~ -]

वरमङ्गला हें नांव ज्या प्राचीन प्राकृत पद्यावरून दिलें आहे तें पद्य माझे
(पृ. २१-२२ वर) दिलेच आहे. येथे काही ओकीकडेला पडलेलीं अुदाहरणे
देतों.

(१) “ विकचकणोत्पलस्पर्धितरलेक्षणाः
केलितालक्षणत्कनकमयकड्कणाः
सरसनखराजिविन्धुरितभुजमण्डलाः
काञ्चिकोल्लासवशादर्शितोरुक्षलाः ” * (सोय १/१५-१६)

(२) “ या भविष्याचिया दिव्य कारागिरा
कोण रोधील ? दे कोण कर सागरा ? ध्रु०
शूल राजा, तुझा रक्त त्यांचे पिवो,
गृषगण भक्षण्या पुण्यगात्रां शिवो,
दुर्गिं त्यांचीं शिरे अधम कुणि लोम्बवो,
अन्त समजूनको हा नृपा पामरा ! ” १ (तासक १५८)

गीतगोविन्दांतील १३ वा प्रबन्ध, ‘हिन्दभू वाञ्छिते०’ (गोक २४),
रेन्दाळकरकृत ‘अमृतसरिता जिथे गर्जती अुसळती ’ हें पद्य, ‘पूर्णाहुति’
(तासक २०३) आणि ‘रोहिणीस’ (पारा १०३) हीं या वरमङ्गलाजातींत
आहेत.

७५ ‘सुरमन्दिर’ [| - ~ - | - ~ -]

“ अतुल तव कृति अति भ्रमावि मति ओश्वरा ! ध्रु०
वर्षती मेघजल

* हें पद्य गद्य समजून गद्यासारखें छापलेले आहे. परन्तु हें ओक नवीन प्रकारचे
पण पद्यच आहे हें Dr. A. Venkatasubbiya यांनी प्रकाशित केले. वस्तुतः
हा पद्यप्रकार नवीन नाही.

शान्तविति भूमितल
सलिल मग त्यजुनि मल
जात सुरमनिदरा ” (गोवा १)

‘ वधूवरयोः शुभं भवतु ! ’ (तासक १८९) ही कविता याच जातींत आहे.
७६ ‘ वीणावती ’ [। ० - - । ० - - । ० - - । ० -]

“ धुमे नाद तो सुन्दरीच्या करीं
मर्नी अन्तरींही विराल्या परी
तशा हृदयिंच्या सर्व तारा त्वरें
म्हणूं लागल्या गान ओकस्वरें—
म्हणोनी करीं शान्त झाली गती
विचारान्तरीं लीन वीणावती,
तिने अुधलितां नादरत्नाकरा
मनोवृत्ति सान्याहि आल्या भरा.” (गोवा १९६)

कोल्हटकरांचे ‘ कपोला कपोलाचि अीच्या सरी ’ हें पद्य या वीणावती-
जातीचेंच आहे.

वर्ग २ रा

अर्धसम जाति

१ पद्मावर्तनी

७७ ‘ तामसी ’	{ [- प प प प - +] [- प प - +] }
७८ ‘ विजयिनी ’	{ [- प प प प - +] [- - + + ८० +] }
७९ ‘ मणिहार ’	{ [- प प प प ० +] [- प प प ० +] }
८० “ कुसुमवली ”	{ [। प प - +] [। प प प प - +] }
८१ ‘ मन्मथसुन्दर ’	{ [। प प प - - +] [। प प प प] }

८२ 'सदामणिडता'	{ [। प । प] [। प । प । प । - - +] }
८३ 'सीमारेषा'	{ [। प । प । प । - - +] [। प । - - +] }
८४ 'हरिपद'	{ [। प । प । प । + स ~ +] [। प । - +] }
८५ 'विहङ्गमाला'	{ [। - - + स ~ । +] [। प । प । प । + स ~ +] }
८६ 'श्रीरङ्ग'	{ [- । प । प । प । - +] [- । प । प । - +] }
८७ "विषचषक"	{ [- । प । प । - +] [- । प । प । - + , - + । - +] }
८८ 'मदनमञ्जरी'	{ [- । प । प । प । - +] [- । प । - +] }
८९ 'रत्नमाला'	{ [। प । प । प । +] [। प । प । - +] }
९० 'माया'	{ [- - । प । - +] [। प । प । प । - +] }
९१ "रक्षा"	{ [। प । प । प । - +] [। प । - +] }
९२ "गगनचपला"	{ [। प । - +] [। प । प । प । - +] }
९३ 'जन्मभू'	{ [- । प । प । प । व +] [- । प । - + स्स - । प । व +] }
९४ 'मुद्रिका'	{ [- । प । प । व +] [- । प । - + स्स - । प । व +] }
९५ 'तर्कयुक्ति'	{ [- । प । प । प । व +] [। प । प । प । व +] }
९६ 'स्वर्गदारिका'	{ [। प । व + , अु । प । व +] [- । प । प । प । व +] }

१७ ‘सवत्सा’	{ [अ॑प॒०॒+] { [-॑प॑प॑प॑प॒०॒+] }
१८ ‘राजेश्वरी’	{ [प॑०॒+, अ॑प॑प॒०॒+] { [॑प॑प॑प॑०॒+] }
१९ “रणरझग”	{ [॑प॑प॑] { [॑प॑प॑प॑०॒+] }
१०० ‘केशवकरणी’	{ [॑प॑प॑प॑०॒+] { [अ॑प॑०॒+] }
१०१ ‘जीवनध्वनि’	{ [अ॑प॑०॒+] { [॑प॑प॑प॑०॒+] }
१०२ ‘जानकी’	{ [॑प॑प॑प॑०॒+] { [-॑प॑०॒+] }
१०३ ‘यदु’	{ [-॑प॑०॒+] { [॑प॑प॑प॑०॒+] }
१०४ ‘सत्कीर्ति’	{ [॑प॑प॑प॑०॒+] { [॑प॑०॒+] }
१०५ ‘नन्दनन्दन’	{ [॑प॑०॒+] { [॑प॑प॑प॑०॒+] }
१०६ ‘नवतरुणी’	{ [॑प॑+, अ॑प॑+] { [-॑प॑प॑प॑+] }
१०७ ‘शरण’	{ [-॑प॑प॑प॑+] { [-॑प॑+] }
१०८ ‘वलिका’	{ [--॑१५०१५१५१+] { [-॑प॑प॑१५०१५१५१+] }
१०९ ‘सुन्दरयादव’	{ [प॑+, अ॑प॑+] { [॑प॑प॑प॑+] }
११० ‘स्वतन्त्र’	{ [॑प॑प॑प॑+] { [॑प॑+, अ॑प॑+] }
१११ ‘बन्धु’	{ [॑प॑प॑] { [॑प॑प॑प॑+] }

छन्दोरचना

४१६

११२ 'माधवकरणी'	{ [। प । प । प । +] [अु । प । +]
११३ 'गाधिज'	{ [अु । प । +] [। प । प । प । +]
११४ "मूढा"	{ [। प । +] [। प । प । प । +]
११५ 'अभिमन्यु'	{ [अु । - +] [। प । + , अु । प । +]
११६ "श्रामती"	{ [। प । प] [। प । प । प]
११७ 'आर्योद्धरिणी'	{ [। प । - - +] [। प । प । - - +]
११८ 'चरणरज'	{ [। प । प] [। प । - - + १११ - - +]
११९ 'कोमलगात्री'	{ [। - । - - + १११ । प । - +] [- । प । प । - +]
१२० 'सर्वगामिनी'	{ [। - - + १११ । प । - +] [- । प । प । - +]
१२१ 'सुखकन्द'	{ [- । प । प । - +] [- । प । प । +]
१२२ 'बालमनीषा'	{ [- - । प । - +] [- । प । प । - +]
१२३ 'यशोदा'	{ [- । प । प । - +] [- । प । - +]
१२४ 'मदनशर'	{ [- । प । - +] [- । प । प । - +]
१२५ 'अङ्गूर'	{ [- । - - + १११ । प । - +] [- । प । - +]
१२६ 'चन्द्रभागा'	{ [। - - + १११ । प । - +] [- - । - - +]

- | | |
|--|--|
| १२७ 'श्रीकान्त' | { [- प ऊ +]
[ऊ प ऊ +] } |
| १२८ 'विजयश्री' | { [- - - + s s प ऊ +]
[- प प ऊ +] } |
| १२९ 'चिद्रघन' | { [- प ऊ +]
[- - - + s s प ऊ +] } |
| १३० 'सुमकलिका' | { [प +]
[- प प +] } |
| १३१ 'नृपममता' | { [- प - +]
[- प - + , s - ऊ +] } |
| १३२ 'मृगपद्धिक' | { [- - - + s s - - + s s]
[प - +] } |
| १३३ 'शशिकान्ति' | { [प - +]
[- प प] } |
| १३४ 'शशिचारुमुखी' | { [प + s ऊ +]
[- प + s ऊ +] } |
| १३५ 'नवरङ्ग' | { [- - + s s - - +]
[प - - +] } |
| १३६ "मुक्ताफलमाल" | { [प - +]
[प +] } |
| १३७ 'तामसी' | { [- प प प प - +] मदनतत्वार
[- प प - +] भूपति |
| “ पाहुनी आर्त गणगोत पेटला पोत तथाची
ज्योत तरल जी अुठली
हृदयांत अेकदा तीच कृतीमधि वठली;
तामसी शक्तिला लाथ मारुनी मात औन
जोमांत कर्णी दर वेळी
बन्धांत कोण कल्होळ तिचे कवटाळी ? ” (सा-स्फूर्मा २१) | |

७८ 'विजयिनी' { [-।।।।।।।।।।।।] खण्डित
[-।।।।।।।।।।।।]

"तळहातीं टेकुनी ही स्वशिरातें वैसली ! श्र०

मस्तकीं केश विखुरले, श्वास चालले, अशु
लोटले, गळे जळ खाली,
चिन्तेने पोळली.

होती ती सिंहासनीं भाग्यशालिनी धनी
विजयिनी परी तिज खाली
दुर्देवं ओढिली." (विक ८)

'विरही' (विक १०५) आणि 'प्रभुराया धाव' (अुस ४०६) या
कविता याच विजयिनीजातींत आहेत.

७९ 'मणिहार' { [-।।।।।।।।।।।।]]
[-।।।।।।।।।।।।] कमललोचना

"चट अुठावल्या धनघटा, पडति पटपटा विन्दु,
कटितटासि बळकट धरा.

आता पूर नव्यासि भरपूर येअल मग शूर
कसा येतो धरा ?

हा पवन भयङ्कर, भुवनसख्याविण अवन
कोण करि, पवनघनाहुनि वरा

ही शङ्का मज भयकम्पा देति, कुणि सम्पा-
दणि तरि करा.

किति सञ्चित हिनमति वञ्चित मज गडे
किञ्चित् सुख नये दिसून्

अतिसुन्दर तनु, कुच मन्दरगिरिसम, कुन्द-
रदन काय असून्

अशि मणित तनु केली खण्डित पति कुठ
धुणिडत वसला रसून् ?

अकलडिकत कुल, मन शांडिकत, केलि तनु
 अडिकत मन्मथ घुसून.
 'मणिहार' सकल तनुभार, विकल संसार, करिल कोण
 पार ? कठिण साकडे !
 किति चिन्ता करू भगवन्ता मनामधि ? सन्तापुनि
 येतें रडें !” (गला ५६)

८० “कुसुमबळी” { [। प । प । - +] वंशमणि
 [। प । प । प । प । - +] कपिवीर

“ या वेलीवर फुलले मोहक फूल,
 कुणि साड्यावें प्रभुमस्तकिं हें जाऊल, अथवा
 होय तिथेच मल्लू ?
 हा पडलेला दिसतो फत्तर काळा,
 कुणि साड्यावें पडतिल कण्ठीं माळा, किंवा
 लाथा नित्य कपाळा ? ” (फागकृ-ज्ञाप्र २३/२/३४)

८१ ‘मन्मथसुन्दर’ { [प । प । प । -- +] हरिभगिनी
 [। प । प । प । प] वनहरिणी

“ मन्मथसुन्दर चिन्मय माधव सन्मतिमोहन नीलतनू
 ती रतिसानिभ, कीरगिरा, नवनीरजनेत्र युगाकृति केली
 सत्य सनातन नित्यनिरञ्जन कौस्तुभकन्धर लोकमती
 पीनकुचा, लघुमीनसुचञ्चल मानवती अभिधान नव्हाळी,
 तो स्मर, हे रति, तो घन हे विज, तो तरुनायक हीच लता,
 मानवरूप, धरानत होअुनि अनन्दनन्दन वन्दित भाळी.” (आपस ८२ वें)

कवीला आपले नांव ग्रथित करायचे असल्याने अन्त्यचरणांत भेद पडला आहे. नाहीतर हें मदिरा आणि हेमकला मिळून होणाऱ्या अर्धसमवृत्ताचेंच शुदाहरण शाळे असतें.

छन्दोरचना

४२०

८२ 'सदामणिडता' { [। प । प] पादाकुलक
[। प । प । प । - - +] हरिभगिनी

" ब्रिटेनिये जय ब्रिटेनिये ! धु०

जगदीशाची तू प्रिय भारी

तोच दयाघन तव कैवारी, तूहि तयाला वश विनयें. १

किती सङ्कटे आलीं गेलीं,

सोपानासम तीं तुज झालीं, सदामणिडता तू विजयें. २ " (टिक २२२)

वा. रा. बोकिल यांची 'प्रेमा नलगे मुळि कारण तें' (माल ५२) ही कविता या सदामणिडताजातीतच आहे.

८३ 'सीमारेषा' { [। प । प । प । - - +] हरिभगिनी
[। प । - - +] अचलगति

(१) " चित्रपटावर रम्याकृतिच्या सीमारेषा परोपरी
रङ्ग कधी वठतील परी ? " (गोवा ७८)

(२) " वसन्तांतली फुलली वेली पलवपाशीं वृक्ष धरी
बहुनी झाला दीन जरी.

सहस्रकर रवि नको, कुसुदिनी हासे बघुनी चन्द्राला
अुरली ओक कला ज्याला." (कुमार-रमा संटो १९२६)

' काही अिणग्रजी कविता वाचून ' (गोवा ७६) आणि ' कां ? ' (गोवा २२९), ' परक्या देशांतील घृष्टस्था ' (अशाक १३२) या कविता या सीमारेषाजातीत आहेत.

८४ 'हरिपद' { [। प । प । प । + ८ ~ +] प्रियलोचना
[। प । - +] शुद्धसती

" हरिपदकमलीं निवास वा ८८ करि मम सतत मना रे ! धु०

घन मिळवाया क्षिजबुनि काया शेवटि वदशी 'हाय ! ' रे

सेबुनि धनिकजना रे. १

परवनितेशी लम्पट होशी, ढळग तुझे हे काय रे ?

जाशिल यमसदना रे " २ (खाक ६५)

८५ 'विहळामाला' { [| - - + 5 ० | +]
 [| प | प | प | + 5 ० +] प्रियलोचना

"सुमना डोल रे
 विहळामाला चित्ताविनोदा काढिल मग मधु बोल रे." (टेआ ३/७१)

८६ 'श्रीरळग' { [- | प | प | प | - +] भवानी खण्डित
 [- | प | प | - +] भूषणि

(१) " श्रीरळग गोपिकोत्सळग धरनि करि रळग
 हरी हा बाअी !
 कुञ्जांत मातला वसन्त साळगं काअी ? " (राला ८४)

(२) " कामिनी हंसगामिनी कि सौदामिनी
 चमकती व्योर्मी,
 सखिवृन्द जाति वारूळा गात आरामी.
 लाझुनी झुटण, न्हाझुनी, केस झुदवुनी
 गुम्फुनी वेणी
 मुद, चन्द्रकोर, केवडा, फुलांची श्रेणी.
 सावरुन् मस्तकावरुन् पदर करि धरुन्
 चालतां झोके
 स्मरध्वजा गोल नारळी पाठिवर फडके.
 श्रीरळगापदाबर्जी दळग पन्त कविभृळग
 गुजतो रामी—
 सखिवृन्द जाति वारूळा गात आरामी."

(वि. सो. सरवटे वाचिवहार १२९)

'हे मना सोड कल्यना' (किग्र ३३६), 'सुकुमार असुनितू फार' (किग्र ५७३),
 माधवानुजकृत 'पर्वती' (मानुक ३९) अित्यादि कविता या श्रीरळग
 जारीत आहेत, 'मला काय मिळाले आहे !' (टिक १०३) या पद्यांत
 समचरण केव्हा केव्हा [- | प | प | +] असे आहेत.

८७ “विषचषक” { [- | प | प | - +] भूपति
 { [- | प | प | - +, - - | - +] भवानी

श्रीरङ्गजातीच्या व्यत्ययाने ही विषचषकजाति सिद्ध होते. समचरणांत तिसच्या आवर्तनाच्या मध्यावरच तेवढे खण्डन असते.

“टाकिला पिझुनि ओकदा विषाचा प्याला
 प्रीतिचा, तुझ्या हातचा; मीपणा गेला, त्वन्मय झाला.
 आनंधळा दाण्डगा बाझी ! मम विश्वास
 चढविले तुला वर देवच तू मम खासड्या समयास.”

(घा—मधुमा १०)

या लावर्णीतील अितर द्विपद्यांतील समचरणांत दोन दोन मात्रा अुण्या आहेत.

८८ ‘मदनमञ्जरी’ { [- | प | प | प | - +] भवानी
 { [- | प | - +] अुद्धव

(१) “ही कामाची तल्वार करिल ज्या वार ठार तो समजा
 नव मदनमञ्जरी अुमजा.” (देमृ ५४)

(२) “चहुकडे ढगांच्या माळा,
 अुभि दरडीवर ती बाला. घृ०
 वायुची बसे थाप ती, चिरगुटे अुडति, केस भुरभुरती,
 कां चढली दरडीवरती ? ” १ (तासक १५५)

ताम्बेकृत ‘जगाहून भिन्न’ (तासक ५) आणि कुमारयशोदकृत ‘आवाहन’ ‘गोड वेड’ (कुयशो ४, ५९) या कविता मदनमञ्जरीजातीत आहेत.

८९ ‘रत्नमाला’ { [| प | प | प | +] चन्द्रकान्त
 { [| प | प | प | - +] लचड्गलता

(१) “येअी कविबाला भेटाया रसिकाला. घृ०
 अिन्दु वितरि तिज रचिर कान्ति निज, अुदधि रत्नमाला,
 सुगन्ध अर्पी फुले सुगन्धित, माशत दावि पथाला.”

(टे—आमा जुलै १९२८)

(२) “ ब्रह्माण्ड व्यापुनि अुरला, तो हा धर्मसखा अपुला. धु० ज्या वृक्षाचें मूळ रोविले शोषशिरावरती शेवट जाअी भेदुनि गगना, शोषभाग या जगतीं.” १(टेआ ३/९२)

९० ‘माया’ { [- - | प | - +]
[| प | प | प | - +] लवङ्गलता

“ माया मला भ्रमविते वाया
दया करा, तुजवीण कोण मज अन्य क्षम ताराया ?
छाया स्वकृपेची गणराया,
दीन लीन या दासावर कर, पोटी घे अन्याया.
पायां अर्पण केली काया

ध्यान तुझें मानसा लागलें, अन्य सुचे न जना या.” (विक १२८)

गोविन्दकविकृत “ कोठे जाशी राष्ट्राणा ? ” (गोक ३०), आणि ‘अवमानिता’ (तासक १९०) या कविता या मायाजातीत आहेत.

९१ “ रक्षा ” { [| प | प | प | - +] लवङ्गलता
[| प | - +] शुद्धसती

“ येशि कशाला दारी
ऐसा ऐन दुपारी ? धु०

भीक हवी जरि झोळि रिती परि दिसते कां तरि सारी ?
रीत दिसे तव न्यारी !

हुकलें खल्वत, नेओी गल्वत परमुलुखा व्यापारी,
श्रमशी व्यर्थ किनारी.

राखेचे थर बसुनि जिच्यावर ठिणगी जी पिचणारी,
फुळ्कर तिजसि न मारी.” (यग ७०)

९२ “ गगनचपला ” { [| प | - +] शुद्धसती
[| प | प | प | - +] लवङ्गलता

रक्षाजातीच्या व्यत्ययाने गगनचपलाजाति सिद्ध होते.

(१) चपला गगनीं तुटली

तनमन लागुनि प्राण वेधले चन्द्रज्योत जशि सुटली.” (प्रक १९५)

छन्दोरचना

४२४

‘ध्यान तुझें दिनरजनी’ या चरणाने आरम्भित होणारी ही लावणी गगन-चपलाजातीत आहे.

(२) “ सा विरहे तव दीना
माधव मनसिजविश्वभयादिव भावनया त्वयि लीना ”

हें गीतगोविन्दांतील ८ व्या प्रबन्धाचें ध्रुवपद तेवढे या संयुक्तमात्रावलीचें आहे.

९३ ‘जन्मभू’ { [- | प | प | प | ० +] कमल्लोचना
{ [- | प | + + ५५ - | प | ० +]

या द्विपदीतील दुसरा चरण मुख्यत्वें पुढील म्हणजे मुद्रिकाजातीत आढळतो. तो [- | प | - +] आणि [- | प | ० +] अशा दोन मात्रावली मिळून होतो. मधला दोन मात्रांचा काल १४ व्या मात्रेवर न घेतां वहुशः १२व्या मात्रेवर घेण्यांत येतो. तसें करावयाचें असेल तरच ११ वी नि १२ वी मात्रा मिळून गुरु अक्षर असावें लागतें.

“ मा सान्जफेरि अुरकुनी डोऱ्यावरी निमुट बैसलों,
जन्मभूकडे पाहूनी –० अस्वस्थ क्षणिं जाहलों.
मातींत रोखिले नयन तरल होअून आर्द्र जाहले,
चिमटींत ढिपळ घेवोनी –० वर नभाकडे फेकिले ! ”

(आ-किमा, जा १९३३)

९४ ‘मुद्रिका’ { [- | प | प | ० +] लीलारति
{ [- | प | + + ५५ - | प | ० +]

या जातीला नाव ‘मुद्रिके राम टाकूनि अलिस तू कशी ?’ या अत्यन्त शिथिल अशा स्त्रीगीतावरून पडले आहे. हें पद्य जिज्ञासुंस, खण्डेराव विनायक पुरंदरे यांनी प्रकाशित केलेले ‘स्त्रियांचीं गाणीं’ या पुस्तकात २४ व्या पृष्ठावर सापडेल. आधुनिक मराठी कवितेत या जातीत गाणीं रचायला आरम्भ ताम्हे यांच्या ‘तू हुवेहूब साभुली त्याच मूर्तिची’ या सरस कवितेच्या प्रसिद्धी-पासून झाला.

(१) “ तू हुवेहूब साभुली त्याच मूर्तिची—
हरपली दिवऱ्यात झाली –० जी मूर्ति साभुली तिची.” (तातक ८९)

या कवितेत अन्तरा नाही; पण [- । प । व +] या मात्रावलीचा अन्तरा घातल्याने रमणीयता वाढते.

(२) तू लावण्याची सखे, पुष्पवाटिका—

“ ही स्तुति समजूंका टीका—० ही प्रेमचाडुनीति का ? ”

कोकिळाच गमशी, गळा तुझा चाड्याला—

“ का सूचवितां मग माझा—० हासुनी वर्ण सावळा ?

निर्दोष अहां का स्वता

मम दोष म्हणुन सुचवितां ? ”—

मी बरें कलङ्कित चन्द्र नि तू चन्द्रिका.

ही प्रेमखूण पटली का ?—० घालुं दे स्वर्ण-मुद्रिका ! ” (२६२)

‘वियोगिनीचे पुण्यस्मरण’ (गिका ७६) ही कविता अशी अन्तर्ज्ञासह आहे.

९५ ‘तर्क्युक्ति’ { [- । प । प । प । व +] कमललोचना
[। प । प । प । व +] समुदितमदना

“ हा जरठकुमारीविवाह शाखें अधमाधम मानिती

नरकपात निश्चये घडवि तो, तर्क्युक्ति शिकविती.” (देशा १२).

९६ ‘स्वर्गदारिका’ { [। प । व + , शु । प । व +] सूर्यकला
[- । प । प । प । व +] कमललोचना

“ अहा अुषासुन्दरी पातली, अहा अुषासुन्दरी

ही स्वर्गदारिका मुखासि दावित आली अवनीवरी.

दूरी तिमिरावली दवऱ्युनी दूरी तिमिरावली

ही अङ्गिरसांची राणी दावित मार्गी सरसावली.

अथि अुषे देवते नरी अम्हां जागवीं,

दे साई सम्पदा जिङ्कायाला नवी.

अुदार दे वैभवा मनुजसखि, अुदार दे वैभवा,

जें वैभव अमुचें होअिल देवी नवल सदा मानवां ”

(भाद-सदृ १४/६)

पण या पद्यांत शिथिलता आहे. काही द्विपद्या नवतरणीच्या आहेत.

९७ “सवत्सा” { [अ१ प१ उ१ +] पर्वती
 [-१ प१ प१ प१ उ१ +] कमललोचना

“बघा ती पवळी मज हिणविते,
 माझ्याच देखतां वत्साला ती रोज रोज पाजिते;
 काढिल्या राड्गोळ्या अड्गणीं
 बाहेरुनि येतां प्रियकर हासे आनन्दाने मर्नी.” (सोचौ)

९८ ‘राजेश्वरी’ { [१ प१ उ१ + , अ१ प१ उ१ +] सूर्यकला
 [१ प१ प१ प१ उ१ +] समुदितमदना

(१) “रामकृष्ण नरहरी, विठोबा रामकृष्ण नरहरी !
 कधि रे कधि रे कधि रे डोळां दाखविशिल पण्ठरी ?

(माधव-पस ३/४७३)

(२) “दाविं मला श्रीहरी सखये, दाविं मला श्रीहरी
 ललिते नमितें तव पदपळ्कज, दया करी मजवरी. धु०
 पातळ हें चन्दिरी सखये, पातळ हें चन्दिरी
 गाडे न लागे वाखि, मला गे कञ्चुकि ही भरजरी.
 न रुचे कण्ठीं सरी सखये, न रुचे कण्ठीं सरी,
 मुदराखडिचा भार होतसे, साजणि माझ्या शिरी.” (खाक ८२)

(३) “दूर दिसे टेकडी जेथुनी सूर्य वेतसे अुडी;
 राड्ग पञ्यांची तेथे राही सदासर्वदा खडी.
 बाग तिथे मोहरे, हिणडती राड्गात फुलपाखरें;
 परागांत रड्गल्या पञ्यांचे रूप किती साजिरें !
 महाल मोठा भला पञ्यांनी रमणीस्तव बान्धिला,
 शोभा त्यांची पाहुनि चिर्तीं चन्द्रहि वेडावला.
 फूलपाकळ्यावरी दवाच्या चकचकती झालरी,
 आणि झोपली मधे पञ्यांची सुन्दर राजेश्वरी.” (गोत)

‘विपस’ (६) आणि अुदासकृत ‘काळ्याच्या पझरी’ (दाम ३२) या
 कविताहि या राजेश्वरीजातीत आहेत.

१९ “रणरङ्गा” { [। प । प] पादाकुलक
[। प । प । प । ० +] समुदितमदना

“ चल, निशाण धर हें करीं, पुढे चल नेटाने वरिवरी. ४०

युद्ध माजले चहुंवाजूला

वीराला प्रतीराहि भिडला, अुठली दड्गल खरी. १

समश्वरींची खणखण चाले,

तुटती भाल्यावरती भाले, चमकुनि बिजलीपरी. ” २

(गिका ४५)

१०० ‘केशवकरणी’ { [। प । प । प । ० +] समुदितमदना
[अु । प । ० +] पर्वती

या जातीचे नाव रामजोशीकृत ‘केशवकरणी अङ्गुत लीला नारायण तो
कसा’ (राला १३) या पद्यावरून दिले आहे.

(१) “ भक्तासाठी तो जगजेठी बसून माळ्यावर
पाखरे अुडवी सारङ्गधर ” (तुका-पस १/१३७)

हें पद्य अधिक जुने आहे. ‘सख्या वसन्तवाता’ (दक १९) ‘आलिङ्गन’
(रेक १/४७), ‘बालकवीने गायन’ (माक ५७), ‘पाटिल’ (पारा ८),
'जिवलगेच्या हृदयासाठी' (पारा ४५) अित्यादि कवितांत अन्तरा नाही.
बहुशः [- । प । प । ० +] या लीलारतिमात्रावलीचा अन्तरा असतो. याचे
अुदाहरण मागे ३३८ व्या पृष्ठावर दिलेंच आहे.

१०१ ‘जीवनध्वनि’ { [अु । प । ० +] पर्वती
[। प । प । प । ० +] समुदितमदना

केशवकरणीच्या व्यत्याने जीवनध्वनिजाति सिद्ध होते.

“ खळखळे प्रीतीची वाहिनी

चहूंकडे मधुमञ्जुळ निघतो कसा जीवनध्वनी ?

रडशी कां तूच गान भड्गुनी ?

घे धुबुनी गड्गेंत वाहत्या हात तूहि रड्गुनी. ” (तासक १२९)

‘दास्यविमोचन’ (अुस २१९), ‘हृदयपरीक्षा’ (पपि १०४), आणि

‘कळी खुडणारास’—(पपि १०६) या कविता जीवनध्वनिजातीच्याच आहेत.
मात्र विषम चरणांतील आद्यतालकपूर्व गण अुलटून पुढे ढकलिला आहे.

“ बापा करुणाकरा अश्वरा

हा माझा तू म्हणाशि जयाला धन्य मनुज तो खरा.”

ही द्विपदी वस्तुतः

“ अश्वरा बापा करुणाकरा

हा माझा तू म्हणाशि जयाला धन्य मनुज तो खरा ”

अशीच आहे.

१०२ ‘जानकी’ { [। प । प । प । ० +] समुदितमदना
 { [- । प । ० +] भरतखण्ड

(१) “ स्वहित पाहिजे तरि तुज सखया ऐक साड्यगातों मती,
स्मर राम जानकी-पती.” (विपस ६४ वैं)

(२) “ बाळपर्णीचा काळ सुखाचा आठवतो घडिघडी,
आशि न ये फिरुनि कधि घडी.

किति हैसेने टाकिलि असती त्यांत मागुती अुडी,
परि दुबळी मानवकुडी.” (देशा २२)

(३) “ स्वयंवराच्या समर्थीं पाहुनि राममूर्ति सावळी
किति लाज मला वाटली ! ” (मामाह-कस २/११७)

१०३ ‘यदु’ { [- । प । ० +] भरतखण्ड
 { [। प । प । प । ० +] समुदितमदना

जानकी जातीचा व्यत्यय पुढील ऐकुलत्या ऐक पद्यांत पहायला मिळतो :—

“ यदु घालुनिया धनुवरी
सरसर रररर बाण सोडितां गिळिले रजनीचरीं.” (पाण)

१०४ ‘सत्कीर्ति’ { [। प । प । प । ० +] समुदितमदना
 { [। प । ० +]

“ अकपट होअुनि थोरलहाना समदृष्टीने भजा,
अन्यायपर्यं न जा.

सदसद्विचार करूनी लोकीं सत्कीर्तीनि सजा,
द्या कोणा नच अिजा.

सत्यवचन राखल्यास न टळा, कथितों या हितगुजा,
व्हा सावध, नच निजा.” (अनन्त फन्दी.)

या जातीचा व्यत्यय म्हणजे पुढील पद्याची नन्दनन्दनजाति होय.

१०५ ‘नन्दनन्दन’ { [। प । ० +]
[। प । प । प । ० +] समुदितमदना

(१) “नन्दाच्या नन्दना
नवनीरदतनु कोमलगात्रा दानवकुलकन्दना.” (देक २९)

(२) “हृदयसागरामधी
कुणी लोटिली आशानौका समजणार हें कधी ?
नभांत घनदाट या
कुडुने बरें हा किरण धावतो ? कोण धाडितें तया ? ”

(मस-रमा ७/११)

ना. धों. ताम्हनकर यांची ‘वञ्चना’ (स्त्रीमा ७७ वा) ही कविता या नन्दनन्दनजातीत आहे.

१०६ ‘नवतरुणी’, { [। प । + , अ॒ । प । +] चन्द्रकला
[- । प । प । प । +] अरुणप्रभा

या जातीचे नाव ‘माळिण नवतरुणी’ या पद्यावरून ठेविले आहे. ‘तरुण कुलिन गोरा’ हें शारदेंतील पद, ‘सृष्टीची करमणुकीची घटका’ (टिक ५४) ‘प्रियकर हिन्दीस्तान’ (टिक २२१), ‘देविं असें वरदान’ (असू २६१ वैं) ‘वसन्तकाल’ (सुमौ ९९) अित्यादि पद्ये याच जातीची आहेत. अन्तरा बहुशः [- । प । प । ० +] या मात्रावलीचा असतो; पण पुढील पद्यांत तो भूपतिमात्रावलीचा आहे.

“अजुनि किती निजशी-सुन्दरा, अजुनि किती निजशी ?
ही प्रभात झाली तरी पुरेशी होय न झोप कशी ?

छन्दोरचना

४३०

द्वा प्रभातवायू मन्द सुशीतल वाहे,
 चहुंकडे अुषेचे हास्य भरुनिया राहे,
 अूठ नेत्र अुघडी-सुन्दरा, अूठ नेत्र अुघडी,
 शुभ शान्तिरसाची चिरमङ्गलमय आहे हीच घडी.” (रेक १/२९३)

१०७ ‘शरण’ { [- | प | प | प | +] अरुणप्रभा
 [- | प | +] सिंहनाद }

“ वद जाझुं कुणाला शरण करी जो हरण सळकटाचे,
 मी धरिन चरण त्याचे.

बहु आसवन्धु बान्धवां प्रार्थिले कथुनि दुकख मनिचे,
 तें होय विफल साचे.” (किंग ४८५)

१०८ ‘वलिका’ { [-- | + s u + s s | +]
 [- | प | प | + s u + s s | +] }

(१) तुजविण शान्ति नाही
 जीवनजयोति गे स्नेहाविण तव राहिना ही.
 भलती केलि कां ही ?
 आलिङ्गुनि तस्ला सखि बघ खेळे वलिका ही ! (२६३)

(२) “ अम्हि होअुं । घाडगऱ्याडग
 अम्हि । वाजूं छुम्छुम् । येतां तुम्ही । नाडचण्या डडग
 अम्हि होअुं । वडलिकाडग
 अम्हि । हासूं खुदकन् । या तुम्हि कलिका । तोडडण्याडग.”
 (माआ २२)

१०९ ‘सुन्दरयादव’ { [| प | + , अु | प | +] चन्द्रकला
 [| प | प | प | +] चन्द्रकान्त }

(१) “ इडकरि आणा हो—०सुन्दरयादव राणा हो,
 पञ्चप्राण व्याकुळ झाले हरिविण जाणा हो.” (केस्वा-पस १४८६)

(२) “ माया जळली का ?—० तिळही ममता नाही का ?
 आली पोटीं पोर ओकटी तीही विकतां का ? ” (देशा ६५)

(३) “ गौडळणी होअूं—० सयांनो, गौडळणी होअूं
घागारि घेअुनि पाण्यालागी यमुनेला जाअूं.” (माशि २१)

‘ जगन्नाथाचा रथोत्सव ’ (सारा १४९) हें काव्य या जातींत आहे.

११० ‘ स्वतन्त्र ’ { [१ प । प । प । +] चन्द्रकान्त
[१ प । + , अु । प । +] चन्द्रकला

सुन्दरयादवजातीच्या व्यत्ययाने पुढील पद्माची जाति सिद्ध होते.

“ स्वतन्त्र होतां देश अुद्या हा शिलेदार होणारू
शिलेदार होणारू—० पगडी शिरावरी चढणारू.” (टेआ ३/१४९)

१११ ‘ बन्धु ’ { [१ प । प] पादाकुलक
[१ प । प । प । +] चन्द्रकान्त

“ श्रान्ताला या भ्रान्ताला

या हो आश्रय तुम्हि मजला. धु०

पापदुक्खमय पन्थीं फिरलों,

सर्व जगाला पाहुनि आलों, ठाव न शान्तीला. १

प्रिय भक्तांनो, न्या हो मजला,

पायीं देवाजीच्या घाला, लावा सेवेला. २

ओकाकी मी नाही आता,

झालों तुमचा बन्धू पुरता, मजला साम्भाला. ३ (अुस ४६२)

‘ आवाहन ’ (अुस ४५५) हें पद्यहि याच जातीचें आहे.

११२ “ माधवकरणी ”, ‘ प्राणसखी ’ { [१ प । प । प । +] चन्द्रकान्त
[अु । प । +] भुवनसुन्दर

(१) “ प्राणसखे राजसे जिवाला लाविलीस झुरणी,
करीं तलमळ अन्तःकरणीं.” (प्रक २०१)

(२) “ रत्न निपजलें तें भूगर्भी पडे अन्धकारीं,
येअी वरी गारगोटी;
रविकिरणे चुम्बिती तिशी, कुतुकती मुले भारी;
प्रतिष्ठा परि ती का मोठी ?

छन्दोरचना

४३२

साधी वाढमोहिनी सहज जो असा रसाळ कवी
स्वस्थर्ठीं राही अशात;
चन्द्रशेखरा, तव 'कविता-रति' परी मला छुकवी
फुलाला जसा अुषावात.
रसिक नसेना कुणी ? जन्म ये मला गुलाबाचा,
स्वतःला कां लेखूं तुच्छ ?
खिस्तशिरीं बैसला म्हणुनि का कण्टकमुकुटाचा
होअिल कधी सुमनगुच्छ ?
विहङ्गाम होअुनि गाअीन
साद जरि दे वनराअी न;
अिन्द्रधनूं न वधे अभागी कुणी दृष्टिहीन,
म्हणुनि का वैभव तें दीन ?" (माजूस्व २६)

'अविवेकी हृदयास' (सुमौ ४४), 'वनवासी लोकवीर' (गोदू २१),
'प्रेमळ हृदयास' (गोदू २३), 'अुपासक' (यध १५५) 'वनविहार'
(यज ३६) अित्यादि कविता या माधवकरणीजार्तीत आहेत.

११३ 'गाधिज' { [अ१प१+] भुवनसुन्दर
{ [१प१प१+] चन्द्रकान्त

माधवकरणीच्या व्यत्ययाने ही गाधिजजाति होते. गाधिज हें नाव 'वसन्तीं
बघुनि मेनकेला। गाधिजमुनिने निज सुतपावर अुदकाञ्जलि दिधला' (किप्र ५०१)
या पद्यावरून दिलें आहे. मेनका नावाचें स्वतन्त्र वृत्त असल्याने तें नाव
या जातीला देतां येणार नाही. पुढील जुनें पद्य थोडे शिथिल आहे.

" चान्दणे काय सुन्दर पडले ?
त्यांत तुम्हासारखें पाखरूं अवचित सांपडले. ध्रू०
स्वस्पलावण्य हृदयि ठसले,
पदकमलापासून मुखापर्यन्त जिवीं वसले.
मुलायम चित्र कुठे असले ?
लिम्बापरि तारूण्य विसाबाविसांत मुसमुसले." (प्रक २०२)

या पद्यांत [- | प | प | ० +] या मात्रावलीचा अन्तरा आहे. 'वाअी लतिके ! ' (दक १६) आणि 'दयाघन, ज्याचा प्रभु ज्ञाला' (रेक १/१८९) अित्यादि अनेक कविता या गाधिजजातींत आहेत.

११४ "मूढा" { [१ प | +] पिशळ्या
{ [१ प | प | प | +] चन्द्रकान्त

"अगदिच तू वेडी,
वयांत या अविचारमदादिक पुरुषां बहु खोडी.
बघशी न दूरवरी,
स्वयंमन्य ते व्यसनी चञ्चल, वोधाचे वैरी." (देशा २८)

११५ 'अभिमन्यु' { [अु | - +]
{ [१ प | + , अु | प | +] चन्द्रकला

या जातीस नाव 'सकाळीं अुठुनी | धर्मानी काय केले—अभिमन्यूस बोलवीले'
या पद्यावरून देण्यांत आले आहे; पण हें पद्य फारच शिथिल आहे.

(१) "मिळाले सन्त

सन्तांचा भार—० हर्षलें मन माझें फार." (तुका-पस १/१३८)

(२) "लागला तोवा

तोवा मज वाअी—० हरिहरविष्टलरखुमाओ ! "

(माधवकवि-पस ३/४६६)

हीं पद्ये हि फार शिथिल आहेत.

'तस्करा हातीं०' (किंग ४७२), 'मुशाफिर आम्ही' (तासक ४९), 'चौघडा झाडतो' (तासक ६१) आणि गोविंद कर्वीचे 'मुरली' हें दीर्घकाव्य (गोक १०६) हीं या अभिमन्युजातील पद्ये शुद्ध आहेत.

११६ 'श्रीमती' { [१ प | प] पादाकुलक
{ [१ प | प | प] अनलज्वाला

(१) "तू श्रीमन्तिण खरी शोभशिल,
डौल किती येअल तुला ! मग अम्हा विसरशिल.
कधी पालखिंत मिरवत जाशिल,
कधि अम्यारी मेणा कधितरि रथांत वसाशिल" (देशा ५८)

(२) “सङ्गीतार्णविं लीना हो मम गायनलहरी ! धु०

अवचित अुसळे, पुनरपि मिसळे,
मोदफेन का विखरुनि जिरली गायनलहरी ? ” (विम १०२)

(३) “ तू नटरङ्गी खरा शोभशी,
नित्यनवीं बहुरूपे अम्बरि धारण करिशी. ”

विष्णुसुत अम्ब्रजकर (आमा, जू. १९३१)

‘ नवयुवती ’ (नाच १९) ही कविताहि या श्रीमती जातींतच आहे.

११७ ‘ आर्योद्धरिणी ’ { [। प । - - +] अचलगति
[। प । प । - - +] शुभगद्धगा

“ आर्योद्धरिणी श्रीभूजननी ही प्रणती
तुझिया चरणी. धु०

राष्ट्रामाजी धन्यतमा
अध्यात्माची, सकल कलांची तू जननी. १

तव सेवेशी देह दिला
स्मरुनी आधी शिवरायादी वीर-मणी. २

अुत्कर्षस्तव तव माते,
कलेशा साहूं, प्राणचि वाहूं तव चरणी. ३

कुबलयानन्द (लोशिमा)

११८ ‘ चरणरज ’ { [। प । प] पादाकुलक
[। प । - - + ५५ । - - +] सुस्वर

“ चरणि तुझ्या मज देअरी रे-० वास हरी ! धु०

चरणतळीं तव कमल विराजे
तेच करि मज देवा रे-० कल्पवरी. १

मी घालीं ना सङ्कट तुजवरि,
केवळ मज चरणाचे रे-० रजच करी. ” २ (तासक १७७)

११९ ‘ कोमलगात्री ’ { [- | - - + ५५ । प । - +] जगदीश्वरबाला
[- । प । प । - +] भूपति

- (१) “ या प्रियपात्रा –० सुचिन्ह कोमलगात्रा
 अजि कुणीकडे तरि दिवस अुगवला चित्रा ?
 प्रतिपाळ करा –० राजहंस सुकुमारा,
 चालवा स्लेह शेवटवर परम अुदारा.” (प्रक २०७)
- (२) “ दम धरू किती –० राहुनि लहरा येती,
 हा मदन, विखारी सर्प छळी अेकान्ती.
 रे मजवाणी –० नसेल दुक्खी कोणी,
 किती शहरपुण्यामधि सुखांत निजती प्राणी ! ” (प्रक १८३)
 या पद्यांत [– | प | ० +] या मात्रावलीचा अन्तरा आहे.
- १२० ‘सर्वगामिनी’ { [। – + ५५ | प | – +] नगराज
 { [– | प | प | – +] भूपति
 “ हे काला –० अगम्य तव ही करणी;
 चिनिती परन्तु न अन्त काढिती जानी.
 अमित तुझी –० सर्वगामिनी शक्ती,
 जो गर्व धरी त्या क्षणांत खर्व करी ती.” (कोगु)
- १२१ ‘सुखकन्द’ { [– | प | प | – +] भूपति
 { [– | प | प | +] सन्ताति
- (१) “ मी दीन जाहले लीन तुझ्या चरणीं रे
 तू आश्रय माझा, समाधान सारें. १
 दे मला लाभ आपुला प्रभो, दुक्खाशी
 हा लाभ लोपवा सकळ अनिष्टाशी. २
 तव छन्द खरा सुखकन्द ! तूच मम माय,
 तू ब्राप, सखा तू, तूच बन्धुराय ! ” ३ (अस ३९३)
- (२) “ नर्तना हर्षवर्तना करीना प्राणी,
 नच दुजा अभागी त्यासम जगि कोणी. शु०
 ही धरा दिसे सुस्थिरा तरी ही नाचे
 रविभवती चालू रड्गण हें हीचें.

छन्दोरचना

४३६

हा शशी पहा दिननिशीं पृथिव्याच्या भोती
करि नृत्य, नाचवी तया हिची प्रीती.

हे खगोल वेडे पिसे -० भासती
हे सदा नाचती कसे -० हासती
क्षण विश्रान्तीची नसे -० यां समृती.

बघ गडे या ढगाकडे नाचती सारे,
ही नाचे चपला, नाचतात वारे." (टिक ९३)

'नववर्षगीत' (अुस ६०९) हेंहि याच सुखकन्द जातींत आहे.

१२२ "बालमनीषा" { [-- | प | - +]
{ [- | प | प | - +] भूपति

(१) प्रार्थुनि बसतों स्वस्य न आम्ही,
किति यत्न करुनिही विफलताच परिणामी !
आणिक, साड्यग तरी जगदीशा,
पुरविशी काय तू अनुक्त बालमनीषा ? (२६४)

(२) "मजला काय वाटवै व्हावें
कुणि कुणी मला पुसतात, काय साड्यगावें ?
कधि मज गाढव वाटे व्हावें,
अभ्यास सर्व टाकून खूप खेळावें." (माअ २९)

१२३ 'यशोदा' { [- | प | प | - +] भूपति
{ [- | प | - +] अुद्धव

(१) "कारटा तुझा हा द्वाड यशोदा वाअी !
कां पडला अमुचे डार्ही ?
बैसुनिया यमुनेकाठीं डोळे मोडी,
भलतीची घागर फोडी.
सोसावी कुठवर तस्ती ?
कशी टिकल अशाने वस्ती ?

कर याची बन्दोवस्ती, ठायिं ग ठायी !
हा द्वाड यशोदा वाअी !" (राला ७३)

(२) “ अडकाठि तुला जिवलगा र केली कोणी ?

ये दिवसा नवन्यावाणी.

या शहरपुण्यामधि वाजुनि चुकला डड्का,
न हि मुळीच धरिली शड्का.

घडुं नये गोष्ट ती सहज ओकान्तीं घडली !

कशी काय तन्हा ते तुझि मज मुर्वत पडली ?

जिवघेणि कठिण ही ममता कुणिकुन नडली ?

पहा प्रभाकरांचे छन्द चुनन्दावाणी

रस भरून अक्षर छाणी.” (प्रक १७६)

‘पहाट’ या पुस्तकांतील कान्तकृत ‘वस्त्रिता’ (पृ. ३३) आणि ‘गान्हाणे’ (पृ. ४८) या कविता यशोदाजातीच्या आहेत.

‘ये धावत कृष्णावाअी’ या पद्याच्या चालीवर म्हणून ज्या कविता रचण्यांत येतात त्या यशोदाजातीच्याच असतात, ह्यांत विषमचरणांत दुसऱ्या आवर्तनांतील तिसऱ्या मात्रेनन्तर ओकदा खण्डन असते.

(३) “ हा दीन तुला वनमालि शरण या कालीं,

तुजविणे कोण या वाली ” ? (टेआ १/३४)

परन्तु विषमचरण सगळाच खण्डित करायला काय अडचण आहे ?

(४) “ नाचते क्षणीं हासते, लोपते, येते,

नववधू मला ती गमते;

आहुनी क्षणीं पाहुनी पळे चपला ती,

लागते कशाला हातीं ? ” (नाभा ६)

यशोदाजातीच्या व्यत्ययाने ‘मदनशर’ जाति सिद्ध होते.

१२४ ‘मदनशर’ { [- | प | - +] अुद्धव
{ [- | प | प | - +] भूपति

(१) “ हा वसन्त ऋतु अनिवार

करि मदनशरांचा मार बहुत वेजार.

आता काय करू मिसंसार ?

सर्पापरि गमती गडे गळ्यामधि हार.” (राला ५९)

‘(२) “ मी साड्गुनि चुकतें कान्हा
कर सोड, मला दाण्डगेपणा सोसेना.” ” (राला ५४)

१२५ ‘अक्रूर’ { [- | - + ५ ५ । प । - +] जगदीश्वरबाला
{ [- । प । - +] अुद्धव

(१) “ अजि अक्रूर हा -० नेतो श्रीकृष्णाला
सखे काळ वाखिट आला.” (ओक जुनें पद्य).

(२) “ वा नीज गडे -० नीज गडे लडिवाळा !
निज नीज माझ्या वाळा. ध्रू०

बहु दिवसांच्या -० जुन्या कुडाच्या भिन्ती
कुजुनीं त्यां भोके पडती.

त्यांमधुनी त्या -० दाखविती जगताला
दारिद्र्य आपुले वाळा.

हें कळकीचे -० जीर्ण मोडके दार
कर कर कर वाजे फार;
हें दुक्खवाने -० कण्ठुनी कथी लोकांला
दारिद्र्य आपुले वाळा.

वाहतो फट्टीतुनि वारा,
सुकवी तो अश्रूधारा;
तुज नीज म्हणे सुकुमारा !

हा सूर धरी -० माझ्या या गीताला,
निज नीज माझ्या वाळा ! ” (दक ४६)

या जातीत अनेक सुन्दर कविता आहेत; परन्तु मनोरञ्जनाच्या दुसऱ्या
दिवाळीअड्कांत प्रसिद्ध झालेल्या वालकवीच्या कवितेची आठवण थोड्यांनाच
असेल :—

“ सुखशयनीं मी -० निजले होतें वाअी,
स्वप्ने मज पडलीं काही.
त्या स्वप्नांच्या -० मनोमर्यी लीलाहीं
मन माझीं गुड्गुन जाअी.”

१२६ 'चन्द्रभागा' { [- - + ५५ । प । - +] नगराज
 { [- - । - - +]

(१) " विठ्ठला -० गजर हरिनामाचा
 झेण्डा. रोविला.
 वाळ्वण्ठी -० चन्द्रभागोचे काठीं
 डाळव माण्डीला. " (प्राचीन पद्ध)

(२) " निज माईया -० छकुल्या चिमण्या राजा !
 निज रे लडिवाळा !
 बाळ गुणी -० झोप नेलि रे कोणी ?
 जो जो जो बाळा " ! (तासक १५६)

१२७ 'श्रीकान्त' { [- । प । प । ऊ +] लीलारति
 { [ऊ । प । ऊ +] पर्वती

" दुडदुडा हरी कानडा रिंघे मन्दिरीं,
 माझी सासु गेलि बाहिरीं.
 अेकान्त वेळ श्रीकान्त न्याहळुनि वरी,
 धावत जवळी आला हरी.
 घाली हात गळ्याभीतरीं,
 दोहीं करीं कुचांते धरी,
 माझी तोडियली गरसोळी
 निज बळे मला ओढिले भुरळ घालुन
 मोहिले चित्त कान्ह्यानं " (देक १०३)

अन्य चरण मात्र अुद्धव दिसतो !

१२८ 'विजयश्री' { [- । - - + ५५ । प । ऊ +]
 { [- । प । प । ऊ +] लीलारति

" किति अधिर पहा -० अब्लख घोडा गुणी
 मम वाट बघतसे स्वार व्हावया झाणी.
 ती विजयश्री -० आणिन मी खेचुनी
 अम्हि वीर मराठे सदा यशाचे धनी. " (सोका ७७)

१२९ 'चिद्घन' { [- । प । ० +] भरतखण्ड
 { [- । - - + ५५ । प । ० +] }.

" गुरु मुखेंशि अमजुनि खुण,
 मम आत्मा हा—० देवचि की आपण.
 आढळ्ले द्वैत मीपण,
 अप्पर तोरे—० स्वयंसिद्ध स्वस्प चिद्घन.
 असं असतां भ्रमले पण
 हें वृथाच रे—० भुलले चञ्चल मन.

घे विवेक-अडूकुदा करीं,
 मग चहडुनि माध्यावरी
 त्वरें मन-गज हा आवरी
 पेलावा सत्ता-करीं
 करिं राज्य नको विव्हल
 मग काळाच्या—० मुसिं मार्खीं काजळ. " (देक ८०)

१३० 'सुमकलिका' { [। प । +] पिशङ्ग
 { [- । प । प । +] सन्तति

" गगनांतुनि गळतो
 तो बाष्पविंदु सुमकलिकेस्तव असतो.
 रुचिकर बहु राहे
 तो पुष्पांतिल रस मधुपास्तव आहे.
 मण्डप लतिकांचा
 तो वन्य खगास्तव असे पहा साचा.
 प्रीति तशी युवती,
 ती तुजमजसाठी अुद्धवली जगतीं. " (सुमौ ५७)

१३१ 'नृपममता' { [- । प । - +] अुद्धव
 { [- । प । - + , - ५० । +] मालिबाला

या जातीचें नांव 'नृपममता रामावरती' (किंग्र ५२१) या पद्यावरून
 टेविलें आहे.

(१) “ सुटलासी दीन अनाथा,
धरिलेसी मृत्यूपन्था शेवटी. ” (दक ५३)

(२) “ तव ठाव कळे न विराटा
वर्षे या तुशिया लाटा सागरा.
हें गहन शोकजल सारे
अश्रूच्या लवणे खारे सागरा. ” (च ११४)

या दोन कविता, ‘बालानन्दास’ (सुमौ २८) आणि ‘कवितेंतुनि’ (पाशा-माल १११) अित्यादि कविता अशा सरल आहेत. पण बहुशः कडव्यांतील युपान्त्य चरण तेवढा [- | प | प | प | +] भवानी खण्डित असतो. ‘यापुढे’ (विक ९), ‘पहिले चुम्बन’ (गोवा १२५), ‘प्रेम आणि मरण’ (गोवा ८७) या प्रसिद्ध कविता या प्रकारच्या नृपममताजातीत आहेत. रा. च्यम्बक गड्गाधर घारपुरे यांचे ‘लीलेचा संसार’ हें दीर्घकाळ्य याच प्रकारच्या नृपममताजातीत आहे.

३२२ ‘मृगपङ्क्त’ { [-- | - - + SS | - - + SS |]
[प | - +] }

(१) “ फुगडी खेडळ गे - ० तू पिड्गा
आलिस माझ्या सङ्गा.

फुगडी खेडळ रे - ० श्रीरङ्गा
सोडुनि धाड्गडधिड्गा. ” (तुकाराम-पस १/१६१)

(२) “ चारा सोडुनिया - ० गोकुळ हें
तरुतलि बसले आहे;
तृष्णितचि मृगपङ्क्ती - ० वघ पीती
रविकरतस जले ती. ” (देमृ ७०)

‘बाळा वत्सरा’० (दक ९), ‘पाळणा’ (वाक ४१), ‘रजनीस आव्हान (वाक ८०), ‘जादुगारीण’ (वाक ८५), ‘घुड्गुरवाळा’ (गोवा १५१), अित्यादि कविता या मृगपङ्क्तजातीत आहेत. मृगपङ्क्तीच्या प्रथमचरणाच्या अनुत्तरार्धाला दुसरा चरण जोड्वान घेअून पूर्वार्धाचा दुसरा चरण केला की चन्द्रभागाजाति होते; वा मृगपङ्क्तजाति म्हणजे चन्द्रभागाजातीचा व्यत्यय मानवा.

१३३ 'शशिकान्ति' { [। प । - +] शुद्धसती
 [- । प । प ॥ प । - +] }

भवानी मात्रावली [- । प । प ॥ प । - +] दुसऱ्या आवर्तनाच्या अन्तीं
 तोडून जीं दोन शकले होतात तीं अुलटवून जोडल्याने ही शशिकान्तिजाति होते.

(१) " अवचित या मेघांनी

शशिकान्ति चोरिली सन्धी साधुनि. " (देमृ ५५)

(२) " अरसिक किति हा शेळा

त्या सुन्दर तनुला सोडुनि आला ! " (किग्र ४८९)

(३) " ही का देवी वनिंची,

की लक्ष्मी विचरे मधुमासाची ? " (देशाप १)

'ओझरतें दर्शन' (टिक ९९) ही कविता या शशिकान्ति जारीत आहे.

१३४ 'शशिचारुमुखी' { [। प । + ८० +]
 [- । प । + ८० +] } राजसा

" नीज न ये नवराजया

तजवीज दिवारजनी जया.

रूप लिहूनि तिचें करीं

अनुरूप म्हणोनि अुरीं धरीं.

चार जरी भलता दिसे

शशिचारुमुखी (हि ?) तया पुसे. " (दस्व २९)

१३५ 'नवरङ्गा', { [। - - + ८८ । - - +]
 [। प । - - +] } अचलगाति

अूठ मुला -० अूठ मुला !

बघ हा अरुणोदय झाला.

नवरङ्गी -० किरणांनी

भूषाविली बघ ही अवनी. " (बाक ४४)

ठिळककृत 'भावधरा -० प्रेमकरा' (बाबोमा ५१/८) आणि 'सोनावळ'
 (माक ५) या कविता या नवरङ्गजारीत आहेत.

१३७ 'मुक्ताफलमाला' { [१ प । - +] शुद्धसती
 [१ प । +] पिशङ्ग
 साहस अकाचें
 तत्कल दुसऱ्याला
 कुठली नृपकाठीं
 मुक्ताफलमाला ? (२६५)

भृङ्गावर्तनी

१३८ 'महालोल' { [१ भृ । भृ । भृ । - +]
 { [१ भृ । भृ । भृ । भृ]
 १३९ 'प्रफुल्ल' { [१ भृ । भृ । भृ । - ~ +]
 { [१ भृ । - ~ +]
 १४० 'हृदयमोहना' { [१ भृ । +]
 { [१ भृ । भृ । भृ । +]
 १३८ 'महालोल' { [१ भृ । भृ । भृ । - +] परिलाना
 { [१ भृ । भृ । भृ । भृ] दासी
 " सकलकलाऽऽभिराम कान्त न ये काय करू ?
 विकल हृदय होय सये, साङ्ग किती धीर धरू ! ध्रु०
 सर्व सखा सदय शान्त म्हणति सन्त ज्याशी
 तोचि आज कठिण, कासयासि ? कसा पार तरू ?
 म्हणति महालोल तशी फोल मात झाली,
 डौल कसा नेणवेचि जाण मनस्ताप हरू. " (आपस ९१ वें)

१३९ 'प्रफुल्ल' { [१ भृ । भृ । भृ । - ~ +] मदनरङ्गा
 { [१ भृ । - ~ +]
 ✓ " (नि) तान्त शान्त चान्दरात पसरली जगावरी,
 अुमलली धरा खरी.
 रातराणिचा सुमन्ध दरवळे चराचरीं,
 ओढ लावि अन्तरीं.

छन्दोरचना

४४४

वाटते प्रफुल्ल काय अन्तरांत जाहले,
देहभान हरपले.” (रजनी-सपा ४-१०-३४)

१४० ‘हृदयमोहना’ { [१ भृ । +]
[१ भृ । भृ । भृ । +] ध्वलचन्द्रिका

(१) “ हृदयमोहना !

अजुनि किती अन्त बघाशि, देशि यातना ?
दृष्टि आतुरा,
अेकवार दाविं तुझी मूर्ति सुन्दरा ! ” (अुपो ४)

‘समर्पण’ (अुपो ६) ‘गायकास नजराणा’ (यध १३२), ‘क्षणिक चान्दणे’ (यग ७३) अित्यादि कविता या हृदयमोहनाजातीत आहेत. पहिल्या चरणासारखाच आणखी ओक चरण मध्ये घातला तर तो जातिप्रकार विषम होअून तिसऱ्या वर्गीत मोडेल (पुढे जीवितेश्वरी जाति पहा).

(२) ‘चन्द्र चवथिचा
रामाच्या ग वागेमध्ये चाफा नंवतिचा ’.

हे अुदाहरण फार शिथिल आहे.

हरावर्तनी

१४१ ‘मोहमाया’ { [१ - ~ - १ - ~ - १ - ~ - १ - ~ -]
[१ - ~ - १ - ~ - १ - ~ - १ -]]

(१) “ अता रामपार्यी मना, लाग वेगे
सोशिले बहुत अन्याय मागे. भ्रु०

साधुदर्शन पहा, सतत भजनीं रहा
लाविशी देह जरि कामकाजीं;
रङ्गाशी निजपदीं, मोहमाया—नदी
आटली जाण घे भाष माझी.” (रङ्गनाथ, पस ३/९८)

(२) “ झूठ गोपाळजी जाभि धेनूकडे
पाहती संवगडे वाट तूळी.” (कुके-पस ३/पृ. १९२)

(३) “ सावळा वर बरा गैर वधुला !
 नियम देवादिकीं हाचि परिपाळिला — धू०
 गैरतनु जानकी राम घननीळ तो;
 रुक्मिणी गोरटी कृष्ण काळा;
 शुभ्र गड्हगानदी सागराला वरी,
 वीजा मेघास ती घालि माळा.” (देशा ३३)

(४) “ अता शान्त होअीं सख्या, मानसा रे !
 विषय विपतुल्य हे मान सारे ! धू०
 केलि केलीस तू शैशवीं यौवर्णीं,
 स्त्रीस तू निशिदिनीं मोहलासी;
 वागुरावन्धनीं हरिण गुन्ते जसा
 गुन्तलासी तसा तदिलासीं.
 वित्तमदमत्तजनचित्तसन्तोषणीं
 आसजनपोषणीं कावलासी,
 ग्रीष्म—भीष्मातर्पीं सहुनि बहुयातना
 पावलोपावर्लीं पावलासी.” (खाक ६४)

‘शेवटचें प्रेमगीत’ (गोवा २२५), ‘हृदयेश्वरीस’ (कावि ७०)
 ‘आराध्य देवतेस’ (माक १), वि. ह. आपटेकृत ‘घे अुडी’ (आमाला ६)
 अित्यादि कविता या मोहमायाजातींत आहेत.

वर्ग ३ रा.

विषमजाति

प्रकार १ ला

ऐका मात्रावलीचे दोन वा अधिक चरण (असंयुक्त वा क्वचित् संयुक्त)
 आणि दुसऱ्या ऐखाद्या मात्रावलीचा अेक (क्वचित् दोन) चरण मिळून या
 प्रकारांत कडवें सिद्ध होतें.

पद्मावर्तीनी

पुढील तीन जातींच्या कडव्यांत लवङ्गलता मात्रावलीचें अग्रेसरत्व आहे.

१४२ ‘साकी’ { [१प । प । प । - +] दोन
 { [१प । + , अ । प । प +] अेक

छन्दोरचना

୪୫୯

- | | |
|----------------|---|
| १४३ 'मुनिरमणी' | { [प प प -+] दोन
{ [अु प +] दोन |
| १४४ 'गौतमजाया' | { [प प प -+] दोन
{ [प -+] दोन |
| १४५ 'नीलमणि' | { [-प प प +] दोन वा अधिक
{ [-प प प --+] ओक |
| १४२ साकी | { [प प प -+] लवङ्गलता दोन
{ [प + , अ प +] चन्द्रकला ओक |

भोवतील हें तिमिर करूनी कर्मशून्य मज टाकी
 काय करूं मी शरण घ्येया, तुज तनुवाङ्मनसा की !
 दावी पूर्ण शशी —० अथवा चन्द्रकला मजशी. (२६६)

अशा स्फुट साक्या नाटकांतून आढळतात. परन्तु अशा साक्यांची माला क्वचितच कोठे आढळते. ‘सन्ध्याकाळची प्रार्थना’ (अुस ४२२), ‘वेषभूषा-कारास सादरार्पित पद्मभूषा’ (गोवा १२) आणि ‘दैत्य न गेले काही’ (कोका २/२६६) या तीन कवितांत मात्र अशा साक्यांची माला आहे.

“असो क्षण, असो घटिका किंवा दिवस असो तो तृक्षा
अुसना मजला दिलास देवा, नाही नाही माझा,
परत तुला देतों —० दिन हा वापरिला तव तो. १

विचार केले आज दयाला, अुच्चारहि जे केले,
जर्गी आज आचार जेवढे माझ्या हातुन शाले
त्यांसह दिवस तुला —० अर्पी, स्वीकारीं याला.” २ (अुस ४२२)

- १४३ 'मुनिरमणी' { [प|प|प|-+] लवङ्गलता दोन
 [अ|प|+] भुवनसुन्दर दोन

अेकन्दर ११ कडव्यांच्या मोरोपन्तकृत अहल्योद्धार काव्यांतील ५ वें, ६ वें आणि १० वें हीं कडवीं निराळ्या घटनेचीं आहेत.

(१) “राम म्हणो, ‘गुरुराया, हे की साध्वी, मुनिची भार्या. पाय कसा लावावा ? माझी माता तैशी आर्या.

वाटे सङ्कट हे प्राज्ञा,
कैशी लङ्घावी आज्ञा ? १

विश्वामित्र म्हणे, ' वा रामा, अीतें म्हणशी माय.
माय न सुख लोकीं पुत्राचा जरि ही लागे पाय.

वत्सा, मातेला नेटे
धावुनि धन्य करीं, भेटे. २

श्रीरामाच्या पदपद्माचा रज साचा स्पर्श-मणी
केली सुवर्णवर्णी पातकलोहमयी मुनिरमणी.

स्तविती सुरवरमुनि रामा
शुद्धा अनुला सुखधामा." ३ (मोरुका २/२६-२७)

(२) " धेनुमुखी हा व्याघ्राचि किंवा मधुमुख विषघट समजा.
अनुभव येतां रडाल मग की आता यातें अुमजा

पोशिल भरतचि तुम्हांला
जरि तो राज्यपदीं बसला." १ (किंग ५५३)

१४४ ' गौतमजाया ' { [१ | प | प | प | - +] लवङ्गलता दोन
[१ | प | - +] शुद्धसर्ती दोन

मोरोपन्तकृत अहिल्योद्धार (द्वितीय) (मोरुका २/२५) या प्रकरणांतील
बहुतेक कडवीं या घटनेचीं आहेत. ही जाति साकीदून भिन्न आहे हें अुषड
आहे.

" विश्वामित्रे प्रावृट्काळे करुणामेघश्याम
गौतमजायामरुभूमीप्रति आणियला अभिराम
दीनोद्धारसमर्था
भजकां देशी पुमर्था. १

अिन्द्रे छळिली संती, पतीने कोपें दिघला शाप,
झाली शिळा सुशीला, आता वारावे सन्ताप.
रामा परमपवित्रा
त्रिभुवनगीतचरित्रा ! " २ (मोरुका १/२५)

१४५ नीलमणि { [- | प | प | प | +] अरुणप्रभा दोन वा अधिक
 { [- | प | प | प | - - +] विजया ओक

रघुराज जिवीं वरिला -० सग्ये कृतनिश्चय हा धरिला ध्रु०

मज मानवला नवरा नवनीरदनीलमणीसरसा,

घनराजित राजसमेंत सभाजनवीक्षणि केसरिसा,

अद्भुमाजि सुधाकर देवि, पुरन्दरकाननि कल्यगसा,

सखि त्याविण भूपगणी न गणीं मनि साङ्ग विकल्प कसा सहसा.” १

(आपस ६५ वैं)

‘नळराज हिरा वरिला०’ (दस्व २३४) हे पद्याहि याच जातीचें आहे. आनन्दतनयाच्या पद्यांत पद्माचा (- ० ० - ० ०) हाच प्रकार योजिलेला दिसतो. त्यामुळे त्याची रचना वृत्तस्वरूप दिसते. परन्तु जातीत अितर प्रकार चालत नाहीत असें नाही.

पुढील दोन जातींच्या कडव्यांत चन्द्रकान्त मात्रावलीचें अग्रेसरत्व आहे.

१४६ ‘परेश-श्वसन’ { [। प | प | प | +] दोन वा अधिक
 { [। प | +, अु | प | +] ओक

१४७ ‘मधुघोष’ { [। प | प | प | +] दोन वा अधिक
 { [। प | प | +] ओक

१४८ ‘परेश-श्वसन’ { [। प | प | प | +] चन्द्रकान्त तीन
 { [। प | +, अु | प | +] चन्द्रकला ओक

“ श्वसन परेशाचें -० प्रार्थना श्वसन परेशाचें ध्रु०

भक्तांच्या हृदयांत सञ्चरे, परतोनी जाअी,

अन्तःकरणी प्रेमामीला अुत्तेजन देअी,

ज्वाला त्याची सुरम्य, निर्मल, दिव्य अुभी राही,

ह्या हो ज्वालेचें -० प्रार्थना नाम असे साचें.” १ (अस ३०९)

ही नारायण वामन ठिळकांची सुन्दर कविता तीन कडव्यांची आहे.

१४७ 'मधुघोष' { [। प । प । प । +] चन्द्रकान्त दोन वा अधिक
[। प । प । +] सन्तति ओक

" चला चला जाऊँ —० जगाचा अुद्घारक पाहूं. धु०

प्रीती आली देह धरोनी आम्हां ताराया,

हस्त धरोनी मृतांस आम्हां पुनरपि अुठवाया,

' जय जय येशू !' ह्या मधुघोषे भुवना व्यापाया,

प्रभुला हृदयीं साठवुनी घेऊँ." १ (अस ७६)

हें पद्यहि नारायण वामन टिळकांचेंच आहे.

पुढील दोन जातींच्या कडव्यांत चन्द्रकला मात्रावलीचें अग्रेसरत्व असते.

१४८ 'सुराभरण' { [। प । + , अु । प । +] दोन वा अधिक
[। प । प । प । प] ओक

१४९ 'विवशा' { [। प । + , अु । प । +] दोन वा अधिक
[। प । प । प । +] ओक

१४८ 'सुराभरण' { [। प । + , अु । प । +] चन्द्रकला दोन
[। प । प । प । प] वनहरिणी ओक

" साम्ब सुराभरणा —० आधी नमितों तव चरणां.

विध्नतमा जो दिनमणि केवळ, करितों मग गणपतिच्या स्मरणा. धु०

रामकथापाकीं —० जडले वहु कवि परि तिस की

आणी या लोकीं —० पहिला कविवर वाल्मीकी;

तत्पद सेबुनि बलवत्कवि या सङ्गीताची करितो रचना." १ (किंग ५४७)

१४९ 'विवशा' { [। प । + , अु । प । +] चन्द्रकला दोन वा अधिक
[। प । प । प । +] चन्द्रकान्त ओक

(१) " आली दिपवाळी —० गड्यांनो, आली दिपवाळी. धु०

रोज रोज शाळा —० पुरे ती, आला कण्टाळा.

चार दिवस आता —० मनाला कसली ना चिन्ता.

भुङ्ग बागङ्ग जशीं पाखरें स्वैर अन्तराळीं." १ (मानुक १८६)

(२) " बाल्यांच्या आशा —० भयङ्कर चेटकिणी विवशा

मोहाचें जाळे —० पसरुनी करिता वाटोळे.

मोहित होअुनि फसतो मानव करितो दुक्खाला." १ (मानुक २५४)

पुढील चार जातींच्या कडव्यांत भूपतिमात्रावलीचे अग्रेसरत्व असते.

- | | |
|-----------------|--|
| १५० 'सत्ताधारी' | $\left\{ \begin{array}{l} [-1 p p -+] \\ [-1 p p p -+] \end{array} \right\}$ दोन वा अधिक
$\left\{ \begin{array}{l} [-1 p p -+] \\ [1 p p p ++] \end{array} \right\}$ अेक |
| १५१ 'वनराजी' | $\left\{ \begin{array}{l} [-1 p p -+] \\ [1 p p p ++] \end{array} \right\}$ दोन वा अधिक
$\left\{ \begin{array}{l} [-1 p p -+] \\ [1 p p p ++] \end{array} \right\}$ अेक |
| १५२ 'सृष्टिकवि' | $\left\{ \begin{array}{l} [-1 p p -+] \\ [1 p p p ++] \end{array} \right\}$ दोन वा अधिक
$\left\{ \begin{array}{l} [-1 p p -+] \\ [1 p p p ++] \end{array} \right\}$ अेक |
| १५३ 'महात्मवती' | $\left\{ \begin{array}{l} [-1 p p -+] \\ [-1 p -+] \end{array} \right\}$ दोन वा अधिक
$\left\{ \begin{array}{l} [-1 p p -+] \\ [-1 p -+] \end{array} \right\}$ अेक |
| १५४ 'विश्राम' | $\left\{ \begin{array}{l} [1-p +-, ss-1-+] \\ [-1 p p p ++] \end{array} \right\}$ दोन वा अधिक
$\left\{ \begin{array}{l} [1-p +-, ss-1-+] \\ [-1 p p p ++] \end{array} \right\}$ अेक |
| १५५ 'महती' | $\left\{ \begin{array}{l} [1 p p -+] \\ [1 p -, -- p -+] \end{array} \right\}$ दोन वा अधिक
$\left\{ \begin{array}{l} [1 p p -+] \\ [1 p -, -- p -+] \end{array} \right\}$ अेक |
| १५६ 'ग्रहमाला' | $\left\{ \begin{array}{l} [1--+ss p -+] \\ [1-+ss p p -+] \end{array} \right\}$ दोन वा अधिक
$\left\{ \begin{array}{l} [1--+ss p -+] \\ [1-+ss p p -+] \end{array} \right\}$ अेक |
| १५० 'सत्ताधारी' | $\left\{ \begin{array}{l} [-1 p p -+] \\ [-1 p p p -+] \end{array} \right\}$ भूपति दोन वा अधिक
$\left\{ \begin{array}{l} [-1 p p p -+] \\ [-1 p p p ++] \end{array} \right\}$ भवानी अेक |
- “ लोळती वैभर्वी तयां सुखी मानावे
हें तत्त्व जर्गी या जरी मान्यता पावे,
परि सत्य आंतले ज्यांचे त्यांना ठावे—

शान्ती न मनाला म्हणुनी रडती कितीक सत्ताधारी.” (कास्फू ९९)

काव्यविहारीकृत ‘याचना’ (कास्फू ९९) ही कविता या सत्ताधारीजातींत आहे.

- | | |
|--------------|---|
| १५१ 'वनराजी' | $\left\{ \begin{array}{l} [-1 p p -+] \\ [1 p p p ++] \end{array} \right\}$ भूपति दोन वा अधिक
$\left\{ \begin{array}{l} [-1 p p -+] \\ [1 p p p ++] \end{array} \right\}$ समुदितमदना अेक |
|--------------|---|
- “ ही अजुनि घोरते किर्किर्क वनराओी,
वेताळ गस्त नुकताच घालुनी जाओी,
जाळींत वाघ कानोसा घेऊन पाही,
गजर करू देवाच्या नावे ‘ जय मल्हारी बळी.’ ! (पारा ८६

ग. ह. पाठीलकृत 'लुगारुंनी म्हटलेले गाणे' (पारा ८५) आणि काळ्यविहारीकृत 'मान्यांच्या मुलास' (कास्फू ६०) या कविता या वनराजीजार्तीत आहेत.

१५२ 'सृष्टिकवि' { [- | प | प | - +] भूपति दोन वा अधिक
[| प | प | प | +] चन्द्रकान्त अेक वा दोन

(१) "बघ सृष्टीचे कवि कसे भरारति गगर्नी,
गातात कोणत्या स्वैर सुरांचीं गाणीं,
चल अेकजीव हो लैकर त्यांच्या गानीं
स्वगांत साडग मग तेंच आमुच्या कानीं,

सौन्दर्याची द्वाहि फिरविण्या वा तव अवतार,

(मग) अूठ निजशिं कां असा ? गडब्या रे झोप झालि फार." (गोवा १८७)

गोविन्दाग्रजकृत 'निजलेल्या बालकास' या शिथिल रचनेच्या कवितेतील हे अेकच (२ रें) कडवें या जातीचे म्हणतां येअल.

(२) "वेल न कां गुणिवाळा झाला ? झोप किती घेशी ?
सूर्य चालला माध्यान्हासी, अजुनि न कां अुठशी ? धु०

तव चहा निवुनि बघ केव्हाचा हा गेला !

मण्डअीहि आली केव्हाची सदनाला,

नभु वाजुनि गेले, पिता कचेरित गेला,

अूठ, रान मोकळे पडे, हो काळ सकळिकांशी." १ (आमो १५)

पां. गो. लोहोकरे यांची ही समग्र कविता पाचवें कडवें वगळत्यास, या सृष्टिकविजातीची आहे.

१५३ "महात्मवती" { [- | प | प | - +] भूपति दोन वा अधिक
[- | प | - +] अुद्धव अेक (क्वचित् दोन)

(१) "वाटले नाथ हो, तुम्ही अुतरतां खाली
दे असहकारिता हाक तुम्हां ज्या काली. धु०

हम्बरडा फोडी आर्त महात्मा जेव्हा

आघात झेलिले घोर अुरावर तेव्हा

त्या यंत्रे द्रवुनी गमे धावलां देवा,

औंकिली आर्त किङ्काली." १ (तासक १६७)

‘लाविले निराङ्गन तुझ्या पदी हें भावें’ (गोत-यमा ४०/४२,) ‘मनोगत’ (यज २७), ‘अभिनयपद्मस’ (यग ३८) ‘शोभतो तुझा संसार’ (यग-१३३) अित्यादि कविता या महात्मवतीजातीत आहेत.

(२) “मारिली ग मञ्जुळ मैना
अुडविली कशी ग दैना ! ध्रु०

किति अनन्त फिरती गोल जगाचे ज्यांत,
किति असङ्ख्य तारा, दिनमणि, रजनीकान्त,
जडविले जवाहिर, चमचम करि दिनरात.

ती अशा प्रदेशीं ताना
घेतसे स्वैर फिरताना.” १ (फागृक-वामा ५/१)

१५४ ‘विश्राम’ { [- | प | - + , ५५ - | - +] दोन वा अधिक
[- | प | प | प | +] अरुणप्रभा ओॱे

“हे घनश्याम श्रीराम वदात्माराम

स्वातन्त्र्य सकलसुखनिधी समर्पुनि कधी पुरविशिल काम् ? ध्रु०

हे पक्षी तरुवारि गाती—० स्वच्छन्दे
काननीं त्यापरी रमती —० मुगवृन्दे,
स्वातन्त्र्यसौख्य सेवीती —० आनन्दे,
मग अम्हालाच कां पारतन्यपञ्चरीं कोणिडले राम् ? १

दण्डुनी दशानन तेब्हा —० कोदण्डे
सुरवृन्द रक्षिला देवा —० आनन्दे,
पाण्डवां राज्य दिघले त्वां —० गोविन्दे,

मग अम्हांवरिच कां दया न करिशी मुनीन्द्रजनविश्राम् ?” २ (गोक १३)

‘महाराष्ट्रमहिमा’ (सहु २) ही कविता या विश्रामजातीत आहे.

१५५ ‘महती’ { [। प | प | - +] वंशमणि दोन वा अधिक
[। प | - - , - - | प | - -] शुक्रकला ओॱे

“महस्व भारी आहे या पृथ्वीचें,
त्याहुनि अतिशय या सगळ्या विश्वाचें;

परि तुजमध्ये महतीचें जे बीज
त्याहुनि काही मोठी नाही चीज;—

ठसव मनी हें साचें; वापा, हें वच वहु मोलाचें.” (केक १८४)

१५६ ‘ग्रहमाला’ { [। । । + ५५ । प । । - +] नगराज दोन वा अधिक
[। । । + ५५ । प । प । । - +] }

“ जगदीशा — ० तात असशि कलिकाळा;
तटवासी — ० निरखिशि अखिल शिशूंच्या बालिश लीला. ध्रु०

राहु करें — ० झांकि सूर्यनयनांला,
विघु तिमिरी — ० माणिड लपण्डावाळा,
ही पिङ्गा — ० घालितसे ग्रहमाला,

स्वर्गङ्गा — ० तटि अुडु फुगङ्गा खेळति जणि वहु वाला.” १ (कोगु)
पुढील सात जारीच्या कडव्यांत लीलारतिमात्रावलीचें अग्रेसरत्व असते.

१५७ ‘जलवाहिनी’ { [। । । प । प । । - +] दोन वा अधिक
[। । । प । प । प । । + + || अु । प । । - +] अेक

१५८ “चकितहरिणी” { [। । । प । प । । - +] दोन वा अधिक
[। । । प । प । । + + || अु । प । । - +] अेक

१५९ ‘अुलास’ { [। । । प । प । । - +] दोन वा अधिक
[। । । प । प । । - +] अेक

१६० ‘वरदायिनी’ { [। । । प । प । । - +] दोन वा अधिक
[। । । प । प । । - +] अेक

१६१ ‘बालमुकुन्द’ { [। । । प । प । । - +] दोन वा अधिक
[। । । । । - + , - । । । - + ५५ । प । । - +] अेक

१६२ ‘स्लेहसागर’ { [। । । प । प । । - +] दोन वा अधिक
[। । । प । प । । - +] अेक

१६३ ‘जगद्वायक’ { [। । । प । प । । - +] दोन वा अधिक
[। । । प । प । । - +] अेक

१६४ ‘प्रीतिखेल’ { [। । । - + ५ । - +] दोन वा अधिक
[। । । प । प । । - +] } संयुक्त चरण
[। । । प । । - +] }

छन्दोरचना

४५४

१६५ “दैव-ग्रन्थ” { [। प | + ५५ -- । +] दोन वा अधिक
[। प | - +] अेक

१६७ ‘जलवाहिनी’ { [- । प | प | ० +] लीलारति दोन वा अधिक
[। प | प | प | ० + || अु । प | ० +] अेक संयुक्त

“रजनीचें अवगुण्ठन पडलें साज्या विश्वावरी,
दाटले मेघाहि गगनोदरी. ध्रु०

सोङ्गनि गाव ही अुच्च अिमारत जुनी,

किति किर्र रान हें माजे चौबाजुनी !

खळखळा वाहते मधेच जलवाहिनी,

पिसाट वारा तरुणींतुनि फिरुनी भय दाखवी,
माजली भेसुर कोल्हेकुओी ” (गोत)

श्री. ग. दाढे यांची ‘गिरणी मालकास’ (भाले १२) ही कविता या
जलवाहिनी जातीत आहे.

१६८ “चकितहरिणी” { [- । प | प | ० +] लीलारति दोन वा अधिक
[- । प | प | ० + || अु । प | ० +] अेक संयुक्त चरण

“ही पाण्यालागी हण्डा वेशुनि शिरीं
चालते विहिरिकडे सुन्दरी. ध्रु०

हा विहिरीवरती आम्रवृक्ष डोलतो,

कोकीळ ओतुनी कण्ठ वाग भारतो,

कुञ्जि कुञ्जि मोटेचा शब्द मधुनि चालतो,

आसूड सप्पदिशि औकुनि बैलावरी

सुन्दरी विचके हरिणीपरी.” (माभा ७६)

‘गोफणवाली’ (माभा ६२) आणि ‘सुन्दरी’ (माभा ७६) या कविता
या चकितहरिणीजातीत आहेत.

१६९ ‘अुलास’ { [- । प | प | ० +] लीलारति दोन वा अधिक
[। प | प | - +] लवङ्गलता अेक वा दोन

“हा तुळा अरुण बघ अुगवे पूर्वेकडे,
वद कोण तथाचें गाणें गाअिल गडे ?

हा देवद्वारीं चौघडाहि धडधडे,
करि कोण तुझ्याविण बोल तयाचे खडे ?
तव कवनाची वाट पाहती पहा अुगवलीं किरणे,
गाअुनि गाणीं प्रेमळ त्यां अुळास तूंच रे देणे.” (गोवा १८६)
या पद्याचीं अितर कडवीं अशीं नाहीत.

१६० ‘वरदायिनी’ { [- | प | प | ऊ +] लीलारति दोन वा अधिक
[- | प | प | प | ऊ +] कमललोचना अेक
“ कां अशी अचानक तुझ्या लोचर्नीं तुङ्गम्ब भरलीं जळे ? धु०
तुकताच देवते, कौल मला देअुनी
केलेंस मला स्वर्गीय सुखाचा धनी;
ते धुमती मङ्गल अजुनी कार्नी ध्वनी
तों व्हावी वरदायिनीच कम्पाकुला कशी नाकळे ! ” (यज ५६)

‘मैना’ (कास्फू ८४) ही कविता याच वरदायिनीजातींत आहे. ध्रुवपद मात्र निराळे आहे:-

“ पिञ्जन्यांत द्युरते मैना,
कुणि सोडीना, मन राहीना.” (कास्फू ८४)

१६१ ‘बालमुकुन्द’ { [- | प | प | ऊ +] लीलारति दोन वा अधिक
[- | ऊ - ऊ + , - | ऊ - ऊ + ५५ | प | ऊ +] अेक
या जातीचे नाव ‘तुझ्या बालमुकुन्दे’ अजि बाअी ‘दैना केली’ या प्राचीन पद्यावरून घेतले आहे.

“ मज चैन नसे गे कशी मी रिझवूं मना ?
घडी घडी मनीं समरण होअुनी - ० सखये दिन जाअिना. धु०
किति लोचन भरले जाताना येथुनी,
किति आंतुन आले हृदय सखे, दाढुनी,
परि आवरिले मन होते किति आंतुनी !

ओतिले झाणीं हृदय घेअुनी - ० बाळाच्या चुम्बना.” १ (गिका ७५)

द. ग. कुळकणीं याची ‘अर्पणपत्रिका’ (भाले ३५) ही कविता या बालमुकुन्दजातींत आहे. यशवन्तकृत “ मज विफल गमे ग जीवित माझे

सखे” या कवितेत कडव्याची वान्धणी वरीलप्रमाणे नसल्याने त्या कवितेची जाति मात्र वालमुकुन्द होऊ शकत नाही.

१६२ ‘स्नेहसागर’ { [- | प | प | ० +] लीलारति दोन वा अधिक चरण
[| प | प | प | ० +] समुदितमदना ओक

(१) “ अहा ही दैववशें लाधली
विपिनीं फिरतां अवचित मजला कण्टककलिता कळी ! ध्रु०

करिं धरितां देऊ दिव्यगन्धपरिमळा,
अुघडितां नयन करि प्रेमदृष्टिसोहळा,
ओष्ठासि देतसे स्पर्शमोद आगळा,
स्नेहसागरा सञ्चित करिते वाटे प्रतिपाकळी.” १ (केपगु ५४)

यशवन्तकृत ‘प्रतिमालेखन’ (यग ८३) आणि ‘शैवालाने आच्छादिलेत्या विहिरीचे गाणे’ (२) (यग १०६) हीं या स्नेहसागरजातींतील आहेत. ध्रुवपद मात्र निराळे आहे.

(२) “ शैवालानें मला टाकिले व्यापुनि पुरतेपणीं
गुदमरे जीवहि त्या दडपणीं. ध्रु०

बाहेर वाहते वान्याची झुळझुळ,
लागतां तयाची पुसट कधी चाहुल,
चल-बिचल अन्तरीं करि मजला व्याकुळ,
परी सुटेना मिठी तयाची बसलि जी जखडुनी.” १ (यग १०६)

१६३ ‘जगद्ग्रायक’ { [- | प | प | ० +] लीलारति दोन वा अधिक
[| प | प | प | +] चन्द्रकान्त ओक वा दोन

“ जगद्ग्रायका बालकवे, चल झूठ झूठ आता !
तूच निजशी तरि कोण साडग मग जागवील जगता ? ध्रु०

भ्रमभरें विश्व हें सर्व जयामधि बुडे
चल फोडुनि टाकूं ते फसवे बुडबुडे,
मग बसूं जाजुनी कालाच्याही पुढे,
तव सुराबरोबर कोण न यापरि झुडे ?

गोविन्दाग्रज कविशि तुजसवें ने देऊनि हाता,
जगद्वायका बालकवे, चल आठ आठ आता.” १ (गोवा १८६)

१६४ “**प्रीतिखेल**” { [- | प | - + स - ० | +] मालिबाल
[- | प | प | प | - +] } दोन वा अधिक
[- | प | प | - +] } अेक संयुक्त चरण

“ तुज खेळ वाटली प्रीति मना रे वेड्या,
हो अता तरी खातरी ! जाशिं वाटे त्या ? धु०

हो छुन्जुमुन्जु ती कोठे-० जैं अुषा,
ताज्यांस दाविं मी वोटे-० दशदिशा,
मिळतील, न वाटे खोटे-० किति नशा !

कुणिकडे दडाले पुढे हिन्याचे खडे नभांतुनि सान्या ?
हो अुषा प्रखर मध्यान्ह, कुदुनि समजाया ?” १ (तासक ७२)

१६५ “**दैव-ग्रन्थि**” { [| प | + स स - - | +] दोन वा अधिक
[| प | - +] अेक

“ दैवें गाठ तुझी -० मग पडली,
विवाह हो अपुला -० ते कालीं;
प्रणय नसे पहिला -० तरि अपुलीं
अेकरूप हृदयें -० तीं झालीं,
दिव्यप्रेमे न्हालीं.” (सपाजि-माघ ५४)

पुढील सतरा जारीच्या कडव्यांत पादाकुलकाचें अग्रेसरत्व आहे.

१६६ ‘**प्रेमतारका**’ { [| प | प] दोन वा अधिक
[| प | प | प | - - + | | प | - - +] अेक

१६७ ‘**आयुर्नौका**’ { [| प | प] दोन वा अधिक
[| प | प | प | - - +, - | - - +] अेक

१६८ ‘**कलकल**’ { [| प | प] दोन वा अधिक
[| प | प | प | +, अु | प | +] अेक

१६९ ‘**श्यामाराणी**’ { [| प | प] दोन वा अधिक
[| प | प | प | - - +] अेक

छन्दोरचना

४५८

१७० 'हृदयेश्वरी'	{ [१ १ १] दोन वा अधिक { [१ १ १ १ १+२०+] अेक
१७१ 'स्मर'	{ [१ १ १] दोन वा अधिक { [१ १ १ १ -+] अेक
१७२ 'सृष्टिलता'	{ [१ १ १] दोन वा अधिक { [१ १ १ १ ०+] अेक
१७३ अङ्गनी	{ [१ १ १] दोन वा अधिक { [१ १ १ १ १+] अेक
१७४ 'रतिकेलि'	{ [१ १ १] दोन वा अधिक { [१ १ + अ१ १ +] अेक
१७५ 'चित्तरञ्जन'	{ [१ १ १] दोन वा अधिक { [१ १ १ १+२०+२१+] अेक
१७६ 'नयनचकोर'	{ [१ १ १] दोन वा अधिक { [१ १ १ १] अेक
१७७ 'प्रसन्ननयना'	{ [१ १ १] दोन वा अधिक { [१ १ १ --+] अेक
१७८ 'लतिका'	{ [१ १ १] दोन वा अधिक { [१ १ १ +-+] अेक
१७९ 'युवतिभूषण'	{ [१ १ १] दोन वा अधिक { [अ१ ---२२-१ १ +-+] अेक
१८० 'नववधू'	{ [१ १ १] दोन वा अधिक { [-१ ---+] अेक
१८१ 'वत्सलता'	{ [१ १ १] दोन { [१ ---+] दोन
१८२ 'नारी'	{ [१ १ १] दोन वा अधिक { [-१ ---+]
१८३ 'मेघराज'	{ [१ १ १] दोन { [-१ ---२-० १ +] दोन
१८४ 'शिवराज'	{ [१ १ १] दोन वा अधिक { [अ१ ---+] अेक

१६६ 'प्रेमतारका', { [। प । प] पादाकुलक दोन वा अधिक चरण
 { [। प । प । प । -- + ५१ । । प । -- +]
 ओक संयुक्त चरण

(१) "आयुष्याच्या घनान्धकारीं
 हास्यरसें मज रङ्गविणारी
 प्रेमतारका ओक मिळे जरि, अुदासवाणा जीव पिसा
 हसेल कायमचा औसा." (कुक ८५)

(२) "आकाशींचा गुलाब फुलला,
 माणिकमोत्थांचा रस भरला,
 रङ्गदेवता बनवि तयाला, वास दरवळे चोहिकडे,
 देठ दिसेना कुणिकडे." (दसु-यमा ५/५९)

१६७ 'आयुनौंका', { [। प । प] दोन वा अधिक
 { [। प । प । प । -- +, - । -- +] ओक
 "अकस्मात अुभविशी राजसे अुन्मादक प्रीतिच्या खुणा,
 भ्रमविशी भना. भ्र०

सुकल्या माळावरी अुसळला
 पर्जन्याचा झोत अवेळां,
 धुन्द काजळ्या रात्रीं दिसला
 दीपक चुकल्या वाटसराला,
 कालौघामधि परी बहकली आयुनौंका पिशापरी,
 कशि धरू तरी? (टिविसि-रमा ६/१)

१६८ 'कलकल' { [। प । प] पादाकुलक दोन वा अधिक
 { [। प । प । प +, अ । प । +] ओक संयुक्त
 "अुशास पर्वत घेअुनि सागर
 निद्रा करिती भूशय्येवर
 कलकल तालांतून वाहला शान्त रसाचा नाद्
 तयाचा स्वप्नामधि पडसाद्?
 सुखशस्येतिल सागर असला
 अथाड्ग शान्तीने भरलेला

त्यास हलवुनी फुळ्क मारितों दर्याच्या नस्तांत्
नाचती तुफान झन्झावात्.” २ (आ-कगु ४९)

१६९ ‘श्यामाराणी’ { [। प । प] पादाकुलक दोन वा अधिक
[। प । प । - +] अेक (क्वचित् दोन)

‘श्यामा राणी गर्भीर रजनी’ (केक १५२) या केशवसुतकृत कविते-
वरून या जातीचें नाव घेतलें आहे.

(१) “ जेव्हा जेव्हा वाढायाते
येअि सुभद्रा ती त्या यतिं
भुलानि पाहुनी तद्रूपाते तैसे नाना ढङ्ग करी.” (किंग ४९७)

(२) “ गरिब विचारा माधुकरी !
दुक्ख तयाला जन्मभरी. ध्रु०
कडक अुन्हाने जीव घावरे,
कपोल सुकले, घर्में भिजले

पार्यं चटके, तापे डोके धापा टाकित पळे जरी.” १ (राशी-कि १८)
(३) “ नवलाख दिवे हे तुझ्या धरीं,
कां जातिस दुसऱ्याच्या दारीं ? ध्रु०

हा अनन्त पसरला नीलिमा
शान्त गभीर जयाची सुषमा

विभूति ही प्रभुची निस्तीमा नान्दतसे तव शिरावरी.” १ (धा-मधुमा १)

(३) शशिवदना म्हणुं कसें तिला मी ?
अुसन्या तेजे वदन खुलवी तो निज तेजे सखिमुख विलसे. ध्रु०

शशिच्या अुदरीं जड दगड कसे,
सखिच्या अुदरीं हिरा विलासे,

त्यांतुनि सोज्ज्वल भविष्य हासे, सखि तारकगणसदन कसें !”
(कुमा ५०)

ताम्हे यांची ‘प्रणयप्रभा’ नावाची जी कविता (तासक १०६) आहे ती
वस्तुतः या श्यामाराणीजातीची आहे.

१७० 'हृदयेश्वरी' { [। प । प] पादाकुलक दोन वा अधिक
[। प । प । प । + ८० +] प्रियलोचना ओक

(१) " कां आड सखे तू येडशी गे ? धु०
दिन बहु ज्ञाले तिकडे येशुनि
अन्तःपुरिचे सुख तें सेशुनि,

असेल त्यांची अुत्कण्ठा मनिं जाअुदे परतुनि त्यांडसिगे ! " १

(किंग्र ३६१)

पण हें किलोंस्करांच्या नाटकांतील पव्य देवलांचे आहे.

(२) " पाहिलि का सुन्दरी
जनककुमारी कुणि तरी ? धु०
वा अुटजा, तव प्रसन्नतेला
जिचा समागम कारण झाला,

साड्ग कुठे रे विदेहबाला ती माझी हृदयेश्वरी ? " १ (अुपो ३७)

या जयकृष्ण अुपाध्ये यांच्या कवितेतील पहिली नवू कडवीं शुद्ध रचनेचीं
आहेत. अुरलेल्या दोन कडव्यांत थोडें शैथिल्य आहे.

१७१ 'स्मर' { [। प । प] पादाकुलक दोन वा अधिक
[। प । प । प । - +] लवङ्गलता ओक

(१) " साध्य नसे मुनिकन्या मज ही,
परि वेडे मन औकत नाही. धु०
पाहुनि सखिच्या विविध विलासा
मन घेअी हें बहु विश्वासा,

स्मर जरि तुष्ट न होअी, मी परि बहुसुख यांतचि घेअी. " (किंग्र ३४१)

(२) " कुठुनि सखे वद येशी प्रतिभे ? धु०
अज्ञेयाच्या अन्ध तमांतुनि
की तेजोमय खंब्रहांतुनि,

चैतन्याच्या कीं हृदयांतुनि सम्भवुनी स्फुरतेसी ? " (च-कभा २)

'मधमाशी' (मानुक १९२), 'प्रभूचा सहवास' (अुस २९०), 'धुब-
डास' (गोवा १३), 'बन्दिवान् गरुड' (यध ६५), 'केशवसुतास'

(कावि ५१), 'केशवसुतांची कविता वाचून' (कावि ५३), 'हाक' (तासक १८६), 'मैरव' (तासक १८७), 'खटारा' (कास्फू ६९) अित्यादि कविता या स्मरजार्तीत आहेत.

(३) “आज फिरुनि कां दारिं अुगवला ?

शपथ घेऊनि गेलां त्या दिनिं केलि न कां दुजि नारि ?

(अुगवलां आज फिरुनि कां दारि ?) ध्र०

खन्चित वाटले याल कधीहि न,

भाजुनि पोळुनि गेलें हें मन,

ओस जाहले सारें त्रिभुवन, जिती मरें संसारि.” १ (तासक १९८)

येथे 'अुगवलां आज फिरुनि कां दारि' हा ध्रुवपदाचा भाग कडव्याला जोडून म्हणावयाचा आहे म्हणून कडव्याच्या अन्तीची 'रि' न्हस्व आहे; पण अमुकच भाग जोडून म्हटला पाहिजे असें नाही. तेव्हा ही 'री' दीर्घ समजून पद्याची जाति स्मर ठरवायला काही प्रत्यवाय नाही.

१७२ सृष्टिलता { [।प।प] पादाकुलक दोन वा अधिक
[।प।प।प।० +] समुदितमदना ओक

(१) “तीच मनोहारिणी

जी ठसलीसे मन्मर्नी. ध्र०

सृष्टिलतेची कलिका फुलली,

अनुपम माधुर्याने भरली,

जिच्या दर्दीनीं तटस्थ वृत्ती

भान सर्वही विसरुनि जाती ती युवती पद्धिनी.” (केक १९१)

(२) “अूठ गडे सत्वरी-० सेवा शेवटची ही करी. ध्र०

डाग नको हा वैधव्याचा,

मज सोसेना विरह पतीचा,

केला निश्चय सहगमनाचा अग्नि पेटवीं तरी.” (देशाप)

‘अुदार चन्द्रा !’ (तासक १३७), ‘निजल्या तान्हावरी’ (तासक १४२), ‘फेरीवाला’ (तासक १४४), ‘पक्षी पिन्जन्यांतून अुडाला’ (तासक १४४), ‘दृष्ट हिला लागली’ (तासक १४५), ‘विरहांतील चित्तरञ्जन’ (तासक

१४६), ‘डोळ्यांतील जादू’ (तासक १४७), ‘दे पूर्ण हृदय सुन्दरी’ (तासक १५३), ‘समर्थांच्या पायारी’ (यध ५७), ‘अनन्ताची आरती’ (सारा १५२), ‘अुम्बरांतले किडे’ (कास्फू ३८) अित्यादि कविता या सुषिलताजातीत आहेत. पद्मिनी हें ऐका वृत्ताचें नाव असल्याने तें या जातीस देतां येणार नाही.

१७३ ‘अङ्गनी’ { [१ प । प] पादाकुलक दोन वा अधिक
{ [१ प । प । प । +] चन्द्रकान्त ओक

(१) “ लङ्केहूनि अयोध्ये येतां
रामऽलक्ष्मऽणऽसीता
हङ्गूमन्ते अङ्गनि माता दाखविली रामा ”

हें मूळ अङ्गनीचें गीत बसवलिङ्गाने रचिलेले आहे असें श्री. जगन्नाथ रघुनाथ अजगांवकर म्हणतात; कारण, या गीतांत शेवटीं “मातापुत्रां आलिङ्गन। बसवलिङ्गा समाधान” असे दोन चरण आहेत. या अङ्गनीच्या गीतावरून या जातीला अङ्गनी हें नाव मिळाले आहे.

(२) “ कपी घेअुनी बसला वीणा,
घूक लागला घेअूं ताना,

रसिक न कोणी जर्नी म्हणोनी शमशान गानागार.” १ (टिक १४८)

‘पुष्पाप्रत’ (केक ९०), ‘फुलपांखरू’ (केक १५५), ‘गाण्याचें गाणे’ (विक ८६), ‘दसव्याचें सोनें’ (विक ९०), ‘सेवा’ (टिक १९१) ‘लोकमित्र’ (टिक १९२) ‘बोम्बाबोम्ब’ (टिक २१८), ‘शमशानांतले गाणे’ (गोवा २३), ‘अवेळीं ओरडणाऱ्या कोकिलेस’ (गोवा ५०), ‘बागेंत बागडणाऱ्या लहानग्यास’ (गोवा ९१), ‘आशा-निराशा’ (कावि १०), ‘ओकच शान्तिस्थान’ (गिका २८), ‘अिरलेवाली’ (माभा ५४) अित्यादि कविता या अङ्गनीजातीत आहेत.

१७४ ‘रतिकेलि’ { [१ प । प] पादाकुलक दोन वा अधिक
{ [१ प । + , अ१ प । +] चन्द्रकला ओक

(१) “ बघुनि सुभद्रेला —० कसा यति वेडावुनि गेला ! भ्र०
हस्तांतिल ती गोमुखि गळली,

छन्दोरचना

४६४

आशीर्वचनीं जिब्हा चळली,
नासिकाग्र दृष्टीही वळली

निर्लज्जचि झाला —० टकमक मुख तें बघण्याला.” (किंग ४९६)

(२) “ कपटानृतभूमी —० मायादभगेह नामी. धु०

केवळ रतिकेलीचें मन्दिर
सुरतोत्सव सौख्याचें आगर
औशी गणिकातनु ही सुन्दर

म्हणुनि कामहोर्मी —० चतुरे, तोषवि तो कार्मी.” (देमृ ५७)

‘हरिसुरलीचा मधुर गीतरव० ’ (टेआ ३/८६) ही कविता या रतिकेलि-
जातीत आहे.

१७५ ‘चित्तरञ्जन’ { [१ प । १] पादाकुलक दोन वा अधिक
[१ प । १ + ५० + ५५ । +] अेक

(१) “ मारी नाड तमारे हाते प्रभु सम्माळजो –० रे
मुजने पोतानो जाणिने प्रभुपद पाळजो –० रे धु०

पथ्यापथ्य नथी समजातूं
दुक्ख सदैव रहे अुभरातूं

मने हशे शू थातूं? नाथ, निहाळ जो –० रे (केशव-आभ १९३)

(२) “ जाअू याहो खेळायाला चित्ता रञ्जवाया. धु०

कुञ्जवनांमधि गोपक्षिया त्या
रञ्जविती हो परमात्म्या त्या

फेर धरूनी छाडन चित्ता रञ्जवाया.” (अनामक)

१७५ अ ‘मुक्ता’ { [१ प । १] पादाकुलक दोन वा अधिक
[१ प । - - + ५५ । १ +] अेक

“ नक्का करू अविचारू !

भार्या नूतन वृद्धपर्णीं ती व्याधिच देते ताप अपार. धु०

शक्ति नसोनी मुक्ता हातीं

धरितां प्रबळ हिराडुनि नेती

जरठ पतीची तीच गती –० घ्या मनिं यांतिल सारू ” १ (देशा ४७)

नरहर शङ्कर रहाठकर यांच्या 'धिक्कार'! आणि 'क्षिप्रातीरावर' (रपु १७, १७१) या कविता या मुक्ताजातीत आहेत.

१७६ 'नयनचकोर' { [। प । प] पादाकुलक दोन वा अधिक
{ [। प । प । प] अनलज्वाला ओक

(१) " जो मम नयनचकोरा अिन्दू,
नाही ज्याला मत्सरविन्दू,
दुर्भाग्ये, तू त्या नच निन्दू माझ्या रामा. १
रामापरता भेदच्चि नाही,
दोन्ही मूर्ती ओकचि पाही,
ही मी आण वृपाची वाहीं, नटले नेमा. " २ (किंग ५७६)

(२) " विनति ओक अजि करित पदाला,
परिस भगिनिच्या प्रेमवचाला या समयाला. ३०
अन्धाराची रजनी सरली,
हसत हसत ही अुषा पातली,
अरुणमीलनीं रङ्गुनि गेली,
विहग काढिती मधुर रवाला या समयाला. "

(मस-आमा ऑग १९३१)

१७७ 'प्रसन्ननयना' { [। प । प] पादाकुलक दोन वा अधिक
{ [। प । प । - +] शुभगङ्गा ओक

" ओक दरीच्या तोण्डापाशी
बसलों होतों ओके दिवशीं
गाळित दुक्खें मी अश्रूसी टपाटपा ! १
रम्य चन्द्रिका होती पडली
प्रसन्ननयना सृष्टी दिसली
परि मच्चिन्ता वाढत गेली क्षणोक्षणी. " २ (मानुक ६२)

७८ 'लतिका' { [। प । प] पादाकुलक दोन वा अधिक
{ [। प । प । - +] वंशमणि ओक

पादाकुलकांचा दुवा [। प । प । - +] या मात्रावलीशी जुळतो, [- । प । प । - +] या मात्रावलीशी जुळत नाही. अर्थात् पुढील पद्यांत अन्त्य चरणाच्या आरंभी छन्दोभङ्ग आहे.

(१) “ अभिवादन करित निसर्गा सुन्दर शोभा. घु०

प्रभा रवीची करि अधीङ्गी,
ज्योत्स्ना ठेवी विधुच्या सङ्गीं,
लतिकेशी तश्च्या अुत्सङ्गीं,

(जो) वसुन्धरेशी योजी अम्बरभागा.” (कोप्रे)

(२) “ कां असा साजणी, साढ्णा घडघडे झूर ? घु०

पवन वाहतां तसुशिखरावर
जेवि थररे ताम्बुस मोहर,
कम्पित होअी त्यापरि अधर॑

(पा-) हिलें कोणतें चित्र असें भेसूर ? ” (काकि-यमा ३३)

‘१७९ “ युवतिभूषण ” { [। प । प ।] पादाकुलक दोन वा अधिक
[अ । - + , ५५ - १ प । - +] }

(१) “ फुलें वेलीचीं-० भूषणें तशीं युवतीचीं. घु०

नाही कधि गे मी चोरीलीं,
द्विजयशधनें नच मी हरिलीं,
बाळें वित्तार्थ न कधि नेलीं,

रीति चौर्याची-० धरिली ही सुविचाराची.” (देमृ ४१)

कडव्याच्या तिसऱ्या चरणाच्या अन्तीं आवर्तन पूर्ण असल्याने पुढील चरणांत आद्यतालकपूर्वगण असतां कामा नये पण तो तर येथे पाच मात्रांचा आहे ! येथे छन्दोभङ्ग होतो. पण ‘ शास्त्रद्रिदर्बलीयसी ! ’ ‘ घटोत्कच माया ’ (तासक ६४) ‘ आवड आणि प्रेम ’ (टिक १०९), ‘ पळाचा भरवसा ’ (टिक २०६) ‘ घरांत बसलेल्या काजव्यास ’ (गोवा ६) अित्यादि कविता या युवतिभूषणजातींत आहेत. आधीचे चरण सोळा मात्रांचे हवे असल्यास ते [अ । प । ० +] या मात्रावलीचे ध्यावेत म्हणजे मग मात्र छन्दोभङ्ग होणार नाही. (पुढे वधूवली आणि स्वरसुधा पहा.)

युवतिभूषणजातीसारख्या रचनेत किल्येकदा चौथ्या चरणाचा पूर्वार्धच असतो आणि अुत्तरार्धाच्या ठिकाऱ्या घ्रुवपदांतील तेवढा भाग आवृत्त करण्यांत येतो. परन्तु तो कडव्याच्या घटनेत धरितां येत नसल्याने ती जाति वेगळी मानिली पाहिजे. (स्वाली १८४ शिवराजजाति पहा).

१८० 'नववधू' { [| प | प |] पादाकुलक दोन वा अधिक
[-] प | -- +] कर्णफुल ओक

येथे छन्दोभद्र्ग होतो; परन्तु ताम्हे यांच्या पुष्कलच लोकप्रिय कविता या जातीच्या असल्याने ती युवतिभूषणजातीप्रमाणेच रुढ झाली आहे.

(१) " नववधू प्रिया, मी वावरतें;
लाजतें, पुढे सरतें, फिरतें. धु.
मला येथला लागला लळा
सासरि निघतां दाटला गळा,
बागबगीचा येथला मळा
सोडितां कसें मन चरचरतें ! " १ (तासक ११५)

ताम्हे यांची 'प्रणयप्रभा' (तासक १०६) ही कविता मात्र या जातीची नसून श्यामाराणीजातीची आहे हें ध्यानांत ठेविले पाहिजे. अर्थात् नववधू जातीला प्रणयप्रभा म्हणणें चुकीचें होअील.

(२) " भिञ्चुं नये मुळीही मना,
संशयी सोड कल्यना. धु०
काल चान्दणे सुन्दर फुललें,
आज गगन मेघांनी भरलें,
निर्दाळोनी ढग हे काळे
झळकेल अुद्या नभिं चन्द्र पुन्हा. " (कास्फू ९७)

१८१ 'वत्सलता' { [| प | प] पादाकुलक दोन वा अधिक
[| प | -- +] अचलगति दोन

" या हो या हो प्रियजन या हो
जाञ्चुं चला परमेश्वर सदनीं

छन्दोरचना

४६८

भक्ती शान्ती धरुनि मर्नी
सुन्दर गायन गा वदनीं. १

देवाजीच्या वत्सलतेला
अुपमा न जगीं अुपकारांला,
समरुनी चित्तीं ते सगळे
प्रेमाश्रूचीं वाहुं फुले.” २ (अुस ४५७)

१८२ “नागी” { [। प । प] पादाकुलक दोन वा अधिक
[- । प । - +] अुद्धव ओक

(१) “ नागिणी चपल खलजिब्हा
दुःस्वभावा धरि दावा,
चावेल सनिध ये जेब्हा. ध्र०

सुन्दरदाराकरलोभाने
विघ्न विवाहीं केले त्याने
म्हणातिल, लाज्जन तें नांवा.” १ (देशा १०७)

(२) “ ही आग भडकली खाली !
तज्जवाला गगनाला

पोचली आज या कालीं. ध्र०
किती पोकळ्या कळ्या कोवळ्या,
किती गळाल्या फूलपाकळ्या,
वनता अुयाना आली.” १ (रपु ७९)

(३) “ मजशी नकळे -० मी अथवा जन हे चकळे. ध्र०
प्रपञ्च मोठा आप्पलपोटा

परमार्थाचा पथ वा खोटा
पडले मज गूढ न अुकळे.” (विक ८२)

१८३ ‘मेघराज’ { [। प । प] पादाकुलक दोन वा अधिक
[- । - + १ - ० । +] दोन

“ मज ओलावा हवा
सुकळेल्या या जिवा. ध्र०

कुणा तरी हृदया विलगावें,
भ्याड मुलापरि झोर्पी जावें,
स्वप्र गोड मग बघत रहावें,
आस असे ही जिवा,
कोणि तरी तोषवा. १

या अुतरा मेघराज माझे
चाखूं द्या रस ताजे ताजे
तस मना करितील गार जे,
प्रेमरवा औकवा
या मोरा नाचवा.” २ (धा-मधुमा ८)

१८४ ‘शिवराज’ { [। प । प] पादाकुलक दोन वा अधिक
[शु । - +] }

(१) गडावर जाओं-० शिवराजदर्शना लाहूं. शु०
आमचा गुरु श्रीशिवराणा
पुनरुज्जीवन हेतु पुराणा,
महाराष्ट्र वीर्याचा वाणा
सङ्कटीं बाहूं.” (विक ६)

‘शिवराजदर्शन’ (विक ५), ‘चाललेली घटिका’ (टिक २०७),
‘मुरली’ (टिक २१४), ‘आनंदल्यांची माळ’ (गोवा ३८), ‘पुनर्जित
प्रेमास’ (गोवा ५५), ‘कवि आणि कैदी’ (गोवा ९४), ‘मनांतली पाल’
(गोवा १२८), ‘लाण्डोर’ (गोवा १७२) आणि ‘जागेपणचें स्वप्र’
(गिका ६३) या कविता या प्रकारच्या आहेत.

१८५ ‘नगरभूषण’ { [। प । - - ० +]
[। प । +] }

“ जो या नगरा भूषण खरा
जैसा भार्ली शोभे हिरा
ज्याच्या सङ्कुणगार्नी गिरा
रङ्गलि सुजनांची. १

निर्धन असतां धनदापरी
 औदायाने अङ्गरी धरी,
 दुर्देवाने छळिले तरी
 शील न सोडी जो.” २ (देसृ २६)

यांतील पहिले तीन चरण [- - | प | ० +] या मात्रावलीचे आहेत असेहि म्हणतां येअल.

पुढील चार जातींच्या कडव्यांत अचलगतिमात्रावलीचे अग्रेसरत्व आहे.

१८६ ‘अलकभार’ { [१ प | - - +] दोन वा अधिक
 { [१ प | प | प | प | - - +] ओक

१८७ ‘रामरसायन’ { [१ प | - - +] दोन वा अधिक
 { [१ प | प | प | - - +] ओक

१८८ ‘श्रद्धा’ { [१ प | - - +] दोन वा अधिक
 { [१ प | प | प | - - +] ओक

१८९ ‘परात्परकरुणा’ { [१ प | - - +] दोन वा अधिक
 { [१ प | प | प | +] ओक

१८६ ‘अलकभार’ { [१ प | - - +] अचलगति दोन वा अधिक
 { [१ प | प | प | प | - - +] ओक

(१) “ भलतयाहि जीवा राजमनामचि तारी. द्यु०
 योगयागहिमपर्वत रे

त्यांत साधक न सर्व तरे
 सर्व गमे गुरु गर्व होय अघ पर्व त्यांत कवि सर्वहि
 म्हणती रामनाम.” १ (मोप्र १९९)

(२) “ चान्द विजेचा नभावरी
 पाहुनि अुमले विभावरी,
 कवळुनि वसली दारापाशी पाय घेअना पुढे मुळी, ही
 नाव खुळी.” १ (आ-कगु ५९)

(३) “ सख्या साजणा, वधा गडे
कोर चालली कुणी कडे;
दिलांत धडधड तरी लोटते सखी चान्दणी तिला पुढे ही
प्रियाकडे.” १ (वव्यश-पिंपा ३८)

(४) “ आकाशींची वीजच की
अवतरली या भूलोकी
अलकभार मृदु मन्द वायुच्या झुळुकी सरशी अुडे पहा जणु
षट्पद हा.” (श-मा ६१)

१८७ ‘रामरसायन’ { [१ प । - - +] अचलगति दोन वा अधिक
[१ प । प । प । - - +] हरिभगिनी ओक

(१) “ जागा जागा झटका रे
गुरुपदिं जाअुनि हटका रे
रामरसायन घ्या तुम्हि घुटका तरीच होअिल सुटका रे.” १
(रामदास, पस १/२८४)

(२) “ नीलनील नभसरोवरीं
चन्द्रकलेसह केलि करी
नक्षत्रांची गोड सहन्चरी दावा मजला कोणि तरी.” (कावि २५)

(३) “ तिमिराने वघ झाकियलें
हृदयाचें दर्पण अपुलें,
प्रीतिभाव दिसती कुठले ?
प्रतिबिम्ब नको नयनामधलें, हृदय पाहुं दे हृदयातें.”
(देवि-विवी १४६)

(४) “ माळाच्या पायालगती
गावाच्या शेजेभवती
अफाट दुनिया वास न करिते, चुकूनि पाहीना जेथे
आनन्दाची फुगडी धरूनी करितो आम्ही खेळ तिथे.” (पाआ ११)

‘मनस्ताप’ (कावि ९), ‘बँकबेच्या वाळवण्टांत’ (कावि ६८) ‘असो स्थिर तुझा दृक्सन्देशू’ (माजूत्व ३९) ह्या कविता या रामरसायन जारीत आहेत.

१८८ ‘श्रद्धा’ { [१ प । - - +] अचलगति दोन वा अधिक
[१ प । प । प । - +] लवड्गलता ओक

“प्रीत हाच मज पतळ्या द्या
स्वैर मनाने झुडविन त्या;
झणी नभा चढवीत खुल्या
झुडत जाझुं द्या स्वैर भरारी गिरक्या घेऊनि झुन्च॒ ?
धागा श्रद्धेचाच खुला
सहज सोडुनी लाभ्य भला
मिळुनि जाझुं द्या गगनाला;
तुटेल औशी भीती त्याची वाढुं न द्या मनि व्यर्थ॒ .” (फकीर-पारिर२३)

१८९ ‘परात्परकरुणा’ { [१ प । - - +] अचलगति दोन वा अधिक
[१ प । प । प । प +] चन्द्रकान्त ओक

“अीश्वर पड्कज जोवि मतड्गज सड्कट झुद्दरितो,
मनि भाव मनुज धरितो॒ सुलभ त्या तो. धु०
सड्कटिं धीर न सोडिं कधी
हृदयिं अविश्वासास वधीं;
अकलुष ठेवि सदा निज धी,
अीश परात्पर करुणा तुजवर अविलम्बे॑ करितो.” १ (कोणु)

‘निजजनजीवन’ (अुपो ४०), आणि ‘मलाच मी हसलों (कोका १/८०) या कविता या परात्परकरुणाजारीत आहेत.

पुढील चार जारीच्या कडव्यांत [- - । प । - +] या मात्रावलीच्यै अग्रेसरत्व आहे.

१९० ‘मदनहुताशन’ { [- - । प । - +] दोन वा अधिक
[१ प । प । प । +] ओक वा दोन

- १९१ “वधूवली” { [-- | प | - +] दोन वा अधिक
 { [-- | - + S S - | प | - +] एक
- १९२ ‘पञ्चकल्याणी’ { [-- | प | - +] दोन वा अधिक
 { [- | प | प | - +] भूषति एक वा दोन
- १९३ ‘दीप’ { [-- | प | - +] दोन वा अधिक
 { [+ S V - - | +] एक
- १९० ‘मदनहुताशन’ { [-- | प | - +] दोन वा अधिक
 { [| प | प | प | +] चन्द्रकान्त एक वा दोन

“ लवही धीर नसे गे मजशी,
 आता अन्त जरी तू वधशी,
 न जरी पूर्ण काम मज करिशी,

मदनहुताशन दग्ध करिल मज तू पाहत असतां,
 झाला जरि अनुताप तुला मग रक्षा ये हाता.” (देशाप ६/३)

- १९१ “वधूवली” { [-- | प | - +] दोन वा अधिक
 { [अु | - + S S, - | प | - +]

“ वधू ही वली-० मज दिसे सङ्कटीं पडली. धु०

वर हा आम्रवृक्ष मनि भरला
 परि तो स्वीकारिल का मजला ?
 अुपजे शङ्का याची तिजला

अशा या काळीं-० पाहिजे सखी कुणि जवली.” १ (देशाप)

येथे अन्त्य चरणारम्भीं एक मात्रा अधिक झाल्याने छन्दोभङ्ग होतो. पहिले तीन चरण जर [-- | प | - +] या मात्रावलीचे आहेत तर अन्त्य चरणारम्भीं आद्यतालकपूर्वगण पाच मात्रांचा चालणार नाही; तो चारच मात्रांचा पाहिजे; ‘अशा या काळींच्या ठिकाणीं ‘ॲशा काळीं’ पाहिजे. परन्तु या चालीवरील कित्येक कवितांत कडव्याचे पहिले तीन चरण [| प | प] असतात तेथे तर चौथ्या चरणाच्या आरम्भीं तर ४-५ मात्रा अधिक होऊन छन्दोभङ्ग होतो! मागे युवतिभूषणजाति आणि पुढे स्वरसुधा पहा.

छन्दोरचना

४७४

१९२ “पञ्चकल्याणी” { [-- | प | - +] दोन वा अधिक
 { [- | प | प | - +] भूपति ओक वा दोन

या जातीला नांव ‘पञ्चकल्याणी घोडा अबलख’ या लावणीवरून दिले
 आहे. लावणीची रचना मात्र तशी शुद्ध रेखीव नाही.

(१) दारावरून कोण मध्यान्हीं
 गेला दौडत वाञ्यावाणी ?
 शोभिवन्त वारू काय पञ्चकल्याणी ! (२६७)

(२) “सुटला पितृदिशेचा वारा
 झाकी मेघ नमःपथ सारा
 घन गर्जति तोफेपरी, वर्षती गारा,
 कडकडाट करिती विजा, येति जलधारा.” (किम्र ५४९)

या पद्यांतील अितर कडवीं शिथिल आहेत; परन्तु ‘शान्तीस’—(सोक ३/१५), गं. के. शिराळकरकृत ‘विजयी वीर’ (सुहा २५), आणि वि. ह. आपटेकृत ‘आहवन’ (आ-माला ४४) या कविता सर्वथा या पञ्चकल्याणी-जातींत आहेत. ‘सऱ्जिवा, शोधुं कुठे तुज आतां’ (यव ७०) या पद्यांतील चौथें कडवें वगळलें तर अुरलेलीं वारा कडवीं पञ्चकल्याणीजातीचींच आहेत.

“ कञ्चनी रसरङ्गाची स्वाणी
 शेकडों हृदयांची ही राणी
 लागली गावया सहज पाखरावाणी ” (माजूस्व ७२)

या कवितेंत पहिल्या दोन चरणांत आद्यतालकपूर्वगण पञ्चमात्रक असल्याने
 ओक मात्रा अधिक होअून छन्दोभङ्ग होतो. पुन्हा या कवितेंत दोन जातींचे
 मिश्रण आहे.

१९३ ‘दीप’ { [-- | प | - +] दोन वा अधिक
 { [+८० -- | +] ओक

“ प्रकाश पाडीना तिमिरा झाडीना
 काही केल्या दीप वरी हा डोके काढीना. ध्र०
 वाहे चौहीकङ्गन वारा
 दीपा देअीना तो थारा

करितो वरचेवर बहु मारा
शाडन्त होओीना.” (सुमौ ११९)

पुढील पांच जातींच्या कडव्यांत अुद्घवमात्रावलीचे अग्रेसरत्व आहे.

१९४ ‘वनराज’ { [- | प | - +] दोन वा अधिक
[- | प | प | प | +] ओक

१९५ ‘महाकाळी’ { [- | प | - +] दोन वा अधिक
[- | प | प | प | +] ओक

१९६ ‘पुष्पिता’ { [- | प | - +] दोन वा अधिक
[- | प | - + ss - i - + + s ~ i +]

१९७ ‘मेधा’ { [- | प | - +] दोन
[- | प | प | - +] ओक

१९८ ‘मुरलीमोहन’ { [- | प | - +] दोन वा अधिक
[- | प | - - -] ओक

१९४ ‘वनराज’ { [- | प | - +] अुद्घव दोन वा अधिक
[- | प | प | प | - +] भवानी ओक

(१) “ हा न्याय असे जगताचा ! षु०

मेण्डरे वासरे गाअी

त्राता कुणि ज्यांना नाही

कापिती अशांस कसाअी,

जङ्गलांत घुसुनी कुणि अुतरिना नक्षा वनराजाचा ” १ (कास्ठू ५२)

परन्तु पुढील कवितेल कडव्यांत शेवटी [- | प | - +] या मात्रावलीचा
आणखी ओक चरण आहे.

“ तो महाराष्ट्र शिवबाचा

लोपला सर्वथा साचा,

लेशही मुळि न अजि त्याचा,

आजला जरी राहता, जगा साङ्गता कोण शिवराणा

हाय तो हरपला दाणा ! ” (टेआ ३/१२१)

१९५ 'महाकाली' { [- | प | - +] अुद्धव दोन वा अधिक
[- | प | प | प | +] अरुणप्रभा अेक

(१) "रे हिन्दबान्धवा, थाम्य या स्थळीं अशु दोन ढाळीं !

ती पराक्रमाची ज्योत मावळे अिथे झांशिवाली ! धू०

ताम्बेकुलवीरश्री ती

नेवाळकरांची कीर्ती

हिन्दभूधवजा जणु जळती,

मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली !" १ (तासक १८४)

(२) " तो प्रेमयोगि झाला. धू०

जो नाचे लतिकासङ्गे,

जो तारांमध्ये रङ्गे,

जो शून्यामध्ये गुङ्गे

जो कृत्रिमतेला विसरूनि जाणे दीक्षा ही पढला." १ (सा.निसा १५४)

'तू ठाक चिरुनि ही मान' (देशा ६७), 'भग छूदयाचे अुदार !'
(सुमौ ११३), 'कल्यलतेस' (यमा ५३), 'चल सोड !' (मामा ७८),
'मोगरा स्वयेंच पुसे' (कुमा १९) आणि 'पाळीव पोपटास' (कास्फू ४३)
हीं पद्ये या महाकालीजातीचीं आहेत.

१९६ 'पुष्पिता' { [- | प | - +] अुद्धव दोन वा अधिक
[- | प | - + , ५५-१-+५-०१+]

(१) " मशि बोलुं नको गोविन्दा ० मज आला तुझाऽराग् धू०

तू दाहिदुध चोरुनि खाशी,

घट अवघे फोडुनि जाशी,

पदराला धरिशि कशाला ?-० मज आला तुझा ० राग." १

या प्राचीन पद्याच्या कडव्याच्या अन्त्य चरणांतील अुत्तरार्ध हा वस्तुतः
ध्रुवपदाचाच भाग असल्याने कडव्याचे स्वरूप निश्चित करिताना तो गणर्तीत
धरितां कामा नये. वस्तुतः हें कडवे म्हणजे अुद्धव [- | प | - +] मात्राव-
लीचीच त्रिपदी ठरते. छन्दोरचनेच्या पहिल्या आवृत्तीत मी लिहिलेल्या
कवितेंत हा अुत्तरार्ध भिन्न शब्दांचा आहे:—

(२) “ चल वाजव सखि, सारळगी, —० घे हरूनी देहभान्. धु०

त्या कम्पित होतां तांती

स्वरभाव मिळूनी जाती,

मुरकीची काय मजा ती ! —० कर मज तू भाग्यवान्.” (२६८)

यानन्तर ‘मुरली’ (गिका १०४), ‘आशीर्वाद’ (यभा ३९), ‘भास’ (गिका ८४) आणि अितर कविता या पुष्पितां जारीत रचण्यांत आल्या.

(३) “ तुज द्याया आशीर्वादा —० मी अुचलूं केवि हात. धु०

पुष्पितालता अुद्यानीं

धालितां तिला मी पाणी

तेथल्या तेथ ती होअी —० अविलम्बे भस्ससात्.” १ (यभा ३९)

१९७ ‘मेधा’ { [- | प | - +] अुद्धव दोन वा अधिक
[- | प | प | - +] भूपति ओक वा दोन

(१) “ त्या अुजाड माळावरती

बुरुजाच्या पडल्या भिन्ती

ओसाड देवळापुढति वडाचा पार,

अन्धार दाटला तेथ भरे भरपूर.” (वाक ५९)

(२) “ देशाचा पालनवाला

तो शिवाजि राजा झाला.

धर्माचा पालनवाला

तो शिवाजि राजा झाला. धु०

गर्जते भवानी मेधा,

चमकते भवानी खाण्डा,

चाललाच भगवा झेण्डा, रणनाचाला.” १ (गोक ३७)

गोविन्दकवीची ‘शिवाजी’ ही ओजस्वी कविता या मेधाजारीत आहे. या जारीच्या कडव्यांचे आणि गड्गा जारीच्या कडव्यांचे श्री. आनन्दराव टेकाडे हे प्रष्कळदा मिश्रण करितात.

छन्दोरचना

४७८

१९८ ‘मुरलीमोहन’ { [- | प | - +] अुद्धव दोन वा अधिक
[| - | प | - - -] कर्णफुल्ल ओक

“ भारता तार या कालिं-कालिं हरि वाजिव गीता मुरली
नाचून कालियामौलिं-मौलि हरि वाजिव गीता मुरली.

हरि वाजिव गीता मुरली ! ध्रु०

धाव रे धाव वनमाली !

तुजवीण नाहि कुणि वाली,

आम्हांस तार या काली

तुश्चि आशा केवळ अुरलि अुरलि. १

तव मुरलीमोहनगीत

निर्जिवा करी जीवन्त

षण्डास समरपण्डीत,

रणधीररिपुसि भयभीत,

अब्रलास करिल बलशालि-शालि.” १ (गोक २७)

पुढील तीन जातींच्या कडव्यांत शुद्धसतीमात्रावलीच्ये अग्रेसरत्व आहे.

१९९ ‘गया’ { [| प | - +] दोन वा अधिक
[| प | प | प | - +] ओक

२०० ‘नारी’ { [| प | - +] दोन वा अधिक
[| प | प | प | +] ओक

२०१ ‘शशिकुल’ { [| प | - +] दोन
[| प | प | - +] ओक

१९९ ‘गया’ { [| प | - +] शुद्धसती दोन वा अधिक
[| प | प | प | - +] लवङ्गलता ओक वा दोन

(१) “ या रे सज्जन जनहो या रे
मर्नी धरुनि विनया रे ! ध्रु०

होतो नाश तया रे

यमास नाहि दया रे

हरिगुणकीर्तन श्रवणमनन करुं काशी हेच्चि गया रे.” (अपस ५१ वैं)

(२) “ मङ्गल नाम तुझें की
मज अुच्चारूं दे की
तार कसें या लोकीं

दास अनन्त कृपाधन विच्छित रङ्गाणि येझुनि दे की.” (अपस ११ वैं)
'अन्तर माझें साधें' (जोसवि—यमा ५९/१) हें पद्य या गयाजातीचें
आहे.

२०० 'नारी' { [। प । - +] शुद्धसती दोन वा अधिक
{ [। प । प । प । +] चन्द्रकान्त ओक

“ अपराधाविण पतिला
छळितां आनन्दाला

मानुनि निष्कारण कोपाला वाढविती नारी.” १ (किग्र ६००)
हें पद्य समग्र या प्रकारचें आहे.

२०१ 'शशिकुल' { [। प । - +] शुद्धसती दोन वा अधिक
{ [। प । प । - +] वंशमणि ओक

“ शशिकुलभूपण सदया
मत्प्राणेश्वर विजया

विनवी ही तवजाया मान्य कराया.” (किग्र ४७०)

या पद्याच्या चार कडव्यांपैकी दुसरें तेवढें शिथिल आहे.

खालील सात जातीच्या कडव्यांत [अु । प । ऊ +] या पर्वतीमात्रावलीचें
अग्रेसरत्व आहे.

२०२ 'धरणी' { [अु । प । ऊ +] दोन वा अधिक
{ [अु । - + , ss- । प । प । प । ऊ +] ओक

२०३ 'कण्टकदरी' { [अु । प । ऊ +] दोन वा अधिक
{ [- । प । प । प । ऊ +] ओक

२०४ "स्वर्गसौन्दर्य" { [अु । प । ऊ +] दोन वा अधिक
{ [। प । प । प । ऊ +] ओक

२०५ 'निस्सार' { [अु । प । ऊ +] दोन वा अधिक
{ [। प । + , अु । प । +] ओक

छन्दोरचना

४८०

२०६ 'स्वर्गसुख'	{ [अ॒। प॑। ० +] दोन वा अधिक [-॑। प॑। प॑। - +] अेक वा दोन
२०७ 'स्वरसुधा'	{ [अ॒। प॑। ० +] दोन वा अधिक [अ॒। - + , ५५ -॑। प॑। - +] अेक
२०८ 'कालचक्र',	{ [अ॒। प॑। ० +] दोन वा अधिक [-॑। प॑। प॑। ० +] अेक वा दोन
२०९ 'सुरमणि'	{ [अ॒। प॑। ० +] दोन वा अधिक [--॑। ० + ५५ - -॑। +] अेक
२१० "विविधरसा"	{ [-॑। प॑। प॑। ० +] अेक [अ॒। प॑। ० +]
२११ "सुभद्रावर"	{ [--॑। प॑। + ५०] दोन वा अधिक [--॑। + ५० - -॑। +] अेक
२०२ धरणी	{ [अ॒। प॑। ० +] पर्वती दोन वा अधिक [अ॒। - + , ५५ -॑। प॑। प॑। ० +] अेक
<p>“ पाह्यालं ग दारी-० का हसूनि खुदकन् तरी ? ध्रु०</p> <p>काल दुपारीं विहिरीवरी</p> <p>होति अेकटी तू सामुरी</p> <p>पाणी प्याया आलों परी</p> <p>तोंच सुकुमारी-० पाण्याची चरवी तुळिया करवी</p> <p>पडली धरणीवरी ” (सोचौ-सुगी ९१</p>	
<p>येथें कडव्यांतील पहिले तीन चरण [अ॒। प॑। ० +] असें न वाटा</p> <p>[१। प॑। - -० +] असें दिसतात; पण तसे ते घेतल्यास आणि म्हटल्या पुढील चरणाच्या आरम्भी अेकच मात्रेच्या आव्यालकपूर्व गणाची कू राहते; आणि तो गण तर पाच मात्रांचा आहे. मग छन्दोभङ्ग होतो. त टाळायचा असला तर कडव्याचे पहिले चरण [अ॒। प॑। ० +] असेच पाहिजेत</p>	
२०३ 'कण्टकदरी'	{ [अ॒। प॑। ० +] पर्वती दोन वा अधिक [-॑। प॑। प॑। ० +] कमललोचना अेक

“ हां हां जाऊ नको वा वरी,
असती जाण सर्वही अरी,
करितिल कुदशा तव सत्वरी,
मन्दिर नोहे, ‘कण्टकदरी !’

कुणि म्हणे मित्र, ‘ये खाली, ये तू सुटशिल येथुनि तरी !’ (सुमौ १०८)

येथे पहिले चरण [अ१प१०५] या मात्रावलीचे घेतां येत असल्याने छन्दोभङ्ग होत नाही. पण

“ पडलों बन्दीच्या मी घरी
भुयार खाली, माडी वरी,
वाटा दोनचि जर यापरी
काय करूं त्या ठारी तरी ?

वर जाऊ अथवा खाली अुतरूं, संशय हा अन्तरी.” १ (सुमौ १०७)

येथे कडव्याचे आरम्भीचे चरण [१प१—०५] असे आहेत आणि अन्त्य चरणाच्या आरम्भी दोन मात्रांचा आद्यतालकपूर्व गण आहे. तेह्या सान्ध्यावर ओक मात्रा अधिक होऊन छन्दोभङ्ग होतो.

केशवसुतकृत ‘कोणीकडून !—कोणीकडे ?’ (केक १४३) या कवितेलाहि ही चर्चा लागू आहे. मात्र त्या कवितेत कडव्याचा अन्त्य चरण आखूड म्हणजे [—१प१प१०५] या मात्रावलीचा असल्याने त्याची जाति निराळी होते. (खाली २०८ कालचक्रजाति पहा.)

२०४ “स्वर्गसौन्दर्य” { [अ१प१०५] पर्वती दोन वा अधिक [१प१प१०५] समुदितमदना ओक

“ नवलाख छुले लक्षकर —० तळपे भाला वरच्यावर. धु०
दिसतें ओकच वर अम्बर,
खाली सैन्याचा सागर,
नाही नजर ठरत त्यावर,
जरिपटका डौलांत डोलतो भरजरि हत्तीवर.
हौदा सोन्याचा सुन्दर,

वरती मोत्यांची झालर;

भाआू - दक्षिणचा भास्कर,

स्वर्गाचें सौन्दर्य लोटलें ह्या तर सैन्यावर.” (अजा ६८)

२०५ ‘निस्सार’ { [अ१ प१० +] पर्वती दोन वा अधिक
[१ प१ + , अ१ प१ +] चन्द्रकला अेक

“निस्सार असे संसार सखे, पण अम्हां कधी कळणार् ? शु०

पहा या श्रावणमासांतले

रवीचे किरण कसे कोवळे

दगांतुन खुले, क्षणीं मावळे—

तसा असे संसार मर्नी पण केव्हा हें ठसणार् ? ” (घाली ३३)

२०६ ‘स्वर्गसुख’ { [अ१ प१० +] पर्वती दोन वा अधिक
[-१ प१ प१ - +] भूपति अेक वा दोन

“कोणी बालक अङ्गावरी

घेअी जो जो जो त्या करी;

आलापी मञ्जुळ रवें गायना हर्षे,

ती गानभिषें त्यावरी सुधेतें वर्षे. १

कोणी बालक घेअी कडे

जावळ ज्याचें भुरु भुरु अुडे,

बोवऱ्ये बोवऱ्ये वदे, अकारण हासे,

पाहतां त्यापुढे तुच्छ स्वर्गसुख भासे.” २ (विक ११९)

२०७ ‘स्वरसुधा’ { [अ१ प१० +] पर्वती दोन वा अधिक
[अ१ - +५५ - १ प१० +] अेक

गळ्यांतुनि काढिशी जी स्वरसुधा

हरी ती मनिंच्या सांच्या क्षुधा,

आणखी चिन्ता - ० लोपती क्षण न लागतां. १

रेशामी रङ्गवळिका भरी

चतुरा कुणी मर्खमलीवरी

त्यापरी गाणे — ० मज वाटे तव शोभने. २ (२६९)

२०८ 'कालचक्र' { [अ१प१०५] पर्वती दोन वा अधिक
[-१प१प१०५] लीलारति ओक वा दोन

(१) "फिरतें कालचक्र भूवरीं,
दसरा ये प्रतिसंवत्सरीं,
पूर्वजस्मरण आम्हांस देतसे परी
सोडवे न धामग्राम राहिले दुरी." (विक ८५)

'दसरा' (विक ८४) ही कविता १ लें कडवें वगळल्यास शेवटपर्यंत याच कालचक्रजातींत आहे. 'निन्दिलें आजवर वैरि गणियले तुला' ही सोपानदेव चौधरीकृत कविता (सपा १/३६) या कालचक्रजातींतच आहे. के. नारखेडे यांच्या 'न्याहारी' आणि 'जीवनमूर्ति' (नाच १५, २५) आणि विश्वनाथ वामन पत्की यांची 'प्रतीक्षा' या कविता समग्र या कालचक्रजातींत आहेत.

(२) "कोणीकडून ? कोणीकडे ?
अिकडूनि तिकडे, म्हणती गडे;
येथुनि तेथे, मागुनि पुढे,
हें तर नित्यच कानीं पडे;
पण समाधान का कधी तथाने घडे ! (केक १४३)

(३) "नवतिच्या बहरामधि वालिका
करूनी साज तन्हेचा निका
चालली लगवगा कोठे अभिसारिका ?
कोणता राजहंस मानसीं,
हुरहुरे ज्यास वघाया अशी ?
किति डौलदार चापल्य हें हिच्या नसी ! " (माजूस्व ९५)

'माझा अभिसार' (धा-मधुमा ५) 'कञ्चनी' (माजूस्व ७२) नि 'अभिसारिका' (माजूस्व ९५) या कवितांत पञ्चकल्याणी आणि कालचक्र या दोन जातींचें मिश्रण आहे.

२०९ 'सुरमणी' { [--१प१०५] दोन वा अधिक
[--१०५, --१५] ओक

छन्दोरचना

४८६

गेली जननी वर घेअून
गगनांतून वीज जशी.” (दक ३२)

(१८५) ‘नगरभूषण’ { [शु | प।० +] दोन वा अधिक
[| प। +]

अुदाहरण मागे पृ. ४६९-४७० यांवर दिलेंच आहे.

खालील सहा जातींच्या कडव्यांत [- | प।० +] या भरतखण्डमात्रा-
वलीच्ये अग्रेसत्वर असते.

२१२ ‘घनराजी’ { [- | प।० +] अनेक
[- | प। प। प।० +] ओक

२१३ “राजी” { [- | प।० +] अनेक
[- | प। - + ४४ - | प।० +] ओक

२१४ ‘श्रीपति’ { [- | प।० +] अनेक
[| प। प। प।० +] ओक

२१५ ‘सम्पन्न’ { [- | प।० +] अनेक
[- | प। प। प। +] ओक

२१६ ‘सुवासिनी’ { [- | प।० +] अनेक
[- | प। प। - +] ओक

२१७ ‘गङ्गा’ { [- | प।० +] अनेक
[- | प। प।० +] ओक

२१८ ‘माधुरी’ { [| प।० +] अनेक
[| प। प। प।० +] ओक

२१९ ‘घनराजी’, { [- | प।० +] भरतखण्ड दोन वा अधिक
[- | प। प।० +] कभल्लोचना ओक वा दोन

(१) “यापरी असे जीवनऽसखे गे, चब्बल अमुचे क्षण ! धु०

घनराजिमधे कवडसा

तरु हलतां डुलतो कसा,

परि जाजि कुणिकडे साड्ग सखे, रवि कलतां स्थानांतुन ?

यापरी असे जीवनऽसखे, अम्हिहलतों डुलतों पण.”^१ (तासक २८)

(२) “ तारका चमकली न भीं,
तेजाची पुतळी अुभीं,
रिपुतिमिर तयाला न भीं,

अुत्साह वाढता तिचा अहाहा परिसर अुज्ज्वल करी.” (ववि-त ७७)

(३) “ ते हवेत माझे मला, सखे परि भवति सदा गल्वला. ध्रु०
हे मधुप फुलांभोवती
डोलती जसे गुळती

लोभले तेवि सोबती, तयांचा ओघ न कधि आटला.” (यमा ४८)

‘मिहूगरी’ (देनाघ-सुणी ९३), ‘तुज म्हणूं कुणासारखी ’ (कावा ६०), ‘वत्सलभीति ’ (कान ४२), ‘विनयवती प्रियेस ’ (रमा-कभा ४८) आणि ‘आला खुशींत समिन्दर ’ हें ‘कोळ्याचें गाणें ’ (काचा ५५) या फऱविता या घनराजीजातीत आहेत. गिरीशकृत शूर्पणखा ही सुप्रसिद्ध कविता गा चालीवर म्हणतां येत असली तरी ती या जातीची नाही. ती कविता फडव्याची घटना पाहतां भरतखण्डजातीची ठरते.

२१३ ‘राज्ञी’ { [- । प । ० +] भरतखण्ड दोन वा अधिक
[- । प । - +, ५५ - । प । ० +] }

“ भर अुन्हामधी चालुनी
आलीस कारभारणी

येअील कवा ही राणी ०० होतोंच वाट पाहुनी.” (ठो-स्फूमा ३७)

२१४ ‘श्रीपति’ { [- । प । ० +] भरतखण्ड दोन वा अधिक
[। प । प । प । ० +] समुदितमदना ओक

(१) “ पतिव्रता द्रौपदी सती
ती सभेमाजि गुणवती

दुःशासन दुर्जनें गाजितां आठविते श्रीपती.” (भिद्रौ-लकामा १/१११)

(२) “ या रानच्चमेलीवरी
दडलेलीं पर्णान्तरीं
शोधुनी फुलें हासरीं

हार तयांचा कुणासाठि तू गुम्फिशि तीरावरी ? ” (जोव ३९)

छन्दोरचना

४८८

‘सवाअी माधवरावांचा मृत्यु’ (माक १६३), ‘पर्वती’ (अज्ञा ७९), ‘सिंहगडास पाहून’ (बासा-अकामा ४/१२०), ‘स्वप्रांत काय पाहिले’ (पाआ २४) अित्यादि कविता या श्रीपतिजार्तीत आहेत.

२१५ ‘सम्पन्न’ { [- | प | ऊ +] भरतखण्ड दोन वा अधिक
[- | प | प | प | +] अरुणप्रभा ओक

“युमलत्या फुला, साड्गतों तुला धरू नको वृथा अभिमान. धु०

सम्पन्न बगीचा खुला

हा तुजभवती पसरला,

कमतरता नाही जला,

सौन्दर्य खुलावें तुझें म्हणोनी प्रयत्न सगळे जाणू.” (कास्फू ८९)

२१६ ‘सुवासिनी’ { [- | प | ऊ +] भरतखण्ड दोन वा अधिक
[- | प | प | - +] भूपति ओक

(१) “ घेअि हरिनाम-० मनवाजिस घाल लगाम. धु०

त्यज पुत्रमित्रराग तो,

तुज गुज मी हें साड्गतों,

श्रीकान्तभजनिं लागतो अल्पहि न दाम.” (खाक ७०)

(२) “ या मूर्तदेवता पहा भरतभूवरती. धु०

पति जिवन्त असतां स्त्रिया

वरि सुवासिनी पद जयां

वैधव्ये पुशितां तयां चढविलें वरती.” (पापना-माअक २७)

काव्यविहारीची ‘कृष्णेच्या पुलावरून’ (कास्फू ५७) ही कविता या सुवासिनीजार्तीत आहे.

२१७ ‘गड्गा’ { [- | प | ऊ +] भरतखण्ड दोन वा अधिक
[- | प | प | ऊ +] लीलारति ओक वा दोन

(१) “ तू मर्द कोठला गडी ?

हे तुझेच्च का सवगडी ?

चल टाक हिच्यामधि हिमतीने तू अुडी
जरि अथाङ्ग भरली गळगा ही दोथडी.”

(टे-आमा सप्टे १९२३)

परन्तु या कवितेत आणि ‘हा कोण’ (टे-विवी ४४) या कवितेत मेघा जातीच्या कडव्यांचें मिश्रण आहे.

(२) “ रावलों वृथा संसारसौख्यविभ्रमीं
ने प्रभो आपुल्या धार्मीं—० जाहलों सर्वथा श्रमी. ध०
चाललों जरी सत्पर्थे
तरी तुफान अुलटे सुटे,
सैराट तारुं भडकतें, विफल रस्तुमी.” (यध १५६)

‘विनवणी’ (अज्ञा ६३) आणि शेखरकृत ‘सृष्टिप्रेम’ (कभा ५५) या कविता या जातीच्या आहेत. ध्रुवपद मुद्रिकाजातीचे असलें तरी कडव्यांची घटना भिन्न असल्याने या पद्यांची जाति मुद्रिका होअूं शकत नाही.

२१८ ‘माधुरी’ { [१।० +] दोन वा अधिक
[१।१।१।० +] समुदितमदना अेक

(१) “ गोड जाअिच्या फुला, सदा मी जीव तुला वाहिला. ध०
जरी अुकिरड्यावरी
घाण पडे चौथरी
तया सन्निधीं परी
बेल जाअिचा चढे तयावरि जन्म तुझा जाहला. १

अुपवनांत किति तरी
जाअि-फुले गोजिरीं
सदैव बघतों तरी

तुझ्या गुणांची गोड माधुरी लळा लाविते मला.” २ (कास्फू १५)

खालील तीन जातीच्या कडव्यांत [अ१।प१ +] या भुवनसुन्दर मात्रा-वलीचे अग्रेसरत्व आहे.

२१९ ‘कल्पद्रुम’ { [अ१।प१ +] अनेक
[१।१।१।१।० + , अ१।प१ +] अेक

छन्दोरचना

४९०

२२० 'चेतना' { [अु॒प॑+] अनेक
 { [-॑प॑प॑प॑+] ओक

२२१ 'विकल्प' { [अु॒प॑+] अनेक
 { [॑प॑प॑प॑+] ओक

२२२ 'भृङ्गराजी' { [॑प॑प॑प॑+] ओक
 { [अु॒प॑+] अनेक

२१९ 'कल्पद्रुम' { [अु॒प॑+] भुवनसुन्दर दोन वा अधिक
 { [॑प॑प॑प॑+, अु॒प॑+] ओक संयुक्त

“ वन्दुनि पुष्पकि शङ्कर हा,
 जन हो भविं निःशङ्कर हा. भु०

कारण पुष्पचि सृष्टीला
 वघतां दिसतें दृष्टीला
 पुष्पाविण फल वृक्षाला
 नाही भासे हें सकलां.
 निःसार्थकता पूजेला
 पुष्पाविण कीं प्रिय त्याला

म्हणुनि बसवुनी प्रथम पुष्पकीं करिति महोत्सव हा,
 भक्ता कल्पद्रुमसम हा.” (किंग ७७)

‘शशिकुलभूषण गुणवन्ता’ (किंग ३६५), ‘माझी ताझी’ (टिक १२०),
 ‘दिधले जनन तुला असले’ (रेक १/३५७), ‘अुषाही दंवबाष्पा टाळी ’
 (नाव १२) अित्यादि कविता या कल्पद्रुमजातींत आहेत.

२२० 'चेतना' { [अु॒प॑+] भुवनसुन्दर दोन वा अधिक
 { [-॑प॑प॑प॑+] अरुणप्रभा ओक

“ माझिया शूर सैनिकांनो,
 धुरन्धर मर्द मराठ्यांनो,
 शानुच्या कर्दनकाळांनो,
 साण्हुनी प्रसङ्गीं प्राणहि भगवा झेण्डा राखावा !

निशाणा बघुनि अघाडीला

स्फुरण ये अवध्या सेनेला

शत्रुशी झुन्ज करायाला

चेतना मूर्त ही सङ्ग्रामाची वान्यावरि झुलवा.” (कास्फू १०१)

२२१ ‘विकल्प’ { [शु । प । +] भुवनसुन्दर दोन वा अधिक
[। प । प । प । +] चन्द्रकान्त ओक वा दोन

(१) “ मम सुत भरत जरी असला
प्रिय नच रामाहुनि मजला;
मिळतें राज्य जरी त्याला
अत्यानन्दचि मज झाला.

खनित मन्थरे, बृद्धपणी भ्रम ये तव बुद्धीला
महणुनि असा हा विकल्प वाटे देहिं तुझ्या शिरला.” (किंग ५७५)

(२) “ हे घन चूर्ण पहा होती,
वारिक रेणूपरि दिसती,
रथाच्या मागे ते अुडती,
अरांत दुसरी पङ्क्त अरांची दिसत चकवेगे.” (देविक्र)

‘रुतला दर्भाइकुर चरणी’ (किंग ३४७) हें पत्र आणि परशुराम नारायण पाटणकर यांची ‘विश्वनाटक’ (सुहा १५२) ही कविता हीं या विकल्पजातींत आहेत.

२२२ ‘भृङ्गराजी’ { [। प । प । प । +] चन्द्रकान्त ओक
[शु । प । +] भुवनसुन्दर दोन वा अधिक

विकल्पजातीच्या व्यत्ययाने ही जाति सिद्ध होते.

“ प्रभातकालीं मोठवणावर कोण गीत गाअी,
साथही कोण त्यास देअी,
चला ती बघुं या नवलाअी ! ” १

अनुपम शोभा दावितसे ही आम्रवृक्षराजी

फुलांची नवाळ ती ताजी,

लुडनि ती अुडति भृङ्गराजी.” २ (कास्फू ७६)

खालील तीन जातींच्या कडव्यांत या [। प । +] पिशऱ्गमात्रावलीचे अग्रेसरत्व आहे.

२२३ 'चिरसुन्दरी' { [। प । +] अनेक
{ [। प । प । प । ० +] ओक

२२४ 'कालावेग' { [। प । +] अनेक
{ [। प । प । प । +] ओक

२२५ 'कण्हेरी' { [। प । +] अनेक
{ [। प । -- +] ओक वा दोन

२२६ 'चिरसुन्दरी' { [। प । +] पिशऱ्ग दोन वा अधिक
{ [। प । प । प । ० +] समुदितमदना ओक वा दोन

" सुष्ठीचे छकुले

सुमन जरी सुकले

दरवळलेला परिमळ झुलवित ते हृदया वरिवरी.

दुर्दैवे अपुला

वियोग जरि घडला,

तुजविषयाचे तरऱ्ग हृदयीं वसतिल चिरसुन्दरी." (कावि २३)

' सान्त्वन ' (कावि २३) या कवितेच्या पहिल्या कडव्यांत तेवढा थोडा भेद आहे.

२२४ 'कालावेग' { [। प । +] पिशऱ्ग दोन वा अधिक
{ [। प । प । प । +] चन्द्रकान्त ओक

" प्रीतीची फुलली

हृदयाशी धारिली

कलिका, परि ती कालावेगे जाखिल का सुकुनी ? " (अफु ७)

' भवितव्य (अफु ७) या कवितेच्या पहिल्या कडव्यांत मात्र थोडा भेद आहे.

२२५ 'कण्हेरी' { [। प । +] पिशऱ्ग दोन वा अधिक
{ [। प । -- +] अचलगति ओक वा दोन

“ कळया कण्हेरीच्या

अन्तीं निधनाच्या

अुपयोगीं तुज पडतील,

शोभा तुज त्या देतील. ” (आगका-रमा ३/४)

खालील दोन जारींच्या कडव्यांत पद्ममात्रावलीचे अग्रेसरत्व आहे.

२२६ ‘गानतुषार’ { [। प] अनेक
{ [। प । प । प । +] ओक

२२७ “नभोरङ्ग” { [। प] अनेक
{ [। प । - - +] ओक वा दोन

२२८ “मुक्तामाला” { [। - - +] अनेक
{ [। प । - - +] ओक वा दोन

२२९ ‘गानतुषार’ { [। प] दोन वा अधिक
{ [। प । प । प । +] चन्द्रकान्त ओक
अरुण तेज तब
लाजनसे नव
कपोल वैभव

प्रखर होअुनी जगता दिपविल रविरूपाने तें !

फेक भोवती

तेजोमय ती

काव्यस्फूर्ती

कविच्या हृदया अुसळवि, अुधळीं गान तुषारांते ” (देवि-विवी १४०)

२२७ “नभोरङ्ग” { [। प] दोन वा अधिक
{ [। प । - - +] अचलगति ओक वा दोन

“ चला गड्यांनो खेळूं या

आनन्दाने नाचूं या. धु०

आभाळाचे

तन्हे तन्हेचे

रङ्ग मजेचे

चला चला रे पाहूं या
आनन्दाने नाचूं या.” (नावा ९)

२२८ “मुक्तामाला” { [-- + ss] दोन वा अधिक
[| प | - - +] अचलगति तीन
(१) “ तुझ्या गळां
माझ्या गळां

गुम्फ मोत्याच्या माळा ”
“ ताआी, आणखि कोणाला ? ”

“ चल रे, दादा चहाटला ! ”

“ कशी कशी
आज अशी

गम्मत ताआीची खाशी ! ”

“ आता गडि फू दादाशी ? ”

“ तर मग गट्ठी कोणाशी ? ” २ (तासक ८३)

पण या पद्याची रचना बरीच शिथिल आहे.

खालील तीन जारीच्या कडव्यांत [| - ∙ - + | - ∙ - +], या मात्रा-
बलीचें अग्रेसरत्व आहे.

२२९ ‘घोरजनी’ { [| - ∙ - + | - ∙ - +] अनेक
[- | प | प | प | - +] अेक

२३० ‘मनमोहन’ { [| - ∙ - + | - ∙ - +] अनेक
[- | प | प | प | +] अेक

२३१ ‘सन्देश’ { [| - ∙ - + | - ∙ - +] अनेक
[- | प | - + , ss - | - + s - ∙ | +] अेक

२२९ ‘घोरजनी’ { [| - ∙ - + | - ∙ - +] दोन वा अधिक
[- | प | प | प | - +] भवानी अेक

“ सारडिंग सारखी तव वाजवुनी टाकी मन गुड्गुडुनी. शु०

घोर रजनी विकट हासे,

वस्तुठार्यी भूत भासे,

परि सूर औकतां दूर जातसे काहुर मनिचें पळुनी.” (यथ १३३)

‘सालिरा’ (कुयशो १८), मञ्जुमाधवकृत ‘गा गडे गोड गोड गीतांना ’ (पद ४५) आणि सोपानदेव चौधरी यांची ‘वाजबूं नको माधवा० ’ (गोगु ७५) ही कविता या घोरजनीजातीत आहेत.

२३० ‘मनमोहन’, { [। - ० - + | - ० - +] दोन वा अधिक
[- । प । प । प । +] अरुणप्रभा ओक

“मनमोहन वाजबूनी सारङ्गी काढी मञ्जुळ सूर्. धु०

विश्व निजलें, शान्त झालें,

ओक धरणी मात्र डोले,

गम्भीरपणाने अन्धारांतुनि छेडित जाओ शूर्” १ (गिका ३)

‘चान्दण्यांतील हुरहूर’ (माजूस्व ७०), ‘खचतो माझा धीर’ (माभा ५०), ‘ध्यास व भास’ (माभा ५६), ‘ओका वाळकास’ (गोदू ४), ‘चिमुकल्यास’ (काचा ३६), कृष्णाकुमारकृत ‘हुतात्मा’ (फ २२) अित्यादि अनेक कविता या मनमोहन जातीत आहेत.

२३१ ‘सन्देश’, { [- ० - + | - ० - +] दोन वा अधिक
[- । प । - + ११ - | - - + १० | +] ओक

“हे स्वागत तुमचे सारें - ० मज आता लाभते. धु०

हाय तो सन्देश माझा

नित्य हृदयीं वागवा जा !

जाबुं द्या बन्दिशाला ती - ० विरहाने कष्टते.” (अ-मे ११)

२३२ ‘रूपवती’, { [मोहिनी] अनेक
[शारदा] ओक

“ जरी कुणा श्रीमन्ताची सून होय शारदा
तरी त्यास साजे औशी तिची रूपसम्पदा. धु०

बघुनी तसि आकाशींची चान्दणी दिपावी,

नाहि रूपवत्ती दुसरी हजारांत ठावी,

हसत थोर सर्दारांनी मागणी करावी,

परी मला मनचे माण्डे उंखनि काय फायदा ? ” १ (देशा ३१)

खालील चार जातींच्या कडव्यांत धात्रीमात्रावलीचे अग्रेसरत्व आहे.

२३३ 'सदयशान्त' { [ं ं | ं ं | - - - +] दोन वा अधिक
[ं ं | ं ं | - - - + | ं ं | ं ं | - - +]

(१) " सदयशान्त असशी मरणा, भीति तुझी वाटे ना. श्र०
हीन दीन दुक्खी दुबळी
ज्यांस ओस दुनिया सगळी,
येति त्यांस घेशी जवळी प्रेम तुझ्यां आटेना. " (देशा ८७)

(२) " रुदन हेच्चि आयुध अमुचे सर्वदा विजयी असे,
पाहतें तयाच्या पुढती मातृहृदय ठिकतें कसें. श्र०
कोण औसि जाडी चिन्ता
स्पर्शी मम न जी करि शान्ता
शल्य तें तिच्या हृत्प्रान्ता कोणतें सलतें असे. " (कोगु)

२३४ 'कृष्णनाथ' { [ं ं | ं ं | - - - +] दोन वा अधिक
[ं ं | ं ं | - - - + | ं ं | ं ं | + +]

" गोकुळिंचा कान्हा कोणी पाहिला कि काय ग ?
गोकुळिंचा राणा माझा देखिला कि काय ग ? श्र०
प्रभू सावळा हा कृष्ण,
रङ्ग तुझा शाला कृष्ण,
कृष्णनाथ लपबुनि पोटी ठेविला कि काय ग ? " (सोका २१)

२३५ 'प्रेमरज्जिता' { [ं ं | ं ं | - - - +] दोन वा अधिक
[ं ं | ं ं | - - - + | ं ं | ं ं | + +]

(१) " काय पुरुष चळले वाढी,
ताल मुळी अुरला नाही,
धर्मनीतिशास्त्रे पार्यां तुडविती कसे हो ? " (देशा २)

(२) " किती वेळ साड्गू तुजला सोड हा अबोला ?
प्रेमरज्जितांच्या साठी कायदा कशाला ? श्र०

अपाङ्गगास आली लाली

राग रङ्गलेला गालीं,

परी रागवोनी होऊी फायदा कुणाला ?” (जोअह-फत्रै २४/४)

रा. यशवन्त खण्डेश्वर कुळकर्णी यांची ‘कोण ना भिकारी ?’ (माल १८)
ही कविता या प्रेमराजिताजातींत आहे.

२३६ ‘आत्मवळ्हना’ { [उ-उ | उ-उ | ---+] दोन वा अधिक
[उ-उ | उ-उ | ---+ | उ-उ | उ-उ | +]

(१) “ आकळे न अघटित घटना तव दयाघना,
कां रुचे अधोगति औशी या विभूतिना ? ” शु०

सिद्ध पुरुष सद्गुरु असुनी

मग होति मायाव्यसर्नी

केवि करिति तप नाशोनी आत्मवळ्हना ?” (गोटे-मामवो)

(२) “ हे दिनेश, अुघडीं नयना तमनिवारणा,
तुजविना न अन्यचि कोणी क्षम जनावना. ” शु०

कृष्ण घनचि अम्बरि जमले,

लोकपतिस ग्रासूं सजले,

अुघड तरी द्वादशनयना लोकतारणा.” १ (किरा-नजीमा २/९-१०)

अग्न्यावर्तनी

२३७ ‘जलवाह’ { [। - ० --- | - ० ---] दोन चरण
[। - ० --- | - ० --- | - ० --- | - ० ---] अेक

“ हासते जग हैं विनोदें परि कुठे तू हैं प्रभो ?

नाचते जग हैं प्रमोदें परि कुठे तू हैं प्रभो ? ” शु०

तारकांसह चन्द्र चमके

फुलकुमुदीं वायु ठमके,

वाहती जलवाह गमकें, परि कुठे तू हैं प्रभो ? ” १ (सुजी)

२३८ ‘अमररमणी’ { [। - ० --- | - ० -] दोन
[। - ० --- | - ० --- | - ० --- | - ० --- | - ० -] अेक

छन्दोरचना

४९८

(१) “ गमत सुखकर समय हा
तेजराशी कुमुदवान्धव येत सदनाळगणिं पहा. घ्रु०
विबुधलना क्रीडती
रत्नकन्दुक फेकिती,
अमररमणीपादतलहत म्हणुनि विहरे गगनिं हा.” (कावि ३)

(२) “ यामिनी जणु कामिनी
यौवनी मृदुहसिनी
मञ्जुमञ्जु सलील पाशुलिं पातली जनमोहिनी.” (काराअ—माल ६७)
भृङ्गावर्तनी

२३९ ‘विजितमदन’ { [| भृ | भृ | भृ | - +] परिलीना तीन
[| भृ | भृ | भृ | भृ] दासी ओक

“ श्रीराम माझा हो राजाधिराज घ्रु०
वीरासन पीतवसन सजलजलदकान्ती,
वामजानुनिहितवामहस्त मूर्त शान्ती,
ज्ञानमुद्रिका विराजमान दक्षिण हस्ती,
अिन्दुवदन, सुगुणसदन, विजितमदन, विलसतसे ”. (विदप १२)

२४० ‘कामना’ { [- | भृ | भृ | भृ | +] रुचिरवदना दोन वा अधिक
[| भृ | भृ | भृ | +] धवलचन्द्रिका ओक

“ कां दिवसां तू करिशि विधो म्लान आनना ?
खुलबी तुज रात्रीचा समय, आन ना. घ्रु०

स्थिति माझीही तुजसमान होय या दिनीं,
मज बहु शुदास भयद खास गमत मेदिनी,
ग्रहतारायुत लोपे मम सुखद यामिनी,

लाभो तो, त्वरित घडो पूर्ण कामना.” (सुमौ ५८)

‘त्रस्त मानसास’ (सुमौ २२) ही कविताहि या कामनाजातींतच आहे.
‘वैशाखमासिं०’ (किंग्र ४५२) या पद्याची हीच जाति आहे पण रचना
थोडी शिथिल आहे.

“ या जाअिजुअी मोगरिला बहर तो अला,
गुळारव करण्यांत गुळग मधुप जाहला,
नव पळव ते फुटांत सकळ वृक्षगणांला,
कुसुमगन्धयुक्त मन्द वात सूटला.” (किंग ४५२)

✓ २४१ ‘ हृदयहारी ’ { [| भृ | भृ | भृ | +] धवलचन्द्रिका अनेक
[| भृ | भृ | भृ | - +] परिलीना ओक

“ लपत छपत येथुनिया मारिशि पिचकारी,
भिजविशि का तनुलतिका कुटिला, मम सारी ? धु०

केसांतुनि रड्याचे थेम्ब निथळतां
पदर चिम्ब भिजुनि अरीं तेवि विलगतां,
चिडलेली नजर तुझी मजशि विन्धतां

या परतें साढ्या कुठे चित्र हृदयहारी.” १ (यग ५९)

खालील सात जातींच्या कडव्यांत [| भृ | भृ] या जीवन लहरी मात्रा-
वलीचे अग्रेसरत्व आहे.

२४२ ‘ रमावर ’ { [| भृ | भृ] अनेक
[| भृ | भृ | भृ | भृ | भृ | +] ओक

२४३ ‘ अुन्मनी ’ { [| भृ | भृ] अनेक
[| भृ | भृ | भृ | + ८८ - | भृ | +] संयुक्त ओक

२४४ ‘ हृदयवरद ’ { [| भृ | भृ] अनेक
[| भृ | भृ | भृ | भृ | +] ओक

२४५ ‘ मधुमधुरा ’ { [| भृ | भृ] अनेक
[| भृ | भृ | भृ | भृ] ओक

२४६ ‘ अरुण ’ { [| भृ | भृ] अनेक
[| भृ | भृ | भृ | - ० +] ओक

२४७ ‘ शुभवदना ’ { [| भृ | भृ] अनेक
[| भृ | भृ | भृ | - +] ओक

२४८ ‘ पुण्डरीक ’ { [| भृ | भृ] अनेक
[| भृ | भृ | भृ | +] ओक

२४२ 'रमावर' { [| भृ | भृ] जीवनलहरी अनेक
 { [| भृ | भृ | भृ | भृ | +] ओक

करि अति त्वरा

घडिघडिघडि पल्लपल जप अमृतधाम रामनाम धरनि आदरा. भृ०

जो अिन्द्रियसङ्घ दक्ष

तो निजकल्याणदक्ष

त्यज वटवट खटपट अुगि, झटपट करि कपटरहित
 भज रमावरा." (विदप ३७)

२४३ 'अुन्मनी' { [| भृ | भृ] जीवनलहरी अनेक
 { [| भृ | भृ | भृ | +५५- | भृ | +] ओक संयुक्त

(१) " बान्धावरि छुडुप ओक,
 पुष्य तयावरि सुरेख
 पाहुनि मी निज हृदयीं मुदित जाहलों
 त्याजवळि चाललों. १

जाअुनिया त्या सुमनीं
 काय असे, हें स्वमनीं
 मनन करित अुन्मन मी तेथ ठाकलों,
 या पडिक्क बोललों." २ (केक ११०)

'सत्य, दिव्य आणि शान्त' (विक ४) आणि 'अर्धस्फुट पुष्पाप्रत' (नाव १८) या कविता या अुन्मनीजार्तीत आहेत.

२४४ 'हृदयवरद' { [| भृ | भृ] जीवनलहरी अनेक
 { [| भृ | भृ | भृ | भृ +] ओक

(१) " धणी - ० सकल तरणि-कुलज नृपति मुकुटमणीरे. भृ०

परम सदय हृदयवरद

दुरितजलधिपतितकरद

शतमुखमखविजयवरद खचर निकट पवनफणी रे. १

असुर दनुज नमन मात्र
करुनि होय भव्य पात्र,
शरण आलियासि जो न पूर्वकर्म किमपि गणीरे.” २

(मोस्फुका १/३७०)

(२) “ अर्थहीन गाशी तू काहिही मुली !
होशीही तळिन किति सहज आपुली ! धु०
लाख जिभा चालवून
जें न अुकलि पण्डितगण

तें येथे ये समजुन ज्यास बालबोलि अुमगली.” (अशा १२४)

२४५ ‘मधुमधुरा’ { [१भृ१भृ] जीवनलहरी अनेक
[१भृ१भृ१भृ१भृ] दासी ओक

(१) “ डोळे तुमचे जादुगिरी, आमच्याकडे पाहुं नका ! धु०
तुम्हि जातां मुलखावरि
माझि चिन्ता कोण करी ?
ओकलि भी राहुं कशी ? फार दिवस लावुं नका ! ”

(ओक प्राचीन पद्य, संहिता प्रतिभापाक्षिकावरून.)

(२) “ लग्न नव्हे मरण अुद्या ठरलें तें टळत नाहि. धु०
मातेची धरिलि कास,
परि तुटली तीहि आस;

नवस बोलिले जिवास, अजुनि कसा वळत नाहि ? ” (देशा ६९)

(३) “ मधुमधुरा मुरलिधर, आज असें काय गडे ?
लावुनि टक बघतां मुख ? दाष्टिस नव काय पडे ? धु०
नजर तरी जादुगिरी !
आवर, वेभान करी,
राहुं अुभी कोठवरी ?

शिरिं घागर, मनिं खळबळ, न कळत पार्थि चाल अडे.” १

(गोपाश्रा-विवी ९१)

‘कञ्जनयन गोपाल’ (विदप ३४), ‘कमलनयन गोपाल’ (विदप ३५) ‘नन्दसुता ओळखितां०’ (गोवा १३) आणि ‘कालचा गुलाब कुठे’ (कावा-३२) या कविता या मधुमधुराजातीत आहेत.

२४६ ‘अरुण’ { [। भृ। भृ] जीवनलहरी अनेक { [। भृ। भृ। -०+] मदनरङ्ग ओक

(१) “प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि येत अुषःकाल हा. धु०

थण्डगार वात सुट्टत,

दीपतेज मन्द होत,

दिग्बदनें स्वच्छ करित अरुण पसरि निज महा.” १ (किंग ५११)

(२) “ अेकदाच पाहिले,

पाहिले तयाक्षणींच आपुली न राहिले. धु०

ठायुके न नांव—गांव,

कळळुं केवि हृदयभाव ?

हें असें अधान्तरीं जिणें न जाय साहिले.” १ (झुपो ७)

(३) “ सहज तुझी हालचाल मन्त्रे जणु मोहिते. धु०

सहज चालणेहि तुझे

सहज बोलणेहि तुझे

सहज पाहणेहि तुझे मोहनि मज घालिसे. १ ” (तासक १६८)

‘जोहार’ (विक ८१) ‘मधुयामिनी’ (बाक २५), ‘जगाचें गाणे’ (गोवा ६०), ‘पुनर्विकसन’ (गोवा ७७), ‘प्रीतीचा वास’ (तासक ५८), ‘साम्राज्यवादी’ (तासक १८१) इत्यादि कविता या अरुण-जातीत आहेत.

(४) “ नेत्र अुघडुनी

बघशि कुणा काय जर्नी नेत्र अुघडुनी ? धु०

चोहिकडे रम्यपणा

बधुनि तोषवीदी मना;

पंग्नि मधुप, विश्वि अुडुप रुचिर सृष्टि मानिनी.” (टेआ १/१९४)

हें पद्याहि या अरुणजातीचेच आहे. परन्तु 'भक्तजन सदा०' या पद्याच्या चालीवर लिहिलेल्या अशा पद्याच्या कडव्याच्या अन्त्य चरणांत आरम्भी जे दोन भृङ्ग गण समयक येतात ते पुष्कळदा अधिक मात्रांचे आढळतात; (~ - ~ ~) या गणाच्या ठिकाणी (-- ~ ~) अशी रचना आढळते आणि मग आद्यगुरु प्रयत्ने लघु अुच्चारावा लागतो !

:४७ 'शुभवदना', { [| भृ | भृ] जीवनलहरी अनेक
[| भृ | भृ | - +] परिलीना ओक

(१) " श्रीगुरुचे चरणकमल हृदयीं ८ स्मरावै. धु०

रामदास साड्ये तुज

अजुनि तरी समज अुमज,

विषयवीष घेअुनिया फुकट कां मरावै ?" (अकक ३/१५१)

(२) " नन्दतनयछन्द मला बाझि लागला गे ! धु०

चहूंकडे कृष्ण दिसे,

बाझि, अितर भान नसे,

रात्रनिंदन हेंचि पिसें लागले मला गे. १

मन्दहसितलसित वदन,

कुन्दमुकुललित रदन,

केवळ जणु बाझि मदन, हृदयि रङ्गला गे !" २ (खाक ७३)

(३) रुणुझणु ये, रुणुझणु ये झणकारित वाळा !

लुडलुडलुड दुडदुडदुड तुमकत ये वाळा ! धु०

धुनिद अजुनि रजनिनयनि

सावरूनि पदर धरूनि

शुभवदना अुहुरदना देअि जाम्भयाला." १ (तासक १६१)

'प्रबोधन' (रेक १/७६), 'अजुनि लागलेचि दार' (तासक ६७), 'मूकसङ्गीत' (गिका ९४), 'अजुन' (यध ६४), आणि राजकवि चन्द्रशेखरकृत 'मधुर मधुर हैच झरे' (पामा १/६) इत्यादि अनेक कविता या शुभवदनाजातीत आहेत.

२४८ 'पुण्डरीक', { [। भृ । भृ] जीवनलहरी अनेक
[। भृ । भृ । भृ । +] धवलचन्द्रिका ओक

(१) " पुण्डरीक म्यां वरिला,
याहुनि जरि अन्याला
स्वप्रींही वाहियला नाहि देह हा." (देशाप ६/३)

(२) " प्रिये अवन्तिके, नथनहृदयरङ्गिके ! भ्रु०
तू जीवन, तू भूषण,
परमार्थाचें साधन,

आहे मज तुजवाचुन सर्व जग फिके ! " (विक ९३)

(३) " मना काहि तरी शान्ति धरीं चिन्तिं हरी रे ! भ्रु०
अपुले हे त्यजुनि ढङ्ग
सतत धरीं सन्तसङ्ग
निशादिनि भज पाण्डुरङ्गा,
भवजल तरण्यास असे हीच तरी रे." १ (खाक ७६)

'पाण्डुनृपति०' (किंग ५३) हें पद्य शिथिल आहे. 'लग्नाला जातों मी०' (किंग ४५७), 'लक्ष्मीसम चञ्चल०' (देमृ ४३), 'नोहे हा जवन पवन' (देमृ ५५), 'चिमकुला संसार' (कावि ४८), 'हास वालिके !' (माजूस्व ५३) आणि 'सीमा' (कावा ८) अित्यादि कविता या पुण्डरीकजातींत आहेत.

खालील तीन जातींच्या कडव्यांत [। भृ । - ~ +] या मात्रावलीचें अग्रेसरत्व आहे.

२४९ 'स्वर्गदेवता', { [। भृ । - ~ +] अनेक
[। भृ । भृ । भृ । - ~ +] ओक

२५० 'कुसुमबाण', { [। भृ । - ~ +] अनेक
[। भृ । भृ । भृ । +] ओक

२५१ 'मञ्जुला', { [। भृ । - ~ +] अनेक
[। भृ । +] ओक

२४९ 'स्वर्गदेवता', { [। भृ । - ~ +] दोन वा अधिक
[। भृ । भृ । भृ । - ~ +] मदनरङ्गा ओक

(१) “ कोण तू कुठोनि योशी, कां हक्कूच मन्दिरी ?

मोहवी मनास रम्य हास्यतेज सुन्दरी. घु०

तूं सती जगांतली

अप्सरा नभांतली

स्वर्गदेवता सजून योशी वा धरेवरी.” १ (गिका १३०)

(२) “ अन्धकार मातला

वेष्टितसे भूतला

शून्य मना खिन्नपणे सुखदायक जाहला.” (वाक ६५)

बालकवीच्या या कवितेच्या ९ कडव्यापैकी शेवटलीं ३ निराळ्या म्हणजे अरुणजातीचीं आहेत. ‘अुघड अुघड दार रे !’ (अज्ञा ८३) ही कविताहि स्वर्गदेवताजातीची आहे.

३५० ‘कुसुमबाण’ { [। भृ । - ~ +] दोन वा अधिक
[। भृ । भृ । भृ । +] ध्वलचन्द्रिका ओक

(१) “ हृदय साडूग चोरिले कशास सुन्दरी ?

देऽ ! देन देशी तरी दे तुझें तरी ! घु०

(व) सन्त कोतवाल हा

‘सज गे अुभा पहा !

कुसुमबाण सोडवीन मी तुझ्या अर्दी.” (तासक ४१)

(२) “ हिन्दवन्धुनो, चला करीत हिन्दवन्दना

गौरवूं तिला कृती करून वीरनन्दना. घु०

भक्तिनेच आळवूं

अन्तरांस मेळवूं

वैभर्वी विराजवूं करून दूर बन्धना.” (गिफ ३५)

२५१ ‘मञ्जुला’ { [। भृ । - ~ +] दोन वा अधिक
[। भृ । +] ओक

(१) अुगिच काय बुल्लुला ५, शिणविशी गळा ! घु०

अुगिच कण्ठ फोडिशी,

हृदय मात्र फाडिशी,
रमणिवाणि आणिशी,
स्मरणि मञ्जुळा.” (तासक ४०)

(२) “ रति खरी न रति तव ती विकृति कामिनी ! भू०

येझुनी क्षणोक्षणी
जपशी बघुनि लोचनीं,
भासशी सुगुणखनी
द्विरदगामिनी.” (सुमौ ५०)

२५२ ‘जीवितेश्वरी’ { [| - ० - ० | +] दोन वा अधिक
[| भू | भू | +] धवलचन्द्रिका ओक

(१) “ धाव धाव गा
धाव राघवा
तूजवीण वाटतसे शीण आघवा. १
विषय घोर हे
चोरसे मला

करुनि विकल निखलपणे म्हणति ‘नागवा’ ”. २ (विदप ११)

(२) “ जीवितेश्वरा,
बोलणीं जरा
काय आगळीक होअि, जोडितें करा.” (राम-कि १०)
‘प्रतीक्षा’ (यध १४१) ही कविता या जीवितेश्वरीजार्तीत आहे.

हरावर्तनी

२५३ ‘दीपारती’, { [| - - ० | - - ० | - - ० | +] दोन वा अधिक
[| - - ० | - - ० | - - ० | - - ० | - - ० | - - ० | - - ० | +]

“ दीपारती घेझुनी दों करीं
देवा, अुभी देवता सुन्दरी
या हिन्दभूची असे ओक आशा, अता सार्थ होवो तुक्की वैखरी.”
(अि-मनोमा नोवे-१९३४)

२५४ 'दिव्याङ्गाना' { [| - - ∞ | - - ∞] दोन वा अधिक
[| - - ∞ | - - ∞ | - - ∞ | - +] }

" तरुणा जिवा, अन्त
हें सत्य अत्यन्त;
कसली वृथा खन्त ? करिं मौज घडिची. " १

" स्वप्रांत सुस्नात
दिव्याङ्गाना कान्त
पाहूनिया भ्रान्त हा जीव ज्ञाला. २

कटु मत्य हें गोड,
लागे जिवा ओढ
मिळवील तें जोड दिव्याङ्गेनची. " ३ (तासक २०१)

२५५ 'सुवन्दित' { [| - - ∞ | - -] दोन वा अधिक
[| - - ∞ | - - ∞ | +] अेक }

" प्रभुचें सुवन्दित नाम असो. धु०

मी नग्र आलों
जाओीन नग्र
हा बोध मजला ठसो.
प्रभुनेच दिधलें,
प्रभुनेच नेलें,
तरि दोष प्रभुला नसो " (अुस २६८)

२५६ 'वीरभद्र' { [- ∞ - | - ∞ - | - ∞ - | - ∞ +] वरमङ्गला अनेक
[- ∞ - | - ∞ - | - ∞ - | +] देव अेक }

(१) " झुमडुमत डमरु ये, खणखणत शूल ये,
शड्ख फुड्कीत ये येञि रद्दा !
प्रलयधनभैरवा, करित कर्कशरवा
क्रूर विक्राळ घे कुद्ध मुद्रा ! धु०
पूर्वि नरसिंह तू प्रगटुनी फाडिले

दुष्ट जयिं अन्य गृहिं दरवडे पाडिले
बनुनि वृप तापुनी चण्ड, जन ताडिले—
दे जयांचें तथा वीरभद्रा !” ! १ (तासक १२७)

(२) “ वा ऽरे सर्वथा मुक्त झालों. भ्र०

रुक्मिणीने मला मन्त्र जो कथियला,
जुळुनिया होअिलचि सफल तो चाढ्गाला;
काय फसवील ती या नराला ? ” (किंग ५२१)

वर्ग ४ था

विषम जाति

प्रकार दुसरा

विषमजातीच्या पहिल्या प्रकारच्या व्याख्येत ज्या विषमजाती बसत नाहीत
त्यांचा समावेश या वर्गांत केला आहे.

२५७ ‘यक्षपुरी’ { [प।० +, शु।प।० +] सूर्यकला दोन
[शु।प।० +] पर्वती तीन
[।प।प।प।० + || शु।प।० +] अेक संयुक्त

“ नील नभोमण्डलीं -० अस्फुट यक्षपुरी देखिली
धरनी सुफलावली, डोलती बघ पुढती नारळी

स्वदेहें वाठावर सावल्या

कराया वात्सल्ये वाकल्या,

औक या सळसळती झावळ्या,

अविरत त्यांची मर्मर ही का हुरहुर हृदयांतली

जरी मी कण्हतों ही आपुली.” (कास ६१)

२५८ ‘झपूझा’ { [।प।--+] अचलगाति अेक
[।प] दोन
[।प।--+] अचलगाति तीन
[।प] दोन
[।प।--+] अचलगाति दोन

“ हर्ष खेद ते मावळले
 हास्य निमाले
 अशु पळाले,
 कण्टकशळ्ये बोथटर्लीं,
 मरुमालीची लव वठली,
 काही न दिसे दृष्टीला,
 प्रकाश गेला
 तिमिर हरपला;
 काय म्हणावें या स्थितिला ?
 झपूळझी गडे झपूळझा ” (केक ११२)

२५९ ‘सदया’ { [- | प | - +] शुद्धव अेक
 { [- | प | - +, - ~ | +] मालिवाला अेक
 { [- | प | प | प | प | - +] भवानी अेक
 { [- | प | - +, - ~ | +] मालिवाला अेक

“ मम हृदयीं जन्मा घेअीं,
 ये सदया, येथे राहीं, ये प्रभो ! धु०
 मी माझें लोपुनि जावो,
 जग तुझेंच अवधें होवो ये, प्रभो !

मज म्हणोन कुणि दुर्भागी, बावळा, जोगी, मला क्षिति
 नाहि, मला भय नाही,
 तू माझा होयुनि राही हे प्रभो ! ” १ (अुस ३९८)

२६० ‘अभिमता’ { [| भृ | भृ] जीवनलहरी तीन
 { [| भृ | भृ | +] अेक
 { [| भृ | भृ | भृ | +] धवलचन्द्रिका अेक

“ साढ्हग कुठे पाहुं तुला सखि स्वतन्त्रते ?
 जनि विजर्नी साढ्हग कुठे रमाशि सुन्रते ?
 तू धन मम, तूच मान

तू जीवन, तूच प्राण
तव सूचित मज प्रमाण
अजुनि किती अन्त पाहशी ?
हो प्रसन्न मज प्रणाता शीघ्र अभिमते ! ” (टिक २०२)

पुरवणी

हरावर्तनी समजाती

७४ अ देव [| - ∞ - | - ∞ - | - ∞ - | +]

“ कोणि काही नका शिकवुं आता !
दोष लावूं नका व्यर्थ ताता !
देअि हातें मला तात ज्यासी
लग्न होतांचि तो देव मजशी ” (देशा. ८९)

वर्ग ५ वा

स्वैरपद्य जाति

स्वैरपद्यासाठी रा. व्यङ्कटेश शङ्कर वकील यांनी पद्मावर्तनीजातीचा, रा. आत्माराम रावजी देशपाण्डे यांनी अग्न्यावर्तनी जातीचा आणि रा. भवानीशङ्कर पण्डित यांनी भृङ्गावर्तनीजातीचा कसा अुपयोग केला आहे याचें विवेचन पहिल्या अध्यायांत (पृ ३९-४३) सोदाहरण येअून गेलेच आहे. अग्न्यावर्तनीजातीचा अुपयोग स्वैरपद्यासाठी केल्याचें आणखी ओक अुदाहरण, रा. वामन नारायण देशपाण्डे यांनी आपल्या ‘चित्रवेदा’ या अप्रकाशित काव्यांतून, कृपा करून पाठविलें आहे तें खाली देतों.

“ चित्र आहे निस्तुकच हें बापुढे
हीन कोणी देहधारी कामिनी,
काय नकळे हेंहि मतिला माझिया ?
हासतां मग कासया ?
काय परि करू ?
केवि तरि कथु ?

चित्र हैं; नच देहिनी ही—हें कदूनहि मन्मन
निवितेच्या रूपदीसिस भाळले !

शलभ आपण जाहलें !!” (चित्रवेडाकाव्य)

चरण मुख्यतः [। ७ । ७ । ५] असा असून अर्थानुरोधाने तो लहानमोठ
करण्यांत आला आहे.

अध्याय ७ वा

छन्दश्छाया

बायकांच्या तोण्डीं असलेले पुढील परम्परागत गीत पहा :—

तुझा । लाडका ग । यशोदा ५५ । माझी,	
तुझ्या । हरीने ५५ । खाळें माझें । दही.	३०
पहिली । बोलली ५५ । सुताराची । साळू	
तिच्या । अड्गणी ५५ । खेळतसे । बाळू.	१
दुसरी । बोलली ५५ । तेलडग्याची । गड्गा,	
तिच्या । अड्गणी ५५ । घाली हरि । पिड्गा.	२
तिसरी । बोलली ५५ । ब्राह्मणाची । आमा,	
तिच्या । अड्गणी ५५ । खेळे हरि । क्षिम्मा.	३
चौथी । बोलली ५५ । मराठ्याची । राणी,	
तिच्या । अड्गणी ५५ । खेळे चक्र— । पाणी.	४

येथे चरणांतील पहिली टाळी तिसऱ्या अक्षरावर पडते, म्हणजे आद्यतालक-पूर्व गण दोन अक्षरी आहे. तथापि दहापैकी तीन चरणांत हा आद्यतालकपूर्व गण अक्षरी दिसतो.

पहिल्या टाळीनें आरम्भ होणाऱ्या आवर्तनांत, ध्रुवपदाचा पहिला चरण वगळत्यास तीन तीन अक्षरे आहेत नि पुढे द्विमात्रक विराम आहे.

त्याच्या पुढील आवर्तनांत, पहिला चरण वगळत्यास चार चार अक्षरे आहेत. पहिल्या चरणांत त्या ठिकाणीं तीन अक्षरे असून पुढे द्विमात्रक विराम आहे.

तिसऱ्या आवर्तनांत सर्वत्र दोन दोनच अक्षरे आहेत.

हा ओक पद्मावर्तनी छन्द आहे. छन्दांत प्रत्येक अक्षर, मग तें दिसायला लघु असले तरी गुरु अुच्चारायचें आणि गुरुच समजायचें असते. सारीच अक्षरे गुरु म्हणजे द्विमात्रक मानायचीं हा छन्दाचा मूलभूत नियम असल्या-

मुळे छन्दांतील पद्धगण हा चार अक्षरांचाच असतो. लघु अक्षरच नाही म्हणून लगक्रमाचा प्रश्न अुद्घवत नाही. म्हणून छन्दास लगत्वभेदातीत अक्षर-सङ्ख्याक पद्ध म्हणतात.

परन्तु प्राचीन रचना सहेतुकपणे रेखीव अशी नाही. तिच्यांत मध्येच ओखादें अक्षर अधिक येतें. तेथे दोन अक्षरे त्वरेने ओका गुरु अक्षरांच्या म्हणजे दोन मात्रांच्या कालांत अुच्चारायचीं असतात. हीं दोन्ही अक्षरे लघु असल्यास तीं दोन मात्रांच्या कालांत सहज अुच्चारितां येतात. वरील पद्धांत चरणारम्भी पहिली, दुसरी, तिसरी हे जे तनि शब्द आले आहेत त्यांतील पहिलीं दोन दोन अक्षरे दोन दोन मात्रांच्या कालांत अुच्चारायचीं आहेत. असें शैथिल्य आधुनिक छन्दोरचनेने तरी नसावे. छन्द कण्टाळवाणा होऊ नये म्हणून त्यांतील अक्षरांची सङ्ख्या न्यूनाधिक केली पाहिजे असें मुळीच नाहीं. अकारान्त शब्दांतील अन्त्य अकार गाळून अथवा ओक मात्रक अुच्चारून अुपान्त्य अक्षर अनुक्रमे चतुर्मात्रक वा त्रिमात्रक अुच्चारल्याने तेवढे वैचित्र्य आणितां येतें. गाव हा शब्द गाव १ असा अुच्चारण्यांच्या ठिकाणीं गाऽऽव् २ अथवा गाऽव असा अुच्चारितां येतो. पुन्हा हा भेद वैकल्पिक आणि वैयक्तिक अुच्चारापुरताच असल्याने पद्धाच्या स्वरूपांत विकृति कोणतीच होत नाही.

छन्द केवळ अक्षरसङ्ख्याक नसतो. छन्दांतहि लयवद्धता असावी लागते; प्रत्येक अक्षर द्विमात्रक असल्याने छन्द हे पद्धार्वतीं वा भृड्यार्वतीं असतात; ते अग्न्यावर्तीं वा हरावर्तीं असूं शकत नाहीत. पण छन्दांची मोडणी ही जातिमोडणीसारखीच असते. जातींत जितक्या सशब्द मात्रा असतात त्यांच्या अदपट अक्षरे त्या छन्दांत असायचीं. छन्दांत मागे छान्दस वा पुढे छन्द हा शब्द ठेऊन जातींचीच नावे छन्दांना दिलीं तर पारिभाषिक संशांची सङ्ख्या तितकीच परिमित राहील. छन्द पादाकुलक म्हटलें की मात्रालेखन [१ । १] असेंच होणार; पण अक्षरे मात्र आठच असणार आणि याळी अर्थात् पहिल्या नि पाचव्या अक्षरावर पडणार. छान्दस रचना ही स्थूल असल्याकारणाने ओकाच पद्धाच्या अनेक मोडणी किल्येकदा सम्भवतात. शब्द कोठेहि तुटला तरी कानाला तें तितके कळू लागत नाही. तथापि छन्दांतहि शब्द भलत्या ठिकाणीं तुंदे नये याविषयी काळजी घ्यायलाच पाहिजे. जातींत जेथे अपरिहार्यपणे यति येतो त्या ठिकाणीं छन्दांतहि यति पाळायलाच हवा.

पद्माचें विषमाक्षर आणि समाक्षर मिळून ओखादा द्यक्षरी शब्द नसावा. '। कां लोक धा - । वती असे' यापेक्षा '। लोक कां धा - । वती असे' म्हणणे कानाला आधिक चाढूगलं लागते.

मराठीतील अभड्ग, ओवी, घनाक्षरी अित्यादिकांची रचना छान्दस आहे. खिस्ती अुपासनासङ्गीतांत 'अिंग्रजी चालीवर' म्हणून जीं पद्ये दिलीं आहेत तीं वस्तुतः छन्दोरूप आहेत. संस्कृतांत आणि प्राकृतांत न आढळणारी ही लगत्वभेदातीत छन्दोरचना मराठीत आढळते. अगदी आरम्भापासून आढळते ही गोष्ट चिन्तनीय आहे. ठोकळ मानाने लयाला अनुसरणाऱ्या लोकगीतांपासून छन्दाचा अुगम झाला असावा. शिशुगीतांना म्हणूनच छन्द योग्य वाटतो.

ओवीची रचना अनियमित वाटते. महानुभाव लोकांत शके १५०० च्या मागेपुढे भीष्माचार्य नामक ग्रन्थकाराने आपल्या मार्गप्रभाकर नामक ग्रन्थाच्या ज्ञानखण्डांत ओवीचे पुढील प्रमाणे बांधलेले लक्षण विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी आपल्या मराठी छन्द या पुस्तकेत अुच्छृत केले आहे:-“गायत्री छन्दापासौनि धृतिपर्यन्त । ग्रन्थ वोवियाचे तीन चरण जाणावे निश्चित । प्रतिष्ठेपासौनि जगतीपर्यन्त । चौथा चरण.” या लक्षणांत गायत्रीच्या ठिकाणी सुप्रतिष्ठा आणि प्रतिष्ठेच्या ठिकाणी मध्यमा अशी सुधारणा राजवाडे यांनी सुचविली आहे. ऐकूण काय लेखी ओवीचे स्वरूप फारच अनियमित आहे.

परन्तु ओवी हा गेय पद्यप्रकार होता असें दिसते. सङ्गीतरत्नाकराच्या प्रबन्धाध्यायांतील पुढील अवतरण प्रो. ग. ह. रानडे यांनी माझ्या दृष्टीस आणिले आहे:—

“ खण्डत्रयं प्रासयुतं गीयते देशभाषया
ओवीपदं तदन्तेचेदोवी तज्जैस्तदोदिता
त्रयाणां चरणानां स्युरेकाद्यावृत्तितो भिदाः
आदिमध्यान्तगैः प्रासैरेकाद्यैश्च पदे पदे
छन्दोभिर्बहुभिर्गेया ओव्या जनमनोहराः
सानुप्रासैखिभिः खण्डैर्मण्डिता प्राकृतैः पदैः ”

ज्या गेय ओव्या आजीवारीच्या आणि मुलीवाळीच्या तोण्डून अद्यापि औकायला मिळतात त्यांतील शैथिल्य मर्यादित दिसतें. आणि त्या ऐकून ज्या

ओव्या रचण्यांत येतात त्यांत तें शैथिल्यहि येतें. या ओव्यांचे दोन प्रकार कल्पितां येतील. दोन्ही प्रकारांत चार चरण असले तरी पहिल्या प्रकारांत चाञ्ची चरण जितपत सारखे असतात तितपत सारखे दुसऱ्या प्रकारांत पहिले तीनच चरण असतात आणि चौथा चरण तोकडा चार-अक्षरी असतो. हे जे चरण जवळ जवळ सारखे असतात ते सहा-अक्षरी सात-अक्षरी वा आठ-अक्षरी असतात. चरण सात-अक्षरी वा आठ-अक्षरी असल्यास आवर्तनारम्भ अनुक्रमे दुसऱ्या वा तिसऱ्या अक्षरापासून होतो.

१ ल्या प्रकारच्या ओवीर्चीं काही अुदाहरणे

- (१) “ । शिं तिथं । भुतं
घरीं । अेक गज – । वज
बो – । वडा बोल । नाही
नाही । कार्नीं कुज – । बूज.” (तासक १९४)
- (२) “ । भ्रताराच्या । राज्यीं
अुणे । टेवीना रे । देव
। वहिणीच्या । मनीं
चो – । ठीची आशा । ठेव.” (तासक १९६)
- (३) अु – । चकी लागे । माय,
काही । केल्याने रा – । हीना;
का – । ढिशी आठ – । वणी ?
सुखी । माय, तुझी । मैना:” (तासक १९५)
- २ न्या प्रकारार्चीं काही अुदाहरणे

- (१) “ । ये ग ये ग । गाझी
वा – । ठाला दूदू । देअरीं,
पर – । तोनी राना । जाझीं
। चरायाला.”
- (२) “ । माझें मोठे । घर
केर । लोटितां लो – । ठेना
सभा । वैसर्लीं अु – । ठेना
। भाअूजींची ” (दालो २/६५)

(२) “ पाखरांची शाळा भरे पिमळा -० वरती
चिमण्यांचीं पोरे भारी गोड्गाट -० करिती.

अुतरतें अून, जाते टळूनी -० दुपार
पारावर जसा यांचा भरतो -० वाजार ” (पारा ६६)

मायदेवकृत ‘गोकुळ’ (माभा ७४) या कवितेची रचना शिथिल आहे.

५ लवङ्गलता छन्द [। प । प । प । --] १४ अक्षरे

(१) “ सौरी झाले जनीं
राम केला धनी. ध्रु०
शान्तिगुन्ती घेअुन् हातीं भक्तिचोली ल्याली,
मीतूपण ठावें नाही विसरून गेली.
कर्म नेणे धर्म नेणे, नेणे आम्ही काही
ज्ञानदेव म्हणे आम्हां येणे जाणे नाही.” (ज्ञापन १/६)

(२) “ येअीं गा तू येअीं गा तू पण्डरीच्या राया
तुजवीण शीण वाटे, क्षीण झाली काया,
याति हीन मति हीन, कर्म हीन माझें;
दीननाथ दीनवन्धु नाम तुम्हां साजे.
विटेवरी अुभा नीट कटीवर कर,
तुका म्हणे आम्हां हेचि ध्यान निरन्तर.” (तुका—पस १/८१)

(३) “ ये ग ये ग चिअ० ध्रु०
हात हलवून तुला किती वेळा बाहूं ? १
तुझ्यासाठी कापसाचें घर केले मअू० ” २
(मागञ्यं—आमा जुलै १९३६)

ज्ञानेश्वर पृ. ७७, पद्य ३१ वैं (चित्राशाळा प्रत), तुकाराम (२/१५०, अभड्ग
क्रम २४९९—२७५२ अिंदुप्रकाश गाथा.), ‘रूपगर्विता’ (देवाना-कार
४०/७) ‘सुना, सुना’ (माअ ८), ‘वाढ्याचें गाणे’ (स्लेप्र १७) अित्यादि
गीतें या छन्दांत आहेत.

६ शुक्रकला छन्द [। प । - - , - - । प । - -] १४ अश्वरे

“ तरीच् मशी बोल पोरा जिब्हाळ्याची ओल.

मशी घेतां भास जीवा, मातृपणा नास.

मजसवें खरा पण जाझू नेदी घरा.

आमुचिये रङ्गर्णीं दुजें तगेना ये सङ्गर्णी.

तुक्यासवें भास हरी जीवा करी नास.” (अभङ्ग १५४ वा)

७ दयिता छन्द [। प । - - - ५ । प । - -] १३ अश्वरे

“ अेकान्तीं जा सकाळीं-० तसा दुपारीही

तसेच सन्धिकाळीं-० फिरून रात्रीही;

मनांतून याकूनी-० विषयवासना

विनम्रता धरूनी-० करीच प्रार्थना.” (अुस ४२८)

८ चन्द्रकान्त छन्द [। प । प । प । -] १३ अश्वरे

(१) “ भज रे मना रे वा रे भज रे मना
रामकृष्ण वासुदेव भज रे मना
आता काय नरदेह येअील पुन्हा ? ” (प्राचीन पद्य)

(२) “ अखण्डित असावेसे वाटतें पायी.
साहोनी सङ्कोच ठाव थोडासा देअीं.
असो नसो ठाव आलों तुळिया ठायां.
पाहें कृपाहश्री मज पण्डरीराया !
तुका म्हणे आम्हीं तुझीं वेडीं वाकडीं,
नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं.” (तुकाराम पृ. १८७)

(३) “ वधा माझी बेबी किती आहे तरी गोड्

अुतर ना खाली बेबी, जरा तरी सोड्.” (माअ ११)

श्रीयुत वामन नारायण देशपाण्डे यांचें ‘ कपटवेष ’ हें नाटक याच छन्दांत पण निर्यमक आहे. आरम्भाच्या ओळी अशाः—

रमणी—“ अुसे, ठेव आवरून पूजासाहित्य.

झाली वाअी यथासाड्ग पूजा अवधी

सन्ध्ये, सार वाती जरा समर्थीतल्या

अुषा— निकै महाराज—
रमणी— मूर्खे, वोसणाशी का ?
महाराज गे मी आहे की महादेवी.”

९ दोहा छन्द [। प । - - - ५ ५ । प । +] १२ अक्षरे

“ गृहाप्रति ममता – ० देअी शोभा फारू
प्रेम तेथे वसतां – ० सुख नान्दणारू
शान्ति तेथे राहती
तृप्ति तेथे नान्दती
वेळ वेगें क्रमती – ० सर्व साधणारू १
गृहीं जया ममता – ० क्रोध न तिथे
प्रेम गृहीं वसता – ० न हेवा तिथे
शोपडींत नान्दलों
दुःखव्हानि पावलों
प्रेम बद्ध राहिलों – ० सर्व साहवे ”. २ (अुस ४५२)

या छन्दाच्या कडब्यांत अन्तरा आहे.

१० चक्रपाणि छन्द [- - । - - - ५ ५ । प । - -] ११ अक्षरे

“ पहिली बोलली – ० सुताराची साकू
तिच्या अड्गाणीं – ० खेळतसे बाकू
दुसरी बोलली – ० तेलडग्याची गडगा
तिच्या अड्गाणीं – ० घाली हरि पिडगा
तिसरी बोलली – ० ब्राह्मणाची झुमा
तिच्या अड्गाणीं – ० खेळे हरि झिभ्मा
चौथी बोलली – ० मराठ्याची राणी
तिच्या अड्गाणीं – ० खेळे चक्रपाणी ” (प्राचीन पद्य)

११ वंशमणि छन्द [। प । प । - -] १० अक्षरे

“ निखळून गगनांमधून
पडतां हें वेगें कोसळून

कोणी तरी अदृश्यचि कर
खाली खाली ओढी अनिवार ”

(देवाना-रमा ८१२)

१२ पादाकुलक छन्द [१ प । १] ८ अक्षरे

(१) “ कान्हा वाटे देव भेटे
हातीं पायीं तोचि दाटे.
ओळखिला देव राजा,
सर्व शोक गेला माझा.
समसङ्गें सङ्ग गेला
रङ्गोवीण रङ्ग केला. ” (केस्वा-पस १/२११)

(२) “ औशी औकोनिया वाणी
नेत्रानें अुघडी राणी,
वाटे मनास नीरोषा
पावला भूपति तोषा ”. (मोसारा २/७)

(३) “ सेवितां श्रीगुरुकूल
ब्रह्म त्रैलोक्य गोकूल
दासपुत्र अनुकूल
आहे आहे नाही नाही.” (अक १३)

(४) “ मिठी हातां हातीं पडे
दिठी दिठीवरी जडे
अपुल्या ग हृदयाचे
सुरु झाले हे पवाडे.
मधुरात ही चान्दणी
खुले मोगरा अड्गणीं
परिमल दरवळे
मन्द वायु श्वासांतूनी. ” (पगन-वामा ५/१)

१३ अचलगति छन्द [। प । ---] ७ अक्षरे

(१) “ काय साड्गो तूज गा
 अन्तरीन्चे गूज गा ?
 मोळ हाता येअीना,
 बोळे प्राप होअीना;
 द्वैतसङ्ग साण्डूनी
 राहे तूचि माण्डूनी.” (केस्वा-पस १/२०७)

(२) “ देवस्तुति वाढवा
 त्याची दया गाजवा
 अीश्वराची करुणा
 सर्वकाळ सरेना.” (अुस ३१)

‘ भातुकलीन्चे गाणे ’ (माझस्व १०८) ‘ आभालाच्या अड्गणी ’ (पञ्चचा)
 आणि ‘ सुशे सुशे अूठ ग ’ (माअ १) या कविता या छन्दांत आहेत.

१४ देवी-नवर छन्द [--- ! प । ---] ८ अक्षरे

(१) “ रूप पाहतां लोचनीं
 सुख जाले वो साजणी
 सर्व सुखाचें आगर
 बाप रखमादेवी-नवर ” (शानदेव)

या छन्दांत पहिल्या दोन अक्षरांचा गण आद्यतालक पूर्व असल्यानें त्याच्या
 अन्तीं बहुशः शब्द पुरा व्हावा लागतो. अभड्गरचनेत हा गण कित्येकदा
 मध्येच गाळलेला दिसतो.

(२) “ घेअी घेअी माझे वाचे,
 गोड नाम विठोबाचें.
 तुका म्हणे जीवा,
 नको सोळुं या केशवा.”

(३) “ शुद्ध बीजा पोटीं
 फळे रसाळ गोमटीं.

मुखीं अमृताची वाणी
देह वेचावा कारणी.
सर्वाङ्गीं निर्मल
चित्त जैसे गडगाजळ.
तुका म्हणे जाती
ताप, दर्शनं विश्रान्ती.”

(४) “नको देवा कधी देअुं
कुणा परतन्त्र जिणे
त्याच्याहून दारोदारीं
वरें भिक्षान् सेवणे.” (कावि ८८)

(५) “माझ्या छकुलीचे डोळे
दुध्या कवडीचे डाव
वाअी कमळ कमळ !’
गोड चिडीचं ग नाव.” (कोल ५६)

या छन्दांत त्रिपद्यांची आवलि रचणे वरेंच कविप्रिय झाले आहे.

(६) “आकाशीच्या अन्तराळीं
तारकांना तेज चढे
तुझी माझी प्रीति जडे.” (अफु ६१)

१५ अुद्घव छन्द [- | प | --] ७ अक्षरे

(१) “दिवस मावळूं दे,
विशूं दे निमिषांत
प्रकाश दिवसाचा
वाढल्या तिमिरांत.” (देवाना-विवी १३७)

(२) “कासया घोडगावून
स्फुन्दशी मरुदणा ?
चहाळ लागतांच
दचके माझा कान्हा.”
(देवाना-रमा मे-जून १९२९)

छन्दोरचना

५२४

१६ शुद्धसती छन्द [। प । --] ६ अक्षरे

(१) “ आसवांच्या माळा
साठवूं या किती ?
घालाया त्या गळां
वाट पाहूं किती ?
दीप पाजलिला
अखण्ड ही वात
धीर दे ये तिला,
वाहे झन्झावात. ” (देकु-यमा १७/१८)

‘कमी आणि ठमी’ (माझ २४) ‘डोला वाअी डोला !’ (माजूस्व १५४)
आणि ‘बोकोबा’ (माशी ४) या कविता याच छन्दांत आहेत. या छन्दांत
अन्त्यावर्तनांत जीं दोन अक्षरे असतात त्यांचा बहुशः अलग शब्द असल्याने
तो पुनरुक्त करितां येतो. परन्तु तेवढ्याने छन्द निराळा होत नाही.

(१) “ आहे वरे आअी आअी
रङ्ग नको काही काही
घालिते मी तोतो तोतो
करिते मी जोजो जोजो ” (माशी ५)

१७ गजवदन छन्द [। प । -- ५५५५ । प । --] १२ अक्षरे

हा छन्द शुद्धसतीछन्दाच्या द्विरावृत्तीने होतो.

(१) “ जाडीचें घोड्यगडें -० येवढीये राती
कानींची कुण्डले -० करी जग ज्योती
होय न हो औसा -० संशय गमला
निर्धारितां विश्व -० व्यापक देखिला
हृदयमन्दिरीं -० दाटोनी धरावा
ही च खूण साळगे -० भानुदास देवा. ”

(तुकारामतात्यासम्पादित ओकनाथ गाथा पृ. १४१)

(२) “ गजवदना रे -० गजवदना रे
 नमितों तुजला -० गजवदना रे
 मध्वनाथचिर्तीं -० वाटे तुझी खन्ती
 येशी धावोनिया -० गजवदना रे. ” (ममुक २)

(३) “ यज्ञ शम्भरावा -० होतांच पुरता
 गमे भूपा झाली -० जन्म सफलता
 कुणा दे दक्षिणा -० कुणा देअी भूमी
 याचकां सन्तुष्ट -० करी अन्तर्यामीं
 घडविली तेणे -० यज्ञ पुरुषाची
 कलाकुसरीची -० प्रतिमा सोन्याची. ”

(देवाना-विमा १/९)

(४) “ आलेले भरासी -० देवा रे कणास
 मोङ्लनी दयाळा -० लाविसी भिकेस
 मळा पिकविला -० माझ्या भावनेचा
 बिन्दु बिन्दु माझ्या -० गाळून श्रमाचा ”
 (पा-फ ३०)

२८ भुवनसुन्दर छन्द [-- ! प। -] ७ अक्षरे

(१) “ नाना बाहुली माझी
 बघा कोनाड्यामाजीं
 तिला पिसांची गादी
 तिची रेशमी साडी. ” (माजूस्व १०८)

(२) “ वघ चान्दोबा आअी
 माझ्या सङ्गती येअी;
 विम्ब आभाळीं हाले
 माझ्या सङ्गती चाले. ” (गिका १०)

२९ पिशऱ्या छन्द [। प। -] ६ अक्षरे

(१) “ दृश्यातीत रे
 सदोदित रे

भगवन्त रे
नान्दे नित्य रे
रूपें वीण रे
परिपूर्ण रे
नारायण रे
आहे जाण रे ” (केस्वा-पस १/१५०)

या छन्दाची मोडणी [। भृ । - -] अशीहि होअील, मात्र त्या मोडणीला सहेतुकपणे अनुसरून रचना केल्यास शब्द निराळ्या रीतीने बसतील. अुदाहरणार्थ ‘ अविला झरा ’ (देनाघ-ओ ६) ही कविता पहा.

‘ काझू काझू गे ! ’ (माजूस्व ११९) ही कविता या छन्दांत आहे.

२० “ आन्दोलन ” छन्द [। प । - ११११११११११ । प । -]

(१) “ देव ध्या कोणी	देव ध्या कोणी
आयता आला	घर पुसोनी
देव नलगे	देव नलगे
सांठवणेचे	रुधले जागे
दुवळा तुका	हा भावेविणे
अुधारा देव	घेतला रिणे. ” (तुकाराम पृ. ३५८)

(२) “ ताअी गुणाची	माझी छकुली
झोका दे दादा	म्हणूं लागली.
साम्भाळ ताअी	फान्दी वाकली
दोन्ही दोरांना	गच्च आवळी
जो जो गे जो जो !	

(दक ६२)

(३) “ तीन चाकांचा	गाढा रड्यात
बाळ ऐटीने	नेअी रेटीत
चौकेर हिंडे	खेळत हसे
दृष्टि त्यावर	ठरत नसे ”

(मञ्जुबाळ-आमा जुलै १९१३)

‘प्रभुसहवासार्थ विनन्ती’ (अुसं ४३६) आणि गोपीनाथकृत ‘आमची खिन्दु’ (गोदू ७) या कविता आनंदोलन या छन्दांत आहेत. पुढे पहा.

२१ पद्म छन्द [१ प] ४ अक्षरे

“ काळा काळा
मङ्घ्या आला
नीज बाळा
लाव डोळा. ” (पचचा ४०)

२२ ‘विठ्ठल’ छन्द [१ - - -] ३ अक्षरे

(१) “ जीव तू
प्राण तू
आत्मा तू
विठ्ठला. ” (नामदेवगाथा पृ. ७१)

(२) “ ये काझू
ये खाझू
खा दाणा
वाटाणा. ” (पचचा २६)

भृङ्गावर्तनी

२३ दासी छन्द [१ भृ । भृ । भृ । भृ] १२ अक्षरे

“ तू प्रिय, हे प्रभु, तू प्रिय अपार
तू प्रिय, हे येश्च, त्वां केला अुद्धार
मला तू सुप्रिय, हें कैसे दावीन ?
सम्पूर्ण शक्तीने मी तुला स्तवीन ! ” (अुस ३४२)

२४ परिलीना छन्द [१ भृ । भृ । भृ । - -] ११ अक्षरे

(१) “ औसा गे माय ८८ कैसा हा योगी
जे ठार्यी जन्मला तें ठाय भोगी. भु०
आचार साण्डोनी झालासे भ्रष्ट
मावशीसी जेणे लाविला पाट. ” (शा-पस १/२१)

(२) “ ज्याचा तो जाणे ११ ज्याचा तो जाणे
 जाणीव निमाली त्यासीच वाणे
 जर्नी जनार्दन जाणोनि वागे
 पदोपदीं त्यासि समाधि लागे
 स्वसुखसागरीं हरपे चित्त
 ठारीच्या ठारीं ११ पूर्ण निवान्त.” (केस्वा-पस १/२११)

(३) “ स्वागताच्या केला अङ्गणीं थाट
 बघत बैसले तुळ्हीच वाट
 आशेसम अुन्च तरुच्ची शाखा
 तिच्या खाली बघ बान्धिला झोका
 सभोंती शीतल सावली दाट.” (गां-यमा ३८)

(४) “ अेकत्र गुम्फून जीवन-धागे
 प्रीतीचें नर्तन नाचलों मागे,
 अेकटा झुमा मी तेथे
 भोवती शोधीं प्रियेतें;
 न दिसे कोठे; का सोङ्गन गेली ?
 लोपते का कधी प्रीति अुदेली ? ” (माजूव ७९)

२५ जीवनलहरी छन्द [। भृ । भृ] ६ अक्षरे

(१) “ धडाड धडाड
 खडाड खडाड
 धावते ही गाडी
 केवढी धडाडी ! ” (माजूव १११)

‘ हें कोण गे आअी ? ’ (तासक ८०) आणि ‘ वाघाची मावशी ! ’
 (माशि ७) या कविता या छन्दांत आहेत. तिसऱ्या अक्षरानन्तर द्विमात्रक
 विराम घेतला तर छन्द पद्गावर्तनी होआल.

(२) “ नदीच्या ११ पैलाड
 दामाजी ११ सोनार ” (भुलावाअीचें गाणे)
 याच्या पुढील ओळी

“ त्याने घडविल
साखब्यांचा जोड ”

यांत तिसऱ्या अक्षरानन्तर यति नसल्याने त्या
। त्याने घड – । विला
। साखब्यांचा । जोड

अशा महणाऱ्या लागतात. हे चरण अर्थातच [। भृ । भृ] या छन्दांत वसूं शकत नाहीत. त्या शुद्धसती छन्दाच्या आहेत.

२६ निर्झरगीत छन्द [। भृ । -- २२ । भृ । --]

“ विवला झरा गायन गात
चान्दण्यासवे हासली रात
हालेना जरा वेलीचें पात
निजली धरा निजलें रान. ”

(देनाघ-ओ ६)

या छन्दाशी मार्गील आन्दोलनच्छन्द अवश्य ताढून पहावा.

वर्ग २ रा

अर्धसम छन्द

पाद्मवर्तनी

२७ ‘ प्रसाद ’ छन्द { [---२१---, -१---२२१---]
[प । प । --२३१---] चक्रपाणि }

पोर ही –० सानुली की सोन्याची –० बाहुली,
देव हिच्यावर ठेवो मायेची –० साअुली.
सुन्दर –० हसते नि मोहक –० रुसते,
ठेपराअनि ही कशी चालते –० वसते !
बोबडे –० बोलते नि दृदय –० खोलते,
मन माझें बोवड्या या बोलांनी –० डोलते.
साधेच कपडे ही घालूनी –० बागडे,
गौरीहून ज्याला त्याला परी ही –० आवडे.

छन्दोरचना

५३०

या हो या -० पाहुणे या नवे या, -० या जुने
भण्डाऱ्याचा प्रसाद घ्या, काहीही -० ना अुणे. (२७०)

२८ दिव्यप्रभा छन्द { [। प । प । प । - - -] १५ अक्षरे
[। प । प । - - -] ११ अक्षरे }

“ पुन्हा अुठण्याच्या काळीं देह आत्मा जडणार्
दुक्खव रडणे की कष्ट न होणार्
शीणलेल्या शरीराला तै विसावा मिळूनी
अन्तीं येअी दिव्यप्रभा फाकूनी. ” (अुस १४७)

२९ रक्षा छन्द { [। प । प । प । - -] १४ अक्षरे
[। प । - -] ६ अक्षरे }

“ नाव तुझें औकूनिया दयाळा रड्क मी
आलों तुझ्या धार्मी !
दारीं याचकांची दाटी भिनली अपार,
देणग्यांचा वर्षाव तू करिशी त्यांवर
मुखीं त्यांच्या चाले तुझा जयजयकार
निनादे अम्बर.
मीही तुजपुढे अुभा राहिलों येअून
करातें जोङ्गन.” (देवाना-विविधविस्तारविशेषाड्क १९३२)

३० मूढा छन्द { [। प । -] ५ अक्षरे
[। प । प । प । -] १३ अक्षरे }

(१) “ या ५५ बाअी या
बघा बघा कशी माझी वसली बया
औकूं न येते
हल्लहळू अशी माझी छबी बोलते.
डोळे फिर्वाति
दुल्दुलू कशी माझी सोनी बघते.
बघा बघा तें
गुलगुलू गालांतच कशी हसते.

मला वाटते

हिला बाढी सारें काही सारें कळते. ” (दक ६५)

३१ मृत्युदरी छन्द { [। प । प । प] १२ अक्षरे
{ [। प । प । - - -] ११ अक्षरे

(१) “ प्रभु रे २५ मला असे गुण लाव लाव रे ! भ्रू०

नीति, दया, प्रीति, नम्रताहि भीति,

यांचा मला पडो खरा डाव रे. १

शास्त्र, भक्ति, स्तुति कीर्तनावडी ती,

यांची मला सुटो वहु हाव रे. २

मृत्युदरीर्तीनून पार नेअूनिया

देशी अन्तीं निजपदीं ठाव रे.” ३ (अुस ४१५)

३२ तेजस्वी छन्द { [। प । प । - - -]
{ [। प । प । - -]

“ तेजस्वी तांच्या, तू ये अुदयाला

दूर करावा निविड अन्धार्

वाट येशूची दिसावी आम्हांला

दृष्टी पडावा तो जगदुद्धार्.

आम्ही जगाच्या राजास अर्पाया

भेटी अमूल्य आणाव्या कीं काय्

खिस्त येशूच्या कृपेला पावाया

चाले कधी न द्रव्याचा अुपाय्

सोनें की रत्नें हीं अर्पणे व्यर्थ

प्रेम अर्पवें हें आवडे फार्

खिस्त गणी की हा श्रेष्ठ पदार्थ

दीनांच्या प्रार्थना प्रिय अपार.” (अुस १३४)

३३ दीनवत्सल छन्द { [- - - s s | - - - s s | -] ७ अक्षरे
{ [- - | - - - s s | - -] ७ अक्षरे

(१) “ धावरे धाव आता

दीनवत्सला रामा !

संसारसङ्गे दोषी
नित्य गुन्तलों कामा.
तारुण्य-अभिमान,
देहीं भरला ताठा
वैभव-सम्पत्तीचा
अङ्गां फुटला फाटा ” (ओ-पस १/६९)

(२) “ काय तें तूज साडगों ?
नये साडगतां कोणा.
वृत्तीसी ठाव नाही
कैचा दाखवूं खूणा ! ” (केस्वा-पस १/६९७)

या छन्दांतील ‘ धाव रे रामराया ’ हें रामदासी पद्य सुप्रसिद्धच आहे.

भृङ्गावर्तनी

३४ “सद्वित्त छन्द” { [। भृ । भृ । भृ । भृ] १२ अक्षरे
{ [भृ । भृ । - -] ८ अक्षरे

“ मोकळे हाटीं ५५ सोडिल्या गाठी
विकन्या धातले कण
ज्याचे भाग त्यासी देअूनी वारिले
सारूनि लिगाड दान
खरें माप हाटीं घेअूनि वैसलों
मानिती ते चौघेजण
खरें वित तेथे आले चोजवीत
गिन्हाअीक सन्तजन ”. (तुकाराम २/पृ. ३०९)

वर्ग तिसरा

विषम छन्द

१ ला प्रकार

३५ ‘अभिमेघ’ छन्द { [। प । प । प । - - -] दोन चरण
{ [। प । प । - - -] ओक चरण

“यात्रिका, प्रभो मला तू या रानांत चालवीं,
आसरा दे दुर्बलाला, भीतिलाहि घालवीं

दिव्य साचें अन्त तूचि पुरवी. १

प्रस्तरा विदारूनीया जीवना आम्हा दावी

अग्रिमेघ देऊनिया स्वर्गमार्ग सूचवी

हे समर्थ ये तू मला विभवी.” २ (अुस ३२९)

३६ “जलारोहण” छन्द { [१ । १ । १ । - -] दोन वा अधिक चरण
[१ । १ । १ । - - -] ओक चरण

“माझी आगबोट चालली दर्योत ग दर्योत ग !

मन धावत तरी तव हृदयांत ग. श्रु०

हक्क हक्क पाण्यामधी जुने जग बुडे

निळ्या काळ्या दर्यावर दैव स्वैर अुडे

तुळ्या चिन्तनाने दिल तर्टी धडधडे

वर खाली लाटेवरी हेलकावे खात ग ” १ (बोप्र ४१)

३७ इयामाराणी छन्द { [१ । १] दोन वा अधिक चरण
[१ । १ । १ । - - -] ओक चरण

(१) “ आम्ही जाणावें तें काअी
तुक्षें वर्म कोण्या ठारीं

अन्तपार नाही नाही औसें श्रुति बोलती.” (शानदेव)

(२) “ राम आकाशीं पाताळीं
राम नान्दे भूमण्डलीं

“रामयोगीयांचे मेळीं सर्व काळ तिष्ठत” (रामदास)

पुढील पद्यांत श्रुतपद निराळे आहे.

(३) “ भक्तांचिया काजासाठीं
साधूंचिया प्रेमासाठीं सोडिली मी लाज रे श्रु०

वेडीं गौलियांचीं पोरें

त्यांचें ताक प्यालों बारे !

खातां भिल्हणीचीं बोरें अुच्छष्टाचें चोज रे १ ” (भमाप्र ७५)

छन्दोरचना

५३४

ज्याला धनाक्षरी वा हिन्दीत कवित्त म्हणतात तो हाच छन्द होय.

३८ स्मर छन्द { [। प । प] दोन वा अधिक चरण
{ [। प । प । प । -] अेक चरण

(१) “ तुझ्यावीण अन्तरींची प्रतिभा फुलेना धु०
दाटे हुरहूर मर्नी
सूर लागेना कवर्नी,
औंकू ये ना वीणाध्वनी
सारङ्गीची तार तारेसङ्गती जुळेना ? ” (गिफ २)

(२) “ आता फार विरहाचे दिवस कठिण !
रङ्ग-पञ्चमीचा आला नवलाचा सण. धु०
वसन्ताची शोभा थाटे,
वेलियाचा बन्ध सुटे,
शशिविम्ब नर्भी नटे, मन्मथाचे बाण. १
चोहीकडे रसरङ्ग –
अुत्सवांत जन दङ्ग,
प्रणयिनी प्रियासङ्गं करी नृत्य-गान. २
माझ्या जीवलग जीवा,
मज भेटशील केव्हा ?
आळवीत जीवाभावा वाचवी रे प्राण ! ” (बो-विमा ३/८)

‘दग्धपक्षपतङ्ग’ (माजूस्व १४२), ‘क्षुद्र जीवनजन्तूस’ (यग २२),
‘गुन्हेगारीण’ (यग ६१), ‘जगराहाटी’ (यग १२२), अित्यादि कविता याच
स्मरछन्दांत आहेत.

३९ अळानी छन्द { [। प । प] दोन वा अधिक चरण
{ [। प । प । प । -] अेक चरण

(१) “ अुगवती ज्या सुरजा
नवरत्ने बान्धूं पूजा
मुगुटी भाव पैं दुजा, अुपमा नाही.

पुण्डलीकाचेनी भावें
 श्रीविष्णु येणे नावें
 भानुदास म्हणे दैवें जोडिले आम्हा.”
 भानुदास अभङ्ग (श्री ओकनाथ गाथा पृ. १३७)

(२) “ कोठे हो कोठे
 बाळ यशोदे ?
 म्हणे पूतना आण् येथे मला पाहूं दे. शु०
 काय साड्गां ? मनामाजी
 आनन्द कोन्दला आजी
 दाटला हो पान्हा, आधी कान्हा पाजूं दे. १

चित अुतावीळ झाले
 भाग्य माझें फळा आले
 कृष्णासी हें मटामटा दूध घेऊं दे. २
 आनन्दनन्दनस्वामी
 सर्वसाक्षी अन्तर्यामी
 नेणोनी तें म्हणे, आण अङ्कों ठेवूं दे.” (आपूव २१)

(३) “ क्षिम्मा खेळूं ये
 क्षिम्मा नाचूं ये
 आकाशींने तारेसङ्गे क्षिम्मा खेळूं ये. शु०.
 चन्द्रण्याच्या चन्द्रज्योति
 हिंगिरी चकाकती,
 हासच्या त्या ज्योतीसङ्गे क्षिम्मा खेळूं ये.” १
 (सरद—मशा १/१११)

(४) “ प्रिय प्रभु येशु किस्ता
 थारा मिळेना जन्मता
 मालकू सृष्टीचा असतां अरे रे रे !

छन्दोरचना

५२६

किती विव्हळ तो झाला !

घाम रक्ताच्चा वाहीला,

वारगीं किती शोक केला अब व व व ! ” (अुस ८१)

४० प्रसन्ननयना छन्द { [१ प । १ प] दोन वा अधिक चरण
[१ प । १ प । - - -] अेक चरण

“ हे वान्धुं अिन्छी मातें आजी आताता धु०

मारी वळ याला आजी

फावले अड्गाला काजी

राजीव रे या समार्जीं आताता.” १ (आगो ३७)

४१ रामरसायन छन्द { [१ प । - - -] दोन वा अधिक चरण
[१ प । १ प । - - -] अेक चरण

(१) “ अर्जुना, तू जाण रे

होशी वा सुजाण रे

विश्व नाही मीच आहे सख्या, तुझी आण रे.” १

(वामन भयाप्र ६९)

(२) “ क्षीरसिन्धुवासी रे

लक्ष्मी त्याची दासी रे

अर्जुनाचीं घोडीं धूतां लाज नाही त्यासी रे.”

(श्रीस्वा-पस ३/८०)

(३) “ राहे कळिराय हो

तेथे अुणे काय हो ?

निशिदिनीं सेवा करी दुर्योधन राय हो.” (पास्था ८)

(४) “ बोल राघू बोल रे

काही तरी बोल रे

मन तुझे माझ्यापाशी थोडे तरी खोल रे.” (कु-विमा १/५)

४२ परात्परकरुणा छन्द { [१ प । - - -] दोन वा अधिक चरण
[१ प । १ प । १ प । -] अेक चरण

“ ध्यातां सुतकामिनी
जातां दिनयामिनी
घडी ओक तरी मनीं आठवा राम.” (वाग्र ४/२३३)

४३ वनगमन छन्द { [। प । - - -] दोन वा अधिक
[। प । - -] ओक }

“ या रानांतूनी जातां
त्या सुरस्य भूप्रान्ता,
बापा तू धरी हाता
चालवी चालवी. १
शोषें मी मारारातीं
पाहीं रम्य तें पाणी,
गोडी वा तया आणी
चालवी चालवी.” २ (अस ३३२)

४४ शरदिन्दु छन्द { [। प । - - -] दोन वा अधिक चरण
[। प । -] ओक चरण }

(१) “ शरदिन्दु यामिनी
वेणुरत कामिनी
जाती गणगामिनी
हरिकारणे.
कामें सर्व सोडिती,
आर्यमार्ग मोडिती
गृहपाश तोडिती
प्रेमें हरिच्या.” (वाग्र ४/२३५) रासक्रीडा

(२) “ ओकी नाकीं बालिया
कानीं मोती ल्यालिया
त्याही नाही राहिल्या
पावल्या तेथे.

पाढ्यरुणे नेसल्या
नेसणी पाढ्युरल्या,
त्याही नाही राहिल्या
पावल्या तेथे.” (ममुक ६४)

‘ कान्होबाची सङ्गती ’ हें विष्णुदास नाम्याचें पद्य (पस २/५४) याच शारदिन्दुछन्दांत आहे.

४५ गया छन्द { [। प । - -] दोन वा अधिक चरण
[। प । प । प । - -] ओक चरण

(१) “ अगा जनावना
प्रभो महामना
दयाघना तुझ्या विना पटेन मी कुणा ? ” १ (अुस ९८)

(२) “ ओझे डोअीवर
चाले भरभर
बळकट बान्धयेले बाळ पाठीवर.
भुकेले तान्हुले
रडाया लागले

‘ अुगी अुगी ! ’ म्हणत ती माता वाट चाले.” (सपाजि-सुगी ४७)

४६ “ पुष्पगुच्छ ” छन्द { [- - । प । - -] तीन चरण
[- - । - -] ओक चरण

(१) “ फूलफूल घोसाळिये
फूल गेले ग घोसांत
तुझे सासर देशांत
अम्बूबाअी.” (दालो २/६५)

(२) “ वर्षी वर्षतो ग दारीं,
न्हाऊं घाली अवनीला
सुधाईष तुझी मला
सख्या जैशी. १

डोलडोलती या वेली
मन्द सजल पवने
जेवि तुझ्या निःश्वासाने
चुलते मी. २

हासहासती हीं फुले
दवबिन्दूंच्या मोत्यांनी
आणि तुझ्या प्रेमाशूनी
गाल माझे. ३

तश्तरुळच्या कोटरीं
पाखरे हीं विसावरीं
जेवि तुझ्या वक्षस्थरीं
अुदारा, मी.” ४ (पप-स्फूर्मा क्रमांक ३८)

(३) “ अुभी झोपड्याच्या दारीं
तिन्ही सान्जा झाल्या तरी
कां न येअी बाझी स्वारी ?
कुठे पाहू ? ” (मना-वामा ५/२)

४७ ‘तुलसी छन्द’ { [- | प | - -] तीन चरण
{ [- - | - -] एक चरण

(१) “ कावळा काका करी
घराच्या आळ्यावरी
पाहुणा घोड्यावरी
भाअूराया. ” (दालो २/६५)

(२) “ पहिली माझी ओवी
पहिला माझा नेम
तुळझीखाली राम
पोथी वाचे.” (प्राचीन लोकगीत)

(३) “ औकाया रात्रीं गोड
 जेधवा रातकिडे
 गातात चोहीकडे
 जनीं वनीं.” (देवाना-वामा ४/४)

या कवितेची आणि ‘कोणासाठी’ (सनामा-विभा १/४), नि ‘आमचें
 घर ’ (माजूस्व ११०) या कवितांची रचना याच तुलसी छन्दांत आहे.

४८ “देवद्वार” छन्द { [१ प । - -] तीन चरण
 [- - । - -] अेक चरण

(१) “ देवाचिये द्वारीं
 अुभा क्षणभरी
 तेणे मुक्तिचारी
 साधियेल्या—” शानदेव (भमाप्र १७)

(२) “ तू माझी माझुली
 मी वो तुझा तान्हा
 पाजीं प्रेम पान्हा
 पाण्डुरङ्गे.
 तू माझी गाझुली
 मी तुझें वासरं
 नको पान्हा चोरं
 पाण्डुरङ्गे.
 नामा म्हणे होसी
 भक्तीचा वळभ
 मागे पुढे अुभा
 साम्भाळिशी.” (भमाप्र ४७)

(३) “ पली माझी ओवी
 गाअीन जगत्र
 पाहीन पवित्र
 पाण्डुरङ्ग ” (तुकाराम)

४९ कालवेग छन्द { [। प । -] दोन वा अधिक चरण
[। प । प । प । +] ओक चरण

(१) “ अम्बा पिकतो,
रस गळतो,
कोकणींचा राजा नाही जिम्मा खेळतो.” (लोकगीत)

वर्ग चौथा

विषम छन्द

प्रकार २ रा

५० “अुत्सङ्घ छन्द ” { [। प । - -] ओक चरण
[। प । प । - -] ओक चरण
[। प । प । प । - -] ओक चरण

“ ओसङ्घी बाळक
घेअी आता माय ममताळे
रङ्गन रङ्गन किती शिणले गे डोळे ! १
कामाचा पसारा
अजून का सम्पला न तळा ?
दृष्टि वाटेकडे लावीतसे बाळ माळा.” २

(पगन-पुष्पोद्यान)

५१ “ गृहगमन ” छन्द } { [। प । - -] दोन चरण
[। प । प] दोन चरण
[। प । -] दोन चरण

“ ने आम्हांस खिस्ता
दे विश्रान्ति ताता !
वाटे जरी सुख नाही
शान्त येऊ निर्भयेहि
हस्त धरूनी
नेअी सदनी. १

वाट ओस जरी
 घोर दुष्ट वैरी
 वेदिताती; भीति जावो,
 धैर्य, आस, भाव राहो
 शत्रुंमधूनी
 जाझुं सदनीं.” २ (अुस ३३१)

५२ “साधन” छन्द { [भृ | भृ] दोन
[भृ | -] ओक
[भृ | भृ] तीन
[भृ | -]

“ भक्तांनो सिद्ध व्हा
सर्वत्र गाजवा
येशुचें काम्;
वर्णा हो ममता
निश्चिल सत्यता
हर्षानें वन्दितां
गा खिस्तनाम् ”

(अस १००)

५३ “कादम्ब” छन्द { [भ|—] दोन
[भ|भ|भ|—] ओक
[भ|भ|भ|भ] ओक
[भ|भ|भ|—] ओक

हुलत हुलत हळूच तळ्यांत
 नावा या चालत कशा पहा ! ध्रु०
 पाय जर्ली
 जणु वल्ही
 हळूच वेळळ्या माना पहा
 मानेची सुकाणे रोदून ढौलाने
 तळ्याच्या काठाने जाति अहा ! १

जिथे जिथे
नावा तिथे
तोण्डाने पकवा चालूंच हा !
वायून्या बाळांस घेअन पाठीस
गातात तयांस गाणीं अहा !” २ (अशोक-बाबोमे ५१/६)

स्वैरपद्य

छन्द

रा. वामन नारायण देशपाणे यांनी स्वैरपद्यासाठी समावर्तनी पण विषमचरणी छन्दाचा प्रयोग केल्याचें पुढील अुदाहरण त्यांच्या अप्रकाशित ‘रूपमती’ काव्यांतून पुढे दिलें आहे.

“ प्रणय सङ्गीत पहा रोमरोमीं भरून माजिया राहे;
वीणांच देहाची बने विचित्र ५५ तारा कचरूप तीज !
प्रणयाचे बोल त्या तारांमधून सदा झळ्कारती सदा हुळ्कारती
परिसाया येती जरी परिसिले प्रीतीच्या कानांनी तेऽ५५
दुज्यालागी परी ते दिव्य निस्वन कोठून औकणे ? —औकून डोलणे !
वाटेल त्या प्रती अुरेल सम्पती ५५ सारी नीरवता—सारी मौनता ”५५
(सपा—दसरा अङ्क १९३६)

या पद्यांत प्रत्येक चरणांत षण्मात्रक ७ आवर्तने आहेत. अन्य आवर्तनांत निरनिराळ्या चरणांत निरनिराळ्या सशब्द मात्रा आहेत. त्यामुळे विरामाचा काल न्यूनाधिक झाला तरी वाचकाचा घोटाळा होत नाही. तथापि २ च्या आणि ६ च्या चरणांत चौथ्या आवर्तनांत मध्येच ओक अक्षर अुणे करून द्विमात्रक विराम घेतलेला आहे. हा विराम जर अवग्रहचिन्हांनी लिहून दाखविलेला नसला तर मात्र वाचक अडखलण्याचा बराच सम्भव आहे.

अध्याय ८ वा

छन्दःशास्त्राचा त्रोटक इतिहास

१ पिङ्गलाची छन्दःसूत्रे

छन्दःशास्त्राचा पाया कोणीं घातला हें निश्चयाने साड्गतां येत नाही. 'छन्द' या शब्दाप्रमाणेच 'पिङ्गल' हें नांव प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. परन्तु छन्दःसूत्रांचा कर्ता म्हणून जो पिङ्गल आपल्या परिचयाचा आहे त्याच्यापूर्वी काश्यप, सैतव, रात, माण्डव्य हे छन्दोविवेचक होऊन गेले असें पिङ्गलाच्याच ७९-१०, आणि ७/३४ या सूत्रांवरून कलतें. त्यांच्या कृती उपलब्ध नाहीत. पिङ्गलाचें छन्दःशास्त्र मात्र प्रसिद्ध आहे. पिङ्गलाने केवळ सूत्रे दिलीं आहेत आणि तीं पाणिनीच्या अष्टाध्यायीप्रमाणे आठ अध्यायांत विभागलेलीं आहेत. वैदिक छन्द, तनुमध्या या षडक्षरी वृत्तापासून चण्डवृष्टिप्रपात या सत्तावीस-अक्षरी दण्डकापर्यंत काही लौकिक वृत्तें, आणि वैतालीयादि काही अर्धवट जाती यांचा विचार पिङ्गलाने केला आहे. इतर दण्डकांची बोल्वण तो 'शेषः प्रचित इति' (पि ७/३५) या एकाच सूत्राने करतो. जीं वृत्तें नामनिर्देशाने प्रसिद्ध नव्हतीं पण प्रयोगरूपाने आढळलीं त्यांचा परामर्श त्याने गाथाप्रकरणांत घेतला आहे; परन्तु प्राकृतांतील पद्यांचा त्याने विचार केलेला दिसत नाही; आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणीहि वैदिक छन्दांचा विचार केला नाही.

पिङ्गल हा छन्दःशास्त्रांतील आद्य सूत्रकार दिसतो. अक्षरी गणांना म-य-र-स-त-ज-भ-न, नि लघुगुरुंना ल-ग संज्ञा देऊन, आणि यतिस्थाने साड्गण्यासाठीं चारपांच इत्यादि अङ्गांसाठी समुद्रकामशरादि संज्ञा योजून त्याने वृत्तांचीं लक्षणे सूत्रबद्ध करून टाकिलीं. या सूत्रांवरून वृत्तांतील अक्षरांची सङ्ख्या, लगक्रम आणि यति यांचा अचूक बोध होतो; जसें, “शिखरिणी यमौ नसौ भ्लौ ग् ऋतुरुद्राः” (पि ७/२०). पिङ्गलापूर्वी यति मानीत नसत याचा अर्थ पादान्तर्गत यति मानीत नसत अवढाच केला पाहिजे. पादान्त्र्य यती-

विषयी प्रश्नच उपस्थित होऊ नये. त्यामुळे 'अत्र पादान्ते यतिः' असें जेव्हा हलायुध भाष्य करितो तेव्हा हसू येते. पादान्तर्गत यतीविषयी पिङ्गलाचें म्हणणे अनेकदा सूचक असले तरी त्याच्या विवेचनांत धरसोड आढळते; आणि गजविलसित, वरतनु, शैलशिखा, कोकिलक, इत्यादि कित्येक वृत्तांत त्याने साडिगतलेले यती अस्वाभाविक वाटतात. यतिप्रकरणीं पिङ्गलाचें मत प्रमाण मानिले पाहिजे असें नाही.

पिङ्गलाने वृत्तांचा क्रम चरणांच्या दीर्घतेप्रमाणे लाविलेला दिसतो आणि हीच पद्धत पुढे सर्वत्र आढळते. त्याने केवळ प्रसिद्ध वृत्तांचा सङ्ग्रह केला आहे असें म्हणावें तर तत (पि ६/३४), वाहिनी (पि ६/४२) इत्यादि वृत्तांचा तो समावेश करतो. वाहिनीवृत्ताला तर चालच लागत नाही. उलटपक्षीं ज्या वियोगिनीवृत्तांत अश्वघोषाने सौन्दरनन्द काव्यांत एक सर्ग लिहिला आणि कालिदासाने 'रतिविलाप' आणि 'अजविलाप' लिहिले त्या वृत्ताचा पिङ्गलाला विसर पडलेला पाहून आश्रव्य वाटते. मालभारिणीचाहि त्याला असाच विसर पडला आहे. नाराचक आणि विसिमता या वृत्तांचीं उदाहरणे अनुक्रमे रघुवंश आणि शिशुपालवध या सुप्रसिद्ध काव्यांत असतांना त्यांचा समावेश तो गाथाप्रकरणीं करतो !

शास्त्रांत एका पारिभाषिक संज्ञेवरून एकाच गोष्टीचा बोध व्हावा; आणि अेका गोष्टीला अनेक पारिभाषिक संज्ञा असू नयेत हा मूलभूत नियम त्याने पाळिला नाहीं. वृत्त हेच नांव तो एका वृत्ताला देतो. ज्या वृत्तास तो सहाव्या अध्यायांत चञ्चलाक्षिका (पि ६/३६) म्हणतो त्याच वृत्तास तो गाथाप्रकरणीं गौरी (पि ८/५) म्हणतो, आणि पुन्हा गौरी (पि ७/४) या नांवाचे निराळेच वृत्त तो सातव्या अध्यायांत साडगतो ! एखादी पारिभाषिक संज्ञा सबळ कारणावांच्यून पालदू नये, पण ज्या वृत्ताला काशयप सिंहोन्नता म्हणे, नि सैतव उद्धरिणी म्हणे त्या वृत्ताला पिङ्गलाने चसन्ततिलका कां म्हणावें याला त्याच्याजवळ काही कारण नाही.

मूळ वृत्ते निर्माण करीं झालीं आणि त्यांना नांवे करीं पडलीं हें पिङ्गलाने साडिगतले असते, आणि प्राचीनतम वा सुप्रसिद्धतम अुदाहरणे लेखकांच्या नांवांसह दिलीं असतीं तर तो वृत्तान्त अत्यन्त महत्वाचा झाला असता. पण त्याने सूत्रे रचण्यापलीकडे काही केले नाही. छन्दोरचना म्हणजे सामान्यतः

लयबद्ध अक्षररचना होय, ही मूळभूत गोष्ठहि त्याच्या ध्यानांत आली नाही. चौदा लघू आणि एक गुरु मिळून होणाऱ्या एकाच लगावलीपासून यतिभेदाने माणिगुणनिकर, चन्द्रावर्ती आणि माला अशीं तीन भिन्न वृत्तें सिद्ध होतात (पि ७/११-१३) हें त्याच्या ध्यानांत येऊनहि तीं वृत्तें अष्टमात्रक, सप्तमात्रक आणि षष्ठमात्रक आवर्तनांच्यामुळे भिन्न भिन्न होतात ही कल्पना त्याला सुचली नाही. ही कल्पना त्याला सुचती तर त्याचा जातिविचारहि सखोल आणि शास्त्रशुद्ध झाला असता. तथापि पिंडगल हा एका प्राचीन आणि प्रचलित अशा त्रिकावलम्बी सम्प्रदायाचा संस्थापक आहे याविषयी शङ्का नाही.

छन्दःसूत्रकार पिंडगलाचा काळ ठरविणे हें संस्कृतज्ञ पण्डितांचे काम आहे. पण ओके गोष्ठ येथे दाखवून ठेवणे अगत्यांचे आहे. गाथाप्रकरणीं अतिशायिनी आणि विस्मिता या दोन वृत्तांचीं लक्षणे दिलीं आहेत. अतिशायिनी आणि विस्मिता हीं नांवें अनुक्रमें शिशुपालवधांतील (८/११) आणि (२०/७९) या श्लोकांवरून सुचलीं असावीत हें अुघड आहे. तसें असल्यास पिंडगल माघानन्तर झाला असें मानिले पाहिजे, पण हें खरें वाटत नाहीं. तीं सूत्रेंच पाठीमागून कोणीतरी घुसडून दिलीं असण्याचा सम्भव आहे. हलायुधाने दिलेल्या सान्या अुदाहरणांचे अुगम सापडले तर छन्दःसूत्रकार पिंडगलाचा काळ निश्चित करावयाला काही साह्य होअील.

२ भरताचे नाट्यशास्त्र

नाट्यशास्त्राचा कर्ता भरतमुनि हा पिंडगलाच्या सम्प्रदायाहून निराळा असा जो सम्प्रदाय आहे त्याचा आच्य नसला तरी वराच प्राचीन असा आचार्य आहे. दुर्देवाने नाट्यशास्त्राची अुपलब्ध असलेली आवृत्ति ही अुघडपणे वाढविलेली आहे आणि अशुद्धहि आहे. अर्थातच तिन्यावरून काही अनुमान काढावयाला ती तितकी विश्वसनीय नाही. अुदाहरणार्थ, मदनवती (४६८) ह वृत्त काव्यमाला आवृत्तीतच आहे; तर चित्तविलासित (६०९) हें गायकवाडी आवृत्तीतच आढळतें. पुन्हा नाट्यशास्त्राच्या काव्यमाला आवृत्तीत (१५१३२) शालिनी वृत्तांत यति साङ्गितलेला नाही; पण चौखम्बा आवृत्तीत (१६१३६) तो साङ्गितलेला आहे. आणि भरत हा तर यति न मानणाऱ्यांपैकी होता असें स्वयम्भूतें वचन आहे. यति न

मानणे हा प्राकृत सम्प्रदाय असावा. अवितथादि गेय वृत्ते जेव्हा प्राकृत काव्याच्या द्वारा परिणत होऊन संस्कृतांत आली तेव्हा पिङ्गलादि छन्दःशास्त्र-कारांस आवर्तनाची कल्पना नसल्याने त्यांचा घोटाळा अुडाला. त्याच्यप्रमाणे च्यक्षरी गणांचे विवेचन नाळ्यशास्त्रांत कां असावे कळत नाही, कारण भरत त्या परिभाषेचा उपयोग वृत्तलक्षण साड्गताना करीत नाही. तो वृत्तविचार दोन ठिकाणी करतो; प्रथम सुपरिचित वृत्तांचा १६ व्या अध्यायांत आणि नन्तर ध्रुवांच्या निमित्ताने गेय वृत्तांचा ३२ व्या अध्यायांत. ३२व्या अध्यायांत तो प्राकृत अुदाहरणे देतो. पण प्राकृत जारीचा विचार तो मुळीच करीत नाही.

भरताची वृत्तलक्षण साड्गण्याची पद्धति प्राथमिक अवस्थेतील दिसते, म्हणून भरत हा पिङ्गलाच्या पूर्वींचा असावा अशी शङ्का येते. अमुक अितक्या अक्षरांच्या चरणांतील अमुक अमुक अनुक्रमांचीं अक्षरे गुरु आणि अुलेलीं सारीं लघु अशा रीतीने लक्षण अेक वा दोन अनुष्टुम् श्लोकांत साड्गतलेले असते जसें,

आद्यात्पराणि पञ्चैव द्वादशं सत्रयोदशम् ।

अन्त्यं सप्तदशे पादे शिखरिण्यां गुरुणि च ॥ (भ १६-७६)

काही वृत्तांचीं लक्षणे त्या त्या वृत्तांत ग्रथित केलेलीं आढळतात; ही सुधारणा मागाहून मूळांत कोणीतीरी दुसऱ्याने केली असावी. लक्षणामागून त्या वृत्तांचे अुदाहरण दिलें असून अुदाहरणाच्या चौथ्या चरणांत वृत्तांचे नांव ग्रथित केलेले असते. जसें,

महानद्याभोगे पुलिनमिव ते भाति जघनं

तथा ८८ स्थं नेत्राभ्यां भ्रमरसहितं पद्मकजमिव ।

तनुस्पर्शश्चायं सुतनु सुकुमारो न परुषः

स्तनाभ्यां तुंगाभ्यां शिखरिणिनिभा भासि दयिते ॥ (भ १६-७७)

अुदाहरणे वहुशः अर्दीं शृङ्गारिक आहेत.

भरताने दिलेल्या वृत्तांत दोन वृत्ते विचारणीय आहेत. तीं पिङ्गलाने दिलेलीं नाहीत पण त्यांचीं अुदाहरणे दुर्मिळ असलीं तरी तीं सुप्रसिद्ध वाड्मयांत आहेत. हीं दोन वृत्ते म्हणजे मेघमाला नि शरभललित हीं होत. मेघमालावृत्तांचे अुदाहरण भासाच्या प्रतिमानाटकांत (३१३) आहे आणि शरभललित वृत्तांचीं

दोन अुदाहरणे अश्वघोषाच्या सौदरनन्द काव्यांत (१२-४३, १३-५६) अशी आहेत. पुन्हा सिंहरेखा नांवाचें जें वृत्त भरत देतो तें पिङ्गल देत नाही पण या वृत्तांत तर महाभाष्यांतील (खंड १, पृ. ५०२) दोन कारिका आहेत. अन्द्रवंशा वृत्त भरत देत नाही ही गोष्ठहि विचारणीय आहे; कारण अन्द्रवंशा वृत्तांत रचना फार अुशीरा होऊँ लागली.

भरताविषयी आणखी एक चिन्तनीय गोष्ठ अशी कीं जीं वृत्ते प्रमाणिका, विद्युन्माला, द्रुतविलम्बित, भुजङ्गप्रयात, स्थिवणी, रुचिरा, मालिनी, हरिणी, मन्दाक्रान्ता, पृथ्वी आणि कुसुमितलतावेळिता या नांवांनी सुप्रसिद्ध आहेत त्यांना नाञ्छशास्त्रांत अनुक्रमे मत्तचेष्टित, विदुलेखा, हरिणीप्लुता, अप्रमेया, पञ्चिनी, प्रभावती, नान्दीमुखी, वृषभललिता, श्रीधरा, विलम्बितगति आणि चित्रलेखा हीं नांवे आहेत. पण भरत वसंततिलका हें नांव मात्र ग्राह्य मानतो; सिंहोन्नता वा उद्धर्षिणी या प्राचीन नांवांपैकी एखादें नांव तो देत नाही !

३ वराहमिहिराची वृहत्संहिता

आपल्या वृहत्संहिता या विविधविषयात्मक ग्रंथाच्या १०३ व्या ग्रहगोचर-नाम अध्यायांत वराहमिहिराने 'श्रुतिसुखदवृत्तसङ्ग्रह' केला आहे. वृत्त हा काही या अध्यायाचा विषय नाही. पण प्रतिपाद्य विषयाची माण्डणी सहेतुकपणे विविधवृत्तांत केली असून त्या त्या श्लोकांत वृत्ताचें नांव ग्रथित केलें आहे.

शार्दूलविक्रीडित हें नांव मात्र सम्पूर्ण ग्रथित करण्यांत आले नाही, वराह-मिहिर शार्दूल म्हणतो. तथापि हा वराहमिहिराचा व्यापार आश्र्यकारक आहे यांत शड्का नाही. ज्या वृत्तांना पिङ्गल प्रमाणिका, दोधक, वरतनु वातोर्मी, हरिणी, पृथ्वी आणि अवितथ म्हणतो त्यांना अनुक्रमे वराहमिहिर हा स्थिर, दोथक (हें केवळ सार्थ शब्दरचनेसाठी असेल), मालती, ऊर्मिमाला, वृषभ-चरित, विलम्बितगति आणि नर्कुटक म्हणतो. वृषभचरित आणि विलम्बितगति या दोन नांवांपुरता तो भरताचा सम्बन्धी आहे. पिङ्गलाने न साडिंगतलेलीं अशीं प्रसभ, अनवसिता, द्रुतपद, ललितपदा, लक्ष्मी आणि समदविलासिनी हीं वृत्ते तो नवीन देतो. पण ग्रन्थांत इतरत्र त्याने मोठनक (वबृ ४६।२६), शुद्धविराट् (वबृ ५।३८), विद्युन्माला (वबृ ६।१।२७), रुक्मवती (वबृ ६।३।२) आणि तोटक (वबृ ४६।१।१) हीं वृत्ते वापरलीं असून त्यांचा समा-

वेशा तो या अध्यायांत करीत नाही. त्याच्यप्रमाणे (वबृ ३३२५१२८) हे श्लोक सुकामिनी वृत्तांत (। - ० - ० | - ० -) असून, (वबृ ३३२९ आणि ३६१८) हे दोन श्लोक [। ० ० ० ० - - | ० ० - - -] या वृत्तांत असून त्यांचा उल्लेख कोणत्याहि छन्दःशास्त्रज्ञाने केलेला नाही. दण्डकार्णीहि त्याचीं तीन उदाहरणे (वबृ १२६,८८१,१०३६१) असून त्याच्या तिसऱ्या म्हणजे सानन्द दण्डकाच्या एका चरणांत १०२ अक्षरे आहेत ! वराहमिहिराच्या बृह-ज्जातकांतील (२३/४) हा श्लोक [-- ० - ! ० ० ० ० - ० - ० - -] या अभिनव वृत्ताचा आढळतो; तसेच (२८/३) या शालिनी वृत्तांतील श्लोकाच्या ' निर्याणं स्यान्नष्टजन्महकाणः ' या दुसऱ्या चरणांत कळकारयुक्त व्यञ्जनापूर्वील अक्षरास गुरुत्व आले आहे ही गोष्ट चिन्तनीय आहे.

४ अग्निपुराण

अग्निपुराण या ग्रन्थाच्या ३२८-३३४ या अध्यायांत छन्दोविवेचन आहे. पिङ्गलोक परिभाषेचा अवलम्ब आहे. विशेष काही नाही. मुद्रित आवृत्तींत अशुद्धे फार आहेत.

५ कालिदासकृत श्रुतबोध

श्रुतबोध या पुस्तिकेंतील विसावा म्हणजे अिन्द्रवज्राविषयीचा श्लोक हलायुधाने (पि ९८) अुधृत केला आहे त्यावरून श्रुतबोध हलायुधाच्या पूर्वीचा असला पाहिजे. या बैचाठीस श्लोकांच्या ग्रन्थाचा कर्ता कालिदास हा रघुवंशकार कालिदासाहून वेगळा असावा. हा पिङ्गलोक परिभाषेचा अुपयोग करीत नाही. हा भरताच्याच पद्धतीचा अवलम्ब करितो; पण वृत्तलक्षण अनुष्टुभू श्लोकांत न साड्गतां त्याच वृत्तांत माण्डतो; आणि यतिहि साड्गतो.

यदि प्राच्यो हृस्वः कमलनयने पञ्च गुरव-
स्ततो वर्णाः पञ्च प्रकृति सुकुमाराङ्गिं लघवः ।
त्रयोऽन्ये चोपान्त्याः सुतनु जघनाभोगसुभरो
रसैरुद्वैर्यस्यां भवति विरतिः सा शिखरिणी ॥ (श्रुतो ३९)

यति ('रसैरुद्वैर्यः') मात्र पिङ्गलोक परिभाषेने साङ्केतिलेला आहे. याच सुधारलेल्या पद्धतीचा अवलम्ब नाष्टशास्त्राच्या अपलब्ध आवृत्तींत अनेक ठिकाणीं आढळतो.

श्रुतबोधांत प्रमाणिका, रुक्मवती आणि लक्ष्मी या वृत्तांना अनुक्रमे नग-स्वरूपिणी, चम्पकमाला आणि प्रभावती हीं नांवे दिलीं आहेत; आणि अक्षर-पडिक्त [। - ० ० --] हें पञ्चाक्षरी-हस्व वृत्तहि साडिंगतले आहे. श्रुतबोधकाराने जातींचा विचार मुळीच केला नाही.

६. विरहाङ्काचा वृत्तजातिसमुच्चय

विरहाङ्काचा वृत्तजातिसमुच्चय हा ग्रन्थ प्रो. हरि दामोदर वेलणकर यांनी सम्पादून प्रस्तावना आणि टीपा यांसह प्रकाशित केला आहे. विरहाङ्क हा नवव्या वा दहाव्या शतकांत, कदाचित् त्याच्या आधीच होऊन गेला असावा असें सम्पादकांचे मत आहे. याने मुख्यत्वे प्राकृतांतील जातींचे विवेचन प्राकृतांत* केले आहे. परन्तु ५ व्या नियमांत याने संस्कृतांतील पन्नास वृत्तांचे विवेचन संस्कृतांत केले आहे आणि ६ वा नियम प्रस्तारप्रकरणी व्ययित केला आहे. हा यति मानीत नाही; त्यक्षरी गणांचा उपयोग करीत नाही. हा एक विशिष्ट परिभाषा योजितो; वृत्तांचे लक्षण त्याच वृत्तांत साडगतो, जेसें,

सुरेन्द्रेभं कर्णं चरणपटहं चन्द्रवदने
प्प (?) यस्मिंश्चलितगमने पश्यसि पुनः ।

नियुक्तं केयूरं मरकतयुतं भावसहितं
ध्वजश्चान्ते यस्या सुतनुं कथिता सा शिखरिणी ॥ (विवृ ५१३५)

सुरेन्द्रेभ (० --), कर्ण (--), चरण (- ० ०), पटह (० ० ०),
केयूर (-), मरकत (-), भाव (० ०), ध्वज (० -) या परिभाषेने हें
वृत्तलक्षण साडगण्यांत आले आहे.

लघुतम वृत्तांत हा गौ (-) हें एकाक्षरी आणि नौ (--) हें द्विक्षरी वृत्त देतो. दण्डक तो या संस्कृत वृत्तांत देत नाही; चौथ्या नियमांत देतो. त्याने दिलेला श्लोक (विवृ ४१४६) हा व्यालदण्डकाचा आहे. उपजातीला विरहाङ्क मिश्र म्हणतो. वृत्तांना नवीन नवीन नांवे देऊन घोटाळा वाढविण्याचे स्वात-

* याव्यतिरिक्त प्राकृत पद्यप्रकारांचं विवेचन करणारे दोन ग्रन्थ प्रो. वेलणकर यांनी सम्पादून प्रकाशित केले आहेत; ते नन्दिताढ्यकृत गाथालक्षण आणि रत्न-शेखरकृत छन्दःकोश हे होत.

न्याहि तो दवडीत नाही. वंशस्थ, प्रहर्षिणी, रुचिरा, वीरललिता, सुवदना अित्यादि वृत्तांना तो अनुकमे वसन्तमञ्जरी, मयूरपिंच्छ, सदागति, प्रसुदिता, वृत्त अर्थी नांवे देतो. श्यामा, गुर्वी, कुसुम आणि हयलीलाङ्गी हीं वृत्ते तो नवीन साडगतो.

दोहाजाति ही विरहाङ्क अितर छन्दःशास्त्रकारांप्रमाणे तेरा आणि अकरा मात्रांची न मानितां चौदा आणि वारा मात्रांची मानितो त्या अर्थी पादान्ती येणारे लघू दिसायला लघू असले तरी अुच्चारतः गुरु होत असल्याने त्यांना तो गुरु मानतो हें अुघड आहे.

७ जयदेवकृत छन्दोवृत्ति

छन्दोवृत्ति हा जयदेवाचा ग्रन्थ असून त्यावर हर्षिटाची विवृति आहे. हा यतिवादी होता. 'विरामे यतिरिति' असें हा १ त्या अध्यायाच्या शेवटी म्हणतो. नर्कुटक हें वृत्तनाम प्रथम जयदेवाने दिलें असें हेमचन्द्र म्हणतो आणि विरहाङ्क हा नर्कुटक हेंच नांव देतो त्याअर्थी जयदेव हा विरहाङ्कापूर्वी झाला असावा असें प्रो. वेलणकर म्हणतात. परन्तु नर्कुटक हें नांव वराहमिहिराने दिलें आहे; त्याच्या आधी तर जयदेव होऊन गेला नाही ना? आणि पुन्हा हेमचन्द्र हा 'नर्कुटकमिति जयदेवः,' एवढेंच म्हणतो. याचा अर्थ नर्कुटक हें नांव प्रथम जयदेवाने दिलें असा होअूं शकत नाही.

८ स्वयम्भूच्छन्द

'स्वयम्भूच्छन्द' हा ग्रन्थाहि प्रो. हरि दामोदर वेलणकर यांनीच समादून प्रकाशित केला आहे. त्यांच्या मतें हा जैन छन्दःशास्त्रकार आर्धींत आर्धी १० व्या शतकात होऊन गेला असावा. प्राकृत जाति आणि प्राकृत काव्य यांच्या दृष्टीनेहि हा ग्रन्थ फार महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने हस्तलिखिताचीं पहिलीं काही पाने गहाळ झाल्याने अतिजगती वर्गांतील रुचिरा आणि कनकप्रभा (या वृत्ताला तो नन्दिनी म्हणतो) हीं दोन वृत्ते गहाळल्यास चौदा-अक्षरी वृत्ता-पर्यन्तचा सर्व वृत्तांचा वृत्तान्त नष्ट झाला आहे. तथापि याने दिलेल्या विषम अर्धसम आणि सम वृत्तांची सङ्ख्या काही लहान नाही. पुढे हेमचन्द्राच्या छन्दोनुशासनांत आढळणारीं कितीतरी नवीन वृत्ते स्वयम्भूच्छन्दांत प्रथम पहायला मिळतात. हा वृत्तलक्षण प्राकृतांत साङ्गून नांवाहि प्राकृतांतच देतो. मात्र तें लक्षण त्याच वृत्तांत रचिलेले असतें; जसें—

“ पछा दोप्पा चंसो मुहलति गुरु सव्वपरला
गआरन्तो सेसो हुवइ चलणे सा सिहरिणी.” (स्वछ १५६)

या ग्रन्थाचा एक विशेष असा आहे की यांत वृत्तांचीं उदाहरणे स्वतः छन्दःशास्त्रकाराने रचून घातलेलीं नसून तीं कवींनी रचिलेल्या प्राकृत काव्यांतून निवडलेलीं असून कोणता श्लोक कोणाचा हें साक्षेपाने साडिगतलेलें आहे. पिरीलिका, माला इत्यादि क्षिष्ट वृत्तांत निरनिराळ्या कवींनी लिहिलेलीं पद्ये पाहून प्राकृत काव्यवैचित्रियाची चाढगली कल्पना येते.

स्वयम्भू यति मानीत नसल्याने जें पिड्गलाचें अपवाहक वृत्त यतिदृष्ट्या भृङ्गावर्तनी म्हणजे प्रणात्रक आवर्तनाचें [| — — | √ √ √ √ √ √ ! √ √ √ √ | √ √ √ √ √ √ | √ √ — — | —] वाटतें तेंच स्वयम्भूच्या मतें पद्मावर्तनी म्हणजे अष्टमात्रक आवर्तनाचें [| — — √ √ | √ √ √ √ √ √ √ | √ √ — — — | —] हेतें. पहा

अववाहं सुद्धसहावस्स
कुल्लेलावणपसरिअपरिपिहिअसअल भुअणामोओ
माअद्धुगअसुमणसकुवलअवणकमलपसरिअरआमोदो ।
अच्चन्तं पिअपरहुअमहुअर महुरअरर इअरवसंगीओ
अब्बो कस्सव ण हरइ मणहर मलअगिरिसुरहि सिहरुद्देसो ॥

९. हलायुधाची वृत्ति

मृतसञ्जीविनी ही पिड्गलाच्या छन्दःस्त्रावर हलायुधाची वृत्ति आहे. हलायुध हा दहाव्या शतकांत होऊन गेला असावा. ‘वरतनु सम्प्रवदन्ति कुकुटाः’ या महाभाष्यांत आढळणाऱ्या स्फुट चरणाची समस्यापूर्ति ज्या श्लोकांत केली आहे आणि जो श्लोक कुमारपालाचा आहे असें क्षेमेन्द्र म्हणतो तो श्लोक वरतनुवृत्ताचें अुदाहरण म्हणून हलायुधाने अुद्धृत केला आहे.

हलायुधान कालिदास, माघ अित्यादि अनेक कवींच्या ग्रन्थांतून अुदाहरणे दिलीं आहेत. पण प्रत्येक अुदाहरण कोठून घेतलेले आहे हें जसें स्वयम्भू साडगातो तसें हलायुध साडगत नाहा. बहुशः हीं निवडतांना वृत्ताचें नांव कोठे तरी-श्लोकांत चौथ्याच चरणांत असें नव्हे—येतें ही ओकच गोष्ट त्याने लक्षांत घेतलली दिसते.

छन्दःसूत्रांच्या मागून काही शतकांनी हलायुधाने ही वृत्ति लिहिली, पण मध्यनरीं जीं नवीन वृत्ते निर्माण झालीं त्यांची पुरवणी त्याने पिंडगलाच्या वृत्तसङ्ग्याहाला जोडली नाही. ज्या गाथाप्रकरणांत शिशुपालवधांतील श्लोकावरून सुचलेल्या अतिशायिनी नि विस्मिता या दोन वृत्तांचा समावेश आहे त्याच प्रकरणांत त्याच काव्यांतील 'कुटजानि वीक्ष्य शिखिभिः शिखरीन्द्रं' (शिशु ६।७३) या श्लोकावरून सुचणाऱ्या 'कुटजा' वृत्ताचा समावेश कां नाही ही शङ्का हलायुधाला येऊन नये याचें आश्रय घाटते.

पिंडगलाने जेथे याति साडिंगतला नाही अशा पुष्कळ वृत्तांत 'इत्याम्नायः' म्हणून हलायुध यति साडगतो. कुमारललिता वृत्तांतच यतिभेदाचें म्हणून 'इदं वदनपञ्चं' हें अुदाहरण देऊन 'द्वाभ्यां पञ्चभिश्च यतिभिच्छन्ति' असें तो म्हणतो. वस्तुतः पिंडगल जसा यतिभेदाने मणिगुणनिकर, चन्द्रावर्ती, माला असे वृत्तभेद करतो तसा वृत्तभेद हलायुधाने मानून या वृत्ताला निराळें नांव देण्याची आवश्यकता त्याने कां प्रतियादून नये ? तसेच श्रुतबोध त्याच्या परिचयाचा होता कारण इन्द्रवज्रार्चीं जीं तीन उदाहरणे हलायुध देतो त्यांतील पहिले श्रुत-बोधांतीलच आहे. पण श्रुतबोधकार

" इन्द्रियवाणैर्यत्र विरामा

सा कथनीया चम्पकमाला " (श्रुतो १५)

म्हणून याति साडगत असतांना पिंडगलाने यति कां साडिंगतला नाही याचा हलायुध विचारच करीत नाही. " पादतले पद्मोदरगौरे " म्हणून ज अुदाहरण हलायुध देतो त्यांत यति पाठलेला नाही हें एक कारण असू शकेल.

१० अुत्पलाची विवृति

भट अुत्पल हा दहाव्या शतकांतच होऊन गेला. याने बृहत्संहितेवर जी विवृति लिहिली आहे तिच्यांत १०३ व्या अध्यायावरील टीकेत पिंडगलाच्या पद्धतीची सुधारणा आढळते. वृत्ताचें लक्षण पिंडगलाच्याच परिभवेने साडिंग-तलेले आहे परन्तु तें सूत्र त्या वृत्ताचा एक चरण होअील असें रचिले आहे. जसें, " लक्ष्मीरियं तभसजगैरुदाहृता " वा " द्रुतपदं नभजयैः कथितं तत् ". या सुधारलेल्या पद्धतीर्चीं सूत्रे पुढे केदारभद्रादि छन्दःशास्त्रकार आणि मलिनाथादि टीकाकार देतात.

११ क्षेमेन्द्रकृत सुवृत्ततिलक

क्षेमेन्द्रकृत सुवृत्ततिलकांत बहुतेक ठळक वृत्तांचाच विचार केला आहे; तथापि तनुमध्या, कुमारललिता, भुजगशिशुसृता या क्षुद्र वृत्तांना आरम्भीं तो स्थान देतोच. पण या व्हस्व वृत्तांचिपयी तो म्हणतो,

“ न षट्सप्ताक्षरे वृत्ते विश्राम्यति सरस्वती

भृङ्गोव मलिकावालकलिकाकोटिसङ्कटे ” (क्षेसु २२)

हे त्याचे म्हणणे मोळ्या गमतीने पटते.

सुवृत्ततिलकाचे तीन विन्यास आहेत. पहिल्या विन्यासांत ठळक वृत्तांचीं लक्षणे पिङ्गलोक्त पद्धतीने पण अनुष्टुभांत दिलीं असून नन्तर स्वरचित अुदाहरणे भरताप्रमाणे दिलीं आहेत. दुसऱ्या विन्यासांत निरनिराळ्या वृत्तांत अक्षररचना कशी असावी हें साड्हिगतले आहे; आणि गुणदोषप्रदर्शनासाठी निरनिराळ्या कर्वीच्या कृतींतून त्याने अुदाहरणे दिलीं आहेत. तो स्वतःचीहि चूक दाखवायला भीत नाही; तथापि ओकन्दरीने पहातां क्षेमेन्द्राची ही विचारसरणी विचित्र आणि निराधार वाटते.

तिसऱ्या विन्यासांत तो कोणतें वृत्त कोणत्या विषयाला वा रसाला योग्य होअील हें साड्हगतो; अुदाहरणार्थ,

“ साक्षेपकोधधिकारे परं पृथ्वी भरकमा

प्रावृत्प्रवासव्यसने मन्दाक्रान्ता विराजते ” (क्षेसु ३/२१)

हे त्याचे म्हणणे पटत नाही. या विन्यासांत शेवटीं कोणतें वृत्त लिहिण्यांत कोणाचा हातखण्डा होता हें क्षेमेन्द्राने साड्हिगतले आहे; परन्तु हेहि समाधानकारक वाटत नाही. तो म्हणतो,

“ सुवशा कालिदासस्य मन्दाक्रान्ता प्रवल्पाति

सदश्वदमकस्येव काम्बोजतुरगाड्हगना.” (क्षेसु ३/३४)

परन्तु कालिदासाचे सरस पद्यग्रभुत्व मेघदूतांत तेवढे दिसते आणि रघुवंशाच्या निरनिराळ्या वृत्तांत लिहिलेल्या सर्गांत दिसत नाही असें थोडेंच आहे! अजविलाप ज्याने वाचला आहे तो कालिदासाला वियोगिनीवृत्त विशेष सरसतेने पेलतां आलें नाही असें म्हणूं शकेल काय?

१२ नागवर्माचा छन्दोम्बुधि (कानडी)

खिस्तशके १००० च्या अलीकडे पलीकडे कर्नाटकांत नागवर्म नांवाच्या छन्दशास्त्रकाराने छन्दोम्बुधि नांवाचा ग्रन्थ लिहिला. या ग्रन्थाची डॉ. किटेलने

नागवर्मन् छन्दसु या नांवाने आडग्ल-कानडी आवृत्ति काढलेली आहे. म्हैसूरच्या काव्यकलानिधिग्रन्थमालेने हा ग्रन्थ छन्दोम्बुधि या नांवाने प्रकाशित केला आहे. नागवर्म हा स्वतन्त्रपणे यति साडगतो. रथोद्भूतेत तो सहाव्या अक्षरानन्तर यति साडगतो पण स्वागता वृत्तांत तो तसा यति साडगत नाही. त्याने काही वृत्तें नवीन दिलीं आहेत. अडगरुचीत्यादि त्याने दिलेलीं काही वृत्तें छन्दोनुशासनांत हेमचन्द्र देतो. परन्तु हेमचन्द्र त्याचा नांवाने अुलेख कां करीत नाही कळत नाही. नागवर्म पिडगलोक्त गणपद्धतीचाच उपयोग करतो.

१३ हेमचन्द्राचे छन्दोनुशासन

छन्दोनुशासन या ग्रन्थांत हेमचन्द्राने वृत्तजारींचा मोठाच सङ्ग्रह करून ठेविला आहे. हा सूत्रपद्धतीचाच अवलम्ब करतो; जसें, “मत्नायिः कुसुमितल-तावेल्लिता डंचैः” यगण लागोपाठ तीनदा येतो म्हणून यकार तिसऱ्या स्वराने युक्त आहे. कपाशून डूँ हें पाचवें नि च हें सहावें अक्षर आहे, तेव्हा “डंचैः” ने या वृत्ताचे यर्ताने पहिला पांच अक्षरांचा नि दुसरा सहा अक्षरांचा असे तुकडे पडतात असा वोध होतो. सूत्रपद्धतींत असा थोडा निराळेपणा आणि वृत्तजाति-सङ्ग्रहाचा मोठेपणा याव्यतिरिक्त छन्दोनुशासनांत विशेष कांही नाही. हेमचन्द्र सामान्यतः स्वरचित उदाहरणे देतो. तो मोठा सङ्ग्राहक आहे. वृत्तांना त्याने दिलेल्या नांवांहून निराळीं नांवें असल्यास तीं तो नोन्दून ठेवितो. क्वचित् प्रसङ्गीं तीं नांवें कोणीं दिलीं आहेत त्यांचीहि नांवें तो देतो. अशा रीतीने त्याने भरत, जयदेव, स्वयम्भू यांच्या नांवांचा उलेख केला आहे.

दोहाजातीचे लक्षण साडगतांना तो विरहाड्कप्रमाणे मत देतो.

१४ कविदर्पण

कविदर्पण हाहि ग्रन्थ प्रो. वेलणकर यांनीच सम्पादून प्रकाशित केला आहे. या ग्रन्थाचा कर्ता कोण हें समजत नाही. कविदर्पणकाराने प्राकृतांत विशेषतः अपभ्रंश जारीचे विवेचन केलें आहे. हा हेमचन्द्राचा अुलेख करतो त्या अर्थी तो हेमचन्द्राच्या मागून होऊन गेला असावा. त्याने चतुथ अुद्देशांत कांही वृत्तांचे विवेचन केलें आहे. स्वयम्भूप्रमाणे हा वृत्तांचीं नांवें आणि लक्षणे प्राकृतांत देतो. “रसेहिं निदिष्टा यमनसभला गो सिहरिणी” असें तो शिखरिणीचे लक्षण देतो. यावरून लक्षणसूत्र साडगतांना तो अुत्पलाचे अनुकरण करितो असें दिसतें.

१५ केदारभट्प्रणीत वृत्तरत्नाकर

छन्दःशास्त्रावरील महत्वाचा आणि टीकाकारांना सुपरिचित असा ग्रन्थ म्हटला म्हणजे केदारभट्प्रणीत वृत्तरत्नाकर हा होय. या ग्रन्थाचा रचनाकाल खिस्तशके १२०० पूर्वीचा असावा असें दिसते. * याचे सहा अध्याय आहेत. १ ल्या अध्यायांत अक्षरगण्याति अित्यादिकांविषयी विवेचन अनुष्ठुभू छन्दांत आहे. २ न्या अध्यायांत जातिसदृश पद्यप्रकारांविषयी विवेचन आहे. ३ न्या अध्यायांत अंकाक्षरी वृत्तापासून दण्डक धरून शेंसवाशेंच समवृत्तांची लक्षणे, अुत्पलाने अुद्गत केलेल्या सूत्रांसारख्या सूत्रांनी साड्हिगतलीं आहेत. ४ थ्या अध्यायांत अर्धसमवृत्तांची लक्षणसूत्रे दिलीं आहेत. ५ थ्या अध्यायांत विषमवृत्तें साड्हिगतलीं असून सहाव्या अध्यायांत प्रस्तार-विषय विवेचिला आहे. प्राकृत पद्यप्रकारांकडे केदारभट्टाने पूर्ण दुर्लक्ष केलें आहे. हा पिङ्गलानुयायी आहे, पण हा पिङ्गलाच्या कनकप्रभा आणि वरसुन्दरी या वृत्तांना मञ्जुभाषिणी आणि अन्दुवदना म्हणतो; आणि मञ्जुभाषिणी नि अन्दुवदना वा नांवांचीं निराळींच वृत्ते हेमचन्द्राने साड्हिगतलीं असतांहि, कनकप्रभावृत्ताला मञ्जुभाषिणी आणि वरसुन्दरी वृत्ताला अन्दुवदना हींच नांवे रुढ झालीं आहेत असें काव्यटीकाग्रन्थांवरून दिसते. पणव आणि पञ्चामर यांची लक्षणे वृत्तरत्नाकरांत निराळींच म्हणजे “मौजौन्नेति पणवनामकम्” (क ३२२) आणि “ जमौ जरौ वदन्ति पञ्चामरम् ” (के ३६७) अशीं आढळतात !

केदारभट्ट हा मेघवितान, अनवसिता, द्रुतपदा, लक्ष्मी, वीरललिता, समद-विलासिनी, सुवृत्ता (विस्मिता) हीं वराहमिहिराने दिलेलीं वृत्ते देत नाही; तसेच पिङ्गलाने दिलेल्या वृत्तांपैकी विलासिनी, (सुर) ललना, तत, कान्तोत्तीडा, वाहिनी, गौरी, कुटिला (हंसशेनी), शैलशिखा, अतिशायिनी, विवुधप्रिया, नाराचक, विस्मिता आणि शशिवदना हीं वृत्ते देत नाही ! अुपेन्द्रवत्रा, प्रहर्षिणी वंशपत्रपतित या तीनच वृत्तांचीं केदारभट्टाने दिलेलीं सूत्रे अुत्पलाने दिलेल्या सूत्रांसारखीं आहेत. वहुतेक सूत्रे स्वतन्त्रपणे रचिलेलीं दिसतात.

केदारभट्ट वियोगिनीवृत्त देत नाही. आपल्या कुमारसम्भवावरील टीकेत (३६) “विषमे ससजा गुरुःसमे सभरा लोऽथ गुरुवियोगिनी” असें सूत्र अुद्गत करून एका सुप्रसिद्ध वृत्ताचा छन्दःशास्त्राच्या अितिहासांत प्रथम अुलेख

* P. K. Gode's Date of Vrttaratnakara, Annals B. O. R. I. XVII, PP. 398.

गळिनाथाने केला आहे. हें आता सुपरिचित झालेले नांव त्याला कोटून मेळाले? क्षेमेन्द्रहि या वृत्ताला विसरतो. हेमचन्द्र प्रबोधिता आणि प्राकृत पैद्गल सुन्दरी अशीं निरनिराळी नांवे देतात. हें नांव अखाशा दाक्षिणात्य उन्दःशास्त्रकाराने दिलेले असावें. मन्दारमरन्दचम्पूचा कर्ता मात्र वियोगिनी हे नांव योजितो.

वृत्तरत्नाकरावर भट्टरामेश्वरसूनु भट्टनारायण या महाराष्ट्रीय पण्डिताची टीका आहे. ही मूळ ग्रन्थाला पूर्क आहे. भट्टनारायण हा आपल्या तिसऱ्या अध्यायाखरील टीकेत एका वर्गीतील केदारभट्टाने साड्गतलेल्या वृत्तांचे विवेचन झाले की त्या वर्गीतील नवीन वृत्तांचीं लक्षणे केदारभट्टाच्याच पद्धतीने साड्गतो. हीं नवीन वृत्ते वृत्तरत्नाकर-परिशिष्टांतील म्हणून परिचित आहेत. यांपैकी बहुतेकांचा समावेश काव्यतीर्थ रामधनभट्टाचार्य यांनी सम्पादिलेल्या उन्दोमङ्गरीच्या आवृत्तींत केलेला आहे.

१६ प्राकृत पैद्गल

प्राकृत पैद्गल हा वृत्तरत्नाकरानन्तरचा एक महत्वाचा आणि सुपरिचित ग्रन्थ आहे. याचा छन्दःसूत्रकार पिंडगल याच्याशीं कांही सम्बन्ध नाही. कोणताहि पद्यप्रकार असो 'पिंडगल असें म्हणतो' म्हणून तो साड्गण्याची पद्धतच पडली असावी. याचे दोन परिच्छेद असून प्रथम परिच्छेदांत जातिसदृश पद्यप्रकारांचे विवेचन असून दुसऱ्या परिच्छेदांत वृत्तविवेचन आहे. हीर ही जाति नसून वृत्त आहे, पण याचा समावेश प्रथम परिच्छेदांतच केलेला आहे. हा ग्रन्थ स्वयम्भूच्छन्द आणि कविदर्पण याप्रमाणे सर्वस्वी प्राकृतांत आहे. कित्येक श्लोकांतून हम्मीर राजाचा अुलेख येतो. मेवाडच्या या रजपूत राजाच्या राजवटीचा आरम्भ खिस्तशके १३०२ मध्ये झाला असल्यामुळे प्राकृत पैद्गलाचा काल १४ व्या शतकाच्या मागे नेतां येत नाही. या ग्रन्थांत कर्पूरमङ्गरी नाटकांतील काही श्लोक आहेत. शालिनी वृत्ताला अुदाहरण कर्पूरमङ्गरींतील घेतले आहे; पण 'चउरंसा' या दुर्मिळ वृत्ताला त्याच नाटकांतील "दिसवहुतंसो" हें अुदाहरण घेतलेले नाही. अुदाहरणे बहुशः सयमक आहेत आणि तीं बहुशः ग्रन्थकाराने स्वतः रचून घातलेलीं नाहीत असें म्हणतात. या गोष्टी चिन्तनीय आहेत. प्राकृत पैद्गलाची रचना

एका लेखकाच्या हातून झालेली नसेल, आणि वेळोवेळीं या ग्रन्थांत भर पडत आली असेल, असेही या ग्रन्थाविषयी एक मत आहे.

अुपजातीचे चौदा प्रकार कल्पून त्यांना नांवें दिलेलीं (प्रापै २१२१) प्रथम प्राकृत पैद्यगलांतच आढळतात.

वृत्तलक्षण साङ्गतांना या ग्रन्थांत विरहाड्काच्या पद्धतीसारख्या प्राकृत पद्धतीचा अवलम्ब केलेला आहे. शास्त्र, नरेन्द्र, गीता, मालाधर, निशिपालक इत्यादि वृत्तें प्रथम प्राकृत पैद्यगलांतच आढळतात; पण आश्र्वर्याची गोष्ट ही की शिखरिणी वृत्ताला यांत थारा नाही ! स्वतःची नवीन नांवें वृत्तांना देऊन घोटाळा वाढविण्याचें कार्य प्राकृत पैद्यलानेहि केलें आहे; आणि दोधक नि शार्दूलविक्रीडित या वृत्तांचींच लक्षणे पुन्हा एकदा निराळ्या शब्दांनी साङ्गून त्या वृत्तांना अनुक्रमे बन्धु आणि 'सहूलसङ्ग' म्हटलें आहे ! प्राकृत उदाहरणे पाहतां अन्तर्गत यमकांवरून यतिविवेचन करायचें अवश्य सुन्नायला हवें होतें पण तै झालें नाही. त्यामुळे अुदाहरण पाहतां ज्या ब्रह्मरूपकाची मोडणी प्राकृत पैद्यगलांत (प्रापै २१७५) [- | - - - | - - - | - - - | - - -] अशी स्पष्टपणे दिसते त्याच वृत्ताची मोडणी प्राकृत पैद्यगलावर आधारलेल्या वाणीभूषणांत [| - - - | - - - | - - - | - - -] अशी आढळते !

१७ गड्गादासकृत छन्दोमञ्जरी

गड्गादासकृत छन्दोमञ्जरी हा ग्रन्थ वृत्तरत्नाकरासारखाच सुपरिचित आहे. अुद्रता, भुजड्गप्रयात, मणिगुणानिकर, शालिनी नि सूचिरा या वृत्तांची लक्षणसूत्रे गड्गादासाने अुत्पलावरून घेतलेलीं दिसतात. काही लक्षणसूत्रे केदारभट्टाचींच घेतलेलीं आहेत. काही त्यानें स्वतः रचलेलीं आहेत. केव्हा केव्हा मूळ सूत्रांत थोडी सुधारणा करून तो तें घेतो. या ग्रन्थाचे सहा स्तवक आहेत. याच्या सहाव्या स्तबकांत तीन गद्यप्रकार वर्णिले आहेत हा या ग्रन्थाचा विशेष होय.

" अकठोराक्षरं स्वल्पसमासं 'चूर्णकं' विदुः ।

ततु वैदर्भरीतिसं गद्यं हृत्यतरं भवेत् ॥

भवेऽदुत्कलिका'प्रायं समासाद्यं दृढाक्षरं ।

वृत्तैकदेशासम्बन्धाद् 'वृतगन्धि' पुनःस्मृतम् ॥

पुढील छन्दःशास्त्रावरील ग्रन्थ फारसे महत्त्वाचे नाहीत. ते प्राकृत पैड्गल वा इतरलाकर यांवर आधारलेले दिसतात. दामोदरमिश्रकृत वाणीभूषण हा ग्रन्थ प्राकृत पैड्गलावर आधारलेला आहे. प्राकृत पैड्गल यतिवादी नाही. पण प्राकृत पैड्गलांत नसलेल्या शिखरिणी वृत्तांत मात्र दामोदरमिश्र यति साड्गतो. इत्सार, छन्दःकौस्तुभ या नांवाचे ग्रन्थ आहेत असें पिड्गलावर पणिडत इदारनाथांनी ज्या टीपा दिल्या आहेत त्यांवरून कळते. पण हे ग्रन्थ माझ्या नवलोकनांत आलेले नाहीत.

१८ श्रीकृष्णकवीचा मन्दारमरन्दचम्पू

श्रीकृष्णकविविरचित मन्दारमरन्दचम्पूच्या पहिल्या बिन्दूत कांही वृत्ते गाडिगतलीं आहेत. अनंदवजरा, अुपेन्द्रवजरा, वंशस्थ, हंसी अित्यादि वृत्तांत हा यति साड्गतो. यति नसल्यास ती गोष्ठ मोघम न ठेवतां ‘पादमध्ये यतिर्निह’ असेंहि स्पष्ट साड्गतो. मराठीत ज्याला कामदा वृत्त म्हणतात पण ज्याच्या नांवाचा अुगम सापडत नाही त्या वृत्ताला हा मरालिका म्हणतो. अुदाहरणे तारच थोड्या वृत्तांचीं दिल्यामुळे मुद्रणदोष हुडकून काढणें अशक्य झाले आहे. “आन्दोलिका ततरगाः सायकैः सायकैर्यति” (ममच १६) या लक्षणांत पहिला गण त नसून ज असावा असें वाटते. पण निर्णय करून श्रायला काही मार्ग नाही. “मो लौ यौ यः कुसुमितलता भूतर्त्वगैर्यतिः” (ममच १८) या लक्षणांत ‘लौ’च्या ठिकाणी ‘त्नौ’ पाहिजे हें अक्षरसङ्घर्या प्रति आणि मोडणी ध्यानांत घेतल्याविना कळत नाही. या अडचणीमुळे वेश्याप्रीति, चेटीगति, बालिका इत्यादि वृत्तांची रचना नीट समजत नाही.

छन्दःशास्त्रावरील मराठी ग्रन्थ

१९ निरञ्जनमाधवाची सद्वृत्तमुक्तावली

निरञ्जनमाधवान सद्वृत्तमुक्तावली नांवाची जी पुस्तिका लिहिली आहे ती महाराष्ट्रकविमासिकांतून प्रकाशित झाली आहे. तिचे लेखन शके १६३० मध्ये प्रतिपदेला समाप्त झाल्याचें वृत्तलेखकाने शेवटीं ग्राघित करून ठेविलें आहे. निरञ्जनमाधव हा वृत्ताला ‘व्यक्ति’ म्हणतो आणि “जातिव्यक्तिद्वयामध्ये छन्दःशास्त्र विरुद्धले” असें साड्गतो. मराठीत लगत्वभेदातीत जी पद्यरचना रुढ आहे तिचा विसर त्याला व्हायला नको होता. परन्तु ओकन्दरीने पाहतां छन्दावर

लिहिणारांची प्रवृत्ति स्वतन्त्र दिसतच नाही. नवीं नवीं नावें देण्यामध्ये असेल तें स्वातन्त्र्य व्यायित होअी. कनकप्रभा, विबुधप्रिया इत्यादि वृत्तांना निरङ्गनमाधव मत्तहासिनी, मलिका हीं नावें देतो, पण आधार देत नाही. एखाद्या दाक्षिणात्य छन्दःशास्त्रकाराचा त्याला आधार असावा; कारण विबुधप्रिया वृत्ताला नागवर्म मलिकामाला म्हणतो आणि मन्दारमरन्दचम्पूचा कर्ता कृष्णकवि हा मलिका म्हणतो. पण अमृतव्यनि वृत्ताला मन्दारमरन्दचम्पूकार मत्तेम म्हणत असतांहि निरङ्गनमाधव कल्पलतिका हें नाव देतो. मधुमती, कमला, भासिनी, सहदला (?), कनकलता, मदनसायक, हेमकला, कामकला आणि सुधा हीं नऊ वृत्तें तो नवीनच देतो; पण आधार साडगत नाही.

महाराष्ट्रसारस्वतकार म्हणतात, “जुन्या कर्वीपैकी निरङ्गनमाधव (सद्वृत्त-मुक्तावलीकार), रड्गनाथ कावेरीकर (वृत्तसुधाकार), मुकुन्द (छन्दोरत्नाकरकार), विठ्ठल (विद्वजीवनकार ?) वगैरेचे * ग्रन्थ हल्ळी आपणांस उपलब्धाहि आहेत पण त्या सर्वोत, नव्हे, आजमितिपर्यन्त छन्दःशास्त्रावर रचलेल्या सर्व मराठी ग्रन्थांत छन्दोमञ्जरीहतका सुन्दर ग्रन्थ ओकाहि नाही.”

२० रामचन्द्र दैवज्ञाची छन्दोमञ्जरी

रामचन्द्र जोशी याने छन्दोमञ्जरी नांवाचा जो विस्तृत ग्रन्थ केला आहे तो वे. रड्गाचार्य रड्डी शास्त्री यांनी सम्पादून प्रकाशित केला आहे. हा ग्रन्थ रामजोशाने नव्हे तर रामचन्द्र दैवज्ञ याने रचिला आहे. या ग्रन्थांत मात्रापद्यांचा विचार केलेला नाही. वृत्तांचीं अुदाहरणे मात्र सरस आहेत. हीं अुदाहरणे रचतांना चौथ्या चरणांत वृत्ताचें नाव तर ग्रथित केलें आहेच परन्तु गणवाचक वर्ण पद्यांतील प्रथम चरणांत गणारम्भी कोणीहि आजपर्यन्त आणून दाखविले नाहीत. ती विकट कामगिरी रामचन्द्र दैवज्ञाने करून दाखविली आहे. यापलीकडे या ग्रन्थांत विशेष काही नाही.

२१ वृत्तदर्पण

परशुराम तात्या गोडबोले यांचे वृत्तदर्पण हें शालेय पुस्तक सुपरिचितच

* महाराष्ट्र सारस्वताच्या १ ल्या आवृत्तीच्या शेवटी जी ग्रन्थसूची दिली आहे तिच्यांत प्राणकृत 'बावनी छन्द' आणि गिरिधरकृत 'छन्दोरामायण' हीं दोन ग्रन्थांची नावें अधिक आढळतात.

आहे. या पुस्तकाची खिस्तशके १८६६ मधली आवृत्ति (दुसरी) माझ्या-जबळ आहे. छन्दोमञ्जरीतून बरीच उदाहरणे वृत्तदर्पणांत घेतलीं आहेत. पर-शुराम तात्यांनीहि वियोगिनी वृत्त दिलें नाही! पण अभड्ग, ओवी, घनाक्षरी, दिण्डी, साकी यांचा परामर्श घेतला आहे. कामदा, शुद्ध कामदा, ललित, मन्दारमाला आणि अमृतध्वनि हीं नांवें प्रथम या ग्रन्थांत आढळतात. सम्प्रदायाप्रमाणे हीं नांवें कोठून घेतलीं हें साड्हिंगतलें नाही. यूथिका, विभावरी हीं वृत्तें प्रथमच येथे घेटतात. यूथिका नांव चालेल पण विभावरी नांवाचें एक वृत्त हैमचन्द्राने पूर्वीच साड्हिंगतलें असल्यानें तें नांव निराळ्या वृत्तासाठी योजणे चुकीचें आहे. वृत्तदर्पणकार मदिरावृत्ताला अुमा म्हणतात आणि हैमकला वृत्ताला मदिरा म्हणतात. सवाजी ही मोघम संज्ञा त्यांनी दोन भिन्न वृत्तांना लाविली आहे. “प्राकृत लोक न जाणचि मूळ, अुरोंचि हिला कथितात सवाआी” असें निरङ्गनमाधव म्हणतो तें काही खोटें नाही. सुबोध आणि ओकमे-वादितीय शालेय पुस्तक म्हणूनच वृत्तदर्पण हें अितके सुपरिचित झालें आहे की सामान्यतः बोलतांना छन्दःशास्त्रविवेचन करणाऱ्या कोणत्याहि पुस्तकाला वृत्तदर्पण म्हणतात.

२२ राजवाडेकृत मराठी छन्द

सुप्रसिद्ध अितिहाससंशोधक विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा मराठी छन्द हा निबन्ध स्वतन्त्र पुस्तकरूपाने प्रकाशित झाला आहे. यांत त्यांनी चूर्णिका, सवाआी, छप्पा, साकी, दिण्डी, घनाक्षरी, कटाव, अभड्ग आणि ओवी या मराठी छन्दांचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. राजवाडे यांनी काही कल्यकता दाखविली असली तरी त्यांचें विवेचन साधार, सोपपत्तिक आणि निर्णयक वाटत नाही. कामांत निष्काळजीपणाहि झाला आहे. दुसऱ्या परिच्छेदांत चूर्णिकेचें जें लक्षण प्राकृतपिण्डगलांतील म्हणून देण्यांत आलें आहे तें वस्तुतः गड्गादासाऱ्या छन्दोमञ्जरीच्या सातव्या स्तबकांतील आहे. सवाआी हा शब्द फारीं असून त्याचा अर्थ ‘सारखा’ असा आहे ह त्यांचें विधान खरें नाही. सवाआी हा शब्द प्राकृत पैङ्गलांत आल्याचें ते लिहितात, पण प्राकृत पैङ्गलांत हा शब्द नाही असें प्राकृत शब्दसूचीवरून दिसतें. तसेच शक्करी आणि साकी यांचा जोळून दिलेला सम्बन्ध केवळ काल्पनिक आहे. घनाक्षरीचा विचार करतांना तो छन्द लगत्वभेदातीत आहे हें ध्यानांत न

आल्याने त्यांचें विवेचन निष्कारण पाल्हाळिक आणि मूलतः सदोष झालें आहे. तथापि अेकनंदरीने पाहतां छन्दःशास्त्राच्या अितिहासांत, ज्यांत स्वतन्त्रपणाने बुद्धि चालविण्याचा प्रयत्न करण्यांत आला आहे असा हा पहिलाच ग्रन्थ आहे.

२३ छन्दोलङ्कार

साहित्यकुसुमाञ्जलि अथवा छन्दोलङ्कार नांवाचा एक ग्रन्थ रा. गणेश विष्णु देशपांडे म्हणजे श्रीगड्गाधरदास वडकशिवालेकर यांनी लिहून खिस्तशके १९१२ मध्ये प्रकाशित केला आहे. याच्या पूर्वाधीन छन्दोविवेचन असून त्याला छन्दोगड्गाधरी असें नंब लेखकाने दिलें आहे. हा भाग सविस्तर असून फटके, कटाव, लावण्या, पदे इत्यादि पद्मप्रकारांची पुस्ट ओढत्व करून दिली आहे. मराठी ग्रन्थांत हें पुस्तक अत्यन्त व्यापक आहे. पद्माला लयबद्ध-तेची आवश्यकता आहे या गोष्टीची जाणीव याच ग्रन्थकाराला प्रथम झालेली दिसते. तो म्हणतो “ छन्द अगर वृत्ते यांना ताल व सूर यांचें साहाय्य पाहिजे असल्याने प्रस्ताराने सिद्ध होणाऱ्या असङ्घव्य वृत्तांपैकी जीं वृत्ते ताल व सूर यांवर म्हणतां येतील त्यांना पद्म म्हणावें; आणि जीं तशीं सहसा म्हणतां येणार नाहीत त्यांना गद्य म्हणावें हें उत्तम. मग गद्यामध्ये सरल असणारी वाक्य-रचना त्यांत असो वा नसो ” (पृ ६). पण या धोरणाने छन्दःशास्त्राची पुनर्वेटना करण्याचें कार्य केलें पाहिजे हें त्याला सुचलें नाही. या ग्रन्थाला योग्य प्रसिद्धि मिळालेली नाही.

या अितिहासांत आणखीहि दोन ग्रन्थांचा अुलेख केला पाहिजे.

२४ छन्दःप्रभाकर

छन्दःप्रभाकर हा ग्रन्थ हिन्दीत असून तो साहित्याचार्य रायबहादुर जगन्नाथ प्रसाद, विलासपूर, यांनी लिहून आपल्याच ' जगन्नाथ ' छापखान्यांत छापून प्रकाशित केला आहे. खिस्तशके १९३१ मध्ये प्रसिद्ध झालेली या ग्रन्थाची आवृत्ति ही ७ वी होय. यावरून या पुस्तकाच्या प्रसाराची कल्पना होअील. अितरत्र माझ्या पहाण्यांत न आलेली किती तरी वृत्ते या ग्रन्थांत आहेत. परन्तु हीं वृत्ते आणि त्यांचीं नांवे कोठून घेतलीं, त्यांचीं अुदाहरणे कोणत्या ग्रन्थांत आहेत या गोष्टीविषयी कांहीच स्पष्टीकरण नसल्याने त्यांचा सङ्ग्रह करणे अुचित वाटले नाही. यांनी परिशिष्टांत अरबी-फारसी वृत्तांचा विचार केला आहे.

परन्तु बहूरि रजझूला ते हरिगीता म्हणतात हें चुकीचें आहे. हरिगीता हें वृत्त नाही. ती जाति आहे.

२५ रणपिंडगल

वृत्तांचा सर्वांत मोठा सङ्ग्रह रणछोडभाई अुदयराम यांच्या गुजराथी रण-पिंडगल या ग्रन्थांत आहे. त्यांनीहि अरबी-फारसी वृत्तांचा समावेश आपल्या ग्रन्थांच्या अेका भागांत केला आहे. ग्रन्थारम्भी छन्दोविषयक ग्रन्थांची एक नाममाला दिली आहे; पण ते ग्रन्थ कोणत्या भाषेतले आहेत, कितपत साधार आणि विश्वसनीय आहेत, याची कोठे चर्चा केलेली नाही. वृत्तें देतांना केव्हा केव्हा अमुक ग्रन्थांत अमुक नांव आहे अशी मोघम नोन्द केली आहे. सङ्ग्राह-कता हा एकच गुण या पुस्तकाचा आहे असें म्हणतां येअील.

छन्दःशास्त्राचा हा गेल्या १५०० हून अधिक वर्षांचा अितिहास पाहिला की एक प्रकारचें असमाधानानं वाटते. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय या मूलभूत सिद्धान्ताच्या जवळ जवळ येऊन छन्दःशास्त्रकार पुन्हा रुढलेल्या मार्गाने जातात. छन्दःशास्त्राची पुनर्घटना करण्याचा प्रयत्न कोणी करित नाही. कोणी थोरी वृत्तें देतो, कोणी पुष्कळ वृत्तें देतो. लक्षण साड्गण्याची कोणी त्रिकावलम्बी पद्धत घेतो तर कोणी विशिष्ट परिभाषा निर्माण करून त्या भाषेने साड्गातो, यापलीकडे त्यांच्या कृतीं भेद नाही. कोणी दुसऱ्यांनी रचिलेलीं अुदाहरणे देतात, कोणी स्वतः रचून तीं घालतात. पण वाड्मयाचें मन्थन करून छन्दःप्रकार कसे परिणत होत आले याचें विवेचन कोणी करीत नाही. आधार देण्याची बुद्धि तर कोणालाच होत नाही. ज्या सामग्रीवरून अेखादा सिद्धान्त ठरवायचा वा दुसऱ्याचा सिद्धान्त पारखायचा तीच पुढे नसल्याने त्या सिद्धान्ताची चर्चा होअूं शकत नाही.

२६ छन्दोरचना

प्रस्तुत ग्रन्थाने वर दाखविलेल्या अुणीचा दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पद्यरचना ही वृत्तजातिछन्दःस्वरूप अशी त्रिविध आहे हें मी शोधून विस्ताराने दाखवून दिलें आहे, आणि पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय हा छन्दोलङ्कारकारास प्रथम सापडलेला पण मलाहि स्वतन्त्रपणे सुचलेला सिद्धान्त मी सर्वत्र लावून दाखविला आहे. यासाठी पद्याचे पद्मावर्तनी,

अग्न्यावर्तनी, भृङ्गावर्तनी आणि हरावर्तनी असे चार भेद कल्पिण्यांत आले आहेत. वृत्तप्रकरणी प्राचीन छन्दःशास्त्रकारांनी दिलेल्या वृत्तांचा आणि लक्षण-सूत्रांचा या ग्रन्थांत समावेश आणि अुहेळव केलेला असून त्यांचे वर्गीकरण प्राचीन पद्धतीने अक्षरसङ्ख्येप्रमाणे न करितां मोडणीच्या साम्याप्रमाणे अभिनव पद्धतीने केलेले आहे. नावांचा माजलेला घोटाळा जवळ जवळ नाहीसा केला असून वाड्यमाऱ्याचें मन्थन करून वृत्तांचीं प्राचीन आणि दुर्मिळ अशीं अुदाहरणे दाखवून दिलीं आहत. या मन्थनांत जीं वृत्ते नामनिर्देशाने प्रसिद्ध नव्हती पण प्रयोगरूपांने आढळलीं त्यांचा पूर्ण परामर्श घेतला आहे.

जातिविषयक आणि छन्दोविषयक चर्चा करणारीं प्रकरणे हीं सर्वस्वी स्वसंशोधित आणि स्वरचित आहेत.

जेथे जेथे आधार सापडला तेथे तेथे तो दिला आहे. आधार गावला नाही तेथे तसें स्पष्ट साड्यानु याकिले आहे. त्यामुळे ज्यांना माझी विचारसरणी पटत नसेल त्यांना सुद्धा सारी सामग्री अभ्यासासाठी अुपलब्ध करून ठेविली आहे. माझ्या हातून झालें तें मी केले आहे. कन्हड कवि लक्ष्मीश याच्या जैमिनीभारताची रचना मला वाचून पहातां गद्यस्वरूप वाटली परन्तु औकून पाहतां ती जातिस्वरूप असून तीत रगणाचीं आर्वतनें आहेत. अशा काही चुका या ग्रन्थांत होऊन गेल्या असतील. पाठीमागून येणारे छन्दःशास्त्र असले दोष काढून याकितील आणि शानांत अधिक भर घालतील. कालाप्रमाणेच शास्त्र अनन्त आहे. तो अन्त पाहण्याची आशा मर्याला कशाला !

नामें 'माधव जूलियन्' रचुनि जो काव्ये मराठी नवा
साहित्यी पटवर्धनद्विजकुल प्रख्यातितें पोचवी;
फार्सीकोशाहि औतिहासिक रची अन् त्याचिया मागुनी
तो छन्दोरचना रचूनि विनयें दावी जनाना गुणी.

पद्यप्रकारनामसूची

वृत्ताच्या पुढे दिलेला आकडा वृत्तविस्तारांतील वृत्तानुकमाचा असून जाति आणि छन्द यांच्या पुढील आकडा पृष्ठाइकाचा आहे.

अक्षरपङ्क्त १८४ टीप.	अतिरचिरा (पृ. १३).	अनुष्टुभ् वृत्त २४७ टीप.
अक्षि २३०, ६८४,	अतिरचिरा ३४ टीप.	अन्तर १७०.
८१८.	अतिरेखा ४५२ टीप.	अपरभा १९६.
अक्रूर जाति ४२८.	अतिविमला २२३.	अपरवक्त्र ९४९.
अग्निमेघ छन्द ५३२.	अतिशाकरी वर्ग (पृ. १४).	अपरवक्त्र ३०९ टीप.
अङ्गग्राची ४१६.	अतिशायिनी ४९७.	अपरा ९८२.
अचल ११४.	अत्यष्टि वर्ग (पृ. १४).	अपराजिता ११६.
अचल ११७ टीप.	अत्युक्ता वर्ग (पृ. १४).	अपरान्तिका ४१ टीप.
अचला ४२२ टीप.	अद्वितनया ५८६ टीप.	अपवाहक ७८८.
अचलगति छन्द ५२२.	अधिकारी ७३३.	अप्रमेया ७९५ टीप.
अचलगति जाति ३९३.	अनङ्ग १९५ टीप.	अभिकृति वर्ग (पृ. १४).
अचलघृति ३८९.	अनङ्ग क्रीडा (पृ. १३).	अभिनव-ललिता १३७.
अच्युत ५९, २५७.	अनङ्गलेखा ७७.	अभिमता जाति ५०९.
अच्युतक ९४२.	अनङ्गशेखर दण्डक	अभिमन्यु जाति ४३३.
अजितसत्प्रिया ७१६.	६७०.	अभिमुखी १७८ टीप.
अञ्चल ८४९ टीप.	अनलज्जवाला जाति ३८२.	अभिरामा २९४.
अङ्गनी छन्द ५३४.	अनवद्या ५९२.	अभीष्ट ४३.
अङ्गनी जाति ४६३.	अनवसिता ३४९.	अभ्युदिता २८६.
अतिकृति वर्ग (पृ. १४ टीप.)	अनावर्तनी वृत्त (पृ. १५).	अभ्रक ६२.
अतिचपला ५१५.	अनुकूला ३६० टीप.	अभ्रवंशा २८ टीप.
अतिजगती वर्ग (पृ. १४).	अनुराग ७२२.	अमरनदी २१३.
अतिधृति वर्ग (पृ. १४).	अनुष्टुभ् वर्ग (पृ. १४).	अमररमणी जाति ४९७.
अतिमोहा २६२ टीप.	अनुष्टुभ् पद्यप्रकार (पृ. १०५-१०७).	अमलकमलशंख ३८६.
		अमला ३९३.

छन्दोरचना

५६६

अमृतगति २७१.
अमृतघ्नि ८२७.
अम्बर ३८४.
अम्बुज ४९.
अरविन्द ४८६.
अरविन्द १३१ टीप.
अरुण जाति ५०२.
अरुणप्रभा जाति ३७७.
अर्कमरीचि ५९३.
अर्धक्षामा ३४५.
अर्ण दण्डक ९०४.
अर्णव दण्डक ९०५.
अलकभार जाति ४७०.
अलोला २७५.
अवन्योपचार ८००टीप.
अवितथ ५०२.
अविनाशि जाति ४११.
अशोकपुष्पमङ्गरी
दण्डक ७०८.
अशोका ६४०, ८५९.
अश्वगति ४९६.
अश्वगति ४६७ टीप.
अश्वघाटी ८२७ टीप.
अश्वललित ५८६.
अष्टि वर्ग (पृ. ९४)
असम्बन्धा ४५८ टीप.
असम्बधा ४५८.
आकृति वर्ग (पृ. ९४).
आख्यानकी ९३३.

आत्मघञ्चना जाति ४९७.
आदिकविवर ६५४.
आदिसुन्दरी जाति ३७४.
आनन्द ६८१.
आनन्दकन्द ७२१.
आनन्दरस जाति ३९६.
आनन्दशब्द १३.
आन्दोलन छन्द ५२६.
आन्दोलिका १२.
आपातलिका ९४५ टीप.
आपीड ५७६.
आभार ८३२.
आयुर्नैकाजाति ४५९.
आराम दण्डक ९११.
आद्री (पृ. २६ टीप).
आर्या (पृ. १०८-१०९).
आर्यांगीति (पृ. १०९).
आर्योद्धरिणी जाति ४३४.
अिन्दिरा ७१४.
अिन्दिरा (पृ. २०७).
अिन्दुमुखी ७८०.
अिन्दुवदना ८६४.
अिन्दुवदना ८६५ टीप.
अिन्द्रवंशा २६.
अिन्द्रवज्जा ११.
अिरा ३९२.
अिला ९४०.
अुक्ता वर्ग (पृ. ९४).
अुज्ज्वल ५५३ टीप.

अुज्ज्वल ६५० टीप.
अुज्ज्वला २५६, ३२८,
३३३.
अुहुपथ ४३५, ५०५.
अुकृति वर्ग (पृ. ९४).
अुत्तमवंशा ९७१.
अुत्तरान्तिका ३०९ टीप.
अुथापनी ५६, २८४,
३२१.
अुत्पलमाला ५४८ टीप.
अुत्पलमालिका ५४८टीप.
अुत्पलमालिनी ५४२टीप.
अुत्सङ्ग छन्द ५४१.
अुत्सुक २४६, ३१४.
अुदय ६३८, ८५६.
अुदात्त १८६ टीप.
अुद्रता (पृ. ९१-९२).
अुदाम दण्डक ९०९.
अुद्रत ३४८ टीप.
अुद्रता २६७, ७३५.
अुद्रव छन्द ५२३.
अुद्रव जाति ३९४.
अुद्रविणी (पृ. १०३).
अुद्यद्विद्युत ३८७.
अुन्नत ३४८.
अुन्मत्तकीडा ५४०.
अुन्मनी जाति ५००.
अुन्माल्या ५००.
अुपचित्र ९५६.

अुपचित्र ३६८ टीप.	ओला ४५२.	कमल २०९ टीप.
अुपचित्र २५५ टीप.	औपच्छन्दसिक (पृ. १०८)	कमल ८४९ टीप.
अुपचित्रा ३५१ टीप.	कद्दकेलि ८९५.	कमला ३४६.
अुपच्युत २४३.	कच्छपी २०१.	कमला २१७ टीप,
अुपजाति (पृ. २३).	कटाक्षललिता ३११.	८५२ टीप.
अुपदारिका ७१५ टीप.	कटाव (पृ. ३९१-९२)	कमला ६२० टीप.
अुपमालिनी ११९.	कटिबन्ध (,,)	कमलजा ८५२, २१७ टीप.
अुपस्थित १७ टीप.	कडाका ४०८.	कमलदलाक्षी ३०४.
अुपस्थित १८ टीप.	कण्टकदरी जाति ४८०.	कमलनिभा ३०४ टीप.
अुपस्थिता १९ टीप.	कण्हेरी जाति ४९२.	कमलमधु ८३७.
अुपस्थिता २५४.	कथागति ११८.	कमलमुखी १७८.
अुपेन्द्रवज्रा १५.	कनक २९७.	कमललताक्षी ३०४ टीप.
अुमा ५३६ टीप.	कनकगौरी १०७.	कमललोचना ३५४ टीप.
अुर्मिळा ९५३.	कनकप्रभा ४५.	कमललोचना जाति ३७३.
अुर्वशी ८७०.	कनकमयता ८८२.	कमलविलासिनी ३५२ टीप.
अुलपा ८१४.	कनकमयी ७६३.	कमलाक्षी ३५४.
अुलास जाति ४५४.	कनकलता २९१.	कमलिनी ६३.
अुषा ७७४.	कनकलता ८८२ टीप.	करकलता ४७३.
अुषिता ३२५.	कनकाढिजनी ५०२ टीप.	करभार ८४२.
अुणिहू वग (पृ. १४).	कन्द ७९६.	करहङ्ग ८४२ टीप.
अुणिक् ६८५ टीप.	कन्दर्प ७२३.	करिणी ९५९.
अूर्जित ५५२.	कन्दर्पजात ८० टीप.	करिमकरभुजा १४२.
अूर्मिमाला ६९ टीप.	कन्दुक ७९७.	करुणापरिमल १९२.
ऋजुगाति ८९८.	कन्या १८२.	कणफुळ जाति ३९२.
ऋद्धि (पृ. २६ टीप.).	कपिवीर छन्द ५१६.	कर्मगति ६४९.
ऋषभ २१.	कपिवीर जाति ३६६.	कलकण्ठ ८२८.
ऋषभगजविलसित ४७६ टीप.	कमल ५.	कलकल जाति ४५९.
ओकरूप ४१८.	कमल २०८ टीप.	

छन्दारचना

५६८

कलगीत ३४०.	कान्तिडम्भर ६४१.	किरात ८९८ टीप.
कलगीत १८० टीप.	कान्तोत्पीडा ४४७.	किरीट ५७५.
कलधौतपद ४५७ टीप.	काम ६ टीप.	कीर्ति (पु. २६ टीप.).
कलभाषणी १३१,४८४.	कामकला ५८८.	कुटजा ५३.
कलस्वन ३५७.	कामक्रीडा ५३५.	कुटजगति ४४२.
कलस्वनवेश ३५७ टीप.	कामदत्ता ३९४ टीप.	कुटिल ४७५.
कलह २९०.	कामदा ७१० टीप.	कुटिल ४६२ टीप.
कलहंस ५३ टीप.	कामदा जाति ४०९.	कुटिला ४६२ टीप.
कलहंसा ४८ टीप.	कामना जाति ४९८.	कुटिलगति १०१.
कलहंसी ४५६.	कामबाण दण्डक ८३३.	कुटिलगति ८९८ टीप.
कलापति ७००.	काममत्ता ३९४.	कुट्मल मयूर ८६२,
कलापतिप्रभा ७०० टीप.	कामलता ५४८.	८६५ टीप.
कलावती ७६५.	कामलतिका २२७,६३३,	कुडिंगिका ६६४ टीप.
कलिका २८३, ४२४.	८११, ८४५.	कुडमलदन्ती ३६०.
कलिका २०९ टीप.	कामावतार ८२६ टीप.	कुन्तलतन्ती १८४.
कलिन्दननिंदनी ६६६.	कामिनी ६९०.	कुन्द ८४१ टीप.
कल्पदुम जाति ४९०.	कामिनी ६८५ टीप.	कुन्ददशन ६७२.
कल्पना ९९०.	कामिनी ९७५ टीप.	कुपुरुषजनिता ३०९टीप.
कल्पलतिका ८२७ टीप.	कामुकी ४५७.	कुमारलिता २१८.
कल्याण ४८८.	कामुकी ५६६ टीप.	कुमारी ४७९.
कल्याण ४०० टीप.	कामोन्मत्ता ५६६.	कुमुद १७९ टीप.
काञ्चन ४८८ टीप.	कालगड्गा जाति ४०४.	कुमुदनिभा ४१३ टीप.
काञ्चनकान्ति ७५८.	कालन्चक जाति ४८३.	कुमुदनिभा ४२१, ४१३
काञ्चनमाला १८४ टीप.	कालावेग छन्द ५४१.	टीप.
काञ्ची १५०.	कालावेग जाति ४९२.	कुमुदप्रभा ४१३ टीप.
कादम्ब छन्द ५४२.	कासार दण्डक ९१७.	कुमुदवती २१०.
कादम्बरी ६३७.	कासारकान्ता ४५०.	कुमुदवती ४१३ टीप.
कान्ता ११३.	किड्कणी जाति ४११.	कुमुदिनी ४१३, ७६०.
कान्ता ८६५ टीप.		कुमुदिनी २१० टीप.

कुमुदिनी ३०३ टीप.
कुरडिगका ११४.
कुररीखता ५७ टीप.
कुलटा २७१ टीप, ७४५.
कुवलयमाला ३४२.
कुसुम ८१५.
कुसुमबाण जाति ५०५.
कुसुमवती ३०१ टीप.
कुसुमवती २१० टीप.
कुसुमवली जाति ४१९.
कुसुमविचित्रा ३६४.
कुसुमशर ८८३.
कुसुमशर ८६८ टीप.
कुसुमसमुदिता ३०३ टीप.
कुसुमस्तवक ५९० टीप.
कुसुमाडिघप ६७.
कुसुमास्तरण दण्डक ५९.
कुसुमितलता ८०.
कुसुमितलतावेळिता ८०
टीप.
कुसुमिता १७०, २४८,
३१६.
कुसुमिनी ३३ टीप.
कृतिवर्ग (पृ. ९४).
कृतिमण्डित जाति ३८३.
कृतोद्धता ३४८ टीप.
कृशा ३८३.
कृष्णनाथ जाति ४९६.
कैकिनी ८८४.

केकिरव १४.
केतन २४.
केतुमती ९३९.
केतुमाला ८१९.
केदार दण्डक ९२२.
केलि दण्डक ८९४.
केशवकरणी जाति ४२७.
केशा ७८९.
केसर १४३.
कोकिलक ५०२ टीप.
कोकिला ८९९ टीप.
कोङ्गम ७१.
कोणोदय ३२ अ (पृ.
२०६).
कोमलगात्री जाति ४३४.
कोमलरुचिरा ४१६ टीप.
कोमललता १४०.
कोमला २४१.
कोल १६.
कौमुदी ९४६.
क्रीडिचन्द्र ७९९.
क्रीडा १५८.
क्रीडाचक्र ७९९ टीप.
क्रौञ्चपदा ५७८.
क्रौञ्चा ५४१ टीप.
क्षत्रक्षयकर ३४४.
क्षमा १०९
क्षमा १०१ टीप.
क्षुल्कीण ९४७.

क्षमा ९४.
खचरप्लुता ५५२ टीप.
खझा (पृ. ९२-९३),
९७३.
गगनचपला जाति ४२३.
गडगा जाति ४८८.
गजगति ८५१.
गजलुलित ३६४ टीप.
गजवदन छन्द ५२४.
गजवरविलसित ४७६
टीप.
गजविलसित ४७६.
गजेन्द्रलता १७२.
गणदेहा ३४६ टीप.
गण्डका ७०७.
गया छन्द ५३८,
गया जाति ४७८.
गरुडरुत ५११.
गर्व ६ टीप.
गाथा पृ. २७ टीप.
गाधिज जाति ४३२.
गानतुषार जाति ४९३.
गानधर्वा २८७.
गायत्री वर्ग (पृ. ९४).
गिरा २००.
गिरिधर २ टीप.
गिरिबाला ७८८.
गीतक ६ २६ टीप.
गीति (पृ. १०७ १०८).

छन्दोरचना

५७०

गीतिका ६२६ टीप.
गीत्यार्थ ३८९ टीप.
गुच्छक ८७५ टीप.
गुण-रुचिरा २७०.
गुणलयनी ६१७.
गुणसुन्दर ५२८.
गुरुमध्या १८९.
गुर्वी २२९ टीप, ६८३.
गृहगमन छन्द ५४१.
गृहलक्ष्मी ४६०, ४९२.
गोपालन जाति ३८३.
गोविन्द दण्डक ९२७.
गौ ४३७.
गौ १ टीप.
गौतमजाया जाति ४४७.
गौरी १०८, ८२१.
गौरी १०७ टीप.
गौरी ३९८ टीप.
ग्रहमाला जाति ४५३.
घट १५६.
घनपङ्क्ति १८३.
घनमयूर ४७४.
घनमाला ३७.
घनराजी जाति. ४८६.
घारि ६७१.
घोटक ५५९ टीप.
घोररजनी जाति ४९४.
चकिता ४९५.
चकित हरिणी जाति ४५४

चक्रपद ३८०.
चक्रपाणि छन्द ५२०.
चक्रवर ४८७.
चञ्चरीकावली ७२ टीप.
चञ्चला ७०४.
चञ्चला ७४ टीप.
चञ्चलाक्षिका ३९८ टीप.
चञ्चलाक्षी ३९८ टीप,
८९७.
चण्डकाल दण्डक ८९०.
चण्डवृष्टि दण्डक ९०३.
चण्डवृष्टिप्रिपात ९०३टीप
चण्डी ३५४ टीप.
चतुरंसा १८६ टीप.
चन्दन ५२५.
चन्दनप्रकृति ५२५ टीप.
चन्द्र ८७९.
चन्द्रकला जाति ३७९.
चन्द्रकान्त छन्द ५१९.
चन्द्रकान्त जाति ३७७.
चन्द्रकान्ता ९७.
चन्द्रकान्ता ७० टीप.
चन्द्रकान्ता ८१ टीप.
चन्द्रकान्ति १०५.
चन्द्रविम्ब १४४ टीप.
चन्द्रभागा जाति ४३९.
चन्द्रमाला ७६.
चन्द्रमाला ८७९ टीप.
चन्द्रलेखा ७८.

चन्द्रलेखा ७० टीप.
चन्द्रलेख ८० टीप.
चन्द्रलेखा ८४ टीप.
चन्द्रलेखा १४८ टीप.
चन्द्रलेखा १४९ टीप.
चन्द्रवर्तम ५०, ३७३.
चन्द्रसेना १४८.
चन्द्रावर्ता ६४२ टीप.
चन्द्रिका ९८, ४१७.
चन्द्रिका १०१ टीप.
चन्द्रिका १०५ टीप.
चन्द्रिका ३०९ टीप,
६९३ टीप.
चन्द्रिका ४२३ टीप.
चन्द्रिणी ७२.
चन्द्रोद्योत १४५.
चन्द्रैरस ४४३, ४८२.
चपल ५४५.
चपला ५१५ टीप.
चपला १११ टीप.
चपला ३०६ टीप.
चपलगति ५४२.
चपलनेत्रा २५६ टीप.
चम्पकमाला ३४७ टीप.
चम्पकमाला ५४९ टीप.
चरणरज जाति ४३४.
चर्चरी ६५० टीप.
चल ११७.
चलचित्रलेखा ५३२.

चलधृति ८६२.	चित्रलेखा ५३२ टीप.	जलवाहिनी जाति ४५४.
चलमध्या ९५७ टीप.	चित्रशोभा ७०४ टीप.	जला ६७६.
चामर ७०२ टीप.	चिदन जाति ४४०.	जलारोहण छन्द ५३३.
चामरी ६६६ टीप.	चिरसुन्दरी जाति ४९२.	जलोद्धतगति ३९७.
चारू-चन्द्रिका ४२३.	चूडामणि ६१८.	जलघैवेगा ३९५.
चारुक्षणा ४०३.	चूतकुञ्ज ९३.	जानकी जाति ४२८.
चारुलोचना ३०८	चूलिका (पृ. ९२-९३).	जाया (पृ. २६ टीप.)
चित्तचन्द्रिका ३०९ टीप,	चूर्णिका (पृ. ११, ३३).	जीमूत दण्डक ९०७.
६९३.	चेतना जाति ४९०.	जीवकलिका जाति ४०३.
चित्तरञ्जन जाति ४६४.	छाया १४१.	जीवनध्वनि जाति ४२७.
चित्तविलासित ६०९,	जगती वर्ग (पृ. ९४).	जीवनलहरी छन्द ५२८.
७३६.	जगदीश्वरबाला जाति	जीवनलहरी जाति ४०८.
चित्र २६८ टीप.	३८५.	जीवितविमुखी जाति
चित्र ७०४ टीप.	जगद्वायक जाति ४५६.	३६४.
चित्र ७०५ टीप.	जगद्विनित ४६७ टीप.	जीवितेश्वरी जाति ५०६.
चित्र ७०७ टीप.	जनकतनया ८७१.	ज्योति (पृ. २३), ९३२.
चित्रा ७४.	जनकात्मजा ६०.	ज्योत्स्ना १४७.
चित्रा ५४ टीप.	जननीमुद १३५.	झपूर्झा जाति ५१०.
चित्रा २९३ टीप.	जनोदय ६५९ टीप.	णराच ६६६ टीप.
चित्रक ५६५, ५८१.	जन्मभू जाति ४२४.	ताठ ८३५ टाप.
चित्रक ५८२ टीप.	जया १२९.	तटी २४०.
चित्रगति २९८.	जया ४५ टीप.	तडित् ८३५.
चित्रपद २९८ टीप.	जया १९८ टीप.	तत ९५, ७५५.
चित्रपदा २६३, ७४०.	जया ६५९ टीप.	तनुतमा ९३८.
चित्रमाला ८२.	जयानन्द १०३ टीप.	तनुमध्या २०७, ७३०
चित्रलता ५४९ टीप.	जलधरमाला ४४९.	तन्वी ५७३.
चित्रलेखा ८४.	जलधारा ३६४ टीप.	तरङ्ग ५२७.
चित्रलेखा ८० टीप.	जलमाला ४५४.	तरङ्गवती ६९० टीप.
चित्रलेखा ४९७ टीप.	जलवाह जाति ४९७.	तरङ्गिणी ६६९.

तरल ६५१.
तरलनयन ७४७.
तराणा ११.
तरुणी ५१४.
तरुणीवदनेन्दु ५१४ठीप.
तर्कयुक्ति जाति ४२५.
तामरस ३५२.
तामसी जाति ४१७.
तार २७६, २८९.
तारक ४०९.
तारका ८९९ ठीप.
तारामती ८२३.
ताली ७२७ ठीप.
तिलका १८५ ठीप.
तिलका १७९ ठीप.
तिलकित ५२९.
तीर्णा १८२ ठीप.
तुड्गा २१६ ठीप, ७३१.
तुन्दिल जाति ३६५.
तुलसी छन्द ५३९.
तूणक ७०२ ठीप.
तृष्णा २७३.
तेजस्पति ३३०.
तेजस्वी छन्द ५३१.
तोटक ३२०.
तोमर ६१९.
तोलअ ७०२ ठीप.
त्रिजगदघहर ६५७.
त्रिदशाड्गना ५२१.

त्रिभड्गी ९७१ ठीप.
त्रिलोकगामी ३९०.
त्रिष्टुभू वग (पृ. ४९).
त्वरितगति ३०६.
त्वरितगति २७१ ठीप.
दण्डक वग (पृ. ९४).
दन्तसच्चि जाति ४११.
दमनक ७२८.
दमनक २७२ ठीप.
दम्भोलि दण्डक ८९१.
दया ८८०.
दयिता छन्द ५१९.
दयिता जाति ३७२.
दर्दुरक १३०, ४८३.
दासी छन्द ५२७.
दासी जाति ४०५.
दिगन्त ३ ठीप.
दिगीश ६८२ ठीप.
दिण्डी जाति ४०९.
दिविजकल्पलता ९६५.
दिव्यप्रभा छन्द ५३०.
दिव्याङ्गना जाति ५०७.
दीनवत्सलछन्द ५३१.
दीप जाति ४७४.
दीपकमाला ३९९.
दापारती जाति ५०६.
दीपार्चि ५६४.
दीपिकाशिखा ५१९.
दीसा ६०७.

दुक्ख ४.
दुर्जया १९८.
दुर्मिल ५५९.
देव जाति ५१०.
देवद्वार छन्द ५४०.
देवप्रिया ६४८.
देवरम्या ६२९ ठीप.
देवराज ७०२.
देवीवर छन्द ५२२.
दैवग्रन्थि जाति ४५७.
दोथक ३५१ ठीप.
दोधक ३५१.
दोहा छन्द ५२०.
दोहा जाति ३७९.
द्रुवाणिनी ५०७.
द्रुतगति १९१.
द्रुतपद ४८ ठीप.
द्रुतपदा ४८.
द्रुतपादगति ३००.
द्रुतमध्या ९५७.
द्रुतलघुपदगति ५४४.
द्रुतविलम्बित ६१, २५८.
द्रुता ७१५.
द्रियोधा ८४७.
धरणी जाति ४८०.
धरित्री ६६५.
धवल ७६१.
धवलकुसुम ७२६.
धवलचन्द्रिका जाति ४०७

धात्री जाति ४०१.	नभोरङ्ग जाति ४९०.	नाराचिका २५० टीप.
धारावलिका ५६ टीप.	नयनचकोर जाति ४६५.	नाराचिका ८९९ टीप.
धीरललिता ५०९ टीप.	नयनविशाला ३६३.	नारी ७२७.
धू ७८९ टीप.	नराय ६६८ टीप.	नारी जाति ४७९.
धृतश्री ५४९ टीप.	नरेन्द्र ५४७.	नितम्बिनी ९७९.
धृतिवर्ग (पृ. १४).	नर्कुटक ५०२ टीप.	नितम्बिनी ९६३ टीप.
धृति ५७ टीप.	नर्तकी १०१ टीप.	निरूपमा ४२ टीप.
धृति ७८९ टीप.	नदटक ५०२ टीप.	निर्झरणीत छन्द ५२९.
नगमहिता ३७१.	नलिनी १७९.	निर्झरध्वने ८३०.
नगरञ्जित ५५४ टीप.	नलिनी २१५ टीप.	निर्मला ४०, २२१,
नगरभूषण जाति ४६९,	नलिनी ४३३ टीप.	६७७.
	नवतरणी जाति ४२९.	निलया २४४, ६८८.
नगराज जाति ३८६.	नवनन्दिनी ५३ टीप.	निशा ८९९.
नगस्वरूपिणी ६६० टीप.	नवनलिन १३१ टीप.	निशिपालक ८७४.
नगणिका ६५९.		निःश्रेणिका ६९७ टीप.
नदी ९६.	नवमधु ८७५.	निस्सार जाति ४८२.
नदी २१३ टीप, ८५०	नवमालिका २८२ टीप.	नील ४६७ टीप.
	नवमालिनी २८२, ४२७.	नीलतोया २६६, ६३६.
नन्द दण्डक ९३०.	नवरङ्ग जाति ४४२.	नीलमणि जाति ४४८.
नन्दक ५५४.	नवललितलता ५३०.	नीहारदण्डक ९२०.
नन्दक १९९ टीप.	नववधु जाति ४६७.	नूपुर ७७२.
नन्दकुलचन्द्र ८४१.	नवशालिनी २८१, ४२६.	नृत्तललित ८८५.
नन्दन ५२६.	नव्या ३५९ टीप.	नृपममता जाति ४४०.
नन्दनन्दन जाति ४२९.	नागरक ७३८.	नृपललना ४३८.
नन्दराज ६४७.	नागी जाति ४६८.	नृपात्मजा ३१०.
नन्दा १८५.	नान्दीमुखी ८३ टीप.	नौ ६ टीप.
नन्दिनी ४०७.	नान्दीमुखी ९० टीप.	पङ्कज ३७६.
नन्दिनी ४५ टीप.	नाराच २५०.	पङ्कज ५३४ टीप.
नन्दिमुखी ८३.	नाराचक ८९९ टीप.	

छन्दोरचना

५७४

पङ्कजवकत्रा ४५९,	पथ्या २५९ टीप.	पादाकुलक जाति ३९०.
४९१.	पद्म ७५.	पावक ३५६.
पङ्कजानना ५३४.	पद्म ६ टीप.	पावन ८३५ टीप.
पङ्कावली (पङ्कअ- वालिअ) ३७६ टीप.	पद्ममाला ४६७ टीप.	पिकाली २१९ टीप.
पङ्कितवर्ग (पृ. १४).	पद्ममुखी ४६७ टीप.	पिच्छ ३१३.
पङ्कित १८४ टीप.	पद्मावर्त ४४६.	पिनाकी ६०१.
पङ्कित २०४ टीप.	पद्मिनी २३९.	पिपीलिका १२३.
पङ्कित २०८ टीप.	पद्मिनी ८६९ टीप.	पिपीलिका-करभ १२४.
पङ्कितका २५९, ३२४, ४०४.	पन्नग दण्डक ८८९.	पिपीलिका-पणव १२९.
पङ्कितरथ ३४१.	पन्नगदलन २०३.	पिपीलिका-माला १२६.
पञ्चकल्याणी पाति ४७४.	परम ५ टीप.	पिशङ्ग छन्द ५२५.
पञ्चकावली ५४९ टीप.	परातपरकरुणा छन्द ५३६.	पिशङ्ग जाति ४००.
पञ्चन्नामर ६६७.	परातपरकरुणा जाति ४७२.	पीनश्रोणी ४१२.
पञ्चन्नामर ६६२ टीप.	परामती ९८६ टीप.	पुठ १०६, १५६ टीप.
पञ्चन्नामर ६६६ टीप.	परावती ९८६ टीप.	पुण्डरीक जाति ५०४.
पञ्चन्नामर ७०६ टीप.	परितोषा ३५३.	पुण्य ६२९ टीप.
पञ्चमगाति ८४८ टीप.	परिमिति ५७०.	पुरुषोत्तम ७४४.
पञ्चाल ८०८.	परिलीना छन्द ५२७.	पुष्प ६२९.
पठह ६५६.	परिलीना जाति ४०६.	पुष्प २ टीप
पणव २५२, ३२७, ३३१.	परेशश्वसन जाति ४४८.	पुष्पगुच्छ छन्द ५३८.
पणव ३४२ टीप.	पर्वती जाति ३९७,	पुष्पदाम ८५.
पणवक ३१८.	पवनसुत ३८१ टीप,	पुष्पविचित्रा २२२ टीप,
पतितपावन जाति ३७७.	७१३.	४४८.
पतिता ३४९ टीप.	पवित्रा ३०१ टीप.	पुष्पसमृद्धा ५४२ टीप.
पथ्या १६८ टीप.	पाणिवन्ध ७८२.	पुष्पसमृद्धि ३४७ टीप.

प्रकाशिता २२०.	प्रमाथिनी ७८१.	प्रीति २२६, ६३१,
प्रकृतिवर्ग (पृ. १४).	प्रमिता ५५, २३४ टीप.	८४३.
प्रगुणीकृता ६६.	प्रमिताक्षरा ५४, २८५.	प्रीतिखेल जाति ४५७.
प्रचित दण्डक ८०५.	३२२.	प्रेम २०२ टीप.
प्रणव ३४२ टीप.	प्रमीला ७९२.	प्रेमतारका जाति ४५९.
प्रतानिनी ६२७.	प्रसुदितवदना ३९८ टीप.	प्रेमरञ्जिता जाति ४९६.
प्रतिष्ठा वर्ग (पृ. १४).	प्रसुदिता ५०९ टीप.	प्रेमा (पृ. २६ टीप).
प्रतिष्ठित १७, ४२९.	प्रमोदमहोदय १२२.	प्रेय ७५९.
प्रदीप ९८५.	प्रवर ७ टीप.	पूबङ्गम वर्षा (पृ. ३८३).
प्रपञ्च ७०६.	प्रवरललिता १०३.	फलिताग्र ९६३ टीप.
प्रपञ्चनन्दन १९७.	प्रवराक्षरा ५४ टीप,	फुलदाम ८५ टीप.
प्रफुल्ल जाति ४४३.	३७४.	बधिरा ४१९.
प्रफुल्लकुसुमाली २२३	प्रसन्ननयना छन्द ५३६.	बन्धु ३५१ टीप.
टीप.	प्रसन्ननयना जाति ४६५.	बन्धु जाति ४३१.
प्रवोधिता ४५ टीप.	प्रसम ३०९.	बन्धुर ५३८ टीप.
प्रवोधिता ९४८ टीप.	प्रसाद छन्द ५२९.	बन्धूक २३७.
प्रभद्रक ४७८.	प्रसन्नाइयी ६००.	बम्भरी जाति ३६७.
प्रभद्रक ५८५ टीप.	प्रहरणकलिका ३८१.	बलवलीला ३८८.
प्रभा ३९८.		बालमनीषा जाति ४३६.
प्रभातमिश्र ४२२ टीप.	प्रहरणकलिता ३८१.	बालमुकुन्द जाति ४५५.
प्रभाव ६६४.	प्रहर्षणीय ३५ टीप.	बाला ४९०.
प्रभावती ३१ टीप.	प्रहर्षणी ३५.	बाला (पृ. २६ टीप.)
प्रभावती ३२ टीप.	प्राणसखी जाति ४३१.	बालानन्द जाति ३९३.
प्रमदा ५७ टीप, ४५५.	प्रियंवदा ४२.	बिन्दु ३३७.
प्रमदा ७८० टीप.	प्रियतिलिका २७० टीप.	बिम्ब २२९ टीप.
प्रमदानन ६२६ टीप.	प्रियलोचना जाति ३६९.	बिम्ब १४४ टीप.
प्रमद्वरा ७२०.	प्रियशिष्या ७६८.	बुद्धि (पृ. २६ टीप).
प्रमाणिका ६६०.	प्रिया ६१६ टीप.	बुद्धुद ४६, ५१७.
प्रमाणी ६६० टीप.	प्रिया ८३५ टीप.	बृहतिका १७० टीप.

छन्दोरचना

५७६

बृहती वर्ग (पृ. १४)
बृहती ७९२ टीप.
ब्रह्मरूपक ५५६ टीप.
ब्रह्माणी ५५६.
भङ्गिंग ४९४.
भद्र ७१८.
भद्रक ५८५.
भद्रविराट् ९६२.
भद्रा (पृ. २६ टीप.)
भद्रिका २४९, ३१७.
भद्रिका ३०९ टीप.
भरतखण्ड जाति ३९७.
भवानी जाति ३७०.
भासिनी ८६१.
भासिनी ३७५ टीप.
भाराकान्ता ११२.
भावाकान्ता ११२ टीप.
भाविनी ८४०.
भीमार्जन ६८१ टीप.
भुजगशिशुभृता २६५
टीप.
भुजगशिशुसृता २६५.
भुजङ्गप्रयात ७५५.
भुजङ्गविजृम्भित १२१.
भुजङ्गविलास दण्डक
५९५.
भुजङ्गसङ्गता २५१.
भुजङ्गनी ७९३ टीप.
भुवनसुन्दर छन्द ५२५.

भुवनसुन्दर जाति ३९८.
भूतलतन्वी ४७०.
भूतलतन्वी १८४ टीप.
भूतलतन्वी ४६९ टीप.
भूपति जाति ३८४.
भृङ्गराजी जाति ४९१.
भृङ्गाब्जनीलालका
९०२ टीप.
भृङ्गार ८२६ टीप.
भोगवती २०९.
भोगिनी १००.
भ्रमर ५३ टीप.
भ्रमरपद ५०६.
भ्रमरमाला ६१०.
भ्रमरविलसित ३७७.
भ्रमरावलि ४३३.
भ्रमरी १७६.
भ्रान्त ९७४.
भूलता ६९१.
मकरकशीर्षा १८६.
मकरनिंदका ११५.
मकरलता २९५.
मकरलता २९१ टीप.
मकरावली ९३७.
मङ्गलमङ्गना ६५ टीप.
मङ्गला ६५, ४४५,
४८१.
मङ्गरी १६८.
मङ्गीर ५६७.

मञ्जुघोषा ६४५.
मञ्जुभाषिणी २९.
मञ्जुभाषिणी ४५ टीप.
मञ्जुलवचना ३७०.
मञ्जुला जाति ५०५.
मञ्जुसौरभ ९६६.
मञ्जुहासिनी २९ टीप,
४४०.
मणिकटक ५७.
मणिकल्पलता ४९९.
मणिगुणकिरण ३८२टीप.
मणिगुणनिकर ३८२.
मणिचित्र २६२.
मणिवन्ध २९६.
मणिभूषण ६४टीप, ४४४.
मणिमञ्जरी १२०.
मणिमध्य २९६ टीप.
मणिमाला २२२.
मणिमाला ५१३ टीप.
मणिरङ्ग ५१.
मणिराग ५१ टीप, २३५.
मणिविभूषण ६४ टीप.
मणिहार जाति ४१८.
मण्डलाकृति ३६९.
मण्डकी ७४ टीप.
मता ७११ टीप.
मत्तकोकिल ४२ टीप.
मत्तक्रीडा ५४० टीप.

५७७

पद्यप्रकारनामसूची

मत्तगाजविलसित	४७६
	टीप.
मत्तगयन्द	५६८ टीप.
मत्तचेष्टित	६६० टीप.
मत्तमधुप	७१२.
मत्तमयूरी	४६४.
मत्तमातङ्ग	दण्डक
	८८८.
मत्तमातङ्गलीलाकर	
	८८८ टीप.
मत्तविलासिनी	५५१.
मत्तहासिनी	२९ टीप.
मत्ता	३५९.
मत्ताक्रीडा	५७७.
मत्तेभ	८२७ टीप.
मत्तेभविक्रीडित	१५३.
मद	२.
मदकलनी	७८५.
मदकलिता	३६६ टीप.
मदन	७ टीप.
मदनतत्वार	जाति .६५.
मदनदमन	२७२, ७४६.
मदनप्रिया	६१६.
मदनमङ्गरी	जाति ४२२
मदनरङ्ग	जाति ४०६
मदनरसङ्गत	३८५.
मदनललिता	१५७.
मदनवती	४६८.
मदनविकारा	३६४ टीप.

मदनशर	जाति ४३७.
मदनसायक	६५५.
मदनहुताशन	जाति
	४७३.
मदललिता	३६६.
मदलेखा	२६१.
मदिरा	५३६.
मदिरा	५६८ टीप.
मदिराक्षी	७५१.
मद्रक	५८५ टीप.
मधु	२ टीप.
मधुकरिका	२१२.
मधुकरिका	२६५ टीप.
मधुघोष	जाति ४४९.
मधुपिण्डगल	९४३.
मधुभार	१८०.
मधुमक्षिका	३८.
मधुमती	६३५.
मधुमती	१९१ टीप.
मधुमधुरा	जाति ५०१.
मधुमाघवी	(पृ. १०३).
मध्यक्षामा	४६२.
मध्यरजनी	जाति ४०४.
मध्या वर्ग	(पृ. ९४)
मनमोहन	जाति ४९५
मनहंस	६२३ टीप.
मनोगति	५१८.
मनोमोहिनी	७७६.
मनोरमा	३१२.

मनोरमा	७१० टीप.
मनोवती	४५ टीप.
मनोहरा	३१२ टीप,
	६९२.
मनोजा	२२० टीप,
	६८०.
मन्थान	८१६.
मन्दर	८.
मन्दा	१८५ टीप.
मन्दाकिनी	६२५.
मन्दाकिनी	३९८ टीप.
मन्दाक्रान्ता	७९.
मन्दानिल	३४७ टीप.
मन्दार	दण्डक १२१.
मन्दारमाला	८२९.
मन्मथसुन्दर	जाति ४१९.
मयूर	२२९ टीप.
मयूरगति	५६८ टीप.
मयूरपिण्ठ	३५ टीप.
मयूरसारिणी	३९६,
	६९६.
मरालिका	२५९ टीप,
	७१०.
मरीचिका	७६६.
मल्हिका	६५० टीप.
माळिका	६८९ टीप.
माळिकामाला	६५० टीप.
महती	जाति ४५२.
महर्षि	३६१, ४२५.

महाकाली जाति ४७६.	माघवकरणी जाति ४३१.	माल्यश्री ४६१.
महातरुणीदयित ५३७	माघवीलता १७४,५८२.	मितभाषिणी ९६७.
	माधुरी जाति ४८९.	मिश्र (पृ २०८).
महात्मवती जाति ४५१.	माच्छी ७८६.	मुकुट ६५३.
महानाग ८०२.	मानवती ७५७.	मुकुल २०८.
महामाया ९९८.	मानसभञ्जनी ७८३.	मुकुलित १८६ टीप.
महामालिका ८९९ टीप.	मानसहंस ६२३.	मुक्ता जाति ४६४.
महामेघमाला दण्डक ८०७.	मानिनी ९६८.	मुक्ताफलमाला जाति ४४३.
महाराष्ट्र जाति ३७६.	माया ४६४ टीप.	मुक्तामाला जाति ४९४.
महाराष्ट्रलक्ष्मी जाति ४०२.	माया (पृ. २६ टीप.)	मुखकमल ८४९.
महालक्ष्मी ८६० टीप.	माया जाति ४२३.	मुखचपला ३०५.
महालोल जाति ४४३.	मायावी ६१४.	मुखर ४८ टीप.
महास्वग्धरा ८९.	मालती ४०२.	मुगधक ८७.
महिता ८६५ टीप.	मालती १८१ टीप.	मुगधसौरभ ६५० टीप.
महिषी ५०९ टीप.	मालती ४६१ टीप.	मुद ६८२.
मही २४२.	मालती ८४७ टीप.	मुदिता ७३४.
मही ३ टीप.	मालती दण्डक ८९३.	मुद्रा ५५३.
मही ८४९ टीप.	मालभारिणी ९६३.	मुद्रिका जाति ४२४.
महोदय ६५२.	मालव ७०७ टीप.	मुनिमत ५३९.
माकन्द दण्डक ९२६.	माला (पृ २६ टीप).	मुनिरमणी जाति ४४६
माणवक ७४२.	माला ५५ टीप.	मुनिशेखर ६२६ टीप.
माणवकार्कीडित ७४२	मालाचित्र ९१.	मुरजयी जाति ३९२.
	मालाधर १६७, ५१२.	मुरलीमोहन जाति ४७
माणिक्य ६१२.	मालावृत्त वर्ग (पृ ९४.)	मूढा छन्द ५३०.
माणिक्यमाला ३४९ टीप.	मालिनी ९०.	मूढा जाति ४३३.
माण्डवी ९५२.	मालिनी २२५ टीप.	मृगचपला १७८ टीप
मातङ्गी २६० टीप,	मालिनी २६६ टीप.	मृगचपला ३०२ टीप
	मालिनी ६९५ टीप.	मृगनेत्रा १७६ टीप.
	मालिवाला ३८९.	

मृगापडिक्त जाति ४४१.
मृगापालिका ६२८.
मृगवधू ८३६.
मृगाक्षी ५९९.
मृगाड्कमुखी ९४१.
मृगी ८३५ टीप.
मृगेन्द्र ९.
मृगेन्द्रमुख ४२२ टीप.
मुणालिनी ६६८.
मृत्युदरी छन्द ५३१.
मृदङ्ग ३०.
मेघमाला ९०२.
मेघमाला ८०७ टीप.
मेघराज जाति ४६८.
मेघवितान २७८.
मेघविस्फूर्जिता ८१ टीप.
मेघावली ७९४.
मेघा जाति ४७७.
मेघावी ६१३.
मेनका ६४३.
मेरुरुपा २८८.
मोटक ३१९.
मोटक ३७५ टीप.
मोटनक ३१९ टीप.
मोदक ३७५.
मोदमयी ९८८.
मोहप्रलाप ४३२, ४५३
मोहमाया जाति ४४४.
मोहिनी जाति ४०२.

मौक्तिकदाम ३२९.
मौक्तिकमाला ३६० टीप.
म्लेञ्च ३६.
यक्षपुरी जाति ५०८.
यदु जाति ४२८.
यमक ८३७ टीप.
यमक (पृ. ४९-६२).
यववती ९८६ टीप.
यवानिता ९८६.
यशोगन्ध ७७०.
यशोदा जाति ४३६.
यादवी ४९७ टीप.
युवतिभूषण जाति ४६६.
यूथिका ५८.
रक्षा छन्द ५३०.
रक्षा जाति ४२३.
रघुरमण ५६३.
रघुवीर ५६१.
रङ्गगाग ७७७.
रजनी ७.
रञ्जन ५७१.
रञ्जिता ७१५ टीप.
रणरङ्गा जाति ४२७.
रतान्त ७८९ टीप.
रति २०२, ६३०, ८३८.
रति ४३१ टीप.
रतिकेलि जाति ४६३.
रतिमाला २१६.
रतिलीला ५१६.

रत्नमाला जाति ४२२.
रथोद्रुता ४१, ४०५.
रमण ७ टीप.
रमणी १७९ टीप.
रमणीय ६४ टीप, ४८०.
रमा ३९.
रमावर जाति ५००.
रम्भा ८१ टीप.
रम्या ६०६ टीप.
रम्याकृति ७५०.
रविप्रभा ९६९.
रवोन्मुखी ३०७ टीप.
रसना जाति ४०९.
रसोदात्त ७७३.
रागिणी ६४४.
राजरमणीय २२३.
राज-लक्ष्मी ७३.
राजसा जाति ३९३.
राजहंसी ७१४ टीप.
राजेश्वरी जाति ४२६.
रात्रिवितान ९८९.
राधा ६४६.
रामरसायन छन्द ५३६.
रामरसायन जाति ४७१.
रामा २८०.
रामा (पृ २६ टीप).
राजी जाति ४८७.
रक्मवती ३४७.
रुक्मिणी ३३.

छन्दोरचना

५८०

सचिरमुखी ४७१.
सचिरमुखी ३०४ टीप.
सचिरवदना जाति ४०७.
सचिरविचित्रा ४१२.
सचिरविभ्रमा ४०६.
सचिरा ३२.
सचिरा ३४ टीप.
सचिरा २३३ टीप.
सचिरा २७० टीप.
सचिरा ३६० टीप.
सचिरा ५४९ टीप.
रूपमाला ४१० टीप.
रूपवती ३४७ टीप.
रूपवती जाति ४९५.
रूपोन्मत्ता ४१०.
रेखा ४५२ टीप.
रेवती जाति ४०१.
रोचक ४२८.
रोधक ५२ टीप.
रोला—अनलज्जाला पहा.
रोहिणी १४६.
लक्ष्मी ३१.
लक्ष्मी ७३ टीप.
लक्ष्मी ४६० टीप.
लक्ष्मीधर ८६९ टीप.
लघुगति ३०६ टीप,
६९४, ७४९.
लघुमणिगुणनिकर २१७.
लघुमालिनी २२५, ६०५.

लङ्का ५२, २३६.
लता ४३४ टीप.
लता ६९१ टीप.
लताकुसुम ५३६ टीप.
लतिका जाति ४६५.
लय १११.
लयग्राहि ८२५.
ललना ४१५.
ललना ३७८ टीप.
ललना ४३८ टीप.
ललित ९५ टीप.
ललित १३७ टीप.
ललित ५३० टीप.
ललित ५८६ टीप.
ललित ७१५ टीप.
ललिता ४४.
ललिता १७७ टीप.
ललिता २१५ टीप.
ललिता ५०९ टीप.
ललिता ९४८ टीप.
ललितगति २१५.
ललितगति ५१८ टीप.
ललितपद ८६७.
ललितपद ३५२ टीप.
ललितभृङ्ग ७०१.
ललितलता ८८६.
ललितलता ५३० टीप.
ललितविक्रम ५८७.
ललितवृत्त ८८५ टीप.

लवङ्गलता छन्द ५१८.
लवङ्गलता जाति ३७१.
लालसा ९००.
लालिनी २३८.
लालित्य १७५, ५८९.
लासिनी ६५९ टीप.
लीलाकर दण्डक ९०८.
लीलाखेल ५३५ टीप.
लीलारति जाति ३८६.
लीलाविलास दण्डक
८९६.
वंशातिलक ८७८.
वंशदल ५०४.
वंशपत्रपतित ५०४ टीप.
वंशपत्रललित ५०४ टीप.
वंशमणि छन्द ५९०.
वंशमणि जाति ३८५.
वंशमूल ३७ टीप.
वंशस्थ २८.
वंशस्थविल २८ टीप.
वक्त्र ३३६ टीप.
वक्त्रा २९३ टीप.
वज्र २१२ टीप.
वञ्चिता १४४.
वतंसिनी ९८३.
वत्सलता जाति ४६७.
वदनपद्म ८३९.
वधूवल्ली जाति ४७३.
वनगमन छन्द ५३७.

वनज २९९.	वल्लभा जाति ४०३.	वारुणी ९८१.
वनजदल ८६८ टीप.	वल्लरी ८४७ टीप.	वार्ताहारी ३३८.
वनमङ्गरी १३२, ५५५.	वलिका जाति ४३०.	वासन्ती ४८९.
वनमङ्गरी ५३६ टीप.	वसन्त ८३ टीप.	वाहिनी ९९.
वनमङ्गरी ५५४ टीप.	वसन्तचत्वर ६६२ टीप.	विकचकुमुदिनी ३०३.
वनमयूर ८६५ टीप.	वसन्ततिलका २०.	विकल्प जाति ४९१.
वनमाला ७५२.	वसन्तमङ्गरी २८ टीप.	विकसितपङ्कजपत्रनि-
वनमालिनी २८२ टीप.	वसुधा १७९ टीप.	भाक्षी ४७१ टीप.
वनराज जाति ४७५.	वसुधारा ८६८.	विकसितलीला ९६०.
वनराजी जाति ४५०.	वसुन्धरा ७७९.	विकृति वर्ग (पृ. ९४)
वनलता ५३१.	वसुमती ८१३.	विक्रान्ता २०६.
वनवल्लरी ५५४ टीप.	वागीश्वरी ८०२.	विक्रान्ता ४६६ टीप.
वनहरिणी छन्द ५१७.	वागुरा १९९.	विचित १४४ टीप.
वनहरिणी जाति ३६६.	वाच्चालकाञ्ची १५० टीप.	विचित्र ७९० टीप.
वन्दिता ७१४ टीप.	वाणिनी ५०८.	विचित्रा ७०५.
वरतनु ५४१.	वाणिनी ५०७ टीप.	विचित्रलिला ८६६.
वरतनु ४०२ टीप.	वाणिनी ५११ टीप.	विच्छिति ४९४ टीप.
वरदा ५६९.	वाणिनी ५२२ टीप.	विंजयेश्वी जाति ४३९.
वरदायिनी जाति ४५५.	वाणी (पृ. २६ टीप).	विजया जाति ३६७.
वरमङ्गला जाति ४१२.	वाताली ४१४.	विजयानन्द १०३ टीप.
वरमानिनी ९६१.	वातोर्मि ६९.	विजयिनी जाति ४१८.
वरयुवती ५०३.	वातोर्मि ४१४ टीप.	विजितमदन जाति ४९८.
वररमणी जाति ३६४	वानरी ९७६.	विड्हल छन्द ५२७.
वरसुन्दरी ८६५.	वानवासिका पृ. २२,	वितान २५० टीप.
वरूथिनी ७८४.	३७७ टीप.	विदग्धक १९९ टीप,
वर्णक दण्डक ५९१.	वामाङ्ग ७२७ टीप.	६७३.
वर्णबलाका ३५०.	वायुवेगा १६३, ५२४.	विदलित सरासिज ७८७.
वर्षा जाति ३८२.	वारकामिनी ९७५.	विदाहिनी ९५४.
वलना ४३४, ४५१.		

छन्दोरचना

१८२

विदुषी २५५, ३२६,
३३२.
विद्याधर ४८८ टीप.
विद्युत् १३८.
विद्युदाली ८०१.
विद्युद्घान्ता २०४.
विद्युन्माला ३३५.
विद्युन्मालिका १३८ टीप,
८७२.
विद्युलक्ष्मा ७२४.
विद्युलेखा २६०.
विद्युलेखा ३३५ टीप.
विधुमाला ५५ टीप,
२७९.
विधुरवितान ३६७.
विधुवक्त्रा २११.
विध्वङ्कमाला ८२५.
विनिमा ६०८.
विनुत २४३ टीप, ६८७.
विनोद जाति ४०९.
विपक्ष ६६९ टीप.
विपरीताख्यानकी ९३४.
विपिनतिलक १६९,
८७३.
विपुलकरा ९५८.
विपुलभुजा २९२.
विबुधप्रिया ६५०.
विभा २३२.
विभावरी ६६२.

विभावरी ६० टीप.
विभूति ६८५ टीप.
विभ्रमगति १५५.
विभ्रमा ४११.
विमलजला २१४.
विमला २५, ८१०.
विमला ४० टीप.
विमला ३२३ टीप.
विमला ३९३ टीप.
विमोहा ८४७ टीप.
वियद्वङ्गा ६०२.
वियोगिनी ९४८.
विरतिमहति ३६२.
विलम्बितगति १६४
टीप, ४९८.
विलम्बिता ६६१ टीप.
विलासिनी ६६३.
विलालिनी ५१० टीप.
विलासिनी ६५९ टीप.
विलोलनयना ८७७.
विवशा जाति ४४९.
विविधरसा जाति ४८४.
विशल्य ७९२ टीप.
विशाला २२९ टीप,
८५५.
विशाला ६३४ टीप.
विशालानितिका ८२३ टीप
विशुद्धचरित ५८५ टीप.
विश्राम जाति ४५२.

विश्लोक पृ. २२.
विष्वचषक जाति ४२२.
विस्तार दण्डक ९१८.
विस्मिता ८१.
विहङ्गमाला जाति ४२१.
वीणावती जाति ४१३.
वीथि २०८ टीप.
वीरभद्र जाति ५०७.
वीरलक्ष्मी ८६०.
वीरललिता ५०९.
वीरवर ८५३.
वीर्य २०८ टीप.
वृत्त १६० टीप.
वृत्त ७०७ टीप.
वृत्ता २९३ टीप.
वृन्ता २३१.
वृन्दारक १६५.
वृषभचरित १३४ टीप.
वृषभचेष्ठित १३४ टीप.
वृषभललित १३४ टीप.
वेगवती ९४५.
वेगवती ५४६ टीप.
वेधा ७३२ टीप.
वेह्लित ४६३.
वैकुण्ठ दण्डक ९१४.
वैकुण्ठ छन्द ५१७.
वैखरी ६२२.
वैतालीय (पृ.
१०७-१०८)

वैतिका ६१९.	शशाङ्कवक्त्रा २२०	शिखण्डी १७८.
वैशाख ७२५.	टीप.	शिखरिणी १०४.
वैश्वदेवी ७०.	शशिकला ३८२ टीप,	शिखा (पृ. ९२-९३),
वैष्णव ३९१.	६४२.	१७२.
व्यक्ति ३० टीप.	शशिकान्त २२७ टीप.	शिखा ११५ टीप.
व्यवस्थित १८.	शशिकान्ति जाति ४४२.	शिखा ६८५ टीप.
व्याल दण्डक ९०६.	शशिकुल जाति ४७९.	शिखी १७७.
व्योमगड्गा ६५८.	शशिचारुमुखी जाति	शिवगज जाति ४६९.
ब्रीडा ५९६.	४४२.	शिवविधी ७१७.
शक्ती वर्ग (पृ. १४)	शशिमाला ५५ टीप,	शिशिरा ९३५.
शङ्ख ५५८.	२३४.	शिशु २२.
शङ्ख दण्डक ९१०.	शशिलेखा २६४.	शीर्षरूपक २८७ टीप.
शङ्खनारी ७९० टीप.	शशिवदना ५४९.	शुक्रकला छन्द ५१९.
शफरिका २०० टीप,	शशिवदना १८६ टीप.	शुक्रकला जाति ३७२.
६७४.	शशी ७८९ टीप.	शुद्धकामदा ७१४ टीप.
शम्भु ५५७.	शारदा जाति ४०१.	शुद्धविराट ४००.
शरण जाति ४३०.	शारदी ४८८.	शुद्धसती छन्द ५२४.
शारदिन्दु छन्द ५३७.	शार्ङ्गिंगका २६९ टीप.	शुद्धसती जाति ३९६.
शरभ ३८२ टीप.	शाढ्गी २६९.	शुद्धान्त ३३९.
शरभा १०२ टीप.	शार्दूल १५२.	शुभ ४७२ टीप.
शरभलित १०२ टीप.	शार्दूललित १६२.	शुभकामी ७६४.
शरभलिता १०२.	शार्दूलविक्रीडित १५१.	शुभगड्गा जाति ३८२.
शरमाला ४६५.	शाला (पृ. २६ टीप).	शुभम्प्रयात ७९५ टीप.
शरयू ७६७.	शालिनी ६८.	शुभवदना जाति ५०३.
शर्वरी ६२६ टीप.	शालिनीवितान २१९,	शुभोदय ९५५.
शलभविचलिता २२९.	६७९.	शेषा २६० टीप.
शशाङ्कचरित १६६.	शालूर ५६२.	शैलशिखा ५०१.
शशाङ्करचित १६६	शिखण्डित १७ टीप.	शोभा ८६.
टीप.	शिखण्डिनी ११०.	श्यामकान्त ७७१.

श्यामा ६७८, ८१७.
श्यामाङ्ग ६१५ टीप.
श्यामाराणी छन्द ५३३.
श्यामाराणी जाति ४६०.
श्येनिका ६९७.
श्येनी ६९७
श्रद्धा जाति ४७२.
श्राद्धरान्ता ८८१.
श्रित ७१९.
श्री १.
श्री ३६० टीप.
श्रीकान्त जाति ४३९.
श्रीधरा ७९ टीप.
श्रीपति जाति ४८७.
श्रीपुट १०६ टीप.
श्रीमती जाति ४३३.
श्रीरङ्ग जाति ४२१.
श्रीलीला ४८८ टीप,
 ७७५.
श्रीविलासिनी २४९ टीप.
श्रुतकीर्ति ९५०.
श्रुतमध्या ९५७ टीप.
श्रुतानन्द ८५८.
श्रेयोमाला १२८.
षट्पदावली ९८७.
संयुत ६२०.
संस्कार दण्डक ९२५.
संस्कृति २४७, ३१५.
संहार दण्डक ९१९.

सखिजनवन्या ३६५.
सङ्घकृति वर्ग (पृ ९४).
सङ्घगत ४६७.
सङ्घाम दण्डक ९१२.
सञ्चल २७४.
सती १९५.
सती ८३६ टीप.
सत्कार दण्डक ९२४.
सत्कीर्ति जाति ४२८.
सत्ताधारी जाति ४५०.
सदयशान्त जाति ४९६.
सदया जाति ५०९.
सदागति ३२ टीप.
सदामणिडता जाति ४२०.
सद्रत्नमाला १५४.
सद्वित्त छन्द ५३२.
सद्वृत्ता २३१ टीप,
 २९३.
सन्तति जाति ३८९.
सन्देश जाति ४९५.
सन्दोह दण्डक ९२९.
सन्नीत ८२२.
सन्माणिमाला ५१३.
सन्मृगनेत्रा १८३ टीप.
समदविलासिनी ५१०.
समानिका ६८९.
समानिका ६८५ टीप.
समानी ६८९ टीप.
समुदितमदना जाति ३७४

समुद्रतता १७१.
समुद्र दण्डक ७०९.
समुद्रा ६६१ टीप.
समुपस्थिता १९.
समुल्लस ५७२.
समृद्धि ६२९ टीप.
सम्पदा ९५१.
सम्पन्न जाति ४८८.
सम्फुल्लक २७३ टीप,
 ७४३.
सम्बुद्धि २७७.
सम्भ्रान्ता ५४३.
सम्मदजनक १८७.
सम्मदमालिका ६२१.
सम्मदवदना ३७२.
सम्मोहा २०४ टीप,
 ७२९.
सरगिका २६९ टीप.
सरल २६८.
सरल ५२९ टीप.
सरल ६५१ टीप.
सरला ६०७ टीप.
सरसिरुहलोचना ८७६.
सरसिरुहा १७८ टीप.
सरसी ५४९ टीप.
सर्वगामी ८३१.
सर्वगामिनी जाति ४३५.
सलिलनिधि ५४९ टीप.
सवत्सा जाति ४२६.

सहचरी ४३९.	सिंहविक्रीडित ८९९ टीप.	सुपवित्रा ३६८.
सहदला ४३९ टीप.	सिंहविस्फूर्जित ९२.	सुप्रतिष्ठावर्ग (पृ. ९४).
साकी जाति ३७१, ४४६.	सिंहाक्रान्ता ३०१.	सुप्रभा ८२ टीप.
साधन छन्द ५४२.	सिंहोन्ता २० टीप.	सुमद्र ५७५ टीप.
साधार दण्डक ९२३.	सीधु ४०१.	सुमद्रा ६६१.
सानन्द दण्डक ९२८.	सीमारेपा जाति ४२०.	सुमद्रावर जाति ४८५.
सान्द्रपद ३६० टीप.	सुकामिनी ६८५.	सुमावा ३४७ टीप.
सार दण्डक ९१६.	सुकेशी ५९७.	सुमकलिका जाति ४४०.
सारङ्ग ८२६.	सुकेसर ४४१.	सुमङ्गली ४५ टीप.
सारङ्गारूपक ८२६ टीप.	सुकेसर ४७८ टीप.	सुमति १७६ टीप.
सारङ्गिका ५३५ टीप.	सुख ३.	सुमधुरा १५९.
सारणी ४३०, ८२४.	सुखकन्द जाति ४३५.	सुमना १९१ टीप.
सारवती २९८ टीप.	सुखदा ५८८ टीप.	सुमन्दारमाला ८०२ टीप.
सारसनावलि ६० टीप.	सुखराशी जाति ४०५.	सुमालतिका १८१.
सारसा २६९ टीप.	सुचित्रक ५८२.	सुमालती २४५, ६८६.
सारसी ९८०.	सुजनकलित ७४१.	सुमुखी १७७.
सारु ४ टीप.	सुदन्त २७.	सुमुखी ३०० टीप.
सावित्री २२४, ६०४.	सुधा ८००.	सुयवमती ५४६.
सावित्री २६० टीप.	सुधा १५८ टीप.	सुरङ्गकेसर ४७८ टीप.
साशङ्क ७४८.	सुधाकलश ५९४.	सुरतरु १०.
सिद्धक ५४९ टीप.	सुनन्दा ६०६.	सुरतलिलिता १७३, ५३३.
सिद्धि ५४९ टीप.	सुनन्दिनी ४५ टीप.	सुरता ४६७ टीप.
सिंह १२७.	सुन्दर ६४.	सुरति ४३१, ७५६.
सिंहनाद जाति ३९९.	सुन्दर १३० टीप.	सुरदयिता ३०२.
सिंहपुच्छ ७९८.	सुन्दरयादव जाति ४३०.	सुरनर्तकी ५२७ टीप,
सिंहलीला ६९५ टीप.	सुन्दरिका ५६०.	५५०.
सिंहलेखा ६९५.	सुन्दरी ६१ टीप.	सुरनदी ८५०.
सिंहविक्रान्त दण्डक ८०६.	सुन्दरी ९४८ टीप.	सुरनिम्नगा ६२६.
सिंहविक्रीड दण्डक ८०४.	सुपथ्या २५९ टीप, ६९८.	सुरपति ३४३.

सुरभि ४७२ टीप, ७६९.
सुरमणि जाति ४८३.
सुरमन्दिर जाति ४१२.
सुरलळना ३७८.
सुरवधू ७११.
सुरवाणिनी ५२२.
सुरसरिता ४३६.
सुरसा १६१.
सुराभरण जाति ४४९.
सुराम दण्डक ९१३.
सुरासुरवन्न्य ५२०.
सुरचिरहंसी ५७४.
सु-रुचिरा ३४.
सुलभ १९१ टीप.
सुललित ६३२, ८४४.
सुललिता ८७८ टीप.
सुलोचना ३०७.
सुवंशा ८२ टीप.
सुवक्त्रा ४२२.
सुवदना १६०.
सुवन्दित जाति ५०७.
सुवर्णरुचिरा २३३,
८२०.
सुवसना ३७९.
सुवासक १९३.
सुवासिनी जाति ४८८.
सुविनीता ९४४.
सुविलासा ७३९.
सुविशाला ६३४, ८१२,
८४६.

सुवृत्ता ८१ टीप.
सुषमा ३५८.
सुस्वरजाति ३८३.
सुहंसिका ९८४.
सृष्टिकवि जाति ४५१.
सृष्टिलता जाति ४६२.
सूचीमुखी २०५.
सूर्यकला जाति ३७६.
सूर्यकान्त जाति ३७४.
सेमन्ती ४८५.
सोत्कण्ठ दण्डक ९१५.
सोपान २०९ टीप.
सोमकला ५३७ टीप.
सोमडक ४५७ टीप.
सोमप्रिया ६१५.
सोमराजी ७९०.
सोमलेखा १४९.
सोरठा जाति ३८१.
सौदामिनी ७९३.
सौभ्यमति २२८.
सौम्या (पु.२३), ९३१.
सौम्या २२८ टीप.
सौरभसङ्गित १९०.
सौरभि १८७ टीप.
सौरभी ४७७.
सारीतटचर १८८.
सौन्दर ५२८ टीप.
स्वलित ५४४ टीप.
स्वलित ८६५ टीप.

स्वलितगति ४६९.
स्वलितविक्रमा ४९३.
स्त्री ६.
स्थिर ६६० टीप.
स्तिरधा ३३६.
स्नेहलता ७५४.
स्नेहसागर जाति ४५६.
स्फुट १०६ टीप.
स्मर छन्द ५३४.
स्मर जाति ४६१.
स्कृ ३८२ टीप, ७५३.
स्वधरा ८८.
स्वग्निणी ८६९.
स्वतन्त्र जाति ४३१.
स्वरसुधा जाति ४८२.
स्वर्गङ्गा जाति ३६८.
स्वर्गदारिका जाति ४२५.
स्वर्गदेवता जाति ५०४.
स्वर्गसुख जाति ४८२.
स्वर्गसौन्दर्य जाति ४८१.
स्वर्णाक्षी २३, ५२३.
स्वर्विक्रान्ता ४६६.
स्वागता ४७, ३५५.
स्वानन्दसम्राट् ८३४.
स्वैरगति जाति ३८३.
स्वैरिणीकीडन ८८७.
हंस १८४ टीप.
हंसक ४७२.
हंसगति ५३७.

हंसपदा ५७९.	हरिगीतिका ४०३.	हारिणी १३९.
हंसपदा ५३८ टीप.	हरिणपुता ९३६.	हारीत ८०९.
हंसमत्ता ४२०.	हरिणपुता ६१ टीप.	हाला ७३२.
हंसमाला ८५४.	हरिणपुता ६२८ टीप.	हिमांशुमुखी ६०३.
हंसमाला ६०७ टीप.	हरिणी १३४.	हिरण्यकेशी ५८०.
हंसरुत ६११.	हरिणीपद १३६.	हीर ७०३.
हंसलय ५३८.	हरिणीपुत १३४ टीप.	हृदयमोहना जाति ४४४.
हंसश्येनी ४६२ टीप, ७६२.	हरिणोद्रता ९३६ टीप.	हृदयवरद जाति ५००.
हंसी २५३, ३३४.	हरिपद जाति ४२०.	हृदयहारी जाति ४९९.
हंसी (पृ. २६ टीप.)	हरिभगिनी छन्द ५१७.	हृदयेश्वरी जाति ४६१.
हंसी ५७४ टीप.	हरिभगिनी जाति ३६८.	हेमकला ५६८.
हंसी ९८४ टीप.	हरिलीला ४०८.	हेमकाञ्ची ९०१.
हयलीलाङ्गी ५८४.	हरिविलसित १९१ टीप, ६७५.	हेमाक्षी २८७ टीप.
हरनर्तन ६५० टीप.	हलमुखी ६३९, ८५७.	हेलावली दण्डक ८९२.
हरि १३३.	हारवती २९८ टीप.	ही ७९१.
		ही १ टीप.

परिशिष्ट २ रे लेखकनामसूची

ओखाद्या लेखकाची अवतरणे वा त्याचे उल्लेख ओखाद्या पृष्ठावर अनेकदा असले तरी या सूचीत त्या पृष्ठाचा आकडा ओकदाच दिलेला आहे. जेथे लेखकाचे नाव ठाबूक नाही तेथे अनामकांची सूची ग्रन्थशः आरम्भीच दिली आहे. छन्दःशास्त्रकारांचे अुल्लेख विशेषतः वृत्तविस्तारांत असड्य असल्याने ते येथे दिलेले नाहीत.

अनामक

अग्निपुराण ५४९.

आनन्द मासिक १३, १४.

अुपासनासङ्गीत २४८, २८०, २८८,
२९३, ३६७, ३७३, ४११, ४१८,
४२७, ४२९, ४३१, ४३५, ४३६,
४४६, ४६१, ४६८, ४८४, ५०७,
५०९, ५१४, ५१७, ५१९, ५२०,
५२२, ५२७, ५३०, ५३१, ५३२,
५३६, ५३७, ५३८, ५४२.

कविदर्पण ५५५.

दशवैकालिक सूत्र ६९.

पूर्वचातकाष्टक ५१.

प्राकृतपैड्यग्ल ८, २६ टीप, ६०, ७०,
३३१, ३७०, ३८०, ३८२, ३९२,
३९३, ४०३.

बृहत्स्तोत्ररत्नाकर ३९६.

भगवद्गीता २१.

भागवत ७२, ७६, २०८, २१०, २१२,
२१७, २१८, २७०, २९६.

महाभारत २१२.

रामरक्षा ८-९, २३.

लिलितविस्तर २१, २०७, २३२,
२६५, २६९, २८९.

शाळगंधरपद्मति २१०, ३७२.

सरस्वतीकण्ठाभरण ७३ टीप.

सुभाषितावलि २४७.

सूक्तकृताङ्ग १०७, १०८.

अजगांवकर जगन्नाथ रघुनाथ ४६३.
अनन्त ३१, २१७, २१९, २२०,
२८८, २९२, २९३, २९४, ४७८,
४७९.

अनन्त फन्दी ४२९.

अनिल, देशपाण्डे आत्माराम रावजी
पहा.

अभड्य अ्यम्बक रा. ४९५.

अभिनन्द ३२९.

अमरचन्द्रसूरि २१०, २११, २१५,
२१८, २१९, २२३, २२४, २३१,
अमितगति २५२, २५७.

अमृतराय २९, ३३, ७७, २१९,
३११, ३७२, ३९१, ४०८.
अशोक ५४३.
अश्वघोष २२, ५१, ९२, ९७, २१०,
२१३, २२४, २२७, २३२, २३३,
३२७, ३२९, ३३०, ५४५, ५४८.
अशातवासि (दिनकर गड्गाधर
केळकर) ३९७, ४२०, ४८२,
४८८, ४८९, ५०१, ५०५.
आगरकर गड्गाधर काशीनाथ ४९३.
आनन्द (वर्वे वि. ल.) ४२४, ४६०,
४७०.
आनन्दतनय २९, ३१, २१५, २७४,
२७५, २९४, ४१०, ४१९, ४४३,
४४८, ५३५.
आपटे विनायक हरि ४४५, ४७४.
अिन्दुमती (कुमारी) ५०६.
अीश्वरदत्त ३२४.
अुत्पलभट ९१, ५५३.
अुत्साहतीर्थ महाजन २६३, ३७६.
अुदास ४२६.
अुदासदास २८८.
अुद्घवचिद्धन ८०, २७५.
अुपाच्ये जयकृष्ण ६३, ३६९, ४००,
४०७, ४४४, ४६१, ४७२, ५०२.
अुम्रजकर विष्णुसुत (रामचन्द्र वि.)
४३४.
ओकनाथ २८, ६२, ३५६, ३६९,
३७९, ४८५, ५२४, ५३२, ५३५.

ओक विनायक कोण्डदेव ५५.
ओड्कारमुनि ३१, ५८, २४०, २४५,
२५२, २९३.
कनीर २८, २९०, ३५६.
करन्दीकर विनायक जनार्दन, विना-
यक पहा.
कवीश्वर व्यास, भास्कर पहा.
काणेकर अनन्त १४, ३४०, ३८६,
४८७, ४९५.
कात्रे विश्वनाथ शङ्कर ३८३.
कानिटकर गोविन्द वासुदेव २९.
कान्त वा. रा. ४३७.
कारे अच्युत दामोदर २५, ४८७.
कालिदास ५०, ७४, २१०, २१६,
२६८, ३२४.
कालिदास (श्रुतबोधकार) ७०, १०५,
५४९-५५०.
कालिदास (शृंडगारतिलककार) २४५.
काव्यविहारी (धॉ. वि. गढे) ३११,
३७०, ३७३, ३७४, ३७६, ३८६,
३८७, ४०५, ४४५, ४५०, ४५१,
४५५, ४६२, ४६३, ४६७, ४७१,
४७२, ४७५, ४७६, ४८८, ४८९,
४९१, ४९२, ४९८, ५०४, ५२३.
काशी कवि ३४७, ३६८.
काश्यप ६३, १०३, ५४५.
काळे केशव नारायण ५०८, ५१७.
काळेले रामचन्द्र अनन्त ४८७,
४९८, ५०२, ५०४.

किळ्कर २१६, २७८.

किटेल ५५४.

किरात (कृ. ल. सोमण) २१९, ४९७.

किलोस्कर अणा २९, ३२, ३५०,
३५६, ३६९, ३७४, ३७५,
३९३, ३९८, ३९९, ४०१,
४०७, ४२१, ४३०, ४३२,
४३३, ४४०, ४४२, ४४७,
४४९, ४६०, ४६१, ४६४,
४६५, ४७४, ४७९, ४९०,
४९१, ४९८, ४९९, ५०२,
५०४, ५०८.

कीर्तिकर कान्होबा रणछोडदास २०७.

कुञ्जविहारी (हरिहर गुरुनाथ सत्गरकर)
८०.

कुण्टे महादेव मोरेश्वर ७९, ८०,
२२२, ३१२.

कुन्दकुन्दाचार्य २१, २२, ५२.

कुन्दनगार प्रो. २२६.

कुमार ४२०.

कुमारपाल ५५२.

कुमारयशोद ४०६, ४२२, ४९५.

कुमुदवान्धव (शुङ्ख सदाशिव अनन्त)
४५९.

कुवलयानन्द (गुणे जगन्नाथ गणेश)
४३४.

कुसुमाग्रज (शिरवाडकर ग. र.)
४०८, ५३६.

कुलकर्णी द. ग. ४५५.

कुलकर्णी यशवन्त खण्डेश्वर २७५,
३१७, ४६०, ४७६, ४९७.

कृष्ण केशव ४४४.

कृष्णमुनि (कवि डिम्म) ३१, २१९,
२३६, २३७, २४१, २४५,
२४९, २५०, २५३, २५४,
२५६, २५७, २५९, २६४,
२६५, २८१, २९०, २९४,
३२३, ३३३.

कृष्णाकुमार ४९५.

के (K) ३७३.

केदारभट ५५६-५५७

केशव (गुजराठी कवि) ४६४.

केशवकुमार (प्रल्हाद केशव अन्ने)
२४, ३६५, ३८७.

केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)
१५, २४, २९, ३४, ६४, ७७,
८३, २०९, २९४, ३४७, ३५९,
३६०, ३६८, ३७१, ३७९,
३८५, ३९१, ३९४, ४०७,
४५३, ४६०, ४६२, ४६३,
४८१, ४८३, ५००, ५०९.

केशवस्वामी भागानगरकर २९, ३६६,
३७३, ३९३, ३९४, ३९६,
३९७, ४०६, ४२०, ५२१,
५२२, ५२६, ५२८, ५३२.

केळकर नरसिंह चिन्तामण ७५, ७६,
३४१, ४५६.

कोरेकल यशवन्त सदाशिव ३२,
२६८, ४४६, ४७२.

कोलते दत्तात्रेय मिकाजी ३८९.

कोलते प्रो. विष्णु भिकाजी ३१ टीप,
२९५, ५१७, ५२३.

कोल्हटकर श्रीपाद कृष्ण ३२, ३७९,
३९५, ४०७, ४१३, ४३५, ४५३,
४६६, ४७२, ४९६.

क्यूमिड्गस ३७.

क्षेमेन्द्र ९४, ३६४, ५५२, ५५४.
खरे वासुदेव वामनशास्त्री ३२, २६८,
३८२.

खाडिलकर कृष्णाजी प्रभाकर २९, ३२.
खाण्डेकर नारायण धोण्डदेव २१५,
२२७, ३७०, ३८९, ३९९, ४०८,
४२०, ४२६, ४४५, ४८८, ५०३,
५०४.

खाण्डेकर विष्णु सखाराम ७.

गड्गादास ५८-५५९.

गडकरी राम गणेश, गोविन्दाग्रज पहा.
गर्दं बाबा ३८९.

गाड्गोय (राम भाऊ साने) ५२८.

गार्ग १०३.

गिरिधर २५४.

गिरीश (प्रो. कानेटकर शङ्कर केशव)
१४, ४४, २६२, २८३, २८७,
३००, ३०३, ३०५, ३०६, ३०९,
३५७, ३६८, ३७१, ३८४, ३९१,
३९५, ३९८, ४०२, ४२५, ४२७,
४५५, ४६३, ४६९, ४७७, ४८७,
४९५, ५०३, ५०५, ५२५, ५३४.
गोखले दत्तात्रेय लक्ष्मण ४०३.

गोडबोले परशुराम तात्या ६८,
५६०-५६१.

गोडे पी. के. ५५६ टीप.

गोपीनाथ तलवलकर ३६८, ३८७,
३८८, ४२६, ४३२, ४५२, ४५४.
४९५, ५२७.

गोरे पाण्डुरङ्गा श्रावण ५०१, ५०२.
गोविन्द दरेकर ३७८, ४०२, ४१२,
४२३, ४३३, ४५२, ४७७, ४७८.

गोविन्द वणीकर ३८४, ४०७, ४१०.
गोविन्दाग्रज १२, ३५, ३६, ५४, ५५,
३५०, ३५३, ३५५, ३६६, ३७५,
३८३, ३८४, ३९०, ३९५, ४०७,
४१३, ४२०, ४४१, ४४५, ४४६,
४५१, ४५५, ४५७, ४६१, ४६३,
४६६, ४६७, ४६९, ५०२.

ग्युओटे (Goethe) ३४.

ग्रेह्ज ३७.

घाटे दत्तात्रेय कोण्डो, दत्त पहा.

घाटे विष्णुराव दत्तात्रेय ४०९, ४२२,
४६०, ४६९, ४८३.

घारपुरे च्यम्बक गड्गाधर ४४१, ४८२.
चतुर्विंशत्य २५८, २७१, २७२.

चन्द्रशेखर (राजकवि चन्द्रशेखर
शिवराम गोळे) १, ३२, २१५,
२८२, २९७, ३२०, ३२२, ३६८,
३७५, ३९४, ४४१, ४६१, ५०३.

चिपळोणकर कृष्णशास्त्री ३७१.

जगद्गर २५४, २५५, २८६, ३२६,
३७२.

जगन्नाथप्रसाद १०४, ५६२—५६३.
 जठार यशवन्त भास्कर ३३.
 जयदेव २८, ५०, ६०, २८४, ३३५,
 ३३६, ३४८, ३५२, ३५३,
 ३६९, ३७१, ३७४, ४१२, ४२४.
 जयदेव (छन्दोवृत्तिकार) ५५१.
 जोअिन्दु ५१, ५२, ३८०, ३८१.
 जोगळेकर सदाशिव विष्णु ४७९.
 जोशी अनन्त हरि ४९७, ५१८.
 जोशी गजानन गोपाळ २९५.
 जोशी सीताराम बालकृष्ण ४८७.
 टिळक नारायण वामन २९, ५२, ७६,
 ७८, ८३, २३०, ३५७, ३७१,
 ३७५, ३७९, ४२०, ४२१, ४२९,
 ४३६, ४४२, ४४९, ४६३, ४६६,
 ४६९, ४९०, ५१०.
 टिळक प्रो. वि. सि. ४५९.
 टेकाडे आनन्दराव २९०, ३९०,
 ३९३, ३९७, ४०७, ४२१, ४२२,
 ४२३, ४३१, ४३७, ४४८, ४६४,
 ४७५, ४७७, ४८९, ५०२.
 टेंमे गोविन्द सदाशिव ४९७.
 ठोकळ गजानन लक्ष्मण ४८७.
 ठोमरे च्यम्बक वापुजी, बालकवि पहा.
 डिम्भ, कृष्णमुनि पहा.
 डोळ्यारे वासुदेव नारायण ३२.
 तण्डालम् रामचन्द्रराव २५३, ३२४.
 ताम्बे भास्कर रामचंद्र १२, १९, ५७,
 ५८, ३११, ३१९, ३४१, ३४३,

३४४, ३६०, ३६७, ३७०, ३७१,
 ३७५, ३७७, ३८१, ३८४, ३९०,
 ३९४, ३९५, ३९९, ४०५, ४०६,
 ४०९, ४११, ४१२, ४१३, ४२२,
 ४२३, ४२४, ४२७, ४३३, ४३४,
 ४३९, ४५१, ४५७, ४६०, ४६२,
 ४६६, ४७६, ४८६, ४९४, ५०२,
 ५०३, ५०५, ५०६, ५०७, ५०८,
 ५१५, ५२८.
 ताम्हनकर ना. धौ. ४२९.
 तिवारी दुर्गप्रसाद आसाराम ३५६,
 ३९५.
 तुकाराम ३६८, ४१०, ४२७, ४३३,
 ४४१, ५१८, ५१९, ५२२, ५२३,
 ५२६, ५३२, ५४०.
 दडकर सुमतिवााी ४५९.
 दण्डी ५६, ३०२.
 दत्त (घाटे दत्तात्रेय कोण्डो) २९,
 ३३८, ३७५, ३८४, ३९०, ४२७,
 ४३३, ४३८, ४४१, ४८५, ४८६,
 ५२६, ५३१.
 दसरदार, विठोबा अण्णा पहा.
 दयाळनाथ २९.
 दाढे श्री. ग. ४५४.
 दाते शळकर गणेश ४२६, ५१५,
 ५१६, ५३८, ५३९.
 दामोदरमिश्र ६०, ३६४, ५५९.
 देवनाथ २९, ३३९, ३६६, ३७४,
 ३७८, ४००, ४२९, ४३९, ४४०.

- देवल गोविन्द बळाळ २८, २९, ७७,
८१, ३१७, ३४१, ३४२, ३५१,
३६५, ३६६, ३६९, ३७०, ३७७,
३७८, ३८२, ३८४, ३८९, ३९६,
४०१, ४०५, ४०७, ४०८, ४२२,
४२५, ४२८, ४३०, ४३३, ४४१,
४४२, ४४५, ४६१, ४६२, ४६४,
४६६, ४६८, ४७०, ४७३, ४७६,
४८५, ४९१, ४९५, ४९६, ५०१,
५०४, ५१०.
- देशपाण्डे सौ. अपर्णा ५१७.
- देशपाण्डे आत्माराम रावजी (अनिल)
३७, ४०-४२, ४४-४६, ३७०,
४९२, ५१०, ५२३.
- देशपाण्डे प्रो. सौ. कुसुमावती ५२४.
- देशपाण्डे गणेश विष्णु, वडकशिवालेकर
५६२.
- देशपाण्डे गुणवन्त हनुमन्त ३९१.
- देशपाण्डे ना. घ. १४, २६५, ३८८,
४८७, ५२६, ५२९.
- देशपाण्डे पुरुषोत्तम यशवन्त ४०४.
- देशपाण्डे वामन नारायण ३० टीप,
४३, ३८२, ५१०, ५१७, ५१८,
५१९, ५२१, ५२३, ५२५, ५३०,
५४०, ५४३.
- देशपाण्डे सौ. विमलाबाई ४०३,
४७१, ४९३.
- नन्दिताढय ५५० टीप.
- नयचन्द्रसूरि २१३, २१५.
- नरहरि ९२, २९७.
- नरहरिशिष्य वणीकर २९.
- नागवर्म ६४, ५५४-५५.
- नागेश गणेश नवरे ४९०, ५००.
- नामदेव ३७७, ३८३, ५२७, ५४०.
- नायद्व घण्टय्या ६२.
- नारखेडे के. ४३४, ४८३, ४९४.
- नारायण भट ९५, ५५७.
- नावलेकर सौ. मनोरमाबाई ४३७.
- निफाडकर ओकनाथ यादव ६२.
- निफाडकर सदाशिव वासुदेव ३०८.
- निरञ्जनमाधव ३० टीप, ३१, ३४,
१०४, २०८, २५४, २६५, २७४,
२७५, २८९, ३२०, ३७०, ३८२,
३९३, ३९४, ५५९-५६०.
- निशिगन्ध (प्रो. जोग रामचन्द्र श्रीपाद)
३७३.
- पण्डित केदारनाथ २३ टीप, ५५८.
- पण्डित गजानन नरहर ५२१, ५४१.
- पण्डित प्रो. भवानीशङ्कर श्री. २४,
४२, ४३, ४०८, ४२७, ४२८,
५१०, ५२२, ५२७.
- पण्डित श्रीधर सखाराम ३९३.
- पण्डित सप्ते २१९.
- पतञ्जलि २२१, २४७, २५०, २५४,
२६०, २८८, २९२, ५४८.
- पत्की विश्वनाथ वामन ४८३.
- पद्मा (पटवर्धन कु०) ५३९.
- पद्माकर दत्तात्रेय बापुराव ४८४.

छन्दोरचना

५९४

- परान्जपे शिवराम महादेव ३२.
 पाटणकर परशुराम नारायण ४८८,
 ४९१.
 पाटिल गणेश हरि २८७, ३३२, ३७८,
 ३८७, ४०३, ४१२, ४२७, ४५०,
 ४५१, ५१८.
 पाटेकर सौ. शान्ताबाई ४४१.
 पाठक प्रो. यादव मुकुन्द ३७५.
 पाठक वा. भा. २८५, ३३३, ४७१,
 ४८८.
 पाणिनी २७ टीप, ८८ टीप.
 पाण्डुरङ्ग कवि ३४, ४२८, ५३६.
 पार्थिव (कुलकर्णी हरि काशीनाथ)
 ५२५.
 पाळन्दे भास्कर दामोदर ३२, १०९,
 २१२, २३६, २४०, २४९, २६८,
 ३२६, ३३०.
 पिण्डगल ६५-६६, ५४४-५४६.
 पुरन्दरे खण्डेराव विनायक ४२४
 पुष्पदन्त २३५, २४८, २९१, ३१०,
 ४११.
 पूज्यपादाचार्य २७४, ३९०.
 पोहनेरकर न. शं. ३८७.
 प्रभाकर (प्रभाकर जनार्दन दातार)
 ९, २९, ३४४, ४२३, ४३१,
 ४३२, ४३५, ४३७.
 फकीर (सोहनी प्रभाकर कृष्ण)
 ४७२.
 फाटक गणेश कृष्ण ४१९, ४५२.
- बर्वे वि. ल., आनन्द पहा.
 बल्हव कवि ३७२.
 बसवलिंग ४६३.
 बाण ५४.
 बापट सारजाबाई ४८८.
 बालकवि (ठोमरे त्रम्बक बापूजी)
 २७९, ३८३, ३९४, ४३८, ४४१
 ४४२, ४७७, ५०२, ५०५.
 बी (नारायण मुरलीधर गुत्ते) १५,
 १६, ३७८.
 बेडेकर श्रीराम गोविन्द ३९६.
 बोकिल वा. रा. ४२०.
 बोबडे श्री. रा. ४७, ५३४.
 बोरकर बालकृष्ण भगवन्त ५३३.
 ब्राअुन चार्लस् फिलिप ८८ टीप,
 ३०६.
 भट्टिकाव्य २३९, २५९, २६५, २७०,
 २७२, २७८.
 भण्डारी महामहोपाध्याय माधवशास्त्री
 २२.
 भरत ३२४, ५४६-५४८.
 भवभूति ९४, ३२५.
 भागू ५१७.
 भारवि ५०, ५१, १०२, २२६,
 २६२, २६३, २६६, २६८,
 २७१, २७३, ३०४, ३२४.
 भालचन्द्रदत्त (प्रो.वि.द. साळगांवकर)
 ४२५.
 भावे विनायक लक्ष्मण ३० टीप.
 भास ९४, ९७, २१०, २२२, २३३,
 ३१२, ३२४, ५४७.

- भास्कर (कवीश्वर व्यास) ३०, ६२.
 भिक्षु कवि ४८७.
 भिडे विद्याधर वामन ३२, ५८-५९,
 १०४, २११, २१३, २१४, २१८,
 २१९, २२०, २२१, २२३, २२४,
 २२६, २२८, २३०, २३२-२३६,
 २३८-२४४, २५२-२५६, २५८,
 २५९, २६३, २६६, २६७, २६९,
 २७०, २७२, २७३, २७६, २७८,
 २८३, २८६, २९१, २९४, २९५,
 ३११-३१३, ३१५, ३१८, ३२०,
 ३२१, ३२२, ३२३, ३६९.
 भीष्माचार्य ५१४.
 मङ्गलक ३७२.
 मञ्जुबाल ५२६.
 मञ्जुमाधव (माधव रघुगनाथ काळे)
 ४९५.
 मध्यमुनीश्वर १२, २९, २९५, ३६५,
 ३६७, ३९४, ५२५, ५३८.
 मराठे कु० सज्जीवनी ४२९, ४६५.
 मल्लिनाथ (रघुवीरचरितकार) ३२१,
 ३२२.
 मल्लिनाथ ५५३, ५५६.
 माघ ५०, ७४, १०१, १०२, २१०,
 २१८, २२१, २२४, २३४, २५८,
 २६२, २६३, २६६, २६७, २६९,
 २७१, ३२०, ३२४, ३२६, ५४६.
 माडखोलकर गजानन व्यापक ५१८.
 माढेकर मा. ह. ४२८.
- माण्डव्य ६३.
 माधव कवि ४२६, ४३३.
 माधव (माधव केशव काटदरे) २८०,
 ३३६, ३७५, ३७९, ३९८, ४००,
 ४२७, ४४२, ४४५, ४८८.
 माधव जूलियन् (छन्दोरचनाकार)
 १६, १८, २५, ३३, २६१, २६२,
 २७९, २८०, २८५, २८७, २८८,
 ३०८-३११, ३१३, ३१७, ३१९,
 ३२२, ३३१-३३३, ३८५, ३८६,
 ४०४, ४३२, ४७२, ४७४, ४८३,
 ४९५, ५०४, ५२२, ५२४, ५२५,
 ५२६, ५२८, ५३४, ५४०. यां
 व्यतिरिक्त ज्या पद्यांच्या पुढे कंसांत
 फक्त अनुक्रमांक आहे तीं पद्ये
 छन्दोरचनाकाराचींच आहेत.
 माधवानुज (मोडक काशिनाथ हरि)
 २९, २९५, ३८३, ३९८, ४२१,
 ४४९, ४६१, ४६५.
 मानवली गड्याधरशास्त्री महामहो-
 पाध्याय २२.
 मायदेव प्रो. वासुदेव गोविन्द ६९,
 २८५, २९४, ३१३, ३७१, ३९३,
 ४३०, ४३१, ४३६, ४५४, ४६३,
 ४७६, ४९५, ५१८, ५१९, ५२२,
 ५२४, ५२८.
 मिराबाई २८.
 मुकुन्द ५६०.
 मुक्तेश्वर ३१, ३९०.

- मोरोपन्त २२, ३१, ३२, ४८, ५३—
 ५७, ५९—६१, ६३, ८१, ९३,
 १०९, २१०, २१२—२१४, २१६,
 २१८, २२४, २२६, २३९, २४३,
 २४६—२५२, २५५, २५७, २५८,
 २६१, २६२, २६६—२६८, २७०,
 २७१, २७३—२७७, २८२, २८५—
 २८७, २८९, २९१, २९५—२९९,
 ३०१, ३१५, ३१६, ३२३—३२९,
 ३३१, ३४७, ३५३—३५५, ३७१,
 ३७९, ३८१, ३९१, ४०९, ४४७,
 ४७०, ५०१, ५२१.
- यशवन्त (पण्डारकर यशवन्त दिनकर)
 ५६, २३४, २८२, २८३, २८५,
 २८७, २९९, ३०५—३०८, ३१३,
 ३२२, ३३७, ३४०, ३४२, ३४३,
 ३५२, ३६०, ३७१, ३७९, ३८८,
 ३९६, ३९८, ४०२, ४०३, ४०७,
 ४२३, ४३२, ४४४, ४५२, ४५५,
 ४५६, ४६१, ४६३, ४७४, ४७६,
 ४७७, ४८७, ४८९, ४९४, ४९९,
 ५०३, ५०६, ५३४.
- यास्क ६ टीप.
- युवराज २८७, ३००.
- स्थुनाथ पण्डित २९, ३१, ४८, ४९,
 ३६७, ३७३, ३७६, ३७८, ३८३,
 ४१०, ४४२, ४४८.
- रङ्गनाथ ४४४.
- रङ्गनाथ कावेरीकर ५६०.
- रजनी ४४४.
- रणछोडराय अुदयराम १०४, ५६३.
- रणदिवे कु. मालती ४८७.
- रत्नशेखर ५५० टीप.
- रत्नाकर २६, २२१, २२४, २३४,
 २४६, २५६, २५९, २६४, २६७,
 २७१—२७३, २७८, २९४, ३२४.
- रन २२६.
- रविकीर्ति ५६, १०९, २३२.
- रवीन्द्रनाथ ठागोर ३८७.
- रहाळकर नरहर शाळकर ४६५, ४६८.
- राष्ट्रव कवि ३८७.
- राजवाडे विश्वनाथ काशीनाथ ५१४,
 ५६१—५६२.
- राजशेखर २३६, ५५७.
- राजस (गणपत सखाराम भोसले)
 ३८८.
- राजाराम प्रासादी ३९५.
- रानडे प्रो. ग. ह. ९ टीप, १० टीप,
 ११ टीप, ५१४.
- रानडे मनोरमाचार्यी ५०६.
- रानडे प्रो. श्रीधर बाळकृष्ण ४६०.
- रामचन्द्र दैवज्ञ ५६०.
- रामचन्द्रसूरि २०९.
- रामजोशी २९, ३३९, ३४३, ३६५,
 ३७४, ४१९, ४२१, ४३६—
 ४३८.
- रामदास ६९, २१७, २४८, २७२,
 २९१, २९४, ३१२, ३३०, ४७१,
 ५३२, ५३३.

शमधन भट्टाचार्य ५५७.
 रूपदेव २८, २३५-२३९, २४२,
 २४७, २५८, २६०, २६१, २६६,
 २७६, २८३, २८४, २८९, २९१,
 २९३, ३००-३०२, ३१०,
 ३१३, ३१४, ३१८, ३१९, ३२१,
 ३७७, ३९२, ३९६, ४०६.
 रेन्दाळकर ओकनाथ पाण्डुरङ्ग ५२,
 ५४, ६२, २१३, ३४९, ४०६,
 ४०७, ४१२, ४२७, ४३०, ४३३,
 ४९०, ५०३.
 लक्ष्मीश ३३, ५६४.
 लाड पुरुषोत्तम मद्गोश १०७, ३१५.
 लिमये नारायण गडगाधर २३५.
 लेम्भे विठ्ठल भगवन्त ३२.
 लेले लक्ष्मण गणेश ७६.
 लोहोकरे पां. गो. ४५१.
 वकील व्याघ्रटेश शाळकर ३९, ४०,
 ४७१, ५१०.
 वरकल वैद्यनाथशास्त्री २६ टीप.
 वरसूचि २३०.
 वराहमिहिर ९४, १०२, १०४, १०५,
 २१०, २१२, २१६, २२१, २२२,
 २३४, २४७, २५०, २५१, २५३-
 २५६, २५८, २६३, २६९, २७०,
 २८८, २९१, ३२५, ३२६, ३२९,
 ३३२, ५४८-५४९.
 वसन्तविहार ३४२, ४८७.
 वाग्भट ९४, २२२, २६७, ३२४.

वामन ३१, ६२, २०९, २१५, २१८,
 २१९, २३२, २९६, २९७ ३३०,
 ५३६, ५३७.
 विठ्ठल ३१, ३३०, ३८२, ३८५,
 ३९८, ४२६, ४२८.
 विठ्ठल (विद्वज्जीवनकार) ३१, २१८.
 विठोवा अण्णा दत्तरदार ३७, ३८,
 ७८, २८२, ३५७, ३७२, ३८६,
 ४०४, ४८४, ४९८, ५००, ५०२,
 ५०६.
 विनायक (करन्दीकर विनायक जनार्दन)
 २९, ३१७, ३५२, ३६८, ३७१,
 ३७५, ३७७, ३७८, ३८३, ३८४,
 ३९९, ४०२, ४१८, ४२३, ४४१,
 ४६३, ४६८, ४६९, ४८२, ४८३,
 ५००, ५०२, ५०४.
 विरहाङ्क ३८०, ५५०-५५१.
 विरागी (हुपीकर गणेश श्रीपाद) ४३४.
 विश्वनाथ (साहित्यदर्पणकार) ४९.
 विष्णुदास नामा ५३८.
 वीरेश्वर ५६.
 वेद्यकटसुब्बम्या (डॉ.) ४१२ टीप.
 वड्कटावरि २३०, २३२, २८२,
 ३०५, ३०८, ३२०.
 वेदान्तदेशिक ३०२, ३१६.
 वेलणकर प्रो. हरि दामोदर ५५०,
 ५५१, ५५५.
 शळ्कराचार्य २३, २४, २८, ५०, ९०,
 २७३, २७४, २८९, २९४, २९५,
 ३१६, ३६८.

- शशाङ्क (दाभाडे बाळकृष्ण मार्तण्ड) ३१५, ३६६, ३७७, ३८५, ३९३,
४७१.
- शास्त्री ना. वा. २८८.
- शिराळकर गं. के. ४७४.
- शूद्रक २३०.
- शेखर (चन्द्रशेखर गोविन्द लिमये) ३१७, ४०१, ४०४, ४२९, ४३२,
४४०, ४४१, ४७५, ४७६, ४८१,
४९७, ४९८, ५०६.
- सुरेश ३८८.
- सुहृत्वम्पा (प्रो. पुरुषोत्तम शिवराम
रेगे) ३६.
- सूरदास २८.
- सैतव ६३, १०३, ५४५.
- सोनाळकर केशव महादेव ४७४.
- सोपानदेव चौधरी ३५७, ३९७, ४२६,
४३९, ४८०, ४८३, ४९५, ४९६.
- सोमदेव ४१२.
- सोहिरोबा आम्हिये ८०.
- स्पैरो जॉन ३७.
- स्वयम्भू ६३, ३३१, ५५१, ५५२.
- हम्मरि ५५७.
- हरिचन्द्र २१०, २४६.
- हर्षठ ५५१.
- हलायुध २ टीप, २७ टीप, २८ टीप,
८७ टीप, १०२, २४१, २४२,
२४६, ३१७, ३२७, ३२८, ५५२-
५५३.
- हिंगणेकर गोविन्द रा. ३७८.
- हेमचन्द्र ३११, ३८०, ५५५.
- होनाजी बाळा ९, २९.
- जानेश्वर २८, ५१८, ५२२, ५२७,
५३३, ५४०.
- शंखनाथ ६४, २४९, २५०,
२५१, २८१, २९२, २९५, २९७,
३०१, ३२९, ५५९.
- श्रीधरस्वामी ५३६.
- श्रीहर्ष २६१.
- सगनभाऊ २९.
- सबनीस पाण्डुरङ्गा जिवाजी ४५७,
५३८.
- सरन्जामे रघुनाथ दत्तात्रेय ५३५.
- सरपटवार नारायण माधव ५४०.
- सरवटे वि. सो. ४२१.
- सहस्रबुद्धे वि. ज. ४५२.
- साधुदास (मुजूमदार गोपाळ गोविन्द)
३२, २०९, २१३, २१६, २१८,
२३४, २५४, २५९, २८२, २८५,
३१६, ३२०, ३२४, ४१७, ४७६.
- सावरकर विनायक दामोदर ४०८,
४३१, ४६३.
- सिद्धर्षि ९४, २२१.
- सुद्धसहाव ५५२.
- सुमन्त (मुरतले अप्पाजी धुण्डिराज)
३२, २१६, २३५, ३१२, ३१४,

पीडीएफ 'सुरेशभट.इन'च्या सौजन्याने